

UNIVERSAL
LIBRARY

OU_184375

UNIVERSAL
LIBRARY

हेमाद्रि ऊर्फ हेमाडपंत

याचें चरित्र.



(देवगिरीच्या यादव-राजांच्या इतिहासासह.)

लेखक,

केशव आप्पा पाध्ये, बी. ए. एल्एल् बी.

अॅडव्होकेट, मुंबई हायकोर्ट.

(कालिदास-सूक्ति-मंजूषा ग्रंथाचा कर्ता.)


फेब्रुवारी १९३१.

आवृत्ति पहिली.




(या ग्रंथासंबंधीं सर्व हक्क ग्रंथकर्त्यानें राखून ठेविले आहेत.)

(किंमत रु. ३-०-०.)



मुद्रकः—श्रीधर विष्णु कामत, कामत प्रिंटिंग प्रेस,
गोवर्धन बिल्डिंग, पारख स्ट्रीट, गिरगांव मुंबई नं. ४.

प्रकाशकः—केशव आप्पा पाध्ये, बी. ए., एल्.एल्. बी., अॅडव्होकेट,
मुंबई हायकोर्ट, न्यू भटवाडी, गिरगांव मुंबई नं. ४.



अनुक्रमणिका.



विषय.

पृष्ठ.

उपोद्धात

भाग १	(प्रकरण १)	चरित्रनायकाचा परिचय.	...	१
„	„	(„ २) श्रीकरणाधिप हेमाडपंत.	...	९
भाग २		हेमाद्रीची ग्रंथरचना.	...	३१
भाग ३		देवगिरीच्या यादवराजघराण्याचा इतिहास.	...	५२
भाग ४		रामदेवराव जाधवाचे राजवटीत मराठीचा उत्कर्ष.	...	१९०
भाग ५		उत्तर कोंकणांत देवगिरीच्या यादवांचें राज्य.	...	२२२
भाग ६		मोडी लिपि.	...	२६३
भाग ७		महानुभावपंथीय मराठी वाङ्मय.	...	२८६
भाग ८		हेमाडपंती देवळें.	...	३३४
भाग ९		उपसंहार.	...	३५२

परिशिष्टे:—

नं.	१	व्रतखंडांत हेमाद्रीनें यादवराजांची पौराणिक कालापासून दिलेली वंशावळ व राजप्रशस्ति.	...	१
„	२	अलिबाग तालुक्यांतील शिलाहार राजाचे वेळचा शके ११०२ चा शिलालेख.	...	१०
„	३	पूर्वकालीन व उत्तरकालीन यादवराजांच्या शिला-लेखांची व ताम्रपटांची जंत्री.	...	११
„	४	अश्वी येथील ताम्रपट.	...	२०
„	५	ओंबळे (ठाणे) येथील ताम्रपट.	...	२४
„	६	खिद्रापूरचा शिलालेख.	...	२६
„	७	अण्जूरचा शिलाशासन.	...	२८

„ ८ वसईचा तांम्रपट.	३०
„ ९ पंढरपूरचा चौऱ्याशीचा शिलालेख.	३५
„ १० आंबे येथील तीन शिलालेख.	४८
„ ११ वेलापूरचे शिलालेख.	६३
„ १२ पिच्छोडीचा महजर.	६५
„ १३ चिमणाजी भापाची, अंताजी रघुनाथ कावळे यांस वसईच्या मोहिमेसंबंधी पत्रें.	७०
„ १४ पाटणचा शिलालेख.	७३
„ १५ हरिहर येथील कानडी शिलालेख.	७४
„ १६ दावणगिरी येथील शिलालेख.	७५
„ १७ बाहाळ येथील शिलालेख.	७६

छायाचित्रें.

भारताचार्य चिंतामणराव विनायक वैद्य....	१
डॉक्टर भाऊ दाजी.	३२
डॉक्टर (सर) रामकृष्णपंत भांडारकर.	५६
इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे.	२६४
विनायकराव लक्ष्मण भावे.	२८८
हेमाडपंती देवळांचा सर्वसाधारण नकाशा. (अ)... ..	३३६
नीलांग येथील हेमाडपंती देवळाच्या गाभाऱ्याच्या दरवाज्यावरील नक्षीकाम. (ब)	३४०
नारायणपूर येथील हेमाडपंती पडकें देऊळ. (क)... ..	३४४
नारायणपूर येथील हेमाडपंती देवालयाच्या सभापंडपाच्या छतावरील नक्षी (ड)	३४८
सिन्नर येथील गोंडेश्वराच्या देवळाचें छायाचित्र. (ई)	३५२

हैं पुस्तक लिहिण्याचें कामीं ज्या ग्रंथाचा आधार घेतला आहे त्यांचा नामनिर्देश.

- १ हेमाद्रीचा चतुर्वर्गचिंतामणि (व्रतखंड, दानखंड, परिशेषखंड).
- २ बोपदेवाचा मुक्ताफल ग्रंथ (हेमाद्रीचे टीकेसुद्धां).
- ३ नंदुर्गिकराचा रघुवंश.
- ४ कीर्तिकौमुदी (सोमेश्वराची).
- ५ हस्त्यायुर्वेद (पालकाप्य मुनिकृत).
- ६ बिल्हणाचें विक्रमांकदेवचरित.
- ७ इंडियन अँटिक्वरी सीरीज्.
- ८ मुंबई ग्याझेटिअर्स ,,
- ९ एपिग्राफिका इंडिका ,,
- १० पश्चिम हिंदुस्थानचे आर्किऑलॉजिकल व्हॉल्यूमस्.
- ११ Rice साहेबांचा कानडी शिलालेख संग्रह.
- १२ फर्ग्युसनचे भारतीय शिल्पकलेवरील ग्रंथ
- १३ बर्जेस् चे ,, ,, ,,
- १४ हॉवेलचे ,, ,, ,,
- १५ व्हिंसेंट स्मिथचे ,, ,,
- १६ प्रसन्न कुमार आचार्यांचे ,, ,,
- १७ भारत-इतिहास-संशोधक-मंडळामार्फत प्रसिद्ध झालेले ग्रंथ.
- १८ राजवाडे यांची मराठ्यांच्या इतिहासाची साधने.
- १९ विश्ववृत्त.
- २० ग्रंथमाला.
- २१ मद्रास-मार्गम्बत (याचे यांचे)

- २२ महानुभावीय-मराठी-वाङ्मय (श्रीयुत यशवंतराव खुशाल देशपांडे).
- २३ श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे चरित्र (वे. शा. सं. लक्ष्मण पांगारकर).
- २४ श्रीयुत यशवंतराव गुप्ते यांचे यादवकालीन शिलालेखावरील ग्रंथ.
- २५ बंगाल रायल एशियाटिक सोसायटीचे व्हाल्यूम इ. स. १८७२.
- २६ मुंबई रायल एशियाटिक सोसायटीचे जर्नल.
- २७ ग्रेट ब्रिटन रायल एशियाटिक सोसायटीचे जर्नल.
- २८ हिंदुधर्मशास्त्रकारांचा इतिहास [इंग्रजी] (श्रीयुत पां. वा. काणे)
ॲडव्होकेट.
- २९ वन्हाडचा इतिहास (श्रीयुत यादवराव माधव काळे).
- ३० महिकावतीची बखर इ. इ.



उपोद्धात.



आधुनिक काळांतील एखाद्या थोर पुरुषाचें तरुण पिढीस आदर्शभूत होईल, असें चरित्र न लिहितां, फुटके तुटके शिलालेख, गंजलेले ताम्रपट, फाटक्या तुटक्या बखरी वगैरे हुडकून काढून, त्यांत मिळालेल्या माहितीवरून प्राचीन काळच्या एखाद्या व्यक्तीचें चरित्र लिहिण्यांत कोणता फायदा आहे ? अशी वाचकवर्गाकडून पृच्छा करण्यांत आल्यास ती अस्थानीं होणार नाही ! परंतु प्रस्तुत ग्रंथाचा चरित्रनायक हेमाद्रि ऊर्फ हेमाडपंत ह्याच्या संबधानें अशा प्रकारचा आक्षेप घेण्यांत येणार नाही, असें आम्हांस वाटतें. हेमाद्रि हा राजकार्यधुरंधर, युद्धकलापटु, उत्कृष्ट ग्रंथकर्ता, संस्कृतज्ञ, मराठी भाषेविषयीं अभिमानं धाळगून तिच्या उत्कर्षाविषयीं सतत क्षिजणारा असा होता. सुमारे ६०० वर्षांपूर्वीं त्यानें प्रचारांत आणलेली मोडी लिपी महाराष्ट्रांत खाजगी व राजकीय व्यवहारांत अद्याप प्रचलित आहे. वऱ्हाडांत, महाराष्ट्रांत व दक्षिणेंत हेमाडपंती देवळें जागोजाग दृष्टीस पडतात. यावरून त्याचें नांव महाराष्ट्राच्या स्मरणांतून अद्याप गेलेलें नाही.

त्याचा चतुर्वर्गचिंतामणि हा ग्रंथ, त्यानें सनातन वैदिक-धर्माच्या पुनरुज्जीवनार्थ जे परिश्रम केले त्याची साक्ष पटवित आहे. याखेरीज धर्मग्रंथकार व मीमांसाकार म्हणून तो सर्वत्र प्रख्यात आहे. अशा प्रकारचे सद्गुण ६०० वर्षांपूर्वींच्या ज्या महाराष्ट्रीय मुत्सद्यांत एकवटलेले होते, त्याच्याविषयीं कोणत्या महाराष्ट्रियास

आदर वाटणार नाही ? यूरोपांतिल अगर अमेरिकेंतिल एखाद्या व्यक्तींत, यापैकी एखाद दुसरा गुण वास करीत असला तरी त्याचा कितीतरी गौरव करण्यांत येतो ! सुमारे ६०० वर्षापूर्वी देवगिरीच्या राज्याचें वैभव वाढवून तें साम्राज्यपदास पोहोंचविण्याचें कामीं हेमाद्रि हा बऱ्याच अंशीं कारणीभूत झाला, असें त्याच्या चरित्रावरून दिसून येतें. मंत्रिपदाचे हुद्यावर बरीच वर्षे काम केल्यामुळें त्यास राजनीतीमधील सर्व डांवपेंच पूर्णपणें अवगत होते. देवगिरीचे अखेरचे यादवराजे महादेवराव व रामदेवराव यांचे राजवटींत गजसेनाधिपतीचें काम त्याजकडे सोंपविण्यांत आलें होतें, यावरून युद्धकलेमध्ये त्यानें बरेंच प्राविण्य मिळविलें असलें पाहिजे, असें अनुमान काढण्यास जागा आहे. 'चतुर्वर्गचिंतामणि' सारख्या प्रचंड ग्रंथाची रचना त्यानें केली, यावरून श्रुति, स्मृति, पुराणें व इतिहास यांचा दांडगा व्यासंग त्यानें केला होता, यांत शंका नाही. श्रीबोपदेवाच्या 'मुक्ताफल' व 'हरिलीला' या ग्रंथांवर त्यानें विद्वत्ताप्रचुर टीका लिहिल्या, यावरून त्याचें संस्कृतभाषेवर प्रभुत्व होते ही गोष्ट निर्विवाद होय. मराठी भाषेचा राजदरबारांत पहिल्याप्रथम प्रवेश करविण्याचें श्रेय त्यानें संपादिलें; तसेंच तिच्या उत्कर्षाविषयीं त्यानें आपल्या हयातींत अत्यंत परिश्रम केले. राजकीय व खासगी पत्रव्यवहार अल्पावधींत मोठ्या प्रमाणावर करतां यावा, म्हणून त्यानें मोडी लिपि प्रचारांत आणिली; व ती आज सहाशें वर्षे महाराष्ट्रांत अव्याहत चालू आहे. आयुर्वेदावर त्यानें श्रेष्ठ दर्जाची टीका लिहिली, यावरून वैद्यशास्त्राचाहि त्यानें अभ्यास केला होता, असें दिसतें. त्यानें यादवांचे राजवटींत करणाधिपाचे

हुद्यावर असतांना राजाश्रय मिळवून वऱ्हाडांत, महाराष्ट्रांत व दक्षिणेंत शेकडों देवालये निर्माण केली; व सनातन हिंदुधर्माचें संवर्धन केलें. अशा रीतीनें राजकारण, ग्रंथकर्तृत्व, वैद्यशास्त्र, शिल्पशास्त्र व युद्धशास्त्र अशा परस्पर भिन्नविषयांत असलेलें आपलें प्राविण्य ज्यानें जगाच्या निदर्शनास आणलें, व ज्याची स्मृति आज भरतखंडांत ६००-७०० वर्षे कायम आहे, अशा थोर विभूतीचें चरित्र महा-
'राष्ट्रासच काय, पण सर्व भरतखंडास ललामभूत होणें सहाजिक आहे.

अलिकडे पुराणवस्तुशास्त्राचा अभ्यास करण्याकडे व प्राचीन इतिहासाचें संशोधन करण्याकडे, तरुण पिढीचें बरेंच लक्ष वेधलें आहे. त्यांस हेमाद्रीचें चरित्र अनेक प्रकारें उद्बोधक होणार आहे. हेमाद्रीनें आपल्या व्रतखंडांत पूर्वकालीन व उत्तरकालीन यादव राजांचा संक्षिप्त इतिहास दिला आहे. त्यावरून हेमाद्रीची इतिहासलेखनाबद्दल आस्था दिसून येते. बौद्धिक गुणांखेरीज, हेमाद्रीच्या आंगी स्वधर्मनिष्ठा, दानशूरत्व, सदाचारसंपन्नता वगैरे नैतिक गुण वास करीत होते. तो भागवतधर्माचा कट्टा अनुयायी होता, ही गोष्ट त्याच्या चरित्रावरून दिसून येते.

भारतीयांची इतिहास लेखनाबद्दल अनास्था सर्वश्रुत आहे. परंतु गेल्या ६०-७० वर्षांत फ्लीट, किलहॉर्न, बर्जेस, बुल्हर, वॉथेन, कॅम्बेल वगैरे आंग्लपंडितांनीं, व कै. डॉ. सर भांडारकर, डॉ. भाऊ दाजी, पं. भगवानलाल इंद्रजित, शंकर पांडुरंग पंडित, काशिनाथ त्रिंबक तेलंग, डॉ. गुणे, इतिहासाचार्य काशिनाथ विश्वनाथ राजवाडे, श्रीयुत भारताचार्य चिंतामणराव वैद्य, काशिनाथ बापू पाठक, डॉ. केतकर, डॉ. बेलवलकर, डॉ. सुखटणकर, श्रीयुत पांडुरंग वामन

उर्फ अण्णासाहेब काणे अँडव्होकेट, वगैरे एतद्देशीय पंडितांनीं प्राचीन शिलालेख, ताम्रपट, जुनीं नाणीं व हस्तलिखितग्रंथ यांचे संशोधन करून भरतखंडांतील गेल्या हजार दीडहजार वर्षांचा इतिहास उजेडांत आणण्याचें श्रेय संपादिलें. जुने कागद पत्राबद्दल ऐतिहासिक माहिती मिळविण्याचें कामीं व त्यांचें संशोधन करण्याचें कामीं किती अडचणी येतात याची कल्पना उपरिनिर्दिष्ट केलेल्या विद्वान् गृहस्थांचे लेख वाचल्यावांचून यावयाची नाही. शिलालेख व ताम्रपट ज्या राजांच्या नेतृत्वाखालीं अस्तित्वांत आलेले असतात, त्यांत त्यांची भरपूर स्तुति काव्यमय भाषेंत केलेली असते. त्यामुळें त्यांतील ऐतिहासिक सत्य शोधून काढणें कठीण जातें. स्वतंत्र पुराव्याची जोड मिळाल्या वांचून जबाबदार इतिहासकारांस त्याजवर भिस्त ठेवणें योग्य वाटत नाही. इतिहासाचार्य राजवाडे यांनीं आपलें सर्व आयुष्य प्राचीन व अर्वाचीन काळांतील ऐतिहासिक सामुग्री मिळविण्याचे कामीं खर्ची घातलें व शेकडोंवर्षे अंधारांत दडून राहिलेले कागदपत्र उजेडांत आणलें. 'मराठ्यांच्या इतिहासाचीं साधनें' या ग्रंथाचे खंड त्यांच्या श्रमाचें फळ होय. दक्षिण-तील आंध्रभृत्य, चालुक्य, गुप्त, शिलाहार, कदंब, पल्लव, होयसळ यादव (म्हणजे द्वारासमुद्र उर्फ हलेबीड येथील), देवगिरीचे यादव वगैरे वंशांतील राजघराण्याचा थोडाबहुत इतिहास, शिलालेख, ताम्रपट व जुनी नाणीं यांच्या सहाय्यानें उपलब्ध होण्यासारखा आहे. व तो प्रकाशित झाल्यास त्यावरून महाराष्ट्राच्या गतवैभवाची बरीच कल्पना होण्यासारखी आहे. युरोप खंडांतील पीटर धि ग्रेट, नेपोलिन, नेल्सन, लूथर, जोसेफ मॅझिनी वगैरे थोर पुरुषांचीं चरित्रें मराठींत प्रसिद्ध झालीं आहेत. त्याप्रमाणें गौतमबुद्ध, महावीर,

अशोक, चंद्रगुप्त, पृथ्वीराज चव्हाण, सिंघणदेव, लवणप्रसाद, भोज, श्रीहर्ष, विजयानगरचे राज्यसंस्थापक, हेमाद्रि, हेमचंद्र, तोडरमल्ल, माधवाचार्य, सायणाचार्य, खोलेश्वर इत्यादि थोर पुरुषांचीं चरित्रें मराठींत, प्रसिद्ध झालीं पाहिजेत.

पुराणवस्तुसंशोधनाचें काम व्यवस्थित रीतीनें चालवें या हेतूनें पुणें येथील भारतइतिहास-संशोधक-मंडळ, भांडारकर ओरिएण्टल इन्स्टिट्यूट या संस्था स्थापन झाल्यास बरीच वर्षे झालीं. सदरील संस्था आपलें कार्य व्यवस्थितरीतीनें करित आहेत, ही मोठ्या संतोषाची गोष्ट आहे. मुंबई इलाख्याबाहेरही बंगाल, मद्रास, युनायटेड प्रॉव्हिन्सेस् वगैरे प्रांतातील पुराणवस्तुसंशोधक, भरतखंडाचा प्राचीन इतिहास प्रकाशित करण्याचे कामीं अव्याहत परिश्रम करित आहेत. सर रामकृष्णपंत भांडारकर यांनीं वृद्धापकालीं देखील प्राचीन इतिहासलेखनाचा आपला व्यासिंग कायम ठेवला होता, ही गोष्ट त्यांनीं ' महानुभावपंथाचा खरा इतिहास ' सन १९०७-१९०८ चे सुमारास प्रसिद्ध केला, यावरून दिसून येते. भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांनींही डॉक्टर भांडारकरांप्रमाणें आर्यांच्या प्राचीन-इतिहासाचे संशोधन करण्याचें काम आस्थेनें चालविलें असून मध्ययुगीन भारत नांवाचा विस्तृत ग्रंथ प्रसिद्ध केला आहे, ही गोष्ट त्यांस भूषणावह आहे. त्यांचे उदाहरण तरुण पिढींतील होतकरू अभ्यासकांनां अनुकरणीय आहे.

आभार प्रदर्शन.

प्रो. पांडुरंग वासुदेव कुळकर्णी एम्. ए. (एल्फिन्स्टन् कॉलेजां-
तील संस्कृत भाषेचे अध्यापक); श्रीयुत सदानंद लक्ष्मण कापडि बी.
एस्. सी. (मुंबई रॉयल एशियाटिक सोसायटीचे लायब्रेरियन,) या दोन
विद्वान् गृहस्थांनीं जरूर ते ग्रंथ प्रस्तुत लेखकास वेळोवेळीं पुरविले,
याबद्दल त्यांचे जितके आभार मानावे तितके थोडेच आहेत. श्रीयुत
बळिराम जनार्दन आचार्य, संपादक (नवामनु) यांनीं हा ग्रंथ छापून
तयार करण्याचे कामीं फार मदत केली; श्रीयुत द्वारकानाथ गोविंद
वैद्य, (संपादक, सुबोधपत्रिका) गणपतराव लाड, (आर्टिस्ट्)
रामराव पुरुषोत्तम जोशी बी. ए., म्यानेजर केसरी, सदानंद लक्ष्मण
कापडि बी. एस्. सी. वसंतराव सखाराम राउत, जे. पी. वगैरे
सद्गृहस्थांनीं या पुस्तकांत प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांचे ब्लॉक देऊन
प्रस्तुत लेखकास उपकृत केलें याबद्दल त्या सर्वांचे आभार मानणें
जरूर आहे.

या पुस्तकांत छपाईचे कामीं व विरामचिन्हांचे बाबतींत
अपरिहार्य कारणामुळें बरेच दोष राहून गेले आहेत, त्याबद्दल वाचक-
वर्ग हंसक्षीरन्यायानें आम्हांस क्षमा करील अशी आशा आहे.



अर्पण-पत्रिका.

भारत इतिहास-संशोधक मंडळाचे अध्यक्ष,
मुंबई युनिव्हर्सिटीचे सन्माननीय सभासद,
टिळक महाविद्यालयाचे कुलगुरु वगैरे.
मध्ययुगीन भारत, संस्कृत-वाङ्मयाचा
इतिहास वगैरे अनेक ग्रंथांचे कर्ते.

श्रीयुत



भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य, एम्. ए. एल्.एल्. बी.

जन्म १८ ऑक्टोबर १८६१.

यांस

हें पुस्तक सप्रेम सादर अर्पण केलें आहे.

चैत्र शुद्ध १ }
शके १८५३. }

ग्रंथकर्ता.

॥ श्री ॥

हेमाद्रि ऊर्फ हेमाडपंत याचें चरित्र.

भाग पहिला.

प्रकरण १ लें

- परिचय -

शूराणामवधिर्निधिश्च यशसामेकाश्रयः संपदाम् ।
दातृणां प्रथमः कुलाकुलगृहं वैदग्धभाजां गुरुः ॥
धौरेयश्च विपश्चितां सुकृतिनामद्वैतवादास्पदम् ।
नैवास्तीन्न च वर्तते न भविता हेमाद्रिसूरेः परः ॥

हेमाद्रिपंडितासारखा विद्वान्, वैभवशाली, कीर्तिमान्, दानशूर, राज्यकार्यधुरंधर, सदाचरणी व धर्माभिमानी असा दुसरा पुरुष पूर्वींच्या कालांत झाला नाही व पुढें होणार नाही. अशा तऱ्हेचें प्रशंसोद्गार आमच्या चरित्रनायकासंबंधानें वर उद्धृत केलेल्या श्लोकांत काढलेले आहेत. हेमाद्रि ऊर्फ हेमाडपंत याचा जन्म कोठें व केव्हां झाला, तसेंच देवागिरी येथील यादव राजघराण्यांतील अखेरचे यादव राजे महादेव व रामदेवराव यांचे राजवटींत “करणाधिप” ही पदवी त्यास प्राप्त होण्यापूर्वीं त्याचे आयुष्य-क्रमांत कोणत्या गोष्टी घडल्या हें समजण्यास कांहींच साधन नाही. हेमाद्रि हा शुक्ल यजुर्वेदी शाखेचा वत्सगोत्री पंचप्रवरी

ब्राह्मण होता. त्याच्या वडिलांचें नांव कामदेव, आजचें नांव वासुदेव व पणजाचें नांव वामन होतें, अशी माहिती त्यानें स्वतः रचिलेल्या चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथावरून मिळते. श्रीपंढरपुर येथील श्रीविठ्ठलमंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या कामास शके ११८५ च्या प्रारंभी सुरुवात झाली, व नवें मंदिर शके ११९५ च्या अखेर तयार झालें अशी माहिती सदर मंदिरांत असलेल्या चौऱ्यायशीच्या शिलेवरील लेखावरून मिळते. जीर्णोद्धार करण्याचे कामी ज्या थोर व धार्मिक लोकांनीं द्रव्यद्वारा मदत केली त्यांची नांवे, त्यांच्या देणगीचा उल्लेख करून सदरील शिलेवर खोदण्यांत आली आहेत. हा लेख खोदण्याचा प्रारंभ शके ११९५ श्रीमुखनाम संवत्सरी झाला व शके ११९९ मध्यें खोदण्याचें काम समाप्त झालें. हा शिलालेख नव्या देवळाच्या देवडीवर बसविला होता व तो “ चौऱ्यायशीचा ” दगड हणून प्रसिद्ध आहे. प्रस्तुत शिलेला “ चौऱ्यायशीचा दगड ” असें नांव पडण्याचें कारण कोणत्याही यात्रेकरूनं अगर भक्तानें या शिलेवर आपली पाठ धांसली असतां तो चौऱ्यायशीच्या फेऱ्यांतून हणजे चौऱ्यायशी लक्ष योर्नीत जन्म घेण्याचे खटाटोपांतून मुक्त होतो अशी भाविकांची समजूत आहे.

शके ११९५ त देवगिरीच्या यादव राजांचा महाराष्ट्र व कर्नाटक प्रांतावर पूर्ण अम्मल होता. त्यावेळीं यादव घराण्यांतील शेवटचा राजा रामदेवराव हा राज्य करित होता. त्याचा दरारा दक्षिणेंत सर्वत्र होता. आमचा चरित्रनायक हेमाद्रि अगर हेमाडपंत हा

त्याचा प्रधान होता. हेमाडपंताचे राजकारणांत ज्याप्रमाणें रामदेव-
राव राजावर वजन होतें, तसेंच धार्मिक बावर्तीतही त्याजवर त्याचें
वर्चस्व असावें ही गोष्ट श्रीविठ्ठलमंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामीं
हेमाडपंत करणाधिप व त्याचे यजमान श्रीयादव (जाधव)
नारायणप्रौढप्रतापचक्रवर्ति रामचंद्रदेवराय यां उभयतांनीं सढळ
हातांनीं मदत केली होती, यावरून स्पष्ट दिसते.

चौन्यायशिच्या शिलेचे आठ 'र' काने केले असून त्यांत देवाच्या
पूजे-अर्चेकरितां देणग्या देणाच्या भक्तांची नांवें एकाखालीं एक
दिलीं आहेत. या आठ रकान्यावर शिलेच्या सबंध लांबीवर तीन
ओळी खोदल्या असून पहिल्या ओळींत शेवटल्या वर्गणीदारांची
नांवें खोदली आहेत, दुसऱ्या ओळींत श्रीविठ्ठलाच्या प्रशंसेचा एक
संस्कृत श्लोक दिला आहे, व तिसऱ्या ओळींत खालील आठ
रकान्यांत वर्गणी कोणत्या कामाकरितां जमविली याचा उल्लेख
करण्यांत आला आहे. एका रकान्याखेरीज करून प्रत्येक रका-
न्यावर ज्या पुढाच्यामार्फत वर्गणीदारांनीं आपली वर्गणी भरली
त्याचे नांव व खाते दिलें आहे. त्याचा प्रकार असाः—

पंढरपुरच्या शिलालेखाचा मथाळा

स्वस्ति श्री सकु ११९५ श्री मुख नाम संवत्सरे फागनीपूर श्री
विठ्ठलरायासी तिसा सिति फुलें दांडे आचंद्रार्के चालवे आं नाना
भक्त माली आं दत्त पैकाचा विवरू ॥ (स्वति श्री शके ११९५
श्री मुख नाम संवत्सरी फागनीपूर (पंढरपूर) येथील श्रीविठ्ठल

१ पंढरपुरच्या प्रस्तुत शिलालेखाची तपशीलवार माहिती परिशिष्ट ९
मध्ये दिली आहे.

देवास x x x x फुलें दांडे वहाणें, चंद्र-सूर्य आहेत तोंपर्यंत नेहमी चालविण्यासाठीं अनेक भक्तांनी देणगीदाखल दिलेल्या रकमांचा तपशील.) पहिल्या रकान्यांतील (३२) (३४) (३५) या संख्ये पुढील मजकूर आहे तो असा:—

(३२) सोडवीकार हेमाडपंडिती वामनादत्त + ग १

(३४) श्री पांढरी-फड-मुख्य समंतात भाग आचंद्रार्क देवदांडा

(३५) श्री जाधवनारायणप्रौढप्रतापचक्रवर्ति श्रीरामचंद्रदेव

रा ए द ।

+ + श्री सर्वाधिकारी विठ्ठल—

मूळ शिलालेखांत तत्कालीन अनेक व्यक्तींची व गावांची नांवें असून शिवाय त्यावेळच्या चलनी नाण्यांचा उल्लेख त्यांत आला असल्यामुळें तो ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. जीर्णोद्धार झाल्यावरही हणजे शके १६९९ सालीं श्रीविठ्ठलमंदिराकरितां आलेल्या देणग्यांचाही उल्लेख या शिलालेखांत असल्यामुळें वर्गणी गोळा करण्याचे व देणगी देणारांची नांवें शिलेवर खोदण्याचें काम पुढें बराच काल चाललें असावें असें अनुमान निघतें.

पहिल्या रकान्यांतील [३२] संख्येपुढें ज्या हेमाडिपंडिताच्या नांवाचा निर्देश केला आहे तो आमचा चरित्रनायकच असावा असें निःसंशय वाटतें. त्याच्या खालोखाल तत्कालीन देवगिरीचा यादव राणा त्याचा यजमान श्री प्रौढप्रताप-चक्रवर्ति यादव नारायण रामचंद्रदेवराय याच्या देणगीचा उल्लेख करण्यांत आला आहे, यावरून वरील विधानास पुष्टि मिळते. हेमाडिपंडितास “ सोडवी ”

कार या टोपण नांवांनं संबोधिलें आहे ह्यावरून त्याचा गांव सोडवी असावा असें दिसतें. हा गांव कर्नाटक प्रांतात आहे अशी माहिती मिळते. त्यावरून व हेमाद्रि हे नांव महाराष्ट्रीय नसल्यामुळें आमचा चरित्रनायक कर्नाटक प्रांतांतील मूळ रहिवाशी असावा असें दिसतें ह्या शिलालेखांतील पहिल्या रकान्यांत असलेल्या [५७] [९५] या संख्येपुढें हेमाडिपंडित या नांवाच्या आणखी दोन वर्गणीदारांची नोंद आहे ती अशी:—

(५७) कोटौन हेमाडिपंडिते द । (ग) १ दे दां १

(९५) कोहोर हेमाडिपंडि ग. १ दि दा. १

हेमाडपंडित या नांवाच्या तीन व्यक्ति या यादीत नमूद केलेल्या आहेत. त्या परस्परापासून भिन्न आहेत हें दाखविण्यासाठीं त्यांची गांववार नोंद करण्याची खबरदारी प्रस्तुत शिलालेख ज्यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यांत आला त्यांनी घेतली असावी असें दिसते.

चतुर्वर्गधितामणि हा विस्तृत व धार्मिक दृष्ट्या अत्यंत उपयुक्त ग्रंथ हेमाद्रीनें रचिला ह्याबद्दलचा वर उल्लेख केलेला आहे. सदरील ग्रंथाच्या परिशेषखंडांत आमच्या चरित्रनायकाच्या वडिलांचे नांव कामदेव असें दिलें आहे. स्वतः रचिलेल्या ग्रंथांत आपल्या वडिलांचें नांव कौणी चुकीनें लिहीले हे संभवत नाही. पंढरपूरच्या शिलालेखांतील वर्गणीदारांच्या यादीत हेमाडपंडिताच्या वडिलांचे नांव बामन असें लिहिलें आहे. तेव्हां या दोन व्यक्ति अगदीं भिन्न असाव्यात असें सकृद्दर्शनी दिसतें. किंवा चौऱ्यायशीच्या शिलेवर हेमाडपंडिताच्या वडिलांचें नांवाऐवजीं त्याच्या पणजोबांचें

नांव नजर चुकीनें खोदलें जाण्याचाही संभव आहे. पण वर्गणी-दारांच्या यादींतील संदर्भावरून त्यांत उल्लेखिलेला “ सोडवीकार ” हेमाडिपंडित व आमचा चरित्रनायक हेमाडपंत ह्या दोन व्यक्ति एकच असल्या पाहिजेत असें दिसतें; व त्याचे वडिलांचे नांवा-ऐवजी पणजाचें नांव चुकून खोदलें गेलें असावें हीच गोष्ट अधिक संभवनीय आहे.

पंढरपुरच्या चौऱ्यायशीच्या शिलालेखांत “ सोडवीकार ” हेमाडपंडिताखेरीज आणखी दोन हेमाडिपंडितांचा नामनिर्देश केलेला आहे. ह्यांच्या नांवाच्या मागे त्यांच्या स्थलांचा निर्देश केला असल्यामुळें त्या दोन व्यक्ति अगदीं भिन्न असून तत्कालिन प्रमुख गृहस्थांत अथवा सुप्रसिद्ध विद्वानांत त्यांची गणना होत असावी असें दिसतें. कोटौन व कोहोर हीं स्थलें कोणत्या प्रांताः मोडतात याबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही. तसेंच वरील दोन हेमाडिपंडितांनी कांहीं ग्रंथ लिहिले असल्यास त्याची माहित उपलब्ध नाही. या बाबतींत संशोधकांनी लक्ष घालणें जरूरीचें आहे.

संस्कृत व मराठी भाषेंत प्रतिभासंपन्न ग्रंथरचना केल्याबद्दल हेमाद्रीची सर्व भरतखंडांत प्रसिद्धी आहे. ‘ चतुर्वर्गचिंतामणि ’ ग्रंथांत वैदिक व पौराणिक कालांतील व्रत-वैकल्यांचा व नित्य-नैमित्तिक कर्मांचा पद्धतशीररीतीनें संग्रह केलेला आहे. शिवाय “ मुक्ताफल ” “ हरिलीला ” इत्यादि ग्रंथावर मुद्देसूद टीकाकार म्हणून हेमाद्रीची कीर्ति आजवर अविच्छिन्नपणें गाजत आहे. कविश्रेष्ठ कालिदासाप्रमाणेंच हेमाडपंताच्या उज्वल कीर्तीमुळें बऱ्याच कमी दर्जाच्या ग्रंथाचें कर्तृत्व त्याजवर लादलें जातें.

पंढरपुरच्या शिलालेखांत आपणखी दोन समकालीन हेमाडपंतांचा उल्लेख करण्यांत आला आहे, त्यांनीं कांहीं ग्रंथरचना केली असल्यास त्रिवर्गाच्या नामसादृश्यामुळे ग्रंथकर्तृत्वाच्या बाबतींत अशा तऱ्हेचा धोटाळा होणें स्वाभाविक आहे.

श्रीकालिदासाच्या रघुवंश काव्यावर ज्या विद्वानांनीं टीका केल्या आहेत त्यांत बल्लभ, हेमाद्रि व मल्लिनाथ यांची नांविं प्रामुख्याने पुढें येतात. हेमाद्रीनें रघुवंशावर टीका लिहिली आहे ती “दर्पण” या नांवानें प्रसिद्ध आहे. कालिदास कवीचें हृद्गत उत्तम प्रकारें समजून घेऊन, त्या धोरणानें टीका करण्यांत हेमाद्रीनें आपलें सर्व कौशल्य खर्च केलें असून इतर टीकाकारांवर ताण केली आहे असें बऱ्याच विद्वानांचें मत आहे. परंतु रघुवंशावर “दर्पण” नांवाची टीका करणारा हेमाद्री व आमचा चरित्रनायक हेमाद्री हे एकच आहेत कीं कांय याबद्दल बरीच शंका येते, कारण “दर्पण” टीकेच्या समाप्तिसूचकवाक्यामध्ये (“कोलोफोनमध्ये”) सदरील टीकाकाराच्या वडिलाचें नांव “ईश्वरसूरि” असें दिलें आहे. व आमच्या चरित्रनायकाच्या वडिलाचें नांव ‘कामदेव’ असल्याचें बर म्हटलें आहे. यादवांच्या राजवटींत ‘करणाधिप’ या हुद्यावर असतांना हेमाडपंतानें मराठी भाषेची अभिवृद्धि व्हावी या हेतूनें जे आटोकाट प्रयत्न केले त्यावरून संस्कृत भाषेप्रमाणेंच त्याचें मराठी भाषेवर नितांत प्रेम होतें हें उघड आहे. रघुवंशावर “दर्पण” नांवाची टीका करणारा हेमाद्री ह्यानेंही आपल्या टीकेंत ‘पारिभाषिक’ संस्कृत शब्दांचीं मराठी रूपांतरें जागोजाग देऊन मराठी भाषेविषयीं आपलें प्रेम व्यक्त केलें आहे. तसेंच ह्या

टीकेंत 'चतुर्वर्णचिंतामणि' ग्रंथाचा बऱ्याच वेळां उल्लेख केला आहे. ह्या अंतर्गत प्रमाणावरून आमचा चरित्रनायक हेमाडपंत व 'दर्पण' टीकाकार हेमाद्री ह्या दोन व्यक्ति भिन्न नसाव्या असें सकृद्दर्शनी वाटतें. उभयतांच्या वडिलांच्या नांवांत फरक आहे ही एकच गोष्ट वरील विधानास विरोधक आहे. पंढरपुरच्या चौऱ्यायशीच्या शिलालेखांत व चतुर्वर्णचिंतामणी ग्रंथांत आमच्या चरित्रनायकाच्या वडिलांचे नांवांत अशाच तऱ्हेचा फरक आहे. मूळ ग्रंथाची नकल करणाऱ्याच्या हलगर्जीपणामुळें अगर अज्ञानामुळें अशा चुका होण्याचा संभव आहे. तथापि या बाबतींत सबळ पुरावा पुढें येईपर्यंत ठाम मत देणें वाजवी होणार नाही. हेमाडपंत ह्याच्या चरित्राचें प्रामुख्याने चार भाग करतां येतील.

(१) देवगिरीचे यादव राजे महादेव व रामदेवराव (रामचंद्रराव) यांचे राजवटींत 'करणाधिप' ह्या हुद्यावर असतांना अगर अन्य रीतीनें त्यानें मुत्सद्दी ह्या नात्यानें बजाविलेली अपूर्व कामगिरी; (२) त्याचें ग्रंथकर्तृत्व; विशेषतः सनातन हिंदुधर्माची नित्यनैमित्तिक कर्मे पद्धतशीर चालावी म्हणून अत्यंत परिश्रमपूर्वक केलेली ग्रंथरचना; (३) मराठी भाषेच्या अभिवृद्धिसाठीं केलेले प्रयत्न; व (४) विशिष्ट रीतीनें इमारती बांधण्याची नवीन कल्पना काढून भारतीय शिल्पकलेंत घडवून आणलेली क्रांति व त्याबरोबरच भरतखंडांत हिंदुधर्माचें अभ्युत्थान पुन्हां व्हावें म्हणून जागोजाग टोलेजंग देवालयें बांधून धर्मोद्धाराचे कार्यां त्यानें दाखविलेली सक्रिय सहानुभूति.

प्रकरण २ रे



श्री 'करणाधिप' हेमाडपंत.

हेमाद्रीने रचिलेल्या चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथाचा व्रतखंड म्हणून एक भाग आहे. त्यांत राजप्रशस्ति नांवाचे प्रकरण आहे. सदरील प्रकरणांत एकंदर यादव राजाची पौराणिक कालापामून ऐतिहासिक कालांतील देवगिरीच्या यादवराजघराण्यांतील महादेव राजापर्यंत विस्तृत व संपूर्ण वंशवळ दिली आहे. शिवाय देवगिरीच्या यादव राजघराण्यांतील अखेरचे राजे सिंघण, कृष्णदेव अगर कान्हेरदेव व महादेव यांच्या पराक्रमांचे त्रोटक वर्णन दिले आहे. सदरील राजप्रशस्तींतील शेवटचा श्लोक खाली दिला आहे.

यस्य श्रीकरणाधिपः स्वयंमयं हेमाद्रिसूरीः पुरः ।

प्रौढप्रातिभवर्ण्यमानविःसद्वंशो भृगं शोभते ॥

या श्लोकांतील पहिला शब्द "यस्य" देवगिरीच्या यादव राजघराण्यांतील महादेव राजाबद्दल आहे. यावरून आमचा चरित्रनायक हेमाद्री हा महादेवाच्या राजवटींत "करणाधिपाच्या" हुद्यावर होता हे स्पष्ट दिसते. शिवाय चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी दिलेल्या कोलोफोनमध्ये (समाप्ति-सूचक वाक्यांत) खाली लिहिलेला मजकूर आहे त्यावरूनही या विधानास पुष्टि मिळते.

"इति श्रीमहाराजाधिराजमहादेवस्य समस्तकरणाधीश्वरसकल-विद्याविशारदश्रीहेमाद्रिविरचिते" या मजकुरावरून महादेव

राजाच्या आज्ञेवरून किंवा त्याच्या आश्रयाखाली चतुर्वर्ग-
चिंतामणि नांवाचा प्रचंड ग्रंथ रचिला गेला ही गोष्ट निःसंशय
होय. हेमाद्री हा करणाधिपाच्या हुद्यावर असतांना त्याला कोणती
कामे करावी लागत याबद्दल कोठेंही उल्लेख केलेला आढळत नाही.
“ करणाधिप ” या शब्दाचें निव्वळ मराठी रूपांतर ‘ दफ्तरचा
मालक ’ असें आहे. प्रधानमंडळाचा आत्मा असा साधा व
सरळ अर्थ केल्यास, करणाधिप म्हणजे राज्यांतील मुख्यमंत्री
(Prime Minister) होय. या बाबतीत सर रामकृष्ण
गोपाळ भांडारकर यांनी आपल्या “ दख्खनच्या इतिहासांत ”
करणाधिपाच्या कामगिरीबद्दल खुलासा केला आहे तो असा.
“ करणाधिप ” याचा अधिकार म्हटला म्हणजे अलिकडच्या
आमच्या चीफ सेक्रेटरीच्या (मुख्य चिटणिसाच्या) अधिकारा-
सारखा दिसतो. म्हणजे त्यानें आपल्या यजमानाकडील राज्यांतील सर्व
हुकूम व आज्ञापत्रें वगैरे लिहावीं व जिकडीलतिकडे पाठवावी व
राज्याचे दफ्तर योग्य रीतीनें सांभाळावे. सारांश करणाधिप यास
राजाला सल्लामसलत देणारा असें म्हटलें असतां वावगें होणार नाही.
श्री बोपदेवानें आपल्या ‘ मुक्ताफल ’ ग्रंथांत हेमाद्रीचें वर्णन कर-
तांना त्यास गणकाग्रणीः असें म्हटलें आहे. यावरून फडनिशी
खात्याच्या अधिकाऱ्याचे काम त्याजकडे होतें असें दिसतें. ठाणें
शहरापासून सुमारे पांच मैलावर असलेल्या ओवळें गांवी कोणा
एका मुसलमानाचें थडगें उकरतानां शके ११९४ व शके १२१२
(इसवी सन १२७२ व १२९०) सालचे देवगिरीचे यादवराजे रामदेव-
राव याचे वेळचे दोन ताम्रपट सांपडले आहेत. त्यांतील सारांश असाः—

रामचंद्रदेव याचे पूर्वीचा यादवराजा महादेव यानें कोंकण-
प्रांत काबीज करून त्या प्रांतावर अच्युतनायक या नांवाचा आपले-
तर्फे सुभेदार नेमिला होता. सदरील अच्युतनायकानें वर निर्दिष्ट
केलेला आंवळें गांव ३२ ब्राह्मणांस दान दिला. या ताम्रपटांत
देवगिरीच्या यादवराजांचा मूळ पुरुष भिल्लम याजपासून अखेरचा
राजारामचंद्रदेव याजपर्यंतची वंशावळ दिली असून त्यांत त्याचे—
(रामचंद्रदेवाचे) अलंकारिक भाषित वर्णन केले आहे, तें मनोरंजक
व उद्बोधक असल्यामुळें सारंशरूपानें येथें देतोः—रामचंद्रदेव राजाची
विरुद्धें दिली आहेत तीं येणें प्रमाणें १ एकांगवीर २ वीर नारायण
३ द्वारावतीपुरवराधीश ४ गुर्जरराजांचा फडशा उडविणारा केवळ
सिंहच ५ तैलंगण देशाचे राजे हेंच कोणी वृक्ष त्यांचा उच्छेद करणारा
हत्ती ६ मालव देशाचे राजे हेंच कोणी दीप त्यांना मालविणारा.

वर उल्लेखिलेल्या ताम्रपटांत आमच्या चरित्रनायकासंबंधानें
संस्कृतमध्ये दिलेला मजकूर अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळें तो
जशाचा तसाच येथें उद्धृत करितों.

“इत्यादि समस्तविरुदावलीविराजमाने सकलभूतलमनुशासति
यदुकुलकुमदचंद्रे रामचंद्रे नैरेद्रे.....तयैतत्प्रसादावाप्तनिखिलराज्य
धुरीणतां वहति समस्त हस्तिप्रकाध्यक्षे निजगुणसुभगभावुके
समस्तकरणाधिपत्यमंगीकुर्वणेच निर्जित “ झाडी ” मंडले मंत्रि-
चूडामणौ गुणदान रोहणाद्रौ हेमाद्रौ ” या संस्कृत उताऱ्याचा
सारांश मराठींत खाली दिला आहेः—

“ यदुकुलवंशीय देवगिरीचा राजा रामदेवराव राज्य करीत
असतां त्याच्या पदरीं हेमाद्री या नांवाचा सर्वगुणसंपन्न व दानशूर

असा मुख्य मंत्री होता. तो सर्व राज्याचा भार वहात असे. राज्यां-
तील हस्तिदलाचें आधिपत्य त्याजकडे असून तो करणाधिपाचे
हुद्यावर होता. झाडी नांवाच्या (रानटी अगर बंडखोर) जातीचा
त्यानें बीमोड केला होता.

यावरून देवगिरीचें यादवराजघराण्यांतील शेवटचा पराक्रमी
राजा रामचंद्रदेव याचे पदरीं निदान शके ११९४ (इ. स. १२७२)
पर्यंत हेमाद्रि हा मुख्य मंत्री असून त्याजकडे सर्व करणाधिपांचे आधि-
पत्य असून शिवाय हस्तिदलावर देखरेख करण्याचें काम त्याचेकडे
असावें असें दिसतें. तसेंच हेमाद्रि सर्व सद्गुणांचा पर्वत होता असेंही
त्याच्यासंबंधानें या ताम्रपटांत प्रशंसोद्धार काढले आहेत. देव-
गिरीच्या राज्यांत, ' झाडी ' नांवाची एक रानटी जात होती तिज-
पासून राज्यास त्रास पोहोंचत असे. त्या मंडळाला चीत करण्याचे
कामीं हेमाद्रीनें पुढाकार घेतला होता.

सदरील ताम्रपटाचे इंग्रजीमध्ये भाषांतर करतांनां मिस्तर वॉथन
साहेबाने एक विलक्षण चूक केली आहे. त्यामुळें ताम्रपटाचें
ऐतिहासिक स्वरूप नष्ट होण्याचा संभव आहे. यादव राजांच्या
पदरीं " हेमाद्रि " नांवाचा मंत्री होता ही गोष्ट वॉथन साहेबास
माहित नसल्यामुळें मूळांत " हेमाद्रि " असा शब्द असूनही
त्याऐवजीं " हिमाद्रि " असा पाठ गृहित धरून त्याचा अर्थ
त्यानीं हिमालय पर्वत असा केला आहे. ताम्रपटांतील संदर्भाकडे
लक्ष न दिल्यामुळें व इतिहासाच्या अज्ञानामुळें साहेब मजकूरां-
कडून ही चूक झाली असावी असें दिसतें.

" हस्तिपकायक्षे " हें विशेषण फार महत्त्वाचें आहे व त्या-
वरून पूर्वीच्या काली युद्धकालमध्ये हस्तिदलाचा प्रामुख्यानें उपयोग

केला जात होता असें दिसते. मोठे मदोन्मत्त हत्ती बाळगून त्याजकडून शत्रूंच्या सैन्यावर कशा रीतीनें हल्ला करावा याबद्दल त्यास विशिष्ट प्रकारचें शिक्षण दिलें जात होतें. नाहीतर हस्तिदलावर देखरेख करणारा अम्मलदार नेमण्याचें कांहीं प्रयोजन नव्हते. हत्तीनां कवायतीचें शिक्षण देऊन लढाईच्या कामीं त्यांचा कसा उपयोग करून घ्यावा याबद्दलचें शास्त्र आहे त्यास “ पालकाप्य ” अशी संज्ञा आहे. त्यावरून पूर्वी लढाईमध्ये सर्वसाधारणपणें हत्तींचा उपयोग केला जात होता असें दिसते.

रामचंद्रदेव याचे पूर्वीचा राजा महादेव यानें कोंकणावर स्वारी करून त्यावेळचा “कुंकुणेश” ह्मणजे कोंकणचा राजा सोमेश्वर याचा पूर्ण पराभव केला. त्यावेळीं महादेव राजाने आपल्या बरोबर नेलेल्या फौजेत हत्तींचा मोठा समुदाय होता असें हेमाद्रीनें आपल्या “ व्रत-खंड ” ग्रंथातील राजप्रशस्ति प्रकरणांत या लढाईचे वर्णन करितांना म्हण्टो आहे, तो मूळ श्लोक असा—

यदीयगन्धद्विपगण्डपालीनिप्रयूतदानांबुतरंगिणीषु ।

सोमः समुद्रप्लवपेशलोऽपी ममज्ज सैन्यैःसह कुंकुणेशः ॥

अर्थ—कोंकणचा राजा सोम हा समुद्रांत पोहण्याच्या कामीं मोठा तरबेज होता तरी त्या राजाच्या (महादेवाच्या) मदोन्मत्त असलेल्या हत्तींच्या गंडस्थलांतून सवणाच्या दानोदकांच्या नद्यांत आपल्या सैन्यासह बुडून मेला.

आमच्या चरित्रनायकाकडे मंत्रिपदाच्या हुद्याखेरीज हत्तींच्या पथकावर देखरेख करण्याचें काम सोंपविण्यांत आलें होतें असें दिसतें. फडणीस-कचेरीच्या एका कोपण्यांत वसून केवळ सल्लामसलत देण्याचे

अगर इतर राजेलोकांच्या दरबाराबरोबर पत्रव्यवहार करणें येवढीच कामें हेमाद्रिकडे सोंपविण्यांत आली होती असें ह्मणतां येणार नाहीं. युद्धकलानैपुण्य व मुत्सद्देगिरी हे दोन गुण हेमाद्रीच्या ठिकाणीं एकवटलेले होते असें ह्मटले असतां अनिश्चयोक्ति होणार नाहीं.

आपली इतर जबाबदारीची कामें सांभाळून परराज्याबरोबर आपल्या दरबारचा राजकीय बाबतींतील पत्रव्यवहार करण्याचें कामही हेमाद्रीस करावें लागे. राजकीय व खाजगी पत्रव्यवहाराच्या कामीं पूर्वापार चालत आलेल्या मायन्यांत बरीच सुधारणा करून त्यांनं नवीन मेस्तकें तयार केलीं. तसेंच जमाखर्च लिहिण्याच्या मामूल पद्धतींत त्या कालानुरूप त्यांनं उपयुक्त सुधारणा केल्या. सदरील मेस्तके हेमाद्रीनं फार कुशलत्तेनं तयार केली होती असा त्याचा लौकिक आहे. ही गोष्ट खालीं दिलेल्या मजकुरावरून सहज दिसून येईल. गोविंद कवि या नांवाच्या एका लेखकांनं एक मेस्तक लिहिलें आहे त्यास शेणवाईपणाचें मेस्तक असें त्यांनं नांव दिलें आहे, त्यांत तो लिहितो:—

“ पूर्वीं तथा देवगिरीसी । रामदेवराव राजापाशीं । असतां हेमाड-
पंतासी । युक्ति असे आठवली । मोडी लिपी लंकेहूनि आणिली ।
त्यावरी स्वमति युक्त रचिली । आणि कामराजाशी आज्ञा दिधली ।
शेणवाई पद्धत रचावया । हेमाडपंताचे आज्ञेसरिसे । कामराजे
स्वमति प्रकाशे । कामराजेमेस्तक केलें ऐसें । श्रवणे ऐकत होतो ।
त्या ग्रंथासि बहुत यत्न केला । परंतु ग्रंथ हातासी नाही आला ।

तेथील वेंचा प्राप्त झाला । ओंविया चाळिस । त्यासी अन्वय लावुनि । गोविंदे स्वयुक्ते करुनि । इतकें किंचित् विस्तारुनि । सांगितलें असें ।

हेमाडपंताच्या आज्ञेवरून कामराजांनं एखादा ग्रंथ लिहिला असावा असें वरील उतान्यावरून दिसते. सदरील मेस्तकांच्या राजदरबारी शिस्त ठेवण्याच्या कामी फार उपयोग होत असला पाहिजे. कारण यादवांचे राज्य मुसलमानानी नष्ट केल्यानंतरही सदरील मेस्तकांचा उपयोग थोड्या-बहुत फेरबदलांनं मुसलमानी दरबारांत करण्यांत येत होता.

महाराष्ट्रांत चालुक्यघराण्याच्या राजश्रीस ओहोंटी लागून देवगिरीचे यादव अगर जाधव राजघराण्याच्या राज्यलक्ष्मीस भरती येऊं लागली व थोडक्यांच कालांत बृहन्महाराष्ट्रापासून म्हैसूरपर्यंत यादवांचे एकलत्री राज्य प्रस्थापित झालें. शके ११०९ पर्यंत देवगिरीच्या यादवराजांची गणना मांडलिकांत होत असें. परंतु भिल्लमाचा मुलगा सिंहण ऊर्फ सिंहण यांनं आपल्या पराक्रमांनं राज्याचा विस्तार माळव्यापासून तहत म्हैसुरापर्यंत वाढविला. सदरील सिंहणाच्या पराक्रमाची वर्णनें अनेक शिलालेखांतून दिलेली आहेत. त्याबद्दलची साविस्तर माहिती तिसऱ्या भागांत दिली आहे. सिंहणाचे नातू कृष्ण (कान्हेर) व महादेव यांनीं आपल्या आज्ञेचें व्रत मोठ्या धडाडीनें चालवून त्याच्या कीर्तींत भर घातली. महादेवाच्या अमदानींत आमचा चरित्रनायक हेमाद्रि मंत्रिपदावर आरूढ झाला होता. महादेवांनं कोंकण, कर्नाटक व गुजराथ हे प्रांत आपल्या पराक्रमांनं जिंकून आपल्या

राज्यास जोडले. कृष्ण ऊर्फ कन्हेर याचा मुलगा महादेवाच्या पश्चात गादीवर बसला. त्यानें आपल्या पूर्वजांवर ताण करून आपला दराग माळव्यापासून म्हैसुरापर्यंत बसविला. महादेव व रामदेवराव या उभय राजांच्या कारकीर्दींत यादवांच्या राज्याची विलक्षण भरभराट होऊन त्यांस सार्वभौमत्व प्राप्त झालें. या सर्व गुंतागुंतीच्या राजकारणांत हेमाद्रि हा विद्वान राज्यकार्यधुरंधर व युद्धकलानिपुण असल्यामुळें त्याचें तेज सहजच त्यावेळीं पडलें असलें पाहिजे. महादेव व रामदेवराव यांस आपल्या राज्याचें वैभव वाढविण्याच्या कामीं जें अलोट व अकल्पित यश प्राप्त झालें त्याचें बरेंचसें श्रेय त्यांच्या राज्यनौकेचा कर्णधार हेमाद्री याजकडे येतें असें म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही. सदर बाबतींत पुढें-मागें ज्यास्त ऐतिहासिक माहिती मिळाल्यास या महाराष्ट्रीय मुत्सद्दयाच्या चरित्रांतील व देवगिरीच्या यादव राजघराण्याच्या इतिहासांतील एक अज्ञात दालन खुलें होईल अशी आशा आहे.

इतिहासाची पुनरावृत्ति होते असें म्हणतात. राघोबादादानें आपला पुतण्या नारायणराव याचा वध केल्यामुळें पेशवाईच्या अखेरीस मराठी राज्यांत ज्याप्रमाणें बेदिली उत्पन्न झाली त्याचप्रमाणें रामदेवराव यानें आपला चुलतभाऊ आमण (महादेवाचा मुलगा) याचे डोळे काढून त्याचा अमानुषपणें वध केला. त्यामुळें यादवांच्या राज्यांत भयंकर यादवी माजली. राज्यांतील विचारी व अद्भूदार लोक राज्य सोडून गेले. यादव राजघराण्याविषयीं अभिमान बाळगणाऱ्या लोकांना भावी संकट परंपरेची दुष्ट स्वप्नें पडूं लागली. या व इतर अनेक कारणामुळें हेमाद्रीनें राजकारणांतील आपलें अंग

काढून घेतलें असावें असें दिसतें. परंतु त्याच्या पुढील आयुष्यक्रमाबद्दल व तो केव्हां कालवश झाला याबद्दल कांहीं एक माहिती उपलब्ध नाही.

रामदेवरावाच्या कारकीर्दीस आरंभ झाल्यानंतर कांहीं वर्षांनीं सनातन हिंदुधर्माचें वर्चस्व दरबारांत कमी होत जाऊन त्या ऐवजीं वैदिकधर्मविरोधीपंथाचे वजन वाढत चालल्यामुळें, हेमाद्रीनें आपण होऊनच राजकारणांतून अंग काढून घेतलें असा कित्येकांचा तर्क आहे. अठराव्या शतकांतील महाराष्ट्रीय मुत्सद्दी नाना फडणविसांची, सवाईमाधवरावांच्या पश्चात् राजकारणांत सल्लामसलत घेण्याचे बंद झाल्यावर, ज्याप्रमाणें पेशवाईची व त्याबरोबरच सर्व मराठी राज्याची सत्ता नष्ट झाली, त्याप्रमाणें तेराव्या शतकांतील महाराष्ट्रीय राज्यकार्यधुरंधर हेमाद्री याने राजकारणांतून आपलें अंग काढून घेतल्यानंतर योग्य सल्लामसलतीच्या अभावीं यादवांची सत्ता कायमची लयास गेली !!

अकबराच्या कारकीर्दींत ज्याप्रमाणें राजा तोडरमल यानें जमाबंदीची व्यवस्था लावून दिली, त्याप्रमाणें महादेव व रामदेवराव या उभयतांच्या राजवटींत हेमाद्रीनें राज्यांतील जमाबंदीची शिस्त लावून दिली. कोणताही देश जिंकून घेतल्यानंतर तो कायमचा अमलाखालीं ठेवणें अवघड असते. हेमाद्रीनें प्रजेच्या सुखासाठीं अनेक गोष्टी प्रचारांत आणिल्या. खाण्यांत बाजारी वापरण्याचा उपक्रम, लिहिण्याच्या बाबतींत सुलभता यावी ह्मणून देवनागरी लिपीस नवे वळण देण्याची व्यवस्था व चुन्याच्या साहायावांचून विशिष्ट पद्धतीनें दगडी इमारती बांधण्याची पद्धत या तीन गोष्टी हेमाद्रीनें दक्षिणेंत पहिल्यानें सुरू

केल्या अशी परंपरागत समजूत आहे. या बाबतीत पुढें यथामति विवेचन करण्यांत येईल.

२. हेमाद्रीचें ग्रंथकर्तृत्व.

हेमाद्रीची कीर्ति आज सुमारे सात-आठशें वर्षे भरतखंडांत गाजत आहे याचें विशेष कारण त्याची निरनिराळ्या विषयावरील व विशेषतः धार्मिक विषयावरील ग्रंथरचना हें होय. हिंदुस्थानच्या उत्तर भागांत त्याचेपूर्वी सुमारे शें-दिडशें वर्षे मुसलमानी राजांचा अंमल जरी सुरू झाला होता, तरी त्याचा जम बरोबर बसला नव्हता ह्मणून ह्मणा किंवा अन्य कांहीं कारणानें ह्मणा मुसलमानास दक्षिणेकडे नजर फेंकण्यास रामदेवराव यादवाच्या कारकीर्दीपर्यंत संधि मिळाली नाव्हती. हिंदुधर्माविषयीं मुसलमानांना अत्यंत तिटकारा होता व त्यांच्याकडून हिंदूंचा फार छळ होत होता, अशा बातम्या त्यापूर्वीच दक्षिणेंत पसरल्या होत्या. हिंदूंना अत्यंत पूज्य अशा सोमनाथाच्या मंदिराचा व त्यांतील मूर्तीचा महमद गझनीनें विध्वंस केल्याचें उदाहरण त्याचे डोळ्यापुढें होतेंच. शिवाय जैनधर्माखेरीज वैदिक धर्मास विरोध करणारे लिंगायत व महानुभावपंथ असे दोन नवे पंथ उदयोन्मुख होऊं लागले होते. हिंदुधर्मास आलेली ग्लानी नाहींशीं होऊन त्यास पुन्हां उज्वल स्वरूप प्राप्त व्हावें या हेतूनें महादेवराजाच्या आश्रयाखालीं हेमाद्रीनें “ चतुर्वर्गचिंतामणि ” नांवाचा प्रचंड ग्रंथ रचिला. त्यांत हिंदुधर्मायांनीं नेहमीं पाळावयाची व्रतवैकल्ये, नित्य-नैमित्तिक कर्मे, दानधर्म, तीर्थयात्रा व मोक्षसाधन या विषयांचे श्रुति-स्मृति व पुराणें यांचे आधार देऊन सांगोपांग विवेचन केलें आहे. हिंदुधर्मविषयक बाबतींत सदरील ग्रंथ अद्याप आधारभूत मानिला

जातो. स्मृति व पौराणिक कालापासून हिंदुधर्मात चालत आलेले शेंकडों आचार व व्रत-नियमादि विधि संगतवार एके ठिकाणीं संकलित करून “ चतुर्वर्गचिंतामणि ” च्या रूपानें हेमाद्रीनें हिंदुधर्मास अत्यंत उपयुक्त व पोषक अशी आचारव्यवस्था तयार केली, व त्यायोगें हिंदुधर्मीयांस उपकृत केलें. सदरील ग्रंथाचे पांच भाग असून त्याचें सविस्तर वर्णन दुसऱ्या भागांत केलें आहे. बोपदेवानें “ मुक्ताफल ” या नांवाचा ग्रंथ लिहिला आहे त्यावर हेमाद्रीनें “ कैवल्यदीपिका ” नांवाची विद्वत्ताप्रचुर टीका लिहिली आहे. बोपदेव हेमाद्रीचा आश्रित होता तेव्हां त्यांनीं लिहिलेल्या ग्रंथावर हेमाद्रीनें टीका करावी हें सकृत्दर्शनीं चमत्कारिक दिसतें, तथापी या ग्रंथाच्या कोलोफोन-समाप्तिसूचकवाक्यामध्ये-स्वामीं दर्शविल्याप्रमाणें उल्लेख आहे, त्यावरून या शकेंचें निराकरण होतें. बोपदेवानें “ हरीलीला ” नामकं (भागवताचें सार) ग्रंथ लिहिला आहे. हे दोनही ग्रंथ हेमाद्रीच्या आज्ञेवरून लिहिले गेले असें त्या ग्रंथकर्त्याच्या पुढें दिलेल्या कबुलीवरून दिसतें.

विद्वद्भनेशशिष्येण भिषक्केशवसूनुना ।

हेमाद्रिबोपदेवेन मुक्ताफलमचीकरत् ॥

श्रीमद्भगवतस्कंधाध्यायार्थादि निरूप्यते ।

विदुषा बोपदेवेन मन्त्रिहेमाद्रितुष्टये ॥

बोपदेवाच्या बापाचें नांव केशव असून, गुरूचें नांव धनेश होते. वरदा नदीच्या तीरीं सार्थ नांवाचें गांव होतें, त्या ठिकाणीं उभयतां राहत असत. बोपदेवानें संस्कृत-व्याकरण-शास्त्रावर ‘ मुग्धबोध ’ नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. सदरील ग्रंथकारानें आपल्या

वाडिलांचें नांव केशव असें असून, गुरूचें नांव धनेश होंतें असें ह्मटलें आहे. ह्या हकीकतीवरून वर निर्दिष्ट केलेले बोपदेव एकच होते हें निःसंशय होय. ह्याखेरीज हेमाद्रीनें संस्कृतांत बरेच टीकात्मक ग्रंथ लिहिल्याचें आढळून येतें. त्याबद्दल पुढें यथावकाश विवेचन करण्यांत येईल.

हेमाडपंताचें मराठी भाषेवर अलोट प्रेम होंतें असें पूर्वीं ह्मटलें आहे. त्यानें मराठी भाषेंत बरीच ग्रंथरचना केली असावी असा तर्क आहे, परंतु त्याचे ग्रंथ उपलब्ध नाहींत. खाजगी व राजकीय व्यवहारांत लिहावयाच्या पत्रांचे मायने कसे असावेत अशाबद्दल त्यानें कांहीं मेस्तकें तयार केली होती. अशाबद्दल गोविंदकवीनें आपल्या मेस्तकांत केलेला उल्लेख पूर्वीं येऊन गेला आहे. मात्र मराठी भाषेची भरभराट व्हावी म्हणून हेमाद्रीनें शक्य तितके प्रयत्न केले, याबद्दल शंका नाहीं. तत्कालीन यादवराजांच्या दरबारांत मराठीचा शिरकाव होऊन ती राजभाषा म्हणून ठरली गेली हें हेमाद्रीच्या खटपटीचें फळ होय. महानुभावपंथाचा, देवगिरीच्या आजुबाजूच्या प्रांतांत, व विशेषतः वऱ्हाडांत प्रसार होत होता. महानुभाव पंथाचे धार्मिक व इतर ग्रंथ बहुतेक मराठींतच लिहिले जात होते. त्यामुळें मराठी भाषेचा झपाट्यानें प्रसार होण्याचे कामीं अनायासें मोठी मदत झाली. हेमाद्री हा मराठी भाषेच्या उत्कर्षासाठीं फार झटत असे याबद्दल महानुभावपंथाचे ग्रंथांत जागोजाग पुरावा आढळतो.

देवगिरीचे यादवरजे कृष्ण ऊर्फ कान्हेर, महादेव व रामदेवराव यांच्या राजवटींत दरबारी भाषा मराठी होती व एकंदर राज्यव्यवहार मराठी भाषेच्याद्वारे चालत होता असें पूर्वीं ह्मटलें आहे,

‘दख्खनचा प्राचीन इतिहास’ या नांवाचा एक अमूल्य ऐतिहासिक ग्रंथ सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी लिहिला आहे, त्यांत संस्कृतांत लिहिलेल्या ‘लेखपंचाशिका’ नांवाच्या ग्रंथाचा त्यांनी उल्लेख केला आहे. त्यांत, सनदा, खतें, दानपत्रें व राजे-लोकांच्या दरम्यान होणाऱ्या तहनाम्याचे मायने ऊर्फ मसुदे दिले आहेत. यादवराजा महाराजाधिराज सिंघण व गुजराथचा राजा महामंडलेश्वर लवणप्रसाद यांच्या दरम्यान झालेल्या “यमलपत्रा”चा (तहनाम्याचा) मसुदा त्यांत दिला आहे. त्यावरून निदान यादवराजा सिंघण याचे वेळेपर्यंत दरबारचें काम संस्कृत भाषेंत चालत असावें असें दिसतें. परंतु हेमाद्रीनें ही प्राचीन वहिवाट बदलून राजकीय कागदपत्र हणजे, सनदा, दानपत्रें तहनामे वगैरे मराठींत लिहिण्याचा नवीन उपक्रम केला. भोजराजाचे दरबारांत संस्कृतकवि व पंडित यांचा ज्याप्रमाणें गौरव केला जात असे त्याचप्रमाणें यादवराजा चक्रवर्ति रामदेवराव याच्या देवगिरीच्या दरबारांत मराठी कवि व ग्रंथकार यांचा त्यांच्या गुणांप्रमाणें बहुमान करण्यांत येत होता ह्याबद्दल आमचे सन्माननीय मित्र कै. विनायकराव भावे यांनी आपल्या महाराष्ट्र-सारस्वतांत व श्रीयुत यशवंतराव देशपांडे यांनी आपल्या महानुभावीय मराठीवाङ्मयग्रंथांत बरीच उदाहरणें दिली आहेत. मुक्ताफल, हरिलीला वगैरे ग्रंथांचा कर्ता प्रख्यात संस्कृत पंडित व कवि श्रीबोपदेव [हेमाद्रीचा आश्रित] हा रामदेवराव यादव याच्या पदरीं होता असें मागें लिहिलेंच आहे. त्याचा शिष्य भीष्माचार्य यानें महानुभावपंथाची दीक्षा घेतली व संस्कृत आणि मराठी भाषेंत बरेच ग्रंथ लिहिले. ‘ऋक्मिणि स्वयंवराचा’ कर्ता

नरेंद्रकवि हा रामदेवराव यादव ऊर्फ जाधव याच्या कारकीर्दीत होऊन गेला. शके १२१० मध्ये त्याने 'ऋक्मिणी स्वयंवर' नांवाचा ग्रंथ लिहिला. तो रामदेवराव जाधव यांस फार पसंत पडला, व त्याबद्दल रामदेवराव जाधवांने त्याचा बहुमान केला. याखेरीज कवीश्वर भास्कर दामोदर पंडित वगैरे प्रतिभासंपन्न महानुभावपंथीय ग्रंथकार यांचा यादव (जाधव) रामदेवराव ह्यांचे दरबारांत बहुमान होत असे अशाबद्दल महानुभाववाङ्मयांत जागोजाग उल्लेख केलेले आढळतात. देवगिरीच्या यादव ऊर्फ जाधव राज्यांच्या अमदानीत महानुभावपंथाचा उदय होऊन, सदरील पंथाच्या मतांचा प्रसार यादवांचे राज्यांत झपाट्याने झाला व खुद्द राजघराण्यांतही त्यांचा हळुहळु शिरकाव होऊन त्यांतील कांहींजणांनी सदरील पंथाची दीक्षा घेतली, अशाबद्दलचा उल्लेख महानुभावपंथीय ग्रंथांत आढळतो. महानुभावपंथ, श्रीकृष्णा-खेरीज अन्य उपास्य दैवतास मानीत नाही. ह्मणून त्या पंथास जय-कृष्णीयपंथ अगर अच्युतसांप्रदाय अगर महात्मापंथ अशी निरनिराळीं नावे दिलेलीं आढळतात. देवगिरीचे यादव राजांना आपण यदुवंशीय असल्याबद्दल फार अभिमान वाटत असे ह्मणून त्यांच्या विरुदावलींत "दारावतीपुरवराधीश" "यादव नारायण" अशी विरुदे प्रामुख्याने आढळतात. ज्या पंथांत अगर सांप्रदायांत आपल्या मूळवंशांतील पुरुषांस ह्मणजे श्रीकृष्णास, 'एकमेवाद्वितीयम्' म्हणून उपास्यदैवत मानले जात होते, तो पंथ अगर सांप्रदाय देवगिरीच्या यादव घराण्यांतील राजांच्या परम आदरास पात्र झाला असल्यास त्यांत आश्चर्य कोणते? परंतु या अवैदिक व चातुर्वर्ण्यविरोधकपंथाच्या अनुयायांचे राजदरबारांत उत्तरोत्तर वाढत चाललेले वर्चस्व सनातन

हिंदुधर्मीयांस खणेनासें झालें. हेमाद्री हा तर सनातन हिंदुधर्माचा कड्या अभिमानी ! तेव्हां त्याला या वेदाविरोधी पंथीयांचें वाढतें वजन बिलकुल सहन झालें नसल्यास त्यांत कांहीं आश्चर्य नाही !! 'शि शुपालवधा' चा महानुभवपंथीय ग्रंथकार भानुभट बोरीकर याच्या चरित्रावर 'भानुविजय' नांवाच्या लिहिलेल्या ग्रंथांत हेमाद्रीनें तुर्कांस मुद्दाम बोलवून यादवांचें राज्य नष्ट केलें असा त्याजवर महानुभावपंथीयांनीं राजद्रोहीपणाचा उघड आरोप केला आहे. यावरून हेमाद्री व महानुभावपंथीय लोक व त्यांचा अभिमानी रामदेवराव यादव यांचे परस्पर संबंध सलोख्याचे नसावेत असें उघड दिसतें. राजदरबारांत मराठी भाषेचा शिरकाव झाल्यावर राज्याचे सर्व व्यवहार त्या भाषेंत होऊं लागले. हेमाद्रीच्याकाळीं बऱ्याच लिपि प्रचलित होत्या; परंतु सर्व संस्कृत व मराठी ग्रंथ देवनागरी लिपींत लिहिले जात होतें. अर्थात् देवनागरी हीच दरबारची लिपि झाली. परंतु ह्या लिपींत सुबोध व सुवाच्य रीतीनें लिहावयाचें झटल्यास वेळाचा अपव्यय होतो, सबब अल्पकाळांत बराच मजकूर लिहितां यावा म्हणून सदर लिपीस एक विशिष्ट प्रकारचें ऋळण देऊन हेमाद्रीनें 'लघुलेखन-पद्धति' तयार केली. तिला 'मोडी' लिपि अशी संज्ञा असून तिचें जनकत्व बहुजनसमाजाकडून आज शेकडों वर्षे हेमाद्रीस दिलें जातें. लेखनसौकर्यामुळे सदरील लिपि महाराष्ट्रीयंांस फार प्रिय असून मराठी राज्यांत खाजगी व राजकीय लेखनव्यवहार याच लिपींत चालत असत. 'मोडी' लिपी सरकारदरबारांत बंद करून सर्व काम देवनागरींत चालवावें असा थोड्या वर्षांपूर्वी आपल्या इंग्रज सरकारनें ठराव केला होता

तो महाराष्ट्रीयांच्या सुसंघटित विरोधामुळें सरकारास परत घ्यावा लागला ही गोष्ट वाचकांच्या स्मृतींतून अद्याप गेली नसावी !

हेमाद्रीची धर्मविषयक मते

‘चतुर्वर्गचिंतामणि’ ग्रंथाच्या पुढें दिलेल्या मंगलाचरणांत हेमाद्रीनें गणपतीची आराधना केली आहे ह्मणून व ‘संत-मालिकेंत’ “हेमाडपंत गणेशभक्त । पिशाच्य चैतन्याचे लिखित” असा त्याच्याबद्दल उल्लेख केला आहे यावरून हेमाद्रीचें उपास्य-दैवत “गणपति” असावें असें पुष्कळ विद्वान् लोकांचें मत आहे. गणपति हा विघ्नहर्ता व विद्याधीश असल्यामुळें सर्व मंगलकार्यांच्या आरंभीं त्याचें पूजन प्राचीन काळापासून सर्व हिंदु-लोक करितात, या परंपरेस अनुसरून हेमाद्रीनें ग्रंथाचे आरंभीं ग्रंथ निर्विघ्नपणें पार पडावा ह्मणून, गणेशस्तवन केलें, यावरून हेमाद्रीचें उपास्यदैवत ‘गणपति’ असावें असें निश्चित अनुमान् करणें चुकीचें होईल.

‘कल्याणानि ददातु वो गणपतिर्यस्मिन्नतुष्टे सति ।

क्षोदियस्यपि कर्मणि प्रभुवितुं ब्रह्मापि जिन्हापते ॥

जाते तच्चरणप्रणामसुलभे सौभाग्यभाग्योदये ।

रङ्गस्याङ्गमनंकुशा निविशतेदैवेन्द्रलक्ष्मीऽपि ॥

श्री गजाननाच्या प्रसन्नतेची आवश्यकता मामूल वहिवाटीप्रमाणें वरील अवतरणांत नमूद केली आहे.

हेमाद्रीनें आपले ग्रंथांत श्रीगणेशासंबंधानें आदर व्यक्त केला असला तरी, भागवतधर्माकडे त्याचा विशेष ओढा होता ही

गोष्ट श्रीबोपदेवानें लिहिलेल्या ' मुक्ताफल ' व ' हरिलीला ' ह्या ग्रंथावर त्यानें केलेल्या अमूल्य टीकेवरून दिसून येईल. पैकीं मुक्ताफल ग्रंथांतील समर्पक वेंचे तिसऱ्या भागांत दिले आहेत. चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथाचे ३१ व्या अध्यायाचे आरंभी श्लोक दिला आहे तो असा:—

“ हेमाद्रिसाग्निद्रमुरारिभक्ति
रधीत वेदाऽ खिलधर्मवेदः ।
अशेषलोकोद्धरणेऽवतीर्णः ॥
... ..

याखेरीज मुक्ताफल ग्रंथाच्या आरंभीच्या श्लोकावरून हेमाद्री हा परम विष्णुभक्त ऊर्फ भागवतधर्माचा कट्टा अभिमानी होता असें स्पष्ट दिसतें. तसेंच पंढरपूरच्या श्रीविठ्ठलमंदिराच्या जीर्णोद्धारकरितां हेमाद्रीनें बरीच रक्कम देणगी म्हणून दिली, यावरूनही हेमाद्री हा भागवत धर्माचा पूर्ण अनुयायी होता ह्या विधानास पुष्टि मिळते.

सनातनहिंदुधर्मविरोधीपंथाविषयीं हेमाद्रीची सद्दिष्णुता.

सनातन हिंदुधर्मास कालवशात् प्राप्त झालेली क्षीणता नाहीशीं करून त्याचें पुनरुज्जीवन करण्यासाठीं हेमाद्रीनें “चतुर्वर्गचिंतामणीं” नांवाचा प्रचंड ग्रंथ लिहिला, यावरून हेमाद्रीच्या मनांत हिंदुधर्माबद्दल किती जाज्वल्य अभिमान होता हें सहज दिसून येतें. तसेंच त्यानें भरतखंडांत जागोजाग देवालये बांधून आपल्या विचारास मूर्तस्वरूप दिलें. यादवांच्या राजदरबारांत अवैदिक व चातुर्वर्ण्यास विरोध करणाऱ्या महानुभावपंथांच्या अनुयायांचें बरेंच वर्चस्व झालें तरी हेमाद्रीनें धार्मिक बाबतींत त्यांचा हेवा अगर छल केल्याबद्दल कोठें उल्लेख

आढळत नाही. उलट जैनधर्मीयांनीं देवगिरी येथें जैनमंदिर बांधण्या-संबंधी खटपट चालविली असतां हेमाद्रीनें स्वतःचें वजन खर्च करून दरबारांतून त्याकामी परवानगी मिळवून दिली, याबद्दलचा उल्लेख जैनयति श्रीमद्रत्नमंडणगणि यानें लिहिलेल्या “सुकृतसागर” ग्रंथांत केला आहे. तो असा—परमार कुळांतील शेवटचा राजा धाराधीश जयसिंहदेव याचे पदरीं पृथ्वीधर ऊर्फ पेथडकुमार या नांवाचा जैन मंत्री होता. त्याची व हेमाद्रीची भेट झाल्याबद्दलची मनोरंजक हकीकत यांत नमूद केली आहे. या गोष्टींत ऐतिहासिक सत्य किती आहे हें सांगणें कठीण आहे. परंतु त्यावरून हेमाद्रीची परधर्मीयाच्या मतासंबंधी बरीच सहिष्णुता होती अशी परंपरागत जी समजूत आहे तिला दुजोरा मिळतो. पृथ्वीवर हा जैनधर्माचा मोठा अभिमानी होता. व जैनमताच्या प्रसारार्थ त्यानें मांडव, मांधाता, नाशिक, वंद्रावति (हल्लीचें चांदवड) धार, चिंतोड, उज्जयनि, जुनागड, गोलका, देवगिरी वगैरे ठिकाणीं सुमारे ८३ जैन मंदिरे बांधलीं. खुद्द मांडव या ठिकाणींच त्यानें शेंकडों जैन मंदिरे बांधल्याचा या ग्रंथांत उल्लेख आहे !

आमचा चरित्रनायक हेमाद्रीपंडित हा कदा सनातन वैदिक ब्राह्मण होता व त्याचें देवगिरीच्या यादवराजाचे दरबारांत फार वजन होतें तसेंच देवगिरीचे यादवराजघराणें हिंदुधर्मीय असल्यानें देवगिरीसारख्या ठिकाणीं जैनमंदिरे बांधणें ही गोष्ट अशक्य कोटींतील होय अशी पृथ्वीधराची खात्री होती, तथापि पृथ्वीधराच्या शब्दकोशांत “निराशा” या शब्दास अवसर नव्हता. त्यानें आपला कार्यभाग सिद्धीस नेण्यासाठीं एक अजब युक्ति लढविली ती अशी

नर्मदातीरीं ओंकारेश्वर येथें वाराज्योतिर्लिंगापैकीं एक स्वयंभु ज्योतिर्लिंग आहे. त्याठिकाणीं पृथ्वीधरानें एक भव्य धर्मशाळा बांधून ब्राह्मणसंतर्पण सुरू केलें. आपल्या गुणावर लुब्ध होऊन एका परधर्मीयांन ओंकारेश्वरासारख्या निर्जन ठिकाणीं आपले स्मारक केल्याची बातमी हेमाद्रीच्या कानी आली. हेमाद्रीनें त्याठिकाणीं स्वतः जाऊन सदरील गोष्टीच्या खरेपणाबद्दल आपली खात्री करून घेतली. तेथील ब्रह्मवृंदांनीं पृथ्वीधरास हेमाद्रीकडे नेलें व उभयतांची गांठ घालून दिली. हेमाद्रीनें पृथ्वीधरास सनातनहिंदुधर्माविषयीं अत्यादर दाखविण्याचें कारण विचारिलें. पृथ्वीधरानें देवगिरी येथें जैनमंदिर बांधण्याचा आपला मनोदय आहे असें प्रांजलपणें त्यास कळविलें. हेमाद्रीनें त्याचा मनोदय पूर्ण करण्याच्या कामी होईल-तितकी खटपट करण्याचें आश्वासन दिलें.

हेमाद्रीनें पृथ्वीधरास कांहीं दिवस देवगिरी येथें रहावयास सांगितलें. अनुकूल परिस्थिति येतांच त्यानें पृथ्वीधराची रामदेवाबरोबर मुलाखत करून दिली. हेमाद्रीपंडिताचा जैनमंदिर बांधण्यास परवानगी देण्याचेकामीं विरोध नाहीं असें पाहून राजानें देवगिरी येथें जैनमंदिर बांधण्यास परवानगी दिली.

जैनयति श्रीमद्रत्नमंडणगणि शके १३८२ (इ. स. १४६०) सालीं कालवश झाला, देवगिरीचा अखेरचा यादवराजा रामदेवराव याची कारकीर्द शके ११९३ पासून शके १२३१ (इ. स. १२७१ ते १३०९) पर्यंत होती. याच सुमारास धाराधीश-जयसिंहदेव मुसलमानांच्या त्रासानें मांडवगडचा आश्रय धरून राहिला होता. वर दिलेल्या कालावरून ऐतिहासिक सत्याचा अंश नसावा हें वर दिलेल्या

हकिगतींत खास दिसतें. हेमाद्रीच्या अंगी परधर्माविषयीं सहिष्णुता हा अलौकिक गुण वसत असल्यामुळें स्वतःच्या धर्मासंबंधानें एकनिष्ठ राहूनही इतर धर्मीयांबद्दल सहानुभूति दाखविणें अशक्य नाहीं हें तत्त्व त्याच्या चरित्रापासून घेण्यासारखें आहे.

हेमाडपंति शिल्पशास्त्रपद्धति.

भरतवर्षांत हिमालयापासून रामेश्वरापर्यंत हिंदूंची असंख्य देवालये आहेत, त्यांत हेमाडपंति पद्धतीनें बांधलेलीं देवालये बरींच आहेत. विशिष्ट पद्धतीनें इमारती बांधण्याची कल्पना हेमाद्रीनें प्रथम काढली म्हणून त्या पद्धतीस हेमाडपंति असें नांव पडलें अशी बहुजनसमाजाची शेंकडो वर्षांपासून समजूत आहे. चुन्याच्या मदती-वांचून दगडावर दगड रचून बांधकाम करण्याची नवी कल्पना बसवून त्यानें शिल्पशास्त्रांत क्रान्ति घडवून आणिली. खानदेश, वन्हाड, आंध्रप्रांत, कर्नाटक वगैरे प्रांतांत हेमाडपंतीपद्धतीनें बांधलेलीं शेंकडों भव्य व सुंदर देवळें आहेत. कल्याण स्टेशन सोडल्यावर पुण्यास जातांना “अंबरनाथ” हें पहिलें स्टेशन लागतें. त्याठिकाणीं हेमाडपंती पद्धतीनें बांधलेलें फार पुरातन शिवमंदिर आहे. या ठिकाणीं दरसाल महाशिवरात्रीस मोठी यात्रा जमते. स्थापत्यशास्त्रावर संस्कृत वाङ्मयांत उपलब्ध असलेल्या ग्रंथांत हेमाडपंतीपद्धतीचा उल्लेख नाहीं. आमचे मित्र कै. वझे यांचा प्राचीन हिंदी स्थापत्यशास्त्रासंबंधानें दांडगा व्यासंग होता. पण स्थापत्यशास्त्रावरील कोणत्याहि ग्रंथांत याबद्दल उल्लेख नाहीं असें त्यानी प्रस्तुत ग्रंथकर्त्यास पत्रानें कळविलें. परंपरागत असलेल्या ऐकीव माहितीशिवाय याबाबतींत ऐतिहासिक पंगवा कांहीं नाहीं असें मोठ्या दिलगिरीनें

म्हणावें लागतें. हेमाडपंती पद्धतीनें बांधलेल्या इमारतीसारख्या इमारती हेमाद्रीच्या कालापूर्वीही अस्तित्वांत होत्या असें पाश्चात्य स्थापत्यशास्त्रज्ञांचें मत आहे. बोपदेवानें आपल्या मुक्ताफळ ग्रंथांत हेमाद्रीनें मूर्तीचे व देवालयाचें नानाविधप्रकार चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथांत दिले आहेत असें म्हटलें आहे. त्यावरून हेमाद्रीनें बरीच देवालये बांधली, या विधानास पुष्टि मिळते.

हेमाडपंती पद्धतीखेरीज, यादवांच्या राजवटींत इमारती बांधण्याच्या ज्या विविध पद्धती होत्या त्या, आर्यावर्त, आंध्र, “चालुक्य,” “कदम्ब,” “पल्लव” वगैरे नांवांनें प्रसिद्ध आहेत. हेमाद्री करणाधिप असतांना देवागिरीच्या राज्याचा विस्तार नर्मदातीरापासून म्हैसुरापर्यंत पसरला होता. व खुद्द हेमाद्रीनें यादवांच्या राज्यांत बऱ्यांत प्रसिद्ध ठिकाणीं व उत्तर हिंदुस्थानांतील तीर्थांच्या ठिकाणीं अनेक देवालये बांधली. यावरून त्यानें बांधलेल्या देवालयाच्या विशिष्ट पद्धतीस हेमाडपंतीपद्धत असें नांव त्यावेळीं पडलें असावें. बुद्धधर्मीय लोकांनीं हिंदुस्थानांत जागोजाग लेणीं व विहारें बांधली आहेत तीं पांडवाचीं लेणीं या नांवांनें संबोधिली जातात. बुद्धधर्मासंबंधानें सनातन हिंदुधर्माभिमान्यास तिटकारा वाटत होता. सबब बुद्धधर्माचें नांव साफ बुजून जावें या हेतूने अशा प्रकारची अचाट कामें पांडवाखेरीज व्हावयाचीं नाहींत असें लोकांस भासविण्याचा त्यांचा हेतु असावा. शंकरांनीं देवळें बांधून हेमाडपंतानें हिंदुधर्माविषयीं लोकांच्या मनांत पुन्हां जागृति उत्पन्न केल्यामुळे त्यांचें चिरंतन स्मारक रहावें या हेतूनेंही, त्या पद्धतीस हेमाडपंती हें टोपण नांव तत्कालीन बहुजन समाजाकडून देण्यांत आलें असल्यास आश्चर्य नाहीं!

आतांपर्यंत राजकीय, धार्मिक, सामाजिक व बौद्धिक बाबतींत, आमच्या चरित्रनायकानें कसें यश संपादन केलें याचें त्रोटक वर्णन वर दिलें आहे. या गुणाखेरीज हेमाद्रीच्या अंगीं दानशूरत्व, सदा-चारसंपन्नता वगैरे अनेक वैयक्तिक गुण होते, अशाबद्दल जागोजाग उल्लेख आढळतात. अशी सर्वगुणसंपन्न विभूति भरतवर्षांत भूतकाळीं झाली नाहीं व भविष्यकाळीं होणार नाहीं असें या ग्रंथाच्या आरंभी उद्धृत केलेल्या श्लोकांत जे उद्गार काढले आहेत ते यथार्थ आहेत असें ह्मटल्यावांचून राहवत नाहीं.



भाग दुसरा.



हेमाद्रीची ग्रंथरचना

तस्य श्रीकरणेशस्य काऽपि लेखनचातुरी ।

यशः प्रशस्तिभिस्तूर्णं येन दिग्भित्तयोभृताः ॥

अनेन चिन्तामणिकामधेनु कल्पद्रुमानर्थि जनायदत्तान् ॥

विलोक्य शङ्के किममुष्य सर्वं गीर्वाणनाथोऽपि करप्रदोऽभूत् ॥

अथामुनाधर्मकथादरिद्रं त्रैलोक्यमालोक्य कलेर्बलेन ।

तस्योपकारे दधतानुचिन्तां चिन्तामणिः प्रादुर्कारिचारु ॥

आज सुमारे सहाशें-सातशें वर्षे महाराष्ट्रांत किंबहुना भरतखंडांत हेमाद्रीची कीर्ति ज्याकारणांमुळे अविच्छिन्नपणे गाजत आहे त्यांत त्याच्या ग्रंथकर्तृत्वाची प्रामुख्याने गणना करण्यांत येते. हेमाद्रीची ग्रंथसंपत्ति संस्कृत भाषेत आहे. मराठी भाषेतही त्याने बरेच ग्रंथ निर्माण केले असे म्हणतात पण ते आज उपलब्ध नाहीत याबद्दल दिल्लीवाटते. हेमाद्रीचे मराठी भाषेवर निस्सीम प्रेम होते व तिच्या अभिवृद्धीसाठी त्याने आपल्या हयातीत शक्य ती खटपट केली, याबद्दल मागे उल्लेख केला आहे. हेमाद्रीने तयार केलेल्या मेस्तकांचा तत्कालीन मराठी वाङ्मयांत वारंवार उल्लेख करण्यांत येतो, यावरून त्याने मराठी भाषेत कांहीं ग्रंथ रचिले असावे असा तर्क आहे. हेमाद्रीने संस्कृत भाषेमध्ये जे ग्रंथ लिहिले आहेत त्यांवरून त्याचे गीर्वाण भाषेवरील प्रभुत्व, श्रुतिस्मृतिपुराणे वगैरे ग्रंथांचा त्याचा दांडगा व्यासंग, मार्मिक टीका करण्याची त्याची शैली, ऐतिहासिक दृष्टि, स्वधर्माबद्दल कळकळ वगैरे अनेक गुण दृष्टोत्पत्तीस येतात. हेमाद्रीच्या अगोदर सुमारे शें-दिडशें वर्षांपूर्वी

मुसलमानांचा उत्तर हिंदुस्थानांत अम्मल मुरू होऊन त्या भागांत त्यांचें चांगलें बस्तान बसलें होतें. बुद्ध व जैनधर्माचें वर्चस्व जरी कमी झालें होतें तरी त्याच सुमारास दक्षिण महाराष्ट्रांत लिंगायतांचा व ब्रह्महाराष्ट्रांत महानुभावांचा असें दौन अवैदिक व चातुर्वर्ण्यविरोधक नवे पंथ उदयोन्मुख झाले होते. याकाळांत पौराणिक देवांची उपासना मोठ्या उत्साहानें करण्यांत येत होती. परंतु धार्मिक व्यवहार व आचार यासंबंधीं विधिनिषेधपर वाक्यें व वचनें अनेक स्मृति व पुराणें यांतून जिकडे तिकडे पसरली होती त्यांतील वर वर दिसणारा विरोध व विसंगतगणा यांचा समन्वय अथवा मेळ घालता न आल्यामुळें धर्मशास्त्राबद्दल तत्कालीन बहुजन समाजांत गोंधळ माजला होता. ही असमाधानकारक स्थिति नाहीशी करून धार्मिक व्यवहार व आचार यांची संगतवार जुळणी करून व परस्पर विरोधी दिसणाऱ्या वचनांचा मेळ घालून त्यास सुव्यवस्थित स्वरूप प्राप्त होईल अशा रीतीची ग्रंथरचना करण्याकडे तत्कालिन ब्राह्मणांचें व वैदिक धर्माभिमानी इतर वर्णांचें लक्ष्य वेधलें होतें. या धोरणानें धारचा भोजराजा यानें धर्मशास्त्रावर एक ग्रंथ लिहिला व उत्तर कोंकणचा शिलहारवंशीय राजा अपरार्क यानें याज्ञवल्क्य स्मृतीवर शके ११०९ मध्ये टीका लिहिली. धर्मशास्त्रावर अशाप्रकारें ग्रंथ लिहिण्याची त्या कालांत उसन्न झालेली प्रवृत्ति १३ व्या शतकांत हेमाद्रीनें व १४ व्या शतकांत माधवाचार्य व सायणाचार्यानें चालू ठेविली.

थिओडोर आफ्रेटच्या देखरेखेखालीं तयार झालेल्या “क्याटलोगस् क्याटलागोरम्” या नांवाच्या पुस्तकांचे जंत्रीत संस्कृत



डॉ. भाऊ दाजी लाड.

जन्म १८२२]

[मृत्यु १८७४ मे.

ग्रंथांची व ग्रंथकारांची सूची दिली आहे. त्यांत खाली लिहिलेल्या ग्रंथांचे कर्तृत्व हेमाद्रीकडे दिले आहे.

१ चतुर्वर्गचिंतामणि, २ कालनिर्णय, ३ कालनिर्णय संक्षेप
४ तिथिनिर्णय, ५ कैवल्यदीपिका (श्रीवोपदेवाच्या मुक्ताफल
ग्रंथावरील टीका) ६ आयुर्वेद रसायण (अष्टांग हृदयावरील
टीका), ७ दानवाक्यावलि, ८ पर्जन्यप्रयोग, ९ प्रतिष्ठा,
१० लक्षणसमुच्चय, ११ हेमाद्रिनिबंध, १२ त्रिस्थलविधि,
१४ अर्थकांड,

यापैकी बरेच ग्रंथ उपलब्ध नाहीत, व श्रीवोपदेवांने “हरिलीला”
नांवाचा ग्रंथ लिहिला आहे त्यावर हेमाद्रीने लिहिलेली टीका सुप्र-
सिद्ध असून तिचा वरील यादींत उल्लेख नाही यावरून आफ्रेट
साहेबांने हेमाद्रीच्या ग्रंथाबद्दल दिलेली यादी अपूर्ण असावी असें
दिसते.

चतुर्वर्गचिंतामणि.

हेमाद्रीचा ‘ चतुर्वर्गचिंतामणि ’ हा ग्रंथ विस्तारानें महाभारता-
इतका प्रचंड असून हिंदूच्या धार्मिक बाबतींत तो अद्याप आधारभूत
व सर्वमान्य गणला जातो. एवढा प्रचंड ग्रंथ राजाश्रयावांचून रचला
जाणें अशक्य होय. देवगिरीच्या यादवराजघराण्यांत सिंघण अथवा
सिंहण हा मोठा पराक्रमी राजा (इ. स. १२१० ते १२४७) होऊन
गेला. त्याचे दोनही मुलगे कृष्ण ऊर्फ कान्हेर, आणि महादेव हे
आपल्या बापाप्रमाणें पराक्रमी असून त्यांची धर्माकडे प्रवृत्ति होती.
चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथांतील व्रतखंडामध्ये दिलेल्या राजप्रशस्तींत

कृष्णदेव ऊर्फ कान्हेर यानें हिंदुधर्मास प्राप्त झालेली ग्ळानि अथवा क्षीणता नाहीशी करून त्याचें पुनरुज्जीवन केल्याचा उल्लेख आहे.

येनानेकमहाफलक्रतुकृता संवर्धयमानोऽनिशम् ।

क्षीणः कालवशात्पुनस्तरुणतां धर्मोऽपि संप्रापितः ॥

कृष्णदेवानें अनेक यज्ञयाग करून क्षीणत्व पावलेल्या हिंदुधर्मास पुन्हां ऊर्जितावस्थेस आणलें, असा वरील उद्धृत केलेल्या श्लोकाचा सारांश आहे. ह्या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाचे शेवटीं दिलेल्या कोलोफोन (समाप्तिसूचक वाक्यांत) मध्ये 'महाराजाधिराज महादेव' याचें नांव प्रामुख्याने दिलें आहे, त्यावरून यादवराजा महादेव याचे राजवटींत हा ग्रंथ त्याचे आश्रयाखालीं रचला गेला असें दिसतें. श्रीबोपदेवानें आपल्या 'मुक्ताफल' ग्रंथांच्या आरंभीं व शेवटीं ह्या ग्रंथाचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे.

ह्या ग्रंथाचे मुख्य चार भाग आहेत. प्रत्येक भागास 'खंड' असें म्हटलें आहे. ह्या ग्रंथास 'पुरवणी' म्हणून परिशेष नांवाचें पांचवें खंड जोडलें आहे. त्याचे आणखी चार पोटभाग आहेत. (१) व्रतखंड, या खंडांत, श्रुति, स्मृति, इतिहास व पुराणें ह्यांचे आधारानें हिंदूंचीं नित्यनैमित्तिक व्रतें, अनुष्ठानें, उपोषणें, इत्यादिकांचें सांगोपांग वर्णन दिलें आहे. पुत्रप्राप्ति, अर्थप्राप्ति, व इतर इष्टफल प्राप्तिसाठीं, अनेक उपास्यदेवतांची आराधना करून त्यांचें उपशमन करण्याच्या हेतूनें वरील ग्रंथांत अनेक दैनिक, मासिक, पार्वणिक व्रतें निर्दिष्ट केली असून त्यांचें विस्तारानें विवेचन केलें आहे. तसेंच, गर्भाधान, पुंसवन, नामकरण, उपनयन, विवाह वगैरे हिंदूंच्या सोळा संस्कारांचें यथासांग विवरण केलें आहे. सारांश हिंदूंच्या नित्यनैमित्तिक धार्मिक बाबींचा

हा ग्रंथ हिंदुधर्मविषयक ज्ञानकोशच (Encyclo-pædia) होय असें ह्मटलें असतां अतिशयोक्ति होणार नाही. (२) दानखंड; यांत धर्मदृष्ट्या ज्या दानांचें माहात्म्य मानलें जातें व जीं दानें केलीं असतां प्राप्त झालेल्या व भावी संकटांचें व क्लेशांचें निराकरण होतें अशी धार्मिक समजूत आहे त्यांचें विस्तृत व सांगोपांग वर्णन दिलें आहे. जसें; दानांची प्रशंसा; दानांचें लक्षण; दान करणारे व दान घेणारे यांच्या पात्रापात्रतेचा विचार; दान करण्यास योग्यायोग्य काल, दान देण्यास कोणते जिनस योग्य वगैरे. या दानखंडांत भागवतपुराणांतील बरेच उतारे दिले आहेत व दान घ्यावयास योग्य अशा वस्तूंच्या यादींत 'भागवत पुराणा'चा समावेश केला आहे. वैष्णवभागवतपुराण ग्रंथाचें दान करणें अत्यंत फलदायक आहे असें हेमाद्रीनें म्हटलें आहे. (३) तीर्थखंड; या भागांत भरतवर्षातील अनेक तीर्थांचें व पवित्र क्षेत्रांचें वर्णन दिलें आहे. या खंडाची हस्तलिखित अगर छापील प्रत उपलब्ध नसल्यामुळें तत्कालीन तीर्थस्थलांची यादी व त्यांचें ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व ह्याबद्दल कांहींएक' माहिती देतां येत नाही. (४) मोक्षखंड; यांत मुक्तीचा मार्ग स्पष्ट करून सांगितला आहे. तीर्थखंडाप्रमाणेंच या खंडाची हस्तलिखित अगर छापील प्रत उपलब्ध नसल्यामुळें त्यांतील अमूल्य माहिती देतां येत नाही. (५) पुरवणी अथवा परिशेष खंड; याचे चार पोटभाग केले आहेत व त्यांत अनेक धार्मिक विषयांचे विस्तृत विवेचन केलें आहे.

पोटभाग (१) यांत अनेक उपास्यदेवता व दैवतें ह्यांचें वर्णन दिलें आहे. पोटभाग (२) यांत श्राद्धें किंवा पितृपिंडोदक क्रिया ह्यांचे विविधप्रकार सांगितले आहेत. पोटभाग (३) यांत धार्मिक व नित्य-नैमित्तिक कर्मे करण्यास योग्य ऋतु व काल कोणते यांचा निर्णय

केला आहे व पोटभाग (४) यांत अनेक प्रायःश्चित्तांचें वर्णन देऊन, नानातऱ्हेच्या दोषांचें अगर पापांचें निरसन होईल असे उपाय सांगितले आहेत.

वाचकांच्या सोयीसाठी याभागांचे अखेरीस व्रतखंडांतील व्रतांची व त्यांत उल्लेखिलेल्या श्रुति, स्मृति, पुराणें वगैरे ग्रंथांची संगतवार जंत्री दिली आहे.

‘चतुर्वर्गाचिंतामणि’ हा ग्रंथ मीमांसा व धर्मशास्त्र या दृष्टीनेंही फार महत्वाचा आहे. श्रुति, स्मृति, इतिहास व पुराणें ह्यांतील सकृद्दर्शनी परस्परविरोधी दिसणाऱ्या वाक्यांचा मीमांसाशास्त्रास अनुसरून समन्वय करण्यांत हेमाद्रीनें बरेंच कौशल्य दाखविलें आहे. यामुळें मीमांसाकार या नात्यानें त्याचा नंबर बराच वर लागेल. हिंदुधर्मशास्त्रांतील दायभाग, दत्तकप्रकरण, स्त्रीधन, प्रायश्चित्त प्रकरण वगैरे बाबतीत निरनिराळ्या धर्मशास्त्रकारांचा देशकाल-भेदामुळें बराच मतभेद पडतो; सदरील बाबतीत साधार व युक्तिवादास अनुसरून आपलें मत देऊन गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्याचें कामीं हेमाद्रीनें बरीच मदत केली आहे. दत्तकमीमांसाकार व हेमाद्री ह्या उभयतांचे दरम्यान धर्मशास्त्रांतील कांहीं महत्वाचे बाबतीत मतभेद आहेत. धर्मशास्त्रांत केवल व द्यामुप्यायण अशा दोन प्रकारच्या दत्तकपुत्रांचा निर्देश केला आहे. विनशर्त दत्तक दिलेल्या पुत्रास केवल अशी संज्ञा आहे. जनकबापाचे मिळकतीवर हक्क ठेऊन कांहीं शर्तीवर दत्तक दिलेल्या पुत्रास द्यामुप्यायण अशी संज्ञा आहे. पार्वण व एकोद्दिष्ट श्राद्धकरतेवेळीं सर्पिंडीकरणाचे बाबतीत त्यांस कोणते हक्क प्राप्त होतात याबद्दल धर्मशास्त्रकारांमध्ये मोठा वाद आहे. हेमाद्रीनें याबाबतीत दिलें मत वग्याच धर्मशास्त्रकारांनां संमत आहे. द्यामुप्यायणपुत्र घेण्याची रूढि फार वर्षांपासून बंद पडली असल्यामुळें या वादाचें महत्त्व

आतां फारसें उरलें नाहीं. मात्र विवाह, रिक्थ, व अशौच या प्रकरणाशीं सांपिंड्याचा निकट संबंध असल्यामुळें, सदरील विषय धर्मशास्त्रांत फार महत्वाचा गणला जातो. कमलाकरानें आपल्या निर्णयसिंधु ग्रंथांत हेमाद्रीचा ५१० वेळां उल्लेख केला आहे.

मदनपारिजात, द्वैतनिर्णय, वैजयन्ती, निर्णयसिंधु, संस्कारकौस्तुभ वगैरे ग्रंथांत चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथाचा उल्लेख करण्यांत आला आहे. मीमांसाकार व धर्मशास्त्रकार या नात्यानें या दोनही शास्त्रांत हेमाद्रीनें आपलें नांव अजरामर करून ठेविलें आहे.

चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथांत १ आचार (रुढि अथवा वहिवाट) २ व्यवहार (दिवाणी व फौजदारी कायद्याचा ऊहापोह) ३ प्रायःश्चित्त वगैरे (दंड) ४ (इष्टापूर्ति नैमित्तिक कृत्यें दान वगैरे) ५ अध्यात्मिकविद्या, वगैरे विषयांचा समावेश करण्यांत आला आहे असें पूर्वी लिहिलें आहे, हेमाद्रीच्या पूर्वी वरील विषयावर बरेच ग्रंथ लिहिले गेले होते; परंतु, विस्ताराच्या व विद्वत्ताप्रचुरतेच्या दृष्टीनें त्यापैकीं एकहि ग्रंथ चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथाच्या बरोबरीस येणार नाहीं, असें बऱ्याच विद्वानांचें मत आहे, परिशेषखंड ह्या भागाचे श्राद्धखंड, कालखंड, प्रतिष्ठाखंड असे विभाग केलेले आहेत. हेमाद्री व माधवाचार्य या उभयतांस धर्मशास्त्राचे स्तंभ असें मानण्यांत येतें. जैमिनी मीमांसाग्रंथाचा ज्यानें अभ्यास केला असेल त्यास हेमाद्रीचे ग्रंथ समजण्यास अडचण पडणार नाहीं. हेमाद्रीनें तैत्तिरीय शाखेच्या ब्राह्मण ग्रंथांतील व अथर्ववेदाच्या गोपथ ब्राह्मण ग्रंथांतील बरंच उतारे चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथांत दिले आहेत. त्याप्रमाणेंच पुढें नमूद केलेल्या सूत्रांतून हेमाद्रीनें सदरील ग्रंथांत बरेच उतारे दिले आहेत ते ग्रंथ येणेंप्रमाणें:— शुक्लयजुर्वेदाच्या वाजसनेयशाखेतील कात्यायन अथवा काटीसूत्र, मैत्रायणीयकठसूत्र, मानवमैत्रायणीयसूत्र,

आपस्तंभसूत्र, बौधायनसूत्र, आश्वलायनसूत्र, शौनकसूत्र, कपोलाद-सूत्र, कौशिकप्रणितश्राद्धकल्पसूत्र, वैजवानगृह्यसूत्र, शौनकगृह्यसूत्र, सांख्यायनगृह्यसूत्र, छांदोग्यपरिशिष्ट, वाजसनेय परिशिष्ट, राणायनीय-सूत्र, पारस्करगृह्यसूत्र, चरअध्वर्यसूत्र, व चार वेदांतील इतर सूत्रें.

मैत्रायणीयसूत्रांतील उतारे बऱ्याच प्रमाणांत असल्याचें आढळून येतें, याचें कारण हेमाद्रीनें ज्याठिकाणीं चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथ लिहिला त्या देवगिरीनगरींत व तिच्या आसपासच्या प्रदेशांत-मैत्रायणी ब्राह्मणांची वस्ति फार होती व अद्यापिहि सदरील शाखेच्या ब्राह्मणांची वस्ति सदरील ठिकाणी बऱ्याच प्रमाणांत असल्याचें आढळून येतें.

शौनक, पिप्पलाद आणि कौशिक हीं सूत्रें अथर्ववेदापैकीं आहेत. हेमाद्रीच्या या प्रचंड ग्रंथांत कल्पसूत्रांवरील टीकाकार देवस्वामी, धूर्तस्वामी, कर्कोपाध्याय, जयंतस्वामी, अपरार्क, विश्व-रूप, हरिहर, वामदेव, गोविंदोपाध्याय, शंखधर ऊर्फ शंखश्रीधर वगैरे विद्वानांचा उल्लेख वारंवार करण्यांत आला आहे. पैकीं देव-स्वामी ह्यानें बौद्धायन सूत्रांवर आणि आश्वलायन गृह्यसूत्रांवर टीका लिहिल्या आहे. धूर्तस्वामीनें जयस्तंभ सूत्रांवर टीका लिहिली आहे. कर्कोपाध्याय यानें काटिय ऊर्फ कात्यायन सूत्रांवर, व जैमिनीच्या पूर्वमीमांसेच्या धर्तीवर बहारीची टीका लिहिली आहे. सदरील ग्रंथ जर्मन देशांत प्रसिद्ध झाला आहे. कर्कोपाध्यायाची मते उद्धृत करून आपलीं मते कोणकोणत्या बाबतींत भिन्न आहेत याचा निर्देश हेमाद्रीनें बऱ्याच ठिकाणीं केला आहे. जयंतस्वामी यानें आश्वलायन गृह्यसूत्रांवर टीका लिहिली आहे. मनुस्मृतीचा टीकाकार मेघातिथी ह्याचा जागोजाग उल्लेख करण्यांत आला आहे. मेघातिथी हा कुमारीलभट्टाचे ग्रंथांतील उतारे देतो यावरून तो कुमारीलभट्टाच्या मागून झाला असावा असें दिसतें.

विश्वरूप यानें याज्ञवल्क्यस्मृतीवर टीका केली आहे व तो विज्ञानेश्वरापूर्वी होऊन गेला असावा असें दिसतें. कारण विश्वरूपाची टीका फार क्लिष्ट आहे असें विज्ञानेश्वरानें आपल्या ग्रंथांत विधान केलें आहे. विश्वरूपानें श्रीशंकराचार्यांच्या अद्वैत मतांवर टीका केली आहे यावरून तो श्रीशंकराचार्यांच्या पश्चात् व विज्ञानेश्वराच्या अगोदर झाला असावा. चतुर्वर्गचिंतामणिग्रंथांत ज्या पुराणांचा व उपपुराणांचा उल्लेख केला आहे, त्यांतील बरेच ग्रंथ आजमितीस उपलब्ध नाहींत.

हेमाद्रीनें व्यवहार ह्याविषयाचा संक्षिप्त रितीनें उहापोह केला आहे. परिशेषखंडांतील एका भागांत दाय, रिक्थ, संविभाग ह्या शब्दांच्या व्याख्या दिल्या आहेत तसेंच ब्राम्हणांच्या व इतर वर्णांतील लोकांच्या मालमत्तेच्या हक्कासंबंधानें व स्त्रीधनासंबंधानें संक्षिप्त-रितीनें उहापोह केला आहे. यामुळें हेमाद्रीची प्रख्यात धर्मशास्त्रकारांत गणना केली जात आहे.

श्री बोपदेवानें आपल्या मुक्ताफल ग्रंथाच्या आरंभी हेमाद्री-संबंधानें दिलेल्या श्लोकांत चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथासंबंधानें खालीं लिहिल्याप्रमाणें उल्लेख केला आहे.

विष्णुप्रीत्यै चतुर्वर्गचिंतामण्यामजीगणत् ।
 भेदान् व्रतानां दानानां तीर्थानां मोक्षवर्त्मनाम् ।
 मूर्तिप्रासादपूजानां हेमाद्रिर्गणकाग्रणीः ।
 विष्णुभक्ताङ्गभक्तानां गणयत्युक्त्वासारथो ॥
 मुक्ताफलेन ग्रंथेन सद्भागवत-शुक्तिना ।
 भक्तिस्वान्यम्बुनामुग्धमार्कण्डेय शिशुंश्रिया ॥

मुक्ताफलं सुखचितस्फुटभक्तिभेद-
प्रत्यक्षराजितलसत्पद-पद्मरागम् ।

हेमाद्रिसम्भवसुवर्णनिवेशरम्यं,
कण्ठे कुरुडूमवरुन्धमपूर्वलक्ष्मीम् ॥

या श्लोकांपैकीं पहिल्या श्लोकांत हेमाद्रीनें आपलें उपास्यदैवत विष्णु ह्यास प्रसन्न करण्याकरितां चतुर्वर्गांचितामणि नांवाचा विद्वन्मान्य ग्रंथ रचून त्यांत व्रत, दान, मोक्ष, व तीर्थ ह्यांतील सुक्ष्म भेदांचें वर्णन केलें आहे असें म्हटलें आहे. दुसऱ्या श्लोकांत हेमाद्री हा श्रीविष्णुच्या भक्तांत परम श्रेष्ठ असून त्याचे गुणवर्णन करण्यांत तो नेहमीं मग्न असतो असें म्हटलें आहे. ह्याच श्लोकांत त्यांस गणकाग्रणी असें म्हटलें आहे. त्याचा अर्थ असा कीं, राज्यातील द्रव्यभांडाराचे जमाखर्चाचे खर्चे तयार करण्यांत त्याचा हातखंडा होता म्हणजे तो उत्तम दर्जाचा फडणीस होता. याच श्लोकांत मूर्ति, इमारती व उपासना यांच्या सूक्ष्म भेदांचें अथवा प्रकाराचें हेमाद्रीनें जागोजाग विवेचन केलें आहे असें म्हटलें आहे. यावरून इमारती विशिष्ट प्रकारानें रचण्याची कल्पना त्यानें काढली या विधानास पुष्टि मिळते. तिसऱ्या व चौथ्या श्लोकांत भक्तिरसानें ओथंबलेल्या श्रीमद्भागवत ग्रंथांतील समर्पक सुंदर-स्थळें ऊर्फ मोत्यें (मुक्ताफलें) या ग्रंथात दिली असून त्याचें श्रेय हेमाद्रीला देण्यांत आलें आहे व तें देतांना मोत्यांचे शिंपले व त्यांत निर्माण होणारीं मोतीं व सुवर्णमय मेरु पर्वत ह्याचें रूपक करून हेमाद्रीच्या विद्वतेचा मोठ्या मार्मिक रीतीनें गौरव केला आहे मुक्ताफल ग्रंथावर हेमाद्रीच्या लिहिलेल्या टीकेंत हेमाद्रीच्या आंगची विद्वत्ता व वादग्रस्त मुद्यावर समतोल व युक्तिवादास

घरून टीका करण्याची शैली जागोजाग दिसून येते. मम्मट, अभिनव-
गुप्त, हेमचंद्र वगैरे विद्वान लोकांचा या टीकेत उल्लेख केलेला आढळतो.

गणकाग्रणी या विशेषणावरून करणाधिप या हुद्याच्या एका
विशिष्ट अंगाचा खुलासा होतो. यादवांच्या राजवटीत करणाधिपाकडे
फडणविसाची कामगिरी सोंपविण्यांत येत असे ही गोष्ट यावरून सिद्ध
होते. मुक्ताफल ग्रंथांवर हेमाद्रीनें कैवल्यदीपिका नांवाची टीका
लिहिली आहे तिचे अखेरच्या कोलोफोनांत खाली लिहिलेला
मजकूर आहे:—

“ इति श्रीमत्प्रौढप्रतापचक्रवर्ति—महाराजाधिराजसोमयदुर्वेंशोद्भव
रामराजमन्त्रिवर्यहेमाद्रिबिरचितामुक्ताफलटीका समाप्ता ”

यावरून रामदेवराव यादव गादीवर बसल्यानंतर हेमाद्रीकडे
मुख्य मंत्र्याचे काम कांहीं काल तरी असावे असे सिद्ध होतें. मा-
शिवाय मुक्ताफल ग्रंथाच्या उपसंहाराच्या अखेरच्या श्लोकांत तत्का-
लीन देवगिरीचा राजा रामदेवराव याची श्रीबोपदेवानें प्रशंसा केली
आहे. त्यावरून, श्रीबोपदेव व हेमाद्री हे समकालीन असून रामदेव-
रावाच्या राजवटीत त्यांची गणना थोर विद्वानांत केली जात होती
असें दिसतें. तो श्लोक येणेंप्रमाणें:—

सकलबिबुधमानः श्रीनिकेतं वदान्यः ।

समदविबुधासिंहः श्रीनिवासांग्रिस्नेहः ॥

जयति विनयसिन्धुर्बामनेशः सुबन्धुः ।

प्रणत-सकलभूपः कृष्णवंशैकदीपः ॥

यांत वर्णन केलेला कृष्णवंशांतील ऊर्फ यदुवंशांतील कुलदीपक
तत्कालीन रामदेवरावराजावांचून दुसरा कोण असणार !!

कैवल्यदीपिकेच्या शेवटच्या पांच श्लोकांत हेमाद्रीने श्रीबोपदे-वाच्या बुद्धिमत्तेचे वर्णन केले असून, त्याच्या मुक्ताफल ग्रंथावर आपण टीका लिहिल्याचे कबूल केले आहे. व ती कामराजाचे घरी राहून आपण पुरी केल्याचे म्हटले आहे. यावरून हेमाद्री व बोपदेव या उभयतांचे परस्पर संबंध निकट होते असे दिसते. मुक्ताफल ग्रंथावरून हेमाद्रीच्या चरित्रावर बराच प्रकाश पडतो. या ग्रंथांत श्रीमद्भागवताचे सार विशिष्ट पद्धतीने केले असल्यामुळे व त्यांतील काव्य उच्च दर्जाचे असल्यामुळे, तो विद्वान लोकांच्या आदरास पात्र झाला. कैवल्यदीपिका टीका समाप्त होईपर्यंत तरी हेमाद्री व रामदेवराव यांचे परस्पर संबंध सलोख्याचे असावे असे सदरील ग्रंथाच्या अखेरच्या कोलोफोनवरून स्पष्ट दिसते. या सोम-यदुवंशीय रामदेवराव यादवाच्या राजवटीत यदुकुलावतंस श्रीकृष्णाची लीला व चरित्र वर्णन करणाऱ्या ग्रंथकारांचा-मग ते सनातन वैदिक असोत अगर अवैदिक असोत यांचा सारखा गौरव होत असे.

व्रतखंडात उल्लेखिलेल्या पुराणांची व त्यांतील व्रतवैकल्याची पुढे यादी दिली आहे. त्यावरून सुमारे सहाशे वर्षांपूर्वी कोणकोणतीं व्रते प्रचलित होती त्याची कल्पना करता येते. सदरील व्रतांपैकी बरीच व्रते आपल्या प्रांतांत हल्ली रूढ नाहींत असे दिसते. तथापि मंगलागौरीव्रत, होलिकोत्सवविधि, श्रावणिकाव्रतम्, कौमुदीमहोत्सव (कोजागरीपूर्णमा), सावित्रीव्रतम् वगैरे अनेक व्रते अद्यापि प्रचारांत आहेत. चतुर्वर्गाचिंतामणि ग्रंथांत श्रुति, स्मृति, पुराणे वगैरे

नानाग्रंथांतून समर्पक उतारे दिले आहेत यावरून हेमाद्रीचा विद्या-
व्यासंग केवढा दांडगा होता ह्याची बरीच कल्पना होते.

चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथाचे तीर्थखंड व मोक्षखंड असे दोन भाग
अद्यापि छापलेले नसावेत असें दिसतें. तीर्थखंडाची हस्तलिखित प्रत
मिळविण्याचा प्रस्तुत लेखकानें वराच प्रयत्न केला परंतु त्याकामीं
त्यास यश आलें नाहीं. सदरील खंडावरून सुमारे सहाशें वर्षांपूर्वीं
भरतखंडांत कोणती तीर्थे अस्तिवांत होतीं, याबद्दलची साधार
माहिती मिळण्याचा संभव आहे.

चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथाच्या सर्व खंडाची अत्यंत संक्षिप्तरूपानें
आतांपर्यंत माहिती दिली आहे. तेवढ्यावरूनही हेमाद्रीच्या बुद्धि-
मत्तेची व विविध शास्त्रांसंबंधीं त्यानें संपादिलेल्या प्राविण्याची थोडी-
बहुत कल्पना वाचकांस झाल्यावांचून राहणार नाहीं.

आयुर्वेद रसायन.

वाग्भटाच्या अष्टांगहृदय ग्रंथावर “आयुर्वेद रसायन” नांवाची
टीका हेमाद्रीनें केली असून त्यांत टीकाकार हेमाद्री हा ‘चतुर्वर्गचिंता-
मणिचा’ कर्ता व रामदेवरावाचा करणाधिप होता असें झटलें आहे. कै०
अण्णा कुंटे यांनी अष्टांगहृदयग्रंथ अरुणदत्ताच्या टीकेसह फार वर्षांपूर्वीं
प्रसिद्ध केला आहे. वाग्भटाचा कालनिर्णय करतांना अण्णासाहेब कुंटे
यांनीं २२ प्रमाणें दिलीं आहेत त्यांत अष्टांगहृदय ग्रंथांतील सूत्रस्थान
व कल्पस्थान या प्रकरणावर हेमाद्रीनें भाष्य लिहिल्याचें झटलें आहे.
अष्टांगहृदयावर अरुणदत्तानें लिहिलेल्या टीकेत हेमाद्रीच्या नांवाचा
उल्लेख केल्याचें दिसून येत नाहीं. हेमाद्रीच्या प्रेरणेनें व त्याच्या

आश्रयाखालीं एखाद्या तत्कालिन विद्वान वैद्यानें आयुर्वेदरसायन नांवाची टीका लिहिली असावी अशी कल्पना केल्यास ती अस्थानी होणार नाही.

कैवल्यदीपिका टीका.

श्रीबोपदेव हा हेमाद्रीचा समकालीन होता. त्यानें मुक्ताफल या नांवाचा पद्यात्मक ग्रंथ रचून त्यांत श्रीमद्भागवताचे सार पद्धतशीर दिलें आहे. श्रीमद्भागवत हा ग्रंथ भक्तिरसप्रधान असून परमेश्वराशीं सायुज्यता संपादण्यास नवविधा भक्तिसारखें दुसरें उत्तम साधन नाही, असें त्यांत प्रतिपादन केलें आहे. श्रीमद्भागवतांतील उत्तम तत्त्वे साररूपानें एकेठिकाणीं केलेलीं असल्यामुळें त्यास 'मुक्ताफल' (श्रीभागवतांतील मोत्यें) असें यथार्थ नांव बोपदेवानें दिलें आहे. या ग्रंथाचे एकोणीस अध्याय असून त्यांचें वर्गीकरण शृंगार, वीर, करुण वगैरे नवरसाच्या अनुरोधाने केलें आहे. सदरहू ग्रंथावर हेमाद्रीनें " कैवल्यदीपिका " नांवाची विद्वत्ताप्रचुर टीका लिहिली आहे. आपला आश्रित व समकालीन याचे ग्रंथावर हेमाद्रीसारख्या थोर विद्वानानें टीका लिहावी ही गोष्ट सकृत्दर्शनी अंमळ विलक्षण दिसते. परंतु स्वतः ग्रंथ लिहून त्यावर त्याच ग्रंथकारानें आपलें भाष्य अगर वार्तिक लिहिल्याची उदाहरणे या देशांत सांपडतात. ' मुक्ताफल ' हा ग्रंथ श्रीमद्भागवतग्रंथाचें सार असून हेमाद्री हा स्वतः भागवतधर्माचा कट्टा अनुयायी होता यामुळें पारमार्थिक दृष्टीनें त्यानें सदरील ग्रंथावर टीका लिहिण्याचें मनावर घेतलें असावें. मुक्ताफल ग्रंथाच्या अखेरीस बोपदेवानें 'ग्रंथोपसंहार' या सदराखालीं हेमाद्रीची प्रशंसा केली आहे. व त्यांत श्लेष साधून रामदेवराव यादवराजाची तुलना दाशरथी रामाबरोबर केली आहे. हा

उपसंहार ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. कारण त्यावरून हेमाद्री व बोपदेव हे देवगिरीचे रामदेवराजाचे पदरीं होते असें निखालस दिसतें. शिवाय रामदेवराव यादवाची दाशरथी रामाबरोबर तुलना करण्यांत रामदेवराव यादव हा आपल्या प्रजेचें पालन श्रीरामचंद्राप्रमाणें करित होता असें ध्वनित केलें आहे. यावरून ज्ञानेश्वर महाराजांनीं रामदेवराव आपल्या प्रजेचें पालन न्यायानें करित होता असें ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ह्मटलें आहे त्या विधानास बोपदेवाच्या उपसंहारानें जोर मिळतो. बोपदेवानें हेमाद्रीच्या प्रशंसापर जे श्लोक लिहिले आहेत ते येणेंप्रमाणें:—

चतुरेण चतुर्वर्गचिन्तामणिविणज्यया ।
हेमाद्रिणार्जितं मुक्ताफलं पश्यत कौतुकात् ॥
निर्मथ्य पयसाराशिमन्दरः कौस्तुभं न्यधात् ॥
हेमाद्रिर्वचसां मुक्ताफलं रत्नं हृदिप्रभोः ॥
हेमाद्रिमाद्रियत एव गुणेन येन
तेनैव पूरितसुखेन सुबह्वमेतत् ।
मुक्ताफलं प्रतिफलज्जगदीशरूपं
यत्कर्णकंठकूहरे सुषमास्य काचित् ॥
हे एव चित्रे रामस्य सिन्धुर्वह्नः पुराधुना ।
हेमाद्रि स्वमुपानीतः सुर्यावर्त प्रदक्षिणः ॥
विद्ध इनेश-शिष्येण भिषक् केशव सूनुना ।
हेमाद्रिर्बोपदेवेन मुक्ताफलमचौकरत् ॥

हेमाद्रीच्या ग्रंथाची वर यादी दिली आहे. त्यापैकीं बरेच ग्रंथ उपलब्ध नाहीत हेमाद्रिनिबंध या नांवाचा ग्रंथ हेमाद्रीनें लिहिला होता असे ह्मणतात खाजगी व दरबारी पत्रें कशी लिहावी याबद्दलचे मसुदे यांत नमूद केलेले आहेत. व या दृष्टीनें तो महत्त्वाचा आहे.

परंतु या ग्रंथाच्या अंतर्गत पुराव्यावरून हा ग्रंथ बराच अर्वाचीन असावा असें दिसतें. हेमाद्री हा मराठी भाषेचा पुरस्कर्ता होता व त्यानें देवगिरीच्या दरबारांत मराठी भाषेचा प्रवेश करविला असें बऱ्याच विद्वानांचें मत आहे. परंतु त्यानें स्वतः लिहिलेला अगर दुसऱ्याकडून लिहिलेला एकही ग्रंथ उपलब्ध नसावा हें महाराष्ट्राचें दुर्दैव होय ! त्यानें कांहीं मेस्तके तयार केलीं यांत शंका नाही. मुक्ताफल ग्रंथांत बोपदेवानें हेमाद्रीस गणकाग्रणी अशा संज्ञेनें संबोधिलें आहे. खुद्द हेमाद्रीनें आपल्या टीकेंत या पदाचा अर्थ केला आहे तो असाः—गणकाग्रणी ह्यणजे देशकोषयो रायव्ययौ लिखत्सु, अग्रणीः मुख्यः (राज्याचे खजिन्याच्या जमाखर्चाची लिखाणें तयार करण्यांत वाकबगार). यावरून हेमाद्रीनें देवगिरीच्या राजाच्या दिवाणगिरीवर असतांना मोठ्या प्रमाणावर जमाखर्चाचे खडे तयार केले असले पाहिजेत. परंतु पुराव्याच्या अभावीं निव्वळ कल्पनेवर हवाला देणें इतिहास लिहिणाऱ्याच्यादृष्टीनें वाजवी होणार नाही.

पंडित भगवानलाल इन्द्रजित यांच्या हस्तलिखित संस्कृतग्रंथ संग्रहांत बोपदेवाच्या “ हरिलीला ” ग्रंथाची एक अर्थवट प्रत आहे त्यावरून सदरील ग्रंथावर हेमाद्रीनें विवेक नांवाची टीका लिहिली असें दिसतें. मधुसूदनसरस्वती यानें सदरील टीका पूर्णतेस नेल्याबद्दलचा उल्लेख कांहीं ठिकाणीं केलेला आढळतो.

हरिलीलाविवेकोयं कामराजस्य वेश्मनि ।

कटकेरचयांकार तुष्ट्यै हेमाद्रिणांसताम् ॥

.....

सरस्वती श्रीमधुसूदनेन निर्व्यूढमेतद्बुधमोदनेन ।

जनःसमस्तोऽपि रसायनेन व्रजेशभक्तिं व्रजतादनेन ॥

चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथाच्या व्रतखंडांत नमूद केलेल्या पुराणांची व व्रतवैकल्याची जंत्री.

आदिपुराण.....(युगादि विधि;) प्रदोषविधि.

आदित्यपुराण.....(श्येनप्रासनविधि; सुखसुप्रव्रत; पुत्रोत्पत्ति; वनश्यामा महोत्सव.)

कालिकापुराण.....(चतुर्दशी जागरव्रत; इशातव्रत; कालरात्रीव्रत; महाव्रत.)

कालोत्तरपुराण.....(अनंगव्रत; प्रतिमाव्रत; भूमिव्रत; देवव्रत; सूर्यव्रत; सोमाय व कृष्णचतुर्दशीव्रत; शिवव्रतम्; तिथिनक्षत्र व पारव्रताम (शिवव्रत).

कूर्मपुराण.....(यमव्रत; कृष्णचतुर्दशी; अमावास्याव्रतम्.)

गर्गपुराण.....(नक्षत्र होमविधी).

गारुडपुराण.....(गायत्रीव्रत; आयुर्व्रत कांचनपूरीव्रतं (प्रकिर्णक व्रतानि)

देवीपुराण.....(पुत्रप्राप्तिव्रतं; मंगलाव्रतम्; रथयात्रा; दमनकपूजा-विधि; उमाभहेश्वरव्रतं; शंकरनारायणव्रतं; गौयुग्म-व्रतम्; गोरक्षव्रतम्; नक्षत्रार्थव्रतं; संक्रान्तिव्रतानि; देवीव्रतं (कृच्छ्रव्रतापैर्का); नंदाव्रतम् मासव्रतम्; देवव्रतम्;

नरसिंहपुराण(नरसिंहत्रयोदशी; हरिव्रतम्; हरिक्रिडायनम्; पात्रव्रतम्.)

नारदीयपुराण.....(भस्मपंचकव्रतम्; व्यतिपातव्रतम्; कार्तिकमासव्रतम्; माघमासव्रतानि.)

नृसिंहपुराण.....(सौरनक्षत्र व्रतम्.)

पद्मपुराण.....(कामव्रत; त्र्यंबकम्ब्रतम्; चंद्ररोहिणी शयनव्रतम् ; देवीव्रतम्.)

पद्मपुराण.....(वृषव्रतम्; अमावास्यापयोव्रतं; दुर्वात्रिरात्रव्रतम्; धामत्रि-रात्रव्रतम्; रुद्रव्रतम्; मंगलव्रतोद्यापनय; आदित्यशयन व्रतम्; ब्रह्मगायत्रीचंद्र रोहिणीव्रतं; क्रान्तिव्रतम्;

सूर्यव्रतम्; स्नेहव्रतम्; शिवव्रतम्; फलव्रतम्; दैष्ण्यव्रतम्;
 वारिव्रतम्; सौगंधाव्रतम्; वैश्वानरव्रतम्; शिवरहस्यः
 अंगलातिकाव्रतम्; देवव्रतम्; सारस्वतव्रतम्; श्रद्धाव्रतम्;
 कीर्तिव्रतम्; सामव्रतम्; अहिंसाव्रतम्; मुखव्रतं; नीलव्रतम्
 प्राप्तिव्रतं; दिप्तिव्रतं; शकव्रतम्; रुद्रव्रतम्; शंभूव्रतं;
 भूभाजनव्रतम्; प्राज्यापत्यव्रतम्; प्राज्यापतव्रतम्; इंदु-
 व्रतम्; भौमव्रतम्; चन्द्रश्रतम्; प्रभाव्रतम्; ब्रह्मव्रतम्;
 वसुव्रतम्; नदापदयव्रतम्; वरव्रतम्; वरुणव्रतम्; पर्व-
 भूभाजनव्रतम्; धराव्रतम्, कल्पवृक्षव्रतम्; अश्वव्रतम्;
 करिव्रतम्; करिष्यामि साधनम्.)

ब्रह्मांडपुराण (कश्यप नारद संवादे दशादित्यव्रतम्; कर्णव्रतम् अर्थ
 श्रावणिकाव्रतम्; महोप्रस्थानं.)

ब्रह्मवैवर्तपुराणम्...

भविष्यपुराणम्... (प्रदोषव्रतः कामत्रयोदशी; ईश्वरव्रतम्; सोमव्रतम् महा-
 पौर्णिमासिव्रतम्; शैवोपवासव्रतम्; राशीव्रतम् पितृव्रतम्;
 महाफलव्रतम्; संभोगव्रतम्; शिवनक्तव्रतम्; रथयात्रो-
 त्सवा; सौख्यव्रतम्; सुखव्रतम्; अर्कव्रतम्; युगावतार-
 व्रतम्; नंदाविधि; भद्राविधि; आदिन्याधि; मुखाविधि;
 दिवाकरव्रतम्; आदित्यशान्तिव्रत; नक्षत्र पूजाविधी.)

ब्रह्मपुराण (सूर्यव्रतम्; रविव्रतम्; चांद्रायणव्रतम्; (पौषव्रतापैर्का)
 ब्रह्मकूचव्रत;)

भविष्योत्तरपुराण... (अनंगत्रयोदशी; यमदर्शनत्रयोदशी; दुर्गधदौर्भाग्य
 नाशन त्रयोदशी; सर्वमंगलात्रयोदशी;

भविष्योत्पुराणम्... (मदनमहोत्सव; चतुर्दशीव्रत; पालिचतुर्दशी; कदली
 श्रावणिकाव्रतम्; ब्रह्मकूचव्रतम्; चंद्रदर्श्य अष्टमीनक्त-
 व्रतम्; जयपौर्णिमासिव्रतम्; वैशाखी कार्तिकी माघीविधी;
 कृतिकव्रतम्; होलिकोत्सवविधी; रक्षाबंधन पौर्णिमासि-
 व्रतम्; पञ्चघट पौर्णिमाव्रतम्; इन्द्रपौर्णिमाक्षीव्रतम्;
 संतानद्व्रतम्; ब्रह्मसावित्रीव्रतम्; अशोकात्रिरात्रव्रतम्.)

भविष्यत्पुराण ... (योमव्रतम्; पर्वनक्तव्रतम्; सद्रस्तानम् घटिकाभिषेकाः
बंध्याभिषेकविधीः.)

भविष्योत्तर पुराण (जाति त्रिरात्रव्रतम्; वस्त त्रिरात्रव्रतम्; गोपादभिरात्र-
व्रतम्; कौमुदीमहोत्सवः भद्रचतुष्टयव्रतं; सदाव्रतं नाम;
अन्नदानमहात्म्यः दीपदानविधीः चंडिकाव्रतम्; आदि-
त्यव्रतम्; सूर्यस्थवारे त्रिपुरसूदनव्रतं; रोगहविधीः नं-
दाधिव्रतविधीः कामदानवेश्याव्रतः संपूर्णव्रतम्; पुत्रव्रतः
सप्तसुंदरव्रतम्; चंद्रनाक्षत्राशान्तिः भांपव्रतम्; बुधः
गुः शुक्रव्रतः शैनश्चव्रतम्; शैनश्चारादिशान्तिः शांभरा-
यणीव्रतं; योगव्रतम्; विशीव्रतम्; द्वितियभद्राव्रतं; पञ्च-
व्रतम्; आन्दोलनविधीः कोकिलव्रतम्; धाराव्रतम्;
सौराभि विक्रमव्रतम्; नृतांत कल्याणविधीः कृतिकाव्रतम्;
होलीकोत्सवविधीः रक्षाबंधनपौर्णिमासिव्रतम्; पञ्चघट
पौर्णिमाव्रतः इन्दापौर्णिमासिव्रतम्; संतानद्वयव्रतम्; ब्रह्म-
ष्ठावित्रीव्रतम्; गोपदत्रिरात्रव्रतम्; अशोकात्रिरात्रीव्रतम्;
जातित्रिरात्रव्रतम्; वस्तत्रिरात्रव्रतम्; कौमुदी महोत्सवाः
भद्रचतुःष्टयव्रतम्; सदाव्रतम् नाम अन्नदान महात्म्यः
दीपदानविधीः; चंडिकाव्रत आदित्यव्रतम्; सूर्यस्थवारे
त्रिपुर सूदनव्रतम्; रोगहविधीः; नंदाधिव्रतविधीः; काम-
दानवेश्याव्रतम्; चंद्रनाक्षत्रशान्तिः)

मत्स्यपुराण.....(शिवचतुर्दशोः नवम्यादि उपासनव्रतम्; सूर्य नक्तव्रतम्;
नक्षत्र पुरुषौव्रतम्; चंद्रसूर्यउपरागस्वानं; अद्भुतशाति-
कानिव्रतानि.)

महाभारत पुराण...(यमव्रतं; यज्ञतपो व्रतानि.)

याज्ञवल्क्य पुराण...(

चराहपुराण..... (त्रयोदशीव्रतः पितुःव्रतः संघाटकव्रतः व्यतिपातव्रतः
फाल्गुनविधीः)

वायुपुराण.....(

लिङ्गपुराण.....(शिवरात्रीव्रतमाहात्म्यं; मलयपोहनं पाशुपतव्रतं; भवानिव्रतं; महाव्रतम्; जेष्ठव्रतम्; तीव्रव्रतं)

विष्णुधर्मपुराण.....(कामदेवव्रतम्; नंदव्रतं; महेश्वरव्रतं; वायुव्रतम्; विरुपाक्षिव्रतं; यमव्रत; क्षेमव्रत; धनवाप्तिव्रतम्; सर्वं काम; कामावाप्ति व्रतं; जयव्रतम्; सुखव्रतम्; अशोकपूर्णिमाव्रतम्; लक्ष्मीनारायणव्रतम्; संवत्सरव्रतम्; महाव्रतम्; नदीव्रतम्; लोकव्रतम्; विष्णुव्रतम्; शैलव्रतम्; समुद्रव्रतम्; दिपव्रतम्; श्रीव्रत; पञ्चमूर्तिव्रत; गुणत्वाप्तिव्रतम्; ब्रह्मयुगप्राप्तिव्रतम्; धनावाप्तिव्रतम्; सर्वाप्तिव्रतं; चतुर्युगव्रतम्; देवमूर्तिव्रतम्; पितृव्रतम्; पातालव्रतम्; सप्तसागरव्रतम्; सप्तर्षिव्रतम्.)

विष्णुधर्मोत्तरम् ... (मनोरथपौर्णिमा; सौभाग्यव्रतम्; चंद्रव्रतम्; वरुणव्रतम्; शक्तव्रतम्; ब्रह्मकूर्चव्रत; पुर्णिमाव्रतम् अदिब्रेष्वस्नानम्; सर्वकामाप्तिव्रतम्; शैवनक्षत्र पुरुषव्रतम्; भौगावाप्तिव्रतम्; धर्मावाप्तिव्रतम्; धनावाप्तिव्रतम्; आरोग्यव्रतम्; कार्तिकस्नानविधी; दाष्मूर्तिव्रतम्; शिवरथव्रतम्; ग्रहणोपवास दंतोत्पतीशांति.)

विष्णुधर्म (अश्विनीस्नान; शत्रुनाशनव्रतम्; कृत्तिकास्नान; रोहिणीस्नान; सुकलत्रप्राप्तिव्रतम्; पादोदकस्नानम्; शतभिषास्नानं; विष्णुपदव्रतम्; अनंतव्रतम्; रुपसत्रव्रतम्; निराञ्जनविधी; नवनक्षत्रशांति; सुजन्मावाप्तिव्रतम्; ज्ञानावाप्तिव्रतम्; लावण्याव्याप्तिव्रतम्; शिलावाप्तिव्रतम्; (पौषव्रतानि) विद्यावाप्तिव्रतम्; चातुर्मासव्रतानि; देवशयनोत्थानविधी; असिधाराव्रत; वदेवव्रतम्; सागरवृत्त ध्वजव्रतं; आयुधव्रतम्; विष्णुदेवभिव्रतम्; शैवमहाव्रतम्; त्रिविमाश्रुतम्; नानाशुभफलानि; अनशनविधी; माहेश्वरस्थानविधी; नानास्नानविधी;)

विष्णुपुराण (पितृव्रत; वन्हीवंत; धृतिव्रतम्;)

- विष्णुरहस्य (त्रिविक्तमिरात्रव्रतं; पवित्रारोगविधि; कृच्छ्रव्रतानि-
वासोपवासव्रतम्.)
- शिवधर्म (कृष्णचतुर्दशीव्रत; गंधव्रत; शूलदानव्रतं; शिवोप-
वितधर्म;अपरशैवमहाव्रतं; मौनव्रत; शिवलिङ्गव्रत; घृत-
स्नपनविधी.).
- शिवधर्मोत्तर.....(कृष्णचतुर्दशीव्रत; उमामहेश्वरव्रत; अपर उमामहेश्वर-
व्रतम्;)
- सौरधर्म..... (सूर्यव्रत).
- सौरपुराण.....(सर्वव्रत; कृष्णचतुर्दशां; पापमोचनव्रतम्).
- स्कंधपुराण(सोद्यापन शिवरात्रीव्रतम्; शिवयोग युक्त शिवरात्री-
व्रतम्; महाराजव्रतम्;महोत्सवव्रतम्; मौनव्रतोद्यापनम्;
महालक्ष्मीव्रतम्; दशरथललिताव्रतम्; धौमवारव्रतम्;
रोहिणीव्रतम्, धान्यसंक्रांतिव्रतम्; लवणसंक्रान्तिव्रतम्;
रूपसंक्रांतिव्रतम्; तेजसंक्रांतिव्रत; सौभाग्य संक्रांति-
व्रतम्; फलसंक्रांतिव्रतम्; धनसंक्रान्तिव्रतम्; आयुसंक्रां-
तिव्रतम्; आज्ञासंक्रांतिव्रतम्; कीर्तीसंक्रांतिव्रतम् विशोक
संक्रांतिव्रतम्; महेशव्रतम्;
- स्कंधमहाकाल खंड (यमव्रत)



देवगिरीच्या यादव राजघराण्याचा इतिहास

भाग ३ रा.



आस्ते मण्डितदण्डकापरिसरः श्रीसेउणाख्यः परं
 देशः पेशलवेशभूषणवचोमाधुर्यधुर्याकृतिः ।
 तस्मिन्देवगिरिः पुरी विजयते त्रैलोक्यसारश्रियां
 विश्रान्तिः सुरशालिशैलशिखरस्पर्धिष्णुसौधावलिः ।

देवगिरीचे अखेरचे यादवराजे महादेव व रामदेवराव यांच्या राजवटींत हेमाद्री करणाधिप असतांना यादवांचे राज्याचा विस्तार फार वाढला होता. व ते आपणांस सार्वभौम राजे झणवून घेत असत. उत्तरेकडे नर्मदा, दक्षिणेस कावेरी, पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस विदर्भाचा कांहीं भाग व हल्लीचे निजामाच्या राज्यांतील पश्चिमेकडील दक्षिणोत्तर चिरटी या चतुःसीमेमधील बहुतेक सर्व प्रदेश त्यांच्या पूर्ण अमलाखाली आला होता. अपरांत, (उत्तर कोंकण) वनवासी, (दक्षिण कोंकण) सेउणदेश, (हल्लीच्या नाशिक, नगर या जिल्ह्यांत समाविष्ट होणारा बहुतेक भाग) देवगिरी व कोल्हापूर यांचे दरम्यानचा मुलुख, कर्नाटक, हैसूर, तैलंगण, लाट, गुजराथ वगैरे प्रांताचा वरील टापूंत समावेश केला जात असे. इ. स. ४७५ पासून चालुक्य, (पूर्व व उत्तर कालीन) राष्ट्रकूट, कदंब, शिलाहार, यादव (होयसल यादव व सेउणदेशचे व देवगिरीचे यादव) वगैरे घराण्यांतील महत्वाकांक्षी राजे उपरिनिर्दिष्ट टापूंतील प्रदेश आपापल्या पूर्ण अमलाखाली यावा झणून परस्पराशीं झगडत असत. वरील आठशे-नऊशे वर्षांचे अवधींत केव्हां

चालुक्यांची, तर केव्हां राष्ट्रकूटांची, केव्हां कदंबांची तर केव्हां यादवांची सरशी होत असे. पैकीं चालुक्य घराण्यांतील राजे फार बलाढ्य असून त्यांचा अंमल वरील टापूंतील प्रदेशावर फार वर्षे होता. यापैकीं एखाद्या राजघराण्यांत पराक्रमी व धाडशी पुरुष निपजला कीं तो दुसऱ्या घराण्यांतील दुबळ्या राजाबरोबर कांहींतरी कुरापत काढून त्याजवर चढाई करी व त्यास आपला मांडलिक बनवी. यादव वंशवृक्षास बऱ्याचशा शाखा फुटून त्या वरील टापूंत जिकडे तिकडे पसरल्या होत्या व त्यानी आपली स्वतंत्र संस्थाने स्थापिली होती. यादववंशांत होयसलयादव, सेउणदेशचे यादव व देवगिरीचे यादव या तीन शाखांचा प्रामुख्याने समावेश होत असे. ही तीनही घराणीं आपला संबंध द्वारकेंतील यदुवंशीय श्रीकृष्णापर्यंत पोहोचवीत. होयसल यादव हे यदुवंशीय नसून त्यांचा सेउणदेशचे (पूर्वकालिन) व देवगिरीचे (उत्तरकालिन) यादवाशी कांहीं संबंध नव्हता असें कांहीं विद्वानांचें मत आहे. मुंबई येथील सेंट झेव्हिएर कॉलेजांतील अध्यापक व इतिहास संशोधक रे० फादर हेरास हे वरील मताचे आहेत. गदग येथील इ. स. १११३ तील शिलालेखांत होयसल राजघराण्याची थोडी माहिती दिली आहे. त्यांत यादववंशीय भिल्लमदेव यानें होयसल राजघराण्यांतील वीरबल्लाल याजबरोबर युद्ध करून होयसलांची राजधानी द्वारसमुद्र जामिनदोस्त केल्याचा उल्लेख आहे. शिवाय बऱ्याचशा शिलालेखांत होयसल राजघराणें यदुवंशीय असल्याबद्दलचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणें या घराण्यांतील राजे आपणांस द्वारावतिपुरवराधीश, विष्णुवंशोद्भव इत्यादि बिरुदे लावण्यांत भूषण मानीत असत. या तीन

शाखांशिवाय सात्यकी या नांवाची आणखी एक यादवांची शाखा वरील टापूंत होती असें आढळून येतें. कर्नाटक व म्हैसूर प्रांतांतील, कानडीत असलेले ताम्रपट व शिलालेख यावरून वरील तीनही घराणी मूळ यादववंशीय असलीं पाहिजेत असा निष्कर्ष निघतो. होयसल यादव घराण्यांतील वीरबल्लालानें मिल्लमदेवाचा पराभव करून त्यापासून कुंतल देश जिंकून घेतल्यावर सदरील मिल्लमानें देवगिरी हे नवीन शहर वसवून तेथें आपलें स्वतंत्र राज्य स्थापिलें, असे कित्येकांचें मत आहे. सेऊणदेशचे व देवगिरीचे यादव हे सामान्य संस्थानिकांत मोडत असून तत्कालीन बलाढ्य चालुक्य-राजाचे ते मांडलिक होते. कालांतरानें चालुक्य कुळांत दुर्बळ राजे निपजल्यामुळें यादव कुळांतील पराक्रमी राजांनी त्यांस जिंकून त्यांचे मांडलिकत्व झुगारून दिलें व ते आपणांस सार्व-भौम ह्मणवूं लागले.

भारतवर्षीयांची इतिहास लेखनाबद्दलची अनास्था सर्वश्रुत आहे. त्यामुळें भारतवर्षातील कोणत्याही राजघराण्याचा सुसंगत इतिहास लिहिण्यास जरूर ती सामग्री मिळणें जवळजवळ दुरापास्त आहे. ऐतिहासिक माहितीच्या अभावीं शिलालेख, ताम्रपट, दानपत्रे, चलनीनाणी व परकीय देशांतील प्रवाशांनीं लिहिलेलीं वर्णने याजवर सर्व भिस्त ठेवावी लागते. एखाद्या गोष्टीचे वर्णन करतांना तें अलंकारिक भाषेंत खुलवून लिहिण्याची अनिष्ट संवय लेखकांना असल्याचे पदोपदीं अनुभवास येतें. एखाद्या राजाचे पराक्रम वर्णन करतांना त्याची वाजवीपेक्षां फाजील स्तुति केल्यानें त्यास इतिहासाऐवजीं प्रबंधाचें-पोवाड्याचें-स्वरूप प्राप्त झालेलें दिसतें. त्यांतून ऐतिहासिक सत्य निवडून काढणें अशक्य होते. मागील

शतकाच्या अखेरच्या तीस चाळीस वर्षांत सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, डॉ० भाऊ दाजी, पंडित भगवानलाल इंद्रजित, न्या. तेलंग वगैरे पौर्वात्य पंडितांनी, त्याचप्रमाणे डॉ. फ्लूट, किल्हॉर्न, बर्जेस्, वॉथेन्, जर्विस्, कॅम्बेल वगैरे पाश्चिमात्य विद्वान लोकांनी दक्षिणेतील प्राचीन इतिहासाची साधन-सामुग्री मिळविण्याचे कामी अविश्रांत श्रम केले. व त्यांच्या संशोधनांने महाराष्ट्राच्या इतिहासावर बराच प्रकाश पडला आहे. परंतु महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास पूर्णपणे व सुसंगतरीतीने लिहिण्याचे कामी हल्लीचे विद्वान लोक बिलकुल लक्ष घालित नाहीत याबद्दल वाईट वाटते. वर निर्दिष्ट केलेल्या व इतर कांहीं संशोधकांनी वेळेवेळीं तत्कालीन इंग्रजी नियत-कालिकांत लेख लिहून शेंकडों शिलालेख व ताम्रपट उजेडांत आणून भारतवर्षीयांस उपकृत केले आहे.

यादवघराण्यांतील राजे आपणांस यदुवंशीय म्हणवीत असत त्यांचेपैकी महापराक्रमी राजे भिल्लम, सिंघण, कृष्ण, महादेव, रामदेवराव हे आपल्या नांवापूर्वी " यादवनारायण " द्वारा-वतीपुरवराधीश " विष्णुकुलोद्भव वगैरे बिरुदे लावून आपला पूर्व-संबंध द्वारकेच्या श्रीकृष्णापर्यंत पोहोचविण्यांत भूषण मानीत, असे पूर्वी म्हटले आहे. यादवकुलांचा नाश होऊन श्रीकृष्ण निज-धामास गेल्यावर यादवांची जिकडे तिकडे फांकाफांक झाली त्यापैकी कांहीं उत्तरेकडे व कांहीं दक्षिणेकडे गेले व त्यांनी त्या त्या ठिकाणी वसाहती केल्या असाव्या असे दिसते. यापैकी कांहीं यादव राजघराणी सौराष्ट्रांतून नर्मदेच्या खाली उत्तरून नाशिक नजीकच्या प्रांतांत आली असावी. नाशिकापासून सुमारे

बारा मैलावर सिडिनेरा (सिन्नर) या नांवाचे शहर त्यांनी वसविले व ते आपल्या राजधानीचे शहर केले. सिडिनेरापासून तहत पूर्वेकडे पैठण शहरापर्यंत व उत्तरेकडील सातपुड्यापर्यंतच्या प्रदेशास, यादवघराण्यांतील सेउणचंद्र नांवाच्या एका पराक्रमी राजामुळे सेउणदेश असे नांव प्राप्त झाले. व सदरील यादवराजघराण्यांतील यादव राजे सेउणदेशचे यादव ह्मणून संबोधिले जात असत.

प्रसिद्ध इतिहाससंशोधक चिंतामणराव वैद्य यांच्या मते यादवकुल समूळ नष्ट झाल्यामुळे यदुवंशीय घराण्यापैकी कोणतेही घराणे उत्तरेकडे अगर दक्षिणेकडे जाणे शक्य नव्हते. सबब वरील यादवराजांचा यदुकुलाशी संबंध जोडणे बरोबर नाही. परंतु श्रीमद्भागवत पुराणांतील अकराव्या स्कंधातील ३१ व्या अध्यायांत दिलेल्या हकीकतीवरून अर्जुनाने अवशिष्ट राहिलेली यादव मंडळी आपल्याबरोबर इंद्रप्रस्थास नेली व तेथील आधिपत्य ब्रजनामक एका यादवास देऊन त्यास तेथील गादीवर बसविले. या व इतर हकीकतीवरून यादवकुल समूळ नष्ट झालेले नव्हते असे दिसते. अवशिष्ट राहिलेल्या यादवांपैकी काहीं घराणीं वर लिहिल्याप्रमाणे सौराष्ट्र सोडून उत्तरेकडे व दक्षिणेकडे गेलीं असावीं यांत शंका नाही.

या भागाच्या शेवटी यादववंशाच्या बारा वंशावळी दिलेल्या आहेत त्यांचा परस्पराशीं मेळ बसत नाही. परंतु हेमाद्रीने आपल्या “ चतुर्वर्गचिंतामणि ” ग्रंथाच्या व्रतखंड भागामध्ये देवगिरीच्या यादव राजघराण्यासंबंधी प्रशस्ति जोडली आहे, त्यांत दिलेली वंशावळ संपूर्ण असून ती ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्त्वाची आहे. सदरील प्रशस्ति परिशिष्ट अ मध्ये दिली आहे. या वंशावळीचे पौराणिक व



डॉ. (सर) रामकृष्ण गोपाळ भांडारकर, एम्. ए.
जन्म ता. ६ जुलै १८३७]

[मृत्यु २४ ऑगस्ट १९२५.

ऐतिहासिक असे दोन भाग पाडता येतील. पौराणिक वंशावळीचा आरंभ इंद्रु (चंद्र) पासून होऊन तीत पुराणास धरून व दंतकथेस अनुसरून प्राचीन भारतवर्षीय राजांची नावे यथाक्रम दिली आहेत. ऐतिहासिक वंशावळीस सुबाहु राजापासून प्रारंभ होऊन तींतील अखेरचा पुरुष देवगिरीच्या यादवराजघराण्यापैकी महादेव होता असें म्हटलें आहे. सदरील महादेव देवगिरीच्या यादवराजघराण्यापैकी अखेरचा राजा रामदेवरात्र याचा चुलता होय. हेमाद्रि हा महादेवाचे राजवटीत करणाधिपाचे हुद्यावर असून “चतुर्वर्गाचिंतामणि” हा प्रचंड ग्रंथ त्याच्या आश्रयाखाली रचला अशी हकीकत पूर्वी दिलेली आहे. यावरून महादेवाचे पश्चात् देवगिरीच्या गादीवर बसलेल्या यादवराजांची नावे त्यांत दिली नाहींत हें साहजिक आहे. या वंशावळींतील पौराणिक भाग अजिबात वगळला असतां सुबाहुपासून महादेवापर्यंत दिलेल्या राजांची नावे ऐतिहासिक सत्यांस धरून आहेत यांत शंका नाहीं. विशिष्ट शिलालेख अथवा ताम्रपट ज्यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यांत आले असतील त्यांच्या अज्ञानामुळे अगर नजरचुकीमुळे अशा तऱ्हेचे फरक होणे संभवनीय आहे. उदाहरणार्थ-कै.पां.गं.पटवर्धन यांस, अहमदनगर जिल्ह्यांतील मौजे अश्वी येथील ताम्रपट एका गृहस्थाकडून मिळाला तो त्यांनीं भा.इ.सं.मंडळाच्या तिसऱ्या वर्षाच्या त्रैमासिकांत दिला आहे. तो परिशिष्ट नं. ४ मध्ये उद्धृत केला आहे. यादववंशीय इरम्मदेवाने कोंकणेगांव ब्राह्मणांस दान दिल्याबद्दलचा हा ताम्रपट आहे. या ताम्रपटांत इरम्मदेव हा तिसऱ्या भिल्लाचा मुलगा असें म्हटलें आहे. हेमाद्रीच्या प्रशस्तीत इरम्माच्या ऐवजी परम्मदेव अगर ‘ऐरम्मदेव’ असें नांव असून तो चौथ्या भिल्लाचा नातु होता असें दिसते. ‘परम्म’ या

शब्दाचा 'इरम्म' असा अपभ्रंश होणें सहाजिक आहे. याप्रमाणें शके ९९१ मध्ये वसईस सांपडलेला ताम्रपट व शके ९४८ चा कलस-बुटुक येथील ताम्रपट व शके ९२२ चा संगमनेरचा ताम्रपट यांत दिलेल्या वंशावळी परस्पराशीं जुळत नाहींत. परंतु हेमाद्रीनें व्रतखंडांत सुबाहूचा मुलगा दृढप्रहार यापासून महादेवराजापर्यंत यादवराजांची दिलेली वंशावळ इतिहासाच्या कसोटीस उतरते ह्मणून ती आधारभूत धरून दृढप्रहारापासून दरएक यादवराजाची उपलब्ध असलेली माहिती पुढें देण्याचें योजिलें आहे.

संगमनेर येथील ताम्रपट.

हेमाद्रीच्या वंशावळींत, सुबाहूनें आपल्या चार मुलांमध्ये राज्याची वाटणी करून त्यापैकीं दक्षिणेकडील भाग आपला दुसरा मुलगा दृढप्रहार यास दिला असा मजकूर आहे. ऐतिहासिक कालांतील यादवराजघराण्याची विश्वसनीय माहिती देणारा हा पहिलाच ताम्रपट आहे. तो महासामंत दुसरा भिल्लम याचे वेळचा आहे. या ताम्रपटाचे तीन तुकडे असून ते एका वर्तुलाकार कडींत अडकविलेले आहेत व त्याजवर विष्णूचे वाहन गरुड याची मुद्रा आहे. यादवराजे आपली उत्पत्ति विष्णूपासून आहे असें मानित असल्यामुळें त्यांनीं आपल्या राजघराण्याच्या शिक्कामोर्तबावर गरुडाचे चिन्ह ठेवणें साहजिक आहे. या ताम्रपटाची भाषा संस्कृत असून ती अशुद्ध आहे. त्यांत संधि नियमाकडे दुर्लक्ष केलें आहे. यादवघराण्याची उत्पत्ति शंभुपासून झाली असें सांगून, आपल्या कुळांत ब्रह्मा, मरीचि, अत्रि, इंद्र, पुरूरवा, आयुश, नघुश, ययाति वगैरे राजे निर्माण झाले असें सांगून ती यदुपर्यंत भिडविली आहे.

शके ९२२

इ. स. १०००

सदरील ताम्रपटांत दिलेल्या वंशावळींतील ऐतिहासिक भाग लक्षांत घेतला असतां त्यांतील मूळ पुरुष सेउणचंद्र होता, असें दिसतें. त्यास दृढप्रहार नांवाचा मुलगा झाला. सदरील दृढप्रहारास भिल्लम या नांवाचा मुलगा असून त्याचे पोटी राजा अगर श्रीराज (राजनि) या नांवाचा मुलगा निपजला. श्रीराजास वद्दगी अथवा वंदगी या नांवाचा मुलगा असून तो तत्कालीन बलाढ्य चालुक्य वंशीय कृष्ण अथवा कृष्णराज याचा मांडलिक होता. त्याचा विवाह महानृप घोरप्पा याची मुलगी व्होडीयव्वा हिजबरोबर झाला होता. त्यानें मालवदेशचा राजा मुंज याचा पराभव केला व सर्वकाळ चंचल असलेल्या राज्यलक्ष्मीस रणरंग भीम याच्या घराण्यांत पातिव्रत्याचा अंगिकार करण्यास त्यानें भाग पाडिलें वगैरे, काव्यमय वर्णन या ताम्रपटांत दिलें आहे. यावरून मालवदेशचा मुंज राजा पहिल्या भिल्लमाचा समकालिन नसून त्या उभयतांच्या युद्धांत मालवदेशाच्या राजास अपयश आलें असावें असें यावरून दिसते. पहिल्या भिल्लमाच्या राजवटींत विजयाभरणनाथ या नांवाचें भव्य शिवमंदिर बांधलें गेलें. शके १०२५ च्या कलस-बुद्रुक येथील ताम्रपटांत व शके १०६९ च्या वसई येथील ताम्रपटांत दिलेली हकीकत प्रस्तुत ताम्रपटांतील हकीकतीपेक्षां भिन्न आहे. कलस-बुद्रुक येथील ताम्रपट तिसऱ्या भिल्लमावेळचा असून वसई येथील ताम्रपट दुसऱ्या सेउणचंद्राचे वेळचा आहे. संगमनेरचा ताम्रपट दुसऱ्या भिल्लमाचे वेळचा असून त्यांत ज्या लक्ष्मीचें वर्णन केलें आहे ती त्याचीच राणी असली पाहिजे. शिवाय दुसऱ्या भिल्लमाच्या विरुदावलींत विजयाभरणनाथाचा उल्लेख असल्यामुळें तें देखून त्याचें

राजवटींत बांधलें गेलें असावें हें उघड दिसते. तसेंच मालवदेशच्या मुंज राजाचा पराभव यादव घराण्यांतील दुसऱ्या भीमानें केला होता. व त्याजपासून त्यानें हिराऊन घेतलेली राज्यलक्ष्मी आपला सार्वभौम राजा रणरंगभीम यास अर्पण केली होती ही गोष्ट निर्विवाद आहे. असें असतां संगमनेरच्या ताम्रपटांत येवढी ऐतिहासिक ढोबळ चूक व्हावी याचें काय कारण असेल तें असो. ताम्रपट ज्याच्या नेतृत्वाखालीं तयार झाला त्याची कांहींतरी नजरचूक झाली असावी असा तर्क करण्यापलिकडे गत्यंतर नाही !

दुसरा भिल्लम इ. स. १० व्या शतकाचे अखेरीस राज्य करीत होता. व मालव देशचा राजा मुंज हा त्याचा समकालिन होता, दुसरा भिल्लम हा पश्चिमेकडील चालुक्यवंशीय रणरंगभीम ऊर्फ तैल्प याचा सेनापति अथवा मांडलिक होता, व याच तैल्पानें मालवदेशीय मुंज राजाचा पराभव करून त्याचा शिरच्छेद करविला अशी माहिती इतर शिलाशासनावरून दिसून येते. त्याची कारकीर्द इ. स. ९७३ पासून इ. स. ९९० पर्यंत होती. प्रस्तुत ताम्रपटांत वद्दुगि अथवा वंदगि हा कृष्ण अगर कृष्णराजाचा मांडलिक होता असें म्हटलें आहे. परंतु ही गोष्ट इतिहासास धरून नाही. कारण शके ८६७ ते ८७६ पर्यंत (इ. स. ९४५ ते ९५६) च्या कालावधींत राष्ट्रकूटवंशीय कृष्णराज (अमोघर्षवद्दीगाचा मुलगा) याचा तो मांडलिक असला पाहिजे. यावरून सेउणदेशचे यादवराजे इ. स. ९७३ पर्यंत तरी राष्ट्रकूट राजांचे मांडलिक होते यांत शंका नाही.

चालुक्य राजांनी राष्ट्रकूटांचा इ. स. ९७३ मध्ये विध्वंस केल्यावर यादवांचे मांडलिकत्व साहजिकच चालुक्य राजाकडे गेलें. प्रस्तुत

ताम्रपटांत नमूद केलेला चालुक्य राजा महान्धुरप्पा हा निःसंशय त्या घराण्यांतील असावा. 'धुरप्पा' हें ध्रुव या संस्कृत शब्दाचे प्राकृत अपभ्रंश रूप होय. राष्ट्रकूट वंशांत ध्रुव, धोरा, ऊर्फ निरुपम या नांवाचा राजा होऊन गेला हें राष्ट्रकूटांच्या इतिहासावरून दिसते वद्दिगाचा सार्वभौमराजा कृष्णराज यास निरुपम या नांवाचा एव कनिष्ठ भाऊ होता. व त्याचा मुलगा ककल हा कृष्णराजाचे पश्चात् त्याचे गादीवर बसला. ह्या निरुपमास, त्याचा पूर्वज निरुपम याप्रमाणेच ध्रुव अथवा धोरा या दुसऱ्या नांवानें ओळखलें जात असावें त्याच्या मुलीबरोबर दुसऱ्या भिल्लमाचा विवाह झाला असावा. य ताम्रपटांत दुसऱ्या भिल्लमाची विरुदावली पुढें लिहिल्याप्रमाणें आहे

महासामंत—अराति—निसूदन, संग्रामराम, कंदुकाचार्य :
सेल्लाविदेग.

पुराणांत विष्णु व कृष्ण हे यदुवंशीय होते असें झटलें आहे म्हणून सेउणदेशचे (पूर्वकालीन) यादवराजे व देवगिरीचे (उत्तरकालीन) आपणांस विष्णुवंशोद्भव, द्वारावतिपुरवराधीश्वर, यादव नारायण अशीं विरुदें लावून घेत असत.

कलसबुद्रुक येथील शके ९४८ च्या ताम्रपटांत दुसऱ्या भिल्लमास संग्राम-राम या विशेषणानें संबोधिलें आहे ही गो। महत्त्वाची आहे. शिवाय या भिल्लमानें सेउण देशांत सिंडिनेर अथवा श्रीनगर नांवाचे शहर वसवून तें आपलें राजधानीचे शहर केले. या ताम्रपटानें मातुलिंग नदीच्या कांठावर असलेला अर्जु नांधिका हा गांव ब्राह्मणांस दान दिला आहे. या शिवाय लघुअर्जुनांधि आणि लघुवन्वुला-वेद्र या दोन खेड्यांमधील जमीन दान देण्यांत

आली आहे. या गांवच्या चतुःसीमाः—पूर्वेस संगमनेर, दक्षिणेस चिखलीगांव, पश्चिमेस जम्भवलेनिव्ह (जव्हले-निव्ह) उत्तरेस वच्चुलवेंद्र याप्रमाणें दिल्या आहेत. तेवढ्यावरून हा गांव नक्की कौणता असावा हें नकाशावरून समजत नाही. डॉ. बर्जेस् यांचें असें मत आहे कीं प्रस्तुत दानपत्रांत उल्लेखिलेला अर्जुनोंधिका गांव व मलुंगी नदीच्या कांठावर हल्लीं असलेलें राजापुर शहर हीं एकच असलीं पाहिजेत. कारण या दोन गांवच्या चतुःसीमा परस्परांशी बऱ्याच अंशी जुळतात. गोदावरी व अडप्पा या दोन नद्यांच्या संगमावर सूर्यग्रहणाच्या पर्वणीवर हा गांव ब्राह्मणांस दान दिला आहे. दानपत्राची मिति भाद्रपद शुक्ल १ सर्वदीन संवत्सर शके ९४८ अशी दिली आहे. ज्या ब्राह्मणांस हा गांव दान दिला आहे त्यांत ऋग्वेदी, शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन, कृष्णयजुर्वेदी व मैत्रायणी शाखेचे ब्राह्मण आहेत. कौण्डिन्य, कौशिक, भारद्वाज व गौतम अशीं कित्येकांची गोत्रें आहेत. दृढप्रहारानें दक्षिणदेशांत श्रीनगर या नांवाचें मोठें राजधानी शहर वसविलें होतें असें हेमाद्रीनें व्रतखंडांतील प्रशस्तींत म्हटलें आहे त्या विधानास प्रस्तुत ताम्रपटांतील मजकुरावरून दुजोरा मिळतो. या राजधानीत राज्य करीत असतां दृढप्रहार यास सेउणचंद्र या नांवाचा मुलगा झाला व त्याचे नांवावरून दृढप्रहाराचे अंमलाखाली असलेल्या प्रदेशास सेउणदेश हें नांव कांहीं काळानंतर पडलें. यावरून नाशिक व त्याचे सभोवतालच्या प्रदेशाचा सेउणदेशांत अंतर्भाव होत होता हें निर्विवाद आहे. तसेंच दृढप्रहाराच्या राज्याचा विस्तार कालगतीनें जरी बराच वाढला होता तरी त्याचे वंशज, “सेउणदेशचे यादवराजे” या टोपण नांवानें संबोधिले जात. सेउणदेशचे वंशजांपैकीं भिल्लमानें

श्रीनगर हें राजधानीचें ठिकाण बदलून देवगिरी हें नवीन नगर वसवून तें आपलें राजधानीचें शहर केलें ह्मणून त्यानंतरच्या यादवकुळांतील राजांस 'देवगिरीचे यादव' असें नांव पडलें. वस्तुतः दृढप्रहार व तेराव्या शतकांतील अखेरचा रामदेवराव हे एकाच वंशांतील होत. कांहीं शिलाशासनांत व इतरत्र दृढप्रहारापासून रामदेवरावपर्यंतच्या सर्व यादव राजांना सेउणदेशचे राजे या नांवानें संबोधिलें आहे. सदरील संगमनेरच्या ताम्रपटांत नमूद केलेला गांव सूर्यग्रहणाच्या पर्वणीवर दान केल्याचें ह्मटलें आहे. दानपत्राची मिति इ. स. ३१ आगष्ट १००० या दिवशीं पडते. परंतु या दिवशीं सूर्यग्रहणाचा योग नव्हता असें कांहीं विद्वानांचें मत आहे. इंग्रजी पद्धतीप्रमाणें ३० सप्टेंबर १००० रोजीं सूर्यग्रहण होतें पण तें हिंदुस्थानांत दिसण्यासारखें नव्हतें. दानपत्राच्या मितिंस सूर्यग्रहणाचा योग नसतांना त्या पर्वणीचा ताम्रपटांत उल्लेख केला जाईल हें संभवत नाही. भरतवर्षांत कालगणनेच्या बऱ्याच पद्धति आहेत त्यांत अमांतपद्धतीनें केलेली कालगणना उत्तरेकडील उज्जैन्याच्या कालगणनेशीं जुळत नाही असा अनुभव आहे. त्यामुळें सूर्यग्रहणें अगर चंद्रग्रहणें यांच्या तारखांच्या बाबतींत बराच तफावत पडण्याचा संभव आहे.

कलसबुद्रुक येथील ताम्रपट.

नगर जिल्ह्यांतील अकोला शहरापासून तीन मैलावर कलसबुद्रुक नांवाचा गांव आहे. तेथें गंगाधर त्र्यंबक कुळकर्णी यांच्या जागेंत प्रस्तुत ताम्रपट सांपडला. त्याचे तीन तुकडे, असून ते एका वर्तुलाकार कडींत अडकविलेले आहेत व कडीवर गरुडाची मुद्रा आहे.

ताम्रपटाची भाषा संस्कृत असून लिपी देवनागरी आहे. सिंधिन-

शके ९४८

इ. स. १०२५

गरच्या (हल्लीचे सिन्नर) नजीकच्या देवनदींत

स्नान करून क्रोधननाम संवत्सरांत शके ९४८

कार्तिक अमावास्येस कलसबुद्रुक हा गांव यादव-

वंशीय तिसऱ्या भिल्लमानें श्रीभट्टाचा नातु मणव्हनायक नांवाच्या ब्राह्मणास दान दिला. या ताम्रपटांत यादववंशीय राजांचा वृत्तांत दिला आहे त्यांत त्यांचा मूळ पुरुष सेउणचंद्र हा होता असें ह्मटलें आहे. या भागाच्या अखेरीस नं. ५ मध्ये ही वंशावळ देण्यांत आली आहे. या वंशावळी प्रमाणें सेउणचंद्र हा यादवांचा मूळ पुरुष असून या ताम्रपटाचे मितिपर्यंत या वंशांत तीन भिल्लम झाले. पैकीं दुसऱ्या भिल्लमाचा विवाह राष्ट्रकूट वंशांतील लक्ष्मी नांवाच्या राजकन्येबरोबर झाला होता असें ह्मटलें आहे. दुसऱ्या भिल्लमाचा मुलगा वेसुगी यास सामंतरत्न असें विरुद लाविलें आहे. हेमाद्रीच्या व्रतखंडांत दिलेल्या वंशावळीशी सदरील वंशावळ बहुतेक अंशाने जुळत आहे. व्रतखंडांतील वंशावळींत वद्दिग-वादुगिच्या नंतर धाडीयस हें नांव असून वेसुगी नंतर अर्जुन याचें नांव आहे. परंतु या उभयतांचा उल्लेख कौणत्याही शिलाशासनांत अगर ताम्रपटांत केलेला नाही. शके ९४१ च्या वसईच्या ताम्रपटांत दिलेली वंशावळ व शके १०२० च्या अश्वि येथील इरम्मदेवाच्या वेळच्या ताम्रपटांतील वंशावळ या परस्पराशीं तंतोतंत जुळतात शके १०६३ च्या शिलालेखांत जी वंशावळ दिली आहे त्यांत थोडा फरक आहे. प्रस्तुत ताम्रपटांत पहिला भिल्लम हा श्रीराजाचा जनक व दुसरा भिल्लम हा त्याचा नातु म्हणून दार्शविला आहे.

शके १०६३ च्या अंजनेरीच्या शिलालेखांत पहिला भिल्लम हा श्रीराजाचा बन्धु व दुसरा भिल्लम हा त्याचा पणतु असें म्हटले आहे.

तिसऱ्या भिल्लमानें नाशिकपासून सुमारे बारा मैलावर सिंधिनगर या नांवाची राजधानी स्थापिली. कलस-बुद्रुक गांवची भौगोलिक स्थिति अद्याप कायम आहे. हल्लीच्या सिन्नर गांवानजिक देवनदी व शिवनदी यांचा संगम होऊन त्या नांदूर मध्यभेश्वराच्या नैऋत्येस पांच मैलावर गोदावरीस मिळतात. कलस-बुद्रुक या गांवच्या चतुःसीमा ताम्रपटांत दिल्या आहेत त्या अशा-पूर्वेस संगमिका, दक्षिणेस ताम्रप्रस्तर, पश्चिमेस धूहगांव, उत्तरेस पयोधरा नदी. पैकीं संगमिका हा सांप्रतचा संगमनेर गांव होय. धूहगांव हल्लीचा धू गांव, पयोधरा ही हल्लीची प्रवरा नदी असून ती संगमनेर नजीकच्या महाळुंगी ऊर्फ मळुंगी नदीस मिळते. तिसऱ्या भिल्लमानें सूर्यग्रहणाच्या पर्वणीवर उपरिनिर्दिष्ट मणव्ह नांवाच्या माध्यंदिन शाखेच्या भारद्वाज गोत्रीय मध्यदेशांतल तक्कारिका येथील रहिवाशी ब्राह्मणास कलस-बुद्रुक गांव दान दिला. तिसऱ्या भिल्लमानें सिंधिनगर ही आपली राजधानी केली, हें विधान हेमाद्रीच्या व्रतखंडांत दिलेल्या हकीकतीशीं विसंगत आहे. कारण सिंधिनगर ऊर्फ श्रीनगर ही दृढप्रहाराची राजधानी होती असें त्यांत लिहिलें आहे.

पंडित भगवानलाल इंद्रजित यांस नाशिकपासून पंधरा मैलावर अंजनेरी येथें जैन मंदिरांत शके १०६३ चा शिलालेख मिळाला आहे. त्यांत जिनप्रभासूरीच्या नासककल्पांतील कांहीं माहिती दिली आहे. त्यांत दृढप्रहार या महापराक्रमी यादवराजानें नाशिकच्या आसपास चंद्रादित्यपुर नांवाचें नगर स्थापून तें आपलें राजधानीचें

शहर केलें असा मजकूर आहे. हल्लींचें चांदोड हेंच तें चंद्रपूर (चंद्रादित्यपुर) असावें, आणखी दृढप्रहाराचा मुलगा सेउणचंद्र यानें सेउणचंद्र नांवाचें नगर स्थापिलें असाही त्यांत मजकूर आहे.

पुढें दिलेल्या वसईच्या ताम्रपटांत दृढप्रहाराजानें पूर्वीं अस्ति-त्वांत असलेलें चंद्रादित्यपूर नगर वैभवास चढविलें व त्याचा मुलगा सेउणचंद्र यानें सिंडिनेरामध्यें सेउणपूर नांवाचें नगर वसविलें असा मजकूर आहे तो, हेमाद्रीच्या व्रतखंडांतील दृढप्रहाराची राजधानी श्रीनगर येथें होती या विधानाशीं विसंगत आहे. वसई व अंजनेरी येथील ताम्रपट हे त्यांत दर्शविलेल्या काळीं लिहिले गेले असल्यास त्यांतील माहिती ऐतिहासिकदृष्ट्या विश्वसनीय मानली पाहिजे. या भागाच्या शेवटीं यादवांच्या निरनिराळ्या शिलाशासनांत व ताम्रपटांत आढळून आलेल्या वेगवेगळ्या बारा वंशावळी दिल्या आहेत. हेमाद्रीच्या व्रतखंडातील वंशावळींत दुसरा धाडियस व अर्जुन यांचा उल्लेख आहे. परंतु त्यांचा मागमूस इतर वंशावळींत नाही.

कलसबुदुकच्या ताम्रपटांत शके ९४८ क्रोधन संवत्सर कार्तिक आमावास्येस सूर्यग्रहण होतें असें म्हटलें आहे. परंतु कै० केरूनाना छत्रे आणि शंकर बाळकृष्ण दिक्षित यांच्या गणितपद्धतीप्रमाणें सदर तिथीस सूर्यग्रहण येत नव्हतें. ता. २३ नोव्हेंबर १०२५ रोजीं सूर्यग्रहण नव्हतें असें त्यांच्या गणितावरून दिसतें. दक्षिणेकडील अमांत गणितपद्धतीप्रमाणें सूर्यग्रहण ता. २३ नोव्हेंबर सन १०२५ मंगळवार रोजीं होतें असें दिसतें. उत्तरेकडील (उज्जैनीकडील) गणितपद्धतीप्रमाणें क्रोधनसंवत्सर सन १०२३-२४

सालांत होतें. यावरून बऱ्याच शिलाशासनांत व ताम्रपटांत सूर्यग्रहणाच्या व चंद्रग्रहणाच्या मिति दिल्या आहेत त्या चुकीच्या आहेत असें धाडसाचें विधान करण्यापूर्वी उत्तरेकडील व दक्षिणेकडील ज्योतिषगणितपद्धतींत जो ठळक फरक आहे त्याचाही अवश्य विचार केला पाहिजे.

संगमनेर व कलस-बुद्रुक या दोनही ताम्रपटांत दृढप्रहाराचा मुलगा सेउणचंद्र याचा उल्लेख असून त्यानें सेउणपुर नांवाचें शहर स्थापिलें व त्याचे नांवावरूनच त्याच्या अमलाखालीं असलेल्या प्रदेशास सेउणदेश असें नांव पडलें असा मजकूर आहे. हेमाद्रीच्या व्रतखंडांत जी प्रशस्ती दिली आहे तिच्या २२ व्या श्लोकांत हीच गोष्ट नमूद केली आहे. तो श्लोक असा—

ततः स राजा निजराधानींमधिष्ठितः श्रीनगरं गरीयः ।

लेभे सुतं सेउणचंद्रसंज्ञं यत्संज्ञया सेउणदेशमाहुः ॥

पैठण येथील इ. स. १२७२ च्या ताम्रपटांत या प्रांतास सेउणदेश याच नांवानें उल्लेखिलें आहे. वसईच्या ताम्रपटांत सिंडिनेरामध्ये सेउणचंद्रानें सेऊणपुर नांवाचें नगर वसविलें असें म्हटलें आहे, यावरून सिंडिनेरा हें एका विशिष्ट शहराचें अगर गांवाचें नांव नसून तें एकाद्या प्रांताचें नांव असावें असें दिसतें व तें सेउणदेश याचें रूपांतर असावें. सेउणदेशाची मर्यादा नाशिकपासून पूर्वेकडे थेट देवगिरी (दौलताबाद) पर्यंत होती व त्यांत हल्लीच्या नाशिक, नगर व खानदेश यांत मोडत असलेल्या बऱ्याच भागाचा समावेश होत होता असें पूर्वीं झटलें आहे. सेउण या शब्दापासून खान हें अपभ्रष्ट रूपांतर होऊन सेउणदेशास खानदेश असें सांप्रत नांव पडलें असावें असें

कित्येक विद्वानांचें मत आहे. परंतु हा समन्वय ओढून-ताणून केलेला दिसतो. सातपुड्याच्या खालच्या (पायथ्याशी असलेला) प्रदेश म्हणून त्यास खालदेश असें आरंभी म्हणण्याचा प्रघात पडला असावा व पुढें लच्या ऐवजीं न येऊन खानदेश असें नांव प्रचारांत आलें असावें हें संभवनीय आहे. या प्रांतांत जंगली जातींत 'ल' च्या ऐवजीं 'न' वारंवार उच्चारिलेला ऐकण्यांत येतो. जसें- 'लाकूड' या ऐवजीं 'नाकूड' वगैरे. मुसलमानांच्या अमलाखालीं हा प्रांत आल्यावर गुजराथचा सुलतान पहिला अहमद यानें सेउणदेशास खानदेश असें नांव दिलें असावें असेंही कित्येकांचें मत आहे. भाषा शास्त्रांतील " ष ख योरभेदः पोटभेद " या पद्धतीप्रमाणें षेउण याचें खेउण असें अपभ्रष्ट रूपांतर होऊन 'खेउ' याचे 'खा' असें अपभ्रष्ट रूपांतर होऊन अखेरीस तें खान म्हणून प्रचारांत आलें असावें.

वसई येथील ताम्रपट.

प्रस्तुत ताम्रपट दुसऱ्या सेउणचंद्राच्या वेळचा आहे. हा ताम्रपट वसई येथील एका शेतकऱ्यास आपलें शेत खणित असतांना सांपडला व तो मुंबईचे पुराणवस्तु संशोधक डॉ. भाऊ दाजी शके १९१
इ. स. १८६९ यांचे हातीं आला व त्यांजकडून तो डॉ. बर्जेस यांचे हातीं जाऊन पंडित भनवानलाल इंद्रजीत यांच्या वाचण्यांत आला. या ताम्रपटाचे तीन तुकडे असून ते एका वर्तुळाकार कडींत नेहमीच्या पद्धतीप्रमाणें अडकविलेले आहेत. कडीवर दोन्ही हात जोडलेल्या गरूडाचें राजचिन्ह कोरलेलें आहे. त्याच्या दोन्ही बाजूस शंख दाखविले आहेत. ताम्रपटाची भाषा संस्कृत असून लिपी देवनागरी आहे. ताम्रपटांतील मजकूर गद्य-पद्य

आहे. ताम्रपटांत उपयोगांत आणलेली देवनागरी लिपी शिलाहाराच्या वेळच्या शिलाशासनांतील लिपीशी जुळती आहे. भाषा अशुद्ध आहे.

या ताम्रपटांतील यादवराजांची दिलेली वंशावळ या भागाच्या अखेरीस नं २ मध्ये दिली आहे. कलस बुद्रुकच्या ताम्रपटांत दिलेली वंशावळ व प्रस्तुत ताम्रपटांतील वंशावळ ह्या एकाच नमुन्याच्या असून त्या व्रतखंडांत हेमाद्रीने दिलेल्या वंशावळी बहुतेकांशी जुळतात असें पूर्वी म्हटलें आहे. यादवघराण्यांतील ऐतिहासिक मूळपुरुष दृढ-प्रहार ह्याजपासून तिसऱ्या भिल्लमाचे पश्चात् यादव कुळांत निपजलेल्या दुसऱ्या सेउणचंद्रापर्यंत सर्व यादवराजांची त्रोटक हकिगत या ताम्रपटांत दिली आहे. यादव कुळांत दृढप्रहार या नांवाचा एक विष्णुवंशोद्भव राजा होता तो द्वारावती (द्वारका) हून सेउणदेशांत आला. व त्यानें पूर्वी अस्तित्वांत असलेलें चंद्रादित्यपुर नांवाचे शहर लौकिकास आणलें. तो इतका पराक्रमी होता कीं शत्रूकडील सैनिकाची (पायदळांतील) व हस्तिदलांतील हत्तींची डोकीं तो सहज लीलेनें फोडी. त्याचा मुलगा सेउणचंद्र बापाप्रमाणें पराक्रमी असून त्यानें सिंडिनेरांत (सेउण देशांत) सेउणपूर नांवाचें शहर वसविलें. त्याचे पोटीं धाडियप्पा नांवाचा सद्गुणसंपन्न मुलगा निपजला व त्यानें पराक्रमाच्या व सदाचारिवर्तनाच्या जोरावर यादवघराण्यांतील कुलदीपक असें सार्थ नांव आपणास प्राप्त करून घेतलें. त्याचा मुलगा भिल्लम (पहिला) हाही आपल्या बापाप्रमाणेंच महापराक्रमी होता व तो पृथ्वीवर केवळ चंद्रच निर्माण झाला होता, असें त्याचें काव्यमय वर्णन केलें आहे. त्यास चंद्राची उपमा कोणत्या अर्थानें दिली हें समजण्यास मार्ग नाही. सुंदर स्त्रियांचे मुखास चंद्राची उपमा देण्याचा

कर्वीचा सांप्रदाय आहे व सुंदर पुरुषाची तुलना मदनाबरोबर करण्यांत येते. एखाद्या व्यक्तीचें श्रेष्ठत्व दर्शविण्यासाठी त्यास ' चंद्र ' असें उपपद लावण्याची पूर्वापार रूढी आहे. यावरून हा थोरला अथवा पहिला भिल्लम पराक्रमी असावा असें दिसतें. पहिल्या भिल्लमास श्रीराम या नांवाचा मुलगा होता व तो सर्व पृथ्वीचा केवळ अलंकार होता असें त्याचें वर्णन दिलें आहे. श्रीरामाचा मुलगा वद्दिग (वादुगी) याचा, राष्ट्रकूट वंशांतील झंझा नांवाच्या राजाची कन्या लस्थियव्हा हिजबरोबर विवाह झाला होता. वद्दिगास तेसुक नांवाचा मुलगा झाला, व तेसुकापासून भिल्लम झाला. यादववंशांत तिसरा भिल्लम या नांवानें तो प्रसिद्ध आहे. या भिल्लमास आहवमल्ल असेंही म्हणतात. त्याचा विवाह पश्चिमेकडील चालुक्य वंशीय जयासिंहरा- राजाची मुलगी व अहम्मलाची बहीण हम्मा हिजबरोबर झाला होता. व ही हकीगत पश्चिमदेशचे चालुक्य राजांच्या इतिहासावरून खरी आहे असें दिसतें. यानंतर दिलेली वंशावळ ऐतिहासिक दृष्ट्या सुसंगत नाही. भिल्लमाचा मुलगा दुसरा सेउणचंद्र हा फार पराक्रमी होता. शके ९९१, श्रावण शुक्ल १५ च्या (सौम्य संवत्सरी) दिवशीं नाशिक नजीकच्या सिंही परगण्यांतील चिंचोली नांवाचा गांव आपल्या सर्व प्रधानांदिखत आपला राजपुरोहित सर्वदेवाचार्य यास दान दिला. सदरील चिंचोली गांव नाशिकच्या आग्नेय दिशेस १२ मैलांवर अद्याप याच नांवानें प्रसिद्ध आहे. याच्या चतुःसीमा पूर्वेस टेकडी, आग्नेयेस नाला, दक्षिणेस चिंचोलीचा तलाव, वायव्येस वडगंथा गांवाचे पूर्वेकडील टेकडी, उत्तरेस सिंडीखेड्याचे टेकडीची उतरणी व एक वडाचें झाड, इशान्येस माहूल गांवचा निगुडीपाला तलाव व सेवाईगांव.

प्रस्तुत ताम्रपटांत सेउणचंद्राचे पदरीं असलेल्या प्रधान मंडळाचा उल्लेख केला आहे तो ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे तो येणेप्रमाणे १ सेनापती श्रीधर; २ मुख्यप्रधान-वासुदेव; ३ मुख्यमंत्री-भाभीयक; ४ युद्धमंत्री-श्रीनायक; ५ हरवैद्यनायक; ६ परराष्ट्रमंत्री-अपैयक राजपुरोहित-सर्वदेवाचार्य हा सोमदेवा-चार्याचा शिष्य असून त्यानें शैवपंथीय ग्रंथावर अनेक टीका केल्या आहेत. शिवाय तो उत्तम वैद्याकरणी होता. पाशुपत पंथाचा गोत्र-संप्रदाय आहे त्याचा तो अनुयायी होता.

या ताम्रपटावरून नाशिक प्रांतांतील चिंचोली गांव दान दिला असून सदर ताम्रपट वसई येथें कसा आला याबद्दल आश्चर्य वाटतें. यादवराजांचा अम्मल इ. स. बाराशेंच्या अखेरीस उत्तर कोंकणावर सुरू झाल्यावर त्या प्रांतातील प्रसिद्ध शहर शूर्पारक ऊर्फ सोपारे या ठिकाणीं सर्वदेवाचार्यांचे वंशज देवगिरीच्या यादवांचें राज्य नष्ट झाल्यावर त्या घराण्यांतील शिल्लक राहिलेल्या बिंबाबरोबर (रामदेव-रावाचा दुसरा मुलगा) आले असल्यास न कळे ! व हा तर्क खरा असल्यास हा ताम्रपट वसई येथें कसा आला याचें निराकरण होतें.

वाघोली येथील शिलालेख.

खानदेश जिल्ह्यांत चाळीसगांवच्या पूर्वेस सहा मैलावर वाघोली या नांवाचा गांव आहे. तेथें तीन देवळें आहेत.

शके ९९१

इ. स. १०६९

पैकीं एक जुने पुराणें मथार देवीचे देऊळ आहे.

त्याच्या उजवीकडे मानभावी पंथाचें एक पडकें

देऊळ आहे. तें हेमाडपंती पद्धतीनें बांधलेलें असून त्याची

लांबी ३० फूट रुंदी २० फूट व उंची ३३ फूट आहे. या देवा-
 लयास नक्षीदार खांब आहेत. यावरून तें देऊळ राजाश्रयाखालीं
 बांधलेलें असावें असें वाटतें. मंदिराच्या बाहेरील अंगास नंदी
 अद्याप कायम असल्यामुळें तें शिवमंदिर असावें ही गोष्ट
 निर्विवाद दिसते. प्रस्तुत शिलालेखाचे अ, ब व क असे तीन
 भाग आहेत. पैकीं “क” मधील दुसऱ्या भागांत मौर्यकुलप्र-
 दीप गोविंदराज यानें व त्याचा सम्राट महामंडलनाथ सेऊण
 या उभयतांनीं शके ९९१ आषाढ वा। ३० सौम संवत्सरांत
 सूर्यग्रहणाच्या पर्वणकाळीं संगमावर सिद्धेश्वर देवाचे व्यवस्थे-
 करितां संगमी व मधुवाटिका ही स्थळें दान दिल्याबद्दलचा मजकूर आहे.
 आषाढ वद्य ३० स्येस सूर्यग्रहण होतें किंवा नाहीं याबद्दल विद्वा-
 नांत मतभेद आहेत. अमांत गणित पद्धतीप्रमाणें सूर्यग्रहण २१ जुलै
 इ. स. १०६९ या दिवशीं पडलें पाहिजे. सदरील सूर्यग्रहणानंतर
 पंधरा दिवसांनीं म्हणजे शके ९९१ च्या श्रावण शुक्ल १५ स दुसऱ्या
 सेऊणचंद्रानें आणखी एक दानपत्र केलें असावें असें दिसतें.
 या शिलालेखावरून गोविंदराज हा दुसऱ्या सेऊणचंद्राचा मांड-
 लिक होता असें दिसतें. गोविंदराजाच्या पूर्वीच्या वीस पिढींतील
 राजांची नांवें यांत दिली असून तीं ऐतिहासिक दृष्ट्या फार मह-
 त्वाची आहेत. सौराष्ट्रांतील बल्लभीगांवाहून गोविंदराजाचे पूर्वज सेऊण-
 देशांत (खानदेशांत) आल्याचा मजकूरही त्यांत आहे. हे “बल्लभी”
 राजे यादवराजाचे मांडलिक असून उभयतांचें मूलस्थान द्वारावती
 असावें असें दिसतें.

अश्वी येथील ताम्रपट.

हा ताम्रपट " भारत इतिहास संशोधक मंडळाच्या " त्रैमासिकांत तिसऱ्या वर्षाच्या पहिल्या अंकांत प्रसिद्ध झाला आहे. तो गणपतराव मोडक यांजकडून गोविंद शंकर रानडे यांच्यामार्फत

सदरील मंडळाचे संशोधकांच्या हातीं आला.
 शके १८२० वसईच्या ताम्रपटाप्रमाणें प्रस्तुत ताम्रपट एका
 इ. स. १०९८ शेतकऱ्यास आपल्या शेताची नांगरट करीत अस-

तांना सांपडला. ताम्रपटाचे तीन तुकडे असून नेहमीच्या वहिवाटी-प्रमाणें ते एका कडींत अडकविलेले आहेत. यादवांचा मूळ पुरुष विष्णु याचें वाहन गरुड याची मुद्रा प्रस्तुत कडीवर नाही, हें अम्मळ चमत्कारिक असून संशयास्पद दिसतें. ताम्रपटाची भाषा संस्कृत असून अक्षर-व-टिका अकराव्या शतकांतील देवनागरी आहे. ताम्रपटांत उल्लेखिलेले यादवराजे देवगिरीच्या यादवांचे पूर्वज होते हें निःसंशय होय. हें घराणें इतिहासांत चांदवड अथवा सेउणदेशचे यादवांचें म्हणून प्रसिद्ध आहे. प्रस्तुत ताम्रपट परिशिष्ट नं. ४ मध्ये दिला आहे. त्यांत दिलेली वंशावळ दृढप्रहारापासून सुरू होऊन तिसऱ्या भिल्लमाचा मुलगा इरम्मदेव (परम्मदेव ?) याजपर्यंत आहे. ती या भागाच्या अखेरीस नं. ४ त दिली आहे.

हेमाद्रीच्या व्रतखंडांतील वंशावळीशीं सदरील वंशावळ जुळत नाही. व्रतखंडांतील वंशावळींत दुसरा धाडीयस, पहिला वेसुगी, अर्जुन, दुसरा वादुगी व दुसरा वेसुगी, भिल्लम (४) ह्या राजांची नांवे दिली आहेत तीं सदर ताम्रपटांत आढळून येत नाहीत. परंतु चवथ्या भिल्लमाचा मुलगा दुसरा सेउणचंद्र व त्यांचा मुलगा परमर्दिदेव

ऊर्फ परम्मदेव अशी परंपरा व्रतखंडांतील वंशावळीत आहे. व त्याला सिंहराज या नांवाचा मुलगा होता असें म्हटलें आहे. व्रतखंडांत तिसरा भिल्लम व चवथा भिल्लम यांच्या दरम्यांत वादुगी (दुसरा) व बेसुगी (दुसरा) अशा दोन राजांची नांवे दिली आहेत ती प्रस्तुतच्या ताम्रपटांत नाहींत. परम्मदेव व इरम्मदेव हे एकच असले पाहिजेत. परम्मदेवाचें प्राकृतांत इरम्मदेव असें रूपांतर होणें शक्य आहे. सर भांडारकर यांच्या दख्खनच्या इतिहासांत व्रतखंडांतील प्रशस्ति दिली आहे त्यांत प (ए) रम्मदेव असा पाठ दिला आहे. सबब सदर ताम्रपटांतील इरम्मदेव याचे नांव पूर्वीच्या कोणत्याही वंशावळीत आढळून येत नाहीं असें भा. इ. सं. मंडळाच्या उपरिनिर्दिष्ट केलेल्या त्रैमासिकांतील प्रास्ताविक लेखांत जें विधान केलें आहे तें बरोबर नाहीं. शके १०२० च्या वैशाख ३० स बहुधान्यसंवत्सरांत (३ मे इ. स. १०९८) सोमवती अमावास्येच्या पर्वकालीं नर्मदापुर या नांवाच्या पवित्र क्षेत्रांत इरम्मदेवानें कोंकणे गांव ब्राह्मणास दान दिला असा उल्लेख प्रस्तुत ताम्रपटांत आहे. दानपत्रांत कोंकणेग्राम असा उल्लेख असून त्याच्या चतुःसीमा येणें प्रमाणें—संगमनेर चौऱ्याऐशीं मधील कोंकणगांवच्या चतुःसीमा (हा गांव अहमदनगर जिल्ह्यांतील संगमनेरपासून तीन मैलावर आहे) पूर्वसः—दुंदुदेव म्हणजे हल्लीचे दुधेश्वर नांवाचें देवालय—आग्नेयेसः—कोवचीगांव—हल्लीचे कोची, दक्षिणेसः—मणियवल्ली म्हणजे हल्लीचें मनोली, नैऋत्येसः—जुइखे गांव म्हणजे हल्लीचें जोखें, पश्चिमेसः—वडगांव, वायव्येस संगवी म्हणजे हल्लीचें सांगवी, व उत्तरेस कपिथ्यक म्ह. हल्लीचें कवटें.

प्रस्तुत ताम्रपटांत इरम्मदेव हा तिसऱ्या भिल्लाचा नातु व दुसऱ्या सेउणाचा मुलगा होता व त्याचा विवाह योगिल्ला नांवाच्या स्त्रीबरोबर झाला होता असें म्हटलें आहे. ही योगिल्ला कोणत्या राजकुलांतील असावी हें समजण्यास साधन नाही. त्रिभुवनमल्लानें संपादिलेले सात देश इरम्मानें आपल्या पराक्रमानें जिंकून आपला सार्वभौम राजा परमर्दिन यास परत मिळवून दिले अशी हकीकत या ताम्रपटांत दिली आहे. ' व्रतखंडात ' परम्मदेव हा चवथ्या भिल्ल-माचा नातु व दुसऱ्या सेउणाचा मुलगा होता असें म्हटलें आहे. व दुसऱ्या सेउणानें पराक्रम करून परम्मदेवाचा त्याच्या शत्रूपासून बचाव करून कल्याणच्या राजाची गादी त्यास मिळवून दिली अशी हकीगत दिली आहे. दुसऱ्या सेउणराजानें केलेले पराक्रम त्याचा मुलगा इरम्मदेव अथवा परम्मदेव याच्या नांवावर या ताम्रपटांत लादलेलें असावेत असें दिसतें. व्रतखंडांतील प्रशस्तींत दुसरा सेउण व परम्मदेव यांचेसंबंधानें खालील श्लोकांत वर्णन दिलें आहे तें येणेंप्रमाणें:—

ततोऽपि नृपभिल्लमः समरसीमभीमक्रीया-
निरर्गलभुजागलायुगलकाललीलालयः ।

ततः समदमेदिनीपतिपतङ्गभेद्व्रतः

प्रतापशिखिलंधितात्रिजगदङ्गणः सेउणः ॥

समद्भृतो येन महाभुजेन द्विषां विमर्दात्परमर्दिदेवः ।

आस्थापि चालुक्यकुलप्रदीपः कल्याणराज्येपि स एव येन ॥

परम्मदेवः स ततो बभूव द्विषद्वधूनेचघनाम्बुवृष्टौ ।

प (पे) रम्मदेनेव रुचांचयेन यस्य प्रतापेन चिरं व्यराजि ॥

यावरून अश्विच्या ताम्रपटांत परम्मदेव अथवा इरम्मदेव याचें नांव प्रथम उजेडांत आलें, या विधानाचा फोलपणा सहज दिसून येईल. प्रस्तुत ताम्रपटांत ज्या श्रीपरमर्दिन राजाचा उल्लेख केला आहे तो पश्चिमदेशीय चालुक्य कुळांतील त्रिभुवनमल्ल परमर्दि सहावा विक्रमादित्य होय. त्यास विक्रमार्क, विक्रमांक, विक्रम, परम्म, परमादि, परमनदी व संस्कृतरूपांत “ परमर्दि ” या नांवांने शिलाशासनांत, ताम्रपटांत, व इतरत्र उद्घोषिलें आहे. त्यास तीन भाऊ होते. (१) थोरला सोमेश्वर; (२) जयसिंह; व (३) विष्णुवर्धन (विजयादित्य). (पैकीं) सोमेश्वर हा शके ९७५ (इ. स. १०५३) मध्ये गादीवर बसला. तो आपल्या नांवांमार्गे ‘त्रिभुवनैकमल्ल’ असें विरुद लावून घेत असे. त्याचा बाप पहिला सोमेश्वर हा ‘त्र्यैलोक्यमल्ल’ असे विरुद आपल्या नांवांमार्गे लावीत असे. आपले पश्चात् आपले थोरले मुलास गादी मिळू नये अशी पहिल्या सोमेश्वराची मनापासून इच्छा होती, व त्यानें हा मनोदय आपला दुसरा मुलगा विक्रमादित्य यास कळविला होता; परंतु पहिला सोमेश्वर हा विक्रमादित्याबरोबर स्वारींत गुंतला असतां एकाएकी कालवश झाला, त्यामुळें त्याचा हा मनोदय सिद्धीस गेला नाहीं. रीतीप्रमाणें थोरला सोमेश्वर आपल्या बापाचे मार्गे गादीवर बसला. थोड्याच काळांत सोमेश्वराच्या जुलमी व अन्यायी कारकीर्दीस त्याची प्रजा कंटाळली. त्याचा दुसरा भाऊ विक्रमादित्य ह्यास आपले भावाची राज्य करण्याची पद्धत आवडली नाहीं व तो आपला धाकटा भाऊ जयसिंह यासह कल्याण राजधानी सोडून बाहेर पडला. सोमेश्वरानें आपल्या फौजेसह त्याचा पाठलाग केला परंतु त्या कार्मी त्यास यश आलें

नाहीं. विक्रमादित्यानं केरळ, चोल, वेंगी, येथील राजांना शह देऊन त्यांना आपलं अंकित केलं. पुढं वेंगीचा राजा राजिग, पूर्वचालुक्य वंशीय राजेन्द्र, व विक्रमादित्याचा भाऊ (दुसरा) सोमेश्वर या त्रिवर्गानी संगनमत करून विक्रमादित्याबरोबर घनघोर संग्राम केला. त्या कामी यादववंशीय (दुसरा) सेऊण यानं ऐनवेळीं विक्रमादित्यास चांगली मदत केल्यामुळं त्यास पराकाष्ठेचें यश मिळालें व सोमेश्वर त्याच्या हस्तगत झाला. पुढं त्यास पदच्युत करून विक्रमादित्यानं कल्याणची गादी मिळविली. त्याचा पट्टबंधोत्सव (राज्याभिषेकोत्सव) शके ९९८ (इ. स. १०७६) बलनाम संवत्सरी झाला. (दुसरा) सेऊणचंद्र हा चालुक्यवंशीय परमर्दिन विक्रमादित्याचा समकालीन होता व तो शके ९९१ सालीं राज्य करीत होता. या हकीगतीवरून चालुक्यवंशीय परमर्दिन राजास इरम्मदेव अगर परम्मदेव याजकडून मदत झाल्याचें दिसून येत नाहीं व तशाप्रकारचा उल्लेखही कोठें आढळून येत नाहीं.

वसई व वाघोली येथील ताम्रपटांत दुसऱ्या सेऊणचंद्राचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. तो फार पराक्रमी होता असें त्याचें वर्णन केलें आहे. वाघोलीच्या ताम्रपटांत मौर्यकुलप्रदीप गोविंदराज यास महामंडळनाथ (दुसरा) सेऊणचंद्र ह्याचा मांडलिक असें म्हटलें आहे. वरील विवेचनावरून यादववंशीय दुसरा सेऊणचंद्र व चालुक्यवंशीय परमर्दिन विक्रमादित्य (सहावा) हे समकालीन असून एकमेकाशी मित्रत्वाच्या नात्यानें वागत असत असें दिसून येतें. प्रस्तुत ताम्रपटांतील “श्रीयोगिल्लेति य नाम्ना रंजिते भुवनत्रयम्” या वाक्याचा नीट बोध होत नाहीं. ‘य’ च्या ऐवजी ‘यया’

असा पाठ गृहीत धरल्यास, त्रिभुवनाला रंजविणारी केवळ लक्ष्मी-सारखी 'योगिल्ला' या नांवाची ज्याची भार्या असा इरम्मदेव, असा या ओळीचा सरळ अर्थ निघतो. परंतु 'योगिल्ला' असें नांव कोठेही आढळून येत नसून ती इरम्मदेवाची बायको असल्या-बद्दलचा कोठेही उल्लेख नाही. या परमर्दिन विक्रमादित्यानं ५० वर्षे राज्य केलं व शालिवाहन शक झुगारून देऊन त्याने आपल्या नांवाचा शक सुरू केला. त्यास एकंदर सहा राण्या होत्या. पैकीं पट्टराणीचें नांव लक्ष्मादेवी असून ती शके १०१६ मध्ये कल्याण राजधानीत राहून आपला अम्मल गाजवीत असे. शके १०२७ मध्ये १८ अभ्रहाराचा धर्मापुर येथें, व शके १०३१ मध्ये नित्तसिंगी गांवावर तीं आपला अंमल चालवीत असे, असें तिच्याविषयीं वर्णन दिलें आहे. यावरून विक्रमादित्याची वैभवशाली व प्रतापी पट्टराणी तीन ठिकाणीं आपला अंमल चालवीत होती असें तत्कालीन चालुक्य-राजांच्या शिलाशासनावरून दिसतें. कदाचित् ताम्रपट ज्याच्या नेतृत्वाखालीं तयार झाला त्याच्या नजरचुकीमुळे अगर ऐतिहासिक-ज्ञानाच्या अभावामुळे 'परमर्दिन' व इरम्मदेव यादव हे एकच असावे असें समजून वरील प्रकारचा घोटाळा झाला असल्यास नकळे !!

प्रस्तुत ताम्रपट पंडित भगवानलाल इंद्रजित यांचे नजरेखालून गेला असावा असें दिसते. या ताम्रपटाच्या चौदाव्या ओळीत "अर्वाक्तस्य" असें पद आहे त्याचा अर्थ पंडित मजकूर ह्यांनी 'त्याच्यापूर्वी' असा केला आहे. परंतु त्या पदाचा खरा अर्थ 'त्याचे पश्चात्' असाच केला पाहिजे असें सर रामकृष्णपंत भांडारकर ह्यांनी सप्रमाण सिद्ध केलें आहे. ताम्रपटाच्या एकोणिसाव्या

ओळींतील “ यदन्वया ” ह्या पदाचा अर्थ पंडित मजकूर यांनी “ राष्ट्रकूटवंशातील झंझराजाची कन्या लस्थियव्हा हिला दत्तक घेतले ” असा केला आहे. हा अर्थ अप्रस्तुत असून ऐतिहासिक-दृष्ट्या चुकीचा आहे. म्हणून सर रामकृष्णपंत भांडारकर यांनी ‘यदन्वया’ या पदाऐवजी ‘यद्वन्वया’ असा पाठ सुचविला आहे. हा पाठ स्वीकारला असता यांतील अर्थाची सुसंगत व्यवस्था लागते. शिलाहार वंशातील राजकन्या लस्थियव्हा हिचा विवाह यादववंशीय राजाबरोबर होऊन त्यास पुत्र झाला. तो अल्पवयस्क असतांना त्याचे वडील निवर्तले म्हणून तो बालराजा सज्ञान होईपर्यंत सर्व राज्यकारभाराचे ओझे तिजवर पडले व ती यदुकुलाचा आधारस्तंभ झाली. या विलक्षण परिस्थितीमुळे सदरील लस्थियव्हा, ही राष्ट्रकूट, शिलाहार, व यादव या तिन्ही कुलाच्या आदरास प्राप्त झाली असा सरळ अर्थ लावण्याचे सोडून पंडितमजकूर विनाकारण आडरानांत शिरले असा सर रामकृष्ण-पंतानी आपला अभिप्राय दरखनच्या इतिहासांत नमूद केला आहे.

व्रतखंडातील वंशावळीप्रमाणे वेसुकीनंतर अर्जुन या नांवाचा राजा झाला. परंतु पंडित भगवानलाल यांस मिळालेल्या दानपत्रांत अर्जुनाचे नांव गाळले असून एकदम भिलमाच्या नांवाचा उल्लेख केला आहे. त्याचा विवाह चालुक्यवंशीय जयसिंवाची कन्या व आहवमल्ल याची बहीण हम्मा ऊर्फ अब्बलदेवीबरोबर झाल्याचे पूर्वी म्हटलेच आहे. या भिल्लमाने अहवमल्लाचा (म्ह० दुसऱ्या सोमेश्वराचा) मांडलिक म्हणून अनेक लढाया मारिल्या. भिल्लमानंतर पंडितमजकूरांच्या दानपत्रांत सेउणाचे नांव दिले आहे व ते दानपत्र त्याच्याच वेळचे आहे असे पंडितजीचे म्हणणे आहे.

उपरिनिर्दिष्ट भिल्लम (म्ह० अहवमल्लाचा मेहुणा) हा पंडित-जींच्या दानपत्रांतील भिल्लमापासून भिन्न होता यांत संशय नाही. कारण प्रस्तुत ताम्रपटांतील २५ व्या ओळींत सेउण यास भिल्लमाचा पुत्र असें न म्हणता भिल्लमाच्या वंशांत उत्पन्न झालेला इतकेंच म्हटलें आहे. यावरून या उभयतांमध्ये जो तीन पुरुषांचा खंड पडलेला दिसतो, याचा उलगडा होतो. कदाचित् या वगळलेल्या तीन पुरुषांची कारकीर्द ताम्रपटकत्यास महत्वाची न वाटल्यामुळे त्यांचा त्यानें नामनिर्देश केलेला नसावा. खुद्द व्रतखंडांत वरील भिल्लमाचा मुलगा वासुगी याची, कवि मधुर शब्दानें प्रशंसा करीत असत एवढेंच म्हटलें आहे व त्याचेनंतर गादीवर बसलेल्या वेसुगीनें आपल्या राज्यांतील शिरजोर झालेल्या मांडलिकांचा बीमोड केला असा उल्लेख आहे. वेसुगीच्या पश्चात् बसलेला भिल्लम हा महापराक्रमी होता एवढाच त्याच्यासंबंधी व्रतखंडांत उल्लेख केलेला आहे. पंडित भगवानलाल इंद्रजित यांस मिळालेलें दानपत्र शके ९९१ सोमनाम संवत्सरांतील आहे. व चालुक्यवंशीय विक्रमादित्यानें कल्याण राजधानी शके ९९८ नलनाम संवत्सरी हस्तगत केली व आपणांस राज्याभिषेक करून घेतला. पंडित भगवानलाल यांस नाशिकनजीकच्या अंजनेरी गांवीं शके १०६३ चा एक शिलालेख मिळाला त्यांत सेउणचंद्रासंबंधानें दिलेलें वर्णन व्रतखंडांतील माहितीशीं जुळतें. अश्वीच्या ताम्रपटांतील ३९ ते ४१ या ओळींतील मजकुरावरून दानपत्राच्या मितिंस चालुक्यवंशीय त्रिभुवनमल्ल परमर्दिदेव याचें राज्य होतें असें दिसतें. तो आपणास पुढीलप्रमाणें बिरूदे लावीत असे “ पृथ्वीवल्लभ, महाराजाधिराज, परमेश्वर, परमभट्टार्क, सत्याश्रय, चालुक्याभरण, इत्यादि ”

इरम्मदेव यास महामंडलेश्वर असें संबोधिलें आहे. कोंकणें गांव, कऱ्हाड येथून आलेल्या शाकलशाखेच्या काश्यपगोत्री कुक्कुलपंडितादि तीस ब्राह्मणांस दान दिल्याचा मजकूर यांत आहे. त्यांचे पूर्वज कऱ्हाडाहून सेउण देशांत येऊन राहिल्याचा या ताम्रपटांत उल्लेख केला आहे. ताम्रपटांतील मजकुरावरून तो क्रमवंत ब्राह्मणापैकी असावा असें दिसतें.

अंजनेरी येथील शिलालेख.

हा शिलालेख तिसऱ्या सेउणचंद्राच्या वेळचा आहे असें त्यांतील मजकुरावरून दिसतें. नाशिकच्या वायव्यदिशेस १५ मैलांवर

अंजनेरी हें गांव आहे, तेथें सदर शिलालेख सांपडला. तो उत्तम स्थितींत असून संस्कृतांत आहे. लिपि देवनागरी आहे. यांत दिलेली याद-

शके १०६३-६४

इ. स. ११४१-४२.

वांची वंशावळ या भागाच्या अखेरीस नं. मध्यें दिली आहे. ही वंशावळ व्रतखंडांतील वंशावळीहून बरीच भिन्न आहे. पहिल्या धाडीयप्पाचा मुलगा पहिला भिल्लम यास श्रीराज नांवाचा बंधु होता असें या शिलालेखांत म्हटलें आहे. व्रतखंडांत राजुगी हा पहिल्या भिल्लमाचा मुलगा होय असें म्हटलें आहे. त्यानंतर दुसरा धाडीयप्पा व दुसरा भिल्लम यांस वगळून तेसुक या पुरुषाचें नांव दिलें आहे. वसईच्या ताम्रपटांत वेसुकाच्याऐवजीं तेसुक असें नांव देऊन जशी चूक झाली आहे तशाच प्रकारची चूक या शिलालेखांत झाली असावी असें दिसतें. याशिवाय झंझराजाची कन्या लस्थियव्हा हिचा विवाह वद्दिगाबरोबर, चालुक्य वंशांतील एका कन्येचा विवाह तेसुकाबरोबर,

आणि चालुक्य वंशीय जयसिंहाच्या बहिणीचा विवाह दुसऱ्या भिल्लमा-
बरोबर झाल्याबद्दलचा मजकूर या शिलाशासनांत दिला आहे तो पूर्वी
दिलेल्या कोणत्याहि शिलाशासनांत अगर ताम्रपटांत नसून त्यास इति-
हासाचा आधार नाही. तसेंच व्रतखंडांत दिलेल्या वंशावळींत अगर इतर
कोणत्याहि वंशावळींत या तिसऱ्या सेउणचंद्राचा उल्लेख केलेला नाही.
यावरून या शिलालेखांत पहिल्या भिल्लमानंतर उल्लेखिलेले राजे यादव-
वंशापैकीं मुख्य शाखेंतील नसून त्यांच्या उपशाखेपैकीं असावे असें
दिसतें. सर रामकृष्णपंत भांडारकर यांचें मत या प्रमाणेंच आहे. या शिला
लेखांत अंजनेरी येथील जैन चंद्रप्रभा मंदिराचे व्यवस्थेसाठीं तिसऱ्या
सेउणचंद्रानें तीन दुकानें त्या गांवांतील शेटजी वत्सराज व दशरथ
यांच्या स्वाधीन केल्याचा उल्लेख आहे. जिनप्रभासुरीच्या “ नासक
कल्प” ग्रंथामध्यें पुढील आख्यायिका आहे. ती अशी “दिव्यांग ऋषीनें
द्वारावती नगर जाळून भस्म केल्यानंतर यादवकुलाचा संपूर्ण नाश
होईल या भीतीनें, यादवकुमार वज्र याची स्त्री पूर्ण मासाची गरोदर
होती तिचा अभिपासून बचाव व्हावा म्हणून त्यानें तिला आठवे
तीथंकर चंद्रप्रभास्वामी यांचे मंदिरांत आश्रयासाठीं नेलें. तेथें तिला
दृढप्रहार नांवाचा मुलगा झाला. तो फार पराक्रमी असून शत्रूंनां
केवळ कर्दनकाळ भासे. त्यानें चंद्रादित्यपुर नांवाचें नगर स्थापिलें
त्या ठिकाणीं चंद्रप्रभासस्वामींचें जैन मंदिर अद्याप आहे. सदरील
मंदिरांत यादव राजांची वंशावळ आहे ती प्रस्तुत शिलालेखांतील
वंशावळीशीं जुळते.

प्रस्तुत ताम्रपटाची ऐतिहासिकदृष्ट्या कांहींएक किंमत नाही

असें पूर्वी म्हटलें आहे. जैन धर्माची महती वाढविण्याच्या हेतूनें तत्धर्मीयांनीं ऐतिहासिक सत्याची पर्वा न करितां कांहींतरी भरमसाट वंशावळ दिली आहे.

गदग येथील शिलालेख.

धारवाड जिल्ह्यांतील गदग या गांवीं नारायणदेव व त्रिकुटेश्वर या नांवाची दोन देवळें आहेत त्यांत संस्कृत व कानडी भाषेंत लिहिलेले बरेच शिलालेख आहेत. पैकीं त्रिकुटेश्वराचें मंदिर फार प्राचीन असून त्याच्या बांधणविरून तें पूर्वीं जैनधर्मीय असावें असें दिसतें. या दोन

देवळांत एकंदर अकरा शिलालेख आहेत. पैकीं नऊ एकट्या त्रिकुटेश्वराचे सभामंडपांत असून बाकीचे नारायणदेवाचे मंदिरांत आहेत. यापैकीं

शके १११३

इ. स. ११९१

कांहीं महात्वाच्या शिलालेखांतील त्रोटक माहिती पुढें देण्यांत येत आहे. नं. २ च्या शिलालेखांत अहवमल्ल देवाचा मांडलिक राजा शोभन यानें शके ९८४ मध्यें त्रिकुटेश्वर देवास स्थावर मिळकत दान दिल्याचा उल्लेख आहे. नं. ३ चा शिलालेख संस्कृत भाषेंत असून कानडी लिपींत आहे. द्वारावतीपुराशीं आपला मूळ संबंध जोडून आपण यादववंशीय आहों असें म्हणविणाऱ्या होयसल यादवकुलाची वंशावळ यांत दिली आहे. शके १०२३ मध्यें त्रिकुलेश्वरास कांहीं जमीन दान दिल्याचाही यांत उल्लेख आहे. चालुक्यवंशीय राजे जयसिंह, अहवमल्ल, दुसरा विक्रमादित्य व अहवमल्लाची राणी एचलादेवी यांची नांवे यांत

गांव दान दिल्याचा उल्लेख आहे. तसेंच त्यानें आपल्या नांवापूर्वी पुढें दिलेली बिरुदें लाविली आहेत. १ 'समस्तभुवनाश्रय' २ 'महाराजाधिराज' ३ 'प्रतापचक्रवर्ति' ४ 'श्रीपृथ्वीवल्लभ' ५ 'परमेश्वर' ६ 'परमभट्टारक वंगरे. इ. स. ११८७ च्या अगोदर पश्चिमेकडील चालुक्यवंशीय चौथ्या सोमेश्वराचा तो मांडलिक होता व त्यानें उत्तरेकडील बरेच प्रदेश जिंकून घेतले होते. इ.स. ११८९ च्या अन्नेगिरी येथील शिलालेखांत कर्नाटक प्रांताच्या राज्यलक्ष्मीचा तो वल्लभ झाला म्हणजे त्या प्रांतावर त्यानें आपला अम्मल बसविला असें म्हटलें आहे. तसेंच गदग येथील शिलालेखांत नमूद केलेल्या दानपत्रावरून तो त्यावेळीं हेरूर येथील छावणीमध्ये दक्षिणेकडील प्रांतावरील मोहिमेंत गुंतला होता असें दिसते. पांचव्या भिलमाचा नातु सिंघण याचे वेळच्या शिलालेखांवरून असें दिसते कीं गोवा व हंगल येथील कदंबराजे, कऱ्हाडचे शिलाहारराजे, सौंदत्तिच रट्टराजे, व होयसलचे यादव यांनीं पांचव्या भिलमाचे व त्याचा पहिला मुलगा जैतुगि (जैत्रपाल) यांचें सार्वभौमत्व कबूल केलें नव्हतें. याशिवाय पश्चिमेकडील चालुक्यांच्या राज्यापैकीं बराच भाग त्याचे अंमलाखाली आला नव्हता.

परम्मदेवाचे मागून सिंहराज गादीवर बसला. त्याचे पश्चात त्याचा भाऊ गादीवर बसला. त्याचें नांव वंशावळीत दिलेलें नाहीं. परंतु 'व्रतखंडांत' दिलेल्या वर्णनावरून तो महापराक्रमी होता असें दिसते. लज्जीपुर (तंजावर) येथून कर्पूरतिलक नांवाचा इत्ती आणवून त्यानें कर्पूरव्रत पुरे केलें. त्याचे पश्चात मल्लुगी यास

राज्यपद मिळालें. त्यानें शत्रूशीं लढाई करून पर्णखेट (पैठण) नांवाचें शहर मोठ्या पराक्रमानें जिंकून घेतलें व तें आपलें वसति-स्थान केलें. उत्कल ऊर्फ ओरिसा देशच्या राजाचे पदरीं हत्तींचा मोठा समुदाय होता तो त्यानें मोठ्या पराक्रमानें आपल्या ताब्यांत घेतला. मल्लुगीच्या मागून अमरगागेय हा राजा झाला व त्याचे पश्चात् गोविंदराज हा गादीवर बसला. त्याचे मागून मल्लुगीचा मुलगा अमरमल्लगी, व त्याचे पश्चात् कालीयबल्लाळ हे अनुक्रमानें गादीवर बसले. या कालीय बल्लाळाचे पुत्र दुर्बल असल्यामुळें राज्यपदास मुकले व त्यांचें राज्य त्यांचा महापराक्रमी चुलता पांचवा भिल्लम यानें त्याजपासून हिराऊन घेतलें. 'व्रतखंडांत' या भिल्लमास कालीयबल्लाळाचा चुलता असें म्हटलें आहे. त्यावरून तो उपरिनिर्दिष्ट मल्लुगीचा मुलगा म्हणजे अमरमल्लगीचा भाऊ असावा असें दिसतें. त्यास राज्यपद मिळालें त्यावेळीं तो अतिशय वृद्ध असल्यामुळें त्यास राज्याचा उपभोग फार वर्षे घेतां आला नाहीं. तो शके ११०९ मध्यें गादीवर बसला व शके १११३ त कालवश झाला. सदरील भिल्लमानें चालुक्यांचा पराभव करून त्याचें सार्वभौमत्व हिरावून घेतलें.

म्हैसूर देशांतील हल्लेबीड येथील होयसल यादव हे चालुक्यवंशीय त्रिभुवनमल्ल ऊर्फ विक्रमादित्य याच्या राजवटींत फार बलाढ्य होत चालले होते व 'दक्खन' देशचें सार्वभौमत्व आपणांस मिळविें अशी त्यांची महत्वाकांक्षा होती. होयसल यादवराजा विष्णुवर्धन यानें चालुक्यांच्या मुलखावर स्वारी केली व कृष्णावेण्या या नद्यांच्या कांठी तळ देऊन चालुक्यांच्या सैन्यास शह दिला. परंतु चालुक्य राजांचे सैन्य मोठे असून त्याचे मांडलिक आपल्या सार्वभौम राजाशी

पूर्ण राजनिष्ठ असल्यामुळे होयसलांचा त्यांच्यापुढे टिकाव लागला नाही. कांहीं वर्षांनीं चालुक्य वंशांतील राजे दुर्बल झाल्यामुळे त्याचे पदरीं असलेल्या कलचुरी वंशांतील विज्जलानें आपल्या धन्याचें राज्य बळकाविलें. हा विज्जल चालुक्यवंशीय तिसऱ्या सोमेश्वराचे मागून गादीवर बसलेल्या जगदेकमल्लाचा मांडलिक होता. परंतु पुढे थोड्याच वर्षांनीं चालुक्यवंशीय राजा चौथा सोमेश्वर यानें कलचुरी-वंशीय राजाकडून कांहीं प्रांत पराक्रमानें परत मिळविले. बाकीचे प्रांत यादवराजांनीं पूर्वीं जिंकून घेतले होते.

याप्रमाणें नर्मदा व कावेरी या नद्यांच्या टापूंत चालुक्य, होयसल यादव, व कलचुरि यांचा तिरंगी झगडा चालू असतां उत्तरेकडील यादव स्वस्थ बसले नव्हते. मल्लुगीचा मुलगा पांचवा भिल्लम यानें अंसल राजाकडून श्रीवर्धन नांवाचें नगर युद्ध करून हस्तगत केलें, तसेंच प्रत्यंडक राजाचा त्यानें पुरा मोड केला. वरील राजाबद्दल कांहीं एक माहिती उपलब्ध नाही. मंगलवेषक (हल्लींचें मंगळवेढें) येथील श्रीबिल्लण नांवाच्या राजाशीं युद्ध करून त्यांस यमसदनीं पाठविलें. तसेंच कल्याणची राजसत्ता होयसल यादवांपासून हिरावून घेऊन तेथील राजाचा नाश केला. याप्रमाणें कृष्णानदीच्या उत्तरेकडील मुलखाचा तो मालक बनला. त्यानें देवगिरी येथें राजधानी स्थापून शके ११०९ इ. स. ११८७ सालीं देवगिरी येथें आपणास राज्याभिषेक करविला.

मंतुंगि येथील इ. स. ११८९ च्या म्हणजे शके ११११ च्या शिलाशासनावरून यादवराजा पांचवा भिल्लम हा तेनिवल्लकोट येथें

राज्य करीत होता. परंतु या गांवासंबंधी कांहींच माहिती मिळत नाही. तो मालवराजाबरोबर झगडला गुर्जर राजे हेच कोणी हत्ती यांना तो केवळ अंकुश होता असें त्याचें काव्यमय वर्णन प्रस्तुत शिलालेखांत केलें आहे. शके ११५९ च्या हरळाहल्लीच्या रतिग्राम येथील व शके ११९९ च्या हरिहर येथील ताम्रपटांत यादवांच्या वंशावळी दिल्या आहेत त्यांत पांचव्या भिल्लमाचा उल्लेख आहे. या वंशावळी या भागाच्या अखेरीस दिल्या आहेत.

पांचवा भिल्लम व होयसल यादव वीरवल्लाळ या उभयतांची दखनचें सार्वभौमत्व मिळविण्याचेबाबतीत स्पर्धा चालू होती. त्यांचे दरम्यान अनेक लढाया झाल्या त्यांत अखेर लोकिगुंडि (हल्लीचें लकुंडी) येथें निकराची लढाई होऊन भिल्लमाचा मुलगा जैतुगी याचा पूर्ण पराभव झाला; व वीरवल्लाळानें दक्षिणेकडील भाग आपल्या पूर्ण अंमलाखालीं आणिला. याप्रमाणें सेउणदेशच्या ऊर्फ पूर्वकालीन यादवांच्या वंशाची मूलस्थापना शके ६७६ (इ. स. ७५४) च्या सुमारास होऊन तिचा शेवट पांचव्या भिल्लमाच्या मृत्यूबरोबर म्हणजे शके १११३ मध्ये (इ. स. १२०१) झाला. याचा अर्थ यादवकुल नष्ट झालें असा नसून त्यांचा वंश, जैत्रपालापासून देवगिरीचे यादव (अथवा उत्तर कालीन यादव) म्हणून ओळखिला जाऊं लागला. पांचव्या भिल्लमाचे मागून शके १११३ इ. स. ११९१ मध्ये जैत्रपाल ऊर्फ जैतुगी हा गादीवर बसला त्यानें होयसल यादवराजा वीर बल्लाळ याजबरोबर पांचव्या भिल्लमानें

केलेल्या युद्धांत बराच पराक्रम गाजविला होता. व्रतखंडांत त्याच्या पराक्रमाचें वर्णन केलें आहे तें असें—

तदनु मदनमूर्तिः कार्तिकीचन्द्रसान्द्रद्युतिविशदयशोभिः

शोभिताशावकाशः ।

अभवद्वानिपालो जैत्रपालः करालः प्रहरणरणरङ्गत्तुङ्गदुत्तुङ्गखङ्गः ॥

दीक्षित्वा रणरङ्गदेवयजने प्रोदस्तशस्त्रस्रुवः

श्रेणीभिर्जगतीपतीन्हुतवतायेनप्रतापानले ।

तिलङ्गाधिपतेः पशोर्विशसनं रौद्रस्य रौद्राकृतेः

कृत्वापूरुपमेधयज्ञविधिना लब्धस्त्रिलोकीजयः ॥

वरील श्लोकाचा आशय असा कीं समरभूमी हेंच पुण्यक्षेत्र मानून जैत्रपालानें यज्ञकंकण बांधिलें आणि तेथें आपला प्रतापाम्नि सिद्ध करून त्यांत आपली शस्त्रें ह्याच कोणी समिधा असें कल्पून त्यांच्या सहाय्यानें प्रथम पुष्कळ राजांच्या आहुति देऊन अखेर तैलंगाचा स्वामी जो अत्यंत क्रूर रुद्र नांवाचा राजा त्याचीही त्यांत आहुती देऊन तो नरमेघ समाप्त केला, आणि तीन लोकांवर जय मिळविला. वारंगलानजीक अनमकोंड येथें काकटेय कुळांतील ज्या रुद्रदेवाचा शिलालेख सांपडला आहे तोच हा रुद्र असावा यांत शंका नाही. इतर शिलाशासनांतही तैलंगणचा राजा रुद्रदेव याजबरोबर जैत्रपालाचें युद्ध झाल्याचें वर्णन केलेलें आढळून येतें, व आंध्र राजांच्या स्त्रियांचें सर्व सौख्य याच जैत्रपालानें हरण केलें असें काव्यमय वर्णन इतर ठिकाणीं केल्याचें दिसून येतें.

प्रख्यात गणिति व ज्योतिषि भास्कराचार्य याचा मुलगा लक्ष्मीधर

हा जैत्रपाल राजाचे पदरीं होता व त्याच्या दरवारांतील सर्व विद्वानांत तो अग्रगण्य गणला जात होता. गणित व ज्योतिष याविषयां-
खेरीज न्याय व मीमांसा या दोन शास्त्रांतही तो पारंगत होता.
पुढें दिलेल्या पाटणच्या शिलालेखांत याबद्दलचा उल्लेख केलेला आहे.

पाटण येथील शिलालेख (खानदेश)

खानदेशांत चाळिसगांवचे नैऋत्य दिशेस दहा भैलावर असलेल्या
पाटणगांवीं प्रस्तुत शिलालेख डॉ. भाऊ दाजी यांस सांपडला. हा
संस्कृत भाषेंत लिहिलेला असून गद्य-पद्य आहे. लिपी देवनागरी

आहे. यादवराजाचे मांडलिक निकुंभ घराण्या-
शके ११२८-११२९ पैकीं सोईदेव व हेमाडिदेव यांनीं ज्योतिष-
इ स. १२०६-१२०७ शास्त्राच्या अध्ययनासाठीं वेधशाळा स्थापिली.

या वेधशाळेच्या कायमच्या सुव्यवस्थेसाठीं त्यांनीं शके ११२८
प्रभव संवत्सरी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेस चंद्रग्रहणाच्या पर्वणीवर
भूमिदान केलें व भविष्यकाळीं हि राजे लोकांनीं पुण्यवृद्धीसाठीं या
वेधशाळेची जोपासना करावी अशी त्यांत इच्छा प्रदर्शित केली
आहे. या श्रावण पौर्णिमेस चंद्रग्रहण नव्हतें. शके ११२९ च्या
श्रावण १५ ला होतें. तत्कालिन जैत्रपाल यादवराजांनें सदरील वेध-
शाळेस देणगी दिल्याचें कोठें आढळून येत नाहीं. या शिलालेखांतील
मजकुरावरून तत्कालीन ज्योतिषविषयावरील ग्रंथ रचणारांस, व
दृक्प्रत्यय येण्यासाठीं वेधशाळा वगैरे बांधण्याच्या कामीं, राजाश्रय कसा
मिळत असे ही गोष्ट सिद्ध होते. या शिलालेखांत सुप्रसिद्ध ज्योतिषी
भास्कराचार्य याची वंशावळ दिली आहे. ती ज्योतिष शास्त्राचा

अभ्यास करणारांस महत्त्वाची व बोधप्रद आहे ती अशी---

त्रिविक्रम (कवि)

भास्करभट्ट (भोजराजाकडून ज्यास विद्यापति अशी पदवी मिळाली तो)

गोविंद

प्रभाकर

मनोरथ

महेश्वराचार्य (कवि)

भास्कराचार्य (सुप्रसिद्ध ज्योतिषी)

लक्ष्मीधर (यादवराजा पहिला जैतुंगी याचे पदरचा मुख्य पंडित)

चांगदेव (सिंघणराजाचे पदरमा प्रख्यात ज्योतिषी व थोर विद्वान् गृहस्थ

या वंशावळींतील त्रिविक्रम हा मोठा कवि होऊन गेला. त्याच्या आज्ञेचे नांव श्रीधर असून वडिलांचे नांव देवादित्य होते. त्याने ' दमयंतिकथा ' या नांवाचा सुंदर ग्रंथ लिहिला, तो शांडिल्य गोत्री होता. त्याचा मुलगा भास्करभट्ट हा धारच्या भोजराजाचे पदरी पंडित होता. त्याने ' करणकुतूहल ' नांवाचा ग्रंथ लिहिला. व त्यास ' विद्यापति ' ही पदवी मिळाली होती. भास्करभट्टाचा मुलगा गोविंद हा ' सर्वज्ञ ' या नांवाने प्रसिद्ध आहे. या गोविंदाचा पणतु महेश्वराचार्य हा नामांकित कवि होऊन गेला. त्याने ' वृत्ततिलक ' या नांवाचा ग्रंथ लिहिला. महेश्वराचार्याचा मुलगा भास्कराचार्य हा सुप्रसिद्ध ज्योतिषी होऊन गेला. त्याने लीलावती, वगैरे अनेक ग्रंथ आहेत. त्याचा मुलगा लक्ष्मीधर हा यादवराजा

पहिला जैतुगी ऊर्फ जैत्रपाल याच्या राजवटींत मुख्य पंडित होता. त्याचा मुलगा चांगदेव हा जैतुगीचा मुलगा देवगिरीचा यादवराजा सिंघण याच्या पदरीं प्रख्यात ज्योतिषी होऊन गेला. प्रस्तुत शिलालेखांतील संस्कृत भागाच्या शेवटीं असलेला मजकूर येणंप्रमाणें:—

श्रीसोइदेवेन मठाय दत्तं हेमाडिना किंचिदिहा परैश्च ॥
भूम्यादि सर्व प्रतिपालनीयं भविष्यभूपैर्बहुगुण्यवृद्धौ ॥

स्वस्ति श्री शके ११२८ प्रभव संवत्सरे श्रावण मासे पौर्णिमास्यां चंद्रग्रहणसमये श्री सोइदेवेन सर्वजनसन्निधौ हस्तोदकपूर्वकं निज-गुरुरचितमठायस्थानंदत्तं ॥

या शिलालेखाचा विशेष असा आहे कीं, त्यांतील शेवटचा भाग तत्कालीन मराठीत आहे. त्यांतील भाषा बिकट आहे. चांग-देवानें बांधलेल्या वेधशाळेंस पाटणं गांवांतील लोकांनीं यथाशक्ति मदत करावी असा त्यांतील भावार्थ आहे. तत्कालीन खानदेशी मराठीचा मासला पुढीलप्रमाणें आहे.

तद्यथा

इयां पाटणी जें केणें उघटे तेहाचा असि आउ जो राउला होता ग्राहकापासी तो मढा दीन्हला । ब्राह्मणी जे विक (ते) यापासीं ब्रह्मोत्तर ते ब्राह्मणी दीन्हले । ग्राहकापासी दामाचा वीसोवा आसू-पाटी नगरी दीन्हला ॥ तुलदा इया बैला सिद्ध (वै) ॥ बाहीरला आसूपाटी गिधवे ग्राहकापासी ॥ पांच पोफली ग्राहकापासी ॥ पहिले आघाणे आदाणाची लोटी मठा दीन्हली ॥ जेती घाणे वाहती तेती या प्रति पली पली तेला ॥ एथ (जे) मविजे ते मढीचेज मापे

मवावे मपाउ मढा अर्द्ध ॥ अर्ध मापदारी ॥ (रू) पाचे सुंक ॥
 तथा भूमि चतुराघाट विशुद्ध ३० (डुग्रामु) ॥ अ....वाले कामता-
 मद्धेच—वं (टा.) ॥ एकत—(टा) ॥ पंडितां (चा) कायतु ॥ (ची)
 ते आमीचा (ऊ) रा ॥ धामी (जी) ची (अ) सेंढिआ यांतील
 शब्द “ उघटे ” ‘ आसुपाटी ’ ‘ गिधवे ’ वगैरे शब्द दुर्बोध
 आहेत. पाटणगांवी ज्या तेल्यांचे घाणे असतील त्यांनीं प्रत्येकी पळी-
 पळी तेल वेधशाळेच्या उपयोगाकरितां द्यावे असा कांहीं वाक्यांचा
 अर्थ लागतो. प्राचीन मराठीभाषेचा चिकित्सक पद्धतीनें अभ्यास
 करणारांस वरील उतारा महत्त्वाचा वाटल्यावांचून राहणार नाहीं.

या शिलालेखांतील दुसरा विशेष असा आहे कीं खुद्द खानदेशांत
 निकुंभ नांवाचें घराणें असून तें अभिराप्रमाणें देवगिरीच्या यादवांचे
 मांडलीक होतें.

सिंघण ऊर्फ सिंहणदेव

(शके ११३२-११६०)

इ. स. १२१०-१२३८

तस्माद्भूद्भिनवस्मरचारुमूर्तिः कीर्तैः पदं स किल सिङ्गणदेवभूपः ।
 उद्दण्डदोर्धुगलगर्धितवैरिवीर-सीमन्तिनीवदनकैरवचण्डभानुः ॥

येनानीयत मत्तवारणघटा जज्जल्लभूमीभृतः

ककूलादवनीपतेरपहृता येनाधिराज्यश्रियः ।

येनक्षोणीभृर्जुनोपि बालिना नीतःकथाशेषतां

येनोद्दामभुजेन भोजनृपतिः काराकुटुम्बीकृतः ॥

यद्गम्भागिरिकेसरी विनिकृतो लक्ष्मीधरः क्षमापति-

र्यद्वाहाबलिभिःप्रसह्य रुरुधे धाराधराधीश्वरः ।

बल्लालक्षितिपालपालितभुवां सर्वापहारश्च यः
श्रीसिंहस्य महीपतेर्विजयते तद्बाललीलायितम् ॥

वरील श्लोकांत हेमाद्रीनें सिंघणदेवाच्या पराक्रमाचें थोडक्यांत चटकदार वर्णन केलें आहे. कोणा एका जज्जल नांवाच्या राजाचा पराभव करून सिंघणराजांनें त्याचे सर्व उन्मत्त हत्ती हिराऊन आणिले. तसेंच कक्कल नांवाच्या राजाचें राज्य त्यांनीं जिंकून घेतलें. अर्जुन राजाचा समूळ नाश केला व भोजराजास धरून कारागृहांत टाकलें. रंभागिरी येथील सिंहाप्रमाणें पराक्रमी राजा लक्ष्मीधर यास त्यांनें युद्धांत लोळविलें व धारच्या राजाला आपल्या घोडदळानें घेरलें आणि बल्लाळाच्या हातीं असलेला सर्व मुलुख त्यांनें काबीज केला. आणि हे सर्व पराक्रम जणुकाय बालक्रीडेप्रमाणें सहजगत्या केले. वर नमूद केलेल्या राजासंबंधीं थोडिशी माहिती देणें जरूर आहे. जनरल कनिंग हॅम् यानें आपल्या 'आर्किआलॉजिकल रिपोर्ट नांवाच्या ग्रंथांत (भा. १७ पान ७५) चेदी नामक राजकुलाच्या पूर्वेकडील शाखेची वंशावळ दिली आहे, त्यांत जज्जलाचें नांव दिलें आहे. त्याचें आधिपत्य छत्तिसगड प्रांतावर होतें. याच चेदि राजकुलाची पश्चिमेकडील दुसरी एक शाखा होती. त्याची राजधानी त्रिपुर ऊर्फ तेऊर ही होती. त्या शाखेंतील राजे आपणांस कक्कल (कोक्कल) या नांवांनें संबोधून घेत असत. यांत नमूद केलेला भोजराजा बहुतकरून पन्हाळचा भोजराजा असावा. हा भोजराजा शिलाहार राजकुलांतील होता. त्याचा पराभव केल्यानंतर दादवांनीं कोल्हापूरचें राज्य खालसा करून आपल्या राज्यांत सामील केलें. ही गोष्ट सिंघणाच्या राजवटींतील शिलाशासनावरून सिद्ध होतें. सिंघणानंतरच

कोल्हापूर येथे जे कोरीव लेख आहेत त्यांत यादवराजांची नांवे असून त्याबरोबर त्या प्रांताचा राज्यकारभार करण्यासाठी त्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांची नांवे आहेत.

सिंघणाचे वेळचे बरेच शिलालेख आहेत ते परिशिष्टांमध्ये दिलेल्या जत्रांत दर्शविले आहेत. त्यांपैकी गदग, खिद्रापुर, शके ११३२-११६० बहाल, तिलिवळी, हरळाहळ्ळी, अंबा, (आंबे,) इ. स. १२१०-१२३८ येथील शिलालेख महत्त्वाचे आहेत. त्यावरून सिंघणदेवाच्या पराक्रमाची बरीच कल्पना येते व हेमाद्रीने त्याचे पराक्रमाविषयींचे जे वर्णन केले आहे त्यांत ऐतिहासिक सत्य असल्याचे दिसून येते.

२ रा गदग येथील शिलालेख.

हा शिलालेख संस्कृत व कानडी भाषेत आहे. सिंघणाने त्रिकुटे-श्वरदेवास गांव इनाम दिल्याबद्दलचा प्रस्तुत शिलालेख आहे. या शिलालेखाचे आरंभी अग्रहार केलेल्या क्रतुग गांवाचे वर्णन असून त्यांत दानाचे वर्णन दिले आहे. शिलालेखाच्या मध्यभागी शिवलिंग, ब्राह्मण व देवळाचा गाभारा दाखवून त्यांत पुजारी ब्राह्मण पूजा करण्यांत गुंतलेले असून, उजवे बाजूस गाय व तिचे वांसरू आणि वरचे बाजूस सूर्यविंब दाखविले आहे. डावे बाजूस बसवाची मूर्ति असून वर चंद्र दाखविला आहे. हे देऊळ लिंगायत पंथाचे असावे असे दिसते. या देवास गांव इनाम देऊन सिंघणराजाने आपली वेदविरोधी पंथाविषयी सहिष्णुता दाखविली आहे.

खिद्रापुर येथील शिलालेख.

हा शिलालेख संस्कृत भाषेत असून कायस्थ लिपीत लिहिलेला आहे. या शिलालेखांत शके ११३६ च्या चैत्र

शके ११३६.
इ. स. १२१४.

व ३० स श्रीमुख संवत्सरी सूर्यग्रहणाची पर्वणी साधून कोपेश्वर नामक देवस्थानास सिंघणदेवानें

एक गांव इनाम दिल्याचा मजकूर आहे. सिंघणदेवानें आपल्या नांवामागे “ महाराजाधिराज, प्रतापचक्रवर्ति, द्वारावतीपुरवराधीश, श्रीपृथ्वीवल्लभ, यादवकुलकलिकाविलास वगैरे बिरुदें लाविलीं आहेत. कोल्हापूर येथील शिलालेखांत पन्हाळ्याच्या भोजराजास सिंघणानें आपल्या अंमलाखाली आणिल्याचा उल्लेख आहे. सदरील भोजराजा हा शिलाहार वंशांतील होता. भेजर ग्राहॅम यांनीं खिद्रा-पूर येथील नं. ११ च्या कानडी भाषेत असलेल्या शिलालेखाचें इंग्रजी भाषांतर केलें आहे त्याचा आशय पुढें लिहिल्याप्रमाणें आहे. (राजा सिंघणदेव म्हणतो) “ माझे राज्य फार भरभराटीचें आहे. तुमच्या वाडवडिलांनां व ब्राह्मणांना जो धर्म प्रिय होता तोच मी स्थापन करित आहे. तो कल्पतरुप्रमाणें वृद्धिंगत होवो. व त्याच्या अंकुरापासून पानें फुटोत व त्याच्या फुलापासून फळें येवोत.” शिलालेखाच्या मधोमध शंकराची पिंडी असून डाव्या बाजूस पुरुष व त्याचेवर चंद्र व उजव्याबाजूस नंदी व त्यावर सूर्य आहे.

बहाल येथील शिलालेख.

खानदेश जिल्ह्यांत चाळीसगांव तालुक्यांतील बहाल गांवी हा शिलालेख आहे. तो संस्कृत भाषेत असून लिपी देवनागरी

आहे. या शिलालेखांत एकंदर १९ ओळी आहेत. सिंघणराजाचा ज्योतिषी अनंतदेव यानें भवानीद्वारजा येथें मंदिर बांधिलें. या शिलालेखाचे दोन भाग आहेत. पहिल्यांत अनंतदेव व त्याचे वाडवडील यांचा उल्लेख

शके ११४४

इ. स. १२२२

असून हा भाग वाङ्मयाच्यादृष्टीने फार महत्त्वाचा आहे. दुसऱ्या भागांत देवगिरीचा यादव राजा सिंघण, त्याचा बाप व आज्ञा यांची प्रशंसा केली आहे. अनंतदेव हा शांडिल्यगोत्री यजुर्वेदी माध्यन्दिन शाखेचा ब्राह्मण होता. त्याचे वंशांत मनोरथ व महेश्वर असे दोन विद्वान् ज्योतिषी होऊन गेले. पैकीं महेश्वरानें ग्रहासंबंधीं शेखर या नांवाचा करणग्रंथ लिहिला आहे. प्रतिष्ठादीपक, फलग्रंथ, व लघुजातक या नांवाचे आणखी तीन ग्रंथ त्यानें ज्योतिषशास्त्रावर लिहिल्याचें समजतें. महेश्वराचा मुलगा श्रीपति, व श्रीपतीचा मुलगा गणपति व गणपतीचा मुलगा अनंतदेव, अशी वंशपरंपरा या शिलालेखांत दिली आहे. तो विद्वान् ज्योतिषी होता. त्यानें ज्योतिषशास्त्रावर कांहीं ग्रंथ लिहिल्याचे समजतें. पाटणच्या शिलालेखांतील त्रिविक्रमाच्या वंशाशी त्याचा संबंध असावा असें दिसतें.

सिंघण, जैत्रपाल व भिल्लम यांचें वर्णन दुसऱ्या भागांत दिलें आहे. यांतील ऐतिहासिक भाग एवढाच आहे कीं, सिंघणाचा बाप जैत्रपाल हा दयेचा सागर होता. व आंध्रदेशाचा राजा गणपति याची गादी दुसऱ्यानें बळकाविली होती ती त्यानें त्यास परत मिळवून दिली व गणपतीचा बचाव केला. सिंघणानें पराक्रमी अर्जुनाचा पराभव केला. या दोनही गोष्टी शके ११९३ च्या पैठणच्या

ताम्रपटांत नमूद केल्या आहेत. यांत ज्या अर्जुनाचा उल्लेख केला आहे, तो मालव देशांतील वर्मदेव राजा असला पाहिजे, सिंघणाच्या राज्यांत अनंतदेवानें एक देऊळ बांधिलें. गंगाधर या नांवाच्या नागर ब्राह्मणानें हा शिलालेख कोरला. अनंतदेवाचा बंधु महेश्वर यानें सिंघण देवाची प्रशस्ति लिहिली आहे.

हरळाहल्ली येथील ताम्रपट.

या ताम्रपटाचा बराच भाग संस्कृतांत असून कांहीं भाग जुन्या कानडींत आहे. लिपी देवनागरी आहे. धारवाड जिल्ह्यांतिल कराजगी तालुक्यांत हरळाहल्ली येथील उदचम्मादेवीचे शके ११५९-६० देवळाचे मागील जागेंत हा ताम्रपट पुरलेला होता. इ. स. १२३७-३८ त्यांत देवगिरीच्या यादव राजांची मल्लुगीपासून सिंघणदेवापर्यंत वंशावळ दिली आहे. ताम्रपटाचे तीन तुकडे असून ते $\frac{3}{4}$ इंच जाड कडींत अडकविलेले आहेत. दरएक पत्र्याची लांबी-रुंदी $११\frac{२}{८} \times ७\frac{१}{२}$ आहे. कडीवर गुडधे टेंकून, व हात जोडून उभा असलेल्या गरुडाचा ठसा आहे. त्याच्या उजवे खांद्यावर सूर्य व डावे खांद्यावर चंद्र यांच्या आकृति आहेत. ताम्रपटाचें वजन ४४१ तोळे आहे. सिंघणदेवाचा कर्नाटक प्रांतावरील सुभेदार बीचण या नांवाचा होता. त्याच्या थोरल्या बन्धूचें नांव मल्ल व वडिलांचें नांव चिक्क असें होतें. बीचणाच्या बायकोचें नांव आमंगण असें होतें. बीचणानें रट्टांचा, दक्षिण कोंकणांतील कदंबाचा, द्वारासमुद्र येथील होयसळांचा व पांड्यदेशच्या राजांचा पराभव केला. कावेरीनदीच्या आसपास त्यानें सिंघणदेवाच्या पराक्रमाचे विजयस्तंभ रोंविले हरळाहल्ली

पासून सहा मैलावर वाराही (म्ह० हल्लीची वर्धा) नदी तुंगभद्रेला मिळते. वाराहीचे काठीं बीचणानें आपल्या वडिलांचें श्राद्ध करून त्यांचें ऋण फेडिलें. वाराही नदीचें काठांवर असलेल्या सोमनाथ देवालयाचा व चिक्कदेव व महादेव यांनीं बांधलेल्या शिवालयांचा उल्लेख केलेला आहे. दंडेश चिक्कदेव हा सिंघणाचा मांडलिक होता. त्यानें रतिग्राम गावांतील बरीच जमीन खरेदी करून तेथील ब्राह्मणांस दान दिली. येथील ग्रामाधिकारी रामगौड व महामंडलेश्वर जोईदेव यांच्या नांवाचा उल्लेख आहे.

तिलिवल्ली येथील शिलालेख.

हा शिलालेख कानडींत असून त्यांत १२६ ओळी आहेत. देवगिरीचा सिंघण यादव राजा याची यांत भरपूर प्रशंसा केलेली आहे. त्याची विरुद्धें दिली आहेत तीं अशीं

शके ११६०

इ. स. १२३८

“ १ महाराजाधिराज २ द्वारावतीपुरवराधीश,
३ विष्णुवंशोद्भव ४ देवगिरीदुर्गतिलक वगैरे. ”

विर्दभाच्या राजाचा, तुरुकांचा (तुर्कांचा) व जजल देवाचा सिंघणानें पराभव केला. कोल्हापुरच्या भोजराजास सिंघणानें पळावयास लाविलें. विहंसराजा व होयसल राजा बल्लाळ आणि लक्ष्मीराज यांस त्यानें जिंकलें. मालव देशाच्या राजाचा व बलाढ्य अभिरांचा, त्याचप्रमाणें क्रूर पेंढाऱ्यांचा त्यानें नाश केला. त्यास नेपाळ, अंग, कर्लिंग, चोल येथील राजे व पांड्यराजे थरथर कंपत. त्याच्या हस्तिदलाचा नायक लक्ष्मिदेव होता. या शिलालेखांत सैवत (सावत ?) ठाकूर (कुंतल प्रांतांतील एका भागाचा अधिकारी) याचा उल्लेख केला आहे. विंगालीय ! प्रांतावर त्याचा ताबा होता. महाराष्ट्रांत मोडणारा कुंतल

देशाचा भाग त्याचे अमलाखालीं होता. या शिलालेखांत अभिरांचा उल्लेख केला आहे. यावरून देवगिरीचे यादवघराण्यांतील राजे व खानदेशांतील अभिर ऊर्फ गवळी राजे हे एक नव्हत असें सिद्ध होतें.

सिंघणदेवाची गुजराथेवरील मोहिम.

हेमाद्रीच्या प्रशस्तींत सिंघणानें गुजराथेवर स्वारी केल्याचा उल्लेख आढळत नाहीं. सिंघणानें गुजराथ काबीज करण्याचा दोन-तीन वेळां प्रयत्न केला परंतु त्यांत त्याला यश आलें नाहीं. उलट गुजराथच्या राजा-बरोबर मित्रत्वाचा तह करून त्यास स्वस्थ बसावें लागले अशी माहिती आंबे येथील शिलाशासनं, सोमेश्वराचा कीर्तिकौमुदीनामक ग्रंथ, अहिनलवाडा येथील शिलाशासनं, वगैरेवरून मिळते. कोल्हापूर येथील नं. १० च्या शिलाशासनांत मात्र सिंघणास, गुर्जराजा हाच कोणी हत्ति याचा अंकुश असें म्हटलें आहे. गुजराथेवरील सिंघणदेवाची मोहिम यशस्वी झाली नाहीं म्हणून हेमाद्रीनें व्रतखंडांतील प्रशस्तींत याबद्दलचा कदाचित् उल्लेख केला नसावा असें दिसतें.

आंबे येथील शिलालेख.

हा शिलालेख संस्कृत भाषेंत असून त्याची लिपी देवनागरी आहे. या शिलालेखांत सिंघणाच्या गुजराथेवरील स्वारीची हकीगत आहे. सिंघणानें देवगिरीचें राज्य शके ११३२ पासून ११६९ पर्यंत केलें.

शके ११६२
इ. स. १२४०

त्याच्या पदरीं खोलेश्वर व राम या नांवाचे मौद्गल जातीचे ब्राह्मण दोन प्रधान होते. सिंघणानें त्यांस गुजराथच्या मोहिमेवर पाठविलें.

त्यावेळचा गुजराथचा राजा लवणप्रसाद व त्याचा मुलगा वीरधवल यांच्या सैन्याबरोबर सिंधणाच्या सैन्याचें घनघोर युद्ध झालें, त्यांत राम पडला. रामाची बहीण लक्ष्मी हिनें ब्रह्मपुरी येथें त्याचें स्मारक म्हणून रामनारायणाचें मंदिर बांधिलें. त्यांत हा शिलालेख आहे. त्यांतील मजकूर कविराज यानें संस्कृतांत पद्यमय रचिला असून तो पारिशिष्ट ७ मध्यें दिला आहे. या शिलालेखांत सिंधणासारखा पराक्रमी राजा पूर्वीं झाला नाही, व पुढें होणार नाही असें म्हटलें आहे. व खोलेश्वराचा मुलगा राम यानें गुजराथचे मोहिमेंत जो पराक्रम गाजविला त्याचे बहारीचें वर्णन केलें आहे. सिंहगड घेतानां शिवाजीचा उजवा हात तानाजी पडला, परंतु शिवाजीचें उदिष्ट कार्य पार पडलें! त्याचप्रमाणें सिंधणाचा राम जरी लढाईत पडला तरी सिंधणाचा शह गुजराथला कायमचा लागला.

कीर्तिकौमुदी नांवाचें एक संस्कृत काव्य सोमेश्वरानें लिहिलें आहे. त्यांत गुजराथच्या चालुक्य राजांचें वर्णन दिलें असून वस्तुपाल व जैत्रपाल या बन्धुद्वय प्रधानांची भरपूर स्तुति केली आहे. चालुक्यराजांची व्याघ्रपाली (वाघेला ठाकूर) नांवाची एक शाखा होती. त्यापैकी राजा लवणप्रसाद याचा गुजराथच्या एका भागावर अंमल होता. त्याचा मुलगा वीरधवल हा देखील आपल्या बापाप्रमाणेंच पराक्रमी होता. या बाप-लेकांनीं तुमुल युद्ध करून खोलेश्वर आणि राम यांचीं स्वारी परतविली. याच काव्यांत सिंधणानें गुजराथेवर आणखी एकदां स्वारी केली होती परंतु सिंधणाचें सैन्य भडोच (भृगुकच्छ) येथें पोहोंचल्यावर उभय पक्षांचें निकराचें

युद्ध होऊन त्यांत सिंघणास हार खावी लागली असें लिहिलें आहे.

कोणीएक मुद्रलगोत्री खोलेश्वर नांवाचा ब्राह्मण सिंघणाच्या पदरीं मोठा पराक्रमी मंत्री होता. त्यानें गुर्जर देशाच्या राजाची रग जिरविली, मालवदेशीय राजास कीटकाप्रमाणें चिरडून टाकिलें, अभिरराजाचें कुळ अजिबात नष्ट केलें, तो आपला धनी सिंघण-देव याच्या शत्रूस दावाभिप्रमाणें भासत होता व त्यानें शत्रूंचें निर्दालन करण्याचे कामीं सिंघणास कांहींएक काळजी ठेविली नव्हती, वगैरे आशयाचें खोलेश्वराच्या पराक्रमाचें वर्णन बऱ्याच ठिकाणीं केलेलें आढळतें. या खोलेश्वरानें आपला पुत्र राम यास आपले पश्चात् आपल्या अधिकारावर नेमिलें होतें. त्याच्या नेतृत्वाखालीं सिंघणानें पुन्हां एकदां गुर्जर प्रांतावर स्वारी केली. राम नर्मदेपर्यंत चाल करून गेल्यावर त्याठिकाणीं गुजराथच्या सैन्यानें त्यास गांठलें. उभय पक्षा-मध्ये झालेल्या निकराच्या लढाईत गुजराथच्या राजाचे हजारो शिपाई धारातीर्थीं पडले ही गोष्ट खरी, परंतु सिंघणाकडील राम त्या लढाईत मारला गेला. यावरून सिंघणानें गुजराथेवर निदान दोन वेळां स्वान्या केल्या असाव्या असें दिसतें. गुजराथच्या इतिहासांत या गोष्टीला पोषक असा वृत्तांत आहे.

कीर्तिकौमुदी काव्यांत देवगिरीच्या यादवराजांचा गुजराथच्या राजानां केवढा दरारा होता याचें हुबेहूब वर्णन केलें आहे.

श्रुतासिद्धणसैन्यसिंहनादप्रसरा गुर्जरराजराजधानी ।

हरिणीव हरिन्मुखावलोकं चकितान्तः करणा मुहुश्चकार ॥ ४३ ॥

गृहमारभते न कोहि कर्तुं कुरुते कोपि न संग्रहं कणानाम् ।

स्थिरतां क्व च नापि नैति चेतः परचक्रागमशङ्कयाप्रजानाम् ॥ ४४ ॥

अवधीरितधान्यसंचयानां बहुमानः शकटेषु मानवानाम् ।
 विपदामुदये हि दुर्निवारे शरणं चक्रभृदेवदेहभाजाम् ॥ ४५ ॥
 समुपैति यथा यथा समीपं रिपुराजध्वजिनी मदात्तदानीम् ।
 परतः परतस्तथा तथासौ जनता जातभयोच्छ्रया प्रयाति ॥ ४६ ॥

कीर्तिकौमुदी स. ४

सिंघणाच्या सैन्याचा सिंहनाद जिकडे तिकडे दुमदुमलेला ऐकून गुजराथची राजधानी, ज्याप्रमाणे सिंहाचे तोंड पाहून हरिणी चकित होते त्याप्रमाणे तिची स्थिति झाली. म्हणजे सिंघण राजाच्या दहशतीने ती थरथरां कापू लागली. त्या भीतीने कोणीही नवीन घर बांधण्यास धजेना. अथवा धान्य सांठविण्यास कोणाचाहि धीर होईना. परचक्राच्या भीतीने सर्वांची मने उद्विग्न झालीं. शेतांतील धान्याचे रक्षण करण्याचे सोडून देऊन गाड्या मिळविण्याची सर्व लोक विलक्षण काळजी वाहू लागले आणि शत्रूची फौज जसजशी अधिकाधिक जवळ येऊ लागली तसतशी सदरील राजधानीतील लोकांच्या काळजांत धडकी भरून जो तो आपापली घरे दारे सोडून पळू लागला. यापुढे कीर्तिकौमुदीत पुढील श्लोकांत आणखी मनोरंजक वर्णन आहे.

तद्वेत्य जवेन यादवेन्दोर्बिलमागच्छदतुच्छवीरगर्वम् ।

भृकुटीकुटिलं चकार कोपादलिकं श्रीलवणप्रसाददेवः ॥ ४७ ॥

उपकण्ठमकुण्ठविक्रमस्य स्फुरदुल्लप्रसराहिरण्मयी स्रक् ।

शुशुभेस्य चुलुक्यभूपलक्ष्म्या भयवत्या निहितेव बाहुवली ॥ ४८ ॥

परिपन्थिवरूथिनीं प्रभूतां स नृपस्तुच्छपरिच्छदोप्यगच्छत् ।
 बलि नाप्यरिणा रणप्रवृत्तौ सुभटानां हिपदानि संमुखानि ॥ ४९ ॥
 बलवारिधिराजगाम शत्रोरुपतापीतटमुर्वरोपतापी ।
 रभसादभिधावतिस्म वीरः स महीतीरमहीनबाहुशक्तिः ॥ ५० ॥
 प्रचुरं तदरातिराजचक्रं तदजय्यं च बलं चुलुक्यभर्तुः ।
 विमृशन्बहुशोपि संदिहानो न जानोनिश्चिनुते गतिं स्तितीवा ॥ ५१ ॥
 रिपुसैन्यनिवेशभूः प्रजानांविदिताभूदनिवेदितापिदूतैः ।
 गगनाङ्गणगाहनोल्बणैस्तज्ज्वलितग्राप्रसमूहधूमकूटैः ॥ ५२ ॥
 भृगुकच्छमहीमहीनसस्यां चरतस्तानचिरेण वृष्णिवर्गान् ।
 न बहूनपि दुर्जया जय्यः समरेमन्यत वीरकेसरी सः ॥ ५३ ॥

कीर्तिकौमुदी स. ४

“ सिंघण राजाचें सैन्य फार त्वरेनें चाल करून येत आहे असें लवणप्रसाद यास समजतांच त्यानें रागानें आपल्या भुंवया वर चढविल्या. त्याची फौज लहान होती याची त्यास जाणीव होती तथापि ती बरोबर घेऊन शत्रूच्या मोठ्या सैन्यास तोंड देण्यासाठीं तो निघाला. सिंघणाचें सैन्य तापीच्याकाठीं पोहोंचलें तेव्हां लवण-प्रसाद मोठ्या त्वरेनें चाल करून महीच्या काठीं जाऊन थडकला. शत्रूचें सैन्य फार मोठें व चालुक्यांची फौज अतिशय पराक्रमीं यामुळें विजयश्री कोणास माळ घालील याबद्दल लोकांची मनें साशंक झालीं. सिंघणाकडील सैन्य आपल्या मार्गातील खेड्या-पाड्यांची जाळ-पोळ

करीत जाई. त्यायोगानें उत्पन्न झालेल्या धुराच्या लोटामुळें लवण-प्रसादाकडील सैन्यास शत्रूचा तळ कोठें आहे याचा मागमूस लागेना. अशा बिकट परिस्थितींत शत्रूच्या सैन्यास तोंड देण्यासाठीं आपल्या सैन्याची हालचाल कशा रीतीनें करावी याबद्दल लवणप्रसादास मोठा पेंच पडला. शेतांत उभी पिकें असतांना यादवांच्या सैन्यानें भृगुकच्छाच्या (हल्लीच्या भडोचच्या) आसपासच्या मुलखावर हल्ला करून तो व्यापून टाकिला; तरी देखील त्या गुजराथच्या सिंहास (लवणप्रसादास) शत्रूच्या सैन्यापुढें आपणांस हार खावी लागणार नाहीं असा पूर्ण आत्मविश्वास होता. ”

लवणप्रसाद व वीरधवल या पिता-पुत्रांची वर लिहिल्याप्रमाणें तारांबळ उडाली असतां आणखी एक अकल्पित गोष्ट घडून आली; त्यामुळें त्यांच्या संकटपरंपरेंत अधिकच भर पडली. त्यांच्या या संकटावस्थेचा फायदा घेऊन उत्तरेकडून चार राजांनीं गुजराथप्रांतावर स्वारी केली. “विपद्विपदमनुबध्नाति” संकटें एकदां येऊं लागली म्हणजे तीं एकामागून एक अशीं येऊं लागतात. या जगाच्या रूढीस अनुसरून प्रथमपासून लवणप्रसादाच्या गोटांत सामील असलेले गोध्रा व लाट प्रांताचे राजे यांनीं त्यास एकाएकी दगा दिला व ते उभयतां मारवाडच्या राजास जाऊन मिळाले. मौज ही कीं सर्व बाजूंनीं लवणप्रसादाचे सैन्यास गराडा पडला असतांही त्या पिता-पुत्रांचें धैर्य किंचितहि खचलें नाहीं. त्यांच्या या अचाट धैर्याचें कौतुक करावें तितकें थोडेंच आहे ! दक्षिणबाजूकडून यादवसैन्यानें जो शह दिला होता त्यास प्रतिकार करण्याचें कांहींकाल लवणप्रसादानें तहकूब करून उत्तरेकडून वर निर्दिष्ट केलेल्या तीन राजांच्या संयुक्त सैन्याबरोबर

सामना करण्यासाठीं आपल्या फौजेचा मोर्चा त्यानें उत्तरेकडे फिरविला. याप्रसंगाचें वर्णन सोमेश्वरानें आपल्या ' कीर्तिकौमुदी ' मध्यें फार बहारीचें केलें आहे.

पुरतो यदि सिङ्घनस्य सैन्यं यदि पृष्ठे मरुभूभुजश्च तौ च ।
 न बभूव तयोरचिन्त्यशक्तयोर्मुखरागस्य विपर्ययस्तथापि ॥ ५९ ॥
 पुरतः सरतो यदुप्रवीराननुगच्छन्समेर करीत्र मत्तः ।
 व्यथितः प्रतिपार्थिवैः स पश्चात्सपदि व्याववृते नृपः सक्रोपः ॥ ६० ॥
 जगति ज्वलिताखिलप्रदेशः प्रचुरीभूतमलिम्लुचप्रचारः ।
 स परस्परविग्रहो ग्रहाणामिव तेषामभवन्नरेश्वराणाम् ॥ ६१ ॥
 अषलोक्य चुलुक्यपार्थिवौ तौ विपरीतैर्बहुभिर्नृपैः परीतौ ।
 खरशीतकराविवाम्बुवाहैर्जनतेयं मनुतेस्म दुर्दिनं तत् ॥ ६२ ॥
 बलितेपि चुलुक्यपार्थिवेस्मिन्न कृतं तैर्यदुभिः पुरः प्रयाणम् ।
 हरिणैरनुगम्यते न मार्गो हरिणा तत्क्षणमाश्रितोज्झितोषि ॥ ६३ ॥
 कीर्तिकौमुदी स. ४.

यांतील शेवटच्या श्लोकाचा सारांश असा आहे कीं, चालुक्य-राजानें यादवांच्या सैन्याचा समाचार घेण्याचें सोडून देऊन उत्तरेकडे आपल्या सैन्याचा मोर्चा फिरविला; तरीदेखील यादवांचें सैन्य पुढें सरसावलें नाहीं व लवणप्रसादाच्या सैन्याचा त्यांनीं पाठलाग केला नाहीं. याचें कारण कीर्तिकौमुदीकार सोमेश्वर त्याच श्लोकांत काव्यमय भाषेत देतो तें असें; " सिंह आपला मार्ग सोडून गेला तरी हरिणें भीतीमुळें त्या मार्गानें जाण्यास धजत नाहींत. "

लवणप्रसादाच्या सैन्याचा पाठलाग न करितां यादवांचें सैन्य जागच्याजागीं स्थिर राहिलें, यांत कांहींतरी विशेष कारण असलेंच

पाहिजे. सोमेश्वरानें कीर्तिकौमुदींत म्हटल्याप्रमाणें, यादवांची फौज तापी नदीच्या नजीक येतांच गुजराथच्या राजाचें व त्याच्या प्रजेचें धाबें दणाणून गेलें होतें, तेव्हां लवणप्रसाद यास शत्रूंच्या सैन्यांनीं चोर्हीकडून घेरलेलें पाहून त्याप्रसंगाचा फायदा घेण्यास ती पुढें सरसावली नसती ही गोष्ट संभवत नाही ! लवणप्रसादानें सिंघणाच्या सैन्याचा पराभव करून त्यास परतविलें असतें, तर खुद्द सोमेश्वरानें त्या विजयाचा मोठ्या गौरवानें उल्लेख केला असता. परंतु जी गोष्ट मुळांतच घडली नाही ती आपल्या ग्रंथांत नमूद करण्याचें धाष्टर्य सोमेश्वराकडून कसें होईल ? यावरून लवणप्रसादानें सिंघणाबरोबर सलोखा करून दक्षिणेकडून आपल्यावर आलेलें संकट निदान तात्पुरतें तरी टाळलें असावें असा तर्क करण्यास जागा आहे. पण सोमेश्वरानें गुजराथच्या राजाच्या गौरवार्थ म्हणून जें काव्य लिहिलें, त्यांत, त्यास कमीपणा आणणाऱ्या प्रसंगाचें दिग्दर्शन करण्याचें मोठ्या खुबीनें टाळलें आहे; व महत्त्वाचे मुद्यावर मुग्ध राहून ऐतिहासिक सत्य कथन करण्याचे-कामीं कुचराई केली आहे. वास्तविक पाहिलें असतां चोर्हीकडून संकट आलीं असतां लवणप्रसादानें त्यांतल्यात्यांत बलाढ्य राजाबरोबर सलोखा करून आपणावर आलेलें मोठें विघ्न मुत्सद्देगिरीनें टाळलें याबद्दल सोमेश्वरानें त्याचें कौतुक करावयास पाहिजे होतें !

कै. संर रामकृष्णपंत भांडारकर यांस “ लेखपंचाशिका ” नांवाच्या मिळालेल्या संस्कृत ग्रंथांत, दानपत्रांतील, तहनाम्यांतील व इतर राजकीय व खाजगी पत्रव्यवहारांतील मजकूर कसे लिहावे याबाबतचे मसुदे दिले आहेत. म्हणजे ज्या ज्या लोकांस दानपत्रें, तहनामे इत्यादि लिहिण्याचा प्रसंग येईल त्या त्या लोकांस या

ग्रंथांतून मसुदे घेण्यास सुलभ पडावें या हेतूनें हा ग्रंथ लिहिला असावा असें दिसतें. हल्लींच्या काळांत गहाणखतें, खरेदीखतें, उलट खरेदीखतें, बेदवेपत्रें, भाडेचिठ्या वंगरे कायदेशीर कागदपत्र कसे लिहावे याबद्दलचे मसुदे एका ठिकाणीं ज्यांत संकलित केले आहेत अशी पुस्तकें सॉलिसिटर्स लोक आपल्यापाशीं बाळगितात व आपल्या अशिलास ज्याप्रकारचा दस्तैवज करून घेणें अगर देणें असेल त्याचा नमुना अशा पुस्तकांतून ते घेतात. वरील 'लेखपंचाशिका' ग्रंथ याच नमुन्याचा असला पाहिजे. सदरील ग्रंथ कोणी लिहिला त्याचें नांव उपलब्ध नाहीं. परंतु हा ग्रंथ विक्रम संवत् १२८८ मध्ये कोणीतरी विद्वान गृहस्थानें लिहिला असावा. कारण त्यांत नमूद केलेल्या निरत्रिराळ्या कागद-पत्रांची मिति एकच म्हणजे विक्रम संवत् १२८८ वैशाख शु॥ १५ ही दिली आहे. एका दानपत्राचा मसुदा नीट समजला जावा म्हणून त्यांत, तत्कालीन विशिष्ट व्यक्तींची नांवां नमूद केली आहेत. ग्रंथकारानें त्या मसुद्यांत अनहिलपट्टण येथील चालुक्यकुलाची वंशावळ, मूळराजापासून दुसऱ्या भीमापर्यंत दिली असून त्या दानपत्रांतील देणगी, राजा लवणप्रसादानें दिली असें म्हटलें आहे. याचप्रमाणें दोस्तीच्या तहनाम्याला "यमलपत्र" असें नांव देऊन त्याचा नमुना त्यानें दिलेला आहे. त्यांत तह करणारे पक्षकार म्हणून, सिंघण व लावण्य-प्रसाद (लवणप्रसाद) या उभयतांचीं नांवां नमुन्यादाखल दिलीं आहेत. तो नमुना असा:—“ संवत् १२८८ वर्षे वैशाख शुदी (शुद्ध !) १५ सोमेचेह श्रीमद्रिजयकटके महाराजाधिराजश्रीमत्सिंहणदेवस्य महामण्ड-लेश्वरराणकश्रीलावण्यप्रसादस्य च । संराज (साम्राज्य अथवा सम्राट)

कुलश्री श्रीमत्सिंहणदेवेन महामंडलेश्वर राणश्रीलावण्यप्रसादेन पूर्वरूढ-
यात्मीय २ देशेषु रहणीयम् । केनाऽपि कस्यापि भूमिर्न आक्रमणीया,"
विक्रम संवत् १२८८ वैशाख शु॥ १५ या दिवशीं विजयी तळाच्या
छावणीत महाराजाधिराज प्रतापी सिंहणदेव (सिंघणदेव) व महामंडलेश्वर
राणक प्रतापी लावण्यप्रसाद (लवणप्रसाद) यांच्या दरम्यांत तहनामा
झाला तो असा; सार्वभौम राज्य हेंच ज्याचें वडिलोपार्जित धन असा जो
श्रीमान् सिंहणदेव, व राणा प्रतापी लवणप्रसाद या उभयतांनीं पूर्वापार
वहिवाटीप्रमाणें आपापल्या मुलखांत रहावें. कोणीही कोणाचा मुलुख
बलात्कारानें घेऊं नये.

या तहनाम्यांत आणखीही कांहीं शर्ती आहेत त्या अशा कीं:-उभ-
यतांपैकी एखद्यावर शत्रूनें हल्ला केल्यास दुसऱ्यानें आपलें सैन्य त्याच्या
मदतीस पाठवून संयुक्त सैन्यानिशिं त्याचा प्रतिकार केला पाहिजे. तसेंच
उभयतांपैकी कोणाहि एकाच्या मुलखांत एखादा राजा मौल्यवान वस्तु
घेऊन पळून गेल्यास त्याला दुसऱ्यानें थारा देऊं नये. म्हणजे हा तह
परस्परांच्या बचावाकरितां केला होता असें दिसतें. या मसुद्यांत
इतरांचीं नांवे दाखल न करितां सिंहण व लवणप्रसाद यांचींच नांवे
दाखल करण्यांत ग्रंथकाराचा विशिष्ट हेतु असावा यांत शंका नाही.
कारण वरील उताऱ्यांतील ' श्रीमत् विजयकटके ' (विजयी
सैन्याच्या तळांत) हें पद अर्थपूर्ण असून त्यांत सिंहणास सार्वभौम
राजा असें म्हटलें आहे. यावरून हा तहनामा सदरील ग्रंथरचनेपूर्वीं
कांहीं काळ अगोदर झाला असावा, व त्याची स्मृति त्यावेळीं
ग्रंथकाराच्या मनांत ताजी असावी. याखेरीज वि. सं. १२८८ च्या

अगोदर कांहीं वर्षे गुजराथेवर सिंघणानें स्वारी केली होती, अशाबद्दल ऐतिहासिक पुरावा मिळतो.

वरील विवेचनावरून लवणप्रसाद यानें देवगिरीचा सिंहणदेव (सिंघण) याचा पराभव केला ही गोष्ट खरी नसून गुजराथच्या राजास त्याच्या पराक्रमाची जाणीव असल्यामुळें त्यानें त्याजबरोबर दोस्तीचा तहनामा केला हीच गोष्ट निर्विवाद होय. सर रामकृष्णपंत भांडारकर यांस “ लेखपंचाशिका ’ हा ग्रंथ सांपडला नसता तर या मोहिमेच्या निकालाचा प्रश्न वादग्रस्त राहिला असता.

‘ कीर्तिकौमुदी ’ त, यादवराजा सिंघण याच्या गुजराथेवरील ज्या मोहिमेचें वर्णन दिलें आहे ती पहिलीच असली पाहिजे. कारण या मोहिमेच्यावेळीं सिंघणाच्या सैन्याचें अधिपत्य खोलेश्वराकडे होतें. लवणप्रसाद यानें आपला धनी अनहिलपट्टणचा राजा दुसरा भीम याचें स्वामित्व शके ११४१ त, झुगारून दिलें होतें व तो आपणांस स्वतंत्र राजा असें म्हणवून घेऊं लागला होता. सिंघणाच्या कारकीर्दीला या सुमारास सुमारे नऊ वर्षे लोटली होती. वर निर्दिष्ट केलेला तहनामा शके ११५३ च्या सुमारास झाला असावा. आंबे येथील प्रस्तुत शिलालेख शके ११६० मधील आहे. या शिलालेखांतील मजकुरावरून सिंघणाच्या गुजराथच्या मोहिमेंत खोलेश्वराचा भाऊ राम हा मारला गेला असें दिसतें. त्याचे पश्चात् त्याचा मुलगा अज्ञान असल्यामुळें त्याच्या मिळकतीचा कारभार त्याची बहिण लक्ष्मी ही पाहूं लागली. शिवाय ज्या गुजराथच्या मोहिमेंत यादवाकडील राम पडला त्यावेळीं गुजराथच्या गादीवर वीरधवलाचा मुलगा विशलदेव हा होता. अनहिल

वाड्याच्या ११ नंबरच्या ताम्रपटांत सिंघणाच्या सेना-समुद्राला ज्या वडवानलानें सुकविलें तो मीच अशा प्रकाराचे गर्वोक्तीचे उद्गार गुजराथचा राजा विशलदेव यानें काढिले आहेत. विशलदेवाचा सदरील ताम्रपट महत्त्वाचा असल्यामुळें त्यांतील कांहीं भाग पुढें दिला आहे तो येणेंप्रमाणें:—

(१) स्वस्ति श्रीमद्विक्रमकालातीत सप्तदशाधिकत्रयोदशश-
तिक संवत्सरे लौकिक जेष्ठमासस्य—

(२) कृष्णपक्षचतुर्थ्या तिथौ गुरावहाहे श्रीमदणहिल्लपाटके
समस्तराजावलीविराजित परमेश्वर परम—

(३) भट्टारक उमापतिवरलब्धप्रसादप्रौढप्रतापचौलुक्यकुलक-
मलिनीकलिकाविकाशमार्तंड सिंघण—

(४) सैन्यसमुद्रसंशोषणवडवांनल मालवाधीशमानमर्दनमदे
राटकदेश कलुषराज्य वल्लीक दौच्छे [द].

(५) न कुद्दालकल्पकर्णाटाराजजलधितनया स्वयंवर पुरुषोत्तम
भुजबल भीम अभिनव सिद्धराज अप—

(६) रार्जनेत्यादिसकलबिरुदावलीसमलंकृत महाराजाधिराज
श्रीमद्विशलदेवकल्याणविजयिराज्ये—

(७) तदनुशासनानुवर्तिनि महामात्यश्रीनागडे श्रीकरणादि
समस्तमुद्रा व्यापरान् परिपंथयतीत्येव—

(८) काले प्रवर्तमाने अस्थैव परमप्रभोः श्रीमहाराजस्यप्रसाद
पत्तलायांवंद्धि पथके भुज्यमानमंडल्यां—

(९) जयश्रीनिर्भरालिंगितशरीरः महामंडलेश्वरराणकश्रीसाम-
तसिंहदेवः नगरपौरान् अन्यानपिस—

(१०) वृ [न] धिक्कृत्य सर्वेषांविदितं पत्रशासनं रचयति यथा ॥
यन्मया महादानोदकप्रक्षालितवाभेतरकरत् ।

वरील उताऱ्यांत विसलदेवानें आपणांस प्रौढप्रताप चौलुक्यकुल-
कमलिनी मार्तंड वगैरे विरुदें लाऊन घेतली आहेत व मालव, मेवाड
वगैरे देशांच्या राजांना आपण पादाक्रांत केलें असें गर्वोक्तीनें
म्हटलें आहे.

अनहिलवाड्याच्या गादीवर विसलदेव हा शके ११५७ म्हणजे
इ. स. १२३५ सालीं बसला. गुजराथच्या दुसऱ्या मोहिमेंत यादवा-
कडील सेनापति राम पडला ही गोष्ट निःसंशय होय, परंतु त्या युद्धाचा
अखेर निकाल काय झाला याबद्दल कांहींच माहिती उपलब्ध नाहीं.

महानुभाववाड्यांत “विराटपाठी चरित्र” या नांवाचा एक चरित्र-
ग्रंथ आहे त्यांतील उतारा पुढें दिला आहे. त्यावरून सिंघणानें
गुजराथ प्रांतावर केलेल्या दुसऱ्या मोहिमेवर थोडा प्रकाश पडत
आहे. सदरील ग्रंथ त्या मोहिमेनंतर थोड्या वर्षांनीं लिहिला गेला
असल्यामुळें त्यांत ऐतिहासिकसत्य असण्याचा संभव आहे.

“ शके ११०३ विरोध संवत्सरी भाद्रपदमासी शुक्रवार द्विती-
येसी पुर स्वीकरिलें. भरवस (भडोच) त्रिमल्लीदेवराजा त्यासी
भङ्गूषीचा श्राप म्हणून पुत्र नाहीं. त्याचा प्रधान विशालदेव
तो सामक ब्राह्मण. लाडदेशीच्या त्रिमल्लदेवरायें मरणसमयीं विशाल-
देवासी राज्य दीधलें व पालकपुत्र निरोयिला तोहि निवर्तला.

विशाळदेवासी पुत्र नाही मग हरिपालदेव बहुतां नवसें जाला तो बहुता प्रकारें पुरुषार्थी जाला. त्याचा विव्हाव जाला त्यासि वरुषें २२ भरलीं. तंव सिंघणरायाचें कटक गुजरावर चालिलें. जें रायेवीण प्रधान राज्य करित असे तर ते राज्य ध्यावे म्हणोनीं सिंघणें चाल केली. जगळदेव विंझदेव आणि एक असें तीन योध्ये गुजरावर पाठविले. तें ऐकून विशाळदेवें आपले सकळही वल्हाने पाठविले. सवे झुंजमल्ल प्रधान दीधला मग येरयेरादळा जुंझ जाले. सिंघणाचेनि दळे प्रधानाचे दळ भंगले मग प्रधानपुत्रे कटकेची आइती मांडिली. पूर्वेच्या दारवठे निघून स्वारी केली हे ऐकून जाधवी मुरड घेतली. ते प्रधानपुत्रें भंगिले ठाव बैसवित वेळापुरीवेन्ही आला. मागुतें आपल्या नगरासी गेला. मग सिंघणे शिष्टाई केली मग प्रधानाची कटके बहडली ऐसा पराक्रमाचा तो प्रधान पुत्र होता. ”

उत्तरेकडील प्रांत जिंकण्यास व जिंकलेल्या प्रांताचें रक्षण करण्यास सिंघणानें आपला सेनापती खोलेश्वर याची नेमणूक केली होती. त्याचप्रमाणें दक्षिणेकडील कर्नाटक वगैरे प्रांताचा कारभार पहाण्यास व त्या बाजूनें परचक्र आल्यास त्यास टक्कर देण्यासाठीं सिंघणराजानें चिक्काचा मुलगा व मल्लाचा धाकटा भाऊ बीचण्ण ऊर्फ बीच यास नेमिलें होतें. हा बीचण्ण खोलेश्वराइतकाच पराक्रमी असून त्यानें दक्षिणेकडील राजांस सिंघणाविरुद्ध डोकें वर उचलूं देण्यास अवकाश दिला नाही. दक्षिण महाराष्ट्रांतील रट्ट या नांवाच्या संस्थानिकास गोवें प्रांतातील कदंम राजास व गुप्त ऊर्फ गुप्त या नांवाच्या संस्थानिकास, पांडे राजास, होयसल यादवास व दक्षिणेकडील इतर मांडलिक राजांस त्यानें जेरीस आणून त्यांजवर यादवांचा अंमल

वसविला. व कावेरी नदीच्या कांठीं विजयस्तंभ उभारून त्याजवर सिंघणाच्या पराक्रमाचें वर्णन लिहिलें. याप्रमाणें नर्मदेपासून तो थेट कावेरीपर्यंत सिंघणराजांनें आपल्या साम्राज्याचें विजयी निशाण फडकविलें. सिंघणाचा मुलगा जैतुगी ऊर्फ जैत्रपाल हा आपल्या बापाप्रमाणेंच पराक्रमी होता. व तो आपल्या शत्रूस केवळ काळासारखा भासत असे. तो आपले बापाच्या हयातींतच कालवश झाला असें दिसते. कारण सिंघणराजाचा अंत शके ११६० मध्यें झाला, व त्याचा नातु (म्हणजे जैतुगीचा मुलगा) कृष्ण ऊर्फ कान्हेर हा त्याचेपश्चात् गादीवर बसला. यावरून 'व्रतखंडांतील' प्रशस्ति नं. १ मध्यें सिंघणाच्या पश्चात् त्याचा मुलगा जैत्रपाल याचें नांव अजिबात गाळलें असून त्याचे नातु कृष्ण व महादेव यांचा उल्लेख केला आहे. 'व्रतखंडांतील' राजप्रशस्ति नं. २ मध्यें सिंघणाचा मुलगा जैत्रपाल ऊर्फ जैतुगी याच्या पराक्रमाचें वर्णन दिलें आहे तें असें:—सर्व गुणांचा तो आगर असून शत्रूस तो केवळ मूर्तिमंत यमाप्रमाणें भासत होता. आपल्या सैन्यापेक्षां शत्रूंचें सैन्य मोठें असलें तरी त्याजबरोबर झगडण्यास तो डगमगत नसे. आपल्या वडिलांबरोबर लढायांत हजर राहून व शत्रूंबरोबर झुंजून त्यांनें मोठा पराक्रम गाजविला होता असें या वर्णनावरून दिसतें.

कृष्णदेव ऊर्फ काव्हेर (कन्हर)

हेमाद्रीच्या व्रतखंडांत सिंघणाचे मागून त्याचे नातु (मुलाचे मुलगे) गादीवर आल्याचा उल्लेख आहे.

शके ११६९-८२

इ. स. १२४७-१२६०

“ कृष्णो महादेव इति प्रतीतौ जातौ ततः सिंहनृ-
पस्य पौत्रौ । तयोस्तु पूर्वप्रभवः पुरस्तात्कृष्णोति-

विख्यात मतिर्नृपोभूत् ॥ ” कृष्ण या शब्दाची प्राकृत रूपांतरें

कन्हर-कान्हेर-कन्हार, कंधार अशीं केलेलीं आढळतात, व याप्रमाणें शिलालेखांत, ताम्रपटांत व महानुभवांच्या वाङ्मयांत वरीलपैकीं कोणत्यातरी नांवांनं त्यांचा उल्लेख केलेला आढळतो.

व्रतखंडांत त्याच्या पराक्रमाचें वर्णन खालीं लिहिल्याप्रमाणें केलें आहे:—

येनाकारि विशालवीसलचमूसंहारकालानले
हेलोन्मूलितमूलराजसमरे निर्वीरमुर्वीतलम् ।
येनानेकमहाफलक्रतुकृता संवर्धमानोनिशं
क्षीणःकालवशात्पुनस्तरुणतां धर्मोपि संप्रापितः ॥

व्रतखंड प्रशस्ति नं. २ मध्ये त्याच्या पराक्रमाच्या वर्णनांत आणखी भर घातली आहे ती अशी.

दृप्यद्धारुणवाजिवारणरणक्षोणीषु जित्वा बहून्
दासीकृत्य तथापरान्विहितवानन्यानरण्यौकसः ।
इत्थं पार्थिवराजराजिविजयव्यापारपारंगत
शत्रे शक्रजयाय कृष्णनृपतिःखर्लोकयात्रागतम् ॥

गुजराथचा राजा विसल याच्या सैन्याचा त्यानें बीमोड केलों व आपल्या आजार्चे, गुजराथप्रांत पूर्ण काबीज करण्याचें अपुरें राहिलेलें कार्य त्यानें पुरें केलें. मदोन्मत्त हस्तिदलें व घोडदलें बरोबर घेऊन समरांगणावर आलेल्या शत्रूस नामोहरम करून त्यांना आपले दास बनविलें व कित्येक राजांना अरण्याचा आश्रय करण्यास भाग पाडिलें. पृथ्वीवरील बरीच राज्यें जिंकून तो इंद्रास जिंकण्याकरितां स्वर्गलोकावर स्वारी करण्यास गेला. ही पवाड्या स्वरूपाची काव्यमय स्तुति वगळली तरी तत्कालीन शिलालेख व ताम्रपट यांत दिलेल्या

हकीकतीवरून मालव, गुजराथ व कोंकण प्रांतावर त्याचा मोठा दरारा होता असें दिसतें. चौलदेशाचें राज्य जिंकून त्याजवर त्यानें आपला अंमल बसविला. तैलंगण देशाच्या पदच्युत केलेल्या राजास त्यानें पुन्हां गादी मिळवून दिली. कृष्णदेवाच्या वेळचे ताम्रपट व शिलालेख बरेच आहेत. पैकीं चिक्कबागेवाडी, बेहट्टी, मनोली व चंडदामपुर येथील महत्वाचे असून बाकीच्यांत कन्हारदेवानें अगर त्याच्या पदरच्या मंत्र्यांनीं निरनिराळ्या देवस्थानास दानें केल्याचा मजकूर आहे.

चिक्कबागेवाडी येथील ताम्रपट

चिक्कबागेवाडी हें गांव बेळगांव जिल्ह्यांत आहे. या ताम्रपटांतील मजकूर असा आहे कीं, सिंघण देवाचे राजवटींत देवगिरीच्या यादवांच्या अंमलाखालीं दक्षिणेकडील जे प्रांत होते त्यावर बीच ऊर्फ बीचण या नांवाचा प्रतिनिधि (सुभेदार) नेमण्यांत आला होता. त्यास मल ऊर्फ मल्लीशेटी या नांवाचा एक वडील भाऊ होता. तो मुद्दल येथील रहिवाशी असून कुहुंडी प्रांतावरील एक अधिकारी होता. त्यानें कृष्णदेवाचे परवानगीनें निरनिराळ्या गोत्रांच्या बत्तीस ब्राह्मणांस जमिनी दान दिल्या, त्यांत अर्वाचीन काळांतील महाराष्ट्रीय ब्राह्मणांची उपनांवें आढळतात. कोंकणस्थब्राह्मणांतील पटवर्धन व घैसास, आणि देशस्थ ब्राह्मणांतील घळीसास, पाठक व तिवाड यां उपनांवांचा यांत उल्लेख केलेला आहे. तिवाड या उपनांवाचे देशस्थ ब्राह्मण घाटावर व उत्तर कोंकणांतही आहेत. बीचण्णाचे

शके ११७१

इ. स. १२४९

पश्चात् त्याचा अधिकार व दर्जा त्याचा मुलगा चौंड यास प्राप्त झाला होता. त्याचें नांव एका दानपत्रांत दिलेलें आढळते ! त्यानें कृष्णदेवाची देवगिरी येथें समक्ष भेट घेऊन दानपत्रांत नमूद केलेला गांव ब्राह्मणांस दान देण्याबद्दल त्याची मंजुरी मिळविली, अशा आशयाचा त्यांत मजकूर आहे.

मनोली येथील शिलालेख.

हा शिलालेख पंचलिंगदेवाच्या मंदिरांतील एका दगडावर खोदला आहे. बेळगांव जिल्ह्यांतील सौंदत्ति गांवापासून सहा मैलावर, मलप्रभा नदी व सौंदत्ति यांचे दरम्यान पंचलिंग नांवाचें एक पवित्र स्थान आहे. शिलालेखांतील भाषा जुनी कानडी आहे. सिंघणदेवाचा सेनापति पुरुषोत्तम यानें सदरील देवस्थानास शके १११५ त कांहीं जमीनी दान दिल्याचा यांत उल्लेख आहे. सदरील दानपत्रांत कृष्णदेव हा जैतुगीचा मुलगा, सिंघणाचा नातु, व देवगिरी येथील राज्यकर्ता होता असें त्याचें वर्णन केले आहे. त्याच्या नांवापूर्वी पुढें लिहिल्याप्रमाणें बिरुदें लाविली आहेत:- 'भुजबल' 'प्रौढप्रताप' व 'चक्रवर्ति,' वगैरे.

शके ११७४

इ. स. १२५२

चिकेवाडी येथील ताम्रपट.

या ताम्रपटाचे तीन तुकडे असून ते एका कडीत अडकविलेले आहेत, त्यावर हनुमानाची मुद्रा आहे. कन्हरेदेवाचा मंत्री मल्लीशेटी यानें तेथील महादेवाच्या मंदिराचे सेवाचारी बत्तिस ब्राह्मण होते त्यांस सांदेय बागेवाडी येथील कांहीं जमिनी दान दिल्या होत्या ! परंतु त्या कार्मी देवगिरीचे कन्हरेदेव राजाची मंजुरी घेतलेली नव्हती. मल्लीशेटीच्या

शके ११७५

इ. स. १२५३

पश्चात् त्याचा मुलगा चौंडशेटी यानें देवगिरीस जाऊन त्या दानपत्रास राजाची मंजूरी मिळविली. सिंघणदेवास जैतुगी या नांवाचा एक मुलगा होता असा यांत उल्लेख आहे.

बेहट्टी येथील ताम्रपट.

हा ताम्रपट संस्कृतभाषेत असून कायस्थ लिपीत आहे. त्यावर हनुमानाची मुद्रा आहे. या ताम्रपटावर सूर्य-चंद्र कोरलेले आहेत. गांवाचें नांव बेहट्टी असें दिलें आहे. कृष्णदेवाचा प्रधान चौंडराज यानें कोकनूर गांव दोन ब्राह्मणांस दान दिल्याचा यांत उल्लेख आहे. कुंतल प्रांतांत तीनशें खेड्याचा बेलगोला या नांवाचा परगणा आहे, त्यांत या गांवाचा समावेश होतो. हा ताम्रपट कन्हारदेवाच्या राजवटीच्या प्रारंभापासून सातव्या वर्षातील आहे.

शके ११७५

इ. स. १२५३

कोल्हापुर येथील शिलालेख.

कोल्हापुरच्या राजवाड्यांत हा शिलालेख आहे. यादवनारायण श्रीकन्हारदेव याचे राजवटींत कमय्या नाईक हा प्रधानगिरीचे कामावर असतांना कोल्हापुर येथील जकात (Customs duty) दसूल करण्याचें काम जैतमल्ल राजत या नांवाच्या अधिकाऱ्याकडे सोंपविण्यांत आलें होतें.

शके ११७२

इ. स. १२५०

याखेरजि कोल्हापुर शहर व त्याच्या आसपासच्या प्रांतांत कन्हारदेवाच्या वेळचे कानडी भाषेत कोरलेले बरेच शिलालेख व ताम्रपट आहेत पण ते ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे नाहींत.

कृष्णदेव ऊर्फ कन्हार हा कट्टा हिंदुधर्माभिमानी होता. त्याने पुष्कळ यज्ञ केले, व सनातन हिंदुधर्मास कालवशात् प्राप्त झालेली ग्लानि दूर करण्याचें श्रेय त्याने संपादिलें असें व्रतखंडांत म्हटलें आहे. वैदिक कर्ममार्गावरील लोकांची श्रद्धा कमी होत चालली असें त्याच्या नजरेस आल्यामुळें त्याजमध्ये धर्मजागृति करण्याचे बरेच प्रयत्न त्याने केले. कन्हारदेवाच्या राजवटींत महानुभावपंथ उदयोन्मुख झाला होता. या पंथास “जयकृष्णीयपंथ अथवा कृष्णसांप्रदाय असें दुसरें नांव आहे. ज्याप्रमाणें वैष्णव पंथाचें उपास्य दैवत विष्णु, व शैवपंथाचें शिव, त्याप्रमाणें महानुभावपंथाचें उपास्यदैवत श्रीकृष्ण होय. या पंथाबद्दलची थोडी माहिती पुढील भागांत देण्याचें योजिलें आहे. महानुभावी वाङ्मयांत कन्हारदेवाचा उल्लेख केलेला आढळतो. या पंथाचा “लीलाचरित” या नांवाचा धर्मग्रंथ आहे. महानुभावपंथाचा संस्थापक व “लीलाचरिताचा” कर्ता श्रीचक्रधर हा कृष्णदेवाचा समकालिन होता असें दिसते. श्रीचक्रधर स्वामीच्या दर्शनास देवगिरीचा यादवराजा कृष्णदेव हा आपला बन्धु महादेवराव यासह शके ११७८ सालीं मैजे लोणार जिल्हा बुलढाणा येथे गेल्याचा उल्लेख महानुभावीय मराठी वाङ्मयांत केलेला आढळतो त्याबद्दलचा उतारा पुढें दिला आहे:

“कुंडी भैरवी अवस्थान राजया दर्शन (लोणारी) सोमवती पर्वी कान्हारदेयराय दर्शना आला. समागमें महादेवराव राय धाकुटा होता. रायेनीं आसु दर्शना केलिया परी न घेता तयाची आनि घृतकेची वास पाहतां बंदीजन भणती “घेइ जोजी सिंगनाचा कान्ह प्रसन्न झाला” त्या द्रव्याचा स्वीकार न करतां कमलजेचा

मंडप, कुमारेश्वरीचा घाटु आणि पोली, मग चुना सारबिला, शके ११७८ वगैरे. ”

पुणें येथील महानुभाव मठांतील सुप्रसिद्ध महंत गोविंदराज दयाळ-राज महानुभाव, संपादक “ज्ञानसिंह” यांनी याच बाबतींत लीला-चरित्रा (पूर्वार्ध) मधून प्रस्तुत लेखकाकडे उतारा पाठविला आहे तो येणेंप्रमाणें:-“ लोणार भैरवी अवस्थान दीस वीस” लोणारी धारातीर्थी वडातळी गोसावी यांस, आसन असें तेथ कान्हर देवो आला होता. सरिसा महादेवो उमरवळी तेठे असे. कमळची आले होते. तेथ गुरुवे सांगितलें. पुरुष एक भैरवी असत. तया उमरी रायास धारातीर्थी गोसा-वियांचे दर्शन जाले. हडपाते वाखारी मागितली तया आसुची पूजा दर्शणा केली. कान्हरदेया जवाळिली भाटे भणीतले दे ओ हो ध्या ध्या सिंगनाचा कान्ह प्रसन्न जाला. तव देवे मृतिकाकडे पाहून आसुकडे पाहिले. तव राये भणीतले सरारेसरा ऐसे काइ म्हणत असारे कान्ह तो तुम्हासी कीं यांसी कान्ह मग दृष्टीचे राखण घातले. गोसावी आसु न घेतां निघाले. जातां भणीतले. राये हो. हें द्रव्य भंडारी घाला. भंडार दुणावेल. पण रायाने घे तेणें द्रव्ये राये कुमारेश्वरी पौळी केली ॥ ४२ ॥

महादेवराय.

कृष्णदेवाचे पश्चात् त्याचा भाऊ महादेव हा गादीवर बसला.

शके ११८२-११९३.

इ. स. १२६०-१२७१.

कृष्णदेवाचा मुलगा रामचंद्रदेव हयात अस-

तांना महादेवरायास गादी कशी प्राप्त झाली

याबद्दल कोठेंच खुलासा केलेला आढळत

नाहीं. कृष्णदेवाचे मरणसमयीं त्याचा मुलगा रामचंद्र हा अज्ञान

असावा म्हणून त्यास गादीवर न बसवितां महादेवानें आपणांस राज्याभिषेक करवून घेतला असला पाहिजे. कृष्णदेवाच्या मार्गे गादीचा खरा मालक रामचंद्रदेव हा असल्यामुळें त्यास राज्याभिषेक करवून त्याचा प्रतिनिधि (Regent) म्हणून महादेवानें तो वयांत येईपर्यंत राज्यकारभार पाहिला असता तर ती गोष्ट न्याय व रूढी यास अनुसरून झाली असती; परंतु न्यायनीतीस झुगारून देऊन महादेवानें राज्याची सूत्रें आपले हातीं घेतलीं, यांत कांहींतरी गौड-बंगाल असलें पाहिजे! 'व्रतखंडांत' या बाबतींत हेमाद्रीनें मौन स्वीकारिलें आहे. महादेवाच्या पश्चात त्याचा पुतण्या रामचंद्रदेव (कृष्णदेवाचा मुलगा) हा गादीवर बसला. त्यानें महादेवाचा मुलगा आमण याचे डोळे काढून त्याचा अमानुषपणानें वध करविला. या हकीगतविरून वरील मुद्द्यावर थोडा प्रकाश पडतो. हेमाद्रीची वंशावळ महादेवाच्या कारकीर्दीपर्यंतची आहे. परंतु रामदेवरावाच्यावेळच्या कांहीं शिला-शासनांत व तत्कालीन महानुभावीय वाङ्मयांत आमणाच्या वधाचा उल्लेख केलेला आढळतो. याबद्दलचें विस्तृत विवेचन रामदेवरावाच्या कारकीर्दीचा इतिहास देतांना केलें आहे.

“ व्रतखंडांत ” महादेवाच्या पराक्रमाचें वर्णन पुढील चार श्लोकांत दिलें आहे:—

तिल्लङ्गक्षितिपालतूलनिचयप्रक्षेपचण्डानिलो

गर्जद्गुर्जरगर्वपर्वतभिदादम्भोलिदोर्विक्रमः ।

हेलोन्मूलितकौङ्कणक्षितिपतिः कर्णाटलाटोद्भट-

क्षोणीपालविडम्बनः स हि महादेवः कथं वर्ण्यते ॥ ४८ ॥

यो भोजदेवान्पतेः प्रतापी जग्राह चाहं मदमन्दसत्त्वः ।

सार्धं जनन्या सह जीवितेन सोमेश्वरस्यापि जहार राज्यम् ४९

यदीयगन्धद्विपगण्डपालीनिष्टयूतदानाम्बुतरङ्गिणीषु ।

सोमः समुद्रप्लवपेशलोपि ममज्ज सैन्यैः सह कुङ्कुणेशः ॥५०॥

सीमोलङ्घनमेव यस्य जगतां संहार इत्युच्यते

क्रुद्धे वज्रधरेपि यः क्षितिभृतं मैनाकमत्रायत ।

स्मारं स्मारमपुष्य दुःसहमहः संदोहदावानलं

तेनाम्भोनिधिनापि कुङ्कुणपतिर्नारक्षि कुक्षिस्थितः ॥ ५१ ॥

वरील श्लोकांत महादेवराजांनं गुजराथ, लाट, कोंकण व कर्नाटक या प्रांतांच्या राजांस जेरीस आणून त्यांना आपले मांडलिक बनविलें असें वर्णन केलें आहे. देवगिरीच्या राजाला (महादेवास) झंझावाताची उपमा देऊन त्यांनं तेलंगदेशाच्या राजास कापसाप्रमाणें उडवून दिलें व गुजराथच्या गर्विष्ठ राजाची तुलना पर्वताबरोबर करून महादेवरायरूपी वज्रानें त्याचा चुराडा केला असें काव्यमय वर्णन वरील श्लोकांत दिलें आहे. कर्नाटकाचें आधिपत्य त्यावेळीं होयसल वंशांतील यादवांकडे असावें असें दिसतें. त्यावेळचा कोंकणचा राजा शिलाहारवंशीय सोमेश्वर हा होता. त्याजबरोबर महादेव यांनं निकरांनं युद्ध केलें त्यांत सोमेश्वर पडला व कोंकण-प्रांत महादेवाच्या अंमलाखाली आला. ऐतिहासिकप्रसंगाचे वर्णन करतांना काव्यमय भाषा वापरण्याची प्राचीन ग्रंथकारांस जणुं काय लज्जतच लागून राहिली होती. कोंकणच्या लढाईचें वर्णन करतांना त्या प्रांताचा राजा सोमेश्वर हा समुद्रांत पोहण्याच्या कामांत अत्यंत तरबेज होता, तथापि यादवराजाच्या हत्तीच्या गंडस्थलांतून स्रवणाच्या दानरूपी पाण्याच्या नद्यांत तो बुडून मेला असें या युद्धाचें काव्यमय वर्णन वरील श्लोकांत दिलें आहे. महादेवरायाचा भाऊ कृष्ण-

देव यानें कोंकणावर स्वारी केली होती परंतु त्यास त्याकाहीं यश आलें नव्हतें. परंतु महादेवरायानें आपल्याबरोबर हत्तींचें मोठें दळ घेऊन कोंकणावर पुन्हां एकदां स्वारी केली व त्यांत सोमेश्वराचा पूर्ण पराजय करून कोंकणप्रांत आपल्या कबजांत घेतला. कोंकणप्रांत समुद्रालगत असल्यामुळें सोमेश्वराच्या पदरीं आरमार असलें पाहिजे जमीनीवरील युद्धांत पराभव झाल्यामुळें आपला बचाव करण्यासाठीं त्यानें आपल्या आरमाराचा आश्रय केला असल्यास आश्चर्य नाही. परंतु आरमारी युद्धांतही सोमेश्वरास यश न येतां तो आपल्या जहाजांसह समुद्रांत बुडून मेलला असावा असें अनुमान काढण्यास जागा आहे. उत्तर कोंकणावर शिलाहारवंशाच्या एका शाखेचें बरींच वर्षे राज्य होतें तें देवगिरीच्या महादेवरायाच्या राजवटींत सोमेश्वरानें गमाविलें. महादेवरायानें कोंकणप्रांत हस्तगत केल्यावर तेथील कारभार पहाण्यास आपला प्रतिनिधि नेमिला होता. पंढरपूर येथील शिलालेखांच्या (परिशिष्ट नं. ९) पहिल्या रकान्यांत महादेवराय व श्रीरामचंद्रदेवराव यांचा उल्लेख केलेला असून त्यांच्या नांवापूर्वीं यादवनारायण प्रौढप्रताप, चक्रवर्ति अशीं बिरूदे लाविली आहेत. महादेवरायाच्या कारकीर्दींत काश्यपगोत्री केशवनायक या नांवाचा एक ब्राह्मण सुभेदार होता, त्यानें अप्तोर्याय नांवाचा यज्ञ केला होता, अशाबद्दल पंढरपूरच्या शिलालेखांत उल्लेख केलेला आहे. कोंकण काबीज केल्यावर महादेवरायानें त्या प्रांताच्या सुभेदारीवर माध्यंदिन शाखेचा काश्यपगोत्री केशवनायक (कृष्णदेव) याची नेमणूक केली होती. असें अंण्जूरच्या शिलाशासनावरून व ओंवळे येथील ताम्रपटावरून दिसतें चतुर्वर्गचिंतामणि नांवाचा प्रचंड ग्रंथ हेमाद्रीनें

महादेवरायाचेच राजवटींत लिहिला, असें त्या ग्रंथांतील प्रत्येक अध्यायाच्या अखेरीस दिलेल्या कोलोफोन (समाक्तिसूचक वाक्य) मध्ये दिलेल्या मजकुरावरून स्पष्ट दिसतें.

महादेवरायाच्या वेळचे सुमारे १८ शिलालेख आहेत त्याची यादी परिशिष्ट नं. २ मध्ये दिली आहे. बहुतेक शिलालेख कर्नाटकप्रांता-संबंधी असून कानडी भाषेंत लिहिलेले आहेत. त्यांत ऐतिहासिक माहिती म्हणण्यासारखी नाही.

महादेवरायानें उत्तरकोंकणचा अखेरचा शिलाहारवंशीय राजा सोमेश्वर याचा पूर्णपणें पराभव करून तो प्रांत हस्तगत केला असें “ व्रतखंडांत ” म्हटलें आहे; परंतु ह्या गोष्टीस स्वतंत्र पुरावा असल्याचें आढळून येत नाही. कुलाबा जिल्ह्यांतील अलिबाग तालुक्यांत मांडवें व थळ या नांवांची गांवें आहेत. त्यांचे दरम्यान एक शिवालय आहे. त्यांत शके ११०२ (इ. स. ११८०) सालचें एक दानपत्र शिलेवर कोरलेलें आहे. सदरील दानपत्रांत कोंकणचा चक्रवर्तिराजा श्रीअपरादित्य यानें आपले आयुरारोग्याच्या वृद्धिसाठीं श्रीवैद्यनाथदेवाच्या पंचोपचाराचे पूजेकरितां पर्वणीचा योग साधून एक जमीन दान दिल्याचा मजकूर आहे. यावरून निदान इ. स. ११८० पर्यंत शिलाहारवंशीय राजांचा उत्तर कोंकणावर अंमल होता हें उघड दिसतें. तसेंच मुंबईबेटांतील परळ येथील गव्हर्नरच्या जुन्या बंगल्याजवळ शके ११०९ चा शिलालेख सांपडला आहे, त्यांतही उत्तर कोंकणचा तत्कालिन राजा महाराजाधिराजचक्रवर्ती अपरादित्य याचा उल्लेख आहे. सदरील शिलालेखांत उत्तर कोंकणांतील ‘ शतशष्टि ’ उर्फ साष्टी प्रांताचा उल्लेख केला आहे. या महादेवरायाचा भाऊ कृष्ण उर्फ कान्हेर यानें आपल्या

राजवटींत उत्तरकोंकण प्रांतावर स्वारी केली होती. परंतु त्यास त्या स्वारींत यश आलें नाहीं अशी हकीगत पूर्वी येऊन गेली आहे. उत्तरकोंकणाच्या शिलाहारराजांची संपूर्ण वंशावळ हल्लीं उपलब्ध आहे त्यावरून त्या वंशांतील शेवटचा राजा सोमेश्वर होता असें दिसतें. महादेवरायानें जमिनीवरील व आरमारी युद्धांत ज्या सोमेश्वराचा पराभव करून उत्तर कोंकण काबीज केलें तोच हा सोमेश्वर असावा यांत संदेह नाहीं. उत्तर कोंकणावर शिलाहार राजाचा अंमल शके ९३९ पासून शके ११९१ पर्यंत अप्रतिहत होता व त्या अवधींत इतर देशच्या कोणत्याही राजानें उत्तरकोंकणांत आपला अंमल चालविला नाहीं असें अनुमान काढण्यास पुष्कळ जागा आहे. महादेवरायानें निरनिराळ्या देशावर अनेक मोहीमा केल्या त्याबद्दल ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाहीं. शके ११९४ च्या पैठणच्या ताम्रपटावरून महादेवरायानें अनहिलपट्टणच्या विसलदेवाचा सपशेल पराभव केला होता असें दिसतें.

महादेवरायाचा महानुभावपंथाच्या वाङ्मयांत उल्लेख केलेला आहे. महादेवराजाचें राजवटींत आमचा चरित्रनायक हेमाद्री यास करणाधिपाच्या हुद्यावर नेमण्यांत आलें होतें, यावरून विद्वान व कर्तृत्ववान् पुरुषाच्या गुणांचा गौरव करण्याकडे त्याचा कल होता यांत शंका नाहीं. हेमाद्रीनें सनातन हिंदुधर्माची सुसंघटना करण्यासाठीं 'चतुर्वर्ग चिंतामणि' नांवाचा प्रचंड धर्मग्रंथ रचिला त्याचें सर्व श्रेय महादेवरायाकडेच आहे. ही गोष्ट सदरील ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाचे अखेरीस हेमाद्रीनें दिलेल्या कोलोफोनवरून दिसतें. महादेवराय हा जसा सनातन हिंदुधर्माचा कट्टा अभिमानी होता तसाच महाराष्ट्र भाषेच्या वृद्ध्यर्थ

तो नेहमीं झटत असे. महानुभावपंथ उर्फ कृष्णपंथ नुकताच उदयो-
न्मुख झाला होता व त्या पंथाचा संस्थापक श्रीचक्रधर स्वामी हा
मराठी भाषेचा पुरस्कर्ता होता. त्याचे राजवटींत संस्कृत मराठी ग्रंथ-
कारांस चांगलें उत्तेजन मिळत होतें ही गोष्ट हेमाद्री व बोपदेव
ह्यांस ग्रंथरचनेच्या कार्मीं त्याजकडून जो आश्रय मिळाला त्यावरून
उघड दिसते. कृष्णदेवाच्या पश्चात त्याचा अज्ञान मुलगा रामचंद्रदेव
ह्यास गादी न मिळतां महादेवास ती कशी प्राप्त झाली ह्याचें पूर्वीं
विवेचन केलें आहे. आमणाच्या वधामुळें देवगिरीच्या दरबारांत
दुही माजून प्रजेंत बेदिली उत्पन्न झाली व या यादवीचा अनिष्ट
परिणाम यादवघराण्यांतील शेवटचा राजा रामदेवराव याजवर झाला.
पेशवाईंत राघोबादादा ह्यांनें आपला पुतण्या नारायणराव ह्याचा
राज्यलोभानें वध केल्यामुळें जो मराठीराज्यावर अनिष्ट परिणाम
झाला व तें जसें नष्ट झालें; तद्वत् रामदेवरावानें आपला चुलतभाऊ
आमण ह्याचा अमानुषपणें वध केल्यामुळें यादवांच्या राज्याची घडी
कायमची मोडली व देवगिरीचें राज्य इ. स. १३१८ च्या अखेरीस
ल्यास गेलें !!

महादेवरायाच्या वेळेच्या कांहीं शिलालेखांत व ताप्रपटांत त्याच्या
वेळेच्या मांडलिकांचा व मुख्य प्रधानांचा उल्लेख केलेला आढळतो.
त्यांचीं माहिती ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. शके ११८३,
११८४ आणि ११८७ मध्यें गट्टावेलाळ येथें गट्टराज घराण्यांतील
तिसरा गट्ट हा राज्य करीत होता. तसेंच देवगिरीच्या यादवराजांच्या
राज्यापैकीं दक्षिणेकडील भागावर महाप्रधान देवराज ह्याची
शके ११८६ मध्यें सुभेदार म्हणून नेमणूक करण्यांत आली होती

व त्या भागावर तो अंमल करित होता. महाप्रधान सर्वाधिकारी तौरगलेय देवरास ह्या नांवाचा महादेवरायाचा मुख्य प्रधान होता. तसेंच महाप्रधान सिंगय्या देवणनायक हा शके ११८६ मध्ये प्रधान होता. तसेंच हंगरड्डगे प्रांतावर गणपति देवरास ह्या नांवाच्या मांडलिकाचा शके ११८७ मध्ये अंमल होता. व शके ११९१ मध्ये महाप्रधान सर्वाधिकारी पिप्परस आणि शके ११९२ मध्ये महाप्रधान सर्वाधिकारी वित्तरस अशी नांवे त्याच्या प्रधानमंडळांत निर्दिष्ट केलेली आढळतात. शिवाय हेमाद्रि हा त्याच्या मुख्य मंत्र्यांपैकी एक होताच. हेमाद्रीनें एका विशिष्ट पद्धतीवर महादेवाच्या राजवटींत शेंकडों हिंदु देवालये बांधिलीं अशी हकीकत पूर्वी येऊन गेली आहे. त्या कामीं हेमाद्रीस महादेवरायाचा संपूर्ण आश्रय असल्यावांचून त्याचे हातून अशी प्रचंड कामे होणें शक्य नव्हतें.

देवगिरीच्या राजांनीं आपला अंमल दक्षिणेकडे कर्नाटक—तैलंगण वगैरे प्रांतावर मोठ्या धडाडीनें प्रस्थापित केला होता. कृष्णदेव ऊर्फ कन्हारदेव यांचें मंत्रिमंडळांत मल्लीशेट्टी, चौंडीशेट्टी, कामय्या नाईक इत्यादि कानडी गृहस्थांची नांवे प्रामुख्यानें आढळतात. त्याचप्रमाणें महादेवरायाचे पदरीं असलेल्या मंत्रिमंडळांतिल मुख्य प्रधानांची जी नांवे वर दिलीं आहेत तींही कानडी आहेत. यावरून या दोनही यादवराजांचा ओढा कानडी लोकांकडे विशेष होता हें निःसंशय होय. कर्नाटक व त्याचे आसपासचे प्रदेश जिंकून घेण्याचे कामीं या दोनही राजांनीं त्या प्रांतांतील कर्तबगार लोकांना हातीं धरून आपला कार्यभाग उरकून घेतला होता व त्यांना मोठमोठ्या हुद्यावर नेमून आपलेसें करून घेतले होते. यावरून या

दोनही राजाच्या अंगची मुत्सद्देगिरी दिसून येते. खुद्द हेमाद्री हा महाराष्ट्रीय ब्राह्मण असून कर्नाटकप्रांतांतील रहिवाशी होता, असें पूर्वी म्हटलें आहे. आंध्र, चालुक्य, शिलाहार, राष्ट्रकूट यांचीं राज्यें दक्षिणेकडे कर्नाटक व त्याच्या आसपासच्या प्रदेशांत भरभराटीस आल्यामुळें त्या प्रांतांतील लोकांस आपली कर्तबगारी लोकांच्या निदर्शनास आणण्यास अवसर मिळाला होता. महाराष्ट्रांत त्या काळीं उच्च वर्णाच्या लोकांची फारशी वस्ती नव्हती व तें राजकीय केंद्र नसल्यामुळें महाराष्ट्रियांच्याऐवजीं राजकारणांत कर्नाटकीयांचें वर्चस्व होते ही गोष्ट नाकबूल करतां येणार नाहीं. शिलाहारराजांची मुख्य शाखा कोल्हापूर, व कन्हाडच्या आसपास असल्यामुळें उत्तरकोंकणांतील शिलाहाराचे दरबारांत तेलंगी अथवा कर्नाटकीयांचें वर्चस्व असणें साहजिक होतें. निरनिराळ्या शिलाशासनांत व दानपत्रांत जीं ब्राह्मणांचीं नांवें आढळतात, त्यांच्या नांवापुढें “अय्या” “अपय्या” अशी बहुमानार्थी उपपदें जोडलेलीं आढळतात. उत्तरकोंकणांतील ठाणेनजीकच्या ओंवळे व अंजूर येथील दानपत्रांत ब्राह्मणांचीं जीं नांवें दिलेलीं आहेत त्यावरून वरील म्हणण्यास दुजोरा मिळतो. कर्नाटकप्रांताचा तत्कालीन राजकीय इतिहास त्या प्रांतांतील लोकांस फार भूषणावह आहे. अनुकूलपरिस्थितींत कर्नाटकीय लोक आपल्या अंगची कर्तबगारी व मर्दुमकी दाखविण्याचेकामीं महाराष्ट्रियांस अथवा इतरांस हार जाणार नाहीत यांत संशय नाही. दक्षिणेकडील कल्याणचे चालुक्यराजे व कोल्हापूरचे शिलाहार राजे यांचे दरबारांत व विजयानगरचे राज्यांत तेलंगी लोकांबरोबर कानडी लोक जबाबदारीच्या जागेवर नेमले जात असत. विजयानगरचे राज्य भरभराटीस आणणेंचे कामी कर्नाटकप्रांतां-

तील लोक अग्रेसर होते ही गोष्ट त्या राज्याच्या इतिहासावरून स्पष्ट दिसते.

रामदेवराव ऊर्फ रामचंद्रदेव.

रामदेव ऊर्फ रामदेवराव हा देवगिरीच्या यादव राजघराण्यापैकी अखेरचा राजपुरुष होय. त्याच्या मृत्युबरोबर दक्षिणेंतील हिंदूंचें स्वतंत्र राज्य नष्ट झालें. शके १०२७ त महंमद शके ११९३-१२३१ गझनवीनें सोमनाथावर स्वारी करून तेथील देवालयाचा विध्वंस केल्यापासून हिंदुस्थानावर मुसलमानांचा कटाक्ष होता. रामदेवरावाची कारकीर्द सुरू होण्यापूर्वी सुमारे शें-सव्वाशें वर्षे मुसलमानांचा अंमल उत्तर-हिंदुस्थानांत भक्कम पायावर प्रस्थापित झाला होता. तथापि मुसलमानांचें दक्षिणेकडे अद्याप लक्ष वेधलें नव्हतें. रामदेवरावाच्यावेळीं दिल्ली येथें खिलजी घराण्याचा अंमल होता. दिल्लीच्या तत्कावर असलेल्या बादशहाचा पुतण्या अल्लाउद्दिन खिलजी हा करी येथें सुभेदारीचे हुद्यावर होता, तो फार धाडसी व साहसी वृत्तीचा पुरुष होता. त्यानें दख्खनवर स्वारी करून तो प्रांत दिल्लीच्या बादशहाच्या अंमलाखालीं आणण्याचा जणुकाय विडा उचलिला होता.

महादेवाच्या पश्चात् त्याचा सिधा वारस त्याचा मुलगा आमण हा होता. परंतु रामदेवरावानें आपल्या मार्गातील कांटा काढून टाकून आपण गादी कशी मिळविली याबद्दलचा वृत्तांत पूर्वी दिला आहे. शके ११९३ च्या पैठण येथील ताम्रपटांत व नाशिक येथील जैनांच्या वस्तीसंबंधीच्या शके ११९१ च्या दानपत्रांत मात्र सदरील आमणाचा उल्लेख आहे. बाकीच्या वंशावळींत

त्याच्या नांवाचा मागमूसही नाही. “व्रतखंड” हा ग्रंथ महा-
 देवराजाच्या, कारकीर्दित पुरा झाला असल्यामुळें त्यांत दिलेल्या
 राजप्रशस्तीतील हकीगत त्या राजापर्यंतचीच आहे. महानुभावपंथाचा
 उदय शके १३०० शेंच्या अखेरीस देवगिरीच्या आसपासच्या मुलुखांत
 झाला होता. तत्कालीन महानुभावीय ग्रंथांत रामदेवरावानें आमणाचा
 क्रूरपणें वध करून देवगिरीची गादी अन्यायानें बळकाविली असा उल्लेख
 केलेला आढळतो. महानुभावपंथाचा मुख्य धर्मग्रंथ “लीलाचरित” या
 नांवाचा आहे त्यांतील ‘लीला संख्या ७२५’ यांत दिलेल्या मजकुरा-
 वरून या प्रसंगावर चांगला प्रकाश पडतो. तो मजकूर येणेंप्रमाणें:-

सविता नागनाथी धस्ती ॥ इंद्रभट राज्यांत शोधवणें प्रवेशू ॥

मग सर्वज्ञांस उदेयांचा । पूजावसरू जालेयां अनंतरें ॥

तैसेंचि विलिचेया पाहारा । संवीतयांसी निगालें ॥

महादेव पाटक गांवा गेले । गोसावीः संवितेयाः बीजे केलें ॥

तेथ गावां पश्चिमें नैरुत्य । आश्राहत वीस्तीर्णः पूर्वामुख

नागनाथाची जगतीः । मंडपा तीन दारवठें ।

पूर्वीला दारवठां जगती आंतु साजेंः । मंडपासि भवंतीआं पवळी ॥

तेथचौकीः आसनः तंव बाइसीः इंद्रभट्टातें तेल आणु पाठविलेंः

मग सर्वज्ञें माघौतें बाहीरि बीजें केलेंः

जगतीचेया दारवठाची । उत्तरीली सोंडीएवरीः बाहिरि आसनः

तथा उभे असोति ॥ छ ॥

तंव इंद्रभट्ट तैलु घेवौनि आलेः सर्वज्ञे भणीतिलें ‘ इंद्रे ३७
 गावांतु वार्ता काइ भातु’; ‘जी कांहीं नाही जी’ सर्वज्ञें भणीतिलें
 ‘ वार्ता कैसी यां कांहीं नाही? राज्यांतरू जालेंः रामदेवो रावो राज्जी

बैसला: आमणदेवो खाली उतरीला: देवगीरि पालटीली ॥ तथा हा नव्हे लोकु पळतु असें ॥ हा होए: जा वार्ता शोधा: तुमचे ए गावीं सोड्रे असति: आनवार्ता कैसी नाहीं ॥ कैसें कांही नाहीं: एसणें राज्यांतर जालें: आमणदेयाचे डोळे काढीलें: रामदेवो राजीं बैसला: ए नव्हें कीं: घायलें जातें असेंति, भणौनि सर्वज्ञें तया खाटारें श्रीकरें दाखविलें: सर्वज्ञे भणितलें: 'एक वेळ शोधा पां जा ': ॥छ॥

हो कां जी भणौनि इंद्रभट मागुते गेले: शोधिले: एवोनि सर्वज्ञांपुढें सांघीतलें: 'साच जी: हें काई हो अपूर्व ': तेही भणितले: हाति सेहाणी मारिला: पाटसेहाणी भेदिला नरसिंह देअपळाला: आमणदेआचे डोळे काढिले: रामदेऊ राअराजी बैसला: जैसे शोधौनु आले: सर्वज्ञा पुढारां सविवरू सांघितलें: तंव लोकु घरां वेंधौनि पाहात असें: मग गोसावी देउळां तु बीजे केलें ॥

लीलाचरित्रकार हा देवगिरीच्या रामदेवराव यादव याचा समकालिन असल्यामुळें वरील उताऱ्यांत दिलेल्या मजकुरांत सत्यांश असलाच पाहिजे.

श्रीपरशुराम व्यासानें १३ व्या शकांत श्रीनागदेवाचें चरित्र लिहिलें आहे त्यांत रामदेवरायानें भ्रातृहत्या केल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे तो येणेंप्रमाणें:—

रामदेवरावो म्लेच्छबंधनीं राणिये विडंबना श्रवणें भविष्ये बंध-
मुक्तानुवादु ॥ दिल्लीचेया सुलतानांचीं कटकें
लीला १७ बी. आलीं: तेणें रामदेवरावो धरिला: देवगिरीचे
राणिया विटंबैलिया: ऐसें: भटोवासी: निलंगेया
आइकौनी भविष्य केलें: आन भणितलें: रामदेवरावो म्लेच्छीं धरिला

परि सुटैलः तंव एकी भणितलें तो कांइसेनी सुटैलः तवं भटो-
बासी भणितलेः नामीजंव पर्गतवर्ते तंव महाराष्ट्रीं जाधवराज्य वर्तले
तेचि केविः ॥ यस्मिन्देशे वसेत्ज्ञानी योगीवाधामचेतसः ॥ तन्मंडलं
पवित्रं च सर्वोपलवववर्जितम् ॥ ऐसा भटोबासी श्लोक भाणौनि भणितलेः
ते मा धरिलेना परितेणें भ्रातृहत्या आनसंतामहंतांचे या वोखटेया
इतरांचेनि सांगातधर्में राज्यनीति विध्वंसोनिया प्रवर्तला म्हणौनिचि
धरिलाः हें जालें हातवणीः आझुई जेवण तें पुढें उरलेंचि असेः

महानुभावपंथाच्या वाङ्मयांत “भानुविलास” नांवाचा सर्वोत्कृष्ट
ग्रंथ आहे. त्यांत शिशुपालवध या काव्याचा कर्ता भास्कर कविश्वर
ऊर्फ भानुभट्ट बोरीकर यांच्या ग्रंथांतील जो उतारा दिला आहे
तो फार महत्त्वाचा आहे. त्यांत देवगिरीच्या यादवराजांचा कन्हर-
देवापासून रामदेवरावापर्यंत त्रोटक वृत्तांत दिला असून रामदेवरावानें
आपला पुतण्या आमण याचे डोळे काढून ठार केल्याचा उल्लेख
आहे तो असाः—

सिंहणराये देवगिरी । तेयाचा कन्हरु अवधारी

तेआंपाठी राज्यावरी । महादेवराव बैसिला ॥

तयापाठी आमदये । राजी बैसला गताम्बये

तेया न मनीं रामरायें । ओखटेआं प्रवर्तिला ॥

हाति सेनिका वर्धाले । पाट सेनिका मर्दिले

आमदयाचे नेत्र काढिले । रामु राजी बैसिला ॥

रामाराया पासुनी । जमा आले पुत्र तीनी

वडील शंकरु प्रतापाग्नी । युद्धपटु ॥

तयाधारा बल्लाल भुपू । जेयांन्ना घाणो नेणिजे प्रतापु

जेयांची दिठी नसहाती रिपु । समरांगणी

तथाधारा बिंबदेवो । जेणे वैरियाचा फेडला ठावो ।
 जया नरुचे हावभावो । कामिकांचा ॥
 शंकरु आपणा रावो भणवी । ते बल्लाळ नरुचे जीवी ॥
 असंसितु घातु पर प्रसवी । पाडन वचे ॥
 जाणोनि दंदसंधु । दोघा केला विभागु ।
 तेणें फिटला दुःखरोगु । यादवांचा ॥
 भल्लाळ त्रिलिंगावरी । रक्षण ठेविलें सैहाद्री ।
 शंकरा राहविले देवगिरी । आपणाजवळी ॥
 बिंबा गुजरातेवरी । गडे केले देशाउरी
 स्वर्ग घायें जीणिले अरी । भूमंडळी ॥
 पेसा तो बल्लाळ भूपती । राणीव करीताये पर्वती ।
 तेणेसी साधिली प्रीती । विनायक दीक्षितें ॥

वरील विस्तारपूर्वक दिलेल्या उताऱ्यावरून रामदेवरावाचे चरित्रा-
 वर चांगला प्रकाश पडतो. याच्या उलट श्री ज्ञानेश्वरमहाराजांनीं
 ज्ञानेश्वरीच्या अखेरीस रामदेवरावाबद्दल जी प्रसंशा केली आहे
 तीही येथें देणें जरूर आहे.

पेसैं युर्गी परि कळीं । आणि महाराष्ट्रमंडळीं
 श्री गोदावरीच्या कूळीं । दक्षिणालिंगी ॥ १ ॥
 त्रिभुवनैकपवित्र । अनादि पंचक्रोश क्षेत्र ।
 जेथ जगाचें जीवनसूत्र । श्रीमहालया असे ॥ २ ॥
 तेथ यदुवंशविलास । जो सकलकलानिवास
 न्यायाते पोषी क्षितीशु । श्रीरामचंद्र ॥ ३ ॥
 तेह महेशान्वयसंभूतें । श्रीनिवृत्तिनाथसुते ।
 केलें ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणें ॥ ४ ॥

शके ११९३ च्या पैठणच्या ताम्रपटांत देवगिरीच्या यादव राजांची जी वंशावळ (परिशिष्ट नं. ९) मध्ये दिली आहे, तींत रामचंद्रानें महादेवाचा मुलगा आमण ह्याजकडून राज्य बळकावून घेतलें असें मोघम म्हटलें आहे. त्यावरून व महानुभावीय ग्रंथांतील दिलेल्या उतान्यावरून रामदेवानें आमणाचा वध केला ही गोष्ट निःसंशय होय. कै. राजवाडे यांनीं रामचंद्रदेवराजावर एका ग्रंथाच्या आधारे ब्रह्महत्येचें पाप लादलें आहे. या गोष्टीस जरी कांहीं आधार नसला तरी भ्रातृहत्येच्या अघोर पातकापासून रामदेवरावाची सुटका होणें अशक्य आहे. रामदेवरावाचा चुलता महादेवराय यानें अन्यायानें गादी बळकाविली म्हणून त्याच्या मुलास देहांत प्रायश्चित्त देणें केव्हांही न्यायाचें होणार नाहीं.

रामदेवराव जर इतका दुष्ट व दुरात्मा होता तर त्यास श्रीज्ञानेश्वर महाराजांनीं न्यायी कसें म्हटलें हा प्रश्न उद्भवतो. श्रीज्ञानेश्वरमहाराज हे कोणाचीही अवास्तव स्तुति करणाऱ्यांपैकीं नव्हते. तसेंच श्रीज्ञानेश्वरमहाराजासारख्या निरपेक्ष वृत्तीच्या संताला रामदेवरावाकडून कांहीं मिळवावयाचे नव्हते. कांहीं झाले तरी रामदेवरावानें आपला चुलतभाऊ आमण यास ठार मारल्याचा जो तत्कालीन वाङ्मयांत पुरावा सांपडतो त्याजकडे दुर्लक्ष करतां येत नाहीं. श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे वसतिस्थान देवगिरीपासून फार लांब नव्हतें, तेव्हां रामदेवरावाच्या अघोर कर्माची वार्ता त्यांच्या कानावर गेली नसेल ही गोष्ट संभवत नाहीं ! या मुद्याचा विचार करतांना, श्रीज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आमणाचे वधानंतर झाला होता, ही गोष्ट विसरतां कामा नये ! ज्ञानेश्वरीच्या अखेरीस देवगिरीचा यादवराजा रामदेवराय याच्याबद्दल

दिलेला मजकूर प्रक्षिप्त आहे असें कांहीं विद्वानांचें मत आहे. वरील विवेचनावरून सदरील मत केवळ टाकाउ आहे असें म्हणतां येणार नाहीं. श्रीज्ञानेश्वर महाराजांनीं रामदेवरावासंबंधानें दिलेलें मत कदाचित् ग्राह्य आहे असें धरून चाललें तरी या वादग्रस्त मुद्याचा दुसऱ्या बाजूनें विचार करता येण्यासारखा आहे. कालिदासानें आपल्या कुमारसंभवांत हिमालयाचें वर्णन करतांना “ एकोहि दोषो गुणसन्निपाते निमज्जतीन्दोः किरणोष्विवाङ्कः । असें म्हटलें आहे. या न्यायानें रामदेवरावाच्या एकंदर गुणराशीपुढें आमणाच्या वधाच्या गोष्टीचा श्रीज्ञानेश्वरमहाराजासारख्या धर्मराजास विसर पडणें शक्य आहे रामदेवराव हा संस्कृत व मराठी वाङ्मयाच्या अभिवृद्धिकरतां फार झटत असे व त्याच्या दरबारांत विद्वान लोकांचा फार गौरव होत असे यामुळें त्याची कीर्ति दूरवर पसरली होती. शिवाय त्यानें कर्नाटकांतील व उत्तरकोंकणांतील ब्राह्मणांस जमिनी व गांवें दान दिल्यामुळें त्याची कारकीर्द लोकांस प्रिय झाली असली पाहिजे. या व इतर कारणामुळें घरगुती भांडणाकडे तत्कालीन लोकांनीं कानाडोळा केला असल्यास नकळे !!

रामदेवरावास शंकर नांवाचा एक मुलगा व एक मुलगी अशीं दोन अपत्यें होती असें सर रामकृष्णपंत भांडारकर यांच्या दक्खनच्या इतिहासांत देवगिरीच्या यादवांची जी वंशावळ दिली आहे त्या वरून दिसते. परंतु प्रस्तुत भागाच्या अखेर दिलेल्या नं. च्या वंशावळींत रामदेवराव यास भीम (बिंब) या नांवाचा आणखी एक मुलगा होता असें म्हटलें आहे. अल्लाउद्दीन खिलजीनें आपल्या मुलाकडूनं करणवाघेल्याकडे त्याच्या कमलदेवी नांवाच्या मुलीला मागणी

केली होती त्याबद्दलची फेरिस्तानें आपल्या पुस्तकांत जी हकीकत दिली आहे त्यावरूनही रामदेवरावाला भीम अथवा बिंब—या नांवाचा मुलगा होता ही गोष्ट दिसून येईल. ती हकीकत अशी:—अल्लाउद्दिनानें गुजराथचा राजा करणवाघेला याची सुंदर स्त्री दिवाळदेवी हिला बलात्कारानें आपल्या ताब्यांत घेऊन तिला बेगमच्या पदवीस चढविलें. दिवाळदेवीला करणवाघेल्यापासून कमलदेवी नांवाची एक सुंदर कन्या झाली होती. तिला दिल्लीस आणण्याबद्दल दिवाळदेवीनें अल्लाउद्दिनाचे मागें नेट लावला. त्यामुळें अल्लाउद्दिनानें तिला हस्तगत करण्यासाठीं आपल्या सरदाराबरोबर बरेंच सैन्य पाठविलें. ही बातमी करणवाघेल्यास समजतांच तिच्या बचावाची तजवीज त्यानें आरंभिली. देवगिरीच्या रामदेवरावानें आपला युवराज शंकरदेव याजकरितां कमलदेवीची मागणी करणवाघेल्याकडे पूर्वीं केली होती, परंतु आपण क्षत्रिय कुलांतील असून यादवांचें घराणें कमी दर्जाचें आहे, या सबबीवर कमलदेवीबद्दलची रामदेवरावानें केलेली मागणी त्यानें नाकारली होती. परंतु अल्लाउद्दिनानें आपल्या मुलासाठीं कमलदेवीची मागणी घातली हें करणवाघेल्यास समजतांच त्याच्या अंगाचा तिळपापड झाला. रजपूत घण्यांतील मुलगी मुसलमानाकडे देण्यापेक्षां ती कमी दर्जाच्या हिंदु युवराजास देणें बरें, असा पोकत विचार करून करणवाघेल्यानें आपली मुलगी कमलदेवी, शंकरदेवास देण्याचें ठरविलें, व तिला शंकरदेवाचा भाऊ भीमदेव याजबरोबर देवगिरीस पाठवून दिलें. आपणांस कोणी ओळखू नये म्हणून कमलदेवीनें पुरुषवेष धारण केला होता. कमलदेवीस बरोबर घेऊन भीमदेव देवगिरी जवळ येत नाहीं तोंच अल्लाउद्दिनाकडील सैन्याच्या तुकडीनें त्यांस

गांठलें व त्या उभयतांची चकमक उडाली त्यांत कमलदेवी मुसल-
मानाच्या तावडींत सांपडली व भीमदेवास आपला जीव बचावण्या-
करितां पळ काढावा लागला !!

पेशव्यांकडून साष्टीप्रांत इंग्रजाकडे साल्वाईच्या तहानंतर आल्या-
वर, त्या प्रांतांतील जमीनींची पहाणी करून त्यांतील बऱ्याच जमिनी
लागवडीस आणण्यासाठीं कंपनी सरकारानें कांहीं शर्तींवर सुख-
वस्तु लोकांस इनाम करून दिल्या. इ. स. १८०८ सालीं ईस्ट
इंडिया कंपनीनें या प्रांताच्या जमीनमहसुलासंबंधानें रेग्युलेशन
नं. १ चा कायदा प्रसिद्ध केला. त्यांत पोर्चुगीज अंमलाखालीं
साष्टीप्रांत असल्यावेळीं तेथील जमीनमहसुलाच्या पद्धतीची हकीकत
देतांना पुढें दिलेलें विधान केलें आहे:—

The fiscal policy under Raja **Bimb** was far superior to that of the Portuguese as will be found from records.

“ विवराजाचे राजाचे राजवटींत साष्टीप्रांतांत त्यानें जमीनमह-
सुलाची जी पद्धत सुरू केली होती ती, तो प्रांत पोर्चुगीज लोकांच्या
अंमलाखालीं असल्यावेळच्या पद्धतिपेक्षां पुष्कळ पटीनें श्रेष्ठ होती,
असें जुन्या दफतरावरून दिसते.” यांत ज्या दफतराचा (Record)
उल्लेख केला आहे ते मिळविण्याबद्दल प्रस्तुत लेखकानें बराच प्रयत्न
केला पण त्यास यश आलें नाहीं. संशोधकांनीं या बाबतींत नेटानें
प्रयत्न केल्यास हें दफतर कदाचित् हातीं येण्याचा संभव आहे.
अल्लाउद्दिनानें देवगिरीस शह देऊन रामदेवरावाचा पराभव केल्या-
नंतर देवगिरीचें यादवांचें साम्राज्य उळमळीत झालें. शंकरदेवानें

अल्लाउद्दिनास हांकून लावण्याचा मोठ्या नेटानें प्रयत्न केला परंतु दैव प्रतिकूल असल्यामुळें व अल्लाउद्दिनाच्या गनिमी काव्यापुढें त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले. या धामधुर्मीत भीमदेवानें पैठणाहून कांहीं निवडक मंडळीसह उत्तर कोंकणचा रस्ता धरला. हा प्रांत महादेवरायानें शिलाहारवंशीय सोमेश्वरराजाकडून जिंकून घेतला होता, व त्यावर अंमल करण्याकरितां आपलें प्रतिनिधी नेमिले होते. शिवाय हा प्रांत सद्वाद्विपर्वताच्या पलीकडे समुद्रकिनाऱ्यालगत एका बाजूस असल्यामुळें सुरक्षितपणाच्या दृष्टीनें फार सोयीचा होता.

रामदेवरावास शंकरदेवाखेरीज भीम व बल्लाळ असे आणखी दोन मुलगे होते असा महानुभावीय ग्रंथांत उल्लेख सांपडतो. रामदेवरावानें आपल्या तीनही मुलांस निरनिराळ्या प्रांतावर देखरेख करण्याचे कामावर नेमिलें होते असें सदरील ग्रंथावरून समजतें. शंकरदेव हा युवराज असल्यामुळें त्यास रामदेवरावानें आपलेजवळ ठेवून घेतलें होतें. बल्लाळ याची नेमणूक त्रिंलिंग प्रांतावर केली होती व भीमदेवास गुजराथच्या सुभेदारीचे काम दिलें होतें.

बल्लाळ याचा उल्लेख महानुभावीय ग्रंथाखेरीज दुसरे कोठेंही आढळून येत नाही. परिशिष्टांत दिलेल्या निरनिराळ्या शिलालेखांच्या आधारेणें या भागाच्या अखेरीस ज्या वंशावळी दिल्या आहेत त्यावरून व वर दिलेल्या हकीकतीवरून रामदेवराव यास भीम ऊर्फ बिंब या नांवाचा मुलगा होता व त्यानें अल्लाउद्दिनाच्या देवगिरीवरील स्वारीनंतर उत्तरकोंकण हें आपलें कायमचें राहण्याचें स्थान केलें ही गोष्ट निर्विवाद सिद्ध होते.

“ देवगिरीचे रामदेवराव यादव यास बिंब अथवा भीम या नांवाचा मुलगा नव्हता व त्यानें उत्तर कोंकणांत येऊन तेथील राज्यकारभार केव्हांहीं केला नाही ” अशी विधाने कांहीं पंडित-मन्य व बेजबाबदार लेखकांनीं कित्येक ग्रंथांत केल्याचें आढळून येतें परंतु ती अगदीं निराधार असल्याचे वरील विवेचनावरून स्पष्ट दिसून येतें.

हेमाद्रिनें बोपदेवाच्या “ मुक्ताफल ” ग्रंथावर कैवल्यदीपिका नांवाची टीका लिहिली आहे. तिच्या उपसंहाराचा कोलोफोन (अध्याय समाप्तिसूचक वाक्य) आहे तो असा:—

“ इति श्रीमत्-प्रौढप्रतापचक्रवर्तिमहाराजाधिराजसोमयदुवंशोद्भव-रामराज-मन्त्रिवर्यहेमाद्रिविरचितामुक्ताफलटीका समाप्ता ”

यावरून ही टीका लिहिली गेली तोपर्यंत तरी हेमाद्रि हा रामदेवरावाच्या राजवटीत मुख्य मंत्रिपदावर होता असें दिसते. तसेंच “ मुक्ताफल ” ग्रंथाच्या अखेरीस ग्रंथोपसंहार म्हणून हेमाद्रि-संबंधी श्रीबोपदेवानें एक प्रशंसापर लेख लिहिला आहे. त्यांत हेमाद्रि या शब्दाचा श्लेष साधून देवगिरीच्या रामदेवरावराजाची दाशरथी रामावरोवर तुलना केली आहे, याबद्दलचें विवेचन दुसऱ्या भागांत विस्तृतपणें दिलें आहे.

शके ११९५-९८ च्या पंढरपुर येथील शिलालेखांत तेथील श्रीविठ्ठलमंदिर बांधण्यास ज्या दानशूर गृहस्थांनीं देणग्या दिल्या त्यांची लांबलचक यादी आठ रकान्यांत दिली आहे. त्यांतील पहिल्या रकान्यांत हेमाडपंत व देवगिरीचे चक्रवर्ति श्रीरामचंद्र-देव यांची नांवे नमूद केली आहेत. यावरून रामदेवरावाच्या

कारकीर्दीच्या निदान आरंभीं तरी हेमाद्री हा त्याचा मंत्री होता ही गोष्ट निर्विवाद होते.

रामदेवरावाच्या कारकीर्दीतील शिलालेखांची व ताम्रपटांची संख्या जवळजवळ तेवीस आहे. त्याची यादी परिशिष्ट नं. २ मध्ये दिली आहे. त्यांपैकीं महत्त्वाचे ताम्रपट व शिलालेख यांची त्रोटक माहिती पुढें देण्यांत येत आहे.

दावणगोरे येथील शिलालेख.

हा शिलालेख कानडी भाषेत आहे. या शिलालेखावरून राम-देवराव यांचे कारकीर्दीत देवगिरी येथील यादव-राजांचा अंमल म्हैसूर प्रांतावर होता हें सिद्ध होतें.

शके ११९३.

इ. स. १२७१.

पैठण येथील ताम्रपट.

सदरील ताम्रपटांचे तीन तुकडे असून ते फार भरोव आहेत.

शके ११९३.

इ. स. १२७१.

त्यांचें वजन २३०० शें तोळे असून त्यांना जोडणाऱ्या वर्तुळाकार कडीचें वजन ४५० तोळे आहे. ताम्रपटांची भाषा संस्कृत असून तो देवनागरी

लिपींत कोरलेला आहे. कडीवर यादवराजाची राजमुद्रा-गरूड-आहे. या ताम्रपटांतील देवगिरीचे यादवांची वंशावळ या भागाच्या अखेरीस नं. ९ मध्ये दिली आहे. मल्लुगीचा बाप सिंहराज याजपासून या ताम्रपटांतील ऐतिहासिक वंशावळीस आरंभ होतो. या सिंहराजानें कर्नाटकाच्या राजास जिंकिलें. पांड्यदेशाच्या राजास शिक्षा केला, व गुर्जर देशाच्या राजास हुसकाऊन लाविलें. पांचव्या विक्रमाचा मुलगा जैत्रपाल ऊर्फ जैतुगी यानें त्रिकलींगदेशच्या राजास ठार

मारलें, व चोल देशच्या पदच्युत केलेल्या गणपति नांवाच्या राजास त्याची गादी पुन्हां मिळवून दिली. या जैतुगीचा मुलगा सिंघण (कृष्ण उर्फ कन्हारदेवाचा बाप) याच्या पराक्रमाचे विस्तृत वर्णन या ताम्रपटांत केलें आहे तें असें:—

हम्मीरास (एक मुसलमान सरदार ?) १ सिंघणानें चांगलेच पाणी पाजिलें (त्याला आपल्या पराक्रमानें चीत केलें) २ बल्लाळास (एक होयसळ यादवराजा) जिंकिलें. ३ आंध्रराजा ४ कक्कल व भंबागिरीचे राजे यास त्यानें पदच्युत केलें. कृष्णदेवानें गुर्जर राजाचा पराभव केला.

महादेवरायानें अन्हिलपट्टण येथील चालुक्यवंशातील वाघेला शाखेच्या विशालदेव नांवाच्या राजाचा पराभव केला. महादेवाचा मुलगा आमण याजपासून रामदेवरावानें राज्य हिरावून घेतलें, या ताम्रपटांत रामदेवरावानें पैठण नजीकच्या वाडाथान गांवचा, २७ ब्राह्मणांना शके ११९३ प्रजापति संवत्सर माघ शु॥ १२ बुधवारी अग्रहार केला. या गांवाबरोबर आणखीही दोन गावें दान करण्यांत आलीं. त्यांची नांवे (१) पाठारपिंपळगांव व (२) वैद्यघोगरगांव.

ज्या ब्राह्मणांस सदरील गांव दान देण्यांत आले होते त्यांची गोत्रें येणेंप्रमाणें:—१ वसिष्ठ २ मुद्गल ३ विष्णुवृद्ध ४ भारद्वाज ५ कौंडिण्य ६ विश्वामित्र ७ हारित ८ गर्ग ९ गार्ग्य १० जामदग्न्य ११ वत्स १२ कनिष्क १३ वाघ्रियस १४ आत्रेय १५ गौतम १६ काश्यप १७ देवरात.

या ताम्रपटांत गोदावरी नदीच्या कांटावरील, पैठण नजीकच्या कांहीं गांवांची नांवे दिली आहेत तीं येणें प्रमाणें:—१ वादागांव

२ नेऊर ३ देवगांव ४ खारीगांव ५ अलुगांव ६ वागंधान ७ जाणतेगांव
८ पाणील ९ वडखल. यांतील वरीच गांवें अद्याप विद्यमान आहेत.

दान दिलेल्या गांवासंबंधीं कांहीं शर्ती दानपत्रांत नमूद केल्या आहेत. त्या सामाजिकदृष्ट्या फार महत्त्वाच्या आहेत म्हणून त्या यथे देतां—१ जुगार खेळण्याची मनाई; २ विश्वयोषितांस गावांत राहाण्याची मनाई; ३ शस्त्रें वापरण्याची मनाई; ४ सदरील गावांत राजाचे नोकर येऊन राहिल्यास त्यास कराची माफी. यावरून दान दिलेल्या गावांत पवित्र वातावरण राखण्याबद्दल दान देणारे तत्कालिन राजे किती दक्ष असत याबद्दलची कल्पना करतां येते.

पैठणचा ताम्रपट म्हणजे देवगिरीच्या यादवराजांच्या आयुष्यक्रमांतील घडलेल्या गोष्टींची सर्वसाधारण सूचि होय. या ताम्रपटांत देवगिरीच्या यादवराजांची त्रोटक माहिती देण्यांत कांहीं विशिष्ट हेतु असावा असें दिसतें. निरनिराळ्या राजांनीं केलेल्या पराक्रमांची सूत्ररूपानें माहिती दिली असल्यामुळें दरएक बाबतीसंबंधानें संपूर्ण माहिती मिळविण्याबद्दलची अपेक्षा करणाऱ्यांची निराशा होते.

ठाणें नजीकच्या ओवळें गांवचा ताम्रपट

हा ताम्रपट संस्कृत भाषेंत असून गद्य-पद्यात्मक आहे. लिपी देवनागरी आहे. ओवळें येथील थडगें उकरीत असतां एका मुसलमानास

हा ताम्रपट सांपडला. त्यांत दिलेल्या वंशावळीची
शके ११९४
इ.स. १२६२

सुरवात यादवराजांच्या पांचव्या भिल्लमापासून होते. ती या भागाच्या अखेरीस नं. ९ मध्ये दिली आहे. होयसळ यादवांच्या राजाबरोबर लढतांना पराभूत झाल्यामुळें कर्नाटकांतील कांहीं प्रांत ज्या भिल्लमास गमावून

बसावें लागलें, व देवगिरी येथें स्वतंत्र राज्याची स्थापना करणें भाग पडलें तोच हा भिल्लम होय. प्रस्तुत ताम्रपटामध्ये रामदेवराव यादवाची भरपूर स्तुति केली आहे. त्याच्या नांवापुढें विरुद्धें दिलीं आहेत तीं येणेंप्रमाणें “ एकांगवीर ” “ यादव नारायण ” “ द्वारावतीपुरवराधीश ” “ प्रौढप्रतापचक्रवर्ति ” “ यदुकुलकलिकाविलास ” वगैरे. याखेरीज त्याच्या पराक्रमाचें काव्यमयभाषेंत वर्णन केलें आहे तें येणेंप्रमाणें. १ “ गुर्जरकुंजरदानकंठीरवः ” (गुजराथ देश हाच कोणी मदनोन्मत्त हत्ती त्याचा फडशा उडविणारा सिंह.) यावरून रामदेवरावाचे राजवटींत गुजराथेवर यादवांची आणखी एखादी मोहीम झाली असावी असें दिसतें “ तेलिङ्गुत्तुरुन्मूलनमत्तदन्तावल ” (तेलंगण देशचा राजा हाच कोणी उंच वृक्ष त्यास उपटून टाकणारा हत्ती) यावरून रामदेवरावानें तैलंगण प्रांत जिंकून तो आपले अमलाखाली आणला असावा असें गणण्यास जागा आहे. ३ “ मालवप्रदीपशमनमलयाऽनिलः ” (मालवदेशचा राजा हाच कोणी एक दिवा, त्यास मालविणारा वारा) यावरून मालवदेशचे राज्य रामदेवरावाचें राजवटींत संपुष्टांत आलें होतें. असें मानण्यास जागा आहे. बहुतेक शिलाशासनें व ताम्रपट हे प्रबंध उर्फ पोवाड्याचे स्वरूपाचे असल्यामुळें त्यांतील ऐतिहासिक सत्य निवडून काढणें फार कठीण आहे. इतर पुराव्याच्या अभावीं त्यावर ऐतिहासिक दृष्ट्या भिस्त ठेवणें जोखमाचें आहे.

रामदेवरावाचे राजवटींत हेमाद्रि हा मुख्य मंत्री असून तो सर्व राज्याचा आधारस्तंभ होता व त्याजकडे हस्तिदलाचें आधिपत्य होतें. त्यानें यादवांचे राज्यांतील “ झाडी ” नांवाच्या बंडखोर

रानटी टोळीचा कायमचा बीमोड केला व तो गुणराशीचा केवळ पर्वतच होता अशा आशयाचें त्याजबद्दलचे वर्णन प्रस्तुत ताम्रपटांत दिलें आहे. त्यावरून हेमाद्रीच्या चरित्रावर चांगला प्रकाश पडतो.

महादेवरायानें उत्तरकोंकणाधिपति शिलाहारवंशीय सोमेश्वराचा पराभव करून तो प्रांत आपले कबजांत घेतल्यावर त्यावर आपले प्रतिनिधि नेमण्यास सुरवात केली. रामदेवरावाचे कारकीर्दींत उत्तर-कोंकणावर अच्युत नायक नांवाचा एक पराक्रमी ब्राह्मण सुभेदारीचे काम पाहात होता. त्यानें ठाणे नजीकचा ओवळे गांव शके ११९४ अंगिरानाम संवत्सर; आश्विन शु॥ ५ रविवार या दिवशीं ३२ ब्राह्मणांस दान दिला. त्या गांवाच्या चतुःसीमा येणें प्रमाणें—पूर्वेस कामेश्वर देवाचा गांव (हल्लींचें कावेसर गांव) दक्षिणेस सीतलेश्वर पश्चिमेस कोपेश्वराचा गांव उत्तरेस सांभवज नदी (हल्लीची उल्हास नदी जी वसईच्या खाडीस मिळते ती); शिवाय हा गांव दान देताना त्यांतील तृण, जळ, काष्ठ, पाषाण, निधि निक्षेप वगैरे यांचा समावेश करण्यांत आला आहे. हल्लींचे जात इनामी गांवात अशा शर्ति नेहमी पाहाण्यांत येतात. त्यावरून यागांवातील जमिनीची पूर्ण मालकी दान घेणारास प्राप्त होते. या ताम्रपटांत ज्या अच्युत नाय-

१ हें ओवळें गांव ठाणें शहरापासून पांच मैलावर अद्याप आहे. आगगाडी होण्यापूर्वी घाटावरील माल भिंवडी मार्गानें यागांवातून ठाणें शहरांत येत असे. हा गांव इनामी असून एका प्रतिष्ठित कायस्थ प्रभू घराण्याकडे तो फार वर्षे होता. कोर्ट मार्फत त्याची विक्री होऊन ठाण्याचे नगरशेट रतनशी प्रेमजी यांनीं तो खरेदी केला व तो अद्याप त्यांच्या वारसाकडे आहे. हा गांव फार रम्य असून उत्पन्नाचा आहे. भिंवडी व ओवळें यांच्या दरम्यांत मुंबई म्युनिसिपालिटीनें हल्लीं पूल बांधिला असल्यामुळें भिंवडीहून ठाण्यास येणे फार सोईचें झालें आहे.

काचा उल्लेख केला आहे, त्याची सविस्तर माहिती दिली आहे ती येणें-प्रमाणें—तो सरवरिया (उत्तर हिंदुस्थानांतील कनोज प्रांतांतील) जातीचा ब्राह्मण होता. त्याच्या आज्ञेचें नांव जल्हण व बापाचें नांव मुधुर्गी असें होतें, तो सर्व शाखांत प्रवीण असून युद्धकलेंत फार निष्णात होता. तो ह्यात असतांना सूर्य अथवा चंद्र यांस उगवण्याचें कांहीं एक कारण नव्हतें. तो केवळ चिंतामणीच होता, असें त्याचें काव्यमय वर्णन प्रस्तुत ताम्रपटांत केलें आहे. त्याचें घराणें उत्तरकोंकणच्या राजांचे मांडलिकापैकीं होतें. म्हणजे त्यांची गणना तत्कालिन छोटे संस्थानिकांत होत होती. अच्युत नायकाच्या पराक्रमामुळें पश्चिमेकडील राजे त्याला थरकांप भीत असत.

अस्सल ताम्रपट नजरेखालून न गेल्यामुळें अच्युतनायकाच्या जाती संबंधानें बऱ्याच बेजबाबदार लेखकांनीं निराधार विधानें केलीं आहेत. कित्येकांनीं तो सारस्वत ब्राह्मण होता असें विधान केलें आहे, तर कांहींनीं तो देशस्थ यजुर्वेदी माध्यंदिन शाखेचा ब्राह्मण होता असें आपलें ठाम मत दिलें आहे. प्रस्तुत ताम्रपटांत अच्युत नायक हा उत्तरहिंदुस्थानांतील सरवरिया जातीचा ब्राह्मण होता असें स्पष्ट म्हटलें आहे. त्यामुळें त्याच्या जातीसंबंधानें ओढाताण करण्याचें कारण नाही. शिवाय जल्हण व मुधुर्गी हीं नांवें महाराष्ट्रीय नसून कान्यकुब्ज (कनोजे) ब्राह्मणांच्या नांवाशीं जुळती आहेत. या ताम्रपटांत ज्या ३२ ब्राह्मणांस ओवळें गांव दान दिला त्यापैकीं कांहीं ब्राह्मणांचीं नांवें वाचतां येण्यासारखीं असल्यामुळें ती पुढें देण्यांत येत आहेत.

१. विष्णु भानु दीक्षित (गार्ग्यगौत्री १ हि)

२. विष्णु प्रभु (जामदग्न्य, वत्सगोत्र १ हि)
३. बापु नायक राघव नायक (अत्रिगोत्र १ हि)
४. वासुदेव भट्ट नारसिंह पंडित (जामदग्न्य-वत्स १ हि)
५. खेतमाचार्य कृष्णाचार्य (वसिष्ठगोत्र १ हि)
६. नागदे (व) भट्ट माघवभट्ट (जामदग्न्य-वत्स १ हि)
७. औथनृ सोमनाथ घैसास (गौमतगोत्र १ हि)
८. नागदेवभट्ट पुरुषोत्तमभट्ट (भारद्वाज १ हि)
९. रामेश्वरभट्ट सोमदेवभट्ट (भारद्वाज १ हि)
१०. कान्हुपाध्याय दामोदर-उपाध्याय (चंद्रात्रेयगोत्र १)
११. त्रिविक्रम घैसास वासुदेव घैसास (काश्यपगोत्र १)

यांतील बहुतेक उपनांवे ऋग्वेदी देशस्थ व यजुर्वेदी माध्यंदिन शाखेच्या ब्राह्मणांच्या उपनांवाशीं जुळतात. प्रभु हें उपनांव ब्राह्मणां-तहि असल्याचें आढळून येतें. गोत्रापुढें ' १ हि ' अशीं अक्षरें आहेत त्याचा अर्थ समजण्यास मार्ग नाहीं.

अण्जूर (ठाणें नजीकचे) येथील शिलालेख.

प्रस्तुत शिलालेख रामदेवराव याचे राजवटींतील आहे. यांत देव-गिरीच्या यादवराजांची दिलेली वंशावळ ओंवळे गांवच्या ताम्र-

शके १२१२.

इ. स. १२९०.

पटांतील वंशावळीशीं जुळते. आरंभी श्रीगणेशाची प्रार्थना केल्यानंतर, परमेश्वरानें वराहावतार घेऊन क्रीडा केली असें वर्णन केलें आहे. देवगिरीच्या

यादवराजघराण्याची गादी स्थापणारा पांचवा भिल्लम याचा उल्लेख पहिल्यानें करून नंतर त्याचा मुलगा जैत्रपाल, नातु सिंघण; पणतु कृष्ण; कृष्णाचा भाऊ महादेव व कृष्णदेवाचा मुलगा रामचंद्र

अशी क्रमवार वंशावळ दिली आहे. त्यांत आमणाच्या नांवाचा उल्लेख केलेला नाही. रामदेवराव याची बिरुदे पुढे लिहिल्याप्रमाणे दिली आहेत:

१ द्वारावतीपुरवराधिश्वर २ यादव कुलकमलकलिकाविकासभास्कर
३ रायनारायण ४ महाराजाधिराजप्रौढप्रताप ५ चक्रवर्ति इ. इ.

रामदेवरायाच्या राजवटींत उत्तर कोंकणप्रांताच्या कोशाधिपतीचे (खजिनदाराचे) काम चांगदेवाकडे होते, व महामात्याचे जागेवर एकदेव पंडित हा होता. रामदेवरावाने कोंकणप्रांताचा सर्व अधिकार श्रीकृष्णदेवाकडे सोंपविला होता. रामदेवरायाचे आयुरारोग्य व ऐश्वर्य यांची वृद्धि व्हावी म्हणून कोंकणच्या श्रीकृष्णदेवाने अण्जूर गांव (खाजण वराडी पल्लिसुधा) निरनिराळ्या शाखेच्या व गोत्राच्या ४० ब्राह्मणांस शके १२१२ विरोधिसंवत्सर वैशाख शुक्ल १५ या दिवशी द न दिला. अण्जूर गांवच्या चतुःसीमा येणे-प्रमाणे—पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीनही बाजूस नदी, उत्तरेस चोळी-ग्राम हल्लीचे चोळेगांव; दानपत्रांत तृण, जल, तरु-काष्ठ, पाषाण, निधिनिक्षेप सुद्धां असे शब्द आहेत प्रस्तुत ताम्रपटांत उत्तर कोंकणावर रामदेवरायाने नेमिलेला प्रतिनिधी (Viceroy) श्रीकृष्णदेव ऊर्फ केशिदेव याची थोडी माहिती दिली आहे. ती ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्त्वाची आहे. सिंघण राजाचे कारकीर्दीत पद्मनाभ या नांवाचा भारद्वाज गोत्री ब्राह्मण होता. त्याने आपल्या सदाचरणाने सिंघण राजाची चांगली मर्जी संपादन केली होती. त्याचे पोटी बामीदेव (ब्रह्मदेव) या नांवाचा मुलगा निपजला. तो कवि असावा असे दिसते. त्यास श्रीकृष्ण नांवाचा मुलगा झाला. वरील चाळीस ब्राह्मणांपैकी महाल्लभद्राचे गोत्र काश्यप असून तो अभिहोत्री होता. त्यास दामोदर या नांवाचा मुलगा होता.

सदरील शिलाशासनांतील मजकूर श्रीहरदेवाच्या आज्ञेनें माधव-पंडितानें लिहिला.

या ताम्रपटांवरून असें दिसून येतें कीं, रामदेवरायानें उत्तर कोंकण-प्रांतांच्या सुभेदारीचें काम भारद्वाजगोत्री कृष्णदेव नांवाच्या ब्राह्मणाकडे सोंपविलें होतें, व या प्रांतांतील खजिनदाराचे हुद्यावर चांगदेव याची नेमणूक केली होती, व मुख्य अमात्याचें काम एकदेव पंडिताकडे दिलें होतें. या एकदेवासंबंधानें व चांगदेवासंबंधानें कांहीं माहिती उपलब्ध नाही. शके ११९५ च्या पंढरपूर येथील शिलालेखांच्या पहिल्या रकान्यांतील दहाव्या ओळींत “ कोंकणी केसव देवे ” अशी नोंद आहे. उत्तरकोंकणचा सुभेदार कृष्णदेव व हा ‘केसवदेव’ हे एकच असण्याचा संभव आहे. देवगिरीवर अल्लाउद्दिन खिलजी यानें हल्ला करून रामदेवराव यास दिल्लीच्या बादशाहाचा मांडलिक बनविल्यावर त्याचा मुलगा बिंबदेव याने उत्तरकोंकणची वाट धरली, व तो स्वतः त्या प्रांताचा राज्यकारभार पाहू लागला. त्यानें आपल्याबरोबर देवगिरी व पैठण येथून बरीच निवडक मंडळी आणिली होती. त्यांत पुरुषोत्तम नायक कावळे ह्या नांवाचा भारद्वाज-गोत्री माध्यन्दिन शाखेचा ब्राह्मण होता. त्या सर्वांच्या उदरनिर्वाहाची कायमची व्यवस्था करणें बिंबदेवास जरूर होतें.

उत्तरकोंकणप्रांत षट्षष्टी ऊर्फ साष्टी बेटाचा अंतर्भाव होतो. या बेटास अनेक कारणामुळें प्राचीनकाळापासून महत्त्व प्राप्त झालें आहे. ईजिप्त, अरबस्तान, ग्रीस वगैरे देशच्या लोकांचा हिंदुस्थानबरोबर जलमार्गानें व्यापार पश्चिम किनाऱ्यावरील ज्या प्रमुख बंदराशी होता त्यापैकी श्रीस्थानक (हल्लीचें ठाणें शहर) हें एक होय.

हे बंदर या षट्षष्टी बेटांत आहे. बुद्धधर्मीयांची कृष्णगिरी ऊर्फ कान्हेरी येथील लेणी ह्याच बेटांत आहेत. शिवाय घाटावरून परदेशीं माल पाठविण्यास व तेथून घाटावर आणण्यास श्रीस्थानक ऊर्फ ठाणें हें बंदर त्यावेळों फार सोईचे होतें. लोहमार्ग सुरू होईपर्यंत ठाणें शहराचें याबाबतींत महत्व कायम होतें. सर्वबाजूनीं हा प्रांत पाण्यानें वेढला असल्यामुळें लष्करीदृष्ट्याही त्यास फार महत्व होते. या बेटाच्या उत्तरेकडील भागांत अरबी समुद्रा नजिक मालाड नांवाचा गांव आहे तेथील सरदेशमुखी व सरदेशपांडेपणाचें वतन गोविंद मिटकरी या नांवाच्या गोवर्धन ब्राह्मणाकडे होतें. शिवाय साष्टी व उत्तरकोंकणांतील बऱ्याच गांवांची जोशी उपाध्येपणाची वृत्ति त्याजकडे पूर्वापार चालत होती. बिंबदेव उत्तरकोंकणांत आल्यानंतर सदरील गोविंद मिटकरी कालवश झाला. तो निपुत्रिक होता. बिंबदेवास आपलेबरोबर आलेल्या ब्राह्मणांच्या योगक्षेमाची तजवीज करावयाची होतीच. त्यानें त्या गोष्टीचा फायदा घेऊन गोविंद मिटकऱ्याचें सरदेशमुखी व सरदेशपांडेपणाचें वतन व वृत्ति त्याची विधवा चांगुणाबाई हिजला बरीच रक्कम देऊन तिजकडून विकत घेतली. बिंबदेवानें सदरील वतन व वृत्ति पुरुषोत्तम नायक कावळे यास शके १२२१ प्लव संवत्सरी वेशाख वा। ३० रोजीं सूर्यग्रहणाचे पर्वणीचा योग साधून दान दिली. व तें दानपत्र शिलांवर कोरून जागोजाग त्या रोंवण्याची आज्ञा केली. कोंकणचा सुभेदार कृष्णदेव व पुरुषोत्तमनायक कावळे हे उभयता पैठणकडील सगोत्रीय ब्राह्मण असल्यामुळें सदरील वतनें बिंबदेवाकडून संपादन करण्याचें कार्मीं कृष्णदेवाकडून कावळे यास बरीच मदत झाली असली पाहिजे.

उत्तर कोंकणप्रांत शिलाहाराचें अंमलाखालीं असतांना त्या प्रांतात गोवर्धन ब्राह्मणाखेरीज इतर महाराष्ट्रीय ब्राह्मणांची वस्ति नसावी असें मानण्यास जागा आहे. नाशिक व त्याच्या आसपासच्या प्रदेशास गोवर्धन अशी संज्ञा होती. नाशिक नजीक त्रिरश्मि नांवाचा डोंगर आहे. त्याच्या गुहेतील शिलालेखांत शालिवाहनवंशीय गोतमीपुत्र शातकर्णी यानें विष्णुपतित नांवाच्या आपल्या प्रधानास दिलेला हुकूम कौरला आहे, त्यांत या प्रांतास गोवर्धन या संज्ञेनें दोनवेळां संबोधिलें आहे. ह्याखेरीज नाशिक व त्या शहराच्या आसपासचा भाग गोवर्धन प्रांतांत मोडत होता याबद्दल आणखीही पुरावा सांपडतो. गोवर्धन ब्राह्मणांशिवाय उत्तर-कोंकणांत तेलंगी उर्फ द्रवीड ब्राह्मणांची वस्ती होती. शिलाहार राजाचे दरबारांत तेलंगी उर्फ द्रविड ब्राह्मणांचे बरेंच वर्चस्व होतें, ही गोष्ट त्यांचे शिलालेख व ताम्रपट यावरून सिद्ध होते ! त्यांच्या प्रधानांची, अधिकाऱ्यांची व त्यांनी केलेल्या दानांचा स्वीकार करणाऱ्यांपैकीं बहुतेक जणांची नांवे तेलंगी अगर कानडी आहेत. शिलाहारवंशीय राजे मूळचे दक्षिणेकडील असल्यामुळें त्यांचा ओढा तेलंगी आणि कानडी लोकांकडे असणें साहजिक होतें. शिलाहाराचें उत्तरकोंकणांतून उच्चाटण झाल्यावर यादव राजांनीं उत्तरकोंकणांतील राज्यकारभार पाहण्यासाठीं जे लोक नेमिले होते ते देवगिरि व पैठणच्या बाजूचे होते. आंवळे येथील ताम्रपटांत व अण्जूरच्या शिलालेखांत प्रधानमंडळाची जी नांवे दिली आहेत त्यांत बहुतेक महाराष्ट्रीय आहेत. गोविंद मिटकऱ्याचे पश्चात् त्याचें बतन शिलाहार राजांच्या वेळच्या पुरातन ब्राह्मणवर्गीपैकीं कोणास न देतां बिंबदेवाने तें आपल्याबरोबर आलेल्या

ब्राह्मणांसच दिले यांत फारसें आश्चर्य नाही. एखाद्या राजानें नवीन प्रांत जिंकल्यावर त्यांतील वृत्तींची व इनामांची विल्हेवाट कशी लाविली जात असे ह्याबद्दल पूर्वीं हकिकत दिली आहे. या गांवच्या वृत्ति पुरुषोत्तम कावळ्याच्या वंशाकडे व त्याचे शाखेच्या ब्राह्मणांकडे अद्याप चालत आहेत. शिवाय साष्टी बेटांतील मालाडचे हल्लीचे खोत (मयत अहमदभाई हबीबभाईचे वारस) याजकडून मालाडच्या सरदेशमुखी व सरदेशपांडेपणाच्या हक्काबद्दल वार्षिक वेतन त्यांचे वंशजास अद्यापपर्यंत मिळत आहे, सदरील हक्क न्यायकोर्टांत प्रस्थापित करण्यांत आले असून त्या हुकुमाची अंमलबजावणी होत असल्याची प्रत्यक्ष माहिती प्रस्तुत लेखकास आहे.

अण्जूर हा गांव ठाणें व कल्याण या दोन रेलवे स्टेशनच्या दरम्यान असलेल्या दिवगांवापासून नजिक आहे. इ. स. १७३९ सालीं वसई प्रांत पोर्तुगीज सरकाराकडून जिंकून घेण्याचे कामीं, अण्जूरचे गंबानाईक, बुवानाईक वगैरे सोमवंशी क्षत्रिय ज्ञातीचे काहीं वीरवृत्तीचे गृहस्थांनीं पेशव्यांस पराकाष्टेची मदत केली. या क्षत्रिय-वीरांनीं कळकळीनें पेशव्यांस मदत केली नसती तर वसईप्रांत फिरंग्याकडून हस्तगत करण्याचे कामीं कालगति लागून मराठ्यांच्या सैन्याची फार खराबी झाली असती. वसई व साष्टी प्रांत पोर्तुगीजांच्या अंमलाखालीं असतांना त्यांतील हिंदु रहिवाशांस जबरीनें बाटवून ख्रिस्ती करण्याचा प्रयत्न तेथील अधिकाऱ्यांनीं नेटानें चालविला होता. धर्मच्छलामुळे बहुतेक सुखवस्तु हिंदु लोक आपलीं घरेदोंर जमीनजुमला वगैरे जागच्याजागीं टाकून देऊन इंग्रजांच्या अंमलाखालीं असलेल्या नजीकच्या मुंबई बेटांत व इतर ठिकाणीं पळून गेले.

पोर्तुगीज सरकारने त्यांची वतने जप्त केली. उपरिनिर्दिष्ट केलेले पुरु-
षोत्तमपंत नायक कावळे ह्यास विंवेदेव यादवराजाकडून मालाड येथील
सरदेसाई व सरदेशपांडेपणाचे प्राप्त झालेले वतन, त्याचे वंशज अंताजी
रघुनाथ व रामचंद्र रघुनाथ कावळे ह्या दोघा बंधुकडे इ. स. १७२० चें
सुमारास चालत होतें, तेही जप्त करण्यांत आले. शिवाय साष्टी व
वसई या प्रांतातील जोशी उपाध्येपणाची वृत्ति उपरिनिर्दिष्ट कावळे बंधु
ह्यांचेकडेस चालत होती. त्यामुळें सदरील प्रांतातील हिंदुलोकांवर त्यांचें
फार वजन होतें. सबब अंताजी रघुनाथ कावळे ह्यासी धर्म रक्षणासाठीं
हिंदुलोकांचे पुढारीपण पतकरणें भाग पडले. पोर्तुगीजाची सत्ता झुगारून
देऊन त्याऐवजी मराठ्यांची सत्ता स्थापन करण्याचा त्यानें जारीनें प्रयत्न
सुरू केला. प्रथम याकामीं त्यानें मुंबईतील इंग्रजसरकाराकडे दाद मागि-
तली, परंतु इंग्रज सरकार व पोर्तुगीज सरकार यांची दौस्ती असल्यामुळें
अंताजी रघुनाथ कावळे याची या कामीं निराशा झाली. नंतर अंताजी
रघुनाथ कावळे यानीं सातारचे श्रीछत्रपति शाहूमहाराज यांचे-
कडे दाद मागितली. श्रीशाहूमहाराजांनीं पेशव्यांस पत्र लिहून जरूर. ती
मदत अंताजी रघुनाथ यांस देण्याविषयीं त्यास आज्ञा केली. इ. स.
१७२९ पासून इ. स. १७४१ चे दरम्यान श्रीमंत वाजीराव बल्लाळ
पेशवे, चिमणाजीआप्पा आणि नानासाहेब पेशवे ह्यांचा, अंताजी रघुनाथ
कावळे व त्यांचे बंधु रामचंद्रपंत ह्यांच्याबरोबर जो याबाबतींत
पत्रव्यवहार झाला तो ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्वाचा आहे.
त्यांतील कांहीं निवडक पत्रें ह्या पुस्तकाच्या परिशिष्टांत दिलीं
आहेत. वसईप्रांतावर स्वारी करून तो पोर्तुगीज सरकारापासून
हस्तगत करून घेण्याविषयीं अंताजी रघुनाथ कावळे व त्यांचे

जिवलग मित्र व क्षत्रिय यजमान गंबानाईक वगैरे ह्यांनी पेशव्यांच्या मार्गे सारखा नेट लावला होता.

पेशव्यांनी याबाबतीत स्वतंत्र चौकशी करून वसईवर स्वारी केली, व तेथील किल्यास वेढा दिला. पोर्तुगिजांनी मोठ्या चिकाटीने व धैर्याने किल्याचे रक्षण केले. मराठ्यांकडील बरेच लोक खराब झाले. अखेरीस वसईचा किल्ला पेशव्यांचे हस्तगत झाला. वसई व साष्टी प्रांत मराठ्यांस मिळवून देण्याचे कामी अंताजी रघुनाथ कावळे व त्यांचे क्षत्रिय यजमान गंबानाईक, बुवानाईक वगैरे यांनी महत्वाची कामगिरी बजाविली, याबद्दलची कबुली श्रीमंत बाजीराव बळाळ पेशवे व चिमणाजी आप्पा यांनी अंताजी रघुनाथ यांस पाठविलेल्या पत्रांत दिली आहे. पेशव्यांनी अंताजी रघुनाथ कावळे यांस दिलेल्या कौलातील मजकूर ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्वाचा आहे.

इष्ट कार्य साध्य झाल्यावर “तुमचे ऊर्जित करूं” असें पेशव्यांनी अंताजी रघुनाथ कावळे व त्यांचे मित्र गंबानाईक यांस वेळोवेळीं आश्वासन दिलें होतें. त्याप्रमाणें वसईची मोहिम फत्ते झाल्यावर गंबानाईक यांस अण्जूर गांव इनाम दिला व तो त्यांचे वंशजाकडे अद्याप चालत आहे. वसईच्या मोहिमेवर प्रकाश पाडणारे जुने कागदपत्र त्यांचे वंशजापैकी आमचे मित्र श्रीयुत दिवाकरभाई नाईक यांचेकडे आहेत असें समजतें. हे कागदपत्र उजेडात आल्यास वसईच्या मोहिमेसंबंधानें अद्यापपर्यंत अज्ञात असलेले एक महत्वाचे दालन खुलें होईल असा भरंवसा आहे. पोर्तुगीज सरकारने अंताजी रघुनाथ कावळे यांचे जप्त केलेले वतन पेशव्यांनी त्यास परत दिलें.

देवगिरीचा यादव राजपुत्र बिंबदेव यानें आपल्याबरोबर उत्तरकोंकणांत देवगिरी व पैठण येथील ब्राह्मण व क्षत्रिय वर्गापैकीं जी निवडक मंडळी आणली होती त्यांच्या वंशजांनीं ४००-५० वर्षांनंतर एका परकी राष्ट्राचा विध्वंस करून मराठ्यांचे राज्य वाढविण्याचे कामीं मदत केली ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे.

अण्जूरचे गंबानाईक, बुवानाईक वगैरे सोमवंशी क्षत्रियलोकांच्या क्षात्रतेजानें वसई व साष्टीप्रांतांत हिंदुधर्माचें रक्षण झालें ही गोष्ट या नाईक घराण्यास अत्यंत भूषणावह आहे. अंताजी रघुनाथ कावळे यांनीं, याप्रांतातील लोकांचे पिढीजाद पुरोहित व धर्मगुरु या नात्यांनें हिंदुधर्म रक्षणाचे कामीं जे प्रयत्न केले ते त्याचे पेशास साजतील असेच होते ह्याबद्दल दुमत होणें शक्य नाहीं.

अण्जूरच्या शिलालेखावरून उत्तरकोंकणच्या सुभेदारीचें काम श्रीकृष्णदेवाकडे होतें असें दिसतें. वसईप्रांत मराठ्यांनीं मोठ्या शौर्यानें लढून हस्तगत केला व तेथील पोर्तुगिजांची सत्ता नष्ट केली याबद्दलचा संपूर्ण इतिहास आजपर्यंत उपलब्ध नाहीं. वसईच्या मोहिमेवर आजपर्यंत प्रसिद्धी झालेल्या पुस्तकांत पेशवे व अंताजी रघुनाथ कावळे यांचे दरम्यान झालेल्या महत्त्वाच्या पत्रव्यवहाराचा कोणी उल्लेख केला नाहीं ही मोठ्या दिलगिरीची गोष्ट होय.

पंढरपूरचा “ चौऱ्यायशीचा ” शिलालेख.

शके ११९५ ते ११९८ (इ. स. १२७३ ते १२७६)

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचें नव्या मंदिराचे देवडीवर हा शिलालेख बसलेला अजून होता, तो चौऱ्यायशीचा दगड म्हणून प्रसिद्ध

आहे. ह्या दगडावर पाठ घांशिली असतां चौऱ्यायशीलक्ष योनींतून म्हणजे जन्ममरणाच्या खटाटोपापासून माणसाची सुटका होते अशी भाविकांची समजूत आहे. या शिलालेखाचें विस्तृत वर्णन पहिल्या भागांत दिलें असून त्यांतील देणगीदारांची नांवे आठ रकान्यांत दिलीं आहेत. (परिशिष्ट नं. ९). प्रो. विजापूरकर ह्यांनी आपल्या ग्रंथमालेत या शिलालेखाचें विस्तारपूर्वक वर्णन केले आहे. या शिलालेखांत देणगी देणाऱ्यांची यादी दिली आहे, त्यांत देवगिरीच्या यादवराजांपैकी महादेवराय व श्रीरामचंद्रराव यांची नांवे असून शिवाय त्यांच्या राजवटींतील नामांकित पुरुष, हेमाद्रि (आमचा चरित्र नायक) कोंकणचा सुभेदार कृष्णदेव, पैठणचे पुरुषोत्तम नायक चांगदेव वगैरेंची नांवे आहेत. आठ रकान्यांत दिलेल्या एकंदर देणगी देणाऱ्यांच्या नांवांवरून तत्कालीन महाराष्ट्रीय थोर लोकांचा परिचय अनायासें होतो.

हा शिलालेख कोरण्याचें काम शके ११९५ त सुरू झालें व तें शके ११९८ मध्ये समाप्त झालें.

पंढरपूरच्या श्रीविठ्ठलासंबंधानें महाराष्ट्रियांचा व कर्नाटक प्रांतांतील रहिवाशांचा पूज्यभाव शके ११९५ च्या पूर्वीपासून असला पाहिजे. श्रीविठ्ठलाचे मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठीं उत्तरकोंकण देवगिरी वगैरे दूरदूरच्या प्रांताहून देणग्या देण्यांत आल्या यावरून पंढरपूरक्षेत्र फार प्राचीनकालापासून अस्तिवांत असलें पाहिजे यांत शंका नाही. भागवतधर्माचा उदय होण्यापूर्वी पंढरीच्या श्रीविठ्ठलराया-बद्दल लोकांच्या मनांत पूज्यभाव होता असें या शिलालेखावरून दिसतें.

श्रीज्ञानेश्वरमहाराज हे भागवतधर्माचे पुरस्कर्ते असून त्यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथात श्रीविठ्ठलाचा नामनिर्देशही नसावा याचें आश्चर्य वाटते !

हेमाद्रि व श्री. ज्ञानेश्वरमहाराज समकालीन होते असे असतां रामदेवरावाचे दरबारांत महाराजांचा बहुमान झाल्याचे आढळून येत नाही. श्री. ज्ञानेश्वरमहाराजांच्या मौंजीबंधनासंबंधानें तत्कालीन ब्रह्मवृंदांत वितंडवाद माजला होता त्यामुळें अगर त्यांच्या निरपेक्ष व साध्या वृत्ती मुळें त्यांचे हयातींत त्यांच्या अलौकिक गुणांचे चीज झाले नाही ही गोष्ट निःसंशय होय ! ज्ञानेश्वरीसारखा तत्त्वज्ञानपूर्ण व अधिकारी ग्रंथ हेमाद्रीच्या अगर रामदेवरावाच्या दरबारांतील विद्वानांच्या वाचण्यांत आला असता तर त्याचें चीज झाल्यावांचून स्वचित राहते ना ! !

या शिलालेखांतील आठ रकानें, “ गद्या ” नामक पंधरा रुपये किंमतीचें सोन्याचें नाणें, देणगीरूपाने देणाऱ्यांच्या नांवानी भरलेले आहेत. त्यांपैकी कांहीं नांवें ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचीं आहेत. त्यांपैकी कांहीं पुढें दिलीं आहेत. देणगी देणाऱ्यांचे यादींत, पुरुषांप्रमाणें स्त्रियांचीही नांवें आढळतात. महाराष्ट्रीय, कानडी व तेलंगी या लोकांनी श्रीविठ्ठलमंदिराच्या जीर्णोद्धारार्थें पवित्र काम पार पाडण्यासाठीं सढळ हातांनी मदत केली यावरून महाराष्ट्र, कर्नाटक व तैलंगण या प्रांतातील लोकांचे मनांत श्रीविठ्ठलाबद्दल अत्यंत पूज्यभाव होता यांत शंका नाही. प्रत्येक रकान्यांत कोणाच्या मार्फत पैसे वसूल झाले त्याचा नामनिर्देश केला आहे, यावरून देणग्यांची रक्कम वसूल करण्यासाठीं प्रचारक नेमले असावेत असें दिसते.

श्रीचक्रवर्तिरामचंद्रराव; सोडवीकार हेमाडपंडित, कौटोन हेमाडी-पंडित, कोहोर हेमाद्रिपंडित; गणपति नायक; पुरुषोत्तम पंडित; कोंकणचा महादेव, बागरस करणिक; श्रीपतिदे गायके. श्रीपती-दणाक (नाईक), गंगाधर नायक, मांघोली येथील बाबा-सेणवे (फौजेचा नायक—फौजदार), पुरुषोत्तम नायक, केशव पंडित, विजापूर येथील गौरुबाहू, माईबाई, दामोदर भट, कोकणा केसवदेव; श्रीचक्रवर्ति रामदेवराव; बामरसचा नावैए (जोइसि नाम अय्या जोशी), विठनायक, विनायक व देऊबाई हे त्रय, आंवढ्याचा जातिदेव, आंबे येथील कृष्णदेव, हाडगल येथील मलोदेव, सागंवीयेथील केशवसुत माधवदेव, पैठणचा चांगदेव, सिध (शिद्) नायक, सालीव येथील यादो सेणवै, आवडे येथील रासपंडीत, पुराणिक हयवाह अय्या, वाजसनेयसुत गुरुदेव, वाडदेव व चंगदेवसुत ही त्रयी, जाईदेव सेठवल, दें पेरु (तेलंगी) नामक हलीक (शेतकरी), सांय येथील बोपिसेठ, म्हैसगी येथील जगदेवराणा, अर्जुनभट व रामश्वरभट, कैतोर येथील विठ्ठलदास, कोकणा महादेव, रुपदेवसुत तारदेव, रामणदेव; गिरि-पंडित, पदुबाई करणिक, वैराग येथील दांठीनायक, विजापूर येथील बळीदेव पंडीत, वोडवंग येथील भणगें झिंबदेव दळवै (दळवी), भिंगिआर (भिंगार) येथील हत्तिदेवसेंडा सेठ्ठे (शेंडे आडनांवाचे श्रेष्ठी), मेहकर नांगणा, वणखेडचा महादेव पंडित, मारबाडी बादेवण्णा, उमेमार्गी (उभागर ?) येथील तिंंगवदेव लाडह-रिदेव, कान्हो राईआपा, श्रीधरदासी, यादो गणसेन इ. इ.

ह्या शिलालेखांच्या चौथ्या रकान्यांतील १४३ संख्येपुढें निर्दिष्ट केलेला पुरुषोत्तम नायक हा देवगिरीच्या तत्कालीन दरबारांतील मोठा अधिकारी असावा असें दिसतें. बिंबदेवानें उत्तरकोंकण-प्रांताची राज्यसूत्रें शके १११७-१८ च्या (इ. स. १२९६) च्या सुमारास आपल्या हातीं घेतलीं, त्यावेळीं देवगिरी व पैठण येथील जी निवडक मंडळी आपले बरोबर नेली त्यांत पुरुषोत्तम नायक (कावळे) ह्यांचे नांव प्रामुख्याने आढळते. शके १२२१ सालीं (इ. स. १२९९) ज्या पुरुषोत्तम नायक (कावळे) यांस बिंबदेवानें मालाडप्रांताचें सरदेशाई व सरदेशपांडेपणाचें वतन दिलें तोच हा असावा असा तर्क करण्यास जागा आहे.

श्रीपंढरपूरच्या देवळाचे जिर्णोद्धाराचे कार्मीं रामदेवराव जाधव व आमचा चरित्रनायक हेमाद्रि यानीं सक्रिय सहानुभूती दाखवून भागवतधर्मावरील आपले उत्कट प्रेम व्यक्त केलें, ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे.

उनकेश्वर येथील यादव कालीन मराठी शिलालेख .

उनकेश्वर उर्फ उनकदेव हे स्थळ निजामसरकारच्या हद्दींत असिकाबाद जिल्ह्यांतील किनवट तहसिलींत आहे. तें यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर पाइनगंगा नदीपासून चार पांच मैलांवर आहे. तेथें उनकेश्वर नावाचें एक मंदिर आहे. त्या मंदिरांत दोन शिलालेख असून तिसरा मंदिराजवळच्या दीपमालेवर आहे. या शिलालेखांत उनकेश्वरा नजीकच्या नऊ गावांची नावें दिलीं असून तीं अद्याप विद्यमान आहेत तीं येणें प्रमाणें:—बोधिये; सांगविये; लिंगी; कुर्वली; पिंपळसेंडा; करंदी; परवदे; चीमतु; गुढ.

या तीन शिलालेखांपैकी एक लेख ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे. शिलालेखाच्या प्रथम ओळीमध्ये शके ' १२११ ' असा मजकूर आहे. प्रस्तुत शिलालेख मराठी मध्ये लिहिलेला आहे. यादव-कालीन बहुतेक शिलालेख व ताम्रपट संस्कृत अगर कानडीत आहेत. मराठी भाषेत संबंध लिहिलेला शिलालेख हा एवढाच आहे. पाटण येथील शके ११२८ च्या शिलालेखाचा अखेरचा थोडा भाग मात्र मराठीत लिहिलेला आहे. यालेखांत देवगिरीचा प्रतापचक्रवर्ति श्रीरामचंद्रदेव व त्याचा मुख्याधिकारी व्यंकदेव, हेमाद्रिपंडीत व सोमदेवपंडित यांची नावे आढळतात. शिलालेखाच्या चौथ्या व पाचव्या ओळीत, त्रेतायुगीं श्रीरामचंद्र वनवासांत असतां शरभगऋषीच्या दर्शनासाठीं त्याचे आश्रमास गेले होते त्यावेळीं सदरील ऋषीच्या उपयोगासाठीं त्यानें उष्णोदक निर्माण केलें असा मजकूर आहे. उनकेश्वर येथील देव हरिहर (उनकेश्वर महादेवाचे लिंग आणि कोदंडधारी श्रीराम) या दोन देवांच्या पूजेअर्चेसाठीं निरनिराळ्या गांवच्या जमिनी लावून दिल्याचा यांत उल्लेख आहे. हा शिलालेख अपूर्ण आहे. सदरील शिलालेख भा. इ. सं. मंडळाच्या व्हा. ९. अं. १ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. शिलालेख परिशिष्टांत दिला आहे.

या खेरीज रामदेवरावाच्या वेळचे म्हैसूर प्रांतांत सांपडलेले बरेच शिलालेख कानडी भाषेत आहेत पैकीं बालगांव येथील शके १२०४ चा जयस्तंभ व सौराब येथील शके १२०७ चा जयस्तंभ हे महत्वाचे आहेत. कर्नाटक प्रांतावर रामदेवरावांचा पूर्ण अंमल बसला होता, ही गोष्ट त्या शिलालेखावरून निःसंशय शाबीत होते.

सोलापूर जिल्ह्यांतील वेलापूर येथील शके १२२२ व शके १२२७ चे शिलालेख उपलब्ध आहेत त्यांत रामदेवराव यांस प्रौढप्रतापचक्रवर्ति अशी बिरुदें लाविलीं आहेत.

अल्लाउद्दीन खिलजीनें शके १२१६ (इ. स. १२९४) मध्यें रामदेवरावाचा पराभव करून त्यास दिल्लीच्या बादशहाचे मांडलिक बनविल्यानंतरचे शिलालेख व ताम्रपट उपलब्ध नाहींत.

रामदेवराव हा दक्षिणच्या स्वतंत्र हिंदुराज्यांतील शेवटचा राजा होय. त्याची कारकीर्द सुखं होण्यापूर्वीं मुसलमानाचा अंमल उत्तर-हिंदुस्थानांत दिल्ली येथें पूर्णपणें स्थापित होऊन सुमारे एक शतक लोटलें होतें. इ. स. आठव्या शतकाच्या आरंभी मुसलमानानीं सिंधच्या बाजूनें हिंदुस्थानास शह देण्याचा प्रयत्न केला. प्रथमतः त्यांस यावे तसें यश आलें नाहीं, तरी वारंवार स्वान्या करून सिंधप्रांता-तील लोकांस त्यांनीं जर्जर केलें. इ. स. ९९८ पासून महम्मद गझनवी हा उत्तरेकडून हिंदुस्थानाकडे डोकाऊं लागला. त्यानें हिंदुस्थाना-वर एकंदर १७ स्वान्या केल्या. त्यानें तत्कालीन हिंदु राजा जयपाळ ह्याचा पराभव करून त्याजपासून पेशावर प्रांत इ. स. १००१ कात हिसकावून घेतला. इ. स. १००५।६ मध्यें त्यानें मुल-तान काबीज केले. इ. स. १००८ मध्यें पुन्हा स्वारी करून त्यानें जयपाळाचा मुलगा अनंतपाळ ह्याबरोबर युद्ध केलें. त्या युद्धांत अनंतपाळाच्या पराक्रमामुळें आरंभी त्यास यश आलें, परंतु ऐन यशप्राप्तीच्या वेळीं त्याचा स्वतःचा हत्ती उधळल्यामुळें त्याच्या सैन्यांत भयंकर गडबड उडाली. त्यामुळें विजयश्रीनें महम्मद गझनवीच्या गळ्यांत माळ घातली. महम्मद गझनवीनें लूट करून

अतोनात संपत्ति हिरावून नेली. इ. स. १०१८ मध्ये त्याने हिंदुस्थानावर पुन्हा सवारी केली. व कनोज व मथुरा ही शहरे लुटली. त्यावेळीं मथुरेची कीर्ति तिच्या अलोट संपत्तिमुळे व सौंदर्यामुळे दूरवर पसरली होती. शिवाय श्रीकृष्णभगवंताचे ते मूळस्थान असल्यामुळे धार्मिक दृष्ट्या त्या शहरास एक प्रकारचे महत्व प्राप्त झाले होते. अशा पवित्र व प्रसिद्ध शहराचा मुसलमानांनी विध्वंस केल्यामुळे उत्तरहिंदुस्थानातील राजेलोकांत फार खळबळ उडाली. त्यांनी एकजुटीने महम्मद गझनवीशी लढून त्याची खोड जिरविण्याचे ठरविले. महम्मद गझनवीस ही बातमी कळतांच त्याने पुन्हा हिंदुस्थानावर सवारी केली. आपल्या विरुद्ध संघटित प्रयत्न करणाऱ्या हिंदुराजांचा प्रमुख कलंजरचा राजा नंदराय ह्याजबरोबर त्याने निकराचा सामना केला. हिंदुराजांचे संयुक्त सैन्य मोठे असून त्यांत ५८० हत्ती होते. परंतु महम्मदगझनवीच्या धडाडीमुळे हिंदुसैन्याचा त्याचे सैन्यापुढे टिकाव लागला नाही अखेर हिंदुराजांस महम्मद गझनवीबरोबर तह करणे भाग पडले.

इस्लामीधर्माचा संस्थापक महम्मद पैगंबर ह्याचा मूर्तिपूजेवर मोठा कटाक्ष असल्यामुळे त्याने कुराणांत मूर्तिपूजकास काफिर ह्या संज्ञेने संबोधिलेले आहे. महम्मद पैगंबराच्या मृत्यूनंतर त्याच्या उत्साही अनुयायांनी मूर्तिपूजकांवर वाकडी नजर फेंकली. मूर्तींचा विध्वंस करून मूर्तिपूजकांना समशेरीच्या जोरावर महम्मदी धर्माची दीक्षा घेण्यास भाग पाडणे ही कुराणाची शिकवण आहे असा उपदेश सदरील धर्माचे गुरु आपल्या अनुयास वेळीं अवेळीं करीत. त्यामुळे महम्मदी धर्माचा प्रचार करणे हे आपले इतिकर्तव्य आहे असे

दरएक मुसलमानास वाटूं लागलें. ह्या धर्मवेडामुळें अरबस्तान व मध्य एशिया वगैरे देशांतील लोकांचें लक्ष हिंदुस्थानाकडे साहजिक वेधलें. ईश्वरप्राप्तीबरोबरच अकल्पित ऐहिक लाभाची जोड मिळते अशी खात्री पटल्यावर मुसलमान राजांस हिंदुस्थानावर स्वारी केल्यावांचून चैन पडेनासें झालें. या धर्मवेडाचा फायदा घेऊन कांहीं धाडसी मुसलमानानीं हिंदुस्थानांत आली राजकीय सत्ता स्थापन करण्याची हांव घरिली व त्या कामीं त्यांस यश आलें. हिंदुराजांमध्ये, जूट व शिस्त बिलकुल नसल्यामुळें हिंदुस्थानावर स्वारी केली असतां त्यांजकडून सुसंघटित प्रतिकार होणें अशक्य होय. अशी स्वारी करणाऱ्या मुसलमानांची खात्री होती. हिंदुस्थानांवर केलेल्या स्वाऱ्यांत मुसलमानांना सारखें यश मिळत जाऊन त्यांत अतोनात लूट मिळाल्यामुळें, भरतभूमि ही एक कामधेनुच आहे अशी त्यांची समजूत झाली यांत कांहीं नवल नाही. ह्या समजुतीच्या जोरावर इ. स. १०२४ मध्यें महंमद गझनवीनें सोमनाथावर स्वारी केली. सोमनाथ हें स्थान हिंदुलोक फार पवित्र मानीत असत. राजस्थान, गुजराथ, व सौराष्ट्र ह्या देशांतील राजांकडून तेथील देवस्थानास बहुमोल देणग्या वारंवार मिळत असत; त्यामुळें तेथें अलोट संपत्ति होती अशी महंमद गझनवीस माहिती मिळाली होती. सोमनाथावर आपण स्वारी करीत आहों ह्याचा मागमूस महंमद गझनवीनें कोणासही लागू न देतां त्याजवर एकदम छापा घातला. त्यावेळीं गुजराथच्या व सौराष्ट्राच्या राजांनीं महंमद गझनवीस बरीच संपत्ति देण्याचें कबूल करून हिंदूस परमपूज्य असलेल्या या देवस्थानास कोणत्याही प्रकारचा

उपद्रव करून नये अशी विनंती केली. परंतु द्रव्यार्जनापेक्षां भावी इतिहासांत मूर्तिभंजक म्हणून आपली कीर्ति अजरामर राहिली पाहिजे अशी आपली महत्वाकांक्षा असल्याबद्दल त्यानें सदरील राजांना सडेतोड उत्तर दिलें. हिंदूंच्या धार्मिक भावनांकडे बिलकूल लक्ष न देतां सोमनाथाच्या मूर्तीचा विध्वंस करून व तेथील संपत्ति लुटून त्यानें आपली राक्षसी महत्वाकांक्षा पुरी केली ! हिंदूंच्या धार्मिक भावनांना तुडवून, हिंदुराजांना आपला वचक बसावा व त्यांनीं आपणास शरण यावें असा महमद गझनवीचा अंतस्थ हेतु असावा असें दिसतें.

महमद गझनवीनंतर घोरी घराण्यांतील पुरुषांनीं हिंदु-स्थानवर स्वारी करून देशद्रोही हिंदूराजांच्या मदतीनें दिल्लीस मुसलमानी पातशाहाची स्थापना केली. महमदघोरीनें इ. स. ११७५ पासून इ. स. १२०६ पर्यंत दिल्ली येथें राज्य केलें त्यानंतर बलवन घराण्यानें राज्य केलें. व त्यानंतर खिलजी घराण्यांतील पुरुष जलालुद्दिन ह्यानें इ. स. १२९० मध्यें दिल्लीची पातशाही पटकविली. ह्या दोन अडीचशें वर्षांच्या अवधींत, उत्तरहिंदुस्थानांतील हिंदुराजांच्या मुसलमानाबरोबर पुष्कळ लढाया झाल्या. परंतु संघटण व युद्धकलेंतील शिस्त यांचा अभाव, आणि परस्परांतील मत्सर यामुळें त्यांस त्यांच्यापुढें हार खावी लागली. संघटण व शिस्त ह्यांच्या अभावीं नुसत्या शौर्यानें कार्यभाग होत नाहीं ही गोष्ट वरील इतिहासापासून उत्तम प्रकारें निदर्शनास येते.

उत्तरहिंदुस्थानांतील राजेरजवाड्याबरोबर झगडून त्यांस कमकुवत केल्यावर सदरील प्रांतांत आपली राजसत्ता स्थिरस्थावर कर-

प्यास मुसलमान राजांस बराच काळ लागला. त्यामुळें त्यांस दक्षिण हिंदुस्थानाकडे लक्ष देण्यास फुरसत मिळाली नाही. परंतु ही स्थिति फार दिवस टिकणें शक्य नव्हतें. जलालुद्दिन ऊर्फ फिरुझशहा खिलजी ह्यानें आपला पुतण्या अल्लाउद्दिन खिलजी ह्यास माणिकपूर (प्रयागनजीक) येथील सुभेदारीच्या जागेवर नेमलें हांतें. तो साहसी असून महत्वाकांक्षी होता. दरखन प्रांत सुसंपन्न व सुपीक असून तो सहज जिंकता येण्यासारखा आहे अशा बातम्या त्याच्या कानावर आल्या होत्या. दक्षिणेवर स्वारी करण्याचें त्यानें ठरवून त्याकामीं आपल्या चुलत्याची मंजुरी मिळविली. त्यानें आपल्याबरोबर आठ हजार निवडक सैन्य घेऊन देवगिरीवर अचानक छापा घालण्याचा घाट घातला. देवगिरीचा यादव राजा रामदेवराव ह्याजपाशीं सैन्याची तयारी नसून तो गाफील आहे अशी खबर अल्लाउद्दिनानें आपल्या गुप्त हेरांकडून काढली होती व कोणत्याही प्रकारची आगाऊ सुचना न देतां त्यानें आपलें सैन्य एलिचपुरच्या बाजूनें नेऊन देवगिरीच्या आसपास आणून भिडविलें. ह्या आकस्मिक परचक्राची बातमी कळतांच रामदेवरावाची तारांबळ उडाली. थोड्या अवकाशांत शक्य तितकें सैन्य जमवून देवगिरीपासून चार मैलांवर त्यानें शत्रूच्या सैन्यास तोंड दिलें. अल्लाउद्दिनाच्या सैन्यानें रामदेवरावाचा पराभव केला. रामदेवरावाच्या सैन्याची पिछेहाट होऊन त्यास देवगिरीच्या किल्ल्याचा आश्रय धरणें भाग पडलें. ह्या बिकट स्थितीचा फायदा घेऊन अल्लाउद्दिनानें रामदेवरावाचें सुंदर व संपत्तिमान राजधानीचें शहर देवगिरी हें लुटून फस्त केलें. अल्लाउद्दिन हा जसा साहसी त्याप्रमाणें धूर्तही होता. आपल्या बरोबर आणलेलें

सैन्य हें अघाडीचें असून मागाहून दिल्लीच्या बादशहाचें प्रचंड सैन्य येत आहे अशी त्यानें हूल उठविली; त्यामुळें देवगिरीच्या आसपासचे हिंदु राजे फसले व रामदेवरावाच्या मदतीस जाण्यास कचरले. ह्यावेळीं उत्तरहिंदुस्थानांतील स्वतंत्र हिंदुराजांनीं अल्लाउद्दिनाविरुद्ध जर संघटित प्रयत्न केला असता तर त्यास कदाचित् माघार घ्यावी लागली असती ! वास्तविक पाहिलें असतां देवगिरीचा किल्ला मजबूत व अजिंक्य असल्यामुळें त्याच्या आश्रयानें रामदेवरावास कोणत्याही बलाढ्य शत्रूस, दुसरीकडून मदत येईपर्यंत नामोहरम करतां आलें असतें. पण त्याही बाबतींत रामदेवरावाची तयारी नव्हती असें दिसतें. रामदेवरावानें आपला मुलगा शंकरदेव ह्याच्या व इतर राजांच्या मदतीची वाट न पाहतां उतावीळपणानें अल्लाउदिनाशी तहाचें बोलणें लाविलें.

देवगिरी शहर लुटून जी संपत्ति मिळविली आहे तिच्या भारो-भार आणखी रक्कम देण्यास आपण तयार आहों ती घेऊन आमचे लोकांस बंधमुक्त करावें व आमच्या प्रांतातून निघून जावें अशा तहाच्या अटी रामदेवरावानें अल्लाउद्दिनास कळविल्या. त्या त्यानें कबूल केल्या, व रक्कम हातीं पडतांच सर्व कैद्यांस बंधमुक्त करून दिल्लीस परत जाण्याचें आश्वासन दिलें.

दरम्यान शंकरदेव मोठ्या सैन्यासह अल्लाउद्दिनाबरोबर दोन हात करण्याच्या तयारीनें देवगिरीच्या आसपास येऊन थडकला. आपण अल्लाउद्दिनाबरोबर तह केला असून त्याजबरोबर लढाई करण्याचें कारण उरलें नाहीं असा रामदेवरावानें शंकरदेवास निरोप पाठविला; परंतु या गोष्टीकडे त्यानें दुर्लक्ष केलें. उलट लुटतां मिळविलेली रक्कम

परत देऊन देवगिरी शहर ताबडतोब सोडून जाण्याबद्दल शंकरदेवानें अल्लाउद्दिनास निर्वाणीचा खलिता पाठविला. अल्लाउद्दिन हा युद्धकलेंत फार निपुण होता. त्यानं शंकरदेवाच्या सैन्याचा, देवगिरीच्या किल्ल्यांत रामदेवरावाचे सैन्य होते त्याच्याशी मिलाफ होऊ न देण्याविषयी खबरदारी घेतली व किल्ल्याभोंवतीं आपले एक हजार निवडक सैन्य ठेविलें. अल्लाउद्दिनानें शंकरदेवाच्या सैन्यावर निकराचा हल्ला केला. उभयतांचें तुंबळ युद्ध झालें; त्यांत शंकरदेवानें मोठ्या पराक्रमानें अल्लाउद्दिनाचा धुव्वा उडविला. इतक्यांत देवगिरीच्या किल्ल्याभोंवताली अल्लाउद्दिनानें ठेविलेलें सैन्य त्याच्या मदतीस आलें त्या सैन्याच्या दौडीमुळें जो धुरळा उडाला, त्यावरून दिल्लीच्या बादशहाचें मागें असलेलें खास सैन्य अल्लाउद्दिनाच्या मदतीला येत आहे अशी शंकरदेवाकडील लोकांची समजूत झाली. ह्या गैरसमजूतीमुळें शंकरदेवाच्या सैन्यामध्ये धुमाकूळ उडून त्याचें सैन्य सैरावैरा पळू लागलें. अल्लाउद्दिनानें शंकरदेवाच्या सैन्याचा पाठलाग करण्याचें सोडून देऊन देवगिरीच्या किल्ल्यास पुन्हा वेढा दिला. अल्लाउद्दिनाच्या या धोरणामुळें रामदेवराव पेंचांत पडला. शिवाय आणखी एक अकल्पित गोष्ट घडून आल्यामुळें रामदेवरावाची फार निराशा झाली ! देवगिरीचा किल्ला अजिंक्य असल्यामुळें त्यांत धान्यसामुग्री विपुल असती तर त्या किल्ल्यात राहून रामदेवरावाच्या सैन्यानें बराच काळ टिकाव धरला असता. परंतु किल्यांत सांठवून ठेविलेल्या धान्याच्या पोत्यांत, धान्याऐवजीं मीठ भरलेलें आढळून आलें. आपल्याच गोठांत अशा तऱ्हेची फंद-फितुरी असल्याचें रामदेवरावास आढळून येतांच, चापुडें आपली धडगत नाहीं

अशी त्याची खातरी झाली व त्यानें अल्लाउद्दिनावरोबर पुन्हां एकवार तहाचें बोलणें लाविलें. अल्लाउद्दिनानें तें मान्य केले. तहाच्या शर्ती फार अवजड होत्या. त्या येणेंप्रमाणें:—सहाशें मण मोत्यें, दोनशें मण जड जवाहीर, तितकेच सोने व दोनशें मण उंची कापड वगैरे रामदेवरावानें अल्लाउद्दिनास दिल्यावर त्यानें देवगिरीप्रांत सोडून परत जावें व सदरील रक्कम पदरी पडेपर्यंत एलिचपूर प्रांत अल्लाउद्दिनानें आपल्या ताब्यांत ठेवावा. ह्यांतील अतिशयोक्तीचा भाग सोडून दिला तरी पहिल्या तहांतील शर्तीपेक्षां दुसऱ्या खेपेच्या तहांतील शर्ती अतोनात कडक होत्या यांत शंका नाही. वरील तहाच्या अटी रामदेवरावानें पुऱ्या केल्यावर अल्लाउद्दिनानें देवगिरी शहर मोठ्या इतमामानें सोडिलें.

अल्लाउद्दिनानें परत गेल्यावर आपली दक्षिणेवरील स्वारी यशस्वी झाली व त्यांत मनमुराद लूट मिळविली अशाबद्दलची हकीगत आपला चुलता जलालुद्दिन ह्यास दिल्ली येथें कळविली; व बादशहानें थोड्या लवाजम्यासह आपणांस करी [त्याचें सुभेदारीचें ठिकाण] येथें भेटावें अशी त्यास विनंति केली, त्याप्रमाणें बादशहानें अल्लाउद्दिनाची भेट करी येथें घेतली. बादशहाचें मनांत कांहीं किंतु नसल्यामुळें अल्लाउद्दिन आपणास दगा देईल असें त्याच्या स्वप्नीही नव्हतें. परंतु पूर्व संकेताप्रमाणें इ. स. १२९५ मध्ये अल्लाउद्दिनानें आपल्या चुलत्याचा दगलबाजीनें वध करवून दिल्लीचे तक्त बळकाविलें.

पुढें कांहीं वर्षे देवगिरीचे रामदेवराव यादव यास अल्लाउद्दिनाकडून कांहीं त्रास पोंचला नाही. परंतु कबुल केलेल्या खंडणीची

रकम रामदेवरावाकडून वक्तशीर येत नाहीं असें दिसतांच अल्लाउ-
 दिनानें आपला सरदार मलिककाफूर ह्याच्या हाताखालीं एक लाख
 सैन्य देऊन देवगिरीवर पाठविलें; मार्गांत माळव्याचा सुभेदार ऐन-
 उल्-मुल्क सुलतानी आणि गुजराथचा सुभेदार अलफखान ह्या उभय-
 तांची सैन्ये त्यास येऊन मिळाली. गुजराथचा राजा करणवाघेला
 ह्याजबरोबर दिल्लीच्या बादशहानें लढाई करून गुजराथ प्रांत काबीज
 केला होता त्या गडबडींत त्याची राणी कमलदेवी अल्लाउद्दिनाच्या
 हस्तगत झाली होती व त्यानें तिला आपली मुख्य बेगम [पट्टराणी]
 केली होती. कमलदेवीला देवलदेवी नांवाची सुस्वरूप मुलगी होती.
 ती जवळ नसल्यामुळें कमलदेवीस करमेनासें झालें. देवलदेवीस
 कसेंही करून आपले जवळ आणण्याविषयीं कमलदेवीनें अल्लाउद्दि-
 नाच्या मागे तगादा लाविला होता. गुजराथ प्रांत पूर्णपणें काबीज
 करण्याचा अल्लाउद्दिनाचा फार दिवसाचा हेतु होता. गुजराथच्या
 राजाची कुरापत काढण्यास त्यास अनायासें संधि मिळाली. देवलदेवीला
 हस्तगत करून दिल्लीस आणण्याबद्दल अल्लाउद्दिनानें मलिककाफूर
 ह्यांस सक्त हुकूम दिला होता. करणवाघेला यास ही बातमी कळतांच
 तो देवलदेवीच्या बचावाकरितां गुजराथ व देवगिरीच्या राज्यांच्या
 सरहद्दीवर असलेल्या बागलाण प्रांती गेला. मलिककाफूरनें देवल-
 देवीस आपल्या स्वार्धीन करण्याबद्दल करणवाघेला यास निरोप पाठ-
 विला. परंतु त्यानें ती गोष्ट साफ नाकारली. दरम्यान रामदेवरावानें
 आपला युवराज शंकरदेव यास देवलदेवी देणें बद्दल करणवाघेल्याकडे
 मागणी घातली होती. ती निरुपायास्तव मान्य करणें त्यांस भाग पडलें
 व त्याप्रमाणें त्यानें तिला शंकरदेवाचा भाऊ बिंबदेव उर्फ भीमदेव

याच्या स्वाधीन केली. बिंबदेव तिला घेऊन जात असतां मार्गात ती मुसलमानांच्या हाती अचानक कशी सांपडली ही हकीकत पूर्वी येऊन गेली आहे. अल्लाउद्दीनानें देवलदेवीचें लग्न आपला मुलगा खय्यरखान याजबरोबर लावून दिलें.

मलिककाफूरानें देवगिरीकडे आपला मोर्चा फिरविला. त्याचे सैन्यास तोंड देण्याचें आपले अंगी सामर्थ्य नाहीं ह्याची रामदेवरावास पूर्ण जाणीव होती. म्हणून त्यानें शंकरदेवास देवगिरीच्या किल्ल्यांत ठेऊन मलिककाफूरस मोठा नजराणा करून त्याजबरोबर तहाचें बोलणें लाविलें. मलिककाफूर ह्यानें मोहिमेच्या एकंदर खर्चाचें टांचण रामदेवरावाकडे पाठविलें व त्यास आपल्याबरोबर दिल्ली येथें येण्या-विषयीं पाचारण केलें दिल्लीच्या बादशहानें रामदेवरावाचा दरबारांत बहुमान करून त्यास इतमामनें वागविलें आणि त्याजवर बहुमानाच्या पदव्यांचा वर्षाव केला. इतकेंच नव्हे तर देवगिरीचें राज्य त्याला परत देऊन गुजराथेंतील कांहीं प्रांत त्याचे राज्यास जोडण्याचा हुकूम केला शिवाय गुजराथेंतील नवसारी प्रांत त्यास जातइनाम करून दिला. या सर्व गोष्टीबद्दल दिल्लीच्या बादशहाचे आपण ताबेदार असल्याचें त्याजकडून बादशहानें कबूल करून घेतलें.

रामदेवरावानें मरेपर्यंत खंडणी देण्याचें कामी कुचराई केली नाहीं. उलट इ. स. १३०९ मध्यें मलिककाफूर आणि खराजाहाजी हे देवगिरीच्या मार्गानें वारंगळच्या राजास जिंकण्याकरितां जात असतां त्यांची रामदेवरावानें चांगली बडदास्त ठेविली.

इ. स. १३१० मध्यें अल्लाउद्दीन खिलजीनें वर निर्दिष्ट केलेल्या दोन सरदारांबरोबर मोठी फौज देऊन दोरासमुद्र येथील होयसलास

जिकण्याकरितां दक्षिणेंत पाठाविलें. देवगिरीजवळ त्यांचा मुक्काम पडला असतां रामदेवरावाच्या मृत्यूची त्यांस बातमी समजली. त्याचा मुलगा शंकरदेव ह्याची मुसलमानांविषयीं दिलसफाई नव्हती असें त्यास पक्कें ठाऊक होतें. शंकरदेव हा आपणांस केव्हांही अनुकूल होणार नाही अशी या दोन मुसलमान सरदारांचीं खात्री असल्यामुळें दोरासमुद्र येथील होयसल यादवराजास त्याज-कडून कोणत्याही प्रकारची मदत मिळूं नये म्हणून त्यांनीं आपलें बरेंच सैन्य पैठण येथें ठेविलें होतें; दोरासमुद्राचा तत्कालीन राजा तिसरा बल्लाळ ह्याचा पराभव करून त्याचें राज्य त्यांनीं घेतलें. दिल्लीस परत जातांना शंकरदेवाचे वाटेस उभयतां सरदार गेले नाहींत. इ. स. १३१२ मध्ये शंकरदेवानें दिल्लीच्या बादशहास खंडणी देण्याचें नाकारल्यावरून मलिककाफरास चौथ्यांदा दक्षिणे-वर स्वारी करणें भाग पडलें. त्यानें शंकरदेवास पकडून त्याचा अमानुषपणें वध करविला; व महाराष्ट्र आणि कर्नाटक हे दोन्ही प्रांत बेचिराख केले. कोंकणच्या समुद्रकिनाऱ्यावरील चौलपासून दाभोळपर्यंत सर्व बंदरें त्यानें आपले ताब्यांत घेतलीं आणि आपण स्वतः देवगिरी येथें जाऊन राहिला.

थोडक्यांच दिवसांत दिल्लीदरबारांत अल्लाउद्दिनाविरुद्ध गुप्त कारस्थान चालूं असल्याबद्दलची खबर मलिककाफरास समजली; त्यामुळें त्यास दिल्लीस जाणें भाग पडलें. त्याचे गैरहजेरीचा फायदा घेऊन रामदेवरावाचा जांवई हरपाळदेव ह्यानें मुसलमानांविरुद्ध दक्षिणेंत चळवळ सुरू केली; व त्यांना दक्षिणेंतून कायमचे हाकून देण्याचा संघटित प्रयत्न केला व त्या कामीं त्यास यश येऊन देवगिरीचें

राज्य त्यानें परत मिळविलें. दिल्लीच्या कारस्थानांत मलिककाफराचें अंग होतें; व त्यानेंच अल्लाउद्दिनास विषप्रयोग करून ता. १९ डिसेंबर १३१६ रोजी ठार मारिलें असें म्हणतात. थोड्याच वेळांत मलिककाफरचा खून झाला, व अल्लाउद्दिनाचा तिसरा मुलगा मुबारक हा दिल्लीच्या गादीवर बसला.

इ. स. १३१८ त हरपाळदेवास शिक्षा करण्यासाठीं मुबारक हा आपलेबरोबर मोठें सैन्य घेऊन दक्षिणेवर मोहीम करण्यासाठीं निघाला. मुबारकाचें सैन्य देवगिरीवर येत आहे असें समजतांच हरपाळदेव व त्याचे सार्थीदार पळाले. मुबारक यानें हरपाळदेवाचा पाठलाग करण्याकरितां आपलें सैन्य पाठविलें व त्यास पकडून त्याच्या अंगाची सालटीं काढून त्याचा क्रूरपणानें वध केला; आणि त्याचें शिर देवगिरी शहराच्या मुख्य महाद्वारावर लटकत ठेविलें. ह्याप्रमाणें देवगिरीच्या यादवघराण्याचा शेवट झाला व दक्षिणेंतील हिंदुपादशाही नष्ट झाली !!

देवगिरीच्या गादीवर आल्यावर, रामदेवराव जाधवानें मोठ्या पराक्रमानें कर्नाटक व म्हैसूर प्रांत जिंकून तेथें आपला अंमल बसविला; व तेथील राज्यकारभार व्यवस्थित रीतिनें चालविण्यासाठीं आपले विश्वासांतील अंमलदार नेमिले वगैरे हकीगत पूर्वीं येऊन गेली आहे. शिवाय तत्कालीन शिलाशासनें व ताम्रपट यावरून गुजराथ, माळवा वगैरे प्रांताच्या राजांना त्याचा मोठा दरारा होता असें दिसून येतें. ही गोष्ट जर खरी असेल, तर अल्लाउद्दिनाचें आठ हजार निवडक सैन्य देवगिरीच्या दरवाजानजिक थडकेपर्यंत, रामदेवराव जाधव, अगर त्याचा युवराज शंकरदेव; व इतर अंमलदार

ह्यांस या परचक्राची दाद कशी लागली नाहीं याचें आश्चर्य वाटतें!! इतकेंच नव्हे तर, अल्लाउद्दिनांनं देवगिरीवर अकस्मात् छापा घालून रामदेवराव जाधवास अल्पावधींत नामोहरम करून त्याचे राजधानीचे शहर बिनदिक्कत लुटावें ही गोष्ट त्यास अत्यंत लांछनास्पद होय!! अल्लाउद्दिनांनं केलेल्या आकस्मिक हल्ल्यांनं गर्भगळित होऊन, रामदेवराव जाधवानें आपला युवराज शंकरदेव, अगर आपले प्रधानमंडळ यांच्या सल्ल्यावांचून त्याच्याशीं एकदम तह करावा व त्यांनं लुटलेली सर्व संपत्ति नेण्यास त्यास संमत्ति द्यावी ही गोष्ट तर सर्वांत तिरस्करणीय होय! आयत्यावेळीं शंकरदेवानें लोक जमवून अल्लाउद्दिनाचे सैन्यास परतविण्याचा प्रयत्न केला; परंतु तो यशस्वी झाला नाहीं. देवगिरीच्या 'अजिंक्य' दुर्गांत निवडक लोकांनिशि राहून रामदेवराव जाधवानें आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हां धान्यांच्या पोत्यांत धान्याएवजी मीठ सांठविलेलें आढळून आलें तेव्हां गोटांत फंद-फितुरी असल्याबद्दल त्याची खात्री झाली; व त्यास दातीं तृण धरून अत्यंत अपमानकारक तह अल्लाउद्दिनाबरोबर करणें भाग पडलें. अल्लाउद्दिनांनं या परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या वेळच्या तहाच्या अटी प्रथम केलेल्या तहाच्या अटीपेक्षां जास्त जरब केल्या!! या उद्वेगजनक हकीकतीवरून, रामदेवराव जाधवाच्या राज्यकारभारावर चांगला प्रकाश पडतो!!

गृहकलह, मंत्रिमंडळांत अनुभवी व कर्तबगार माणसांचा अभाव, प्रजेत भयंकर असंतोष, सैन्यांत बेशिस्तपणा व फंदफितुरी, राज्यकर्त्यांची विषयमग्नता व कर्तव्यशून्यता इत्यादि अनेक कारणां-

मुळें दुसऱ्या बाजीरावाच्या अमदानींत मराठ्यांची सत्ता लयास गेली ! रामदेवराव जाधवाचे राजवटींत यादवांचें साम्राज्य संपुष्टांत येण्यास ह्याच गोष्टी कारणीभूत झाल्या ! हेमाद्रिसारख्या राजनिष्ठ, राज्यकार्यधुरंधर, युद्धकुशल व राजघराण्याचा अभिमान बाळगणाऱ्या मंत्र्याचे दरबारांत वजन कमी झाल्यामुळें, त्यानें आपलें अंग राजकारणांतून काढून घेतलें ! वर्णाश्रमधर्मविरोधी व मूर्तिपूजकावर वक्रदृष्टि ठेवणाऱ्या महानुभावपंथीयांचें राजदरबारांत वर्चस्व वाढल्यामुळें सनातन हिंदुधर्माभिमान्यांचे मनांत रामदेवरावासंबंधी असलेला पूज्यभाव नाहीसा झाला होता, व सनातन हिंदुधर्माचे कट्टे अनुयायी, रामदेवरावास धर्मभ्रष्ट म्हणून समजू लागले होते.

या व इतर अनेक कारणामुळें त्याचे राज्याची घडी बिघडली होती. कर्नाटक, म्हैसूर, कोल्हापूर वगैरें दूर दूरचे प्रांतांवरील त्याचा अंमल शिथिल झाला होता असें दिसतें. राज्यांत अंदाधुंदी माजल्यामुळें प्रजेकडून कराची वसूली होण्याचें बंद झालें. तिजोरींत पैसा शिल्लक नसल्यामुळें राज्यांत खडे सैन्य ठेवण्याची अगर परचक्र आल्यास त्याला तोंड देण्याची राजकर्त्यास ताकद उरली नव्हती. आष्ट्याच्या लढाईत, सरबत्तींच्या दारूच्या पोत्यांत आयत्यावेळीं बाजरी भरलेली आढळून आल्यामुळें बापुगोखल्यास जो कट्टे अनुभव आला तोच अनुभव देवगिरीच्या दुर्भेद्य दुर्गांत रामदेवराव जाधवास आला.

रामदेवरावाच्या पूर्वजांनीं मोठ्या पराक्रमानें भरभराटीस आणलेलें व साम्राज्य पदवीस पोहोंचविलेलें देवगिरीचें राज्य त्यांनीं आपल्या मूर्खपणामुळें अल्पावधींत गमाविलें ! इतिहासाची पुनरावृत्ति होते

असें म्हणतात. श्रीशिवाजी महाराजांनी महत्प्रयासानें स्थापन केलेल्या मराठ्यांच्या राज्याचीं सूत्रें कर्तृत्वहीन लोकांच्या हातीं गेल्यानंतर त्याची काय अवस्था झाली, याची वाचकांस आठवण करून देण्याची जरूर नाही.

अलाउद्दिनांनं देवगिरीवर एकाएकी छापा दिल्यामुळें रामदेवराव जाधवास आपलें सैन्य वेळेवर रणांगणावर नेऊन त्याच्याशी दोन हात करण्यास संधि मिळाली नाही असें कदाचित म्हणतां येईल. परंतु अलाउद्दिनावरोबर तह केल्यानंतर रामदेवराव इ. स. १३०९ मध्यें कालवश होईपर्यंत जो काळ लोटला त्या मुदतींत त्यास कर्नाटक, म्हैसूर, कोल्हापूर, कोंकण वगैरे आपल्या अमलाखालच्या प्रांतांतून सैन्य जमवून दिल्लीच्या बादशहाशी दोन हात करून आपली गेलेली अब्रू पुन्हा मिळविण्यास कोणती हरकत होती? वास्तविक पाहिलें असतां वर नमूद केलेल्या प्रांतावर देवगिरीच्या यादवांचा नामधारी अंमल राहिला होता व रामदेवरावाविषयी प्रजेच्या मनांत बिलकुल आदर वसत नव्हता! रामदेवराव जाधवाकडून खंडणी वक्तशीर न आल्यामुळें अलाउद्दिनांनं त्याजवर आपला सरदार मलिक काफूर यास पाठविलें होतें. त्यावेळींही रामदेवांनं बादशहाचा हुकुम निमूटपणें मानला सरतेशेवटीं दिल्लीस जाऊन बादशहाचे आपण ताबेदार असल्याबद्दलची त्यांनं कबुली दिली आणि दक्षिणेंत त्यावेळीं अस्तित्वांत असलेल्या हिंदुराज्यांचा नायनाट करण्याचें कामीं दिल्लीच्या बादशहास मदत करण्याचा त्यांनं करारमदार केला. रामदेवराव जाधवास आपल्या कमकुवतपणाची पूर्ण जाणीव असल्यामुळें दिल्लीच्या परधर्मियराजाची त्यांनं ताबेदारी

पतकरिली व स्वार्थाकरितां राष्ट्रद्रोह करण्यास तो प्रवृत्त झाला ! याच्या उलट प्रकार साडेतीनशें वर्षांनंतर महाराष्ट्राच्या इतिहासांत श्रीशिवाजीमहाराजाचे वेळीं घडून आला; त्याची वाचकांस साहजिक आठवण झाल्यावाचून राहणार नाहीं.

औरंगजेब बादशहानें जयसिंगास श्रीशिवाजीमहाराजाकडे पाठवून मोंगल बादशहाचे आपण दख्खनचे सुभेदार आहों अशी त्याजकडून कबुली मिळविण्यासाठीं हरएक प्रयत्न केले. परंतु मोंगलाचें मांडलिकत्व पत्करण्यास आपण केव्हांही तयार होणार नाहीं, असें महाराजांनीं औरंगजेबास सडेतोड व बाणेदार उत्तर देऊन आपल्या अंगी असलेल्या ओजस्वितेची व जाज्वल्य स्वाभिमानाची दिल्लीश्वरास ओळख करून दिली !

स्वतःचे उज्वल वर्तन, राष्ट्राचा पाठिंबा, हिंदुधर्माचा यवनाकडून होत असलेल्या छळामुळें हिंदुसमाजांत उत्पन्न झालेली संघट्टणशक्ति, धाडशी व कर्तृत्ववान लोकांचे साहाय्य, इत्यादि सर्व गोष्टी श्रीशिवाजीमहाराजांना त्यावेळीं अनुकूल होत्या हें विसरतां कामा नये.

महानुभावपंथीय एका ग्रंथात हेमाद्रीनें तुर्कास बोलावून रामदेवरावाचे राज्य बुडविलें असा त्याजवर बाष्कळ आरोप केला आहे. त्याचे निराकरण करण्याची फारशी जरूरी नाही. ओवळे येथील ताम्रपटांत हेमाद्री हा देवगिरीच्या राज्याचा आधारस्तंभ असल्याबद्दल व तो सद्गुणांचा केवळ पर्वत होता असें खुद्द रामदेवरावानें ह्मटलें आहे. हेमाद्री हा महान् विष्णुभक्त असून भागवतधर्माचा कट्टा अभिमानी होता, ही गोष्ट मुक्ताफल ग्रंथांवरून दिसून येते. शिवाय महादेवराय जाधवाच्या संबंध कारकीर्दीत व रामदेवरावाच्या आरंभीच्या अमदानींत

ज्यानें देवगिरीच्या यादवांच्या राज्याची इभ्रत वाढविली, असा थोर, विचारी, सद्गुणसंपन्न, हिंदुधर्माचा कट्टा अभिमानी पुरुष, आपण स्वतः पाणी घालून वाढविलेला हिंदुपादशाहरूपी वृक्ष परधर्मीया-कडून तोडून टाकण्याचें महत्पाप व नीच कर्म करण्यास प्रवृत्त होईल अशी शंका घेण्यास विचारी माणसाचें मन केव्हांही धजणार नाही !

यादवांच्या राज्याच्या न्हासाची कारणें देतांना इतिहासाचार्य राजवाडे यांनीं सर्व दोषांचें खापर हेमाद्रीच्या डोक्यावर फोडलें आहे. “ यादवांच्या अमदानींत म्हणजे इ. स. १३ शतकाच्या उत्तरार्धांत मराठ्यांचें सर्व लक्ष परमार्थाच्या नांवावर ऐहिकं उपभोग घेण्याकडे लागलें होतें. १३ व्या शतकांतील अत्यंत मोठा असा मानिलेला ग्रंथ म्हटला म्हणजे हेमाद्रीचा चतुर्वर्गचिंतामणि हा होय. या ग्रंथाच्या व्रतखंड नामक भागांत दर दिवसाला व दर तिथीला दहा दहा पांच पांच व्रतें सांगितलीं आहेत व त्या त्या व्रताला कोणत्या देवाची कोणतें पक्कान करून किती ब्राह्मण घालून प्रीति संपादन करावी ह्याचा श्रुति, स्मृति, व पुराणें यांतील उतारे देऊन गंभीरपणें निर्णय केला आहे. लोकांची व्रतें करण्याकडे, ब्राह्मणभोजनें घालण्याकडे, पक्कानें खाण्याकडे व तद्वारा मोक्ष मिळतो अशा मताकडे अतोनात प्रवृत्ति असल्यावांचून हेमाद्रीनें हीं व्रतें केवळ पांडित्य दाखविण्याकरितां किंवा करमणूक करण्याकरितां सांगितलीं असतील हें संभवत नाहीं. पक्कान आणि व्रत ह्यांची फारकत व्रतखंडांत एकही ठिकाणीं केलेलीं नाहीं. एवढी दोन हजार व्रतें ज्या ग्रंथांत सांगितलीं आहेत असा पृथ्वीवरील दुसऱ्या कोणत्याही भाषेंत

कोणत्याही काळीं एकही ग्रंथ अद्यापपर्यंत निर्माण झाला नाही. व्रतैकदृष्टि किंवा सुखैकदृष्टि लोकांच्या हातीं मुबलक पैसा असल्यावर त्यांच्याकडे बुभुक्षु, मेहनती, साहसी व निर्धन अशा लोकांचें लक्ष जावें ह्यांत आश्चर्य नाही. सिंघणादि वीरांच्या विजयानें लोक अत्यंत धनसंपन्न होऊन व्रतें, उद्यापनें करण्याच्या मिषानें सुखैकपरायण व विलासमग्न झाले; व हीच मराठ्यांच्या नाशाची तेराव्या शतकांत कारणें होती. परमार्थाच्या नांवाखालीं ही जी सुखैकपरायणवृत्ति नांदत होती तिचा फायदा घेऊन मुसलमानांनीं मराठ्यांचा पराभव केला. ”

रामदेवराव जाधव याच्या अमदानींत धार्मिक व सामाजिक बाबतींत ज्या अकल्पित घडामोडी झाल्या त्यांचा सूक्ष्म रीतिनें अभ्यास करणारांना राजवाडे ह्यांची सदरील विचारसरणी पटण्यासारखी नाही. कालपरत्वे हिंदुधर्मास आलेली ग्लानि नाहिशीं करून लोकांमध्ये धर्मजागृति व्हावी या हेतूनें, हेमाद्रीनें चतुर्वर्गचिंतामणि नांवाचा ग्रंथ रचिला. व्रतखंडाखेरीज दानखंड, मोक्षखंड, तीर्थखंड व परिशेषखंड असे चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथाचे आणखी भाग आहेत. हिंदुधर्मास प्राप्त झालेले मालिन्य नाहिसें होऊन सनातन धर्माविषयीं एकंदर हिंदुसमाजांत आस्था उत्पन्न व्हावी या उदात्त हेतूनें हेमाद्रीनें लिहिलेल्या ग्रंथाबद्दल राजवाडे ह्यांच्यासारख्या सनातन हिंदुधर्माबद्दल अभिमान बाळगणाऱ्या विद्वान् गृहस्थानें अशा प्रकारचे अनुदार उद्गार काढावे हे आमच्या देशाचें दुर्दैव होय !



यादवराजघराण्याची संपूर्ण वंशावळ. नं. १

हेमाद्रीच्या व्रतखंडांत दिलेल्या राजप्रशस्तीत, यदुकुलवंशीय राजांची पौराणिक काळापासून ऐतिहासिक काळांतील देवगिरीच्या यादवराजघराण्यांपैकी महादेवराजापर्यंत जी त्रोटक हकिगत दिली आहे. त्यावरून तयार केलेली वंशावळ:-

पौराणिक.

१	२	३	४	५
इन्दु	मुयज्ञ	वृष्णि	पुरुहोम	अनिरुद्ध
बुध	उशना	निवृत्ति	आयु	यक्ष
पुरूखा	स्थितेयु	व्योमाच्छ	सत्वत	वज्र
आयु	मरुत्त	जीमूत	अन्धक	प्रतिबाहु
नद्युष	विक्रम	भीमरथ	भजमान	चक्रबाल
ययाति	कम्बलबर्हि	नवरथ	विदुरथ	सुबाहु
यदु	रुक्मक	दशरथ	स्वयंभोज	
क्रोश्र	पराजित	शकुनि	हृदिक	
स्वाहित	जामय	करंभि	इदुष	
नृशंकु	विदर्भ	देवरात	वसुदेव	
चित्ररथ	कथ	देवक्षेत्र	मुरारी	
पृथुश्रवा	कुंति	मधु	प्रद्युम्न	
		कुरुबल		

ऐतिहासिक

(पूर्वकालीन ऊर्फ शेऊण यादवांची)

१.	२
दडप्रहार	वेसुगी
शेऊणचंद्र (पहिला)	अर्जुन
धाडियस	भिल्लम (३)
भिल्लम (पहिला)	वादुगि
राजुगि	वेसुगि
वादुगि	भिल्लम (४)
धाडियस	शेऊण (२)
भिल्लम (२)	परम्मदेव (ऐरम्मदेव)
	(उत्तरकालीन अथवा देवगिरीच्या यादवांची)

१	२
सिंहराज	जैत्रपाळ
मल्लुगि	सिंघण (सिंहण)
अमरगांगेय	कृष्ण
गोविंदराज	महादेव
अमरमल्लुगि	
कालीय बल्लाळ	
भिल्लम (५)	

चतुर्वर्गचितामणि ग्रंथ महादेव राजाचे राजवटींत पुरा झाल्यामुळे त्याचे पश्चात् गादीवर बसलेल्या राजांची नावे ह्यांत असणे शक्य नाही.

वंशावळ नं. २

वसईच्या ताम्रपटांत नाशिक जिल्ह्यांतील चिंचोली गांव दान देतांना पूर्वकालीन यादवराजांची दिलेली वंशावळ शके ९९१ (इ. स. १०६९)

१
 दृढप्रहार
 |
 सेऊणचंद्र
 |
 धाडियप्पा
 |
 भिल्लम (थोरला)
 |
 श्रीराज
 |
 वद्दिग
 |
 भिल्लम=लस्थियव्वा
 |
 तेसुक (वेसुक) ऊर्फ वासुगी=लाट देशचा चालुक्य राजा बाराप्पा (गोगीचा
 मुलगा) याची मुलगी नायलदेवी.
 |
 भिल्लम. (आहवमल्ल)
 |
 सेऊणचंद्र (दुसरा)

वंशावळ नं. ३.

संगमनेर येथील ताम्रपटांत यादव राजकुलाची दिलेली वंशावळ:—शके ९९२ (इ. स. १०००).

पौराणिक

शंभू
|
ब्रह्मा
|
मरीचि
|
अग्नि
|
इंदु
|
पुरुधा
|
आयुष
|
नद्युष
|
ययाति

ऐतिहासिक

सेऊणचंद्र
|
दृढप्रहार
|
भिल्लम (पहिला)
|
राजा (श्रीराज) (राजनी)
|
वंदगि (वद्दगि)
|
भिल्लम (दुसरा)

वंशावळ नं० ४

सेऊणदेश (पूर्वकालीन) यादववंशीय इरम्मदेव (परम्मदेव) याचे वेळच्या आश्रि येथील ताम्रपटांत दिलेली वंशावळ शके १०२० (इ. स. १०९८)

दृढप्रहार
|
सेऊणचंद्र (पहिला)
|

धाडियप्पा
 |
 भिल्लम (पहिला)
 |
 श्रीराज
 |
 वादिग
 |
 भिल्लम (श्रीकर) (दुसरा) = झंझराजाची कन्या लस्थियव्या
 |
 श्रीवंसुक
 |
 भिल्लम (तिसरा)
 |
 सेऊण (२)
 |
 इरम्मदेव

वंशावळ नं. ५

कलसबुद्रुक येथील ताम्रपटांत पूर्वकालीन यादवराजांची दिलेली
 वंशावळ शके १०२५ (इ. स. ११०३)

१
 सेऊणचंद्र (यादवनारायण)
 |
 धाडियप्पा
 |
 भिल्लम (पहिला)
 |
 राजा (श्रीराज)
 |
 वादिग
 |

- देवगिरीच्या यादव राजघराण्याचा इतिहास - १८३

भिल्लम (दुसरा)=लक्ष्मी (राष्ट्रकूट वंशातील कन्या)
 |
 वासुगी ऊर्फ वेसुक
 |
 भिल्लम (तिसरा)

वंशावळ नं. ६

अंजनेरीचे शिलालेखांतील दानपत्रांत पूर्वकालिन यादवराजांची दिलेली
 वंशावळ:-शके १०६३ (इ. स. ११४१).

१
 हठप्रहार (शके ७४०)
 |
 सेऊणचंद्र
 |
 धाडियाप्पा
 |
 भिल्लम (१) श्रीराज
 |
 वद्दिग=(झंझराजाची मुलगी लस्थियव्वा)
 |
 तैसूक=(चालुक्य राजवंशांतील मुलीबरोबर विवाह)
 |
 भिल्लम (२)=चालुक्य जयसिंह राजा याच्या मुलीबरोबर विवाह


सेऊणचंद्र (२) [शके ९९१]

.....

सेऊणचंद्र (३) [६७६३]


वंशावळ नं. ७

हरळाहळ्ळीच्या रतिग्राम येथील ताम्रपटांत दिलेली वंशावळ:-
 (जिल्हा:-धारवाड तालुका:-कलादगी) हरळाहळ्ळी येथील उदचम्मा
 देवीच्या देवळाचे मागील आवारांत सांपडलेल्या ताम्रपटांवरून:-
 शके ११५९-६० (इ. स. १२३७-३८)




वंशावळ नं. ८

जैनाच्या बस्तीस दान दिलेल्या ताम्रपटावरून:—शके ११९१
(इ. स. १२६९)




वंशावळ नं. ९


पैठण येथील ताम्रपटावरून:- शके ११९३ (इ.स.१२७१)



वंशावळ नं. १०


ठाणें नजीक असलेल्या ओवळे गांवचे ताम्रपटांत दिलेल्या दानपत्रावरून:- (शके ११९४) उत्तरकालिन देवगिरी येथील राजांची वंशावळ:- (शतषष्टि=साष्टी).





वंशावळ नं. ११

हरिहर येथील ताम्रपटांतील दानपत्रावरून.--शके ११९९
(इ. स. १२७७)



वंशावळ नं. १२


सर रा. गो. भांडारकर यांच्या दख्खनच्या इतिहासांत दिलेली यादवांची वंशावळ:--

पूर्वकालीन यादव

१	२	
दृढप्रहार	अर्जुन	
सेउणचंद्र	भिल्लम [३]	
धाडियप्पा [१]	वादुगि [२]	
भिल्लम	वेसुगी [२]	
राजगी उर्फ श्रीराज	भिल्लम [४]	
वादुगि उर्फ वह्दिग	सेऊणचंद्र [२] [इ. स. १०६९]	
धाडियप्पा [२]	परम्मदेव	
भिल्लम [२]	सिंहराज	
वेसुगी [१]	मल्लुगि	
	अमरसल्लुगि	भिल्लम [५] मयत
		[इ. स. ११९१]
	गोविंदराज	बल्लाळ

वंशावळ नं १३

उत्तरकालीन अथवा देवगिरी येथील यादवराजांची वंशावळ.



भाग ४ था.

रामदेवराव यादवाच्या (जाधवाच्या) राजवटींत
मराठी वाङ्मयाचा उत्कर्ष

सकलविबुधमानः श्रीनिकेतं वदान्यः
समदबिबुधसिंहः श्रीनिवासाङ्घ्रिस्नेहः ।
जयति विनयसिन्धु र्वात्मनेशः सुबन्धुः
प्रणतसकलभूपः कृष्णवंशैकदीपः ॥

- श्रीबोपदेवकृत मुक्ताफल.

श्रीबोपदेवानें आपल्या मुक्ताफल ग्रंथांत देवगिरीश्वर यदुकुल-वंशीय रामदेवराव जाधव याच्या गुणांचें वर्णन वरील श्लोकांत लिहिल्याप्रमाणें केलें आहे. तो सर्व विद्वानांत श्रेष्ठ (कविकेसरी) असून अखिल गुणिजनांचा चहाता होता असें विद्वान्मान्य व कवि-श्रेष्ठ श्रीबोपदेवानें रामदेवरावासंबंधानें काढलेले प्रशंसोद्धार निव्वळ औपचारिक असतील असें वाटत नाहीं. हेमाद्रीनें मुक्ताफल ग्रंथावर ' कैवल्यदीपिका ' नांवाची टीका लिहिली आहे, तींतहि सदरील प्रशस्तीस पर्यायानें पुष्टी दिली आहे. महादेवराजाचे राजवटींत राजाश्रयामुळें हेमाद्रीस ' अनुर्भर्गभिनानगि ' सारखा विस्तृत धर्मग्रंथ पुरा करता आला. हेमाद्रीनें संस्कृतांत ग्रंथरचना करण्याचा आपला व्यासंग रामदेवरावाच्या राजवटींतही सारखा चालू ठेविला होता. यामुळें विद्वान लोकासंबंधानें त्याची सहानुभूति असणें साहजिक होते. शिवाय देवगिरीच्या दरबारांत हेमाद्री मुख्य मंत्रिपदावर असल्यामुळें त्याजकडून, महादेवराय व रामदेवराव यांस विद्वान् ग्रंथकारांस व कवीस राजाश्रय देण्याचें कामीं वेळोवेळीं सल्ला मिळत

असली पाहिजे. देवगिरीच्या दरबारांत संस्कृत व मराठी ग्रंथकारांचा जो गौरव होत असे त्याचे बरेचसे श्रेय हेमाद्रीस देणें जरूर आहे. महानुभावपंथाच्या वाङ्मयांत या विधानास दुजोरा मिळतो ही गोष्ट त्यांतील पुढें दिलेल्या उतान्यावरून दिसून येईल.

रामदेवरावाचे पूर्वी भरतखंडांत विद्वान लोकांना आश्रय देणारे राजे बरेच होऊन गेले. समुद्रगुप्त, विक्रमादित्य, श्रीहर्ष, धारचे मुंजदेव (इ. स. ९७३ ते ९९७) व भोजदेव (इ. स. १०१० १०५९) वगैरे राजांनी आपापल्या राजवटींत विद्वानास उदार आश्रय देऊन आर्यसंस्कृतीचें व संस्कृत विद्येचे संवर्धन केले म्हणून त्यांचीं नांवां भारतीय इतिहासांत चिरस्मरणीय झाली आहेत. श्री-हर्षाप्रमाणें कांहीं राजे स्वतः ग्रंथकार होते ही गोष्ट खरी. परंतु विद्वान लोकांकडून ग्रंथ लिहवून व ते आपल्या नांवावर प्रसिद्ध करून ग्रंथकार या नात्यानें आपली कीर्ति अजरामर राहावी अशी महत्वाकांक्षा बाळगणारे राजे प्राचीन काळांत कमी होते असे नाहीं. खुद्द रामदेवराव जाधव यास अशाप्रकारची महत्वाकांक्षा होती अशाविषयी महानुभाव पंथाच्या वाङ्मयांत उल्लेख आढळतो. रामदेवराव जाधवाच्या राजवटींत नरेन्द्र नांवाचा प्रतिभासंपन्न कवि होता. त्यानें आपल्या ग्रंथांत या बाबतींत स्वतःचा अनुभव लिहून ठेवला आहे, त्यांतील उतारा पुढें दिला आहे.

रामदेवरावाच्या दरबारांत संस्कृत पंडित व कवि यांना पूर्वापार वहिवाटीप्रमाणें राजाश्रय मिळत असे यांत विशेष कांहीं नाहीं. परंतु त्याचे राजवटींत संस्कृत पंडित व कवि यांच्याशीं स्पर्धा करणारे नवीन भावंड उत्पन्न झाले होते. हेमाद्री हा मराठी भाषेचा कट्टा

आभिमानी असून तिच्या उत्कर्षासाठीं सारखा झटत असे हेमाद्रीनें रघु-वंशावर 'दर्पण' नांवाची टीका लिहिली आहे, असें कांहीं विद्वानांचें मत आहे. त्यांत संस्कृत पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द (Synonyms) त्यांनें जागोजाग दिले आहेत, जसे प्लवरोह= झाडाच्या पारंब्या; वगैरे शिवाय त्यांनें राजदरबारांत मराठी भाषेचा शिरकाव करवून, दरबारचा पत्रव्यवहार थोड्या अवधींत मोठ्या प्रमाणावर करतां यावा म्हणून 'मोडी' लिपी प्रचारांत आणिली. यावरून मराठी भाषेची अभिवृद्धि सर्व बाजूंनीं झपाट्यानें व्हावी अशाबद्दल हेमाद्रीची सारखी खटपट चालू होती ही गोष्ट निःसंशय होय.

रामदेवराव जाधवाच्या कालापर्यंत भारतीय पंडित व कवि यांचा कल संस्कृत भाषेत ग्रंथरचना करण्याकडे असे. संस्कृताखेरीज इतर भाषेंत ग्रंथ लिहिण्याकडे कोणार्चीही प्रवृत्ति नसे. याची कारणें काय असतील ती असोत ! संस्कृत भाषा ही देवाची भाषा; तींत श्रुति, स्मृति, पुराणें वगैरे धर्मग्रंथ लिहिलेले असल्यामुळें, तिला सर्व बाजूंनीं विशेष प्रकारचें महत्व प्राप्त झालें होतें. संस्कृतांत जो ग्रंथ लिहील त्याचीच विद्वानांत गणना होत असे. संस्कृत भाषा ही व्यवहारांतील बोलण्याची भाषा नव्हती, तरी त्या भाषेवर प्रभुत्व मिळवून एखादा विद्वन्मान्य ग्रंथ लिहावा अशी दरएक पंडितास महत्वाकांक्षा असे.

यूरोपखंडांत इ. स. १५।१६ शतकापर्यंत ल्याटिन भाषेंत ग्रंथ-रचना करण्याकडे विद्वानांची प्रवृत्ति होती. खुद्द (बायबल) (ख्रिस्तधर्माचे पुस्तक) ल्याटिन अगर ग्रीक भाषेंत लिहिलेलें

असल्यामुळे त्यांतील रहस्य समजून घेण्यास बहुसंख्याक समाजास धर्मगुरूंच्या तोंडाकडे पहावे लागे. ही शोचनीय स्थिति नाहीशी करून, दरएक देशांतील लोकांच्या नेहमीच्या बोलण्यांत असलेल्या भाषेत वायबलाचे रूपांतर करून घेण्यासाठी लूथर सारख्या समाजसुधारकास बरीच वर्षे युरोपांत झगडावे लागले. इंग्लंडांतील विद्वान् गृहस्थ लॉर्ड बेकन ह्यास (Advancement of Learning) हा ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहिण्यापूर्वी लॅटिन भाषेत त्याच अर्थाचा (Novum Organum) ग्रंथ लिहिणे भाग पडले. नाहींतर त्याची युरोपखंडांतील विद्वानांत गणना झाली नसती.

संस्कृतभाषा अवगत असणाऱ्या लोकांची संख्या अत्यंत अल्प असल्यामुळे तिजमध्ये असलेले ज्ञानभांडार मूठभर विद्वान लोकांच्या हातीं असे. यामुळे बहुजनसमाजास कित्येक शतके अज्ञानांत राहावे लागले. लोकांच्या बोलण्याच्या भाषेत ग्रंथरचना होत नसल्यामुळे, त्यांस, आपली धार्मिक व नैतिक उन्नति करून घेण्याची साधनें उपलब्ध नव्हती.

ही शोचनीय स्थिति ख्रिस्तशकापूर्वी सुमारे चौथ्या शतकांत गौतम बुद्ध याच्या लक्षांत आल्यामुळे त्यानें आपले सर्व धर्मग्रंथ पालि व मागधी भाषेत लिहिण्याचा उपक्रम केला. संस्कृतांत बौद्धधर्माचा कोणताही ग्रंथ लिहिला जाऊं नये अशी त्यानें आपल्या शिष्यांना व प्रचारकांना आज्ञा केली होती. दरएक देशांत अगर प्रांतांत लोकांच्या नेहमीच्या बोलण्याच्या भाषेत बुद्धधर्माच्या तत्त्वांचा ग्रंथरूपानें अगर व्याख्यान द्वारे प्रसार करावा, अशी त्याची आपल्या शिष्यांना व प्रचारकांना स्पष्ट आज्ञा होती. त्यामुळे बुद्धधर्माचा

प्रसार बहुजन-समाजांत फार झपाट्यानें झाला. गौतम बुद्धानें जीं मते प्रतिपादन केलीं तीं सनातन वैदिक धर्मग्रंथांत मुळींच नव्हतीं असें नाहीं. परंतु त्यानें अपल्या धर्माचीं तत्त्वे बहुजनसमाजास लोकांच्या नेहमींच्या बोलण्याच्या भाषेंत समजून देण्याचा सुसंघटित प्रयत्न केल्यामुळें सदरील धर्माचा प्रसार करण्याचे कार्मीं त्यास चांगलें यश आलें.

शके ११८० ते ११८५ च्या दरम्यान देवगिरीच्या आसपास एक अकल्पित योग घडून आला. त्यामुळें मराठी भाषेच्या उत्कर्षाची मुहूर्तमेढ रोविली गेली. श्रीचक्रधर नांवाच्या महाराष्ट्रीय ब्राह्मणानें कृष्णदेव व महादेव यांच्या राजवटींत महानुभावपंथाची स्थापना केली. सदरील सांप्रदायाचा त्रोटक इतिहास या पुस्तकाच्या ७ व्या भागांत दिला आहे.

श्रीचक्रधरानें महानुभाव पंथाचे धर्मग्रंथ मराठींत लिहिण्याचा स्तुत्य उपक्रम केला. त्याच्या पट्टशिष्यांनीं व अनुयायांनीं त्याच्या आज्ञेनुसार सदरील पंथाचें सर्व ग्रंथ मराठींत रचिले. महानुभाव पंथाचें मुख्य उपास्यदैवत श्रीकृष्ण असल्यामुळें, व देवगिरीचे यादवराजे आपल्या पूर्वजांचा संबंध यदुवंशीय श्रीकृष्णाशी जोडण्यांत अभिमान वाळगणारे असल्यामुळें, तत्कालीन यादवराजा रामदेवराव याचा ओढा साहजिकच त्या पंथाकडे असावा यांत कांहीं आश्चर्य मानण्याचें कारण नव्हतें. राजदरबारांत महानुभावपंथाचे ग्रंथकार व कवि ह्यांचे श्रीकृष्णाच्या लीलेसंबंधीं भक्तिरसानें ओथंबलेले अनेक ग्रंथ रामदेवरावाच्या दृष्टिपुढें येऊं लागले. देवगिरीच्या दरबारांत मराठी भाषेचा सर्व बाजूंनीं उत्कर्ष व्हावा हे हेमाद्रीचे ध्येय

असल्यामुळे सदरील सांप्रदायाचे ग्रंथास स्वतःचे पूर्वग्रह बाजूस ठेऊन त्यांनी राजाश्रय देण्याचे कामी मनःपूर्वक सहाय्य करून आपले मराठी भाषेवरील अकृत्रिम प्रेम व्यक्त केले.

याच सुमारास (म्हणजे शके ११९७ चे सुमारास) रामदेव-राजाच्या राजवटीत पैठण येथे श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा अवतार झाला. २१ वर्षांच्या अल्पायुर्मर्यादेत संस्कृत व मराठी भाषांवर त्यांनी मिळविलेले प्रभुत्व व षड्दर्शनशास्त्रांच्या अभ्यासांत संपादिलेले नैपुण्य त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची साक्ष पटवितात. त्यांचे काळांत विद्वान् लोकांची प्रवृत्ति संस्कृतांत ग्रंथ लिहिण्याकडे होती; असे असतां श्रीमद्भगवद्गीतेसारख्या गहन व तत्वज्ञानपूर्ण ग्रंथावर मराठींत टीका लिहिण्याचे त्यांनीं धाडस केले ही फार महत्त्वाची गोष्ट होय. संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिण्याची पूर्वापार वहिवाट सोडून आपण मराठींत टीका लिहिण्याचा उपक्रम कां केला याची महाराजांनीं ज्ञानेश्वरीच्या सहाव्या, दहाव्या व तेराव्या अध्यायांत कारणे दिली आहेत तीं फार मननीय आहेत. मराठी भाषा ही, जोम व गोडी याबाबतींत संस्कृत भाषेच्या बरोबरीची किंबहुना कांकणभर अधिक आहे असें श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीं प्रतिपादन केले आहे. श्रीमद्भगवद्गीतेसारख्या अलौकिक धार्मिक ग्रंथांतील अमूल्य तत्वे प्राकृत जनास सहज समजलीं जावीं व त्यायोगें **भागवतधर्माचा** प्रसार बहुजन समाजांत व्हावा हा श्रीज्ञानेश्वर महाराजांचा अंतस्थ हेतु असावा असें दिसते. त्यांच्या पश्चात् सुमारे चारशें वर्षे महाराष्ट्रांत अनेक संतांनीं त्यांचा कित्ता गिरवून त्यांचा हेतु सफल केला व भागवतधर्माची तत्त्वे महाराष्ट्रांत दृढमूल केली, ही गोष्ट वाचकांस नव्याने सांगण्याची जरूरी नाही.

श्रीज्ञानेश्वरमहाराज हे महाराष्ट्रांतील भागवतधर्माचे आद्यप्रवर्तक होत असें म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही. श्रीमद्भगवद्गीते-सारख्या ग्रंथावर मराठींत विवरण करितानां संस्कृत शब्दांस, व सांख्य, योग व इतर गहनशास्त्रांतील पारिभाषिक शब्दांस मराठींत प्रतिशब्द अगर अन्वर्थक शब्द मिळतील किंवा नाहीं अशी शंका श्रीज्ञानेश्वर-महाराजांच्या मनास बिलकुल शिवली नाही. कोणतीही गोष्ट नव्याने प्रचारांत आणिताना त्या कार्मीं येणाऱ्या भावी अडचणींचा प्रतिकार करून उद्दिष्ट कार्य पार पाडण्याचें नैतिक धैर्य फार थोड्या लोकांच्या अंगी असतें. या बाबतींत लोकमान्य टिळकांनीं एका संमेलनप्रसंगीं काढलेले उद्गार फार महत्त्वाचे आहेत. “ मराठी भाषेंत शब्दसंग्रह कमी असल्यामुळें कांहीं विषयावर लेख लिहितानां शब्दांचा तुटवडा भासतो अशी कांहीं विद्वान्गृहस्थ कुरकूर करितात ती व्यर्थ आहे. आपल्या देशबांधवांस एकादी महत्त्वाची गोष्ट सवजावून द्यावी असे ज्या लेखकास अंतःकरणपूर्वक वाटत असेल; आपले अज्ञ देशबांधव सूझ होऊन त्यांची सर्वांगीण उन्नति व्हावी ह्या हेतूनें अत्यंत आस्था-पूर्वक ज्याला एखादा संदेश त्यास सांगावयाचा असेल, त्याला शब्दांचा तुटवडा कधीही भासणार नाही. संस्कृतांतलें गूढ ज्ञान आपल्या महाराष्ट्र बांधवांस सुलभ करून द्यावें या उद्देशानें ज्ञानेश्वर-महाराजांनीं जेव्हां ज्ञानेश्वरी लिहिण्यास आरंभ केला तेव्हां सहाशें वर्षांपूर्वीं सुद्धां त्यांना शब्दांचा तुटवडा भासला नाही. ”

ज्ञानेश्वरींत मराठी भाषा व महाराष्ट्रदेश ह्या विषयीं प्रेमाचे व अभिमानाचे उद्गार श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीं काढले आहेत ते येणें प्रमाणें:—

माझा मन्हाठाचि बोल कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंकें ।
 ऐसीं अक्षरें रसिकें । भेळवीन ॥ ६-१४ ॥
 जिये कोंवळिकेचे निपाडे । दिसती नादींचे रंग थोडे
 वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ॥ १५ ॥
 ऐका रसाळपणाचिया लोभा । क्रीं श्रवणांचि होती जिभा ।
 बोलें इंद्रियां लागे कळभा । एकमेकां ॥ १६ ॥
 सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा । परिरसना म्हणे रसुहा आमुचा ।
 घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥ १७ ॥
 नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळा पुरो लागे धणी ।
 ते म्हणती उघडली खाणी । रूपाचीहे ॥ १८ ॥
 जथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनाचि धांव बहिरें
 बोलु भुजाही आविष्करे । आलिंगावया ॥ १९ ॥
 ऐशां इंद्रियें आपुलालिया भावीं । झोंबती परितो सरिसेपणेंचिबुझावी ।
 जेसा एकला जगचेववी । सहस्रकरु ॥ २० ॥
 तैसे शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण ।
 पाहातयां भवज्ञांफावतीगुण । चिंतामणीचे ॥ २१ ॥

ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा. श्लोक ६-२१

देशियेचेनि नागरपणें । शांत शृंगारातें जिणें ।
 वरि वोविया होती लेणें । साहित्यासी ॥ ४२ ॥
 मूळ ग्रंथीचिया संस्कृता । वरि मन्हाठी नीट पाहतां ।
 अभिप्राय मानलिया चित्ता । कवण भूमी हे न चोजवे ॥ ४३ ॥
 जैसें आंगाचेनि सुंदरपणें । लेणिया आंगचि होय लेणें ।
 तेथ अळंकारिलें कवण कवणें । हें निर्वचेना ॥ ४४ ॥
 तैशी देशी आणि संस्कृत वाणी । एका भावार्थाच्या
 सुखासर्नां शोभती आयणी । चोखट आइका ॥ ४५ ॥

ज्ञानेश्वरी अध्याय १० वा.

तीरें संस्कृताची गहनें । तोडोनि मऱ्हाठी शब्दसोपानें ।
 रचिलीं धर्मनिधानें । श्रीनिश्रुत्तिदेवें ॥ ९ ॥
 म्हणोनि भलतेणें थथ सद्भावें नाहावें ।
 प्रयाग माधव विश्वरूप पहावें ।
 आणि संसारासि द्यावें । तिलोदक ॥ १० ॥

ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा.

तो कृष्णार्जुनसंवाद । नागरीं बोलीं विशद ।
 सांगोनि दाऊ प्रबंध । बोवियेचा ॥ ११५६ ॥
 नुसर्धीचि शांतिकथा । आणिजेल कीर वाक्पथा ।
 जे शृंगाराच्या माथां । पाय टेवी ! ॥ ११५७ ॥
 दाऊं वेल्हाळ देशी नवी । जे साहित्यातें वोजावी ।
 अमृतातें चुकी टेवी । गोंडसपणें ॥ ११५८ ॥
 बोल वेल्हाळवितेनी गुणें । चंद्रासि घे उमाणें ।
 रसगंगा भुलवणें । नाद लोपी ॥ ११५९ ॥

ज्ञानेश्वरी अ. १३ वा.

संस्कृताचें दुर्लघ्य असें तट तोडून माझ्या श्रीगुरुनीं मराठी शब्दांचा सोपा दादर (जिना) तयार केला आहे ह्मणून याठिकाणीं वाटेल त्यानें भक्तिपूर्वक स्नान करावें व विश्वरूपप्रयागमाधवाचें दर्शन घेऊन संसारावर तिलोदक द्यावें अशा अर्थाच्या ११ व्या अध्यायांतील ओव्या आहेत. तसेंच संस्कृत व मराठी भाषा ह्या समान योग्यतेमुळें एका भावार्थाच्या सुखासनावर बसल्या आहेत असें १० व्या अध्यायांत म्हटलें आहे. मराठी भाषेची योग्यता फार मोठी आहे ही गोष्ट जगाच्या निदर्शनास श्रीज्ञानेश्वर महाराजांनीं पूर्णपणें आणून दिली.

रामदेवरावाचे दरबारांत श्रीज्ञानेश्वर महाराज व त्यांचा समकालीन संत नामदेव या उभयतांचा गौरव झाला किंवा नाही याबद्दल कोठे उल्लेख आढळत नाही. तसेंच हेमाद्रि व श्रीज्ञानेश्वर महाराज यांची गांठ पडली होती किंवा नाही, ह्याबद्दल ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. निवृत्तिदेव, ज्ञानेश्वर, सोपानदेव व त्याची बहीण मुक्ताबाई ही संन्याशाची मुलें म्हणून पैठण येथील ब्रह्मवृंदाकडून त्यांचा फार छळ झाला. निवृत्ति, ज्ञानेश्वर व सोपानदेव यांस व्रतबंध करण्याचा अधिकार नाही असें ब्रह्मवृंदांनीं ठरविलें होतें. या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांच्या अमूल्य ग्रंथांचें चोज त्यांच्या हयातींत झालें नसावें, ही गोष्ट विचारांत घेण्यासारखी आहे.

पैठणच्या ब्राह्मणांनीं श्रीज्ञानेश्वरमहाराजांस शुद्धिपत्र दिलें होतें त्याची एक नकल भिंगारकरबुवांनीं छापिली आहे, या शुद्धिपत्राच्या ऐतिहासिक खरेपणाबद्दल विद्वान लोकांत मतभेद आहे. हें शुद्धिपत्र बोपदेवानें संस्कृतपद्यांत लिहिलें होते असें त्यांतील २५ व्या श्लोकांत म्हटलें आहे. बोपदेव व हेमाद्रि हे समकालीन असल्यामुळे हेमाद्रिची व श्रीज्ञानेश्वरमहाराजांची गांठ पडली असावी असा तर्क करण्यास जागा आहे. श्रीज्ञानेश्वरमहाराज हे पूर्णपणें निवृत्तिमार्गातील असून स्वतःस विद्वान् म्हणवून घेण्याची त्यास महत्वाकांक्षा नव्हती, यामुळे राजदरबारांत आपल्या ग्रंथांचा गौरव करून घेण्यासाठीं जाण्याची त्यास बिलकूल गरज नव्हती. तत्वज्ञानाच्या अत्युल्लेख पायरीवरचे मराठींत रचलेले ज्ञानेश्वरी व अमृतानुभव हे ग्रंथ हेमाद्रिच्या वाचण्यांत आले असते तर महाराजांचा त्याजकडून फार गौरव झाला असतां, यांत शंका नाही.

श्रीज्ञानेश्वरमहाराजांपूर्वी मुकुंदराय हे शके ११५८ चे सुमारास हयात होते व सिंघगाचा मुलगा जैत्रपाल उर्फ जैतुगी ह्याचे ते गुरू होते असें म्हणतात. मुकुंदराज ह्यांनीं विवेकसिंधु नांवाचा ग्रंथ लिहिला असून त्यास मराठी भाषेंतील आद्यकवि असें म्हणतात. त्यानें ' विवेक सिंधु, ' ' परमामृत ' ' पवनविजय ' ' मूलस्तंभ ' ' मंचिकरण, ' वगैरे ग्रंथ रचिले. विवेकसिंधु हा ग्रंथ शके १११० मध्ये मुकुंदराजकविनें शार्ङ्गधर नांवाच्या राजाच्या कारकीर्दीत जैत्रपाल नांवाच्या एका धनिक गृहस्थाच्या विनंतिवरून रचला असे या ग्रंथाच्या उत्तरार्धात अकराव्या अध्यायाच्या शेवटीं मुकुंदरायानें म्हटलें आहे शिवाय नृसिंहाचा बल्लाळ याचा मुलगा जयंतपाळ याचे आज्ञेने सदरील ग्रंथ लिहिला असें मुकुंदराज या ग्रंथाच्या अखेरीस म्हणतो. देवगिरीच्या यादवांच्या वंशावळीत नृसिंह व बल्लाळ अशी नांवे आढळत नाहींत. ही त्रयी म्हैसूर येथील होयसलयादव वंशातील राजपुरुषांपैकीं असावी असें दिसतें. मुकुंदराजानें दिलेल्या आपल्या परंपरेवरून व त्यांच्या हकीकतीवरून तो शिवभक्त असून श्रीज्ञानेश्वरप्रमाणें नाथसांप्रदायीं असावा असें दिसतें. मुकुंदराजाच्या कालासंबंधानें, विद्वान् लोकांत अद्याप एकमत नाहीं.

महानुभावपंथाचा संस्थापक श्रीचक्रधर ह्यानें शके ११८५ च्या कार्तिक महिन्यांत सिंहराशींत गुरु असतांना संन्यासदीक्षा घेतली, व शिष्यसांप्रदाय वाढवून आपल्या पंथाच्या विष्टिश मतांचा प्रसार करण्यास तो गांवोगांव हिंडू लागला. बुद्धधर्मप्रमाणें त्यानें भिक्षुसंघ स्थापन केले व त्यांत प्रवेश करण्यापूर्वीं भिक्षुसंबंधानें फार कडक निर्बंध घातले. श्रीचक्रधरानें आपल्या धर्ममतांचा

उपदेश आपले शिष्यवर्गस मराठी भाषेत केला. त्यामुळे या पंथांनील बहुतेक सर्व ग्रंथांची रचना मराठी भाषेतच झाली असे पूर्वी म्हटले आहे. श्रीचक्रधराचा नागदेवाचार्य या नांवाचा एक पट्टशिष्य होता. यास ह्या पंथाचे आद्य आचार्य म्हणतात. श्रीचक्रधरानंतर त्याने ह्या पंथाचा प्रसार केला. त्याचा पुत्र महेश्वरपंडित याने शके १२२४ त 'ऋद्धिपुर वर्णन' नांवाचा ग्रंथ लिहिला. तसेच यक्षदेव उर्फ मुरारीमल्ल याने 'गीतेवर' सुंदर टीका लिहिली. शके ११८७ मध्ये पारमांडल्य-आम्नाय-दीक्षित, पंडित हिरण्यगर्भ उर्फ हयग्रीव याने 'गद्यराज' या नांवाचा ग्रंथ रचिला. सुप्रसिद्ध ज्योतिषी भास्कराचार्य याचे वंशातील आपण असल्याबद्दल भानुभट्टाने आपल्या 'भानुविजय' ग्रंथाच्या अकराव्या अध्यायामध्ये स्वतःच्या वंशाची हकीकत दिली आहे ती येणंप्रमाणे:—

सिहाद्रीचिथे पाठारी । त्रिविक्रमाची जन्मपुरा ।

पुनित गावो कासारबोरी । गंगे उत्तर ॥ १ ॥

त्रिविक्रमु विद्यापती । भास्कराचार्य वेदमूर्ति ।

तयाचा गोविंदु अद्वैती । तिथे शाखेसा ॥ २ ॥

प्रभाकराचा मनोरथु । तेआंचा महेश्वर पुनीतु ।

तेयांचा कर्वाश्वरु पंडितु । वेदांतिया ॥ ३ ॥

कर्वाश्वराचार्यापामुनी । कमलापोटी पुत्र दोनी ।

जेष्ट चांगो फल्लस्थानी । गुरु तो यादवांचा ॥ ४ ॥

चांगोचे राजनायकु । राजेंद्राचा पुत्र जनकु ।

तेया चांगदेवो अवतारिकु । मायापती ॥ ५ ॥

धारा कर्वाधराचा कुमरु । कमलेपोटी लक्ष्माधरु ।
 तेआंचा पोटी अनंतेश्वरु । ते आधारा चांगदेओ ॥ ६ ॥
 चांगदेवो देशाउरी । अध्यापकु जाला अवधारी ।
 अनंते घातली कासारबोरी । लौट्याकारण शाला ॥ ७ ॥
 अनंता यादवे आव्हाणौनी । राहाविले तीर्थो पैठर्णा ।
 अध्यापकु वृत्ती स्वीकारौनी । राये वृत्ती वर्तली ॥ ८ ॥
 क्रमंचि अनंतापासौनी । उमांबाजठरी पुत्र दोनी ।
 तळाभें दंपत्यु मनी । अति मुखायिले ॥ ९ ॥
 जेष्ट नावें दिवाकरु । धारा भानु कर्वाधरु ।
 अचाट प्राज्ञा साचोकारु । वाचस्पतीसा ॥ १० ॥
 मग दिवाकराची ब्राह्मणी । जुदैवे झाली गर्भिणी ।
 एक कन्या पुत्र दोनी । वरां ओपी ॥ ११ ॥
 तीर्थो कर राची श्रीपुरी । व्याहिली कन्या दिवाकरी ।
 तंव ती हातरिती जाली कुमरी । तोकडेनि कालें ॥ १२ ॥
 तेचि धुआडी नागांबिका । त्यागा पातली भानुचक्रिका ।
 जेही बोधिले रघूनायका । नांदेडकरातें ॥ १३ ॥

(भानुविजय अ. १३)

वरील उताऱ्यावरून पाटण येथील शके ११२८ च्या शिला-
 लेखांतील मजकुरास दुजोरा मिळतो. शिवाय या वंशांतील उमांबा व
 नागांबिका नांवाच्या दोन विदुषी स्त्रियांनीं महानुभावपंथ स्वीकारून
 बरीच ग्रंथरचना केली असें दिसतें. देवगिरीचे यादवराजाकडून
 भास्कराचार्याचे कुटुंबांतील विद्वान् वंशजास कसकसा राजाश्रय
 मिळाला याचें चटकदार वर्णन यांत दिलें आहे.

श्रीचक्रधराचे पट्टशिष्य श्रीनागदेवाचार्य यास, केशवराजसुरी
 उर्फ केशव पंडित यांनीं ' उद्धरण ' ' संसरण ' इत्यादि प्रकरणें

संस्कृत भाषेंत रचूं कीं काय असा प्रश्न विचारिला असतां आचार्यांनीं म्हटलें “ नकोगाः केशवदेयाः येणें माझिये स्वामीचा सामान्यु परिवारू नागवैलकीः परमेश्वरें तरी जीवाचेया संकोचिता आन अनेक व्यसना अयोग्यता जाणौनीः आन काठिण्यता चुकवोनी सकळांसी अल्पायासें बह्मविद्याचिये ठायें गिवसता येवौनि परमेश्वर लाभुद्यमा वावु. हो आवाः म्हणौनिची महाराष्ट्रीये निरोपिलें कींगाः परव्हीं सर्वज्ञा (चक्रधरस्वामीला) कांई देववाणि निरोपून लाहे कीं गाः भणौनि केशवा संस्कृत सूत्रबद्ध प्रकरण न करी तूं कीः ”
(कथा ४७)

याच उदात्त हेतूनें श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीं लोकसंग्रहार्थ भगवद्गीतेतील रहस्य मराठींत जनतेपुढें ठेविलें व तोच कित्ता एकनाथ श्रीधर कवींनीं पुढें चालविला.

रामदेवराव जाधवाच्या राजवटींत नरेंद्रपंडित अयाचिते या नांवाचा एक प्रासादिक श्रेष्ठ दर्जाचा कवि होऊन गेला. त्यानें रुक्मिणी-स्वयंवर या नांवाचा एक उत्तम ग्रंथ लिहून तो रामदेवरावाचे दरवारांत वांचून दाखविला. रामदेवरावास तो ग्रंथ इतका पसंत पडला कीं त्याचे कर्तृत्वाचा मान कवींनीं आपणास (रामदेवरावास) द्यावा व ग्रंथाच्या शेवटीं आपलें नांव घालावें अशी त्यानें नरेंद्रापाशीं आपली इच्छा प्रदर्शित केली व ती पूर्ण करण्यांत आल्यास ग्रंथांतल्या प्रत्येक ओवीबद्दल त्यानें नरेंद्रास मोवदला म्हणून सुवर्णद्रव्य देण्याचें आश्वासन दिलें. त्यावर नरेंद्रानें जें बाणेदार उत्तर दिलें तें मननीय आहे. सर्वच ग्रंथकार पैशाच्या मोहाला बळी पडून आपलें स्वत्त्व गमाविण्यास तयार नसतात ही गोष्ट या उदाहरणा-

वरून निदर्शनास येतें. नरेंद्रानें राजास उत्तर दिलें कीं “आपले इच्छेस मान दिल्यास इतर कवि मला हांसतील व नांवे ठेवितील आणि आमच्या कविकुलास बोल लागेल” हें नरेंद्राचें सडंतोड उत्तर ऐकून राजास संताप आला व त्यानें नरेंद्राच्या हातून तो ग्रंथ हिसकावून घेतला. नरेंद्रानें राजास म्हटलें “महाराज या ग्रंथांत अजून कांहीं शोध घालावयाचे आहेत तर आज हा ग्रंथ मजला परत द्यावा म्हणजे तो घरीं नेऊन एकवार तपासीन आणि उदईक पुन्हां आणून देईन.”

राजानें नरेंद्राचें हें म्हणणें ऐकून हेमाद्रिकडे साशंक मुद्रें पाहिलें. तेव्हां हेमाद्रि म्हणाला “आम्हीं ब्राह्मण लोक, आम्हांस आपलाच राजाश्रय, तरी ग्रंथ आपण मागावा व आम्हीं तो आपणांस देऊं नये, तर मग तो कोणास द्यावा !” असें राजास हेमाडपंतानें उद्देशून म्हटलें व अर्थपूर्ण दृष्टीनें नरेंद्राकडे पाहून त्यास विचारलें, “हे कविश्रेष्ठा ! तुम्हांस राजाचें म्हणणें मान्य आहे काय !” हेमाद्रीच्या मनांतील आशय ओळखून नरेंद्रानें उत्तर दिलें कीं “आम्हीं राजाचेंच आहोंत; मग ग्रंथ देण्यास दोष कशाचा ! आमचे बंधु शैल्यकवि व नृसिंह कवि यांनीं केलेले रामायण आणि नलोपाख्यान हे दोनही ग्रंथ आपणास नाहीं कां दिलें ? तसेंच हे रुक्मिणीहरणही कां देऊं नये ? यांत शेवटीं राजवर्णन केलें आहे तें कां उगाच केलें आहे ?” असें म्हणून नरेंद्रानें कांहीं भाग तेथल्यातेथे वाचून दाखविले; तें ऐकून राजास संतोष होऊन त्यानें तो ग्रंथ कवीस परत दिला. ह्याप्रमाणें नरेंद्रानें ती वेळ मारून नेली. तथापि रामदेवरावाचे वर्तनावद्दल त्याचे मनांत

कायमची अढी राहिली, ही हकीगत लीलाचरित्रांतील १०१ लीला या सदराखाली दिली आहे, ती येणें प्रमाणें.—

नरेंद्र कवे ग्रंथ भेटीसी अनुसरणें: नरेंद्रकवि: शैल्यकवि: नृसिंहकवि=अयाचिते हे तिघे बंधु देवगिरीयेसी रामदेवरायाचे या आश्राइतीयेती: नृसिंह कवीयें नलोपाख्यान केलें: शैल्य कवीयें रामायण केलें: ते आपुलाले ग्रंथेनसी सभे माझारी जावौनी रामदेवो रायापुढें भणितलें: तेथेंचि नरेंद्र कवि वैसले असति: तेयांसी भटो-
 ञ्चनूनि श्रवण होते: तेही ग्रंथ ऐकौनिया तोषले: आनशैल्य कवि (अपभ्रंशें साल कवी) ते भणितलें: ऐसाचि जरी द्वारकेचा रावो वर्णितेती तरि तुमचेया जन्मांतराचेया पापा पुरश्चरण होतें की: ऐसें रामदेवराया देखतांचि भणितिलें: तंव तेहीं भणितलें: तुम्हीही एक-
 कवित्व कराना का: मा पाहो तुमचा वर्णनु: मग नरेंद्रकवि तेणें चि सळें अठराशत वोर्वाये “ ऋक्मिणी स्वयंवर ” ग्रंथ केला: मग-
 तोही बंधुद्वया देखतांचि रामदेवराया पुढां भणितला सहर्षे वाचितां इये वोविये पर्यंत आला “ देवचिया दादुलेपणाचा उवारा ॥ न साहेचि साताही सागरा ॥ भणे वोसरौनी राजसभा ॥ दिधली द्वारा-
 वती ॥ ” यावरीं रामदेवरायें भणितलें ग्रंथाचा अभंगी (अंती) नाम आमुतें देयावे: मा ग्रंथचिया जेतुकीया वोर्वाया: तेतुकोचि सोनटके आन चौथरीया आसु वोवाळणीये घालीजैल: जंव नरेंद्र कवे भणितलें: नराजे हो: आमुचेया कविकुळा बोल लागैल: तंव रामदेवरावो बला-
 त्कारें ग्रंथ तेया पासौनि घेतला: तंव नरेंद्र कवियें रायातें विनविलें: जे राजे हो इया ग्रंथां आझुई काचित ठायीं शोध उरलाचि असे: तो एक दीं ग्रंथ देयावा: मा शोधौनी देवों: तंव रायें भणितलें: उदेयां-

चिये वेळें ग्रंथ आणौनी देयावें: ना तरि आम्ही घेवोचि लाहो: ऐसें भणौनि हेमाडी पंडितांची (हेमाद्रि) वास पाहिली: तंव हेमाडी पंडिती भणितलें: ना राजे हो: आम्ही ब्राह्मण राया श्रायितें की: रायासी ग्रंथ नेदू तरि देवों कवणासी: ऐसें भणौनि नरेंद्र कवीया-भणितलें: कविवरो राजे कांड भणिताती: ते तुम्हा प्रमाण आती: नरेंद्री भणितलें: आम्ही रायाचीये की: ग्रंथु देयावेया कांड दूषण-आती: रामायण नलोपाख्यान ते तुम्ही रायासी जें दिधले तें ऋक्मिणी स्वयंवरुहि करुनिया रायां अर्पावें: शेखीं रामवर्णनु केलें: तें कांड वाउरेंचि केलें की: ऐसें भणौनि सेवटील भागु वाचौनी दाखविला: तें रायें तो ग्रंथु नरेंद्र कवीया दिधला: परि उदेयांची सभे आणौनी: येणेंचि आती: हो राजेहो: आती: ऐसें ग्रंथ घेवौनि गृहां गेले: आन शैल्य नृसिंहातें भणितलें: तिघे बंधु मिळौनि लेखनकरौ पां:तरि तेही मानिलें: ऐसेया परि तीन तीन शत वीर्यीय: येयांचि येयांचि लेखन केले पा: पुनलेहों बैसलेति: तंव ब्राह्म मुहुर्तेचि रायें बोलावो पाठविलें: ग्रंथ शोधु जाला: तो आतांचि आणावा: तेया सारिसेंचि नरेंद्र कवीये ग्रंथु नेवौनि रामदेवरायासी आशिर्वाद मंत्रेनसी दिन्हला: आन नरेंद्र गृहा येवौनि नूतन लेखक ग्रंथ नवशत ओवीयांचा घेवौनि संसाराचा त्याग करुनियाभटोबासा जवळी येवौनि तेंही भिक्षा केली: ऐसीया परि ऋक्मिणीस्वयंवरासी नरेंद्र कवीया महात्म मार्गी आले: आन तो ग्रंथुही आला असे:

(लीला १६१)

नरेंद्रपंडित कवि आपल्या वाणेदार स्वभावामुळें राजाश्रयास मुक्त आहे असें हेमाद्रीचे लक्षांत येतांच त्यानें मोठ्या चतुराईनें नरेंद्रास

उद्देशून जे शब्द उद्गारले त्यामुळे नरेंद्रानें आपल्या भाषणाचा ओघ बदलला आणि रामदेवरावाचा राग शांत केला. या एकाच उदाहरणावरून ग्रंथकारास दरबारांतून आश्रय मिळावा याबद्दल हेमाद्रीला किती कळकळ होती ह्या गोष्टीची सहज कल्पना होते.

नरेंद्रकविचा “ ऋक्मिणी स्वयंवर ” हा ग्रंथ अद्याप छापून प्रसिद्ध झाला नाही, परंतु त्यांतील दिलेल्या उतान्यावरून तें काव्य श्रेष्ठ दर्जाचें असावें असें दिसतें. नरेंद्रकविनें हें काव्य लिहिल्यावर महानुभावपंथाचा स्वीकार केला असें म्हणतात. या पंथाची दीक्षा घेतल्यावर त्यानें बरीच ग्रंथरचना केली व तो श्रीचक्रधरस्वामीचा पट्टशिष्य बनला. श्रीचक्रधरस्वामीचे पश्चात् ही हकीकत १६१ लीला या सदराखाली दिली आहे.

या कथेंत ऐतिहासिक सत्य किती असेल तें असो, परंतु रामदेवरावास आपलें नांव ग्रंथकार या नात्यानें चिरकाल रहावें अशी श्रीहर्ष वगैरे राजाप्रमाणें हांव होती ही गोष्ट सिद्ध होते. रामदेवरावाच्या या महत्त्वाकांक्षेमुळे त्याचे राजवटीत महानुभावपंथाचें व इतर वाङ्मय मोठ्या प्रमाणावर निर्माण झालें यांत शंका नाही. रामदेवरावाच्या राजवटीत मराठी भाषेच्या भरभराटीची जी लाट उसळली ती पुढें कित्येक शतकें चालू राहिली ही गोष्ट मराठी भाषेचा वरवर अभ्यास करणाऱ्यासही कळून येईल. रामदेवरावाच्या हयातीत म्हणजे शके १२३१ पर्यंत महानुभावपंथामध्यें नांवाजलेले कवि व ग्रंथकार बरेच होऊन गेले ही गोष्ट भावे यांचे “महाराष्ट्र सारस्वता” वरून व श्रीयुत यशवंतराव खुशाल देशपांडे यांच्या “महा-

नुभावीय मराठी वाङ्मय” या ग्रंथावरून दिसून येते. भावे यांनीं महानुभावीय ग्रंथाची सूचि प्रसिद्ध केली आहे त्यावरूनहि या विधानास पुष्टि मिळते. श्रीचक्रधरस्वामीचे पट्टशिष्य नागदेवाचार्य हे होते. यानांच या पंथाचे आद्य आचार्य म्हणतात. त्यांनं काहीं ग्रंथ लिहिले असल्यास ते उपलब्ध नाहींत. गौतम बुद्धाच्या पश्चात् त्याचा पट्टशिष्य आनंद यानें बुद्धधर्माचा, तसेंच येशुख्रिस्तानंतर त्याचे पट्टशिष्य यांनीं ख्रिस्तधर्माचा, ज्याप्रमाणें प्रसार केला त्याप्रमाणें नागदेवाचार्यांनं महानुभावपंथीय मतांचा प्रसार केला नागदेवाचार्यांचा जन्म शके ११५८ त होऊन त्याचा मृत्यु शके १२२४ त झाला. नागदेवाचार्यांची चुरुत वहीण रूपाई नांवाची होती तिची आजी महदंबा या नांवाची असून ती कन्हारदेव व महादेव या यादवराजांच्या कारकीर्दीत कवयित्री व ग्रंथकर्ती म्हणून फार प्रसिद्धीस आली होती. महदंबेची गीतें फार प्रेमळ व भक्तिपूर्ण आहेत. रामदेवरायाचे कारकीर्दीत श्रीभास्कर कवीश्वर उर्फ भानुभट्ट बोरीकर यांनीं दोन ग्रंथ फार सुरस लिहिले. त्यांपैकी “ शिशुपाल वध ” हा ग्रंथ शके ११९५ त व “ एकादश स्कंध ” शके ११९६ त लिहिला याखेरीज दामोदर पंडितानें शके १२०० मध्ये “ वत्सहरण ” नांवाचें काव्य रचिलें. महींद्र उर्फ महिभट्ट व्यास हाही श्रीचक्रधर स्वामीचे पट्टशिष्यांपैकी होता.

रामदेवरायाचे राजवटींत म्हणजे शके ११९३ पासून तों शके १२३१ पर्यंत महानुभाव पंथांत जे कवि आणि ग्रंथकार निर्माण झाले त्यांची व त्यांनीं लिहिलेल्या ग्रंथांची त्रोटक माहिती कोष्टकरूपानें पुढें दिली आहे.

ग्रंथकार.

ग्रंथ.

नरेंद्रपंडित:—

कृष्णिमर्णास्वयंवर (शके १२१०):
विद्योगचंद्रिका, गद्यश्लोक.

**शैल्यकवि (नरेंद्राचा
थोरला बंधु):—**

रामायण.

**नृसिंह केसरी (नरेंद्राचा
धाकटा बंधु):—**

नलोपाख्यान.

**महेश्वर पंडित (नागदेवा-
चार्याचा पुत्र):—**

कृद्धिपुर वर्णन (शके १२२४):
निवैदस्तोत्र; संकटस्तोत्र.

महेंद्र ऊर्फ महीभट्ट:—

लीलाचरित्र: पद्यखरडा. (शके ११८५).

**भास्कर कवीश्वर (द्वितीया-
चार्या):—**

शिशुपालवध (श. ११९३ भागवत.
एकदशस्कंध (श. ११९३) श्रीकृष्ण चरित्र.

(पूर्वाश्रमाचे भानुपंडित

भानुभट्ट बैरीकर)

प्रश्नावलि, मूर्तिज्ञान, पूजावसर.

**भावेदेव व्यास (भास्कर कवि-
धराचा थोरला मुलगा)**

केशवव्यास ऊर्फ केशवसूरि

(श्रीचक्रधराचा शिष्य):—

सिद्धान्त मंत्रपाठ; मूर्तिप्रकाश; वाद लाप-
निक (गद्य) गुढे (गद्य) अन्येव्यावृत्ति
युगधर्म, विद्यामार्ग, संसर्ग संहार, महा-
वाका, निर्वचन, उद्धर्ण, अस्तिपरि.
आचारविचार, विधिनिषेधसूत्रें, दृष्टांत-
वदृष्टांतीक, लापीका, नौगुढें, अवस्ता-
भूतगीतपूजा अवस्वरें मूर्तिप्रकाश ओवी,
(ओवी ३०४४) द्विभार्यादृष्टांतप्रमे.

आनेराजव्यास ऊर्फ गोपाळ

पंडितः— मृत्रपाठ, लक्षण, रत्नाकर (संस्कृत),

(नागदेवाचार्याचा शिष्य)

सुभाषितांतक्षरी, द्वात्रिंश लक्षण (संस्कृत)

दामोदर पंडितः—

वत्सहरण, चौपद्यापाठ (श १२००)

परशुराम व्यास (नृतीयाचार्य)ः—

आम्राथ तेरावा, भिक्षेचा गूढासंकळीत,
ओ. वि. मालिका भाष्य

भीष्माचार्यः—

मार्गमंजरी, दिनकर प्रबंध (संस्कृत)
मूर्तिप्रकाश सुभाषितप्रदीपिका ब्रह्मोप-
निषदावरील धारा विव नांवाचे भाष्य,
लक्षण सारोद्धार, ऋद्धपूरमाहात्म्य,
शिद्धांतसार.

हयग्रीव व्यास (पंडित हिरण्यगर्भ

दीक्षितः— गद्यराजस्तोत्र श्लो. २८१ धवळे.

रुपाई ऊर्फ महदांबाः—

धवळे (गीतेवरील स्तोत्रें.)

हिरांबा (दामोदर पंडिताची स्त्री.)

महानुभाव, नाम-महिमा वर्णन.

मुरारिमल्ल ऊर्फ यक्षदेवः—

गांता टीका श. १२२४

(श्रीकृष्ण बाळ-फिडा ओ. ७२५).

वहाळ नारोव्यासः—

ऋद्धपूर वर्णन.

रवळो व्यासः—

सव्याद्रि वर्णन.

पंडित विश्वनाथः—

ज्ञानप्रबंध.

रामदेवराव जाधवाच्या राजवटींत जें महानुभावपंथीय वाङ्मय निर्माण झालें त्याची रूपरेखा वर दिली आहे. महानुभावपंथाचे समग्र ग्रंथ अद्याप उजेडांत आले नाहींत व ते प्रसिद्ध होईपर्यंत ह्या भागांत दिलेली माहिती अपुरी आहे असें म्हणणें भाग आहे. लीलचरित्र हा महानुभावपंथाचा धर्मग्रंथ आहे. या ग्रंथांत रामदेव-

राव जाधव ह्याचे कारकीर्दीवर प्रकाश पाडणारे बरेच उल्लेख आहेत असे महानुभावपंथीय महंतांचे म्हणणे आहे; परंतु हा ग्रंथ प्रसिद्ध होईपर्यंत या बाबतीत कांहीं लिहितां येत नाही. दामोदर-पंडितांचे वत्सहरण व कवीश्वर भास्कर व्यास यांचे शिशुपालवध व नरेंद्र पंडितांचे रुक्मिणी-स्वयंवर हे ग्रंथ श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे पूर्वीचे अगर समकालीन ग्रंथ आहेत.

सदरील ग्रंथांतील भाषेवरून मराठी भाषा फार वर्षांपासून महाराष्ट्रांत प्रचारात असली पाहिजे. महानुभाव पंथाची स्थापना होण्यापूर्वी मराठी भाषेत बरीच ग्रंथरचना झाली असावी असे अनुमान काढण्यास जागा आहे. देवगिरीचा अखेरचा राजा रामदेवराव ह्याच्या राजवटीत, यक्षिणीची कांडी फिरवून, ती एकाएकी निर्माण झाली असें केव्हांही म्हणतां येणार नाही. मराठी भाषेचा अभिमान वाळगणाऱ्यांनी ह्या कार्मीं नेटाने संशोधन केल्यास प्राचीन काळच्या मराठी वाङ्मयाचा ठेवा हातीं लागण्याचा संभव आहे. रामदेवराव जाधव ह्याच्या राजघराण्यापैकीं कांहींजणांनीं महानुभावपंथाचा स्वीकार केला होता ह्याबद्दल महानुभावीय ग्रंथांत उल्लेख आढळतो. (नागदेवाचार्य कथा १६८). गोपाळ पंडित हा पैठण शहराजवळील वरखेड, वाडेगांव येथील मूळ रहिवासी होता, त्याच्या धाकट्या भावांचे नांव केशवराजसूरि असें होतें. गोपाळ पंडित हा आपलें गांव सोडून देवगिरीस जाऊन राहिला, तेथें असतांना रामदेवराव जाधवाची धाकटी राणी कामाईसा किंवा कामाईदेवी हिचा तो पुराणिक व खाजगी खजिनदार होता. कामाईदेवीनें ह्याचेमार्फत नागदेवाचार्याचा मंत्रोपदेश घेतला होता, ह्याबद्दल नागदेवाचार्याचे चरित्रांत उल्लेख सांपडतो तो येणेंप्रमाणें:—

“ भद्रकार कामाडसेः तिये रामदेव रायाची धाकुटी राणीः तिये सव्वाये लक्षाचा व्यापारू गोपाळ पंडिता होना. कामाडसें सदापुराण ऐकितें असती ! ”

रामदेवराव जाधवाच्या अनेक राण्यांपैकीं कामाई नांवाची एक राणी होती. नवऱ्याच्या मरणानंतर त्याच्या पत्नीनें सती गेलें पाहिजे अशी हिंदु लोकांत पूर्वापार रुढि होती. तीस अनुसरून कामाई-श्वरिज रामदेवरावाच्या सर्व राण्या सती जाण्यास सिद्ध झाल्या. परंतु कामाईच्या मनांतून सती जावयाचें नव्हतें. रामदेवरावाचा ज्येष्ठ मुलगा शंकरदेव यानें, सती जाण्याविषयीं तिचें मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु ती आपला आग्रह सोडीना. सती न जाणेबद्दल तिनें शंकरदेवास कारणें सांगितली तीं अशीः—

“ आपण नागदेवाचार्याकडून महानुभावपंथाचा मंत्र अथवा उपदेश घेतला असून त्याअन्वये आत्महत्या करणें म्हणजे नरकाचें साधन होय ” असें तिनें सर्व लोकांसमक्ष शंकरदेवास व आपले वापास निश्चून सांगितलें, शिवाय, आपलें अवशिष्ट आयुष्य भगव-च्चिंतनांत घालवून पतिव्रता धर्मानें वागण्याचा आपला निश्चय असल्या-बद्दल तिनें त्यास स्पष्ट कळविलें. याउप्पर जबरदस्तीनें सती जावयास आपणांस लावूं नये अशी तिनें शंकरदेवाची काकळूत केली. परंतु शंकरदेवाचें मनास द्रव आला नाहीं. उलट तिनें सती गेलेंच पाहिजे असा त्यानें आग्रह धरिला. शंकरदेवाचा हा दुराग्रह पाहून तिनें त्यास शाप दिला कीं, “ तूं कोणच्या तरी तावडींत सांपडला जाऊन तुझ्या अंगाची कातडी काढली जाईल व तुझे निसंतान होईल व यादवांचें राज्य अज्यावधींत नष्ट होईल. ” सदरिल हकी-

कत लीलाचरित्रांतील ? ७३/ लीला ह्या सदराखाली दिली आहे ती येणेंप्रमाणें:—

कामाई अग्नि प्रवेशाद्वाच चुकविणें: शिष्ये प्रश्ने मग किर्ता एका दिवसा राम-
देवरायें निवतैला: तंव सकळहां रायांचेया स्त्रिया पतिसवेंचि अग्निप्रवेशाया:
परि कामाइसैं लाहो न करितां देखौनी: रामदेव रायाचेनि ज्येष्ठ पुत्रें सिंगणरायें
(शंकरदेवरायें) भणितलें: कामाई आतां वेग करा: तुह्मां अग्निप्रवेशाचीं आइती
कां न कराचि: तंव कामाइसी भणितलें: सिंगणा मज सत्व नाही. मी तुझिये
भानवसीयेचा ठोंबरा खावौनि तुझे कल्याण चिंतीन: पतिव्रता धमेंनसी असैन:
तंव सिंगणें भणितलें: जेयातें ये वेळी सत्व नाही तेयातें: बांधौनीया रायांचेया
महगमनें चितेसी घालावें लागेल: तंव कामाईसांचा पिता मादळी माहादेव-
दरणा आला: तेणें कामाईमातें हातीं धरौनि भणितिलें: हें कांई कामाई: गोड तें
खाइजे: आन कइ तेया सांडिजे: तुम्ही रायाची अर्धांगी कीं: जी जी महोदेव
दरणे याच्ये कन्येसी सिंगणरायें पतिमवें बांधौनीया घातली: ऐसैं काई अवघा
भिनलेया लोकांचेया मुखीं म्हणवौनिया आमुचेया नांवा बोलु लाविसी तियेवेळीं
न नाहातीचि निगाली आन प्रेत शिळेवरी उभी ठाकौनी परमेश्वरू नामस्मरण
करुनि पुनति सकळ लोकां भावनें पाहौनि भणति जाली: वा सिंगणा मज
वैधवंता नागदेवाचार्याचा मन्त्रोपदेश असे: आपहनने नर्क होती ऐसी मातें
जाणीव असे: वा सुपुत्रा मातें सोडी: मा भिक्षा करौनी मुखें कल्याण चिंतीत
परमेश्वरा आराधनें भूदेशीं असैन: तुमतें कांहींचि मागेना: आन तुमचेया कुला
बोलहां लागे ऐसा घृणितु आचार ही करैना: माझेया परमेश्वर चिंतनें तुझे
आयुध्य आन राज्य अखंड टिकेल: ना आइकसी तरि तुझे चामुडें कवणांचेनि
हातें सोलवेल: आन निसंतान होवौनि यादववंशाय राज्य छात्राचाही अल्पाव-
काशेंचि नि:पातु होईल गा: ऐसैं आईकौनि तेणें भणितलें: लोटारे लोट्टा कांईसा:
भविष्यु साच मानिताये: भणौनि कामाईसा चितेसा लोटिले: आन ते अवघेचि
भट्टेबासा गोपाळ पंडितें जाणविलें: तंव भट्टेबामातें शिष्ये पुमिलें: हा भट्टे

कामाईभे तळमळीत दग्धली तरि तिथेभी काई होईल: भट्टोबासी भणितलें: वेध: बोध: अन: अनुसरणाचि तळमळ अमैल: तारि: देहाविया होईल: अथवा अडणिये अनुसरण प्रतिबंधले तरि परमेश्वर होईल: तथा वेध बोध असौनि तळमळ नाहीं तरां प्रमाद अक्षेपौनी चैतन्य फळ होईल: तथा बोध राखिला जेणें तयांचा तापु उपजेळ: तथा बोध नाहीं आन वेध तळमळ अमे तरि पुढतां पुरुष होऊनि जन्मली मग परमेश्वर-ज्ञान हावैनि भिक्षाचार करीता: थ रा साध्या तेथानें परमेश्वर उधरी जैल: ऐनिया परि भट्टोबासी कामाई सांचया संशयोच्छेद प्रकर्णा आचार भेदाचें निरोपण केलें: एकी पुनर्ता पुसिलें: हा भट्टो कामाईभें रायांभी निरुपतानत्वाचा तथा छत्रभंगाचा श्रापु दिधला: तो काई साचु होईल: तंव भट्टोबासी भणितले: कामाईथेचा मुखा धर्माधिष्ठात्री देवतेनी जें वदविलें तें ब्रह्मादिकांचेनि आतां चुर्कावत.हीं न चुकोचि ते आडळवाणो कां गा ऐसे सांधितलें: (लीला १७३)

वरील उताऱ्यांत रामदेवराव जाधवाची राणी कामाई हिनें महानुभावपंथाचा स्वीकार केल्याबद्दलची जी माहिती दिली आहे ती खरी असल्यास या पंथाच्या मतांचा पगडा राजघराण्यांतलि मंडळीबर व खुद्द रामदेवराव जाधवावर बसला होता असें मानण्यास बरीच जागा आहे. महानुभाव पंथासंबंधानें सनातन हिंदुधर्माच्या अनुयायांना तिरस्कार वाटत होता त्यामुळें एकंदर हिंदुसमाजांत रामदेवराव जाधवासंबंधानें तिटकारा उत्पन्न झाला होता. त्यांच्या प्रजेमध्ये असंतुष्टता उत्पन्न होण्यास जीं अनेक कारणें झालीं त्यापैकीं हें एक मुख्य कारण होय.

महाराष्ट्रांतील साधु-संतांच्या अनेक परंपरापैकीं नाथपरंपरा ही एक होय. श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीं आपल्या ग्रंथांत, ही गुरुपरंपरा दिली आहे, ती येणंप्रमाणें:—

आदिनाथ-मच्छींद्रनाथ-गोरक्षनाथ-गैनीनाथ-निवृत्तिनाथ-ज्ञाननाथ उर्फ ज्ञानदेव. या भावंडांचें घराणें यजुर्वेदी वत्सगोत्री वाजसनीय शाखेचें होते. म्हणजे श्रीज्ञानेश्वर महाराज हे आमच्या चरित्रनायकाच्या शाखेचे ब्राह्मण असून समानगोत्री होते. श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीं आपल्या पंधराव्या वर्षीं ज्ञानेश्वरी ग्रंथ पुरा केला. व त्यानंतर 'अमृतानुभव' या नांवाचा वेदांतपर ग्रंथ त्यांनीं लिहिला तो भाषेच्या व विवेचनाच्या दृष्टीनें अंमळ दुर्बोध आहे. या दोन मुख्य ग्रंथाशिवाय 'भक्तराज' 'स्वात्मानुभव' हेहि ग्रंथ त्यांनीं लिहिले आहेत. ह्याखेरीज 'चांगदेव पासष्टी,' 'सश्रितानंद लखोटा,' 'कल्याण पत्रिका,' 'नमन' 'पंचीकरण,' 'महावाक्य,' 'हरिपाठ' 'शुकाष्टकटीका' 'गायत्रीरहस्य' 'अन्वयव्यतिरेक' वगैरे लहानमोठे ग्रंथ श्रीज्ञानेश्वर महाराजांचे म्हणून समजले जातात परंतु हे ग्रंथ त्यांनीं लिहिले ह्याबद्दल ऐतिहासिक पुरावा नाही. व या बाबतींत विद्वानांत एक मत नाही. श्रीज्ञानेश्वर महाराजाप्रमाणेंच त्यांची इतर भावंडे विद्वान व विरक्त असून त्या सर्वांनीं मराठींत ग्रंथ-रचना केली आहे. निवृत्तिनाथांनीं हरिपाठ या नांवाचा एक सुंदर ग्रंथ लिहिला आहे. 'निवृत्तिसार' या नांवाचा आणखी एक ग्रंथ त्यांनीं लिहिला अशाबद्दल नामदेवाच्या एका ग्रंथांत उल्लेख केलेला आढळतो. परंतु याखेरीज या बाबतींत दुसरा आधार नाही. सोपानदेव ह्यानें पंचीकरण, हरिपाठ, नमन वगैरे प्रकरणें लिहिलीं असून 'सोपानदेवी' या नांवाची एक समश्लोकी ओवीबद्ध टिका श्रीमद्भगवद्गीतेवर लिहिली आहे. मुक्ताबाईचे अभंगाची भाषा गोड असून ते भक्तिरसानें ओथंबलेले आहेत. तिनें रचिलेले

“ ताटीचे अभंग ” प्रसिद्ध असून, त्यावरून तिच्या भावंडाचा तत्कालीन ब्राह्मणाकडून जो छळ झाला त्या प्रसंगावर चांगला प्रकाश पडतो. तिने सुमारे सहाशे वर्षापूर्वी रचलेल्या ‘हरिपाठा’चे लोक अद्याप आवडीने पठण करितात.

श्रीज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत व ग्रंथकार नामदेव, विसोबा खेचर, चोग्गामेळा वगैरे होते. ते पंढरपुरच्या श्रीविठ्ठलाचे निःसीम भक्त असून भागवत धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांनी स्वतः ग्रंथ लिहिले नाहीत. परंतु स्वयंस्फूर्तीने त्यांनी जी कविता केली ती त्यांच्या शिष्यवर्गीनी लिहून ठेविली. विसोबा खेचर हा शके १२३१ श्रावण शु० ११ शीस समाधिस्त झाला. यांतील कांहीं ग्रंथकार रामदेवराव जाधवाचे राजवटीत निर्माण होऊन ते त्याच्या पश्चात् कालवश झाले. व त्यांचे कांहीं ग्रंथ यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतरचे आहेत.

रामदेवराव जाधवाच्या राजवटीत ज्ञानेश्वरी हा एकच ग्रंथ निर्माण झाला असता तरी त्याची कारकीर्द मराठीवाङ्मयाच्या उत्कर्षाच्या दृष्टीने संस्मरणीय झाली असती. ज्ञानेश्वरी ग्रंथाची योग्यता फार मोठी आहे. ह. प. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर ह्यांनी श्रीज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र लिहिले आहे. त्यांत ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या थोरवी संबंधाने जे उद्गार काढले आहेत ते यथार्थ असून अत्यंत मननीय आहेत त्यांचा उतारा पुढे दिला आहे.

ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेत जसा कालाने तसा योग्यतेनेही पहिलाज आहे. धर्मग्रंथ म्हणून, काव्य म्हणून, व्यवहारनाति शिकविणारा म्हणून-कोणत्याही दृष्टीने ज्ञानेश्वरीकडे पहा-ज्ञानेश्वरीचे सिंहासन डळमळायला लावणारा

दुसरा ग्रंथ ज्ञा अ नाही. कोणी ज्ञानेश्वरीतले सिद्धांत व विषयप्रतिपादनाची रम्य धंला पाहून डोलेल, कोणी भाषागौरव व उपमादृष्टांतादिकांची समर्पक योजना पाहून नाचेल, कोणी दृष्टांतद्वारां महाराजांनी व्यक्त केलेले व्यवहारज्ञान पाहून चकित होईल, कोणी महाराजांची निस्सीम गुरुभक्ति व त्यांच्या वाणीतले अद्भुत प्रेम पाहून रंगेल, कोणी कर्म, ज्ञान व उपासना. ह्यांतील सिद्धांत-शास्त्र व व्यवहार यांचा उत्कृष्ट मेळ बसेल अशा पद्धतीने-महाराजांनी मांडलेले पाहून संतुष्ट होईल. पण एवढे खरे की, जो जो ज्ञानेश्वरीचा परिचय करू जाईल तो तो परम समाधान पावेल. ज्ञानेश्वरीचे अंतरंग संतसज्जनांना सुखवील व शब्द-नाष्टव रसिकांना रमवील. शब्दही गोड व अर्थही गोड. महाराजांनीच आपल्या वाचकांचे द्विविधत्व ओळखूनच की काय कौण जाणे " तैने अध्यात्मशास्त्रीं इये । अंतरंगांचि अधिकारिणे । परि लोक वाक्चातुर्ये । होईल सुखिया " (अ. १८-१७५०) असे म्हटले आहे. ज्ञानेश्वरीत परमार्थ व प्रपंच दोन्ही भांगितले आहेत. महाराजांनी सिद्धांतात परमार्थ व दृष्टांतात व्यवहार शिकविला आहे. उपमा, रूपक व दृष्टांत यांच्या द्वारे त्यांनी व्यवहारनातिबोध केला आहे. सौन्याचे मणि सौन्याच्याच सुताने ओवावेत तसा त्यांनी आध्यात्माच्या दौरांत व्यवहार असा उत्कृष्ट ओवला आहे की प्रपंच परमार्थ यांत बिलकुल वेगळित करता येत नाही असा बोध ज्ञानेश्वरीच्या वाचकांस होतो हा एकच ग्रंथ पुरे आहे. अशी गर्वागपूर्णाता त्यांत आहे.

श्रीमद्भगवद्गीतेप्रमाणेच ज्ञानेश्वरीचे अठरा अध्याय आहेत; व या सर्वांमिळून सुमारे ९,००० (नऊ हजार) ओव्या आहेत. नार्मिक उपमा व दृष्टांत यांच्या द्वारे श्रीमद्भगवद्गीतेचे रहस्य सामान्य जनास सुलभ रीतिने समजेल अशा तऱ्हेने विवेचन करण्याची महाराजांची शैली अप्रतिम आहे यांत शंका नाही. व या वैशिष्ट्या-नुळे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महाराष्ट्र सारस्वताचा मुकुटमणि होऊन वसला

आहे. ज्ञानेश्वरीतील एक उतारा नमुन्यादाखल पुढें दिला आहे. तो येणेंप्रमाणें:--

मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु । अद्वयाब्जिजाविकाशु ।
 वंदूं आतां ॥१॥ जो अविद्याराती रसोनियां । गिळी ज्ञानाज्ञानचांदणियां । जो
 मुदिनु करी ज्ञानियां । स्ववोधाचा ॥२॥ जेणे विवळतिथे मवळे । लाहोनि
 आत्मज्ञानाचे डोळे । सांडिती देहाहंतेचीं अविसाळे । जीवपक्षी ॥ ३ ॥ लिंगदेह
 कमळाचा । पोटीं वेंचु तया चिद्धमराचा । वंदि मोक्षु जयाचा । उदैला हांग
 ॥४॥ शब्दाचिया आसकडीं । भेदनदाच्या दोही थडी । आरडत विरहवेडी ।
 बुद्धिबोधु ॥५॥ तया चक्रवाकांचे मिथुन । गामरस्याचें समाधान । भोगाची
 जो चिद्गन । भुवनदिवा ॥ ६ ॥ जेणें पाहालिये पाहांटे । भेदाची चोर वेळ
 फिटे । रिघती आत्मानुभववाटे । पांथिक योगी ॥७॥ जयाचेनि विवेककिरण-
 मंगें । उन्मेखसूर्यकांत फुणगे । दीपले जाळिती दांगें । संसाराचीं ॥७॥ जयाचा
 रश्मिपुंजु निबरु । होता स्वरूप उखरी स्थिरु । ये महासिद्धीचा पुरु । मृगजळ
 तें ॥९॥ जो प्रत्यग्बोधाचिया माथयां । मोहंतेचा मध्यान्ही आलिया । लगे
 आत्मभ्रांति छाया । आपणपां तळां ॥१०॥ ते वेळीं विश्वस्वप्नामहितें । कोण
 अन्यथामर्ता निद्रेतें । सांभाळी नुरेचि जेशे । मायारातां ॥११॥ म्हणौना
 अद्वयबोधपाटणीं । तेथ महानंदाची दाटणीं । मग मुखानुभूतीचीं घेणीं देणीं ।
 नंदावों लागतीं ॥१२॥ किंबहुना ऐसैसैं । मुक्तकैवल्य सुदिवसैं । सदा लाहिजे
 हां प्रकाशें । जयाचेनि ॥१३॥ जो निजधामव्योमीचा रावो । उदैलाचि उदैजत-
 नेवो । फेडी पूर्वादि दिशांसि ठावो । उदेअस्तूचा ॥१४॥ न दिसणें दिसणेंगनीं
 मावळवी । दोहीं झांकिलें तें सैध पालवी । काय बहु बोलों ते आघवी ।
 उखाचि आनी ॥१५॥ तो अहोरात्रांचा पैलकडु । कोणे देखावा ज्ञानमार्तडु ।
 जो प्रकाशयेवीण सुरवाडु । प्रकाशाचा ॥१६॥ तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती । आतां
 नमो म्हणों पुढनपुढती । जे बाधका येइजतसे स्तुती । बोलाचियां ॥१७॥

ज्ञानेश्वरी (अ. १६ ओष्ट्या १-१७)

नामदेवमहाराज यांचे भक्तिरसाने ओथंबलेले असे पुष्कळ अभंग आहेत. त्याच्या सारखा परमेश्वराचा प्रेमळ भक्त क्वचितच सांपडेल ! श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या उपदेशाची छाप नामदेवमहाराजावर पडलेली जागोजाग दृष्टोत्पत्तीस पडते. नामदेवमहाराजांच्या घरची दासी जनाबाई हिजवरही श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या उपदेशाचा पगडा पडल्याचें दिसून येतें. जनाबाईनें स्वतः बरीच अभंगरचना केली आहे. महाराष्ट्रांतील सर्व भक्तमंडळीपेक्षां जनाबाईच्या वाणींत प्रेमळपणा विशेष रीतीनें भरलेला आहे असें आढळून येतें. श्रीविठ्ठलास आळवितांना तिच्या प्रेमळ वाणींतून जे अभंग बाहेर पडले ते सहृदय मनुष्याच्या कानांवर पडले असतां त्याच्या भक्तिरसाला भरती आल्यावांचून रहाणार नाही. तिनें रचिलेल्या हरिश्चंद्राख्यान, प्रल्हादचरित्र, कृष्णजन्म, बालक्रिडा वगैरे काव्यांत भक्तिरस पूर्णपणें भरलेला आहे. 'श्रालिपाक' नांवाचा तिचा ग्रंथ फार उत्कृष्ट आहे. श्रीज्ञानेश्वर महाराज व नामदेव यांचा संवाद चालूं असतां नामदेवानें आपला 'सुखानुभव' पुढील अभंगांत विदित केला, तो ऐकून श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या नेत्रांतून प्रेमाश्रु वाहूं लागले असें म्हणतात:--

नामसंकीर्तन वांटे मज गोड । येर ते कावाड वायांवाण ॥१॥

नमन तें नम्रता न देखे गुणदोष । अंतर । प्रकाश आनंदाचा ॥२॥

ध्यान तथा नांव निर्विकार निकें । जें विश्वां माझ्या देखे विठोबासी ॥३॥

अखंड हृदय । तेच आठवण । साजिरे समचरण विटेवरी ॥४॥

व्यवसायी चित्त टेउनी कृपण । लाभाचें चिंतन सर्वकाळ ॥५॥

कीटकी भिंगुरटाचें जैमें अनुसंधान । निकें निजध्यासन एकविध ॥६॥

नर्वभावे एक विठ्ठलचि ध्यायें । सर्वाभूती पाहे रूप त्याचें ॥७॥

सर्वाङ्घ्रि निराळा रजतमावेगळा । भोगी प्रेमकळा तेचि भक्ती ॥८॥
 अनुरागें गोविंद ध्यायिजे एकांती । यापरती विश्रांती आणि क नाहीं ॥९॥
 काया वाचा मनें हा माझा अनुभव । सांगितला मर्व आवडाचा ॥१०॥
 नामा म्हणे हेंहा बोलविलें तेणे । उदार सर्वज्ञ पांडुरंग ॥११॥

जनावार्डेचे अभंगाचा नमुना:—

गंगा गेली सिधूपासीं ॥ त्याणें अवेहरिलें तिमी ॥ १ ॥
 तरि तें सांगावें कोणाला ॥ ऐसें बोलें बा विठ्ठला ॥ २ ॥
 जळ कोपलें जळ-चरा ॥ माता अवेहरी कुमारा ॥ ३ ॥
 जनी म्हणे शरण आले ॥ पाहिजे ते उद्धरिले ॥ ४ ॥
 विवेक-सागर ॥ सखा माझा ज्ञानेश्वर ॥ १ ॥
 मरोनियां जावे ॥ बा माझ्याच्या पोटा यावें ॥ २ ॥
 ऐसें करा गा माझ्या भावा ॥ बापा माझ्या ज्ञानदेवा ॥ ३ ॥
 जाईन वोवाळोनी ॥ जन्मोजन्मीं म्हणें जनी ॥ ४ ॥
 ज्याचा मखा हरी ॥ त्यावरी विश्व कृपा करी ॥ १ ॥
 उणें पडों नेदी त्याचें ॥ वार सांशा आघाताचें ॥ २ ॥
 त्यावीण क्षणभरी ॥ कदा आपण नव्हें दूरी ॥ ३ ॥
 अंग आपुलें वाढोनि ॥ त्याला राखें जो निर्वाणी ॥ ४ ॥
 ऐसा अंकीत भक्तामी ॥ म्हणे नामयाची दासी ॥ ५ ॥
 जेवा जेवा गा मुरारी ॥ तुज वाढितें शीदोरी ॥ १ ॥
 कनकाचे ताटी ॥ रत्न-जडित ठेविली वाटी ॥ २ ॥
 आमुचें ब्रह्म मारंग-पाणी ॥ फिरतसे वनावनी ॥ ३ ॥
 गोपाळांचे मेळी ॥ करीतसे हो राडोळी ॥ ४ ॥
 तुळमीच्या वनी ॥ उर्मी राहे दासी जनी ॥ ५ ॥

रामदेवराव जाधवाचे राजवटींत मराठी भाषेंत अमूल्य ग्रंथरचना

एकदम व्हावी हें एक ईश्वरी सूत्र समजलें पाहिजे. सनातन हिंदु-धर्माचे अभिमानी श्रीज्ञानेश्वरमहाराज, नामदेव वगैरे संतकवि, व महा-नुभावपंथीय ग्रंथकार व कवि, या सर्वांचा भागवतधर्माचा प्रसार करणें हा सर्वसाधारण हेतु होता. बहुजन समाजांत अध्यात्मिकज्ञानाचा फैलाव त्यांच्या नेहमींच्या बोलण्याच्या भाषेंत करून परमेश्वरा-संबंधानें त्यांच्या मनांत प्रेम उत्पन्न करावें असा या सर्वांच्या लिखा-णांचा रोख होता असें दिसतें. रामदेवराव जाधव व हेमाद्रि हे कालवश झाल्यास सुमारे ६०० वर्षे होऊन गेलीं; परंतु मराठी भाषेच्या अभि-वृद्धीसाठीं त्यांनीं जे प्रयत्न केले त्यामुळें मराठी भाषा अस्तित्वांत असेपर्यंत त्यांची कीर्ति कायम राहिल यांत संदेह नाही.



भाग पांचवा.

उत्तरकोंकणांत देवगिरीच्या यादवांचें राज्य.

सा रम्या नगर्ग महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्

पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत् ताश्चंद्रबिबानना ।

उद्रिक्ता स च राजपुत्रनिवहस्ते वंदनस्ताः कथाः

सर्वे यस्य वशादगान् स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ॥

मह्याद्रिपर्वत व त्याच्या पश्चिमेकडील अरबीसमुद्राला लागून अमलेला किनारा याचे दरम्यान उत्तरेकडे दमणपासून तो ग्वाली थेट गोव्यापर्यंत जमिनीची जी चिरटी आहे तिला प्राचीन कालापासून अपरांत, अथवा अपरांतक अशी संज्ञा आहे. या अपरांताचा उल्लेख महाभारतांत* केलेला आढळतो. बुद्धवाङ्मयांतील "महावंसो" + या प्राचीन ग्रंथांतही अपरांताचा उल्लेख केलेला आहे. अशोकाच्या आज्ञेवरून मौद्वली-पुत्र यानें महारठ, अपरांत व वनवासी या प्रांतांत आपले धर्मप्रचारक पाठविले होते, असें या ग्रंथावरून दिसतें.

* सोऽपरांतेषु तीर्थानि पुण्यान्यायतनानिच ।

सर्वाण्ये वानु पूर्वेण जगामामित विक्रमः ॥

समुद्रे पश्चिमे यानी तीर्थान्यायतनानिच ।

तानि सर्वाणि गत्वाय प्रनाममुपनिनाच ॥

“ महाभारत आदिपर्व ”

+ तस्यार्नाकैर्विसर्षीडूरपरान्तजयोद्यतै ।

रामास्त्रोत्सारितोऽप्याभीत्सह्यलग्न इवार्णवा ॥ ५३ रघु. म. ४.

अवक्राशं किलोदन्वान्रामायाभ्यर्थितो ददौ ।

अपरान्तमहापालव्याजेन रघवे करम् ॥ ५८ रघु. म. ४.

नाशिक-प्रांतांतील तिरश्मि-पर्वताच्या एका गुहेंत सांपडलेल्या लेखावरून असें समजतें कीं, आंध्रभृत्य वंशांतील पुलुमाई राजाच्या कारकीर्दीच्या एकोणिसाव्या वर्षीं त्याची आजी (आईची आई) व गौतमी-पुत्र शातकर्ण याची आई गौतमी बलश्री हिनें ही गुहा तयार करवून भाद्रायणी पंथाच्या भिक्षु-संघास अर्पण केली होती. हा गौतमी पुत्र शातकर्णी राजाचा आज्ञा असून त्याचा अंमल असिक, सुराष्ट, अपरांत, विदर्भ, अनुपआकरावन्ति इत्यादि देशा-वर होता.

कालिदासानें आपल्या रघुवंशांत रघूच्या दिग्विजयाचें वर्णन करितांना अपरांताच्या राजांनीं रघूस करमार दिल्याचें म्हटलें आहे. जुनागड येथील रुद्रदामन याच्या वेळचा एक शिलालेख सांपडला आहे त्यांतहि अपरांताचा उल्लेख आहे षट्षष्टि (हल्लीचें साष्टी) वेटांत ठाणें शहरापासून सुमारें दोन-तीन मैलावर कान्हेरीची लेणी आहेत; त्यांतील शिलालेखांत अपरांताचा उल्लेख आहे.

या भागास कालगतीनें ' कोंकण ' असें नांव प्राप्त होऊन त्याचे उत्तर व दक्षिण कोंकण असे पोटभाग पडले. मुरतजिल्ह्याच्या दक्षिण हद्दीपासून रत्नागिरी जिल्ह्याची उत्तरहद्द यांच्या दरम्यानचा प्रदेश उत्तर कोंकणांत मोडत असे. रत्नागिरी जिल्ह्याची उत्तर व कारवार जिल्ह्याची दक्षिणहद्द यांतील प्रदेश दक्षिण कोंकणांत मोडत असे. या भागाम ' कोंकण ' हे नांव केव्हां व कसें प्राप्त झालें याबद्दल खात्रीलायक आधार मिळत नाही. ख्रिस्ती शकापूर्वीं शूर्पारक (सोपारें) येथें एका श्रीमंत व्यापाराचा पूर्ण नांवाचा

दासीपुत्र होता. तेथील सावकारांत तो प्रमुख म्हणून गणला जात असे. त्यानें बौद्धधर्माची दिक्षा घेतली होती.

कोंकणांत बुद्धधर्माचा प्रसार करण्याकरितां गौतमबुद्धानें आपले धर्मप्रचारक ऊर्फ भिक्खु पाठविले होते अशी हकीगत बुद्धधर्मीय एका सूत्रांत दिली आहे, कोंकणांतील बऱ्याच लोकांस त्यानें बुद्धधर्माची दीक्षा दिली. या सूत्रांत दिलेल्या मजकूरावरून अपरांतास कोंकण हें नांव फार प्राचीन कालापासून पडलें होतें असें दिसतें. कान्हेरी येथील गुहेत एक शिलालेख सांपडला आहे त्यांत शिलाहार वंशांतील पहिला राजा कपर्दी याचा मुलगा पुलकेशी यानें आपणांस कोंकणांतील मंगळपुरीचा अधिपती असें म्हटलें आहे. रघुवंशांत (स. ४ श्लो. ५९.) अपरांताचा उल्लेख असल्याचें वर म्हटलें आहे. या शब्दाची व्याख्या करतांना टीकाकार बलभानें त्यास ' कोंकण ' असें दुसरें नांव दिलें आहे. हा बलभ हेमाद्रीच्या पूर्वी होऊन गेला असें विद्वानांचें मत आहे.


कोंकणच्या किनाऱ्यावर पुरी, शुर्पारक, श्रीस्थानक (हल्लींचें ठाणें) वसई, चौल या नांवाची बंदरे असून या बंदराबरोबर, ईजिप्त (मिसर देश) अरबस्तान, इराण, ग्रीस वगैरे देशांतील लोकांचें व्यापारी दळणवळण होतें, अशाबद्दल पारशी व ग्रीक लोकांचे ग्रंथांत भरपूर पुरावा आहे. ग्रीस व अरबस्तान येथील काहीं प्रमुख व्यापाऱ्यांनीं आपलें कायमचें स्थान ठाणें व सोपारें येथें केल्याचा उल्लेख सदरील ग्रंथांत आढळतो. टॉलेमी नामक भूगोलशास्त्रज्ञाच्या वेळीं (इ. स. १३५-१५०) ग्रीक लोकांनां हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरील दुसऱ्या कोणत्याहि भागापेक्षां कोंकण प्रांताची जास्त

माहिती होती असें दिसतें. ग्रीक लोकांचा चौल बंदराबरोबर फार मोठा व्यापार होता. त्यांजपासून टॉलेमी यानें पश्चिम-हिंदुस्थाना-संबंधी बरीच माहिती मिळविली होती असें दिसतें. त्यांनें हिंदु-स्थानच्या पश्चिम किनाऱ्याचे चार भाग केले होते ते असे:-सुराष्ट्रेने, लारिके, आरियेके व दामुरिके; पैकीं पहिल्या भागांत कच्छ, काठेवाड, व उत्तरगुजराथप्रांत यांचा समावेश केला जात होता; दुसऱ्यांत लाटदेश ऊर्फ दक्षिणगुजराथप्रांत यांचा समावेश केला जात होता. टॉलेमीच्या ग्रंथांत वर्णन सोपारें, चौल, नाशिक, पैठण वगैरे व्यापारी शहरांचीं वर्णनें दिलीं आहेत. याशिवाय ठाणें जिल्ह्यांतल्या सात स्थळांची नांवे दिलीं आहेत, तीं येणेंप्रमाणें:-नवसारी, गोरे, भिवंडी तालुक्यांतील दुगाड, वसईच्या खाडी नजीकचे भाईदर, चौल, महाडजवळची पाल व कुलाबा जिल्ह्यांतलें घोडेगांव. या बंदरांतून परदेशचा माल हिंदुस्थानांतील सर्व भागांत जात असे म्हणून व्यापारीदृष्ट्या हिंदु-स्थानचा पश्चिम किनारा परदेशच्या लोकांस फार महत्वाचा वाटत असे. प्रस्तुत काळींही, मुंबई, कराची वगैरे बंदरामुळें या किनाऱ्याचे महत्व अद्याप कायम आहे.

कोंकण प्रांतावर इ. स. ४ थ्या शतकापर्यंत आंध्रभृत्य राजाचा अंमल होता. त्यानंतर गुप्तराजे यांचा अंमल कांहीं काळ-पर्यंत होता. गुप्त राजानंतर राष्ट्रकूटांचे कोंकणांवर आधिपत्य होतें. नाशिक जिल्ह्यांतील बागलाण, व सातारा जिल्ह्यांतील कऱ्हाड, या दोन ठिकाणीं सांपडलेल्या नाण्यांवरून राष्ट्रकूट वंशांतील कुष्णराजा हा इ. स. ३७५ पासून इ. स. ४०० पर्यंत कोंकणावर राज्य करीत होता असें दिसते. त्यानंतर इ. स. सहाव्या शतकांत मौर्यवंशीय राजाचा

कोंकणावर अंमल होता. चालुक्यवंशीय राजा कीर्तिवर्मा ह्याने इ. स. ५६७ ते ५९१ चे दरम्यांत उत्तर कोंकणावर स्वारी करून मौर्यांचा पराभव केला. त्याचा मुलगा पुलकेशी याने कोंकण प्रांतावर पुन्हां स्वारी करून मौर्यांचें उच्चाटण केलें व तो प्रांत पुन्हां काबीज केला. या पुलकेशीने आपल्या पराक्रमाच्या जोरावर माळवा, गुजराथ कनोज व वनवासी हे प्रांत आपल्या अंमलाखाली आणिले. इ. स. ८१० पर्यंत चालुक्यवंशीय राजांचा अंमल कोंकणावर होता. उत्तर कोंकणावर शिलाहारवंशीय राजांचा अंमल शके ७३२ (इ. स. ८१०) वर्षीं सुळं झाल्याबद्दल पुरावा मिळतो. या शिलाहार वंशाच्या तीन शाखा होत्या, पैकीं मुख्य शाखा कन्हाड, कोल्हापूर येथें असून दुसरी कोंकणांतील वनवासी येथें होती, व तिसरी उत्तर कोंकणांतील पुरी (जंजिन्या नजिकची दंडा-राज-पुरी) येथें होती. या तीनही शाखांचें मूळ ठिकाण टगर (हल्लींचें जुन्नर) नांवाचें शहर होतें. कारण तीनही शाखेंच्या राजांचे बिरुदावलींत तगरपुरवराधीश्वर हे बिरुद सर्वसाधारण आहे. रामदेवराव जाधवाचा चुलता महादेवराय याने उत्तर कोंकणावरील शिलाहारांची सत्ता शके ११८८ चे सुमारास नष्ट केली; तोंपर्यंत या प्रांतावर शके ७३२ (इ. स. ८१०) पासून शके ११८८ (इ. स. १२६६) पर्यंत सुमारे साडेचारशें वर्षे त्यांचा अंमल अव्याहत चालूं होता, ही गोष्ट त्या वंशाची संपूर्ण वंशावळ पुढें दिली आहे तिजवरून व तत्कालीन ताम्रपट व शिलालेख याजवरून सिद्ध होते.

उत्तर कोंकणांतील शिलाहारवंशीय राजांची वंशावळ.



या वंशावळीत नमूद केलेल्या कांहीं राजांचे वेळचे ताम्रपट व शिलालेख उपलब्ध आहेत त्याचे टांचण पुढें दिलें आहे. त्यावरून शके ७३२ (इ. स. ८१०) पासून तो शके ११८८ (इ. स. १२६६) पर्यंत उत्तर कोंकणावर शिलाहारवंशीय राजाखेरीज दुसऱ्या कोणत्याही राजांचा अंमल असणें शक्य नव्हतें असें दिसतें.

- राजाचे नांव** (वंशावळीतील नंबरा प्रमाणें) **ताम्रपट अगर शिलालेख**
- २ **पुलशक्ति** (पुलमायी) ... साष्टी(पत्-शाष्टी) वेटांतील कान्हेरीच्या लेण्यांत असलेला शिलालेख.
- ३ **दुसरा कपर्दी** अगर **लघुकपर्दी**... कान्हेरी लेण्यांतील नं. १० व ७८ वा. शिलालेख.
(शके ७७५-७९९)
- ८ **अपराजित** (शके ९१९) ... भादाणे (भेरेंगांव तालुका भिवंडी) येथील ताम्रपट, भाषा संस्कृत, लिपि देवनागरी हा ताम्रपट फार महत्वाचा आहे.
(इ. स. ९९८)
- १० **अरिकेसरी** (शके ९३९)
(इ. स. १००७) ... ठाणें येथील किल्ल्यांत (हल्लीचा तुरुंग) जनरल कार्न्याक यास सांपडलेला ताम्रपट (संस्कृत भाषा; लिपि देवनागरी) शके ९३९; हाही ताम्रपट फार महत्वाचा आहे. संजान ऊर्फ हंजमान येथील पारशी लोकांच्या धर्मगुरूस उद्देशून आहे.
- ११ **चित्रराज** अथवा **चित्तरंजन** ... ठाणें व भांडुप यांचे दरम्यान असलेल्या नाहूर गांवीं सांपडलेला ताम्रपट शके ९४८.

- १३ मुम्मुनी (शके ९८२) ... अंबरनाथचा शिलालेख.
(इ. स. १०६०)
- १४ अनंत देव ... व्याहाड (विहार) येथील ताम्रपट
(शके १००३-१०१६) शके १००३ साष्टी तालुक्यांतील गांव हें गांव अस्तित्वांत नसून त्या ठिकाणी तलाव बांधला आहे व त्यांचें पाणी मुंबई शहरास पुरविले जातें. खारेपाटणचा ताम्रपट (संस्कृत भाषेंत शके १०१६) या ताम्रपटाचे कै. न्यायमूर्ति तेलंग यांनी संशोधन केलें आहे. या ताम्रपटावरून त्याचे राजवटींत घडलेल्या गोष्टींवर प्रकाश पडतो.
- १५ (पहिला) अपरादित्य ... चांजे (उरण पेठ्यांतील) येथील शिलालेख कोंकणेश्वर पहिल्या अपरादित्यानें काश्मीर येथील विद्वत्परिषदेस सोपारें येथून तेजकंठ नांवाचा विद्वान गृहस्थ आपला प्रतिनिधी म्हणून पाठविला होता. (श्रीकंठ चरितांत याबद्दलचा उल्लेख स्पष्ट आहे.)
- १६ हरिपालदेव, ... सोपारें व वटार येथील तीन शिलालेख. (शिलालेख १०७८).
(शके १०७१ ते १०७५)
(इ. स. ११४९ ते ११४३)

- १७ मल्लिकार्जुन ... १ गुजराथचा राजा कुमारपाल यानें
 (शके १०७८ ते १०८२) मल्लिकार्जुनाचा पराभव केला या-
 (इ. स. ११५६ ते ११५८). बद्दलचा आहे. कीर्तिकौमुदीत या-
 बद्दलचें वर्णन आहे. (अध्याय २,
 श्लोक ४६ ते ४९ वसईचा शिलालेख.)
- १८ (दुसरा) अपरादित्य ... मांडवें (अलिबाग तालुका) जेथें
 (शके ११०२) १०८२ (१) शिलालेख ११०२
 परळच्या गव्हर्नमेंट हाऊसनजिक
 सांपडलेला होता. हा राजा मोठा
 विद्वान असून याज्ञवल्क्य स्मृतीवर
 त्यानें संस्कृतांत टीका लिहिली आहे.
१९. केशिदेव (शके ११२५) ... लोनाड येथील शिलालेख, माघ
 (इ. स. १२०३) ... वा १३, सोमणकवि यास बाबगांव
 दान दिल्याचा मजकूर आहे.
- २० सोमेश्वर ... रानवडचा (उरणनजीकचे) शिला-
 (शके ११७१ ते ११८८) लेख. यांत सोमेश्वराच्या पांच
 प्रधानांची नांवे आहेत. (१) झांपद
 प्रभु; (२) मार्यनाकु; (३) बेबल
 प्रभु; (४) परंदे पंडित; (५) पाथिगे
 विनाकु, ठाणे येथील श्रीकोपिनेश्वराचे
 देवळाचे मागे उत्तेश्वराचें देवालय
 आहे त्यास सोमेश्वरानें चांजे गांवां-
 तील बागेचें उत्पन्न लावून दिल्याचा
 शिलालेखांत उल्लेख आहे.

उत्तरकोकणच्या शिलाहार राजांच्या वर दिलेल्या वंशावळी-

वरून व त्यांच्या शिलालेखावरून शके ९२२ पासून शके ११८८ पर्यंत उत्तरकोंकणावर या राजघराण्याचा अव्याहत अम्मल होता असें दिसून येतें.

या वंशांतील शेवटचा राजा सोमेश्वर याची कारकीर्द शके ११७१ पासून ११८८ (इ. स. १२४९ पासून १२६६) पर्यंत होती. देवगिरीच्या महादेवरायाची कारकीर्द शके ११८२ (इ. स. १२६०) पासून शके ११९३ (इ. स. १२७१) पर्यंत होती. या महादेवरायाचें, ' कुंकुणेश्वर ' सोमेश्वराबरोबर तुंबळ युद्ध झालें व त्यांत सोमेश्वराचा पूर्ण पराभव होऊन तो समुद्रांत बुडाला असें हेमाद्रिनें या युद्धाचें व्रतखंडांत चटकदार वर्णन दिलें आहे. उत्तर-कोंकणप्रांत देवगिरीच्या साम्राज्याचा भाग झाल्यानंतर महादेवरायानें त्यावर आपले प्रतिनिधी नेमून तेथील राज्यकारभार चालविला, ही गोष्ट ओवळें येथील ताम्रपटावरून व अण्जूरच्या शिलाशासनावरून सिद्ध होते. अण्जूरच्या शिलाशासनांत रामदेवराव जाधवाच्या राजवटींत उत्तरकोंकणचा प्रतिनिधी देवगिरीकडील भारद्वाजगोत्री श्रीकृष्णदेव नांवाचा ब्राह्मण होता असें दिसतें.

अलाउद्दिन खिलजीनें इ. स १२९४ मध्ये देवगिरीवर अचानक छापा घालून रामदेवरावाचा पराभव केला व त्यास दिल्लीच्या बाहशहाचे मांडलिक म्हणून कबूल करण्यास भाग पाडिलें. या धामधूमींत रामदेवरावाचा दुसरा मुलगा बिंब उर्फ भीमदेव यानें उत्तरकोंकणची वाट धरिली व त्या प्रांताची राज्यसूत्रें आपले हातीं घेतलीं व देवगिरी व पैठण येथून आपलेबरोबर आणलेल्या ब्राह्मण व क्षत्रिय मंडळीस निरानिराळ्या अधिकाराच्या जागेवर नेमिलें त्यापैकीं

पुरुषोत्तमपंत नायक कावळे यास सरदेसाई व देशपांडेपणाचें वतन देऊन इतर ब्राह्मणास जोशी उपाध्येपणाच्या वृत्त्या दान दिल्या.

बिंबदेवांच्या वेळचे शिलालेख व ताम्रपट प्रत्यक्ष उपलब्ध नाहीत. परंतु त्यांचे पश्चात् उत्तर कोंकणप्रांत मुसलमानराजांच्या अंमलाखाली गेल्यावर बेदरच्या वादशहाच्या वेळचा शके १३३८ (इ. स. १४१६) सालचा एक महजर उपलब्ध आहे त्यांत बिंबदेवाच्या वेळच्या शिलालेखाचा उल्लेख आहे. याखेरीज त्यांचे कारकीर्दीबद्दल ऐतिहासिक पुरावा म्हणण्यासारखा नाही. बिंबदेवांनं उत्तर कोंकणावर किती वर्षे राज्य केलें व त्यांच्या पश्चात् या प्रांताची राज्यसूत्रें कोणाच्या हातीं गेलीं याबद्दल विश्वसनीय हकिकत मिळत नाही.

उत्तरकोंकणप्रांतावर अनहिल-पट्टण येथील श्रीभोलोभीम अगर भीमदेव यानें शके १०६२ (इ. स. ११४०) चे सुमारास राज्य केलें असा काहीं ग्रंथांत उल्लेख केलेला आढळतो. परंतु भोलोभीम हा चालुक्यवंशीय होता. गुजराथच्या इतिहासांत त्यांच्या कारकीर्दीचें वर्णन दिलें आहे, त्यावरून उत्तरकोंकणांत तो केव्हांही आला नव्हता असें दिसून येतें. तसेंच पैठण येथें राम या नांवाचा एक मांडलिक राजा असून त्यास भीम नांवाचा एक मुलगा होता; व त्यानें उत्तर कोंकणावर राज्य केलें अशा आशयाचा काहीं ग्रंथांत उल्लेख केलेला आढळतो. परंतु या दोन्हीं विधानास इतिहासाचा आधार नाही. शिवाय वर दिलेला शिलाहार राजांचा इतिहास या विधानास पोषक नाही.

बिंबदेवास केशवदेव अगर प्रतापसिंह या नांवाचा मुलगा होता; व त्यानें मरोळ (साष्टीबेटाच्या उत्तर भागांतील अंधेरी व कुर्ले यांचे

दरम्यानचा गांव) नजीक प्रतापपुर नांवाची राजधानी स्थापिली असें म्हणतात. परंतु दंतकथेशिवाय या विधानास दुसरा आधार नाही.

रामदेवराव जाधव यास दिल्ली येथें नेऊन त्याजकडून बादशहानें कांहीं करारमदार करून घेतले याबद्दल फेरिस्तानें आपल्या प्रवास-वर्णनांत पुढील हकीगत दिली आहे. रामदेवराव जाधवानें दिल्लीच्या बादशहाचें मांडलिकत्व कबूल केल्यामुळें अल्लाउद्दिन खिलजीनें देवगिरीचें राज्य त्यास परत दिलें, व त्याच्या राज्याच्या लगत असलेल्या गुजराथप्रांताचा कांहीं भाग त्यास तोडून दिला. ह्याखेरीज नवसारी प्रांत त्यास जातइनाम करून दिला. दक्षिणेंतील तत्कालीन हिंदु-राज्यें जिंकण्याचें कामीं रामदेवराव जाधवानें दिल्लीच्या बादशहास पूर्णपणें मदत करावी अशीही शर्त सदरील करारांत होती. रामदेवराव जाधवानें या सर्व शर्तीं मान्य केल्या. दिल्लीहून परत आल्यावर त्यानें नवसारीच्या सुभेदारीच्या कामावर आपला मुलगा बिंबदेव याची नेमणूक केली. ' भानुविजय ' नांवाच्या महानुभावीय ग्रंथातील एक उतारा मागील भागांत दिला आहे; त्यांत रामदेवराव जाधवानें बिंबदेवास गुजराथेंत पाठविल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, त्यावरून फेरिस्तानें दिलेल्या वरील हकीगतीस दुजोरा मिळतो. नवसारी प्रांतावर बिंबदेवाची सुभेदार म्हणून नेमणूक झाल्यावर त्यानें ठाणें येथें असलेली आपली कचेरी तेथून हालवून अनहिलपट्टण येथें नेली असावी असें दिसतें. कारण तेव्हांपासून उत्तरकोंकणप्रांत अनहिलवाड्याचा पोटभाग म्हणून समजण्यांत येऊं लागला. देवगिरीच्या यादवांचें राज्य नष्ट होईपर्यंत उत्तरकोंकणप्रांताचा राज्यकारभार अनहिलपट्टण येथून चालत असावा असें दिसतें गुजराथ-

प्रांताच्या सुभेदारीच्या कामावर असतांना तेथील राज्यकारभार चालविण्यासाठी, विंबदेवानें देवगिरी व पैठण येथून आपल्या विश्वासांतील महाराष्ट्रीयब्राह्मण व क्षत्रिय या वर्गातील बरीच मंडळी नेली असावी असें मानण्यास जागा आहे. देवगिरीचें राज्य नष्ट झाल्यावर गुजराथप्रांत मुसलमानांच्या ताब्यांत कायमचा गेला. त्यामुळें या सर्व दक्षिणीमंडळीस उत्तरकोंकणांत परत येणें भाग पडलें. त्यापैकी बऱ्याच ब्राह्मण व क्षत्रिय कुळांनीं मुंबई वेटांत आणि ठाणें व कुलाबा जिल्ह्यांत वसाहत केली. व ह्या तीनही प्रांतांत सदरील ब्राह्मणकुळांतील वंशजाकडे-जोशी उपाध्येपणाच्या वृत्त्या अद्याप चालत आहेत; तसेंच सदरील सोमवंशीय क्षत्रिय ज्ञातींत, नाईक, चौधरी, चौधुले, राऊत (रावटे) वगैरे आडनांवाचीं कुळें अद्याप आहेत. देवगिरीचे यादवांचे राज्यांत लष्करी खात्यांत मोठमोठ्या हुद्यांची कामें त्यांचेकडे असावी असें त्यांच्या आडनांवावरून अनुमान काढण्यास जागा आहे. अण्जूरच्या सोमवंशीय नाईक घराण्यांतील ज्या वीर पुरुषांनीं वसईप्रांत फिरंग्याकडून हस्तगत करण्याचे कामीं इ. स. १७३९ सालीं चिमणाजी आप्पास महत्वाची मदत केली, (याबद्दलचा उल्लेख) तिसऱ्या भागांत येऊन गेला आहे. नाईक घराण्यांतील मूळ पुरुष विंबदेवाबरोबर आलेल्या विधानास पोषक असे कागदपत्र त्यांचे वंशजाकडे आहेत असें समजतें. उत्तरकोंकणांत व गुजराथेंत जी ब्राह्मण व क्षत्रिय मंडळी गेली ती महाराष्ट्रीय होती याबद्दल शंका नाही. इ. स. १४१४ (हिजरी ८१७) सालचा बेदरच्या बादशहाचा महजर, शके १२२३ चें विंबदेवांनं पुरुषोत्तम श्रीधर कावळे पैठणकर यास दिलें दानपत्र, तसेंच ओवळें येथील ताम्रपट व अण्जूरचें शिलाशासन, यांत

उल्लेखिलेल्या व्यक्तींच्या नांवावरून या विधानास दुजोरा मिळतो. देवगिरीचे यादवराजे सोमवंशी होते ही गोष्ट निर्विवाद आहे. महादेव-रायानें उत्तरकोंकणप्रांत शिलाहारराजाकडून जिंकून घेतल्यावर, तेथील राज्यकारभार पाहण्यासाठीं देवगिरीकडील श्रीकृष्णदेव, अच्युत नायक वगैरे विश्वासू अधिकारी पाठविले होते. त्याप्रमाणेंच बिंब-देवानें देवगिरीहून उत्तरकोंकणांत जातेवेळीं आपलेबरोबर आपल्या घराण्यांशीं संबंध असलेल्या क्षत्रिय कुळांस व अधिकारी मंडळीस तसेंच धार्मिक कृत्ये करण्यासाठीं आपल्या कुलगुरूस बरोबर नेलें असल्यास त्यांत कांहीं वावगें नाहीं. या ब्राह्मण व क्षत्रिय मंडळींचे दरम्यान त्यावेळीं असलेले यजमान व पुरोहितपणाचे संबंध त्यांचे वंशजांनीं अद्याप कायम ठेविले आहेत, ही गोष्ट लक्षांत ठेवण्या-सारखी आहे.

बेदरचा बादशहा सुलतान अल्लाउद्दिन गाजी ह्याचे वेळचा
महजर शके १३३८ ? (१३३६) - हिजरी ८१९ ? (८१७) -
इ. स. १४१६ ? (१४१४) .

हा महजर फारशी भाषेंत असून त्यावर बेदरच्या बादशहाचा शिकामोर्तब आहे. शिवाय त्याच्या दोनही बाजूस त्यावेळच्या दरबारी पद्धतिप्रमाणें तत्कालीन काझींचे शिके आहेत. महजर म्हणजे खुद्द राजानें अगर त्यानें नेमिलेल्या न्यायाधिशानें दिलेला निकाल. साष्टी बेटाच्या उत्तरभागांत समुद्रकिनाऱ्या नजिक मालाड नांवाचा गांव आहे. त्या गांवच्या सरदेसाई व सरदेशपांडेपणाचें वतन बिंबदेवानें पैठणहून आपलेबरोबर आणलेल्या ब्राह्मणांपैकीं पुरुषोत्तमपंत श्रीधर नायक कावळे यांस शके १२२१ (शके १२२३ ?) मध्यें वैशाख व ॥ अमावास्येस प्लवसंवत्सरी दान दिलें होतें. उत्तरकोंकण

प्रांताची राज्यसूत्रें विंबदेवाचे हातीं आली त्यावेळीं मालाडचे सरदेसाई व सरदेशपांडेपण गोविंद मिटकरी नांवाच्या एका गोवर्धन ब्राह्मणांकडे होतें. सदरील गोविंद मिटकरी हा कांहीं कालानंतर दिवंगत झाला. त्याच्या पोटी पुत्रसंतान नव्हतें. त्याची विधवा चांगुणाबाई हिला चौविस हजार हौन देऊन विंबदेवांनें सदरील वतन विकत घेतलें. व वर लिहिल्याप्रमाणें तें पुरुषोत्तमपंत नायक कावळे यांस दान दिलें. साष्टी व मालाड प्रांतांतली दरएक गांवच्या उत्पन्नांतून या वतनदारास पन्नास फदे (तत्कालीन नाणें) घेण्याचा हक्क असे. या हक्कास पिछोडी असें म्हणत. या खेरीज स्थानिक जोशीउपाध्ये पणाचे व मानपानाचे हक्काचा ही त्यांत समावेश होत असे. हें दानपत्र विंबराजांनें त्यावेळच्या पद्धतिप्रमाणें शिलावर कौरविण्याचा व त्या जागोजाग रोंवण्याचा हुकूम केला होता. तेव्हांपासून शके १३३६ पर्यंत पुरुषोत्तमपंत कावळ्यांच्या वंशजांनीं ह्या वतनाचा निर्वेधपणें उपभोग घेतला असावा असें दिसतें. कारण शके १३३७ च्या भुमारास मालाड येथील सोमदेसले याचा पुत्र देवदेसला ठाकूर ह्यांनें या वतनावर आपला हक्क आहे असा वाद प्रथमच उपस्थित केला. कावळे व ठाकूर यांचा तंटा महंमद दलील (दिवाण) या नांवाच्या स्थानिक अधिकाऱ्यापुढें निकालाकरितां गेला. त्यानीं दिलेला निकाल उभय पक्षांस पसंत न पडल्यामुळें पक्षकारांच्या विनंतीवरून कज्जाचे सर्व कागदपत्र महंमद दलील यांनें बेदरचा बादशाह सुलतान सुलेमान अल्लाउद्दीनगाझी याजकडे अखेर निकालाकरितां पाठविले. त्यावेळच्या न्यायपद्धतिप्रमाणें दिवाणी मुकदम्याची चौकशी योग्य रीतीनें व्हावी म्हणून स्थानिक पंचाच्या समक्ष उभय

पक्षकारांचा लेखी व तोंडी पुरावा कोर्टापुढें घेण्यांत येत असावा असें दिसतें. इंग्लंड देशांत दिवाणी व फौजदारी मुकदम्यांत पंचाच्या सल्ल्यांनें कोर्ट निकाल करीत असतें. हिंदुस्थानांत कांहीं फौजदारी खटल्यांत मात्र आरोपीस ज्यूरीची सवलत मिळते. बादशहानें स्थानिक पंच जमवून उभयपक्षांकडील लेखी व तोंडी पुरावा घेतला. हें वतन बिंबराजांनें कावळे याच्या पूर्वजास दान दिलें होतें. सदरील दानपत्र ज्या शिलांवर कोरलेलें होतें त्या बादशहानें आपल्या-पुढें आणवून त्याच्या खरेपणाबद्दल आपली खात्री करून घेतली. याप्रमाणें पुढें आलेल्या एकंदर पुराव्याचा विचार करून बादशहानें कावळ्यांच्या तर्फें निकाल दिला. बिंबदेवाच्या वेळचा दुसरा एखादा शिलालेख उपलब्ध असल्याचें दिसून येत नाहीं.

या महजरांत बिंबदेवानें पुरुषोत्तम कावळे यास, शके १२२१ षुवसंवत्सरी वैशाख महिन्याच्या अंमावास्येस सूर्यग्रहणाची पर्वणी साधून मालाड येथील सरदेसाई व सरदेशपांडेपणाचें वतन दान दिल्याबद्दलचा उल्लेख असून, तें ज्या शिलांवर कोरलें होतें त्या बादशहानें आपल्या खात्री करितां दरबारांत आणविल्या होत्या असें स्पष्ट म्हटलें आहे, यावरून सदरील शिलालेखाच्या अस्तित्वाबद्दल शंका घेण्यास जागा उरत नाहीं. परंतु अस्सल शिलालेख उपलब्ध नसल्या-मुळें या बाबतींत संशोधनदृष्ट्या जास्त लिहितां येत नाहीं.

अलिबाग तालुक्यांतील नागांव येथील भीमेश्वराच्या देवळांत शके १२८९ चा हंबीररावाचे वेळचा एक मराठी शिलालेख उपलब्ध आहे. ग्रंथमालेच्या सन १९०५ सालच्या १०. व्या अंकांत इतिहासाचार्य कै. राजवाडे यांनीं ह्या शिलालेखाचें संशोधन करितांना

प्रस्तुत (पिछोडीच्या दाव्याच्या) महजराबद्दल पुढें लिहिल्याप्रमाणें आपलें मत दिलें आहे. “ देवगिरीच्या बिंबराजानें शके १२२१ (शके १२२३ ?) मध्यें पुरुषोत्तम नायक कावळे यास दिलेलें दानपत्र खरें असून या महजरांतील मजकूर त्याच्या खरेपणा-बद्दल साक्ष पटवीत आहे. हा महजर बेदरचा बहामनी पातशहा अल्लाउद्दीन (दुसरा) ह्याच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी लिहिला गेला. हें वर्ष हस सद् व हफदह म्हणजे ८१७ हिजरी म्हणजे शके १३३५ व इ. स. १४१४ होय. ह्या सालीं बेदरच्या पातशहापुढें भीमदेवाचें (बिंबदेवाचें ?) मूळ आज्ञापत्र प्रतिवादीनें मांडले होतें. भीमदेव ठाण्यास यादवांची सुभेदारी करीत असतां शके १२२१ च्या माघांत चांगुणाबाई मिटकरीण इजकडून देशपांडेपणाचें वतन विकत घेऊन तें एक वर्ष व तीन महिन्यांनीं म्हणजे शके १२२३ च्या वैशाखांत पुरुषोत्तमपंत कावळे राजगुरु यास दान देतां झाला. पिछोडीच्या दाव्याच्या महजरांत सदरील दानपत्राचा उल्लेख केलेला आहे. या महजरांत बिंबदेवाच्या मूळ जुन्या मराठी आज्ञापत्राचें फारशी भाषांतर शके १३३५ त केलेलें आहे; व त्याबरोबर मूळ जुन्या मराठी आज्ञापत्राचें मराठी भाषेंत तात्पर्य दिलें आहे. या तात्पर्यांत शार्वरी संवत्सराला शक १२२२, व प्लवसंवत्सराला शक १२२३, पाहिजे. कारण शके १२२२ च्या माघानंतर एक वर्ष तीन महिन्यांनीं म्हणजे शके १२२३ च्या वैशाखांत बिंबराजानें दानपत्र दिलें असें फारशी व मराठी तर्जुम्यांत म्हटलें आहे. या शकांच्या आंकड्यामध्ये चूक होण्याचें कारण फारशी व मराठी भाषांतर

करगान्यांना ज्ञानेश्वरकालीन मूळ जुनें मराठी अक्षर व आंकडे नीट न वाचतां आल्यामुळें ही गफलत झालेली आहे. ह्याच-प्रमाणें फारशी भाषांतरांतील फसली सनाच्या आकड्यांतही दुरुस्ती केली पाहिजे. ह्या दुरुस्त्या फार खोल विचार करून कराव-याला नको आहेत. वर वर पाहाणाऱ्यालाही त्यांची अवश्यकता दिसेल, हा लेख येणेंप्रमाणें दुरुस्त करून घेतला म्हणजे त्यांतील मजकूर पूर्णपणें विश्वसनीय आहे असें दिसून येतें. प्रस्तुत महजर बेदरचा बाहमनी पातशहा अल्लाउद्दीन (दुसरा) ह्याच्या कार-कीर्दीच्या पहिल्या वर्षी लिहिला. हें वर्ष हप्तसद् व हफदद् म्हणजे ८१७ हिजरी (शके १३३६) (इ. स. १४१४) होय ह्या सालीं बेदरच्या पातशहापुढें भीमदेवाचें (बिंबदेवाचें शके १२२३ चें) मूळ आज्ञापत्र प्रतिवादीनें मांडलें होतें त्यांतील मजकूर प्रस्तुत महजरांत दिला आहे; व तो पूर्णपणें विश्वसनीय आहे. फारशी नकल अस्सल वरहूकूम असून तिचें मराठी रूपांतर मागाहून बऱ्याच वर्षांनीं केलें आहे. त्यामुळें त्यांतील मराठी भाषा यादवकालीन नाहीं. तथापि आंतील मजकुराला धक्का विलकूल बसलेला नाहीं. ह्या महजरांत बहामनी पातशहा मुलतान मुलेमान अल्लाउद्दीन (दुसरा) ह्याच्या कारकीर्दीचें पहिलें वर्ष ८१७ हिजरी होतें असें म्हटलें आहे. ८१७ हिजरी म्हणजे इ. स. १४१४ होय. फेरिस्ता ह्यानें दिलेल्या हकि-गती प्रमाणें या दुसऱ्या अल्लाउद्दीनाची कारकीर्द इ. स. १४३५ त सुरू झाली. या दोन सनांत एकवीस २१ वर्षांचा फरक पडतो यावरून महजराच्या खरेपणाबद्दल कांहीं विद्वान लोकांनीं शंका प्रदर्शित केली. आहे. परंतु फेरिस्तानें अल्लाउद्दीनाच्या कारकीर्दीच्या सुरवातीचें

साल (इ. स. १४३५) दिलें आहे त्याबद्दल मुसलमान इतिहास लेखकांत अद्याप एकमत नाही. दुर्गादेवीच्या दुप्काळाच्या फर्माना-संबंधानें लिहितांना फेरिस्तानें अशाच तऱ्हेची चूक केली आहे. या एकंदर विवेचनावरून पिछोडीच्या दाव्याचा महजर पूर्णपणें विश्वसनीय आहे. ”

बिंबदेवानें पुरुषोत्तम नायक कावळे यास वैशाख व ३० स प्लव. नाम संवत्सर शके १२२१ सूर्यग्रहणीं जें दानपत्र दिलें आहे त्यांतील शक चुकीचा आहे यांत शंका नाही. कारण प्लवनाम संवत्सर वास्तविक शके १२२३ सालीं होते व त्या वर्षाच्या वैशाख वा। ३० स उत्तर कोंकणांत ग्रहण होतें ही गोष्ट ज्योतिर्गणितावरूनहि स्पष्ट दिसतें. यावरून इतिहासाचार्य कै० राजवाडे यांनीं या दानपत्राच्या शका-संबंधीं घेतलेलो आक्षेप बरोबर आहे असें दिसतें. बिंबदेवानें दिलेलें सदरील दानपत्र मुळांत पाहावयास न मिळाल्यामुळें ते संस्कृत अगर मराठींत होते हें समजण्यास मार्ग नाही. त्यांतील मजकूर ज्ञानेश्वरकालीन जुन्या मराठींत होता असें कै. राजवाड्यांनीं कोणत्या आधारावरून म्हटलें आहे तें समजत नाही.

यादवकालीन बहुतेक शिलालेख व ताम्रपट संस्कृत व कानडी भाषेंत आहेत. तेव्हां सबल पुराव्याच्या अभावी सदरील दानपत्र मराठींत कोरलें गेलें होतें असें म्हणणें वाजवी होणार नाही.

सदरील महजर (निवाडा) ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्वाचा आहे. बिंबदेवानें ज्या पुरुषोत्तम नायक पैठणकरास मालाडचें सरदेशाईपण व सरदेशपांडेपण दिलें त्याचें नांव पंढरपूरच्या देवळाच्या जीर्णोद्धारसाठीं ज्यां दानशूर गृहस्थांनीं देणग्या दिल्या त्यांच्या

यादींत आढळतें. पैठणचें नायक घराणें हें प्रतिष्ठित व सुसंपन्न होतें. सदरील यादींत गंगाधर नायक, गणपती नायक, सिध नायक, श्रीपती नायक, पुरुषोत्तम नायक यांची नांवे आढळतात. त्यापैकीं गंगाधर नायकानें एकापेशां अधिक वेळां देणग्या दिल्याचें आढळून येतें. पंढरपूरच्या देवळाचें जीर्णोद्दाराचें काम शके ११९५ पासून शके १२०० पर्यंत चालू होतें. बिंबदेवाचे दानपत्राचा शक १२२३ आहे. यावरून ह्या दानपत्रांत नमूद केलेला पुरुषोत्तम नायक हा वरील नायक घराण्यापैकींच असावा असें दिसतें. बिंबदेवाचे दानपत्रांत कर्णिक शंकर प्रभू व कर्णिक देवदास प्रभू यांची नांवे आढळतात. पंढरपूर येथील श्रीविठ्ठलमंदिराचे जीर्णोद्दाराचे मदतीसाठीं तत्कालीन ज्या उदार पुरुषांनीं देणग्या दिल्या त्यांची यादी पंढरपूरच्या शिलालेखांत दिली आहे. त्यांत कर्णिक घराण्यांतील पुरुषांची नांवे आढळतात. यावरून रामदेवराव जाधवाचे राजवटींत ' कर्णिक ' घराणें सुसंपन्न असून राजदरबारांत सदरील घराण्यांतील पुरुषांचें बरेंच वजन असावें असें दिसतें. देणगी देणाऱ्यांच्या यादींत, देवगिरीचे यादवराजे, महादेवराय व रामदेवराव व त्यांचा करणाधिप आमचा चरित्रनायक हेमाद्रि यांची नांवे प्रामुख्यानें नमूद करण्यांत आली आहेत वगैरे हकीगत पूर्वीं येऊन गेली आहे. वरील विवेचनावरून बिंबदेवानें उत्तरकोंकणांत येतेवेळीं आपलेबरोबर देवगिरी व पैठणकडील माहाराष्ट्रीय मंडळी आणली होती या विधानास पुष्टि मिळते. या महजरावरून शके १३३८ सालीं उत्तरकोंकणप्रांत मुसलमानांच्या अंमलाखालीं होता असें दिसतें.

हा महजर इ. स. १४१४ मध्ये (हिजरी सन ८१७) बेदरचा बादशहा सुलेतान अहमद गाझी हानें दिला असें म्हटलें आहे,

परंतु त्या सालीं बेदरचे गादीवर अल्लाउद्दीनशहा बहामनी (दुसरा) हा होता व त्याचे पश्चात् इ. स १४३४ (हिजरी सन ८३८) मध्ये सुलतान अहमद गाझी हा बेदरच्या गादीवर बसला. यावरून ह्या महजराच्या खरेपणाबद्दल कांहीं विद्वान गृहस्थांनीं आक्षेप घेतले आहेत. परंतु बहामनी वंशांतील वेगवेगळ्या पुरुषांनीं दक्षिणेंत जीं निरनिराळीं राज्यें स्थापन केलीं त्याचा समग्र व खराखुरा इतिहास आजपर्यंत कोणी लिहिण्याचा प्रयत्न केला नाहीं. मुसलमानी बखर-कारांमध्ये एकाच प्रसंगाबद्दल दिलेल्या हकीकतींत बरीच तफावत दिसून येते. अशापरिस्थितींत महजराच्या सालांत चूक आहे इतक्याच कारणावरून इतर पुराव्याच्या अभावीं तो बनावट आहे असें म्हणणें वाजवी होणार नाहीं.

अहमदशहा बहामनी (दुसरा) हा बेदरचे गादीवर असतांना उत्तरकोंकणप्रांताच्या सुभेदारीचें काम अल्लाउद्दीन गाझी ह्यांचेकडे असावें असें दिसतें. व त्यानें बेदरच्या तत्कनशीन बादशहाच्या तर्फे निकाल दिला असल्यास अशी चूक होण्याचा संभव आहे. अगर मूळ हुकूमाची नक्कल करणाऱ्यानें, हिजरी सन ८३८ ऐवजी नजरचुकीनें ८१७ हा आंकडा घातला असल्यास नकळे ! बहामनी राज्याचा विश्र्वसनीय इतिहास बाहेर येईपर्यंत या वादग्रस्त मुद्याचा कायमचा निकाल लागणें शक्य नाहीं. दुसरा आक्षेप असा आहे कीं, शके १२२१ सालीं प्लव संवत्सर नसून त्या सालच्या वैशाख वद्य ३० स सूर्यग्रहण उत्तरकोंकणांत नव्हतें. परंतु इतिहासाचार्य राजवाडे ह्यानीं ह्या आक्षेपाचें निरसन केलें आहे. शिलालेखांतील भाषा व मजकूर बरोबर न समजल्यामुळें

शके १२२३ च्या ऐवजीं १२२१ असा आंकडा नजरचुकीनें पडला असला पाहिजे. कारण शके १२२१ सालीं प्लव संवत्सर नसतांना तें शिलालेखांत लिहिण्याची ढोबळ चूक कोणताही हिंदूराजा करणार नाहीं. शिवाय ज्योतिर्गणितशास्त्रावरून शके १२२३ त प्लवसंवत्सर असून त्या सालच्या वैशाख वा। ३० रोजीं उत्तरकोंकणांत सूर्य ग्रहण होतें असें स्पष्ट दिसतें. मूळ फारशी महजरांत फसली सनाचा नामनिर्देश नसतांना त्याच्या इंग्रजी तर्जुम्यांत फसली सन दिला आहे, ही भाषांतरकाराची चूक आहे. शहाजहान बादशहाच्या कारकीर्दीपर्यंत दक्षिणेंत फसली सन प्रचारांत आला नव्हता, यामुळें अस्सल महजरांत फसली सनाचा निर्देश जबाबदार अधिकाऱ्यांकडून केव्हांहि करण्यांत आला नसता, ही गोष्ट निर्विवाद होय.

या महजरावरून पैठणकर कावळे व मालाडचे देसले यांचे दरम्यान पिछोडीच्या हक्कासंबंधानें जो तंटा चालला होता त्याचा निकाल लागला आहे. या हक्काचा तपशील कोर्टापुढें आणलेल्या शिलावर कोरलेला होता, त्यावरून तो महजरांत उतरून घेतला असावा असें दिसतें. सदरील तपशिलावरून तत्कालीन सामाजिक स्थितीवर थोडा प्रकाश पडतो म्हणून तो पुढें देण्यांत येत आहे.

१. दर गावांतून दरमाल पुरुषोत्तमपंत कावळे पैठणकर यास एक विडा देत असावा (विड्याची पानें १६ व मुपाऱ्या ५)
२. प्रत्येक गावांतून मृगसाली एक “ पिच्छोडी ” देत जावा.
“ पिच्छोडी न दिल्यास तिच्याऐवजीं रोकड पन्नास फये द्यावे.
३. ज्याकडेस खोयरीक होईल त्यानें आमन्त्रणाचेवेळां दहा मुपाऱ्या

व पन्नास पानांचा ' विडा ' वाजतगाजत पुरुषोत्तमपन्ताकडेभ पाठवावा.

८. प्रत्येक गांवाच्या उत्पन्नांतून ' सरदेसाईपणाचे ' रुपये तीन, व ' सरदेशपाण्डेगिरीचे ' रुपये दोन, मिळून रुपये पांच (दरशेकडा) पुरुषोत्तमपन्तास देत जावे.
९. कोणाकडेभ लग्नकार्यसम्बन्धी मण्डप घातल्यास ' मण्डवटका ' पुरुषोत्तमपन्तास द्यावा. म्हणजे तन्निमित्त दोन फये देत जावे.
१०. बहिष्कारनिमित्त प्रायश्चित देऊन कोणास शुद्ध करणें असल्यास प्रत्येक ' प्रायश्चित्तांचे ' द्रव्यांतून दहावा हिस्सा पुरुषोत्तमपन्तास द्यावा.
११. हव्य कव्यादि प्रत्येक कार्यांत प्रथम ' टिळा ' व (सन्मान प्रीत्यर्थ) ' विडा ' पुरुषोत्तमपन्तास द्यावा.
१२. लग्नकार्यसम्बन्धी ' घटिकापाट ' पुरुषोत्तमपन्तास देत असावा.
१३. प्रत्येक गावांतून दोन ' बिघे जमीन ' सरकारच्या करांपासून, पुरुषोत्तमपन्तास माफ असावी.
१४. प्रत्येक परगण्यांतून सरकारच्याकरांपासून माफ असा ' एक गांव ' पुरुषोत्तमपन्तास इनाम द्यावा.
१५. वरील चौदा परगण्यांतील गांवांतून दर बिघ्यास सरदेसाईपणाच्या हक्काबद्दल व सरदेशपाण्डेगिरीच्या हक्काबद्दल ' चार चार पायली भात, ' असें पुरुषोत्तमपन्तास देत असावे.
१६. अष्टाधिकारापैकी जे सरकारचे कर अमतील ते सर्व पुरुषोत्तमपन्तास माफ असावे.

वरील तपशिलावरून ६०० शें वर्षापूर्वी उत्तर कोकणांत सरदेसाई व सरदेशपाण्डेपणाचें वतनांत कोणकोणत्या हक्काचा समावेश होत असे ह्याची कल्पना होते. स्थानिक विडा, टिळा वगैरे मानपानांचें

हक्काखेरीज, लग्नकार्यांत घटकापत्रिका घालण्याचा व बहिष्कृत इस-मास प्रायश्चित देऊन शुद्ध करण्याचा वगैरे धार्मिक हक्कांचाही त्यांत समावेश होतो असं दिसतें. वरील तपशीलांत पिच्छोडी ह्या शब्दाचा उपयोग केला आहे. हा शब्द मराठी अगर गुजराथी नसून मूळ हिंदी भाषेंतला आहे. हिंदी भाषेच्या कोशांत पिछोडा म्हणजे पासोडा (अंगावर घेण्याचें उपवस्त्र) व पिच्छोडी म्हणजे पासोडी असा या शब्दांचा अर्थ दिला आहे. प्रत्येक गावांतून सरदेशपांडे यास एक पिच्छोडी अगर तिच्या ऐवजीं पन्नास रोकड फद्ये घेण्याचा हक्क होता. यावरून उत्तर कोंकणांत पासोडी घेण्याचा हक्क ६०० शें वर्षापूर्वीं अंमलांत होता असं दिसतें.

पासोडीचा हक्क घेण्याची वहिवाट महाराष्ट्रांत फार वर्षे प्रचलित आहे. याबद्दलचा उल्लेख “ मावजी व पारसनीस ” ह्यांनीं प्रसिद्ध केलेल्या ‘पेशव्यांच्या दफतरांतील वतनपत्रें व निवाडे पत्रें’ या पुस्तकांत आढळून येतो. सदरील पुस्तकांत मावळ प्रांतांतील मौजे गहुजे येथील कृष्णाजी विन नरसोजी बोडका मोकदम ह्यास मौजे मजकुरचें मोकदमीचे वतन दिल्याबद्दलचें वृत्तिपत्र (नं. ९.) छापलें आहे. * सदरील वृत्तिपत्रांत पासोडी घेण्याच्या हक्काचा उल्लेख केला आहे त्याचा तपशील येणेंप्रमाणें:—

* मावजी व पारसनीस ह्यांनी शाहु व पेशवा ह्यांचे दफतरांतील छापलेले निवडक कागदपत्र. पा. ४२-४५

तुजकडे मान वितपशील आधी

हिरोजी व बावाजी यांजकडे
मान वितपशील मागें.

१ नांगर.

१ होळीचा पोळी.

१ दसरीयाचा मान.

१ दिपवाळीचा मान.

१ शिराळशेट.

१ गौराचा मान.

१ पासोडी निमे.

१ पासोडी निमे.

१ खोबऱ्याची वाटी निमे.

१ खोबऱ्याचा वाटी निमे.

१ तथ्रीफ आधीं.

१ तथ्रीफ मागे.

१ विडा आधीं.

१ टिळा.

१ चांभारापासून पायपोस जोडा.

१ चांभाराकडून पायपोस.

१ फांटीयाची मोळी आधीं.

१ म्हैम, घर पालक.

१ म्हैम, घर, पालक.

१ फांटीयाचा मोळी मागे.

१०

१०

तसेंच हिरोजी बिन शिवाजी बिन भिकाजी इंगुळकर माकदम मौजे कामथडी तर्फ खेडे बारे प्रांत यांस दिलेल्या वतनपत्रांत मजकूर आहे तो येणंप्रमाणें:—

मौजे मजकूरच्या पाटिलकिच्या वतनाची सेवा दंडक प्रमाणें करित जाणें वतन संबंधी हक्क लाजी मानपान इनाम पासोडी बाजे उत्पन्न काळीं व पांढरीचे सुदामतप्रमाणें पुत्र पौत्रादि वंशपरंपरेनें अनभवून सुखरूप राहणें + ह्याशिवाय “ पिच्छोडी ” हा शब्द पुष्कळ जुन्या सनदांत व हक्काचें कागदांत येतो. त्याचा अर्थ वस्त्र असा असून वतनदाराच्या कुटुंबाच्या निर्वाहाकरितां दिलेलें वेतन असाहि त्याचा

+ टीप:-- राजवाडे खंड १५. (मराठ्यांच्या इतिहासाची माहिती)

सामान्य अर्थ असावा. पट्टीपछोडी म्हणजे पिच्छोडीचा हक्क, हा शब्द पुष्कळ ठिकाणीं दिलेला आढळतो. महाराष्ट्र, वऱ्हाड, मध्यप्रांत वगैरे सर्व प्रांतांत पट्टी-पासोडीचा हक्क पाटील व देशमुखास अद्याप मिळतो. मारवाडांत व गुजराथेंत लग्नकार्यांत जामा-पिछोडीचा पेहेराव करण्याची अद्याप चाल आहे. जामा म्हणजे अस्तन्या लांब असलेला पायघोळ आंगरखा; व पिच्छोडी म्हणजे कमरेस गुंडाळण्याचा शैला (उपवस्त्र); यावरून प्राचीनकाळीं अंगावर घेण्याच्या उपवस्त्रास पासोडी म्हणण्याचा प्रघात असावा असें दिसतें. मुंबई येथें पारशी लोकांच्या लग्नकार्यांत व हिंदुसमाजांत पाताणे प्रभूंच्या लग्नसमारभांत जामा-पिछोडीचा पेहेराव करण्याची अद्याप वहिवाट आहे. यावरून मुंबतील पाताणे प्रभु हें मूळचे सौराष्ट्रांतील प्रभासपट्टण अगर गुजराथेंतील चापानेर पाटण येथील मूळचे रहिवासी असावे व गुजराथप्रांत मुसलमानांनीं काबीज केल्यावर तेथील कांहीं चालीरीती त्यांनीं आपणाबरोबर उत्तरकोंकणांत आणिल्या असल्या. असें अनुमान काढण्यास जागा आहे.

या महजरांत फद्या, टक्का (दोन फद्ये), रुपया, ह्या नाण्यांचा उल्लेख असून, शिवाय पायली (धान्य मोजण्याचे माप) व बिघा (जमिनीचे क्षेत्रमापन करण्याचें प्रमाण) यांचा उल्लेख केलेला आहे, या महजरांतील मजकुरावरून तत्कालीन सामाजिक स्थितीवर बराच प्रकाश पडतो.

नागांवचा शिलालेख शके १२८९.

सदरील शिलालेखाचें संशोधन कै. इतिहासाचार्य राजवाडे यांनीं ग्रंथमालेच्या वर्ष ११ अंक १० मध्ये केल्याबद्दलचा उल्लेख वर

आला आहे. सदरील शिलालेख ठाणे-कोकणचा राजा हंबीरराव यांचे वेळचा असून तो आपणांस “ श्रीमत्यप्रौढिप्रतापचक्रवर्ति महाराजा-धिराज ” म्हणवीत होता असें त्याजवरून दिसते. सदरील शिलालेखावर शालिवाहन शकाबरोबर हिजरी सन दिला आहे व त्याचा प्रधान सिहिप्रो नांवाचा मुसलमान होता असें म्हटलें आहे. शके १२८० मध्ये उत्तरकोंकणांत मुसलमानी राज्याचा जम बसला नव्हता असें असतां आपणांस “ प्रौढिप्रतापचक्रवर्ति ” म्हणाविणारा कोणता स्वाभिमानी हिंदुराजा आपले शिलाशासनावर मुसलमानी सन लिहील ? तसेंच त्यावेळीं दिवाणगिरीची कामें करण्यास हिंदू लोकांमध्ये कर्तबगार माणसांचा तुटवडा होता अशा तऱ्हेचा उल्लेख कोठेंही आढळून येत नाही. यादवकालीन शिलालेख व ताम्रपट संस्कृत अगर कानडी भाषेत आहेत. यादवांच्या शिलाशासनांतील कांहीं बिरुदापैकीं एक बिरुद या शिलालेखांत दिलें आहे, यावरून हंबीरराव हा इतर पुराव्याच्या अभावी देवगिरीच्या यादवराजघराण्यापैकीं असला पाहिजे हें विधान इतिहास व युक्तिवाद यास धरून नाही. मुसलमानासंबंधानें हिंदूंच्या मनामध्ये अत्यंत पीळ होता अशा वेळीं हिजरी सन दक्षिणेंत सुरू होण्यापूर्वीं त्यास सदरील शिलालेखांत प्राधान्य दिलें आहे ही गोष्ट फार चमत्कारिक दिसते. कै. राजवाडे यांनीं शिलालेखाचें संशोधन करितांना त्याचा खरेपणा प्रस्थापित करण्याविषयीं जीं कारणें दिलीं आहेत तीं अपुरी असून संशोधकांना बिलकुल पटण्यासारखीं नाहींत.

नागांव हा गांव अष्टागरांत असून त्या प्रांतांत चौल हें व्यापाराचें एक मोठें बंदर होतें. त्या ठिकाणीं ईजिप्त, अरबस्तान, इराण वगैरे देशांतील बरेच लोक व्यापाराकरितां येत असत व बरेच अरब लोक

त्याठिकाणी स्थाईक रहिवासी झाले होते कांहीं अरबी व्यापाऱ्यांनीं तत्कालीन भारतीय ग्रंथांची अरबी भाषेंत रूपांतरें करून आपले देशांत नेल्याचा उल्लेख मुसलमानी तवारिखांतून केलेला आढळतो. उत्तरकोंकणांतील चक्रवर्ति हिंदुराजाच्या प्रधानाचें पद एखाद्या मुसलमान गृहस्थास मिळालें असतें तर मुसलमानी तवारिखांतून त्याबद्दल गौरवपूर्वक निर्देश करण्यांत आला असता. पण एकंदर परिस्थितीवरून या शिलालेखाच्या खरेपणाबद्दल जबरदस्त शंका येते असें मोठ्या दिलगिरीनें म्हणावें लागतें. इ. स. १९१४ सालीं प्रसिद्ध झालेल्या महिकावतीच्या बखरीस इतिहासाचार्य राजवाडे यांनीं प्रस्तावना लिहिली आहे, त्यांतही शके १२८९ सालीं उत्तर-कोंकणांत हंबीरराव नांवाचा राजा होता, अशाबद्दल बिलकुल उल्लेख नाही. यावरूनही हा शिलालेख खरा नाही ही गोष्ट सिद्ध होते.

प्रस्तुत शिलालेखांतील अपभ्रष्ट संस्कृत भाषेचा नमुना पुढें दिला आहे:--

“ श्रीमत्य प्रौढिप्रतापचक्रवर्ति महाराजाधिराज हंबीरु राओ ठाणें कोकणराज्यं क्रोति सत्येतस्मिन् काळे प्रवर्तमानें धरमादिपत्रं लिखितं यथा सर्वव्यापारिसिंहिप्रो तंनिरोषितं अठागर अधिकारिआ कुसना अहासण नाकाचा सणवै देऊ प्रोण्होन्हवेळितः

सदरील शिलालेखांतील मजकुराचा चांगला बोध होत नाही. श्रीरायाचा प्रधान म्हणजे हंबीररावाचा प्रधान ह्यानें तेथील मोठा व्यापारी सिंहिप्रो यांस मोठमोठी झाडें ज्यांत आहेत अशी वाडी विकली असावी व त्याकामीं अष्टागरांतील आगऱ्यांनीं त्यास उपद्रव करूं नये असा धरमु (धर्म) या धरमपत्रांत नमूद केला असावा

असें दिसते. या धरमपत्रांतील साक्षीदारांत ' नागदेऊ भाई दार्युभ्सदे शेठि ' व नागांवच्या जमातीपैकीं प्ठैगु महामद्र दाउवार आया राजि दाउवार आया असे साक्षीदार आहेत. पहिलें नांव पारशी गृहस्थांचें असावें. दुसरें महामद्र (मुसलमान) अरबी गृहस्थाचे असावें.


शके १२८९ च्या सुमारास पारशांची वसाहत नागांव येथें असल्याचा कोठें उल्लेख नाही. दुसरा इसम मुसलमान अरब असावा. त्यास महामद्र अशा नांवानें संबोधिलें आहे. हंबीरराव हा कदाचित् चौल प्रांताकडील आगरी लोकांचा सरदार असल्यास न कळे ? परंतु याकामीं संशोधन झाल्यावांचून हा शिलालेख खरा आहे असें म्हणणें रास्त होणार नाही. तसेंच या शिलालेखांत उल्लेखिलेला हंबीरराओ (राव) देवगिरीच्या यादव कुळांतील होता असें म्हणणें ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर नाही.

देवगिरीचे विंबदेवाचा उत्तरकोंकणप्रांतावर अम्मल होता असें दाखविणारे दोन ग्रंथ आमचे पाहण्यांत आले आहेत. पैकीं विंबाख्यान नांवाचें पुस्तक रघुनाथ पुतळाजी राणे यांनीं इ. स. १८७७ सालीं छापून प्रसिद्ध केलें. या पुस्तकाच्या प्रति अद्याप बऱ्याच ठिकाणीं उपलब्ध आहेत. हाच ग्रंथ महिकावतीची ऊर्फ माहिमची बखर या नांवानें कल्याण येथील आमचे मित्र श्रीयुत सदाशिव महादेव दिवैकर यांनीं इतिहासाचार्य कै. राजवाडे यांचे प्रस्तावनेसह इ. स. १९१४ मध्यें छापून प्रसिद्ध केला. विंबाख्यान ऊर्फ महिकावतीची बखर प्रथम उजेडांत आणण्याचें श्रेय रघुनाथ पुतळाजी राणे यांस देणें वाजवी आहे. कै. राजवाडे ह्यांस या ग्रंथाची माहिती होती

असें त्यांनीं आपल्या प्रस्तुत बखरीच्या प्रस्तावनेंत कबूल केलें आहे. असें असून “ या बखरीचा पत्ता आजपर्यंत नव्हता, व नापत्ता असलेल्या या इतिहासप्रांताच्या आड येणारा पडदा प्रस्तुत बखरीच्या प्रकाशनानें दूर सारला जावा; व इतिहास रंगभूमीवरील एक अज्ञात चित्रपट खुला होत आहे तें पाहून सहृदय वाचक बखरीचा पत्ता लावणाऱ्या व ती हस्तगत करणाऱ्या दिवेकरांना दुवा देतील ” अशा आशयाचें राजवाडे यांनीं सदरील बखरीचे प्रस्तावनेंत दिलेलें मत ऐतिहासिक सत्यास धरून नाहीं. तसेंच “ आजपर्यंत सांपडलेल्या सर्व बखरींत आपण प्रसिद्ध करित असलेली महिकावतीची बखर सर्वांत जुनाट आहे ” असें सदरील बखरीच्या प्रस्तावनेंत कै. राजवाडे यांनीं विधान केलें आहे त्यासही कांहींएक आधार दिला नाहीं. राणे यांच्या बिंबाख्यानांत अथवा महिकावतीच्या बखरींत देवगिरीच्या यादवराजांची अगर बिंबदेवाची ऐतिहासिक माहिती मिळेल अशी कौणाची अपेक्षा असेल तर ती व्यर्थ आहे, ही गोष्ट पुढील विवेचनावरून वाचकांच्या सहज ध्यानांत येईल.

या ग्रंथांत पौराणिककालांतील दशावताराचे उत्पात्तिपासून उत्तर-कोंकणांत फिरंग्यांचा अम्मल सुरू होईपर्यंत हजारों वर्षांची हकीकत वेगवेगळाल्या लेखकांनीं गोंवण्याचा प्रयत्न केला आहे.

भगवान् दत्तानें व केशवाचार्यानें देवगिरीच्या यादव घराण्याच्या ज्या दोन वेगवेगळ्या वंशावळी या बखरींत दिल्या आहेत त्या, प्रस्तुत पुस्तकाच्या तिसऱ्या भागाच्या शेवटीं दिलेल्या कौणत्याही वंशावळींशीं जुळत नाहींत. महिकावतीच्या बखरींतील पृ. ७३-७४ मध्ये भगवान् दत्तानें वंशावळ दिली आहे ती येणेंप्रमाणें:—



१५. ० (दोनशत संवत्सर)

१६. जयसवन (दीडशत वर्षे)

१७. रामराजा (तुर्काण जाळें)

या बखरीच्या ८९ पानावर केशवाचार्यांनें दिलेली वंशावळ
येणें प्रमाणें:—

१. रामराजा (संवत् ५७४)

त्रिपाळराजा

त्रिबकराजा

गोविंदराजा

कृष्णराजा

०

०

०

०

रामराजा(कृष्णराजाचा वंशिक (शके ११९३)

या दोन्हीं वंशावळीं, 'बारगळ, विचित्र अर्थांत अविश्वसनीय' आहेत अशी कबुली इतिहासाचार्य राजवाडे यांनीं दिली आहे. ताम्रपट, शिलालेख, मुसलमानी तवारिखा, प्रवासवृत्तें, काव्यें किंवा अन्य सजातीय, विजातीय संस्कृत, प्राकृत लेख ह्यांपैकीं कशाचाच पडताळा बिंबवंशीय राजांच्या किंवा नागरशादि राजांच्या बखरींत

दिलेल्या कथासंबंधानें किंवा हकीगतीसंबंधानें उपलब्ध नाहींत, असा शैरा खुद्द राजवाडे यांनीं महिकावतीबखरीच्या प्रस्तावनेंत (पान ७५) दिला आहे. बिंबवंशीयादि राजे उत्तरकोंकणांत साक्षात् झाले अगर वावरून गेले असें ठाम म्हणण्यास बहिःपुराव्याच्या अभावीं सकृत्दर्शनी मोठी अडचण पडते असें राजवाडे यांनीं महिकावतीच्या बखरीसंबंधानें तिला जोडलेल्या प्रस्तावनेंत उद्गार काढले आहेत. ह्या बखरींत देवगिरीच्या यादवांची हकीकत देतांना जीं दोबळ प्रमादस्थळें दृष्टोत्पत्तीस येतात तीं येणेंप्रमाणें:—

(१) देवगिरीचे यादव (यदुवंशीय) असून त्यांचा मूळपुरुष इंद्रु म्हणजे चंद्र होता असें व्रतखंडांतील वंशावळीवरून व यादवांच्या शिलाशासनावरून दिसतें. महिकावतीच्या बखरींत देवगिरीचे यादवराजे सूर्यवंशीय होते असें म्हटलें आहे. देवगिरीचे यादव आपल्या बिरुदावर्लांत आपण सोमवंशीय असल्याचें दरएक शिलाशासनांत साभिमानानें लिहितात.

(२) या बखरींत देवगिरीच्या यादवांच्या ज्या दोन वंशावळी वर दिल्या आहेत त्या हेमाद्रीच्या व्रतखंडांत दिलेल्या वंशावळीशीं अगर खुद्द यादवकालीन शिलालेख व ताम्रपट यांत दिलेल्या वंशावळीशीं बिलकुल जुळत नाहींत. (या पुस्तकाचा भाग ३ रा पान)

(३) देवगिरीच्या महादेवरायानें उत्तर कोंकणचा शिलहार वंशीय सोमेश्वर राजा ह्याचा पराभव शके ११८८ मध्यें करून उत्तर कोंकणावर आपली सत्ता स्थापिली ही गोष्ट महादेवरायाचा समकालीन मंत्री हेमाद्रि ह्यानें व्रतखंडांतील राजप्रशस्तींत नमूद केली आहे. शिवाय, शके ११९४ चा ओवळें येथील ताम्रपट व शके

१२१२ तील अण्जूरचा शिलालेख यांतील मजकूरावरून शके ११८८ पासून उत्तरकोंकणप्रांत हा देवगिरीच्या यादवांच्या साम्राज्याचा भाग होता असें स्पष्ट दिसतें. असें असतां देवगिरीचे रामदेवराव जाधव यानें शके ११९३ मध्ये उत्तरकोंकणांवर स्वारी केली, व त्यांत तेथील बिंबघराण्यांतील राजा केशवदेव यानें त्याचा पराभव केला; व त्या लढाईंत रामदेवराव जाधवाचा मंत्री हेमाद्रि ह्यानें भाग घेतला होता अशी हकीगत सदरील बखरींत दिली आहे. तसेंच शके १२१६ त रामदेवरावानें दुसऱ्यांदा उत्तर कोंकणावर स्वारी केली व त्यांतही त्याचा पराभव झालाअशी हकीगत दिली आहे. ह्या दोन्हीं हकिकतीस ऐतिहासिक आधार बिलकुल नाहीं.

ओवळें येथील ताम्रपटावरून व अण्जूरच्या शिलाशासनावरून असें दिसतें कीं, रामदेवराव जाधवाचे पदरीं अच्युतराव नायक व श्रीकृष्णदेव असे दोन लढवय्ये सरदार उत्तरकोंकणप्रांताचें रक्षण करण्याकरितां नेमिले होते. ओवळें हा गांव ठाणें शहरापासून सुमारे चार पांच मैलावर आहे व अण्जूर हाही गांव जलमार्गानें ठाण्याहून तितक्याच अंतरावर आहे. शके ११९३ त रामदेवराव जाधवाचा, उत्तरकोंकणांत बिंब आडनांवाच्या वंशांतील केशवदेव यानें पराभव केला ही गोष्ट खरी असेल तर ओवळें येथील ताम्रपट (शके ११९४ चा) खरा नाहीं असें म्हणावें लागेल. शिवाय रामदेवराव जाधव यास तीन कर्ते सवरते मुलगे असल्यामुळें त्यास स्वतः स्वारीवर जाण्याचें कांहीं कारण नव्हतें.

(४) रामदेवराव जाधव यास केशवदेव यांनांवांचा मुलगा अस-

त्याचें दख्खनच्या इतिहासांत, महानुभावीय वाङ्मयांत अगर इतर कोणत्याही ग्रंथांत आढळून येत नाहीं. रामदेवरावाच्या पश्चात् त्याचा मुलगा शंकरदेव हा गादीवर बसला व त्याचे पश्चात् शंकरदेवाचा मेव्हणा (रामदेवरावाचा जांवई) हरपाळदेव बसल्याबद्दल ऐतिहासिक पुरावा आहे. परंतु या बखरींत रामदेवराव जाधवाच्या मागें केशवदेव व त्याचे पश्चात् त्याचा मुलगा रामदेवराव (दुसरा) हा गादीवर बसला असें म्हटलें आहे. राजवाडे यांच्या मताप्रमाणें रामदेवराव जाधव हा हरिदासाच्या कथा शास्त्र्यांच्या संभावना, महानुभावांचे संवाद हेमाद्रीची व्रतखंडातील व्रतें, उद्यापनें इत्यादि गोष्टींत निमग्न असल्यामुळें, सैन्य व राज्य ह्यांच्या व्यवस्थेकडे सातारच्या शाहु महाराजाप्रमाणें त्याचें बिलकुल लक्ष नव्हतें. अशा तऱ्हेचा रामदेवराव जाधव स्वतः होऊन उत्तरकोंकणावर दोनदां अगर तीनदां स्वारी करण्यास धजेल असें संभवत नाहीं. शिवाय या गोष्टींत ऐतिहासिक सत्य असतें तर त्याबद्दलचा मजकूर ओवळें येथील ताम्रपटांत अगर अण्जूरच्या शिलालेखांत अवश्य नमूद करण्यांत आला असता.

रामदेवरावाचा मुलगा बिंबदेव ह्यानें उत्तरकोंकण, नागरशहाचा मुलगा त्रिपुरकुमार याजपासून शके १२१६ सालीं जिंकून घेतलें असतें तर त्यावेळचा एकादा शिलालेख अगर ताम्रपट खचित उपलब्ध असता. बिंबदेवानें अल्लाउद्दीनास शह देण्याकरितां गुजराथेंत जाऊन माळव्याच्या बाजूनें पायबंद देण्याचा त्याचा विचार होता असें राजवाड्यांचें मत आहे. परंतु ह्या विधानास ऐतिहासिक आधार नाहीं. अल्लाउद्दीन ह्याच्या मूळ पीठिकेची जी हकिकत बखरींत दिली आहे, ती निव्वळ दंतकथा असून हास्यास्पद आहे.

(५) बिंबदेवानें शके १२१६ पासून शके १२२५ पर्यंत उत्तर-कोंकणांत राज्य केलें; व त्याचे पश्चात् त्याचा मुलगा प्रतापशहा हा गादीवर आला. या प्रतापशहावर नागरशहाचा मुलगा त्रिपुरकुमर ह्यांनं स्वारी केली. परंतु प्रतापशहापाशीं असावें तसें सैन्यबळ नसल्यामुळें त्यांनं आपला वृद्ध आज्ञा देवगिरीचा रामदेवराव जाधव ह्याजकडे सैन्याची मदत मागितली. रामदेवराव जाधवानें जीवन नाईक सांवखेडकर व हेमपंडित (हेमाडि पंडित !) ह्यास प्रतापशहाच्या मदतीस उत्तरकोंकणांत पाठविलें. या संयुक्त सैन्याचा त्रिपुरकुमारानें पराभव केला. या पराजयानंतर रामदेवराव जाधव व प्रतापशहा या उभयतांनीं पुन्हां युद्धाची तयारी केली. रामदेवरावानें अनहिल-पट्टणचा राजा जयसिंग यास मदतीस बोलाविलें. या तिघांचें सैन्य नागरशहा व त्रिपुरकुमर यांजवर चढाई करून गेले. उभयतांच्या सैन्याचें अंधेरीच्या रानांत तुंबळ युद्ध झालें. त्यांत रामदेवरावाचा नातू प्रतापशहा ह्याचा पूर्ण पराभवझाला. या युद्धानंतर प्रतापशहाचे अगर त्याचे उत्तरकोंकणच्या राज्याचे काय झालें. याबद्दल बखरकार कांहींच हकीकत देतनाहींत. दुसरा नागरशहा व त्रिपुरकुमर ह्यांनीं त्याच्या प्रजेत भेद उत्पन्न करून शके १२५४ त प्रतापशहाचें राज्य कायमचें खालसा केलें; असा मजकूर सदरील बखरींत दिला आहे.

देवगिरीच्या यादवांची जी हकीकत या बखरींत दिली आहे ती निराधार व अविश्वसनीय अशी असूनही इतिहासाचार्य राजवाडे यांनीं ती खरी आहे असें भासविण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहास-संशोधनाची ही पद्धति अश्रुतपूर्व आहे हें कोणाही निःपक्षपाती इतिहाससंशोधकास कबूल करणें भाग आहे.

बखरींतील कांहीं गोष्टींवर लांबलचक मल्लिनार्थी करून बखरींतील दंतकथांना ऐतिहासिक पेहराव चढविण्यांत त्यांनीं आपलें बरेंच चातुर्य खर्च केलें आहे. परंतु कल्पनेच्या पायावर रचलेली इमारत थोड्याशा संशोधनांनं ढांसळून पडते ही गोष्ट नव्यानें सांगण्याची जरूरी नाहीं. राजवाडे हे एकादी गोष्ट खरी आहे असें गृहित धरून तिच्या समर्थनाकरितां कारणें हुडकून काढण्याचा खटाटोप करितात. यामुळें त्यांच्या संशोधनांत घोटाळा उडतो अशी आमची प्रामाणिक समजूत आहे. ह्याचा एक मासला पुढें देण्यांत येत आहे. अंधेरी येथें नायकोराव ह्यास देवीचा दृष्टांत होऊन त्यानें सर्व जातीचे लोक जमवून महाराष्ट्रधर्माचा उपदेश माहालजापुरी येथें केला व तो सर्वास पसंत पडला असें बखरीत म्हटलें आहे. समर्थ रामदास स्वामी यांचे ग्रंथांत “मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा” अशी शिकवण आहे. सदरील शिकवणीचें प्रतिबिंब नायकोरावाचे उपदेशांत आहे अशी आपली समजूत करून घेऊन राजवाडे यांनीं नायकोरावाच्या महाराष्ट्रधर्माच्या विवरणावर बरींच पानें खर्च केलीं आहेत. वास्तविक ह्या दोन्हीं शिकवणींत जमीन अस्मानाचा फरक आहे असें पूर्ण विचारांती कोणासही दिसून येईल. नायकोरावांनीं स्वतःच्या महाराष्ट्रधर्माची रूपरेखा दिली होती ती अशी:—‘सर्व ब्राह्मणेतरांनीं ब्राह्मणांचें वर्चस्व राजकीय, धार्मिक व सामाजिक बाबतींत पूर्णपणें मानिलें पाहिजे; व त्यांच्या नेतृत्वाखालीं सर्व कामें केलीं पाहिजेत; वेळेस त्यांनीं ब्राह्मणांचें उच्छिष्टही खाल्लें पाहिजे व असें झालें तरच हिंदु समाजांत जुट होऊन म्लेच्छांचें उच्चाटन होईल.’ राजवाडे ह्यांच्या मते श्रीसमर्थांच्या महाराष्ट्र-

धर्मातील शिकवणीपेक्षां नायकोरावांची शिकवण जास्त व्यापक आहे. वास्तविक पाहिलें असतां अशा तऱ्हेची सर्व जातींची बैठक अंधेरी येथें खरोखर झाली होती किंवा नाहीं; तसेंच बखरीतील हा लेख समर्थांच्या लिखाणानंतर झाला किंवा कसें या मुद्यांचें संशोधन करण्याचें सोडून, राजवाडे यांनीं वरील गोष्टी खरोखरच घडल्या असें गृहित धरलें आहे, व त्यावरून मन मानेल तशी अनुमानें काढिली आहेत. इतिहासाचार्य राजवाडे यांच्या संशोधनपद्धतीचा आणखी एक मासला देणें जरूर आहे.

बखरीच्या प्रस्तावनेच्या (३४) पानावर मजकूर आहे तो येणेंप्रमाणें:- ह्यावेळीं शके १०६२ पासून ११६३ पर्यंत पैठणावरून जीं ब्राह्मण मंडळीं आलीं त्यांची याद बखरकार देतो. ती अशी:-

- (१) गंगाधर नाईक सांवखेडकर—शेष वंशिकांचे कुळगुरु
- (२) विश्वनाथपंत कावळे—राजपुरोहित
- (३) भास्कर पंडित चामरे
- (४) गोवर्धचार्य देवधर—प्रधान याशिवाय
- (५) अनंत नायक छत्रे (१०) पैठणकर
- (६) केशव राम घोडे (११) जीवन नाईक सांवखेडकर
- (७) मोगरे (१२) हेमडी [हेमाद्रि पंडित]
- (८) जाधवे शेवटच्या तिघांची नांवे बखरींत दिलीं आहेत.
- (९) हेमटे

इत्यादि यजुर्वेदी देशस्थ माध्यंदिन मंडळींपैकीं गंगाधर नाईक सांवखेडकरांस पसपवली गांव व विश्वनाथपंत कावळ्यास वृत्त्या राजहस्तें मिळाल्या. हीं सर्व यजुःशाखीय 'मंडळी' देवगिरीच्या

प्रजाजनांपैकीं असून महाराष्ट्रीय होती असें बखरींतील मजकुरावरून उघड दिसतें.

ह्याप्रमाणें बिंबाबरोबर उत्तरकोंकणांत आलेले ब्राह्मण पैठण, सांव-
खेड वगैरे गांवचे मूळ रहिवाशी असून महाराष्ट्रीय माध्यंदिन
शाखेचे ब्राह्मण होते असें निर्विवाद दिसतें. असें असतां बखरीमध्ये
ह्यावात्रतांत कांहींएक उल्लेख नसतांनाही, ते मगध देशांतून आले
असावे अशी राजवाडे ह्यांनीं कल्पनेची भरारी मारिली आहे. मगध
देशाचे कोनाकोपऱ्यांतील अप्रयुक्त असें दुसरें नांव हुडकून काढून
त्या नांवावर कोटीक्रम करून ते गौडब्राह्मण असावे असें त्यांनीं ध्वनित
केलें आहे. तसेंच 'जरी ते शुक्लयजुर्वेदी होते तरी महाराष्ट्रांतील
प्राचीन यजुर्वेद्याहून त्यांचे आचार चालीरीति भिन्न होत्या' असें
राजवाडे यांनीं विधान केलें आहे. परंतु ह्या दोन्हीं विधानास त्यांनीं
कांहींएक आधार दिला नाहीं.

वरील विधानावरून 'बिंबाख्यान' अगर 'महिकावतीची बखर'
या ग्रंथांची ऐतिहासिकदृष्ट्या कांहीं किंमत नाहीं असें दिसून येईल.
देवगिरीच्या यादवांचा उत्तरकोंकणप्रांतावर शके ११८८ [इ. स.
१२६६] पासून अंमल सुरू झाला. व तो सदरील प्रांत मुसल-
मानांच्या अंमलाखालीं जाईपर्यंत सुमारे ७५-८० वर्षे तो चालू होता
असें दिसतें. ह्या कालांतील इतिहासावर प्रकाश पाडण्याच्या कामीं
सदरील ग्रंथावरून विलेकूल मदत होत नाहीं.

शके १०६० पासून शके ११६३ पर्यंत शिलाहारांचा अंमल
उत्तरकोंकणावर साक्षात असतांना साष्टी बेटाच्या उत्तरभागांतील
वाट्टें गांवापासून भाईंदरपर्यंत व मुंबई बेटाच्या उत्तरेकडील माहिम

[दादर] भागांत, बिंब नांवाच्या घराण्यांतील कांहीं अप्रसिद्ध मांडलिकांचें राज्य होतें, अशाबद्दल साधार पुरावा कोठेही उपलब्ध नाही. श्रीस्थानक [हल्लीचें ठाणें] सोपारें, चऊल, दंडाराजपुरी व संजाण हीं गांवें भरभराटीच्या स्थितींत असतानां, माहिमासारख्या कोनाकोपऱ्यांतील गावांत, बिंब घराण्यांतील राजांनीं शेजारच्या पराक्रमी शिलाहार राज्याच्या उपसर्गावांचून व त्यांच्या नजरेआड राज्य केलें असावें हें संभवनीय दिसत नाही. महिकावतीची बखर लिहिणारे भगवानदत्त व केशवाचार्य ह्यांच्याबद्दल कांहींएक माहिती उपलब्ध नाही असें राजवाडे कबूल करतात. या लहानशा बखरींत पौराणिक काळांपासून तों साष्टी, वसईप्रांत व मुंबई बेट पोर्तुगीज लोकांच्या अंमलाखालीं जाईपर्यंत त्या प्रांतावर राज्य करणारांची हकिगत दिली आहे. तीं जसजशीं कानावर पडलीं तसतशीं बेजबाबदार लेखकांनीं त्याची योग्य छाननी न करितां लिहून ठेविल्याचें दिसतें. ऐतिहासिक लेख लिहिण्याचे कामीं जी साधनसामुग्री लागते ती मिळविण्याचे कामीं इतिहासाचार्य राजवाडे यांनीं जी अपूर्व कामगिरी केली आहे, त्याबद्दल त्यांच्याविषयीं आदर ज्यास वाटत नाही, असा महाराष्ट्रांत क्वचितच मनुष्य सांपडेल ! परंतु संशोधनकार्य करतांना निव्वळ ऐतिहासिकदृष्टि न ठेवितां, कल्पनेच्या वातावरणांत विहंगमवृत्तीनें वावरण्याचा मोह त्यास आवरून धरतां येत नव्हता असें मोठ्या दिलगिरीनें म्हणावें लागतें ?

देवगिरीचे यादवांचें राज्य शके १२३९ (इ. स. १३१८) त कायमचें नष्ट झालें. त्यानंतर थोड्याच वर्षांनीं, मुसलमानांचा अंमल दक्षिणेंत व उत्तरकोंकणांत झाला. उत्तरकोंकणांत बिंबदेवाचा अम्मल

असतांना जमीन महमुलाच्या बाबतीत बऱ्याच सुधारणा करण्यांत आल्या व त्याचे वेळच्या जमीन महमुलाची पद्धत पोर्तुगीज लोकांचे पद्धतिपेक्षां श्रेष्ठ दर्जाची होती अशाबद्दल (इ. स. १८०८ चे रेग्युलेशन १ [Rebulaim I] मध्ये उल्लेख केलेला आहे. याबद्दलचे दिग्दर्शन मागील भागांत केलें आहे.



भाग ६ वा.


मोडी लिपि.

लिपि विधात्रा लिखितां जनस्य
भालं विभूत्या परिमृज्य दुष्टाम् ।
कल्याणिर्नामेष लिखत्यथैनां
चित्रां प्रमाणी कुरुते विधिश्च ॥

(चतुर्वर्गचिन्तामणि)

प्राचीन काळच्या इतिहासाचें संशोधन करणारांस व पुराण-वस्तु-संशोधन-शास्त्राचा अभ्यास करणारांस लिपिशास्त्राचें ज्ञान असणें अवश्य आहे. प्राचीन काळचे शिलालेख, ताम्रपट, चलनीनाणीं, भूर्जपत्रें व ताडपत्रावरील लेख, निरनिराळ्या लिपींत लिहिलेले आढळतात. लिपींच्या अज्ञानामुळें संशोधन कार्य अपुरें राहातें. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीं भरतखंडांत जवळ जवळ चौसष्ट लिपी प्रचारांत होत्या असें दिसून येतें. बुद्धवाङ्मयामध्ये ललित विस्तार या नांवाचा एक प्राचीन ग्रंथ आहे, त्यांत गौतमबुद्धाच्या वडिलानें त्यास धूळ पाटीवर बसविलें त्यावेळची हकिकत दिली आहे. उरगसार जातीच्या चंदनाच्या लाकडाच्या पाटीवर सोन्याच्या लेखणीनें धुळाक्षरें काढण्यास विश्वामित्र नांवाच्या पंतोजीनें जेव्हां आपल्या बालशिष्यास सांगितलें, तेव्हां गौतमबुद्ध आपल्या गुरुजीस म्हणाला कीं, मला चौसष्ट लिपि माहित आहेत त्यापैकीं कोणत्या लिपींत धुळाक्षरें काढूं ? आपल्या बालशिष्याच्या कुशाग्रबुद्धीबद्दल त्याचे गुरुजीस कौतुक वाटलें. या गोष्टींत ऐतिहासिक सत्य किती असेल तें असो; परंतु त्याकाळीं भरतखंडात निदान चौसष्ट लिपि प्रचारांत असल्या पाहिजेत. या लिपींची नांवे येणेंप्रमाणें:—

ब्राह्मी	अनुहोम
खरोष्ठी	अर्धधनु
पुष्करसारी	दरद
अंग	स्वास्य
वंग	चिन
मगध	हूण
मांगध्य	मथ्याक्षर विस्तार
मानुष्य	पुष्पालिपि
अंगुली (आंगठ्यानें लिहिण्याची लिपि.)	देवललिपि
सकारा	नामलिपि
ब्राह्मवल्ली	यक्ष
द्राविडी	गंधर्व
किनारी	किन्नर
दक्षिण	महोदव
उग्र	असुर
चित्रलिपि (आकृतीची लिपि)	
(Hyro gly)	गरुड
मृगचक्र	गणनावर्त
चक्रलिपि	उत्क्षेपवर्त
बाधुमारुत	निक्षेप वर्त.
भोम-देव	पाडलिखि
अंतरिक्षदेव	द्विरुचर पदं संधि
उत्तर कुरु	यावद् सोत्तर पदसंधि
पूर्व विदेही	अथ्या हारिणी
उत्क्षेप (लंबाकृती)	सर्व रूप संग्रहिणी



इतिहासाचार्यः—विश्वनाथ काशीनाथ राजवाडे.

जन्म आषाढ शु॥ ८ शके १७८५]

[मृत्यू मार्गशीर्ष व॥ १२ शके १८४८

निक्षेप (Pendulues writing)	विद्यानुलोप
सागर	विमिश्रीत
वज्र	क्लिषितपस्तहान
लेख-पतिलेख	रोचमानान्धरणी-प्रेक्षण
अनुद्भुत (Slow writing)	गगन प्रेक्षिणी
शास्त्रावर्तलि	सर्वौषधि निस्स्यन्दर्ता
	सर्वसार संग्रहणी
	सर्वभूतरुत संग्रहणी

ह्या चौसष्ट लिपींचें पुढें लिहिल्याप्रमाणें वर्गीकरण करतां येईल. (१) देशविषयक=विवक्षित देशांत प्रचलित असलेली लिपि. (२) जातिविषयक=विवक्षित जातींत प्रचलित असलेली. (३) संमिश्र=निरनिराळ्या अक्षरवाटिकांनीं मिश्रित. (४) सांकेतिक.

यापैकीं बऱ्याच लिपी प्राचीनकाळांपासून नामशेष झाल्या आहेत. भरतखंडांत ऐतिहासिक काळांत सुमारे १४ लिपि प्रचारांत होत्या, असें लिपि शास्त्रज्ञांचें म्हणणें आहे. त्या येंप्रमाणें:—

ब्राह्मी लिपी	मध्यमदेशी
गुप्त	तेलगु-कानडी
कुटिल	ग्रंथलिपि
नागरी	कालिंग
शारदा	तामील
बंगलीय (Benguli)	वंड्रुडु
पश्चिमी	खरोष्ठी

या १४ लिपींपैकीं ब्राह्मी व तिजपासून निर्माण झालेल्या उपलिपि भरतखंडांतील बहुतेक भागांत अद्याप प्रचलित आहेत. ब्राह्मीलिपि

ब्रह्मदेवानें निर्माण केली म्हणून ती पवित्र मानण्यांत येते. या लिपीच्या वर्ण मालेंतील पहिले स्वराक्षर 'अ' हें ॐ ह्या प्रणव चिन्हापासून अस्तित्वांत आलें; व 'क' हे व्यंजनाक्षर स्वस्तिक चिन्हापासून झालें अशी सार्वत्रिक समजूत प्राचीन काळापासून आहे. वर निर्दिष्ट केलेल्या चौदा लिपीपैकी ब्राह्मी व खरोष्ठी ह्या मुख्य लिपी होत. खरोष्ठी लिपी भरतखंडाचे वायव्येकडील प्रांतांत म्हणजे पंजाब, गांधार वगैरे देशांत अशोकाचेवेळीं चालूं होती. सदरील प्रांतांत अशोकाचे जे शिलालेख सांपडले आहेत ते या लिपींत लिहिलेले आहेत. अशोकाच्या पूर्वीचे शिलालेख खरोष्ठी लिपींत लिहिल्याचें आढळून येत नाहीं. इराण देशांतील प्राचीनकाळच्या चांदीच्या नाण्यावर लिहिलेला मजकूर ब्राह्मी व खरोष्ठी या दोन्ही लिपींत आहे. अशोकानंतर भरतखंडाच्या उत्तरेकडील कांहीं भागांत विदेशी राजांचा अंमल होता, त्यावेळच्या नाण्यांत, शिक्क्यामोर्तवांत, व शिलालेखांत खरोष्ठी लिपीचा उपयोग केला जात होता असें दिसतें. इराण देशांत खरोष्ठी लिपी मुख्यत्वे प्रचारांत होती. या लिपीखेरिज "अरमिइन" या नांवाची लिपी इराणदेशांत प्रचलित होती.

वेदकालामध्ये लिपींचे अस्तित्व नव्हतें व पाणिनीच्या ग्रंथांत लिपींचें अस्तित्व सुचविणारा एकही शब्द नाहीं असें मॅक्समुल्लर साहेबांचें मत आहे. परंतु अलिकडे उपलब्ध झालेल्या पुराव्यावरून हें मत साफ चुकीचें आहे असें दिसतें. भूर्जपत्र, ताडपत्र व कापसापासून तयार केलेल्या कागदावर लिहिलेला मजकूर हवेमुळे बहुत काळ टिकत नाहीं म्हणून दानपत्रें व शासनपत्रें शिलावर व तांब्याच्या धातूच्या पत्र्यांवर कोरण्याचा प्रघात अशोकाच्या-



वेळेपासून पडला. परंतु यावरून प्राचीन काळीं भरतखंडांतील लोकांस कागदाची माहिती नव्हती असें म्हणतां येणार नाही. दानपत्रें व राजशासनें याखेरीज सर्वसाधारण लेखनव्यवहाराचे कार्मी कागदाचा उपयोग केला जात असे यांत शंका नाही.

ख्रिस्तपूर्व ३२६ वर्षांत अलेक्झांडर धि ग्रेट् ह्याचा नियार्कस या नांवाचा एक सेनापति पंजाबमध्ये होता. त्यानें आपल्या ग्रंथांत असें म्हटलें आहे कीं, कापूस अगर कापडाच्या चिंध्या कुटून त्यापासून हिंदुस्थानचे लोक कागद बनवीत असत व कागद करण्याची कला त्यास फार वर्षांपासून अवगत होती. मेग्यास्थिनीस ह्यानेंही आपले ग्रंथांत वरीलप्रमाणेंच मत नमूद केलें आहे. इसवीसनापूर्वीच्या बौद्ध-वाङ्मयांत लेखन-कलेची प्रशंसा केली असून तत्कालीन गृहस्थाश्रमी लोकांनां तो एक निर्वाहाचें साधन होतें असें म्हटलें आहे.

मिसरदेशांत नाईल नदीकांठच्या दलदलींत पंपासरस (बोरू; सर्कंडा) यापासून प्राचीनकाळीं कागद तयार करीत असत. देवगिरी येथें कागद तयार करण्याचे कारखाने प्राचीनकाळीं होते, अशी माहिती बऱ्याच ठिकाणीं आढळून येते. दौलताबाद (मूळचें देवगिरी) शहरच्या एका भागास कागदपुरा हें नांव अद्यापिहि चालत आहे. हिंदुस्थानांत मुसलमानांचा अंमल होईपर्यंत एतद्देशीय लोकांस कागद हा पदार्थ माहित नव्हता असें जें कांहीं विद्वानांचें म्हणणें आहे तें वरील विवेचनावरून चुकीचें आहे असें दिसून येईल.

ब्राह्मी व तीजपासून निर्माण झालेल्या लिपी डावीकडून उजवीकडे लिहिण्याचा प्रघात आहे. परंतु खरोष्टी व तिजपासून उपास्थित झालेल्या लिपी आरबीक, फारशी, हिब्रू वगैरे उजवीकडून डावीकडे

लिहिल्या जातात. खरोष्टी लिपीचा उगम सेमिटिक देशांत (मध्य एशिया) झाला असावा असें बऱ्याच विद्वानांचें मत आहे.

ब्राह्मी लिपी भरतखंडांत फार वर्षांपासून चालू आहे. तिजपासून गुप्त लिपि बनली गेली. सदरील लिपि गुप्तराजांचे कारकीर्दींत उत्तर हिंदुस्थानांतील बहुतेक भागांत प्रचलित होती. ब्राह्मी लिपीपासून कुटिल लिपि निर्माण झाली. तिच्या नांवावरूनच तिच्या वैशिष्ट्याचा बोध होतो. ब्राह्मी लिपींतील स्वर, व्यंजनं व मात्रा यांच्या आकृतींत व वळणांत लेखनसौकर्यासाठीं जरूर ते फरक करण्यांत येऊन सदरील लिपी बनविली आहे. हे फरक करतांना वर्णमालेंतील मूळाक्षरांचे वळणांत वक्रता उर्फ वांकडेपणा दिसून येतो म्हणून या लिपीस कुटिल उर्फ मुरडलेली अर्थात मोडी असें म्हणतात. इ. स. ६ व्या शतकांत सदरील लिपी प्रचारांत होती असें दिसतें. कुटिल लिपीला, कायस्थ अगर कैथी लिपि असेंही म्हणतात. कुटिल लिपीपासून मोडी लिपी बनली असावी असें काहीं विद्वानांचें मत आहे. कुटिल (संस्कृत) व मोडी (मराठी) हे दोन शब्द एकाच अर्थाचे आहेत. ज्या अक्षराच्या मूळ वळणांत मोड पाडली गेली आहे, अगर जें मुरडलेलें आहे, अशा अक्षरांच्या वर्णमालेस अगर अक्षर-वाटिकेस मोडी अगर कुटिल लिपी असें म्हणतात. विल्हण कवीनें इ. स. ११ व्या शतकांत विक्रमांकदेवचरित नांवाचा एक ग्रंथ लिहिला; त्यांत कायस्थ लिपीचा त्यानें प्रामुख्यानें उल्लेख केला आहे; तो येणेंप्रमाणें:—

नो कायस्थैः कुटिललिपिभिः नोविटैश्चाटुदक्षैः

(विक्रमाङ्कचरित सर्ग १८ श्लोक ४२)

यावरून कुटिललिपि हेमाद्रीच्या पूर्वी शेंदीडशें वर्षे तरी प्रचारांत होती असें दिसतें. देवनागरी व कायस्थ लिपि ह्याच्या वळणांत बराच फरक दिसून येतो. मोडी लिपी ही कायस्थ लिपीचे बऱ्याच कालानंतर झालेले उत्क्रांत स्वरूप होय, असें मानण्यास जागा आहे. कायस्थ ह्या नांवाची, लिहिण्याचा व्यवसाय करणारी एक जात भरतखंडांत प्राचीन काळी होती. निव्वळ लिहिण्याचा धंदा करून उदरनिर्वाह करणाऱ्या आणखी कांहीं जाति भरतखंडांत होत्या. गुजराथेंत ह्याप्रकारची एक धंदेवाईक जात होती, तिला 'धुरु' अथवा 'ध्रु' असें म्हणत. कायस्थामध्यें करण ह्या नांवाची एक पोटजात होती, तिला करणिक अथवा कर्णिक (संक्षिप्त रूपांत कर्ण) असें म्हणत. कनोजच्या राजाचें दफतर ठेवणाऱ्या अधिकाऱ्यास " कायस्थ " अथवा " करणिक " अशी संज्ञा असे. यावरून " कर्ण " अथवा " करणिक " या शब्दाचा अर्थ राजकीय व्यवहाराचे कागदपत्र सांभाळणारा अंमलदार असा अर्थ निष्पन्न होतो व करणांचा अधिप (करणाधिप) यास दफतरदार असें म्हणण्यास हरकत नाहीं.

वरील विवेचनावरून कायस्थ, कर्ण अथवा करणिक हे शब्द निव्वळ धंद्याचे निदर्शक आहेत; जातिवाचक नाहींत असें दिसून येईल. अमोघ वर्षांच्या कारकीर्दींत या कायस्थांचा राजकीय कागदपत्र लिहून घेण्याचे कामीं उपयोग करित असत. अमोघवर्ष राजाच्या वेळच्या एका लेखावरून कायस्थ हे हिंदुस्थानच्या दक्षिणभागांत धंद्या निमित्त आले होते असें दिसतें. अमोघवर्ष राष्ट्रकूट ह्याच्या कारकीर्दींत वाल्ह व कायस्थ यांस जो आश्रय मिळाला होता तो

त्याच्या नंतरच्या राजांनीं कायम ठेविला असें पुढील उताऱ्यावरून दिसतें.

लिखितं चैतद्वलभकायस्थवंशजातेन धर्माधिकरणस्थेन भो.

आमचा चरित्रनायक हेमाद्रि हा देवगिरीच्या यादवांचे दरबारांत करणाधिपाचे हुद्यावर होता ही गोष्ट निर्विवाद आहे. वरील विवेचनावरून करणाधिपाच्या हुद्याच्या कार्यक्षेत्रावर बराच प्रकाश पडतो.

ब्राह्मी लिपीपासून नागरी उर्फ देवनागरी लिपी इ. सन ६ व्या शतकांत निर्माण झाली असावी. राष्ट्रकूटवंशीय दंतिदुर्गराजाच्या वेळचा इ. स. ७५४ तील शिलालेख या लिपींत कोरलेला उपलब्ध आहे. देवनागरी लिपी लिहिण्यांत सुत्रक व सुवाच्य असल्यामुळें ती भरतखंडांत सर्वत्र लोकप्रिय झाली व प्राचीन काळापासून संस्कृत भाषेंत रचिलेले बहुतेक सर्व ग्रंथ याच लिपींत लिहिलेले आहेत. यादवांचे राजवटींत देवनागरी हीच लिपी प्रचारांत होती. हेमाद्रि व बोपदेव ह्यांनीं लिहिलेले संस्कृत ग्रंथ देवनागरी लिपींतच आहेत. तसेंच रामदेवराव जाधवाचे राजवटींत सनातन हिंदुधर्मियांनीं अगर महानुभावपंथीयांनीं मराठींत लिहिलेले सर्व ग्रंथ देवनागरी लिपींतच आहे.

हेमाद्रि हा करणाधिपाचे हुद्यावर असतानां यादवांच्या राज्याचा विस्तार फार वाढला होता; त्यामुळें दरबारचा राजकीय पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणावर करणें ओघानें प्राप्त झालें होतें. हात न थांबवितां एका लेखणीच्या टाकानें थोड्या वेळांत पुष्कळ मजकूर लिहितां येईल अशा लिपीची हेमाद्रीस जरूरी भासली असल्यास नवल

नाहीं. हेमाद्री हा स्वतः विद्वान् लेखक असल्यामुळे खाजगी पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रसंग त्यास वारंवार आला असला पाहिजे. तेव्हां सुलभ रीतीने अल्पावधीत पुष्कळ मजकूर लिहितां येईल अशी एखादी लघुलिपी नव्याने शोधून काढण्याची, अगर या नमुन्याची पूर्वी अस्तित्वांत असलेली एखादी लिपी प्रचारांत आणण्याची कल्पना त्याच्या सुपीक व कल्पक डोक्यांतून निघाली असल्यास आश्चर्य नाही !

हेमाद्री ह्याचें संस्कृत भाषेवर प्रभुत्व होतें ही गोष्ट त्यानें रचिलेल्या अनेक ग्रंथावरून दिसून येते. अनेक लिपींत लिहिलेले संस्कृत ग्रंथ त्यांच्या नजरेखालून गेले असले पाहिजेत, ही गोष्ट त्यानें 'चतुर्वर्गचिंतामणि' मध्ये श्रुति, स्मृति, पुराणें वगैरे शेंकडों ग्रंथांतील उतारे दिले आहेत यावरून सिद्ध होते. त्याच्या दांडग्या विद्याव्यासंगावरून, ब्राह्मी लिपीपासून निर्माण झालेल्या बहुतेक लिपी त्याच्या नेहमींच्या परिचयातील असाव्या असें दिसतें.

या लिपीपैकीं पश्चिमी व कुटिल लिपि या, मोडी लिपीच्या धर्तीवर होत्या म्हणजे ह्या लिपींत हात थांबविल्यावांचून एका लेखणीच्या टांकानें थोडक्या वेळांत पुष्कळ मजकूर लिहितां येत असे. पश्चिमी लिपी कोंकणामध्ये इ. स. ५ व्या शतकांत प्रचलित होती असें कांहीं ग्रंथावरून दिसून येतें. कोंकणप्रांत भरतखंडाच्या पश्चिम भागांत असल्यामुळे तिला पश्चिमी असें म्हणत. कायस्थ ऊर्फ कायथ अथवा कैथी ही नागरी लिपीचें परिवर्तन होऊन तयार झाली आहे. कायस्थांचे लेखनकलेत पिढीजाद प्रावीण्य असल्यामुळे त्यांनीं ह्या लिपींस, शीघ्रता व सुलभता आणिली होती ह्यांत संशय नाही

हेमाद्रीच्या फडणीशी खात्यांत अशा लिपींत निष्णात असलेले बरेच लोक नोकरीवर असले पाहिजेत त्यांच्या लिपींत, शीघ्रता, सुलभता वगैरे विशिष्ट गुण असल्याचें हेमाद्रीचे निदर्शनास आल्यामुळें तिचा राजकीय व खाजगी व्यवहारांत उपयोग करण्याचें त्यानें ठरविलें असावें हें म्हणणें जास्त सयुक्तिक दिसतें.

देवनागरीच्या एकंदर वर्णमालेंतील कांहीं वर्णांस एकप्रकारचें विशिष्ट वळण देऊन मोडी लिपी तयार झाली आहे. ही गोष्ट पुढें दिलेल्या तिच्या मूळ व विकृत स्वरूपावरून दिसून येईल.

देवनागरी

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ए, ऐ, ओ, औ, अं, अं:

~~क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ~~

या स्वर मालेंत फक्त चार स्वरांस मात्र विशिष्ट वळण दिलें आहे.

देवनागरी.

क ख ग घ ङ

च छ ज झ ञ

ट ठ ड ढ ण

त थ द ध न

प फ ब भ म

य र ल व श

ष स ह ळ

क्ष ज्ञ

विकृत स्वरूप मोडीमध्ये

अँ आँ इँ ईँ उँ ऊँ ऋँ ॠँ एँ ऐँ ओँ औँ अंँ अंँ:

कँ खँ गँ घँ ङँ

चँ छँ जँ झँ ञँ

टँ ठँ डँ ढँ णँ

तँ थँ दँ धँ नँ

पँ फँ बँ भँ मँ

यँ रँ लँ वँ शँ

षँ सँ हँ ळँ

क्षँ ज्ञँ

वरील कोष्टकावरून क वर्ग, च वर्ग, व ट वर्ग, ह्यांपैकी प्रत्येक वर्गातील फक्त दोन अक्षरांस मुरडलेले वळण दिले आहे. त वर्गातील तीन, प वर्गातील चार, व य, र, ल, व या अंतस्थ वर्णातील सर्व अक्षरांस, तसेच श, ष, स, ह ह्या उप्पन् वर्गातील तीन अक्षरांस विशिष्ट वळण दिलेले आहे. एकंदर तीस अक्षरांपैकी फक्त १९ अक्षरांसच विशिष्ट वळण दिले आहे.

वरील विवेचनावरून 'मोडी' ही स्वतंत्र लिपी नसून देवनागरीची अगर कुटिल लिपीची एक उपलिपी आहे असे सिद्ध होते. अशा तऱ्हेच्या उपलिपी देशकालपरत्वे प्रत्येक देशांत प्राचीनकाळीं होत्या व वर्तमानकाळींही अस्तित्वांत आहेत. मोडी लिपी, यक्षिणीची कांडी फिरवून एकाएकी तयार झालेली नाही. तसेच ती पैदा करण्यांस सिंहल-द्वीपास उर्फ लंकेस जाण्याची कोणासही जरूरी नव्हती. हेमाद्रीला 'मोडी' लिपी आणण्यासाठी लंकेस जावे लागले असे विधान करणे म्हणजे त्याच्यासारख्या लोकोत्तर विभूतचा अपमान करणे होय !!

ब्राह्मी लिपी:—पूर्वी निर्दिष्ट केलेल्या चौदा लिपीपैकी गुप्त, कुटिल, नागरी, शारदा, ग्रंथ, कलिंग, पश्चिमी व मध्यमदेशी या, ब्राह्मीची विकृत रूपे होत. ग्रंथलिपी मद्रास इलाख्यांतील अर्काट, त्रिचनापल्लि, सालेम, मदुरा वगैरे ठिकाणी प्रचलित आहे. कलिंग लिपी ही मद्रास इलाख्यांतील गंजम वगैरे प्रांतांत प्रचारांत आहे. तामील ही मलबार प्रांतांत प्रचलित आहे. वटेलट्टु ही तामील लिपीची एक पोटलिपी आहे.

इसवी सनाच्या आठव्या शतकांत शारदा-लिपि, ही काश्मीर व पंजाबप्रांतांत प्रचलित होती. शारदा-लिपीपासून ठाकरी नांवाची एक

शीघ्र उपलिपी निर्माण झाली. कैथी अगर मोडी लिपीप्रमाणें अल्पावधींत पुष्कळ मजकूर लिहिण्याचे कामीं या लिपीचा उपयोग करीत. बंगलीय लिपि बंगालप्रांतांत प्रचलित होती. बहाल येथील एका स्तंभावर नारायणपालच्या काळचा एक लेख या लिपींत कोरलेला आहे. बंगलीय लिपीपासून नेपाळी, मैथिली, उरिया व बंगालप्रांतांत हल्लीं प्रचलित असलेली बंगाली लिपी ह्या निर्माण झाल्या.

कैथी अथवा कायथ (कायस्थ) लिपी ही नागरीचे परिवर्तन होऊन बनली आहे. कुटिल व कैथी या लिपींचा परस्पर निकट संबंध आहे. कैथी ही जलद लिहिण्याची लिपी आहे. संस्कृतांतील संपूर्ण वर्णमालेचा उपयोग या लिपींत करतां येत नाही. ऋ, ॠ, ऌ, ॡ, न, व अगर व या वर्णांत कांहीं फरक नाही. अ, ख, थ हीं अक्षरे नागरीपासून भिन्न आहेत. मोडी लिपीही कैथी अथवा कायस्थ लिपीपासून फारशी भिन्न नाही.

फारशी भाषेंत नस्ख व शिकस्ता अशा लिहिण्याच्या दोन पद्धति आहेत. ग्रंथ रचनेच्या कामीं ज्या लिपीचा उपयोग केला जातो त्या पद्धतिला नस्ख अशी संज्ञा आहे. व जलद लिहिण्याच्या पद्धतीस शिकस्ता असें म्हणतात. इंग्रजी भाषेंत ग्रंथ लिहिण्याचे कामीं रोमन लिपिचा उपयोग करितात. जसें:—A, B, C, D, E, F, G, H, वगैरे. परंतु पत्रव्यवहाराचें कामीं ज्या लिपीचा उपयोग केला जातो तिला *Italics* असें म्हणतात, जसें:—*abcdefgh*. म्हणजे रोमन लिपि ही फारशी भाषेंतील नस्ख पद्धति होय; व *Italics* ही शिकस्ता पद्धति होय. याप्रमाणें दरएक भाषेंत, ग्रंथ लिहिण्याची लिपि, व्यवहारांतील कागदपत्र लिहिण्याचें कामीं उपयोगांत येत असलेल्या लिपीपासून भिन्न असते.

इतिहासाचार्य राजवाडे ह्यांच्यामते श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीं ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायांत मोडी लिपीचा अप्रत्यक्ष रीतीनें उल्लेख केला आहे. तो येणेंप्रमाणें:—

हें बहू असो. पंडितू धरुनु बालकाचा हातू
वोळा लेहे वेगवंतू आपणाचि ।

या ओवींतील वेगवंतू हें पद फार महत्वाचें आहे असें राजवाडे यांचें मत आहे. बालबोध अक्षर वेगानें लिहितां येत नाहीं, तेव्हां त्या लिपीसंबंधानें वेगवंत हा शब्द योजण्यांत विशेष अर्थ नव्हता. हें पद मोडी अक्षराच्या संबंधानें मात्र सार्थ आहे. यावरून श्रीज्ञानेश्वरीच्या पूर्वीं मोडी अक्षर प्रचारांत आलें होतें असें राजवाडे अनुमान काढितात. हेमाद्री व ज्ञानेश्वर महाराज हे समकालीन होते. तेव्हां हेमाद्रीच्यापूर्वीं मोडी लिपि अस्तित्वांत होती हें उघड दिसतें. यावरून मोडी लिपीचें जनकत्व हेमाद्रीकडे येत नसून ती त्यानें महाराष्ट्रांत राजकीय व खाजगी कागद पत्र लिहिण्याचे कार्यां नव्यानें प्रचारांत आणिली ह्याच मतास पुष्टि मिळते.

मराठ्यांच्या इतिहासाची साधनें या ग्रंथाच्या आठव्या खंडांत इतिहासाचार्य राजवाडे यांनीं मोडी लिपीसंबंधानें आपले विचार प्रगट केले आहेत ते येणेंप्रमाणें:—

“ज्ञानेश्वरी हा ग्रंथ शके १२१२ (इ. स. १२९०) मध्ये लिहिला गेला. हेमाद्री हा इ. स. १२६० पासून देवगिरीच्या जाधवांचा दफ्तरदार होता. हेमाद्री हा दफ्तरदार होण्याच्या पूर्वीं उत्तर हिंदुस्थानांत मुसलमानांचें राज्य होऊन ८०-९० वर्षे झालीं होती. सिंघण राजानें माळवा वगैरे विंध्याद्रिच्या पलिकडील प्रांत जिंकून

घेतले होते तेव्हां मुसलमानांची व म्लेंच्छांची ओळख मराठ्यांना झाली होती. ही ओळख होत असतांना मुसलमानांची कागद करण्याची कला महाराष्ट्रांत सुरू झाली; व ही सुरू झाल्यावर मोडी लिहिण्याची पद्धत हेमाद्रीला सुचली. ही मोडी लिहिण्याची पद्धत हेमाद्रीनें मुसलमानांच्या शिकस्तानामक पद्धतिवरून घेतली. फारशीत लिहिण्याच्या पद्धति अनेक आहेत; त्यांत नस्ख व शिकस्ता ह्या पद्धति आपल्याकडील बालबोध व मोडी ह्या पद्धतिशी जुळतात.

नस्ख अक्षर बालबोधीप्रमाणें स्पष्ट व सुवाच्च असें लिहावें लागतें. व शिकस्ता अक्षर मोडून लिहिलें असतें. जलदीनें लिहिण्यांत खंडें अक्षर मोडून लिहिण्याचें जें वळण त्याला फारशीत शिकस्ता म्हणतात. मोडी हा शब्द फारशी शिकस्ता ह्या शब्दाचें हुबेहुब भाषांतर आहे. मोडी ह्या शब्दाचा वाचक शब्द संस्कृतांत अगर महाराष्ट्रांत नाही. हा शब्द हेमाडपंतानें फारशी शिकस्ता या शब्दाच्या अर्थाकडे लक्ष देऊन मराठींत अक्षर लिहिण्याचा एका पद्धतीला नव्यानें लागू केला. हेमाडपंतानें अक्षर लिहिण्यांत ही नवी सुधारणा केली तोंपर्यंत महाराष्ट्रांत सर्व लेखी व्यवहार बालबोध अक्षरांत होत असे. मोडी लिहिण्याचा प्रघात आज ६५० वर्षे चालूं असतां भरतखंडांतील इतर कोणत्याही भाषेला हा प्रघात उचलण्याची आवश्यकता दिसली नाही. कागदावर लिहिण्याचा प्रघात पडल्यानरोबर मोडी लिहिण्याचाही प्रघात महाराष्ट्रांत लवकरच पडला; व हा प्रघात पाडण्याचें प्रथम श्रेय जाधवांचा दफ्तरदार जो हेमाद्री त्यांस विद्वत्तेच्या व अधिकाराच्या बळावर सहजासहजी घेतां आलें. मोडी अक्षर देवनागरी अक्षरें मोडून तयार केलें आहे, हें चार पांचशें

वर्षापूर्वीचीं जुनीं पत्रें व महजर पाहिले म्हणजे सहज दिसून येतें.”

इतिहासाचार्य राजवाडे यांनीं वरील विचारसरणींत बऱ्याच गोष्टीं गृहित धरल्या आहेत त्या येणंप्रमाणें:—

(१) मुसलमानांचा हिंदुस्थानांत प्रवेश होण्यापूर्वीं कागदाची माहिती एतद्देशीय लोकांस बिलकूल नव्हती.

(२) कागदावर लिहिण्याचा प्रघात पडल्याबरोबर, मोडी लिहिण्याचाही प्रघात महाराष्ट्रांत लवकरच पडला.

(३) हेमाद्रीचे वेळीं फारशी भाषेचा प्रसार महाराष्ट्रांत झाला होता.

(४) हेमाद्रीस फारशी भाषेचें उत्तम ज्ञान होतें.

वरील विधानास राजवाडे यांनीं कांहींएक आधार दिले नाहींत. उलट अलेक्झांडर धि ग्रेट ह्याचा सेनापति नियार्कस यानें हिंदुस्थानांत कापूस अगर चिंध्या कुटून कागद फार प्राचीन काळापासून तयार करित व तो लिहिण्याच्या उपयोगांत आणीत असे आपले ग्रंथांत ख्रिस्तपूर्व सुमारें तीनशें वर्षांच्या पाठीमागें लिहून ठेवलें आहे. प्रकि व चिनी लोकांनींही हिंदुलोकांस कागद तयार करण्याची कला फार प्राचीनकाळापासून अवगत होती असें आपल्या प्रवासवर्णनांत लिहून ठेवलें आहे. यावरून मुसलमानांनीं हिंदुस्थानच्या लोकांस कागदाची ओळख प्रथम करून दिली ह्या म्हणण्यांत तथ्य नाहीं. फारशी भाषेचा प्रवेश दक्षिणेंत तेरावें शतकांत अगर त्यापूर्वीं झाल्याबद्दलची माहिती कोणत्याही ग्रंथांत उपलब्ध नाहीं. हेमाद्रीस फारशी भाषा अवगत होती व हेमाद्रीनें मोडी लिहिण्याची पद्धत मुसलमानांच्या शिकस्तानामक लेखनपद्धतीवरून

घेतली या विधानास राजवाडे यांनी कांहींएक आधार दिला नाहीं. उलट, संस्कृत भाषेंत ब्राह्मी, देवनागरी, वगैरे लिपीवरून अनेक उप-लिपी कालांतरानें निर्माण झाल्या व त्यांत पश्चिमी, मध्यमदेशी, कुटिल कैथी, ठाकरी, वगैरे जलद लिहिण्याच्या लिपी हेमाद्रीच्या पूर्वी हिंदु-स्थानांत अस्तित्वांत होत्या अशी माहिती लिपिशाल्मावरील ग्रंथांत मिळते. 'मोडी' या अर्थाचा वाचक शब्द संस्कृतांत नाहीं; व तो शब्द हेमाडपंतानें फारशी शिकस्ता या शब्दाच्या अर्थाकडे लक्ष देऊन मराठी अक्षर लिहिण्याच्या एका पद्धतीला नव्यानें लागू केला, असें राजवाडे यांचें म्हणणें आहे. परंतु सदरील विधानें वस्तुस्थितीस धरून नाहींत. संस्कृतांत कुटिल हा शब्द मोडी शब्दाचा वाचक आहे. 'कुटिल' म्हणजे वांकडा, मुरडलेला, मोडलेला; 'मोडी' हें 'कुटिल' शब्दांचें मराठींत हुबेहुब रूपांतर होय.

हेमाद्रीचा विद्याव्यासंग दांडगा होता ह्यामुळें तत्कालीन वेगवेगळ्या लिपीतले ग्रंथ त्याच्या वाचण्यांत आले असले पाहिजेत. एखादी नवी लिपी शोधून काढण्यास अगर प्रचारांत आणण्यास फारशी भाषेंतील लेखनपद्धतिकडे धांव मारण्याची त्यास जरूरी नव्हती. देवनागरी लिपी जलद लिहिता यावी म्हणून तिला वळण देण्याचें यत्न लेखनकलेंत निष्णांत अशा कायस्थांकडून, फारशी भाषेचा हिंदुस्थानांत प्रवेश होण्यापूर्वी चालूं होते, वगैरे हकिगतीचा पूर्वी उल्लेख येऊन गेला आहे.

हेमाद्रीनें मोडी लिहिण्याची पद्धति लंकेहून आणिली. ह्या दंतकथे-वद्दल इतिहासाचार्य राजवाडे ह्यांचें मत पुढें लिहिल्याप्रमाणें आहे:—

'देवगिरीच्या जाधवांचें साम्राज्य सर्व दक्षिणभर कन्याकुमारी-पर्यंत होतें हें प्रसिद्ध आहे. साम्राज्यांतील दफतरे तपासण्यास कन्या-

कुमारी किंवा रामेश्वर ह्या दक्षिणेकडील प्रांतांत जाऊन व कदाचित् लंकेची यात्रा करून परत आल्यावर सर्व दफतर मोडींत लिहिण्याचा वटहुकूम हेमाद्रीने काढला असावा असें दिसते. लंकेहून परत येण्याला व हा नवा वटहुकूम काढण्याला एकच गांठ पडल्यामुळे लंकेचा व मोडी अक्षराचा लोकांनीं विनोदानें संबंध जोडून दिला असेल असें वाटते. बाकी लंकेतील त्यावेळच्या सिंहलीभाषेचा व मोडीचा कांहीं संबंध होता ह्याला बिलकूल प्रमाण नाही. '

वरील उतान्यांतील प्रत्येक विधान कल्पनेच्या पायावर रचलेलें असून त्यास इतिहासाचा आधार नाही. देवगिरीच्या यादवांचा अंमल, म्हैसूर व कर्नाटक या प्रांताच्या दक्षिणेकडील प्रांतावर होता असें दाखविणारा एकही शिलालेख अगर ताम्रपत्र उपलब्ध नाही. हेमाद्रीच्या हातचें, अगर देवगिरीच्या यादवांच्या दफतरांतील मराठींत लिहिलेले एकही चिठोरे उपलब्ध नाही. त्यानें तयार केलेलीं मेस्तकेही उपलब्ध नाहीत, हेमाद्री हा दरबारचे कामासाठीं यादवांच्या राज्यांत दौऱ्यावर निघाल्याबद्दलचा कोठें उल्लेख नाही. त्याचे वेळचा एकही वटहुकूम उपलब्ध नाही. हेमाद्रीनें मुक्ताफल ग्रंथावर लिहिलेल्या कैवल्यदीपिका नामक टीकेंत, अगर त्याच्या चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथांतही याबाबतींत कांहींएक उल्लेख केलेला आढळत नाही. इतिहाससंशोधनाच्या बाबतींत कल्पनाशक्तीस स्वैरक्रीडा करूं देणें केव्हांही चांगलें नाही

लंकेत मोडी—लिपी प्रचारांत नव्हती; त्याठिकाणीं बौद्धधर्मातील हिनयान पंथ चालूं होता; व तेथील सिंहली भाषेचा मोडी लिपीशीं कांहींएक संबंध नव्हता, असें राजवाडे कबूल करितात.

मोडी लिपीच्या जनकत्वासंबंधानें सुमारे तीस चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत मोठा वाद उपस्थित झाला होता. इतिहासाचार्य राजवाडे व प्रोफेसर रा. रा. भागवत वगैरे विद्वान् गृहस्थांच्या मते हेमाद्रीने सदरील लिपी शोधून काढली. सदरील मत प्रस्थापित करण्यासाठी इतिहासाचार्य राजवाडे यांनी त्यावेळीं जीं कारणें दिलीं होतीं, तीच त्यांनीं आपल्या म. इ. साधनें या ग्रंथाच्या ८ व्या खंडांत विस्तृत रूपानें नमूद केली आहेत. परंतु तीं, इतिहास व युक्तिवाद यांचे कसोटीस उतरत नाहींत हें दाखविण्याचा आम्हीं यथामति प्रयत्न केला आहे.

रा. व. बाळकृष्ण आत्माराम गुप्ते यांनीं Indian Antiquary नांवाच्या इंग्रजी नियतकालिकांत सुमारे २५ वर्षांपूर्वीं एक लेख लिहून त्यांत श्रीशिवाजीमहाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांनीं मोडी लिपी इ. स. १५६५ त प्रथम शोधून काढली असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या मताचें समर्थन करण्यासाठी त्यांनीं जीं कारणें दिलीं आहेत तीं येणेंप्रमाणें:- (१) श्रीशिवाजीमहाराजांचे पूर्वींचा एकही मोडी लेख उपलब्ध नाहीं; (२) पंढरपूरच्या देवळांतील जमाखर्चीं लेखांत मोडी लिपीचा मागमूस नाहीं; व (३) प्राचीन ताम्रपटांत, मोडी लिपी आढळत नाहीं. नाशिक येथील तीर्थोपाध्ये वे. गिरिधर ऊर्फ गिरीभट क्षेमकल्याणी यांचेकडे जुन्यांत जुनी वही त्यास सरकारमार्फत मिळाली होती. त्यांत ८५ मोडी लेखांपैकीं ८० लेख कायस्थ प्रभूंचे निघाले. जुन्यांत जुना मोडीलेख शके १५६५-इ. स. १६४३ पलिकडला नाहीं. असें या वह्यांच्या संशोधनांत निष्पन्न झालें. बाळाजी आवजी यांचे वडील जंजिन्याचे शिद्याचे नोकरांत

असतां, त्यास आपल्या यजमानाबरोबर दिल्लीदरबारांत पुष्कळ वेळां जाण्याचा प्रसंग येत असे. तेथें असतांना फारशी भाषेंतील जलदी लिहिण्याच्या शिकस्ता पद्धतीच्या वळणावर मोडी लिपीची कल्पना त्यांनं प्रथमच काढली' व देवनागरी लिपींत योग्य फरक करून चिटणीशी वळणाची नवी लिपी बनविली असें रा. ब. गुप्ते यांनीं या लेखांत म्हटलें आहे. फारशी भाषेंतील शिकस्ता पद्धतीवरून 'मोडी' लिपीची कल्पना निघाली याबाबतींत मात्र राजवाडे व गुप्ते यांचें एकमत दिसतें. परंतु तिच्या जनकत्वासंबंधानें त्यांच्यांत मतभेद आहे. राजवाडे यांचे मताप्रमाणें मोडी-लिपीची कल्पना पहिल्या-प्रथम हेमाद्रीनें काढली. रा. ब. गुप्ते यांच्या मताप्रमाणें 'कारकुनी वेशाचे आदिस्थानीं विराजमान असलेले राजकारणी खरे सूत्रकार वाळाजी आवजी यांनीं आपल्या बुद्धिकौशल्यानें मोडी लिपी शोधून काढली व श्रीशिवछत्रपतीनें ती प्रचारांत आणली.' आमच्या मते या वादांत शास्त्रीयसंशोधनापेक्षां उभयपक्षां ज्ञातिविषयक वृथा-भिमानाची छटा दिसून येते.

भरतखंडांत मुसलमानांचा प्रवेश होण्यापूर्वीं, ब्राह्मी, देवनागरी, वगैरे ऐतद्देशीय प्राचीन लिपीमध्ये कालपरत्वे जीं परिवर्तनें अगर फेरफार झाले त्यांचा सूक्ष्म रीतिनें अभ्यास केल्यानें व निरनिराळ्या लिपींत वेळोवेळीं कसकसे फेरफार झाले यांचें मनन केल्यानें या वादग्रस्त विषयाचा निकाल सहज लागणार आहे.

लिपिशाल्याच्या अनुरोधानें आम्हीं या भागांत जें विवेचन केलें आहे. त्यावरून राजवाडे व गुप्ते यांचीं मते विचारांत घेण्यास फार अडचणी येतात. पेशवाईत, या मोडी लिपीस आणखी एक प्रकारचें

नवीन वळण मिळालें, व तें ' बिवलकरी ' वळण या नांवानें प्रसिद्ध आहे. खुद्द हेमाद्रीच्या वेळचा मोडी लेख उपलब्ध झाल्यास त्यांत व हल्लींच्या मोडीच्या स्वरूपांत बराच फरक असल्याचें दिसून येण्याचा संभव आहे.

मोडी हा शब्द मौर्य-मौर्यी-मोडी-मोडी या परंपरेनें सिद्ध झाला असें मानून ही लिपी मौर्यराजा चंद्रगुप्त व त्याचा नातु अशोक ह्यांचे राजवटींत बनली असें आंग्ल विद्वानांचें मत आहे. परंतु अलिकडे लिपिशाल्हावर तज्ज्ञांनीं सोपपत्तिक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांचा अभ्यास करून या बाबतींत अधिक संशोधन करतां येण्याजोगें आहे.

लेखनकलेंत फार प्राचीनकाळापासून निष्णात असलेल्या कायस्थानी देवनागरीस एक प्रकारचें वळण अगर लपेट देऊन लिहिण्याचे कामीं तिला मुलभता आणली व अशा तऱ्हेची लिपी हेमाद्रीचे वेळीं अस्तित्वांत होती असें पूर्वीं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. व्यवहारदक्ष हेमाद्रीनें ती फक्त प्रचारांत आणली असें म्हणण्यास प्रत्यवाय दिसत नाहीं.

मोडी लिपी बंद करून मराठी प्रांतांतील सर्व कोटांतील व्यवहार बालबोधींत चालवावे असा मुंबई सरकारनें कांहीं वर्षापूर्वीं वटहुकूम काढला होता. त्यावेळीं बालबोध अक्षर कितीही जलदीनें लिहिलें तरी त्याला मोडी लिपीची सर येत नाहीं असें दिसून आलें. शिवाय अशा रीतीनें जलद लिहिलेलें लिखाण अत्यंत दुर्बोध होत असे, असा कटु अनुभव आल्यामुळें सरकारास आपला वट हुकूम परत घेणें भाग पडलें. हेमाद्रीनें मोडी लिपी स्वतः तयार केली याबद्दल कांहींएक ऐतिहासिक पुरावा नाहीं. शिवाय मोडींत लिहिलेलें तत्कालिन एकही लिखाण अस्तित्वांत नाहीं. सबब या बाबतींत साधार पुरावा पुढें येईपर्यंत

परंपरागत आलेल्या गोष्टीवर अथवा दंतकथेवर भरंवसा ठेवणें योग्य दिसत नाहीं.

इ. स. १७३९ तील मोडी लिपीचा मासला म्हणून थोरल्या बाजीरावाचे धाकटे बंधु चिमणाजी आप्या यांचें स्वदस्तुरचें मोडींत लिहिलेले पत्र पुढें दिलें आहे:—

श्री

पुढीलप्रमाणे पत्र

पुढीलप्रमाणे पत्र

पुढीलप्रमाणे पत्र

पुढीलप्रमाणे पत्र

पुढीलप्रमाणे पत्र

पुढीलप्रमाणे पत्र

पुढीलप्रमाणे पत्र

पुढीलप्रमाणे पत्र

पुढीलप्रमाणे पत्र

पद्माप्रणमितां प्रसयात्पद्मपुनरुत्तयधरो
 सात्पद्मपुनरुत्तयधरोनामीसभ्राजोप्यधारा
 उगप्यत्पद्मपुनरुत्तयधरोनामीसभ्राजोप्यधारा
 उगप्यत्पद्मपुनरुत्तयधरोनामीसभ्राजोप्यधारा
 उगप्यत्पद्मपुनरुत्तयधरोनामीसभ्राजोप्यधारा
 उगप्यत्पद्मपुनरुत्तयधरोनामीसभ्राजोप्यधारा
 उगप्यत्पद्मपुनरुत्तयधरोनामीसभ्राजोप्यधारा
 उगप्यत्पद्मपुनरुत्तयधरोनामीसभ्राजोप्यधारा
 उगप्यत्पद्मपुनरुत्तयधरोनामीसभ्राजोप्यधारा
 उगप्यत्पद्मपुनरुत्तयधरोनामीसभ्राजोप्यधारा



वरील मोडी लिपीचें देवनागरींत रूपांतर.

श्री.

अखण्डित लक्ष्मी आलंकृत राजमान्य राजश्री अन्ताजी रघुनाथ
गोसावी यांसी:-

सेवक चिमणाजी बल्लाळ नमस्कार सुरुसन सलासिनमया व
अलफ तुम्हीं पत्र पाठविलें ते प्रविष्ट जाहलें. लेखनार्थ विस्तारें कळला.

ऐशियास मुख्य भावार्थ कीं, अवघा प्रसंग सत्य भासून कर्तव्य असेल तें तैसीच आज्ञा करावी नाही तरी दुरांशेंत गुतावें सारिखें नाही म्हणून लिहिलें; ऐशियास अवघा प्रसंग तुम्हीं प्रत्ययास आणून दिला आहे, त्यास अनृत्य काये निमित्त्य भासेल. अवघा प्रसंग सत्यच आहे. व कार्यही कर्तव्य आहेच आहे. तुम्हीं चित्तांत संशय आणोवा ऐसा अर्थ नाही. कर्णाजी शिंदे यांजकडून मनुश्य देविलें ते आले नाही म्हणून लिहिलें, त्यास मनुश्याविसी पहिलें लिहिलें होतें; हल्लीही लिहिले आहे. ते मनुश्य देतील. जाणजे छ २२ शावान आज्ञांकित.



भाग ७ वा.

महानुभाव-पंथीय मराठी वाङ्मय.

सर्व मद्भक्तियोगेन मद्भक्तो लभतेऽन्नसा ॥
 स्वर्गापवर्गं मध्दाम कथंचियदि वाञ्छति ॥ १ ॥
 नैरपेक्ष्यं परं प्राहुर्निःश्रेयसमनल्पकम् ॥
 तस्मान्भिराशिषो भक्तिर्निरपेक्षस्य मे भवेत् ॥ २ ॥
 एवमेतान्मयादिग्राननुतिष्ठति मे पथः ॥
 क्षेमं विंदन्ति मत्स्थानं यद्ब्रह्म परमं विदुः ॥ ३ ॥

श्रीमद्भागवत (एकादश स्कंध अ. २०)

नानामते पाखांडें । कर्मठता अति वाडें ।
 त्यांचीं ठेंचावीं तांडें । हरिभजनें ॥ ३ ॥
 जें जें हरीचें लीलाचरित । तें तें माझेंचि स्वतंत्र ।
 देव भक्त एकत्र । भेद नाही. ॥ ४ ॥
 जो जो अवतार हरी धरी । तो तो मीच अवधारी ।
 हरिनाम गजरी । जगदोद्वारी ॥ ५ ॥
 सर्वाभूतीं भगवद्भावो । हा भक्तीचा निजनिर्वाहो ।
 धर्माचा आग्रहो । वाढणें ॥ ६ ॥
 सर्वाभूतीं दया शांती । प्रतिपाळावी वेदोक्ति ।
 हेंचि एक निश्चिती । करणें आह्मां ॥ ७ ॥
 लीलाविग्रही भगवंत । तया म्हणती नित्यमुक्त ।
 आह्मां काय तेथे । वेगळे असों ! ॥ ८ ॥ (एकनाथ)

भरतखंडांत श्रुतिकालापासून, सृष्टीची उत्पत्ति कशी व केव्हां झाली ? तिचा उत्पादक कोण ? आत्मा नित्य कीं अनित्य ? जीवात्मा व परमात्मा यांचें परस्पर संबंध काय आहेत ? वगैरे गहन विषया-

कडे तत्कालिन तत्त्ववेत्त्यांचे लक्ष वेधले होते. ह्या विषयावर चिकित्सकबुद्धीने विचार करून तत्कालिन ऋषींनी जे सिद्धांत ठरविले ते त्यांनी आरण्यकें, ब्राह्मण, उपनिषदें वगैरे ग्रंथांत लिहून ठेविले आहेत. ज्या त्या तत्त्ववेत्त्यांने आपापल्या दृष्टीने ह्या आध्यात्मिक विषयांचा अनेक बाजूंनी विचार केला होता, त्यामुळे त्यांच्यामध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. ह्या मत-वैचित्र्यामुळे एकाच विषयासंबंधाने अनेक तत्त्ववेत्त्यांची भिन्न भिन्न मते असलेली दिसतात. कांहींच्या मते, एका अगम्य व अनिर्वचनीय शक्तीच्या योगाने सृष्टि निर्माण झाली असून तिचे चालकत्व या शक्तीकडे आहे. या मताचे लोकांस सेश्वरवादी म्हणतात. उलट पक्षी, सृष्टीची उत्पत्ति स्वयंभू असून निसर्गाच्या कांहीं ठराविक नियमान्वये तिके व्यापार सुरळितपणे चालतात; आणि प्रत्येक सृष्ट पदार्थास उत्पत्ति, स्थिति व लय असून दरएक स्थितीतून त्यास क्रमाक्रमाने जावे लागते, असे कित्येकांचे मत आहे. या मतवाद्यास निरीश्वरवादी (पाखंडी) असे म्हणतात. ब्रह्मसूत्रकार, योगसूत्रकार व नैय्यायिक ह्यांची गणना सेश्वरवाद्यांत होऊं लागली. सांख्य, वैशेषिक, लोकायतिक (चार्वाकमतानुयायी) ह्यांचा अंतर्भाव निरीश्वरवाद्यांत होऊं लागला. सर्व उपनिषदांचे सार जी श्रीमद्भगवद्गीता, तिच्यांत ईश्वराचे आस्तिक्य प्रतिपादिलेले असून सकृद्दर्शनी भिन्न दिसणाऱ्या सांख्य व योग मतांचा गीताकाराने समन्वय करण्याचा प्रयत्न केला आहे. निरीश्वरवाद्यांना श्रीमद्भगवद्गीतेत बिलकुल थारा नाही. गीताकाल व ख्रिस्तिधर्माचा उदय यांचे दरम्यान जो काल गेला त्यांत जैन, बुद्ध वगैरे धर्माची स्थापना झाली. या दोनही धर्मांचे संस्थापकांना वेदांचे

प्रामाण्य, ईश्वराचें आस्तिक्यमणि वर्णाश्रमधर्म हीं संमत नसल्यामुळें त्यांची गणना निरीश्वरवाद्यांत होत असे.

खुद्द वेदान्तमतवाद्यांत दोन मुख्य पक्ष निर्माण झाले. अद्वैतवादी व द्वैतवादी; अद्वैतवाद्यांत, केवलाद्वैती व विशिष्टाद्वैती असे दोन पोट भाग निर्माण झाले. श्रीमच्छंकराचार्य हे केवलाद्वैती मताचे पुरस्कर्ते होते. श्रीरामानुजाचार्य हे विशिष्टाद्वैतमताचे प्रवर्तक होते. श्रीमध्वाचार्य व श्रीवल्लभाचार्य हे द्वैतमतवादी होते. श्रीमच्छंकराचार्यांनीं आपल्या लोकोत्तर बुद्धिमत्तेच्या व तर्कशास्त्राच्या जोरावर अद्वैतमताचें मंडण करून, सांख्य, वैशेषिक, जैन, बौद्ध, चार्वाक वगैरे अवैदिक मतांचें खंडण केलें. व एकंदर जनसमूहांत आपल्या अद्वैतमताचा पगडा बसविला. त्यामुळें त्यास जगद्गुरू ही पदवी प्राप्त होऊन भरतखंडाच्या चार दिशेस आचार्यांच्या चार मठांची स्थापना झाली. ही गोष्ट सन इ. स. ७ व्या अथवा ८ व्या शतकांत घडून आली.

वेदांतमताच्या प्रसारामुळें जैन व बौद्धधर्मास उतरती कळा लागली. परंतु त्यामुळें सदरील धर्मांचें भरतखंडांतून उच्चाटन झालें, अशी जी सार्वत्रिक समजूत आहे ती बरोबर नाही. बौद्धधर्म हा अहिंसा, भूतदया, विश्वबंधुत्व व समाजसेवा वगैरे उदात्त तत्वांच्या पायावर उभारलेला असून, सनातन हिंदुधर्मातील पुनर्जन्म, पूर्वकर्म शील, प्रज्ञा, समाधि वगैरे तत्वे त्यास मान्य होती. बौद्धधर्म भरतखंडांत सुमारे हजारबाराशें वर्षे प्रचलित असल्यामुळें अहिंसा, विश्वबंधुत्व वगैरे त्यांतील विशिष्ट मते सामान्य लोकांत दृढमूल झालीं होती. या परिस्थितीमुळें सनातन वर्णाश्रमधर्माच्या मूळस्वरूपांत बराच ढिलेपणा आला होता



महाराष्ट्र-सारस्वत-मयूर.

कै. विनायक लक्ष्मण भावे.

जन्म ६-११-१८७१]

[मृत्यु १२-९-१९२६

इ. स. आठव्या व नवव्या शतकांच्या दरम्यान श्रीमद्भागवत-पुराण रचले गेले, असें विद्वान लोकांचें मत आहे. ह्या पुराणाच्या रचना-कालासंबंधानें अद्याप एकमत नाही. परंतु श्रीमदाद्यशंकराचार्यांचे अगोदर सदरील पुराण अस्तित्वांत नव्हतें, ही गोष्ट निर्विवाद होय. इ. स. आठव्या शतकाच्या सुमारास भरतखंडांत निरनिराळे धर्म व पंथ प्रचलित होते. भागवतकारांनीं दशावताराच्या कल्पनेनें त्या सर्वांचें मोठ्या खुबीनें एकीकरण करण्याचा प्रयत्न केला व तो बऱ्याच अंशानें सिद्धीस गेला, असें म्हणण्यास हरकत नाही. उदाहरणार्थ रामायणांत ज्या गौतमबुद्धास चोर असें म्हटलें आहे, (यथा चोरस्तथा बुद्धः) त्याचा भागवतकारांनीं दशावतारांत समावेश केला आहे. ही विचारकांति होण्यात कोणती कारणे झालीं असतील याचा सर्वधर्मांचा तौलनिक रीतीनें अभ्यास करणारांनी (Students of Comparative religions) अवश्य विचार करावा.

श्रीमद्भागवतपुराण हा ग्रंथ श्रीमद्भगवद्गीतेची आधुनिक कालांतील सुधारलेली आवृत्ति होय, असें म्हणण्यास हरकत नाही. सदरील पुराणांत श्रीकृष्णाच्या कथानकास व त्याच्या अतर्क्य लीलांच्या वर्णनास प्राधान्य दिलें असून तो परमेश्वराचा पूर्णावतार होता असें प्रतिपादन केलें आहे. सनातन वैदिक धर्माच्या मूळ स्वरूपास धरून निव्वळ भक्तीच्या जोरावर परमेश्वरप्राप्ति करून घेतां येतें, असें या पुराणांत प्रतिपादिलें आहे. परमेश्वराच्या स्वरूपाचें ज्ञान भक्तिमार्गानें करून घेणें हा भागवत पुराणाचा मुख्य विषय असून सर्व गोष्टी दुय्यम प्रतीच्या मानिल्या आहेत. वर्णाश्रमधर्म हें

भागवतधर्माचें सर्वस्व नसल्यामुळें त्याचें उलंघन या धर्माच्या आड येत नाही. एकंदरीत भागवत पुराणांतकर्माला गौणपणा दिलेला असून तांलीक उपासना पद्धतीला प्रामुख्य दिलें आहे असें दिसतें. सामान्यजनांनीं आपल्या उपास्य देवतेची अन्यभावेनें पूजा करून त्याचें गुणानुवाद गावे व ते नित्य श्रवण करावें व सदाचरणानें वागावें अशी भागवतधर्माची शिकवण आहे. भगवंताविषयीं प्रेम-भक्ती अशा रीतीनें उत्पन्न होऊन ती स्थिर झाल्यावर, त्याचें खरें स्वरूप कळूं लागतें; व त्या स्वरूपाची जाणीव झाल्यावर त्याचेविषयीं भक्ति उत्पन्न होऊन तिजमध्ये जीव पूर्णपणें नित्य रंगून जातात व हरिगुण-गायन हेंच त्यांच्या आयुष्याचें इतिकर्तव्य होतें. अजा-मिळ, प्रल्हाद, उद्धव, अक्रूर, सुदाम वगैरे भक्तांच्या उदाहरणां-वरून, भागवतकारांनीं सदरील तत्व लोकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. अखिल भूतमात्र हेंच परमेश्वराचें स्वरूप होय असें ओळखून सर्वांकडे समदृष्टीनें पाहणें हेंच श्रेष्ठ भक्तीचें लक्षण होय, असें भागवतांत प्रतिपादिलें आहे. शालिवाहान शकाच्या बाराव्या शतकापर्यंत भरतखंडांत वैष्णव, शैव, वीरशैव (लिंगायत) शाक्त (बाममार्गी, अधोरी पंथ), नाथपंथ वगैरे नानाविध पंथ अस्तित्वांत होते.

हेमाद्री हा शके ११७१ पासून देवगिरीचा यादवराजा महादेवराय व रामदेवराव जाधव यांचे राजवटींत करणाधिपाचे हुद्यावर असतानां महाराष्ट्रांत आणखी एका नव्या पंथाची भर पडली. देवगिरी येथें अगर त्याच्या आसपासच्या प्रांतांत श्रीचक्रधर नांवाचा निवृत्तिमार्गी महाराष्ट्रीय ब्राह्मण राहात होता. तो पूर्ण वैराग्यशील असून

श्रीकृष्णाचा निस्सीम भक्त होता. त्याचा पूर्वाश्रमीचा इतिहास उपलब्ध नाही. भावे यांच्या 'महाराष्ट्र सारस्वतां'त अगर श्रीयुत यशवंत खुशाल देशपांडे यांच्या 'महानुभवीय-मराठी-वाङ्मय' नांवाचे ग्रंथांत त्याचें त्रोटक चरित्र दिलें आहे. परंतु तें सांप्रदायिक स्वरूपाचें असल्यामुळें इतिहासाच्या कसोटीस कितपत उतरेल याबद्दल शंका आहे. शके ११८५ चें सुमारास त्यास श्रीदत्तात्रयांचा साक्षात्कार होऊन त्यानें संन्यास दीक्षा घेतली. श्रीकृष्ण हा पूर्णावतार असून त्याची अव्यभिचारी भक्ति केल्यानें मोक्षप्राप्ति त्वरित होते असें त्याचे ठाम मत होते. त्यानें श्रीकृष्ण उपासना, अहिंसा, भूतदया व वैराग्य वगैरे विषयांवर लोकांस उपदेश करण्याचा उपक्रम केला. तीव्र विराक्ति सदाचारसंपन्नता, श्रीकृष्णावरील अढळ भक्ति, सर्व प्राणिमात्राविषयीं भूतदया व समाजसमता वगैरे त्याचे अंगी असलेल्या अलौकिक गुणांमुळें सर्व प्रकारच्या लोकांवर त्याची छाप ताबडतोब बसली. गौतम बुद्धाप्रमाणें लोकांच्या नेहमीच्या बोलण्याच्या भाषेंत उपदेश करण्याचा व ग्रंथ लिहिण्याचा त्यानें उपक्रम केल्यामुळें, त्याच्या मताचा फैलाव असंख्य लोकांत झाला. सनातन वैदिक धर्मातील कांहीं विद्वान् लोक त्याचे पट्टशिष्य बनले. भागवतपुराणांतील मुख्य तत्वे या पंथास मान्य असल्यामुळें श्रीचक्रधराचा उपदेश सामान्य जनास सहज पटूं लागला. आपल्या मातृभाषेंत भागवतधर्माच्या उच्चतत्वांनिं भरलेलें उपदेशामृत प्यावयास मिळाल्यामुळें, सामान्य जनास मोक्षाचेंद्वार अनायासें खुलें झालें असें वाटू लागलें. श्रीचक्रधर स्वामीचा शिष्य-सांप्रदाय फार वाढल्यामुळें दूरदूरचे लोक त्याचे अनुयायी बनले. या सांप्रदायास "महानुभाव अथवा महात्मापंथ असें नांव पडलें. या पंथाचें उपास्य दैवत

केवळ श्रीकृष्ण असल्यामुळें या सांप्रदायास जयकृष्णीपंथ असेंहि म्हणतात.

देवगिरीचा यादवराजा कान्हेर अगर कन्हारदेव हा आपला धाकटा भाऊ महादेव यांस बरोबर घेऊन श्रीचक्रधरस्वामीचे भेटीस गेला होता असा उल्लेख लीलाचरित्रांत केलेला आहे. कन्हारदेवानें स्वामीस दक्षिणा म्हणून बरेंच द्रव्य देऊं केलें असतां त्यानें तें स्वीकारण्याचें नाकारिलें. त्यामुळें स्वामीच्या निस्पृहतेबद्दल व कडकडीत वैराग्याबद्दल यादवराजाची खात्री झाली.

रामदेवराव जाधवाचे राजवटींत महानुभावपंथाचा व तत्पंथीय वाङ्मयाचा अनपेक्षित रीतीनें उत्कर्ष झाला याची कारणें पूर्वी (भा. ४ पृ. १९४-१९५ मध्ये) दिली आहेत. महानुभावीय ग्रंथकारांस राजाश्रय मिळाल्यामुळें त्यांनीं मराठी भाषेंत मोठ्या प्रमाणावर ग्रंथरचना केली. सदरील पंथाच्या अनुयायांमध्ये प्रतिभासंपन्न ग्रंथकार व कवि बरेच निर्माण झाले. श्रांज्ञानेश्वरमहाराजाचे जन्मापूर्वी या पंथाचा लीलाचरित्र नांवाचा धर्मग्रंथ लिहिला गेला असें म्हणतात. प्रस्तुत ग्रंथाच्या २०९ पृष्ठावर यादवकालीन महानुभावीय ग्रंथाची यादी दिली आहे तिजवरून ज्ञानेश्वरीच्यापूर्वी महानुभाव पंथाचे काहीं ग्रंथ लिहिले गेले असावेत असें दिसतें. देवगिरीच्या यादवांचें राज्य नष्ट झाल्यावरहि या पंथांत नाणावलेलें कवि व ग्रंथकार बरेच निर्माण झाले; व त्यांनीं मराठी वाङ्मयांत चांगली भर घातली. या वाङ्मयांतील ग्रंथांची संख्या सुमारे ४ पासून पांच हजार असावी असा अंदाज आहे. व त्यांत श्रेष्ठ दर्जाचे ग्रंथ बरेच आहेत असें भावे व देशपांडे यांचे मत आहे. इ. स. १९०७ सालापर्यंत विवेकसिंधु व ज्ञानेश्वरी हे मराठी

वाङ्मयांतील आद्यग्रंथ समजले जात असत. येवढें मोठें मराठी वाङ्मय सुमारे ६००-७०० वर्षे कालाच्या उदरांत कसें दडून राहिलें व तें एकाएकी उजेडांत कसें आलें याबद्दल पुष्कळ लोकांस अचंबा वाटतो. प्रस्तुत लेखकाचा या प्रश्नाशीं निकट संबंध असल्यामुळें त्याचा वृत्तांत थोडक्यांत पुढें देण्यांत येत आहे. त्यावरून या प्रश्नाचा उलगडा सहज होईल.

पुणें येथील राहिवारी ब्रह्मीभूत विष्णुबुवा जोग हे वारकरी पंथापैकीं एक प्रमुख होते. इ. स. १९०७ सालीं पूर्वखानदेशांतील एणगांव येथें एका कीर्तनप्रसंगीं त्यांनीं महानुभावपंथाच्या उत्पत्तीबद्दल, खोटसाळ विधानें करून सदरील पंथाची मोठ्या जनसमूहापुढें बदनामी केली. त्याचा सारांश असा कीं, कृष्णभट नांवाच्या एका ब्राह्मणानें एका मांग जातीच्या स्त्रीबरोबर लग्न केलें; व या संबंधापासून त्यास चार मुलगे झाले; त्यापैकीं एकाचें नांव मांगभाव असें होतें. त्याजपासून मांगभाव-मानभाव-महानुभाव पंथाची उत्पत्ति झाली. अशा तऱ्हेची या पंथाची नालस्ती केल्यामुळें खानदेशांत महानुभाव पंथीय भिक्षूंंस भिक्षा मिळण्याचें बंद झालें; व त्यांचेबद्दल लोकांचें मनांत असलेला आदर कमी झाला. महानुभावपंथातील प्रमुख मंडळींनीं विष्णुबुवा जोग ह्यांजवर जळगांव येथें मेहरबान बोलस साहेब यांचे कोर्टांत आपल्या पंथाची बदनामी केल्याबद्दल फौजदारी खटला केला. त्याकामीं फिर्यादी महानुभावांतर्फे पुण्याचे सुप्रसिद्ध वकील कै. रा. ब. आपटे, व प्रस्तुत लेखक काम चालवीत होते. फिर्यादी तर्फेच्या साक्षीच्या यादींत लोकमान्य टिळक यांचे नांव होतें. परंतु त्यांच्या पुराव्याची जरूरी न भ्रांसल्यामुळें कोर्टानें

जोगांवर इं. पी. कोड ५०० अन्वये महानुभाव-पंथाची बेअब्रू केल्याबद्दलचा आरोप ठेविला. आरोपीतर्फे पुरावा घेण्याची तारीख नेमिली होती त्या दिवशीं त्यांचेतर्फे काम चालविण्यास मुंबईतील एक युरोपियन सॉलिसिटर हजर झाले. त्यांनीं इंपीरियल गॅझेटिअर व्हाल्यूम १२ पृ. ८२ मध्ये महानुभावपंथासंबंधीं सरकारी-रीत्या जी हकीकत प्रसिद्ध झाली होती ती कोर्टाच्या नजरेस आणिली. आरोपीनें केलेली विधानें या हकीकतीशीं जुळत असल्या-मुळे आरोपीस त्याचा फायदा मिळून कोर्टानें त्यास दोषमुक्त केलें. खटल्याचा निकाल झाला त्यादिवशीं विष्णुबुवा जोग यांचे नेतृत्वा-खालीं त्यांचे वारकरी अनुयायांनीं महानुभावास खिजविण्याकरितां जळगांव येथें एक प्रचंड मिरवणूक काढिली होती. सदरील खटल्याच्या प्रतिकूल निकालामुळे खानदेशांतून आपलें उच्चाटन होईल कीं काय अशी महानुभावीयांनां मोठी दहशत पडली !!

बिनसरकारी फौजदारी खटल्यांत आरोपीवर कोर्टानें आरोप ठेवल्यानंतर तो क्रि. प्रो. कोडच्या विवक्षित कलमाखालीं दोषमुक्त झाल्यास फिरीदीस त्या निकालावर अपील करण्याचें कामीं कायद्याच्या फार अडचणी असतात. यामुळे जोगांच्या विरुद्ध वरिष्ठ कोर्टाकडे अपील करण्यांत आलें नाहीं. पूर्व खानदेश जिल्ह्याचें त्यावेळचें कलेक्टर मेहेरबान् सिन्कोवस् यांचेकडे या निकालाविरुद्ध फिरीदीतर्फे तपासणी अर्ज करण्यांत आला होता. परंतु त्याकामीं त्यांस यश आलें नाहीं. याप्रमाणें कायद्यानें आपला बचाव करून घेण्याचे सर्व मार्ग खुंटल्यामुळे महानुभवपांची अत्यंत निराशा झाली.

इंपीरियल गॅझेटिअर व्हा. १२ पा. ८२ मध्ये महानुभाव-पंथा-संबंधीं दिलेला मजकूर सपशेल खोटा आहे असें ठरवून त्याऐवजीं

सदरील पंथाची साधार माहिती प्रसिद्ध केल्यावाचून या वादाचा कायमचा निकाल लागणार नाही अशी प्रस्तुत लेखकांनी महानुभाव-पंथाचे पुढारी महंतास सल्ला दिली, व ती त्यांस पसंत पडली. हा हेतु सिद्ध व्हावा म्हणून महानुभावीय धर्मग्रंथावरून व अन्य पुराव्यानें इंपीरिअल गॅझेटिअर ज्या विद्वान् गृहस्थांच्या नेतृत्वाखाली सरकाराकडून प्रसिद्ध केलें जात होते त्यांची खात्रीकरून देणें जरूर होते. याकामीं मदत करण्यासाठीं रामचंद्रबुवा वडगांवकर, जामोदकरबुवा चौगेरे महानुभव पंथाचे पुढान्यांनीं आपलेबरोबर जरूर ते ग्रंथ आणून आमचे येथें बरेचदिवस वास्तव्य केलें. त्यांच्या मदतीनें प्रस्तुत लेखकांनीं इंग्रजीं भाषेंत विस्तृत निबंध तयार केला. इंपीरिअल गॅझेटिअरमध्ये या पंथाबद्दल दिलेली माहिती सपशेल खोटी होती असें सदरील ग्रंथावरून आम्हांस दिसून आले.

त्यावेळीं मुंबईचे कलेक्टर ए. एम्. टी जॅक्सन या नांवाचे एक सिव्हिलियन होते. त्यांचें संस्कृत भाषेवर प्रभुत्व असून शिवाय मराठी भाषेवर प्रेम होतें. कै. विनायकराव भावे यांचें “ महाराष्ट्र कवि ” ह्या नांवाचें मासिक तें मोठ्या आस्थेनें वाचीत असत. त्यांनीं उत्तरकोकणांतील folklore या नांवाचें पुस्तक मोठ्या परिश्रमानें तयार करून छापिलें. निरनिराळ्या इंग्रजीनियतकालिकांत त्यांनीं विद्वत्ताप्रचुर लेख प्रसिद्ध केले होते, त्यावरून त्यांची गणना विद्वानांत होत असे. फावल्यावेळांत प्राचीन-इतिहाससंशोधनाचें काम ते आस्थापूर्वक करीत असत. प्रस्तुत लेखकांनीं उपरिनिर्दिष्ट निबंध साहेबमजकुरांस दाखविला. त्यांनीं महानुभावीय मूळ ग्रंथांतील समर्पक उतारे स्वतः वाचून निबंधांतील मजकुरांच्या खरेपणाबद्दल

खात्री करून घेतली. महानुभावीय वाङ्मयांत श्रीमद्भगवद्गीतेवर कैवल्यदीपिका या नांवाची संस्कृतांत लिहिलेली टीका आहे, ती त्यांचे अवलोकनांत आली; व ती त्यांस फार आवडली. इंपीरिअल गॅझेटिअरमधील महानुभावपंथासंबंधानें प्रसिद्ध झालेला खोडसाळ मजकूर काढून टाकण्याबद्दल त्यांनीं मे. एन्थोव्हेन् यास एक शिफारस पत्र लिहिलें. मे. एन्थोव्हेन साहेब यांनीं याकामीं बरीच सहानुभूति दाखविली. परंतु सदरील विषय ज्यास प्राचीन मराठी भाषा नीट समजत असेल त्याचा असून, आपणांस याबाबतींत कांहीं करितां येत नाहीं असे त्यांनीं मोठ्या दिलगिरीनें कळविलें. नंतर सदरील लेख व महानुभावीय ग्रंथ डॉ. भांडारकर ह्यांस प्रस्तुत लेखकानें दाखवून, याकामीं मदत करण्याबद्दल त्यास विनंति केली. डॉ. रामकृष्णपंतानीं आम्हीं तयार केलेलें टांचण व महानुभावीय ग्रंथ आपलेपाशीं ठेवून घेतले; व गुप्तलिपीतील मजकूर सभजून घेण्यासाठीं महानुभावीय महंतास पुणें येथें राहण्यास सांगितलें. डॉ. भांडारकरांनीं त्यांच्या ग्रंथाचें निरीक्षण करून एक स्वतंत्र लेख तयार करून तो टाईम्स ऑफ इंडियामध्यें प्रसिद्ध केला व महानुभावपंथासंबंधानें सरकारी रीतीनें प्रसिद्ध झालेली हकीकत खोडसाळ व निराधार आहे असें त्यांनीं आपलें ठाम मत दिलें. त्यांच्या परिश्रमाचें फळ मुंबई एथ्नोलॉजिकल मालेंतील (Ethnological Survey Series) १३१ नंबरचा मोनोग्राफ् हें होय. सर रामकृष्ण पंत भांडारकर यांच्या परिश्रमामुळें महानुभावपंथासंबंधानें खरी व ऐतिहासिक माहिती इंपीरिअल गॅझेटिअर व्हां. १३ मध्यें प्रसिद्ध करण्यांत आली. याप्रमाणें महानुभाव पंथासंबंधानें जो अन्याय

करण्यांत आला होता तो दूर झाला. व त्याची वेळीं अवेळीं बदनामी करण्यांत उद्युक्त असलेल्या विरोधी पक्षाचे तोंड कायमचे बंद झालें.

मेहरबान जॅक्सन साहेब, डॉ. भांडारकर व त्यास मदत करणारे गृहस्थ यांचे महानुभावपंथीयांनी तत्कालीन दैनिक पत्रांतून कृतज्ञ-बुद्धीपूर्वक आभार मानिले. जळगांव नजिक भादली गांव आहे तेथें महानुभावपंथाचा एक मठ आहे. त्या ठिकाणीं महानुभावीय महंतांची व प्रस्तुत लेखकाची एक बैठक होऊन त्यांत महानुभावीय वाङ्मयाचें एकाद्या महाराष्ट्रभाषाभिज्ञ गृहस्थाकडून संशोधन करवून ते प्रीसद्ध करण्याचें बहुमतानें ठरलें. व याकामीं ठाणें येथील आमचे सहाध्यायी मित्र व महाराष्ट्र भाषेचे निस्सीम भक्त कै. विनायक लक्ष्मण भावे यांचें नांव आम्हीं साहजिकच सुचविलें. विनायकराव भावे यांनीं ठाणें येथें मोठ्या परिश्रमानें मराठीग्रंथसंग्रहालयाची स्थापना करून व महाराष्ट्र कवि नांवाचें मासिक स्वतःच्या हिंमतीवर काढून मराठी भाषेविषयी आपलें नितांत प्रेम व्यक्त केलें होतें. शिवाय पुणें येथील भारतइतिहाससंशोधकमंडळांत त्यांनीं बरेंच निबंध वाचून इतिहासिक-संशोधन भारत-इतिहास-संशोधक-मंडळाचें कामीं आपली पात्रता विद्वान् लोकांच्या निदर्शनास आणिली होती. यामुळें भादली येथें ठरलेली योजना पार पाडण्यास विनायकराव भावे हे पूर्णपणें लायक होते अशी प्रस्तुत लेखकाची प्रामाणिक समजूत होती. विनायकराव भावे ह्यांस भादली येथील बैठकींत ठरलेली योजना प्रस्तुत लेखकानें कळविली व ती मान्य करण्याबद्दल त्यांस विनंति केली. एकाद्या मनुष्यास भूमिगतद्रव्य (Treasure Trove) हस्तगत झाल्यानें जसा

अत्यानंद होतो त्याप्रमाणें महानुभावीयवाङ्मयभांडार आपल्या हातीं आल्याबद्दल विनायकराव भावे यास आनंद झाला. भावे ह्यांनी महंत दत्तराज व इतर महंत यांच्या सहाय्यानें ह्या वाङ्मयाचें संशोधनदृष्ट्या निरीक्षण करून त्याबद्दल एक निबंध मुंबई येथील मराठी ग्रंथसंग्रहालयांत वाचला. त्यांनीं अत्यंत परिश्रम करून हें वाङ्मय उजेडांत आणण्याचें श्रेय संपादिलें, व महाराष्ट्र सारस्वत ग्रंथ प्रसिद्ध करून आपली कामगिरी जगाच्या निदर्शनास आणिली. महानुभावपंथीय वाङ्मयाचें अज्ञात दालन कसें खुलें झालें याची मूळ पीठिका विस्तारपूर्वक देण्यांत विषयांतर झालें आहे याची आत्मास जाणीव आहे. परंतु ह्याबाबतींत कोणकोणाकडून कसकशी मदत झाली ह्याची साधारण कल्पना वाचकांना व्हावी म्हणून ती देण्यांत आली आहे? याबद्दल वाचक वर्गाची क्षमा मागणें जरूर आहे. कार्यकारण न्यायानें अगर स्थूल दृष्टीनें पाहिलें असतां हे वाङ्मय उजेडांत आणण्यास ब्र. भू विष्णुनुवा जोग हे कारणीभूत झाले ही गोष्ट विसरता कामा नये. सर डॉ. रामकृष्ण भांडारकर ह्यांनीं ह्या पंथाच्या वाङ्मयाचें आस्थापूर्वक व सहानुभूतिपूर्वक संशोधन करून, या पंथाच्या उत्पत्तिसंबंधानें इंपीरियल गॅझेटिअरमध्ये पूर्वी प्रसिद्ध झालेला लेख निराधार व खोडसाळ असें ठरवून त्याएवजी साधार माहिती प्रसिद्ध केली व या पंथासंबंधाने लोकांचे मनांत उत्तन्न झालेला गैरसमज दूर केला. सदरील पंथाबद्दल ऐतिहासिक माहिती प्रसिद्ध करून सर रामकृष्ण पंतांनी महानुभावीयपंथीयास कायमचें उपकृत केल्यामुळें, त्या उपकाराची फेड म्हणून त्यांनीं आपले पूर्वग्रह वाजूस ठेवून आपल्या पंथाचें वाङ्मय प्रकाशित करण्यास

आपली संमति दिली. ह्यावरून या पंथाचें वाङ्मय उजेडांत आणण्याचें मुख्य श्रेय डॉ. भांडारकर यांस देणें वाजवी आहे.

महानुभाव पंथाचा संस्थापक श्रीचक्रधर ह्याजवद्दल ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. परंतु या पंथाच्या सांप्रदायिक ग्रंथात जी त्याजविषयी माहिती दिली आहे ती कै. विनायकराव भावे ह्यांनी आपल्या ' महाराष्ट्रसारस्वतांत ' दिली आहे. तिचा सारांश येणें-प्रमाणें:—सुमारे आठशें वर्षांपूर्वी त्रिमल्लदेव नांवाचा राजा होऊन गेला. त्याचा प्रधान विशालदेव नांवाचा एक सामवेदी ब्राह्मण होता. त्रिमल्लदेव निपुत्रिक असल्यामुळें त्यानें आपलें सर्व राज्य विशालदेवास दिलें. या विशालदेवासही फार दिवस संतान नव्हतें म्हणून त्यानें श्रीदत्तात्रयाची आरधना केली. त्याच्या कृपेनें त्यास एक पुत्र झाला. त्याचें नांव त्यानें हरपाळ असें ठेविलें. तो फार तैल बुद्धीचा असून सात्विक स्वभावाचा होता. विशालदेवानें त्यास राज्यकारभार करण्याचें कामीं आपल्या मदतीस घेतलें. परंतु त्यास द्यूत खेळण्याचा नाद इतका लागला कीं त्यानें आपलेंजवळचें सर्व द्रव्य गमाविलें. हें व्यसन पुढें वाढत वाढत इतक्या थरापर्यंत गेलें कीं राज्यकारभारांत तो लक्ष घालीनासा झाला. त्यास कमलादेवी नांवाची सुशील पत्नी होती. तिला धाकदपटशा देऊन तिजकडून द्रव्य घेऊन द्यूत खेळण्याची आपली हौस पुरविण्यापर्यंत त्याची मजल गेली. अखेर तिनें आपलें जवळचें द्रव्य देण्याचें नाकारिलें. त्यामुळें त्यानें अन्नत्याग केला. त्याचा बाप विशालदेव व आई मल्हाणदेवी ह्या उभयतांनीं त्यास आपला हट्ट सोडण्याविषयी मोठ्या काकुळतीनें सांगितलें. परंतु तो आपला हट्ट सोडिना. अखेरीस पुत्रवात्सल्यामुळें त्यास द्रव्य देऊन आपल्या

मुलाचा निदान त्या दिवसापुरता हट्ट पुरविणें त्यांना भाग झाले.

हरपाळदेव ह्यास कांहीं कालानें विरक्ति उत्पन्न होऊन त्याचे मनांत रामटेकची तीर्थयात्रा करण्याचें आलें. त्यानें आपला मनोदय आपल्या आईस कळविला. त्यावेळीं विशालदेवाचें व देवगिरीचे यादव (जाधव) याचे दरम्यान युद्ध चालूं होतें. त्यामुळें आपला राजपुत्र हरपाळदेव हा जाधवांचें तडाक्यांत सांपडेल म्हणून विशालदेवानें त्यास जाण्याची मनाई केली. परंतु हरपाळदेव रामटेक येथें जाण्याबद्दल आपला दुराग्रह सोडीना. सबब त्याजबरोबर निवडक लोक देऊन यात्रेकरूच्या साध्या पोषाकांत त्यास पाठविण्याचें त्याच्या आईबापांनीं ठरविलें. रस्त्यांत त्याची व त्याजबरोबर असलेल्या निवडक लोकांची चुकामूक झाली व हरपाळदेव हा रामटेकचा रस्ता सोडून ऋद्धिपुराकडे वळला व तेथें जाऊन पोहोंचला. तो दिवस शके ११०७ विश्वावसू संवत्सर चैत्र शु. १५ होता, अशी नोंद या पंथाच्या धर्मग्रंथात आहे. त्यावेळीं ऋद्धिपूर येथें श्रीगोविंदप्रभू नांवाचा पूर्ण वैराग्यशील विद्वान् ब्राह्मण अयाचित वृत्तिनें राहात होता. हरपाळानें त्यांची गांठ घेतली व त्यांच्या सन्निध तो कांहीं दिवस राहिला. श्रीगोविंदप्रभूनें, त्यास मंत्रोपदेश देऊन त्याचें नांव 'चक्रधर' असें ठेविलें. सदरील गोविंदप्रभूबद्दल थोडीशी माहिती स्थान-पोर्थांत दिली आहे. प्रभू हें आडनांव ब्राह्मणांतही असल्यामुळें तो ब्राह्मण असावा असें वाटतें. हरपाळदेवानें कांहीं वर्षे अशा स्थितींत काढल्यावर औरंगल येथील कमलनाइक नांवाच्या एका सामवेदी ब्राह्मणाच्या मुलीबरोबर त्यानें लग्न केलें. ती फार रूपवती व विदुषी असून तिचें नांव हंसाबा असें होतें. विवाहाचा काल शके ११२२

रौद्र संवत्सर ज्येष्ठ शुद्ध ७ मीस गोरज मुहूर्तावर होता. परंतु हा वैवाहिक संबंधही फार दिवस टिकला नाही. वैराग्याच्या भरांत चक्रधर आपलें घरदार सोडून पुनः तीर्थयात्रेस निघाला. तीर्थयात्रा करीत असतां तो एलिचपूर, (अचळपूर) येथें गेला तेथें रामदेवोराऊ दरणा या नांवाचा एक स्वतंत्र संस्थानिक होता. त्यानें देवगिरीचा यादवराजा महादेवराय ह्याचे आग्रहावरून झाडीमंडळाचे राजावर स्वारी केली होती; परंतु झाडीमंडळाच्या राजानें महादेवरायाच्या बरोबर सलोखा केल्यामुळें एलिचपूरच्या राजास परत जावें लागलें. ह्या राजाची व चक्रधराची रस्त्यांत अकस्मात गांठ पडली. चक्रधर त्याचे बरोबर एलिचपूर येथें गेला व त्यानें त्या राजाची कन्या गौरी हिजबरोबर विवाह केला. हें चक्रधराचें तिसरें लग्न होय. या लग्नाचाही शेवट दुःखपर्यवसायी झाला. अखेर चक्रधरास कायमची विरक्ति होऊन त्याचें लक्ष परमेश्वराकडे वळलें व त्यास श्रीदत्तात्रयाचा साक्षात्कार झाला. शके ११८५ च्या कार्तिक महिन्यांत सिंहराशींत गुरु असतांना त्यानें संन्यास दीक्षा घेतली. महानुभावांचा लीलाचरित्र नांवाचा धर्मग्रंथ आहे, त्यांत श्रीचक्रधराच्या तीर्थयात्रेची दरएक दिवसाची नोंद केली आहे असें म्हणतात. ही रोजनिशी प्रसिद्ध झाल्यास तत्कालीन लोकस्थितीवर बराच प्रकाश पडण्याचा संभव आहे. या रोजनिशींत श्रीचक्रधरस्वामी शके ११९४ मध्यें बद्रिकाश्रमीं कायमचा निघून गेले असें म्हटलें आहे. त्याचेबरोबर त्याचा पट्ट-शिष्य नागदेवाचार्य हा होता परंतु त्यास निराश होऊन परत यावें लागलें.

या पुस्तकाच्या तिसऱ्या भागांत (पृष्ठें १०० ते ११० मध्यें)

देवगिरीच्या सिंघणदेवाच्या गुजराथेवरील मोहिमेचें सविस्तर वर्णन दिलें आहे. सिंघणदेवाची कारकीर्द शके ११३२ पासून ११६० पर्यंत होती, या मोहिमेच्या वेळीं गुजराथचा राजा लवणप्रसाद हा होता, त्याला वीरधवल या नांवाचा मुलगा होता. ह्या पितापुत्रांनीं वरील मोहिमेंत पराकाष्टेचें शौर्य दाखविलें. देवगिरीच्या सिंघणराजानें गुजराथेवर दोन तीन वेळां स्वान्या केल्या असाव्या, असें दिसतें. पहिल्या मोहिमेंत लवणप्रसादानें उत्तरेकडून आलेल्या परचक्रांचा मारा चुकविण्याकरितां मोठ्या मुत्सद्देगिरीनें सिंघणाबरोबर तह करून त्याची स्वारी परतविली. परंतु गुजराथेवरील दुसऱ्या मोहिमेंत सिंघणास विजयश्रीनें माळ घातली नाहीं असें दिसतें. वीरधवलाचा मुलगा विशालदेव याचे वेळचा अनहिलपट्टणचा नं. ११ चा ताम्रपट उपलब्ध आहे. त्यांत आपण सिंघणाचा पराभव केला, असे गर्वोक्तीचे उद्गार त्यानें काढले आहेत. हा विशालदेव (विसलदेव) गुजराथचे गादीवर शके ११५७ सालीं बसला. या पुस्तकाच्या ११२ पृष्ठावर ' विराटपाटी चरित्र ' नामक ग्रंथांतील उतारा दिला आहे. त्यावरून श्रीचक्रधराच्या चरित्रांत ज्या विशालदेवाचा उल्लेख केला आहे, तो व वीरधवलाचा मुलगा विशालदेव हे एकच असावे, यांत शंका नाहीं. अनहिलपट्टणच्या गादीचा खरा मालक भीम (दुसरा) असून लवणप्रसादानें वस्तुपाल व जैतपाल या जैन प्रधानांच्या सहाय्यानें त्यास बाजूस सारून गुजराथप्रांताची राज्यसूत्रें हस्तगत केलीं होती. हा भीम, चालुक्य कुळांतील होता व तो आपणास ' महाराजाधिराज ' असें म्हणवीत असे. लवणप्रसाद हा वाघेला (व्याघ्रपाली) या क्षत्रियकुळांतील होता. व तो आपणांस ' राणक ' असें विरुद् लावीत

असे. कीर्तिकौमुदींत गुजराथच्या चालुक्य राजांचें वर्णन दिलें असून त्यांत वस्तुपाल व जैतपाल ह्या बंधुद्वयांची भरपूर स्तुती केली आहे. वर उल्लेख केलेल्या विशालदेवास हरपाळ या नांवाचा मुलगा असल्याचें कोठें आढळून येत नाही. तसेंच त्रिमलदेव हा गुजराथचा राजा होता, असाही कोठें उल्लेख नाही. 'सिंघणदेवाच्या सेनासमुद्रास विशालदेवरूपी वडवानळानें सुकविलें' असे गर्वोक्तीचे उद्गार वर उल्लेख केलेल्या अनहिलपट्टणच्या ताम्रपटांत विशालदेवानें काढले आहेत. शिवाय कीर्तिकौमुदीवरून भृगुकच्छ (भडोच, भरवम्) हें शहर लवणप्रसादाच्या अंमलाखालीं होतें असें म्हटलें आहे. यावरून श्रीचक्रधरस्वामीचें पूर्वाश्रमीचें नांव हरपाळ असून तो गुजराथचा राजा विशालदेव याचा मुलगा होता, या हकीगतीस ऐतिहासिक आधार असल्याचें दिसून येत नाही. महानुभावपंथाचे सर्व ग्रंथ अद्यापि प्रकाशित न झाल्यामुळें या वावर्तीत ठाम मत देणें वाजवी होणार नाही. महानुभावीय धर्मग्रंथांत दिलेलें श्रीचक्रधरस्वामीचें चरित्र ऐतिहासिकदृष्ट्या खरें ठरल्यास, गुजराथ-प्रांताच्या राजपुत्रानें मराठी भाषेचा अभ्यास करून शके बाराव्या व तेराव्या शतकांत मराठी वाङ्मय निर्माण करण्याचा अग्रमान मिळवावा, ही गोष्ट त्या प्रांतास भूषणावह आहे असें म्हटल्या वांचून राहवणार नाही.

महानुभावपंथाची धर्ममते.

सदरील पंथाची धर्ममते सनातन वैदिक धर्माशीं विसंगत नाहीत. श्रीकृष्ण हा पूर्णावतार असून त्याच्याखेरीज अन्यदेवत नाही. श्रीकृष्णाच्या अतर्क्य लीलांचे व चरित्राचें श्रवण व मनन करून त्याच्याठायीं अदळ निष्ठा ठेवल्यानें मोक्षप्राप्ति सहज होते. यच्चयाद्बन

प्राणिमात्रांवर दया करणें व अखिल मानवजातींत भद्राभेद न मानणें, असें गौतमबुद्धाप्रमाणें या पंथाचेंही एक तत्त्व आहे. विश्व-बंधुत्व व अहिंसा हीं तत्त्वे श्रीचक्रधारानें बुद्ध धर्मांतून घेतलीं असावीं, असें सकृददर्शनीं दिसतें. परंतु भागवतधर्मांत ह्या दोन तत्त्वांस प्रमुख स्थान दिलें असल्यामुळें, श्रीकृष्णाच्या उपासनेबरोबर हीं तत्त्वे त्यानें स्वीकारलीं असावीं मूर्तिपूजा त्यास संमत नव्हती. श्रीकृष्णाखेरीज श्रीदत्तात्रय या देवतेस ते पूज्य मानतात.

श्रीमद्भागवतपुराणांप्रमाणें या पंथांत श्रीकृष्णाच्या उपासनेस प्राधान्य दिलें आहे. ज्ञान, तप, वैराग्यवगैरे सहाय्यावांचून निव्वळ भक्तिमार्गानें परमेश्वराशीं सायुज्यता प्राप्त होते, अशी या पंथाची शिकवणूक आहे. श्रुति, स्मृति, आणि पुराणें यांचा उल्लेख ते आपल्या ग्रंथांत वारंवार करतात. सर्व उपनिषदांचें सार जी भगवद्गीता ती या पंथांतील लोकांस परमपूज्य असून तिजवर संस्कृतांत व मराठींत अनेक टीका या पंथाच्या अनुयायांनीं लिहिल्या आहेत, यावरून महानुभावपंथ हा वैदिक धर्माविरुद्ध नाही असें दिसतें. भूतदया व विश्वबंधुत्व या उदात्त तत्त्वांवर महानुभाव पंथाची उभारणी झाली असल्यामुळें वर्णाश्रमधर्म अगर चातुर्वर्ण्य त्यांस संमत नाही. पूर्वजन्म वगैरे सनातन धर्मातील तत्त्वे त्यांस मान्य आहेत. आपापल्या कर्मांप्रमाणें स्वर्गाची अथवा नरकाची प्राप्ति होते व मनुष्य पूर्वकर्मानुसार याजन्मीं फळें भोगतो हीं तत्त्वे या धर्मास संमत आहेत. परमेश्वर निराकार व निर्गुण असून तो आपल्या लीलेनें सगुण होतो; माया ही निर्गुणास सुगुणत्व

आणते व जीवाला जीवित्व देते; म्हणजे जीवाकडून ती सर्व कर्मे करविते, अशी त्यांचीं मते आहेत.

भागवतांतील भिक्षुगीतेत दिलेल्या आचारव्यवस्थेस अनुसरून श्रीचक्रधरानें आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठीं भिक्षुसंघाची स्थापना केली; व संघाच्या अंतर्व्यवस्थेसाठीं घालून दिलेली शिस्त उत्कृष्ट रीतीनें पाळली जावी म्हणून त्यानें कडक निर्बंध घातले. एखाद्या भिक्षूनें शिस्तीचें उल्लंघन केल्यास अगर दुसन्याची आगळीक केल्यास त्यास कडक शासन केलें जात असे. नियमबाह्य वर्तन केल्यामुळें बऱ्याच भिक्षूंना श्रीचक्रधरस्वामिनें कडक शासन केल्याची अनेक उदाहरणे या पंथाचे ग्रंथांत दिली आहेत.

महानुभावपंथाच्या मुख्य तत्त्वांचा स्थूलमानानें विचार केला असतां हा पंथ, भागवतपुराणांतील भागवत धर्माची सुधारलेली आवृत्ति होय, असें म्हटल्यास हरकत नाही. वैदिक धर्मात मूर्ति-पूजेचा कोठेंही उल्लेख आढळत नाही. यावरून ती सनातन हिंदु-धर्माचें एक मुख्य अंग आहे, असें म्हणतां यावयाचें नाही. अहिंसा व विश्वबंधुत्व ह्या तत्त्वांचा पुरस्कार भागवत पुराणांत केला असल्यामुळें सदरीलतत्त्वे श्रीचक्रधरानें जैन अथवा बौद्ध धर्मातून घेतलीं असें म्हणणें वाजवी होणार नाही. गौतमबुद्धाप्रमाणें श्रीचक्रधरानें पूर्वापार वहिवाट सोडून आपले सर्व धर्मग्रंथ लौकिक (लोकांच्या नेहमींच्या बोलण्याच्या) भाषेंत लिहिण्याचा व आपल्या धर्ममतांचा प्रसार लोकांच्या भाषेंतून करण्याचा उपक्रम केला ही गोष्ट तत्कालीन विद्वान लोकांस रुचली नसावी यांत शंका नाही. शिवाय, सनातन वैदिक-धर्माच्या चातुर्वर्ण्यव्यवस्थेस त्यानें कायमची भूठमार्ती दिली.

वस्तुतः भागवतधर्माच्या श्रेष्ठ तत्वांवर उभारेलला पंथ सर्व लोकांस मान्य व्हावयास पाहिजे होता. वैष्णव व शैव या दोन पंथापेक्षां, महानुभाव पंथाचे ध्येय व्यापक स्वरूपाचें होतें; असें असतां महानुभावपंथाचा, सनातन धर्मीय अत्यंत तिरस्कार करूं लागले, याचें आश्चर्य वाटते. याचीं कारणें निरनिराळ्या लोकांकडून वेगवेगळीं दिलीं जातात. जैन व बौद्ध हे धर्मनिराश्रयवादी असून त्यांची अध्यात्मिक तत्त्वे सनातन वैदिक-धर्माहून कांहीं बाबतींत भिन्न आहेत यामुळें हिंदुधर्मीयांस वरील दोन धर्मांबद्दल आदर वाटत असल्यास त्याबद्दल त्यांना तात्विक दृष्ट्या कदाचित् दोष देतां येणार नाही. परंतु हिंदूनां अत्यंत पूज्य अशा श्रीमद्भगवद्गीता व श्रीमद्भागवत या ग्रंथांतील उदात्त तत्वांवर उभारलेल्या पंथाविषयीं सनातन हिंदुधर्मीयांना तिरस्कार वाटावा हें मोठे गूढ आहे !! महानुभावांचे मराठी भाषेवरील अकृत्रिम प्रेम, त्यांची श्रीकृष्णावरील अचल ऊर्फ अदळ भक्ति, त्यांची अभक्ष्याभक्ष्य-सैवनपराङ्मुखता [अहिंसा], त्यांनीं मराठी भाषेंत केलेलीं अमोलिक ग्रंथरचना, तसेंच पंजाबासारख्या दूर प्रदेशांत त्यांनीं केलेला मराठीचा प्रसार, इत्यादि अनेक गोष्टींवरून हा पंथ महाराष्ट्रियांच्या अत्यादरास पात्र व्हावयास पाहिजे होता. भावे यांनीं आपल्या 'महाराष्ट्र सारस्वत' ग्रंथांत या प्रश्नाचा व्यापक रीतीनें विचार केला असून सनातनधर्मीयांचें वर्तन याबाबतींत अक्षम्य आहे, असें आपलें स्पष्ट मत दिलें आहे. त्यांतील महत्त्वाचा उतारा पुढें दिला आहे:—

“ हिंदुधर्म सोडून धर्मांतर केलेला कोणी परधर्मी आमच्या सभांना आणि संमेलनाला अध्यक्ष स्वपेल, व त्याच्या सटरफटर लेखांचें एक-वेळ कोणी कौतुक देखील करील, पण त्याच्यापेक्षां शतपट सुंदर

ग्रंथरचना करणारा व आजन्म मद्यमांसापासून अलिप्त रहाणारा महानुभाव त्याठिकाणीं स्वपणार नाही, इतकी ही द्वेषाची मुळी खोल गेली आहे.....कोणीहि इसम आमचें चातुर्वर्ण्य टाकून व धर्महि सोडून बाहेर गेला तरी त्यांचें तें करणें महाराष्ट्र एकवेळ सहन करील, परंतु आमच्यांत राहून आमच्या चातुर्वर्ण्यावर आघात करील तर तें मात्र महाराष्ट्रास स्वपणार नाही. ”

गौतमबुद्धाप्रमाणें, श्रीचक्रधरानें चातुर्वर्ण्यव्यवस्थाबद्ध हिंदु-समाजावर आघात करून अक्षम्य अपराध केला. चातुर्वर्ण्य हें हिंदु-समाजाचें व हिंदुधर्माचें मर्मस्थान आहे. त्याजवर जो आघात करील, तो हिंदुधर्माचा कट्टा शत्रू होय. वे. शा. सं. दिवेकर शास्त्री यांनीं ‘ आर्यांच्या जातींचें एकीकरण ’ या नांवाचें पुस्तक अलीकडे प्रसिद्ध केलें आहे. त्यांत त्यांनीं याच विचारसरणीचा अवलंब केला आहे. वैदिकवर्णाश्रम-धर्मास जो धर्म अगर् पंथ विरोध करील, तो सनातन हिंदुधर्माचा हाडवैरी आहे असें पक्कें समजावें.

महानुभावपंथांत कांहीं अनीतिवर्धक चालीरीति प्रचलित आहेत, म्हणून हिंदू त्यांचा द्वेष करितात, असें कित्येकांचें म्हणणें आहे. परंतु या म्हणण्यांत कांहीं अर्थ नाही. हिंदुधर्मांत, घटकंचुकि, वाममार्ग, मुरळ्या, भाविणी वगैरे अनिष्ट प्रकार कालगतीनें घुसडले गेले आहेत तरी पवित्र अशा मूळ वैदिक धर्मास ज्याप्रमाणें कमीपणा येत नाही, त्याप्रमाणें महानुभावपंथांतील भिक्षुणी अथवा भिस्खुणी यांजकडून एखादेवेळीं प्रमाद घडले असल्यास, श्रीचक्रधरानें स्थापिलेल्या पंथास दूषण देणें वाजवी होणार नाही.

महानुभावपंथीय मराठीवाङ्मयाच्या उदयाची व त्याच्या

अव्याहत वाढीची ज्यास पूर्णपणे माहिती करून घेणे असेल, त्याने विनायकराव भावे यांचे 'महाराष्ट्र सारस्वत' व श्रीयुत देशपांडे यांचे 'महानुभावपंथीय मराठी वाङ्मय' हे ग्रंथ अवश्य वाचावे. 'महाराष्ट्र सारस्वतांत' या पंथाची सविस्तर माहिती दिली असून त्या पंथाच्या वाङ्मयाची संक्षेप रूपाने माहिती दिली आहे. भावे यांचा महाराष्ट्र-सारस्वत ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वी, या पंथाचे काहीं किरकोळ ग्रंथ सोला-पूर येथे छापून प्रसिद्ध झाले होते. शिवाय १८९७ साली केसरी पत्रांतून महानुभाव पंथाचा व त्यांच्या वाङ्मयाचा इतिहास छापून प्रसिद्ध झाला होता. महंत दत्तराज, महंत हरिराजबुवा वगैरे सुप्रसिद्ध महानुभावीय पंडितांनी ग्रंथप्रकाशन करण्याचेकामीं आपले धार्मिक पूर्वग्रह बाजूस ठेऊन मोकळ्या मनाने भावे यांस मदत केली ही गोष्ट त्यांना भूषणावह आहे. भावे यांनी सदरील पंथाच्या वाङ्मयाचे आस्थापूर्वक संशोधन करून व ते प्रकाशित करून महानुभावपंथीयांस व त्याबरोबरच अखिल महाराष्ट्रास व मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांस कायमचे उपकृत करून ठेविले आहे. भावे यांनी अंगीकृत केलेले कार्य, ठाणे येथील मराठीग्रंथसंग्रहालयाचे विद्यमान चालक त्यांचे पश्चात् चालवून ठाणेकरांचे लौकिकांत भर घालित आहेत. ही गोष्ट समाधानाची आहे. भावे यांनी आपले हयातीत पंडित दामोदर यांचे 'वच्छहरण' व महानुभावपंथीय ग्रंथकारांची व त्यांच्या ग्रंथांची 'सूचि' असे दोन ग्रंथ प्रसिद्ध केले. कवीश्वर भास्कर यांचे 'शिशुपालवधकाव्य' मराठी ग्रंथ-संग्रहालयाच्या विद्यमाने प्रसिद्ध झाले आहे. आमचे चिद्धान मित्र व व्यवसाय बंधु श्रीयुत यशवंतराव खुशाल देशपांडे यांनी महानुभावपंथीयग्रंथप्रकाशनाचे कार्य मोठ्या नेटाने चालविले

आहे. शारदाश्रम नांवाची संस्था स्थापून तिच्या द्वारे प्राचीन मराठीवाङ्मयमाला छापण्याचें काम सदरील संस्थेमार्फत चालू आहे. व थोडक्याच कालांत नरेंद्र कवीकृत 'ऋक्मिणी स्वयंवर' भास्कर कवीश्वरकृत 'एकादश स्कंध' व 'श्रीकृष्णचरित्र (गद्य)' हे ग्रंथ छापून तयार होतील, अशी उमेद वाटत आहे. देशपांडे यांनी पंडितनारायण व्यास यांचें 'श्री ऋद्धिपूरवर्णन छापून प्रसिद्ध केलें आहे. सदरील ग्रंथ, दामोदर पंडितांचें 'वच्छहरण' व कवीश्वर भास्कर यांचें 'शिशुपालवध या ग्रंथावरून या पंथाचें वाङ्मय किती श्रेष्ठ दर्जाचें आहे, याची सहज कल्पना करतां येते.

श्रीचक्रधरस्वामीचे पश्चात् सुमारे ८०-९० वर्षांनी, या पंथाचे धर्मग्रंथ वेदाप्रमाणें गुह्य मानले जावे, असे त्यावेळच्या आचार्यांनी ठरविलें. व तेव्हांपासून महानुभावीय ग्रंथ सांकेतिक अगर गुप्त लिपींत लिहिण्यास सुरवात झाली. पहिल्या सांकेतिक लिपीस 'सकळी लिपी' असें म्हणतात. आणखी कांहीं वर्षांनी सातआठ लिपी निर्माण झाल्या त्याचीं नांवां येणेंप्रमाणें :—(२) सुंदरलिपी (३) पारमांडल्य-लिपी (४) अंक-लिपी (५) शून्य-लिपी (६) सुभद्रा-लिपी (७) श्री-लिपी वगैरे याचा परिणाम असा झाला कीं, ज्याला या लिपींची गुरुकिल्ली माहिती नाही त्याला हे ग्रंथ वाचणें अशक्य झालें. ही परिस्थिति या पंथाच्या मूळ संस्थापकाच्या धोरणाविरुद्ध होती. एका अक्षराएवजीं दुसऱ्या अक्षराची योजना करून जी लिपी तयार करतात तिला सांकेतिक लिपी म्हणतात. ह्यापैकी सकळी, सुंदरी व पारमांडल्य ह्या सांकेतिक लिपींचे कांहीं नमुने खाली दिले आहेत.

बालबोध	सकळी	सुंदरी	पारमांडल्य
अ —	स —	अ —	त
इ —	षि —	उ —	दि
उ —	ह —	इ —	य
क —	य —	न —	१
च —	प —	झ —	०
ट —	त —	ठ —	३
त —	ट —	स —	व
प —	च —	क —	४
य —	क —	र —	ढ
ल —	ग —	च —	ह
व —	ध —	म —	स
ह —	इ —	ण —	भ

सुंदरी लिपीचा एक नमुना.

॥ श्रीज्ञान्य भयारे भवाः ॥ ॥ श्री कंझनुल्षारे भवाः ॥
 ॥ क्षात्रधन्ति मैयाञ्ज अेनु वोझनु अेनु अवोझनुः अैतास्थिमिभ शोभुः से
 अञ्ज प्रासुस्तिः ॥ १ ॥

घरील उतान्याचें देवनागरी लिपींत रूपांतर.

॥ श्री चक्र धराये नमः ॥ ॥ श्री पंच कृष्णाये नमः ॥
 ॥ ज्ञानभक्ति वैराग्य अेकु मोचकु अेकु अमोचकु अैसा त्रिविध बोधुः ते अन्य
 व्यावृत्तिः भागजे ॥ १ ॥

१५७ हा आंकडा महानुभावीय गुप्त लिपींत लिहिण्याची पद्धत
 पढील प्रमाणें:—भूमि-बाण-निधि 'भूमि' या शब्दानें १ ह्या

आंकड्याचा बोध होतो; 'बाण' यानें ५ या आंकड्याचा बोध होतो (पंच-बाणस्तु बाणः); व 'निधि' यानें ७ या आंकड्याचा बोध होतो.

श्रीचक्रधराचा, नागदेवाचार्य या नांवाचा एक पट्टशिष्य होता. त्यास आद्यआचार्य म्हणत. नागदेवाचा शिष्य कवीश्वर व कवीश्वराचा परशुराम अशी आचार्यपरंपरा आढळून येते. परशुरामाचार्यानंतर या पंथांत आपसांत भांडणें सुरू झालीं व त्यामुळें त्यांच्यांत निर-
निराळीं तेरा संस्थानें उत्पन्न झालीं. त्यांचीं नांवें येणेंप्रमाणें:—

(१) कवीश्वर (२) उपाध्ये (३) पारिमांडल्य (४) अमृते
(५) मदालस (६) कुमार (७) यक्षदेव (८) दामोदर
(९) हरिदेव (१०) जयदेव (११) शालकर (१२) दिवाकर
(१३) महेश्वर.

महानुभाव पंथांत अस्पृश्य वर्ग खेरीज करून बाकीच्या वर्णांतील कोणत्याही इसमांस संन्यास घेतां येतो व तो महंतपदास चढतो. रोटीव्यवहार व बेटीव्यवहार या संबधानें कोणत्याही प्रकारचे प्रति-
बंध या पंथांत नाहींत. संन्यासदीक्षा घेऊन भिक्षावृत्तीनें रहाणें, हा श्रेष्ठ मार्ग मानला जातो. घरभारी अगर गृहवासी यांस या पंथाचीं मते पाळूनही संसारांत रहातां येतें. तसेंच सनातन हिंदुधर्मांत राहूनही महानुभाव पंथाविषयीं सहानुभूति दाखविण्यास कोणत्याही प्रकारची हरकत येत नाहीं संन्यासी हे ३०० पासून ५०० पर्यंत लोकांचा संघ करून राहातात. संघाच्या मुख्याधिकार्यांस महंत हें नांव आहे. त्याच्या खालच्या अधिकाऱ्यास पंडित, कर्परी, पालेकर अशीं अनुक्रमें नांवें आहेत. भिक्षुणींचे संघ अलंग राहातात. भिक्षु-

णीसंघाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या खालच्या अधिकाऱ्यांस विडे कराई, पंडिताई, भोजनाई व कोठनाई अशीं नांवां आहेत. पट्टधारी यांस अर्ध्य-पूजेचा मान असून, याखेरीज छत्र व चामर हीं राजचिन्हें वापरण्याचा अधिकार असतो. वनधारी हे जंगलामध्ये फिरतात. जे संन्यासी वार्धक्यामुळें देशपर्यटन करण्यास अगर फिरतीवर जाण्यास नालायक असतात त्यांस मल्लधारी असें म्हणतात. ह्याप्रमाणें या पंथांतील समाजरचना आहे. महानुभावी लोकांपैकीं कोणी मृत झाल्यास त्यास पुरण्याची चाल आहे. ते काळ्या अगर लाल रंगाची लुंगी परिधान करतात. मोंगल बादशहांचे कारकीर्दीत बसविलेल्या 'जिझिया' कराची त्यांस पूर्ण माफी असे. अवरंगजेब बादशहाकडून मिळविलेल्या सनदेंत 'कोणत्याही हिंदूनीं अगर ब्राह्मणांनीं त्यांस त्रास देऊं नये' अशी सक्त ताकीद देण्यांत आली आहे. यामुळें मुसलमानांच्या कृपाछत्राखालीं या पंथाचे लोक आहेत अशी सार्वत्रिक समजूत झाली व हिंदूंच्या द्वेषास ते पात्र झाले असें म्हणतात.

रामदेवराव जाधव याचे कारकीर्दीत महानुभावपंथीय जे ग्रंथकार होऊन गेले त्यांच्या अप्रसिद्ध ग्रंथांतील कांहीं उतारे या ग्रंथाच्या चौथ्या भागांत दिले आहेत. या पंथाच्या वाङ्मयापैकीं आतांपर्यंत जे ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत, त्यावरून त्यांतील भाषा, साहित्य, विचारसरणी, प्रसाद, रस, काव्य वगैरेची चांगली कल्पना होते.

'श्रीऋद्धिपूरवर्णन' हें काव्य श्रीयुत यशवंतराव खुशाल देशपांडे यांनीं इ. स. १९२९ सालीं प्रसिद्ध केलें. या ग्रंथास देशपांडे यांनीं विद्वत्ताप्रचुर प्रस्तावना लिहिली असून त्यांत महानुभावपंथीयांच्या दृष्टीनें ऋद्धिपूराचें महत्व किती आहे, हें दाखविलें आहे.

याग्रंथात निरनिराळ्या स्थलांचें वर्णन देतानां कवीचें रचनाचातुर्य जागोजाग दिसून येतें. याशिवाय या ग्रंथात प्रसाद, ओज, माधुर्य वगैरे गुण ओतप्रोत भरलेले आहेत. शिवाय या पंथाचें तत्वज्ञानही संक्षेपरूपानें दिलें आहे. या ग्रंथाचा दुसरा असा विशेष आहे कीं, यांत दुर्बोध शब्दांचा अर्थ सुलभ व्हावा म्हणून त्यांत जागोजाग टिपा दिल्या आहेत. या टिपा अलिकडच्या नसून १६ व्या शतकांतील असाव्या असें दिसतें. हा ग्रंथ मराठीभाषेच्या दृष्टीनें महत्त्वाचा आहे. त्यांतील ठळक उतारे संक्षेपरूपानें पुढें दिलें आहेत.

सरोवर वर्णन.

तया देवच्यतनां जवळिके: सरोवरें देखे सुलक्षणिकें:
 तेथ टाहुवा करीति चक्रवाके: विरह कातरें: ॥ ९१ ॥
 निर्दोष नि:पाप निर्मलें: वोसंडत परिपूर्ण जळें:
 सर्वांगें जालीं वाचळें: कळखीं पंक्षियांवेनी: ॥ ९२ ॥
 ठाईं ठाईं बरवट: निवृत मंडीत घाट:
 जैसे प्रवृत्ति पाथावरि तांबट: तपोनिधि: ॥ ९३ ॥
 आपुलेनि प्रसन्नगणें: दृष्टीसे मांडीति धरणें:
 अमृता आणीति उर्गे: गोडिया आंगचिया: ॥ ९४ ॥
 जे आंचेनि चरणे पुननु: जर्गी वाणिजेति तीर्थु:
 तो देवराउजेथु: क्रीडा करी: ॥ ९५ ॥
 मंदें मळयानिळें: झगटलें पाणी हालें:
 तें मज पां सुखें डोले: परम पुष्पांचेनि: ॥ ९६ ॥
 सकळ शास्त्रां विचारु: करिता नोहेचि निर्धारु:
 तो तिर्ये आपेंपरु: लाहार्ती जालीं: ॥ ९७ ॥

असो हे पोखरणी वावी: जंआ श्रीचरण-कमळें बरवी:
 दे३०नि गोसावी: बीजे करीति: ॥ ९८ ॥
 कव्हर्णी सुक्षेत्र नाहीं ऐसै: जेथ फीटे भव-पार्शो:
 गुणिये आधिष्ठीले हृषिकेशो: ते वांचौनिया ॥ ९९ ॥
 ऐसी पवित्रें परिकरें: जियें क्रीडा-स्थानें केलीं दातारें
 ते तीर्थें पांतां न स्मरें: आपण पें: ॥ १०० ॥
 नाना तार्पां तपतं: हृदय असे जळत:
 तें होए शांत: जें देखिलेआ: ॥ १०१ ॥

जीवेश्वर भिन्नत्व दर्शक ओव्या.

आहोजी आइका: केउता संबंधु रायां रंका:
 ना तरि कृपाळुवांचिया सोइरिका: निमित्येंवीण ॥ २८१ ॥
 दे३० आत्मरमणु: मी कामबार्णी विच्छिन्नु:
 दे३० सकुळ सुरशरण्यु: मी हीनु बहुतें पाडें: ॥ २८२ ॥
 दे३० निजानंदें तृप्त: मी क्षुत्पिपासीं ग्रस्तु:
 दे३० अगाधु अलेखु अनंतु: मी अती सोच्य: ॥ २८३ ॥
 दे३० परावर नायकु: मी अनादि प्रणीतु रंकु:
 देवो मायापर एकु: मी नाना वस्य तीए: ॥ २८४ ॥
 दे३० परात्परु तरु: मी आघोगामिया निरंतरु:
 दे३० पूर्ण सुखसागरु: मी दु:खग्रस्त: ॥ २८५ ॥
 दे३० अप्रेमयू अनिर्वाच्यु: मी अल्प जीव शोच्यु:
 ऐसाही दीनु वंच्यु: कहीं नव्हेंचि तुज: ॥ २८६ ॥
 असमाना अद्वेता: केवळा घनीभूता:
 तुज प्रभु पाहुनि केउता: मीं जीवु: ॥ २८७ ॥
 उच्छळिंध्र आणि पूर्णचंद्र: वच्छपद के समुद्र:
 पंचानन आणि दर्दुर: जणें पाडें: ॥ २८८ ॥

शरभा आणि सुपर्णाः का रासभा आणिः ऐरावनाः
 पाड कां जैसा हरिचंदनाः पुष्करेंसीः ॥ २८९ ॥
 परमाणु के सुवर्णाचल्लुः चितामणिसी हरल्लुः
 दैत्य गुरु पाहुनि उजाल्लुः कांइ शुक्तिखंडे ॥ २९० ॥
 चक्रवाहा कां देवेंसीः केंवि कुलाळा करुं सरिसीः
 तेवि तूं जगदात्मा हृषीकेशीः पाहुनि मी जीवु कांईः ॥ २९१ ॥
 ऐसा अपार्डेसी हीणुः भवपाशबंध दीनुः
 निर्दयो निष्टुरु कृतघ्नुः सर्व दोषियाः ॥ ९२ ॥

‘ राजमठ प्रवेशवर्णन ’

तैसा भरला ॐ रसुः करितां मठ प्रवेशुः
 तेथ प्रमेय बोलावेया सौरसुः वाचे नाहींः ॥ ३८० ॥
 तन्हीं आळंकारें वीणः न मिरवे काव्य लक्षणः
 रत्नं नव्हति कां पाषाणः पुन राज्या योग्य कीः ॥ ३८१ ॥
 भगौनि शब्द-रत्नां सोहोज्वळाः जाउनि साहित्याचिआ वेलाउळाः
 भरौनि आणै खोळाः उन्मेषांचेआः ॥ ३८२ ॥
 ग्रंथु सुवर्ण मुद्रिकेंः खेवणु भाव माणिकेंः
 मग दरुशना दे ॐ कवतिकेंः श्रीप्रभुरायां ॥ ३८३ ॥
 काइ काज.एणेंः महु प्रवेशिजे बोलणेंः
 ते अवधारा नारायणु भणेः श्रोतेयांतेंः ॥ ३८४ ॥
 व्याधा पासौनि सुटलेंः आर्तु पक्षिणीचें पीलेंः
 जेवी निढी गिवीसु आलेंः जननिएतेंः ॥ ३८५ ॥
 जेवी असंभवियांचें लेंकरुंः घे पयो पानी हावरुः
 तै दैवदत्त क्षीरसागरुः जेवि लाहेः ॥ ३८६ ॥
 साधनांचा चरीतार्थीः जैसी साध्याची प्राप्तीः
 नातरि व्याधिप्रस्ता अमृतीः सौरस लाहेः ॥ ३८७ ॥

जळा बाहीरीं अवचिताः मीन पडे चडफडीताः
तो दैववशें मागौताः जळेंचि लाहेः ॥ ३८८ ॥
तेवि तिए राजभुवर्नाः जो आनंद भरला मर्नाः
तो कांइ एकी वाचा वाणीः प्राकृत मीः ॥ ३८९ ॥
संभ्रमाचेनि पुरेंः झांपैलीं बुद्धिचीं तीरेंः
तो उत्साहो न संवरेः इंद्रिय ३० घांः ॥ ३९० ॥
मना चांचत्यता न स्फुरेः बुद्धि बोधत्व विसरेः
अहंकारु अहंत्वेसि मुरेः आपणपेंचीः ॥ ३९१ ॥
इंद्रियें चित्रस्थेंः जालीं गात्रें स्तिनितेः
हालि चालि कुंठिली जेथेंः बाह्याभ्यांतरांः ॥ ३९२ ॥

.....

भोजन पक्वान्न वर्णन.

आसन सोरठा उर्णपटीः पुढां मांचळी चौपुटीः
वरि प्रतिष्ठांला ताटीः वोगरीति नानापरीसीः ॥ ५०५ ॥
देवा करितां आरोगणः पूर्णचंद्रें लाधलें रवणः
तैसे ताटाचें चोखाळपणः विस्फुर्ति देखाः ॥ ५०६ ॥
सपुर सोजिपचें चोखटः फेडुनि सदळ कांठः
तें कनक वर्ण वेंठः वाढिजति मांडेयांचे ॥ ५०७ ॥
निज किंकरांचिए भुकेः जे वंचिलें वंचकेंः
तें पक्वान्न पोळी भणौनि जवळिकेः कर्हणए ॥ ५०८ ॥
दोहीं मुनै सरिसे सतारः जैसे अमृताचे परांकुरः
ते मध्यें राजाऽअन्नाचे वोगरः वोळगवीतीः ॥ ५०९ ॥

.....

पूर्ण चंद्राचेनि पाडेंः वाढिजेति शिखरणिचे वडे
रुची छिद्रांचे परि आवडेः सर्वज्ञासिः ॥ ५१२ ॥

दृष्टि चंचल परि एकसरें: जयामाजि वावरे:

बरवा गुंपली कौन मोहरें: कांहीं केली: ॥ ५१३ ॥

मांटीमांटी स्वर्ग देवा: पाताळीं पीयूषाचा ठेवा:

भणौनि तळैनि काढिला हावा: अमृतरूप: ॥ ५१४ ॥

मोकळी मोतियें जाति पसरिं: भणौनि पायसें आळिलि या सरवळीआर्चाआ
क्षीरी:

वरि पंच धारगौरी: आळंगी चोखाळपणें ॥ ५१५ ॥

सुप्रभा स्नेहवशें: भीतरि पूर्णत्वे असे:

वाढितां उदंबरें सरिसें: पुरिकांसी: ॥ ५१८ ॥

कीं ब्रह्मण्य देवां पुढें: ब्रह्मपुरीसीं मांडे:

कीं कवचां लेइलीं कोडें: मीपें पुरिकांचेनि: ॥ ५१९ ॥

कापुर गौरी चोखट: छिद्रांची परि नव्हे नष्ट:

त्रिधंच नामधारी बरवंट: ब्रह्मपुरीसीं ॥ ५२० ॥

गोक्षीर धार धवळें: भीतरु भरला साकर गुळें:

कीं देवाचिये सन्निधी अमृतफळें: पावतें जालां ॥ ५२१ ॥

ताटीं तेचि गगनु: वटिका पूर्णचंद्राचें मानु:

भणौनि अमृत फळें तारांगणु: सारिखी दीसेति: ॥ ५२२ ॥

नाखिवा माळतिया सळिवें: इत्यादि वळिवटू बरवें:

ताटीं वाढिति सदैवें: सेवकजनु: ॥ ५२३ ॥

सोलिवा तीळांचीं तालुवें: गोडी मिसळौनि सेवें:

ते मोदकु आरोगितां देवें: गुळु थोडा भणे: ॥ ५२४ ॥

बहुतां छिद्रांचिया: कीं सरिया रूपेंया चिया:

तिया वाढिती कुरवांडिया: पर्पटेंसी: ॥ ५२५ ॥

नानारुची केली उपेणी: कीं पाचि प्रभेची वाणी:

कीं माधुर्यावरि सांधनी: अन्ये रसाची: ॥ ५२८ ॥

दोहीं विभार्गा कुसंबीरी पत्र शाकेः रूप सस्नेह भर्जिकेः
 अभावां मागिजेति वृथा केः सर्वज्ञ रायैः ॥ ५३० ॥
 सम बुद्धि ईश्वरीः भणाल जवळि एके कां दुरिः
 भणौनि कानवले थेटरीः भाकरी मागिजांत बळेंः ॥ ५३२ ॥
 दाधि दुधें तक्रेंः कढिया कालवणें विचीत्रेंः
 निज दृष्टी होति पवीत्रेः प्रसादा लागिः ॥ ५३५ ॥
 कापुर बेर्लीची चोखडीः उजळिली परीवडीः
 तेही सकर्पुरी वीडीः विराजिता श्रीमुखीः ॥ ५४१ ॥
 जंथ लवंग जातीफळ एळाः क्वात गोळिया सुपरिमळाः
 तिआं परतलिया तांबुळाः हात वोडवीती निज किंकराः ॥ ५४२ ॥

शालिवाहनशकाच्या बाराव्या शतकांत महाराष्ट्रांत 'कोणतीं पक्कानें प्रचारांत होतीं, ह्याचा इतिहास वरील उताऱ्यांत वाचावयास मिळतो. याशिवाय कोशंबिरी, वडे, पापड, तांबूलविहार यांचाहि उल्लेख या उताऱ्यांत आहे. बाणांच्या कादंबरींत व मृच्छकटिक नाटकांत वर्णन केलेल्या पक्कानांची यावरून आठवण होते.

वच्छहरण.

वृंदावनाचें वर्णन.

पापिअं न देखतीं वृंदावनः जेथ अखंड असंति सुरगण ॥
 तेथ मोकारा केलासे जनांः दिव्य फल—पुष्पांचां ॥ १३१ ॥
 वृंदावनाची सुनीळताः गगणीसे प्रतिबिंबता ॥
 सुमनसे उमटतः ते जैसें तारागणु ॥ १३२ ॥
 कां दी असतां तारा न दिसेंः तें ऊर्णें फेडावेआं दोसें ॥
 वनध्रिआ वोर्दिलें जैसेः अंबरुं नक्षत्रे सीं ॥ १३३ ॥

वनां बाहिरीली आंगीं विशाळः साल ताल तमाल ॥
 आंगें जतन करीतें परिमळः ते जेंवी राखणांइतु ॥ १३४ ॥
 तेआं भीतरांली उळ्ळीः गगनचुंबितां नारिअेळी ॥
 उच्चं तेआं खर्जुरी पोफळीः आंदौळनांती ॥ १३५ ॥
 तेआं हीं आंतुली आंगीः साकरनिंबोनीं नारंगी ॥
 मधुकाकडियां मातुलंगीः फनसु गंभीरी ॥ १३६ ॥
 वरिखतु रसा चें वडपः तैसें निविडतरुं द्राक्षिमंडप ॥
 उघडिलें माणिका चें मोपः तैसें पक्क दाळिंबू ॥ १३७ ॥
 कवण गणी तें चंपकः जेथ असांख्यातु पाजतिक ॥
 पळवीतु दीसतीं अशोकः लक्षसंख्या ॥ १३८ ॥
 जेआं कैलासीं उमावनीः अमरावतिचिअे चा नंदन-वनीं ॥
 सकलद्वीपी चिआं वृंदावनीः रायां मुरारी चां ॥ १६० ॥
 जेथ सानुरागें सु-मनसेंः मकरंदआस्वादनमिषें ॥
 श्रीकृष्ण पावावेआं दी-वसेंः मुनीं षट्पदु जालें ॥ १६१ ॥
 जेथ क्रीडैलु श्रीमंत-सुन्दरुः भणऔनि मळ्यानील निरंतरु ॥
 अनंगु राहिला स-परिवारुः रूपसौभाग्या लागी ॥ १६२ ॥
 वेणुध्वनीं चे उतवरुः तैसें मकरंदमत्त भ्रमरु ॥
 प्रिया तें बोलांवितांतीं द्विजवरुः पंचमालांपीं ॥ १६३ ॥
 देखौनी मेघ-सांवळी श्रीमूर्तीः आनर्दे मयुरें नृत्ये करीती ॥
 शुक्सारिका सवादेतिः वेदातासिध्दान्ती ॥ १६४ ॥
 वेधें एऔनि वृंदावनांः आडी गातांतीं देवांगणां ॥
 तेथ क्षेणु एकु श्रकृष्णमनाः स्छीराविलें ॥ १६५ ॥
 जेथ सदा ऋतु सीं ऋतु-पतीः यक्ष यक्षिणी क्रीडा करीती ॥
 वन-देवतां नाचेतीः आनंदभरीतें ॥ १६६ ॥
 असो हे शब्दरचनाः वर्णो नेणिजें वृंदावनां ॥

नवविधी भक्तीचें वर्णन.

जो सकळविद्यांचें जन्मस्थानः नवां रसां चें निधान ॥
तो वांचौनि सदैवुं कवीजनः आण कांई वाणीति ॥ ४९ ॥
जेआं चां बहूरूप खेळु खेळतांः योगिअें परमसिद्धिं पावतां ॥
ताप-त्रयो निवारितांः सकळजनां चें ॥ ५० ॥
जै दे३ रास-क्रीडा खेळीं विलाः तै मूर्तीं शृंगारूं जालां ॥
गौळनीं विनोदें नाचविलाः तै हास्यरसू ॥ ५१ ॥
जै जसोदां भेडाविलाः तै करुणारसू उठाविला ॥
विखारूं काळिआं जितिलाः तै रुद्रु जाला ॥ ५२ ॥
मातें श्रीमुखं दाखविलेंः तै अद्भुतां सी रूप जालें ॥
विश्वरूपु प्रकटिलेः तै भयानकूं ॥ ५३ ॥
जै दैत्यां करी संहारूंः तै विभत्सु अणिवारु ॥
शान्तु तो निरंतरूंः तेथ चि असें ॥ ५४ ॥
ऐसें नंवरसुं नाटकुः दे३ खेळें जन-मोहकु ॥
निज-रूपु तें ब्रह्मादिकुः ठाउकें न होअे ॥ ५५ ॥

श्रीबोपदेवानें ' मुक्ताफल ' ग्रंथाच्या ११ ते १९ अध्यायांत नवविधा भक्तीचें विस्तारपूर्वक वर्णन केलें आहे, तें वरील उताऱ्यांत सारांशरूपानें दिलें आहे.

श्रीकृष्णाच्या नामोच्चारार्चें महत्व.

श्रीकृष्णगुणनामी कराल आदरुः तरि तुम्हां तुटैलु संसारु ॥
जैसां दिनकरें अंधकारूंः नासौनि जाअे ॥ ३८ ॥
जैसें तरंगु सागरांः तैसें अनंतावतारूं ईश्वरां ॥
परि लीलां मंत्रिजे संसारांः तेसा तक श्रीकृष्ण चि होअे ॥ ३९ ॥

आतां सांडा अन्य-भजनें: कां नाइकां वेदपुराणे ॥
मुंचिजे नां आनां कव्हणे: एकु श्रीकृष्णसेवा ॥ ४० ॥
जेआं ची नामें उच्चारितु: नारद ब्रह्मानंदें पावतु ॥
तो ध्वनी आइकौनि देश-धडी होतु: महापातकें ॥ ४१ ॥
कव्हणा हीं जप-तप तीर्थी: यागदानेंव्रतां ॥
कृष्णमहिमे सीं समता: आधी चि ना ॥ ४२ ॥
तीर्थे जन्मैलीं श्रीचरणीं: सकळ देवतां जेआंची करणी ॥
तो कैवल्यनाथु श्रीचक्रपाणी जैसे तोरवें ॥ ४३ ॥
जे अज्ञानतमाची तरणी: कैवल्यपदा ची निशानी ॥
ते श्रीकृष्णकथा वत्साहरणीं: सांधीजेलु ॥ ४४ ॥

शके तेराशेपासून पुढें तीन चारशें वर्षें महाराष्ट्रांतील संत मंड-
मंडळीनीं भगवंताच्या नामोच्चाराचा महिमा याच रीतिनें आपल्या
अधिकारयुक्त वाणीनें आपापल्या ग्रंथातून वर्णिला आहे.

शिशुपालवध कथा.

मंगलाचरण.

.....
साहित्याचेनि परिमळें: शृंगाराचोनि मेळें ॥
प्रबंधें होती मातावळें: कवी-जनांचे ॥ १५ ॥
एथें नाहीं नवलु: वाणितां परब्रह्म केवलु ॥
कैसें दीसतीं बोलु रसालु: तें आइकावें श्रोता ॥ १६ ॥
मोतियांचें घोषें: रांविळें कुंकुम रसें ॥
तन्हीं न एति करौ सरिसें: प्रबंधें सीं ॥ १७ ॥
पातां प्रमेयांची गोडी: अ-मृता उपजे अ-नावडी ॥
साकरेची कीजे कुरौडी: कविता लते सीं ॥ १८ ॥

बोलु जेवि सुधारसें घोळिलें: कीं चांदिनां चुभळिलें ॥
 नां ते परिमळें वोंबिलें: चांपे याचेनि ॥ १९ ॥
 पढतां श्रीकृष्ण पवाडें: ठिकसां बोलां घोंषु पडें ॥
 रस रंगाचें पाहाळ उघडे: श्रोतें यांसी ॥ २० ॥

या कथेचें महत्व.

नाते मुक्ती-वनितेची दूतिका: कीं ज्ञानांजनाची शलाका ॥
 कीं कैवल्यमंदिरीची पताका: झळकतुसें ॥ ३१ ॥
 ना तरी शांतरसें सोंपतां: सासीनली ज्ञान-लता ॥
 कीं विवेकाची सौभाग्यदेवता: मूर्तिजाली ॥ ३२ ॥
 कीं प्रबंधवसंतीची कोकिळा: जीवु-चकोर-संजीवनी चंद्र-कळा ॥
 का निम्होळ संसार-वाटेची विश्रामुशाळा: आर्त्तजनां लागी ॥ ३३ ॥
 कीं अ-विद्यादुर्गा अवघंडी: अवचिती मोक्षाची धाडी ॥
 भणौनि विषया चिया नायकु-वाडी पळतां दीसती ॥ ३४ ॥
 कीं धर्मकुडावेनि शार्ङ्गपाणी : महापातकांवरी सांघीतली सांघनी ॥
 तेवां कथा अंत:करणी : मजे पढियासली ॥ ३५ ॥

.....

(कवीश्वर-भास्कर)

ज्ञानेश्वरींतील उपमा व उत्प्रेक्षा यांचा नमुना वरील उतान्यांत पहावयास मिळतो. ज्ञानेश्वरकालीन वाङ्मयाचा हा एक विशेष आहे असें म्हटल्यास हरकत नाही.

द्वारकेचें वर्णन.

तंव द्वारका देखीनिली: जिआं रूपें अमरावती जितिली ॥
 चिंतामणीचा राज-भरूं घेतली: अमरावती ॥ ३१६ ॥
 जिआं सत्य-लोकु दुहऊं केला: कैलासां पाणी वाहाविला ॥

कमलविकाशा पुरतां: जेथ सदां उदैजे सविता ॥
 न तपें परीता: बारां हीं मासां ॥ ३१८ ॥
 अमृता भेनि वडपें: श्रृंगरा चें दपनें सिंपे ॥
 तो चंद्र संपूर्णरूपें: सदा उदै जे ॥ ३१९ ॥
 जेथ आनंदरसें दुलती: अठरां हीं वंशजा जाती ॥
 दुमदुमा दाबुक वाती: संसारा वरी ॥ ३२० ॥
 जेथ पांतां चहुं कडी: आठरां गाउआं बाहीरि वाडी ॥
 मुदमदित भीतरीनिली वाडी: बारां गांउवें ॥ ३२१ ॥
 तेथ सप्त पौळीं: रत्नतेजा ची बाहाळी ॥
 उच्चपणें देतीं कवळी: धूमंडळां सीं ॥ ३२२ ॥
 रत्नगिरी चीं विचित्रें शिखिरें: तैसीं आणआणी परि चीं गोपुरें ॥
 तेयां भीतरीं रीगे घसरें: वीरूचूड तो ॥ ३२३ ॥
 पुढां कनका चें कळसु देखिलें: जैसें तेजा चें पाहाल उघडिलें ॥
 कां आधारीं ठाणें घातीनिलें: सूर्य्य बिंबा चें ॥ ३२४ ॥
 ती नि सहस्रां हटवटियां: तेयां माजी तेरांशतें ती खणियां ॥
 कणैरियां पांच खणियां: सतरां शतें ॥ ३२५ ॥
 एसनीं सांधितां रचना: कवतीकु होइलु मनां ॥
 परि करावीसे वर्णना: भीतरीलु वाडिअें ची ॥ ३२६ ॥
 जेथ पांच लक्ष केसरादि: च्यार लक्षें कुंजरादि ॥
 ऐसियां सोनेआं चां प्रसार्दी: गगणु झांकौळलें ॥ ३२७ ॥
 मांडौनि नवरत्नां चें चीरें: उभिर्लीं नंदजायांदिकें मंदिरें ॥
 जिअें घडितां साधुनूक सरें: विश्वकर्मयां ची ॥ ३२८ ॥
 कापूरवाणियां चां हाटीं: घेइजे पोतासा ची पेटी ॥
 एकीं तारे साटीं: तुकें विण ॥ ३२९ ॥
 कैलासवैकुंठां जेयां ची सिरियाणी: तिअें रत्नें विकिती कवडेनी ॥
 आळेंआळिआं चितामणी: बोडिअें बचकूं ॥ ३३० ॥

मेणिका तारा उर्वशीः वोळी धर न लहाती कव्हणीं दीसीं ॥
 ते हाटवटी वाणौ कैसीः सामाण्यु वनितां ची ॥ ३३१ ॥
 चालावेआं वैराग्यमंडळांः श्रृंगारें आपुला दाखाळा पाहिला ॥
 कवतिकें दाखविलाः मन्मथा सीं ॥ ३१२ ॥
 कीं मदना चां मेळींः पूर्णचंद्रा ची नाइकवडी आली ॥
 कीं आकाशां डूड थांधिलीः कापूर केळी ची ॥ ३३३ ॥
 कीं श्रृंगारा चीं बाणलिंगेंः माडा वरी थापिलीं अनर्णे ॥
 तैसीं स्त्रीरत्ने दोहों आंगेंः देखता जाला ॥ ३३४ ॥
 नवरत्नां चां चौबरांः पद्मरागा चा लंबोदरा ॥
 वाटारंभी साउंबराः नाचतु दिसें ॥ ३३५ ॥
 ऐसें हाट चौहटें पांतुः दळा चेनि धसरें असें जातु ॥
 दरणावेआं अनंतुः मंगलमूर्ती ॥ ३३६ ॥
 तव देखिलें महाद्वारः जेथ एकबीस खनां चें दामोदर ॥
 उभिलें निगुतीं अरुवारः विश्वकर्मेनि ॥ ३३७ ॥
 दळ बाहिरी पारुखाविलेंः रिगालां सारितु मांदियालें ॥
 तंव देखीनिली राउळेंः गोपीनाथा चीं ॥ ३३८ ॥
 तेथ क्षीरपुरां भ्रांतीः राजहंस स्फटिकांगणें चाटिती ॥
 पाइचेआं पूसेआं क्षेपावतीः मांजरूं जवादिभे ॥ ३३९ ॥
 चंद्रकांता चेयां बाळानेयां वरीः घोंसाळेयां कांकणां चां करीं ॥
 नाचवितांति विद्याधरीः मयूरां तें ॥ ३४० ॥
 कनककमळां चें चारें वाटितुः मदन उक्कारा सारिखे कूजतु ॥
 मुग्धागती विलासां सराऊं देतींः राजहंसां ॥ ३४१ ॥
 आंगिचेनि सुगंधपर्णेः कस्तुरीभृगें सी करौनि साजनें ॥
 उमानिती डोळेंआं ची वडीलपर्णेः कृष्णकुमरी ॥ ३४२ ॥
 आंगणां चें नि चोखाळपर्णेः प्रतिबिंबली तारीगणें ॥
 तिअें फलें भणौनि शिहाणेंः वेचें धांवतीं ॥ ३४३ ॥

पार्जातकां चां उद्यानीः कृष्णविरहे तातलिआं कामिनीं ॥
 तिआं विजीजतीं गाभवनीः कापूर केळीं चा ॥ ३४४ ॥
 ऐसीं राउळें पाहिलीं: मग साउमां दृष्टीं सुदर्ली ॥
 तंबं सु-धर्म-सभा देखीनिली: यादवा चीं ॥ ३४५ ॥

(कवीश्वर-भास्कर)

श्रीकृष्णाचें स्तोत्र.

कीं कुंकुमें रावीलियां: आनंदा चियां कापडगादिया ॥
 कीं रंग-दळां चाउरियां: चैतन्या चियां ॥ ३८० ॥
 कीं मुक्ती चें वश्यकरण: कीं ब्रह्म-विद्यें अनुरागा चें ध्यान ॥
 कीं चरतें मोक्षनिधान: मोहांधकारीं ॥ ३८१ ॥
 जें योगियां चें जीवन: ब्रह्मविद्ये चें जन्मस्थान ॥
 तें सुरेख दिसें चिन्ह: पद्ममुद्रें चें ॥ ३८३ ॥
 जेयां चां देखौनि उमाळा: पळे महामोहा चा पाळा ॥
 तो ध्वजू ढळाळा: सरळूं दिसें ॥ ३८४ ॥
 जरि चैतन्यां पालवीं नीगती: वरिं तारांगणें फूलेंती ॥
 तरि तें नखें उपमीजेती: श्रीकृष्णाचीं ॥
 गाजता कलरवीं: अरी वधूंचें वैधव्य पढवीं ॥
 तो तोडरूं घवघवीं: वामचरणीं ॥ ३८८ ॥
 मुक्ति चिआं पिकां दोषें: ब्रह्मपोटरिआं आलें जैसें ॥
 जंघाद्वयें तैसें: गमलें मज ॥ ३८९ ॥
 आनंदा चिआं केळीं: जरि दिसतिआं एकीं वेळीं ॥
 तरि मांडियां ची जाऊळी: उपमीजेती ॥ ३९० ॥

(कवीश्वर-भास्कर)

शिशुपालयुद्धवर्णन.

खवळैला क्कूतांतु डाडाइला: की निदुसुरा महाकाळु उ०सानाइला ॥
 तैसा हिंहीकारू केला: वारुवें तेंगें ॥ १००५ ॥

धालाधाली चें आंग सांधौं कैसें: चालितां बिंबु न दिसें ॥
 वेगां समुद्रीचें तारुं जैसें: पुआळितु ॥ १००६ ॥
 तेयां मुरारी चे सैन्य पालाणिलें: जैसे मूर्तिसंहारु तेजे वेठले ॥
 कीं भूमी जैल लोटल: प्रलय मेघांचें ॥ १०१५ ॥
 शौर्यसरितां चा उधु सुटला: कीं प्रलयसमुद्रा चा तुंब फूटला ॥
 तैसा घसरें निगाला: दळभारुं तो ॥ १०१६ ॥
 ढळतु फरारें पताका: मिळतु चवरें सडका ॥
 मांडी होतसें मृत्युलोकां: कुळाचळ वेन्हीं ॥ १०१७ ॥
 जगचवर जगमल्ल: रणसोयरे रणबागुल ॥
 तोडरराजे तोडरमल्ल: खांडे मडाडा ॥ १०२४ ॥
 तेथ वाजती शंख काहाळा: तुररिआं तोंडी खरटिवाळा ॥
 डौडी चीं ढवंस ठोला: वीरघंटा तांबकिया ॥ १०२६ ॥
 निशान पटहो भेरी: राअ-गिडगिडिआं रणमोहरी ॥
 ऐसेंआं वाद्यंत्रां चां गजरी: पातिला रणभूमी तो ॥ १०२७ ॥
 रणभूमी चा घाणा करौनि सरिसां: महाकाळु इशु गाळीतुसें जैसा ॥
 गरगरां आतु भवंतुं तैसा: दोही दळांचा ॥ १०४३ ॥
 कीं दळावेआं पृथिवी चां जातां: काळरात्रीं वैरणें घातलें मजपांतां ॥
 तेवि दौनि दळें भिडतां: वीरां चें पीठ झालें ॥ १०४४ ॥
 निशानु काहाळां तांबकियां: रायगिडगिडि बोबडिआं ॥
 वाजतां अंबरुं जाले चिरटिआं: तिअें वेळें ॥ १०५३ ॥
 जुझतां रणीं शीणलें: शौरें घाई मातलें ॥
 हातींचें रुधिरुं पीतांतीं तान्हेले: तडस भणौनी ॥ १०५६ ॥
 चैथे भालेआं ची हुली घातिली: तिआं देवां ची वज्रांगी फोडिली ॥
 अळुमाळु चिरटी गेली: फुण रुपे दि ना ॥ १०६५ ॥

गुरुकृपेचें महत्त्व.

म्हणे कै हें बिरडे फिटेल । कै तो स्वामी भेटेल ।
 युगाहूनि वडिल । निमिषमानी ॥ ३७९ ॥
 ऐसेया गुरुग्रामाचें आलें । कां स्वये गुरुंनींचि धाडिलें ।
 तरी गतायुध्या जोडलें । आयुष्य जैसं ॥ ३८० ॥
 कां सुकतया अंकुरा । वरि पडलिया पीयूषधारा ।
 ना ना अल्पोदकींचा सागरा । आला मासा ॥ ३८१ ॥
 नातरी रंकें निधान देखिलें । कां आधळिया डोळे उघडले ।
 भणंगाचिया आंगा आलें । इंद्रपद ॥ ३८२ ॥
 तैसा गुरुकुळाचेनि नावें । महासुखें अति थोरावें ।
 जे कोडेंही पोटाळवे । आकाश कां ॥ ३८३ ॥
 पै गुरुकुळीं ऐसा । आवडी जया देखसी ।
 जाण ज्ञान तयापासीं । पाइकी करी ॥ ३८४ ॥
 आणि अभ्यंतरिलियेकडे । प्रेमाचेनि पवाडें ।
 श्रीगुरुचें रूपडें । उपासी ध्यानीं ॥ ३८५ ॥
 हृदय शुद्धीचिया आवारीं । आराध्यु तो ध्रुव करी ।
 मग सर्व भावेसीं परिवारीं । आपण होय ॥ ३८६ ॥
 कांचैत्यन्याचिये पोवळीं । माजि आनंदाचिया राउळीं ।
 श्रीगुरुलिंगा ढाळी । ध्यानामृत ॥ ३८७ ॥
 उदयिजतां बोधार्का । बुद्धीची डाळ सात्त्विका ।
 भरोनियां त्र्यंबका । लाखोली वाह ॥ ३८८ ॥
 काळशुद्धी त्रिकार्की । जीवदशा धूप जाळी ।
 ज्ञानदीपें वोवाळी । निरंतर ॥ ३८९ ॥
 सामरस्याची रससोय । अखंड अर्पितु जाय ।
 आपण भराडा होय । गुरु तो लिंग ॥ ३९० ॥

नातरी जीवाचिये सेजे गुरु कांतु करुनि भुंजे ।
 ऐसी प्रेमाचेनि भोजें । बुद्धी वाहे ॥ ३९१ ॥
 कोणेएके अवसरीं । अनुरागु भरे अंतरीं ।
 कीं तया नाम करी । क्षीराब्धी ॥ ३९२ ॥
 तेथ ध्येयध्यान बहुसुख । तेचिशेषतुळिकानिर्दोख ।
 वरिजळशयन देख । भावी गुरु ॥ ३९३ ॥
 मग वोळगती पाय । ते लक्ष्मी आपण होय ।
 गरुड होऊनि उभा राहे । आपणाचि ॥ ३९४ ॥
 नाभी आपण जन्मे । ऐसें गुरुमूर्तिप्रेमें ।
 अनुभवीं मनोधर्मे । ध्यानसुख ॥ ३९५ ॥
 एकाधिये वेळे । गुरु माय करी भावबळें ।
 मग स्तन्यसुखें लोळे । अंकावरी ॥ ३९६ ॥
 नातरी गा किरिटी । चैतन्यतरुतळवटीं ।
 गुरु धेनु आपण पाटीं । वरस होय ॥ ३९७ ॥
 गुरु कृपा स्नेह सळिळीं । आपण होय मासोळीं ।
 कोणे एके वेळीं । हेंचि भावी ॥ ३९८ ॥
 गुरु कृपामृतार्थें वडप । आपणसेवावृत्तीचें होय रोप ।
 ऐसेसे संकल्प । विजे मन ॥ ३९९ ॥
 चक्षुपक्षेंवीण । पिल्लें होय आपण ।
 कैसें पै अपारपण । आवडीचें ॥ ४०० ॥
 गुरुतें पक्षिणी करी । चारा घे चांचूवरी ।
 गुरु तारू धरी । आपण कास ॥ ४०१ ॥
 ऐसे प्रेमाचेनि थारें । ध्यानचि ध्यानातें प्रसवे ।
 पूर्णसिंधू हेलावे । फुटती जैसे ॥ ४०२ ॥
 किंबहुना यापरी । श्रीगुरुमूर्ति अंतरीं ।
 भोगी आतां अवधारीं । बाह्यसेवा ॥ ४०३ ॥

ज्ञानेश्वरी (अध्याय ७ श्लोक ३७९ ते ४०३)

दामोदर पंडित, कवीश्वर भास्कर, नरेंद्र पंडित व ज्ञानेश्वर हे समकालीन होते. कवीश्वर भास्करानें शिशुपालकाव्य शके ११९५ त राचिलें. दामोदर पंडिताचें 'वच्छहरण' शके ११९४ ते १२२६ या सालांचे दरम्यान निर्माण झालें असावें असें भावे यांचें मत आहे. नरेंद्रपंडित यांचा उल्लेख पूर्वीं येऊन गेला आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ शके १२१२त लिहून पुरा झाला. वर दिलेल्या उतान्यांवरून या सर्व कवींची काव्यरचनेची शैली एकाच प्रकारची होती असें दिसून येतें. उपमा, उत्प्रेक्षा वगैरे अलंकारांनीं काव्य सजविण्याची दरएकास आवड होती, असें त्यांच्या ग्रंथावरून स्पष्ट दिसतें. वच्छहरणांतील वृंदावनाचें वर्णन, शिशुपालवधांतील द्वारकेचें वर्णन व ऋद्धिपुरवर्णनांतील राजमठप्रवेश वर्णन व पक्कान्नवर्णन हीं प्रकरणें फार बहारीचीं आहेत. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अध्यात्मविषयक असल्यामुळें त्यांत वर्णनात्मक भाग क्वचित् दिसून येतो. तथापि अध्यात्मासारख्या गहन व रुक्ष विषयाचें विवरण, उपमा व उत्प्रेक्षा यांच्या योगानें सुलभ करण्याची श्रीज्ञानेश्वराची हातोटी अप्रतिम आहे. हे चार ग्रंथ वाचतांना ते एकाच साच्यातून निर्माण झाले आहेत कीं काय अशी वाचकांस आंति पडते ! परंतु ज्ञानेश्वरीतील मराठी भाषा तत्कालीन महानुभावीय ग्रंथांतील भाषेपेक्षां वेगळ्या स्वरूपाची आहे यांत शंका नाही. ज्ञानेश्वरीतील भाषा दुर्बोध वाटते; याचें कारण त्यांत तत्कालीन कोंकणी, खानदेशी ऊर्फ अहिराणी वगैरे भाषांतील शब्दांचा भरणा जास्त दिसून येतो. महानुभावीय ग्रंथांतील भाषा ज्ञानेश्वरीतील भाषेपेक्षां जास्त शिष्ट ऊर्फ नागर असून, तिच्यांत वैदर्भीरीतीची छटा जागोजाग दिसून येते. ज्ञानेश्वरीनंतर, तेरा ते सोळा शतकांत महाराष्ट्रांत जें

वाङ्मय निर्माण झालें त्यांतील भाषा नागर ऊर्फ शिष्ट आहे. चवदा, पंधरा, सोळा या शतकांतील महानुभावीय ग्रंथांचें व त्यांतील भाषेचें स्वरूप कसें होतें, या विषयीं सविस्तर वर्णन श्रीयुत यशवंतराव देशपांडे यांनीं आपल्या महानुभावीय-मराठी-वाङ्मय या ग्रंथांत दिलें आहे. वच्छहरणांतील पुढें दिलेल्या उतान्यावरून नागरी बोली ही किती रसपोषक आहे व हिचा काव्यांत उपयोग केला असतां सामान्य जनांचें कसें रंजन होतें, ह्याचें हुबेहुब चित्र दामोदरपंडितांनीं रेखाटलें आहे.

उपमा श्लेष वर्णुकः एहीं रंज ॐ सकळेंकु लोक ॥

कीं पवाडें संसारमोचकः वाणौ मुकुंदा चे ॥

प्राकृत जण मानवतीं : तैक्षी ॐ ड ॐ कथासंगती ॥

कीं पढों परब्रह्माची कीर्तीः जें जीवणु संतां चे ॥

नागरी बोलीं स्थल वाणिजे : सकल रसां तें पोखिजे ॥

कीं निरसां होऔनि श्रीकृष्णौ भजीजेः यां दो कवणु चांग ॥

ह्यावरून दामोदर पंडिताचे वेळीं म्हणजे बाराव्या शतकाचे अखेरीस मराठी भाषेचे शिष्ट व अशिष्ट असे दोन भाग अस्तित्वांत होते असें दिसून येतें बाराव्या शतकांतील मराठी भाषा इतक्या प्रौढदशेस पोहों-चली होती, यावरून त्याकाळापूर्वी मराठींत मोठ्या प्रमाणावर ग्रंथरचना झाली असलीच पाहिजे यांत शंका नाही. हें सर्व वाङ्मय नष्ट व्हांवें, हें महाराष्ट्राचें दुर्दैव होय ! देवगिरीच्या यादवांच्या वेळचे बहुतेक शिलालेख व ताम्रपट संस्कृत अगर कानडी भाषेंत कोरलेले आहेत. कर्नाटक, म्हैसूर वगैरे प्रांतांत ज्या राजांचा अंमल होता, त्या राजांच्या वेळचे बहुतेक शिलालेख कानडींत आहेत व ते Rice साहेबांनीं छापले आहेत. यावरून कानडी भाषा फार प्राचीन

काळपासून दरबारी भाषा होती असें दिसून येते. आतांपर्यंत प्रसिद्ध झालेल्या महानुभावीय ग्रंथांत श्रीकृष्णाचें चरित्र व त्याच्या लीला ह्यांसच प्राधान्य दिलेले आहे. यावरून हें वाङ्मय एकदेशीय आहे, असें दिसते. श्रीवल्लभाचार्य ह्यांच्या सांप्रदायांत श्रीकृष्णाच्या उपासनेस प्राधान्य दिलें आहे, त्यामुळे त्या सांप्रदायाचें वाङ्मय एकदेशीय झालें आहे. निदान या बाबतींत तरी या दोन सांप्रदायाचें परस्पराशीं बरेच साम्य आहे. असें म्हटल्यास हरकत नाही. महानुभाव पंथांतील लोकांनीं आपल्या ग्रंथांची जोपासना विशिष्ट प्रकारानें केल्यामुळे त्यांचें वाङ्मय जसेच्या तसें कायम राहिलें, ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे.

वच्छहरण, शिशुपालवध व ऋद्धिपुरवर्णन या ग्रंथांत 'ष' च्या ऐवजीं 'ख' चा उपयोग केलेला आढळून येतो. जसें, मनुख (मनुष्य), तोख (तोष), वर्खति (वर्षति) तसेंच 'ण' च्या ऐवजीं 'न' चा सर्व ठिकाणीं उपयोग केलेला दिसतो. महानुभाव पंथाचा प्रवेश पंजाबांत पंधराव्या शतकांत झाला व त्या प्रांतांत ह्या पंथाचे बरेच अनुयायी आहेत. पंथाच्या प्रसाराबरोबर मराठी भाषेचाहि प्रवेश तेथें झाला. याप्रमाणें महानुभावपंथीयांनीं महाराष्ट्र भाषेचें निशाण पंजाब व काबूल प्रांतांत मराठी राज्याचा उदय होण्यापूर्वीं शेंद्विडशें वर्षे अगोदर फडकाविलें, ही गोष्ट या पंथास अत्यंत भूषणावह आहे, यांत शंका नाही हेमाद्रीच्या हयातींत या पंथाची स्थापना होऊन, त्यांतील ग्रंथकाराकडून थोडक्या काळांत मराठींत मोठ्या प्रमाणावर प्रतिभासंपन्न वाङ्मय निर्माण व्हावें, हें एक ईश्वरी सूत्र होय, असें म्हटल्यावांचून राहवत नाही. या पंथांतील संतोष मुनि कृष्णदास'अने शके १४८६

मध्ये ' ऋक्मिणी स्वयंवर ' नामक ग्रंथ लिहिला. त्यांत त्यांनं ज्ञानेश्वरीच्या धर्तीवर मराठी भाषेची स्तुती केली आहे. त्यांतील उतारा पुढें दिला आहे:—

माग व्यासादिकी मुनी ॥ कथा बोलिली संसंस्कृता वानी ॥
 ते आता मऱ्हाटीया भाषा करूनी ॥ सांगीजताया ॥ ४१ ॥
 अपभ्रंश पीशाच जाने ॥ मागधी आनी सुरसेने ॥
 संसकृत प्राकृत या षट्वाणी ॥ आनीकी छपन्न भाषा ॥ ४२ ॥
 या भाषाचे पाक विस्तार ॥ करावया मऱ्हाटी एक चतुर ॥
 तयाचेन प्रसादे जानीजति विचार ॥ सर्व भाषाचे ॥ ४३ ॥
 म्हनोनी संसकृताची टीका ॥ मऱ्हाटी म्हनीजताय आर्दका ॥
 जैसी हेमाची मुद्रीका ॥ वरी गरूड पाच ॥ ४४ ॥
 तैसी छपन्न भाषाचीय मुगटी ॥ शोभे सुहावी सुंदर मऱ्हाटी ॥
 आनी संसकृत वाढवीले पोटी ॥ वागवी पुढा करूनी ॥ ४५ ॥
 जैसी स्नेहाळु जननी ॥ अपत्य वागवी करी धरूनी ॥
 तैसी षट्भाषा लागुनी ॥ व्यापारवीत असे ॥ ४६ ॥
 येने श्रोते कोणते झनी ॥ म्हने ती संसकृत तव देववानी ॥
 ती यसी उपमाकारे सानी ॥ दीधली तुवा ॥ ४७ ॥
 मऱ्हाटी स्त्रीलिंग वाक्य ॥ आनी संसकृत तव नपुसक ॥
 म्हनोनि बाळकरव आर्दक ॥ तयासीच साजे ॥ ४८ ॥
 ऐक्षी ते सर्व भाषांची जननी ॥ उत्तम पवित्र मऱ्हाटी वानी ॥
 आदि पुरुषे अंगी केली म्हनोनि ॥ अनीवार ब्रीदे जाली ॥ ४९ ॥

अपभ्रष्ट पैशाची, मागधी, शौरसेनी, संसकृत, प्राकृत, व इतर अनेक छप्पन्न भाषांची जननी मराठी भाषा आहे असें वरील

उताऱ्यांत ध्वनित केलें आहे. मुसलमानी राजांच्या अमदानींत फारशी भाषेंतील बेरेच शब्द मराठींत घुसले. महाराष्ट्रभाषेवरील ही आपत्ति दूर करण्यासाठीं श्रीशिवाजी महाराजांनीं आपल्या राज-वटींत एक शब्दकोश तयार करविला होता ही गोष्ट सर्वश्रुत आहे.

कै. भावे ह्यांनीं प्रसिद्ध केलेल्या 'महानुभावीय कविकाव्यसूचि'-मध्ये दर्शविलेले सर्व ग्रंथ शारदाश्रमातर्फे प्रसिद्ध करण्याचें काम, आमचे मित्र श्रीयुत यशवंतराव देशपांडे यांनीं अंगीकृत केलें आहे. त्याकामीं त्यांस यश येवो, अशी परमेश्वरापाशीं प्रार्थना करून हा भाग समाप्त करितो.



भाग ८ वा.

हेमाडपंती देवळें.

विष्णुप्रीत्यै चतुर्वर्गचिन्तामण्यामर्जागणत् ।

भेदान व्रतानां दानानां तीर्थाणां मोक्षवर्त्मनाम् ॥

मूर्तिप्रासादपूजानां हेमाद्रिर्गणकाग्रणाः ॥

(बोपदेवाचें “ मुक्ताफल ”)

Where towers are crushed and unforbidden weeds
Over mutilated towers shed their seeds,
And temples doomed to milder change unfold
A new magnificence that vies with old.

word-worth.

वरील संस्कृत श्लोकांत ‘ प्रासाद ’ शब्द आहे. हेमाद्रीनें मुक्ताफल ग्रंथावर टीका लिहिली. आहे; त्यांत प्रासाद शब्दाचा अर्थ देवकुल म्हणजे देवालय असा केला आहे. त्यानें इमारती बांधण्याचे पद्धतींत महत्वाच्या सुधारणा करून शिल्पकलेंत क्रांति घडवून आणली, अशी परंपरागत समजूत आहे. हेमाद्रि हा सनातन वैदिक धर्माचा कड्डा अभिमानी होता, व या धर्माच्या अभिवृध्यर्थ त्यानें कसकसे परिश्रम केले, या विषयीं पूर्वीं हाकिगत येऊन गेली आहे. चतुर्वर्गचिन्तामणीसारखा ग्रंथ लिहून हिंदुधर्मास काल-वशानें आलेली ग्लानि दूर करण्याचें श्रेय त्यानें संपादिलें. याद-वांच्या साम्राज्यांत करणाधिपाचे हुद्यावर असतांना हेमाद्रीनें राजा-श्रयाचे जोरावर जागोजाग देवालये बांधून धर्मजागृतीचें काम नेटानें पार पाडलें.


नगर, खानदेश, नाशिक व पुणें या चार जिल्ह्यांत, तसेंच वऱ्हाडांत व निझामच्या राज्यांतील कांहीं भागांत 'हेमाडपंती' या टोपण नावांनं संबोधलेलीं असंख्य देवळें अद्याप दृष्टीस पडतात. हेमाद्रीनं उर्फ हेमाडपंतानं ज्या एका विशिष्ट रीतीनं देवालयें बांधण्याचा उपक्रम केला, तिला 'हेमाडपंती' हें टोपण नांव पडलें. हेमाद्रीच्या पूर्वीं भरतखंडांत आर्यावर्त, चालुक्य, द्राविडी पल्लव, कदंब, जैन, बौद्ध, गांधार वगैरे इमारती बांधण्याच्या अनेक पद्धति अस्तित्वात होत्या. ही विशिष्ट नांवें कांहींना देशपरखें व कांहींना राजघराण्यांवरून पडलीं आहेत. चालुक्य घराण्याच्या राजवटींत इमारती बांधण्याची जी एक विशिष्ट पद्धति प्रचलित होती, तिला 'चालुक्य' हें नांव पडलें. तसेंच पल्लववंशीय व कदंबवंशीय राजांच्या अमदानींतील इमारती ज्या विशिष्ट पद्धतीनं बांधल्या जात, त्या अनुक्रमें 'पल्लव' व 'कदंब' या नावांनीं प्रसिद्ध आहेत. जैनधर्मीयांनीं आपल्या धर्माच्या प्रसारार्थ हिंदुस्थानांत जागोजाग जीं देवळें बांधिलीं, तीं शिल्पशास्त्रदृष्ट्या फार महत्वाचीं आहेत हीं देवालयां ज्या विशिष्ट पद्धतीनं बांधण्यांत आलीं, तिला 'जैन' पद्धति म्हणतात. अबूच्या पहाडावरील जैनांच्या देवालयांतील नक्षीकाम इतकें बहारीचें आहे कीं, त्याजबद्दल पाश्चिमात्य शिल्पशास्त्रज्ञांस अत्यंत कौतुक वाटतें. या पद्धतीस 'गुजराथी' असेंही दुसरें नांव केव्हां केव्हां देण्यांत येतें.

भरतखंडांत शिल्पशास्त्र ऊर्फ वास्तुशास्त्र फार प्राचीनकाळीं परिणतावस्थेस पोहोचलें होतें. या शास्त्रावरील सर्व ग्रंथ संस्कृतांत

लिहिलेले आहेत. कै. वझे यांनी, स्थापत्यशास्त्रावर संस्कृतांत लिहिलेल्या कांहीं ग्रंथांचें मराठींत रूपांतर केल्याचें समजतें.

प्रसन्नकुमार आचार्य यांनीं प्राचीन आर्यशिल्पकलेचा इतिहास लिहिला असून, या शास्त्रावरील ग्रंथकार व त्यांचे ग्रंथ याची सविस्तर सूचि तयार केली आहे. देवगिरीच्या यादवांच्या अमदानींत दक्षिणेंत जे प्रख्यात शिल्पकार निर्माण झाले, त्यांपैकीं काहींचीं नांवें त्यानें दिलीं आहेत तीं येणें प्रमाणें:—कालिदास, जनकाचार्य, (हलेबीड येथील); थाळु (ह्याचें नांव बहाळ येथील शके ११४४ च्या शिलालेखांत दिलें आहे.); देवनाग; विधे (थे); देमोज (अल्हणदेवी येथील शिलालेखांत उल्लेखिलेला), भूतपाल, विमनस, मान, महीधर, सुभदेव, शूलपाणि (राणक), स्वामल, सिंगायभट्ट, झांपून, वगैरे. ह्यांपैकीं सिंगायभट्टानें बुक्करायाच्या हुकुमानें कलडिपासून शिखेरतलावापर्यंत दहा मैल चुनेगच्ची पाणी नेण्याचा नळ बांधिला होता, असा उल्लेख तत्कालीन ग्रंथांत केलेला आढळतो. या-शिवाय प्रसन्नकुमारानें शिल्पशास्त्रीय पारिभाषिक शब्दांचा सविस्तर कोश तयार केला आहे.

वास्तुशास्त्राचे निरनिराळे भाग असून प्राचीनकाळीं त्यांतील प्रत्येक भागावर तज्ज्ञांनीं ग्रंथ लिहिले आहेत. ह्यांपैकीं मानसार, काश्यप व अगस्ति यांनीं रचिलेलें शिल्पशास्त्र, शुक्रनीति, सुप्रभेदागम, सनत्कुमार-वास्तुशास्त्र, हस्तप्रमाण वगैरे प्रमुख ग्रंथ आहेत. शिवाय, कांहीं पुराणांत मधून मधून शिल्पशास्त्रासंबंधीं विवेचन केलेलें आढळून येतें. भरतखंडांत निरनिराळ्या वेळीं इमारती बांधण्याच्या ज्या पद्धति प्रचलित होत्या, त्यांचें सांगोपांग वर्णन



हेमाडपंती देवळाच्या पद्धतीचा नकाशा (ground-plan.)

प्रसन्नकुमारानें लिहिलेल्या शिल्पकलेच्या इतिहासांत आहे. फर्ग्युसन, बर्जेस, हावेल, व्हिंसेंट स्मिथ वगैरे आंग्लपंडितांनीं आर्यशिल्पकलेवर पूर्ण माहितीनें भरलेले ग्रंथ लिहिले आहेत. ग्रीस, ईजिप्त, अरबस्तान व मध्यएशिया या देशांतील शिल्पकलेची छाप आर्यशिल्पकलेवर दिसून येते, असें कित्येक आंग्ल-शिल्पशास्त्रज्ञांचें मत आहे. परंतु सदरील मत हॉवेल या आंग्ल पंडितास संमत नाहीं. आर्यशिल्पकलेचा उगम आर्यधर्माच्या भावनेंत व आर्यसंस्कृतींत झाला, असें हॉवेल साहेबांचें मत आहे. कमळ, त्यांचीं दळें (पांकळ्या), कलश, घंटा, बुद्धांचा स्तूप, यांच्या आकारावरून घुमटें, व शिखरें याची मूळ कल्पना निघाली असली पाहिजे, असें आंग्लशिल्पशास्त्रज्ञांचें मत आहे. समुद्रमंथन करतांना त्याच्या उदरांतून निघालेलें ' अमृत ' धन्वंतरीनें कलशांत घातलें म्हणून 'कलश' हा प्राचीन कालापासून पवित्र मानला जातो. पुराणांत ब्रह्मा, विष्णु व लक्ष्मी यांचा कमळाशीं निकट संबंध दर्शविला जात असल्यामुळें कमळ पुष्प पवित्र मानलें जातें. तसेंच कमळ, घंटा, व बुद्धांचा स्तूप ह्यांच्या आकारावरून हिंदु कारागिरांनीं घुमटाची कल्पना बसविली, असे हॉवेल साहेबांचें मत आहे. रामेश्वर येथील भव्य मंदिर हें द्राविडी पद्धतीचा नमुना होय. ओरिसा प्रांतांतील भुवनेश्वरमंदिर, परमेश्वरमंदिर, राजाराणीचे मंदिर व सूर्यमंदिर, हीं देवालये आर्यावर्त प्रद्धतीचे नमुने आहेत. विजयानगर येथील विठ्ठलस्वामींचा मठ हा चालुक्य पद्धतीचा नमुना होय. द्वारासमुद्र उर्फ हलेबीड येथील देवालये शिल्पकलेच्या दृष्टीनें फार प्रेक्षणीय असून तीं होयसळ यादवांनीं चालुक्य पद्धतीस थोडा-बहुत फेरफार करून बांधिली आहेत. देवगिरीच्या यादवांचें राज्य

खानदेश व वऱ्हाड यांच्या सरहद्दीवर असल्यामुळें, हेमाडपंती पद्धतीनें बांधिलेलीं देवालये तेथें बरीच आढळतात; परंतु या पद्धतीचा विशेष काय आहे, याबद्दल शिल्पशास्त्रावरील प्राचीन संस्कृत ग्रंथांत उल्लेख आढळून येत नाहीं. कै. वझे यांनीं प्राचीन आर्य-शिल्पशास्त्राचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला होता. त्यांसही हेमाडपंती पद्धतीचा सदरील ग्रंथांत मागमूस लागला नाहीं. त्याचप्रमाणें प्राचीन शिल्पशास्त्रासंबंधीं आंग्ल तज्ञांनीं जे ग्रंथ लिहिले आहेत, त्यांतही या पद्धतीसंबंधानें कांहीं माहिती उपलब्ध नाहीं.

कोणतीहि इमारत बांधण्याच्या कार्मीं विटांचा व दगडांचा उपयोग करावा लागतो; व ते एकमेकांस घट्ट चिकटून बसले जावे म्हणून चिकणमातीचा किंवा चुन्याचा उपयोग अवश्य करावा लागतो. भूमितिशास्त्राच्या आधारेणें दगडाचें चिरे, काटकोन, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ अशा निरनिराळ्या आकाराचे तयार करून ते एकमेकावर कुशलतेनें बसविले असतां चुन्याच्या सहाय्याशिवाय मजबूत व फार वर्षे टिकणारी इमारत बांधतां येते ही कल्पना हेमाद्रीनें काढली अशी सार्वत्रिक समजूत आहे. हेमाडपंती देवळाचीं जीं वर्णनें वाचण्यांत येतात, त्यावरून या घाटाची देवळें, दगडाचे चिरे एकमेकावर अगर एकमेकांत विशिष्ट रितीनें बसवून चुन्याच्या सहाय्यावांचून बांधलेलीं असतात, व तीं फार वर्षे टिकतात असें दिसतें. त्रिकोण, चतुष्कोण, काटकोन, वर्तुळ, अर्धवर्तुळ वगैरे आकाराचे दगडाचे चिरे बनविण्यांत येऊन ते एकमेकांत इतक्या कुशलतेनें बसविले असतात कीं त्यामुळें इमारतीच्या दरएक भागास आधार मिळून त्यावर इमारतीचें छतही बिनधोक राहूं शकतें. याखेरीज इमारती बांधण्याच्या योजनेंत


पुढील विशिष्ट प्रकार जागोजाग आढळून येतात. बहुतेक देवळांच्या दर्शनी भागी, भोगमंडपाची (Portico) योजना केलेली असते. तसेंच देवालयाच्या सभामंडपाकरितां वेगळे स्तंभ उभारण्यांत येऊन, शिवाय त्यांतील दरएक कोपऱ्यांत चारचार खांब चौकोन साधून उभारलेले असतात. देवळाच्या दर्शनी खांबांवर, सभामंडपांतील खांबांवर व छतावर पौराणिक काळांतील देवतांचीं चित्रे केरलेलीं असतात. कित्येक ठिकाणीं तर बीभत्स चित्रे फोरून शिष्टाचाराचा भंग केलेला दृष्टोत्पत्तीस पडतो.

शालिवाहनाच्या बाराव्या शतकांच्या अखेरीस व तेराव्या शतकांत दक्षिणेंत जीं देवळें चुन्याच्या सहाय्याविना निव्वळ दगडाच्याच चिन्यांनीं बांधिलीं आहेत, व ज्यांना पुष्कळसे कंगोरे (Mouldings) असून ज्यांच्या बाहेरील व आंतील बाजूस पौराणिक काळांतील देवतांच्या मूर्ति कोरलेल्या असतात, त्यांना 'हेमाडपंती देवळें' म्हणण्याचा सर्वसाधारण प्रघात आहे. परंतु हेमाद्रीचे पूर्वीं बांधलेल्या देवालयांतहि ह्या पद्धतीचा थोडाबहुत नमुना पहावयास मिळतो. निलांग व नारायणपूर येथील देवालये शुद्ध हेमाडपंती पद्धतीचे नमुने होत. या पुस्तकाच्या दुसऱ्या भागांत पृष्ठ १०१ वर आंबे येथील शिलालेखाचें वर्णन दिलें आहे. तो शिलालेख आंबे येथील जोगाईच्या देवळांतील आहे. हें देऊळ शके ११६० पूर्वीं बांधिलेलें असून त्याचा सर्वसाधारण घाट हेमाडपंती देवळासारखा आहे. हिंदुस्थानांत मुसलमानांचा अंमल झाल्यावर ज्या इमारती बांधल्या गेल्या, त्यांत प्राचीन भारतीय शिल्पकलेच्या पद्धतीचा अंगिकार केलेला दिसतो. हिंदु देवतांच्या मूर्ति खेरीजकरून, नक्षी वगैरेच्या बाबतींत हिंदी कारागिरांनीं

इमारती बांधण्याचें धोरण प्राचीन भारतीय पद्धतीवर ठेविलें होतें, असें बऱ्याच आंग्ल संशोधकांचें मत आहे.

या भागाचे अखेरीस, निजामच्या राज्यांतील नीलांग व नारायण पूर येथील हेमाडपंती पडकीं देवळें व त्यांतील नक्षीकाम यांचीं छायाचित्रें दिलीं आहेत. नं. अ हा नीलांग येथील देवालयाचा नकाशा (ground-plan) आहे. नीलांग हा गांव निजामच्या राज्यांत थेर्णा नदीच्या कांठीं असून एका प्रांताचें मुख्य ठिकाण आहे. त्या ठिकाणीं हेमाडपंती पद्धतीचें एक शिवालय पडक्या स्थितीत आहे. ह्या देवालयास तीन गाभारे आहेत. त्यांपैकीं प्रत्येकावर एक एक शिखर होतें. हीं तिन्हीं शिखरें देवालयाच्या सभामंडपासुद्धां हल्लीं नष्ट झालीं आहेत. या देवळाचा सभामंडप ३०॥ फूट लांब-रुद असून चौरस आहे. सभामंडपाच्या दरएक कोपऱ्यांत चार खांब, याप्रमाणें एकंदर १६ खांब आहेत. हें देऊळ बांधण्याच्या कामीं उपयोगांत आणलेला दगड काळा आहे. प्रत्येक गाभान्यास नक्षीदार दरवाजा आहे. मुख्य गाभान्याच्या दरवाजावरील नक्षीकाम फार बहारीचें आहे. नं. ब हें एका गाभान्याच्या दरवाजाचें छायाचित्र आहे, या दरवाजाची उंची ५ फूट ४ इंच असून रुंदी २ फूट ७ इंच आहे. ह्याचा उंबरठा फार उंच असून त्याच्या मध्यभागाला एक पायरी आहे. या दरवाजावर देवतांचीं चित्रें आहेत, मध्यभागीं देवीचें चित्र कोरलें आहे. प्रत्येक दरवाजाच्या खालच्या बाजूस हातांत माणसाची कवटी धरलेली अशी शिवाची मूर्ती आहे. मुख्य गाभान्यांत शिवाचें लिंग असून, बाकीच्या दोन गाभान्यांत दगडांत कोरलेल्या शिवाच्या

प्लेट व.



नीलांग येथील हेमाडपंती देवळाच्या गाभाऱ्याच्या
दरवाजाचे नक्षीकाम. (छायाचित्र).

मूर्ती आहेत. या देवळाच्या चौथऱ्यावर दहाव्या शतकातील निर-
निराळें कंगोरे (mouldings) दाखविले आहेत. व दरएक
गाभाऱ्याच्या दर्शनी-भागास एकेक कोनाडा आहे; व त्यांत निरनिराळ्या
देवतांच्या मूर्ति बसविल्या आहेत. एका कोनाड्यांत अस्थिपंजर महा-
काळीं देवीची मूर्ति असून तिच्या पोटावर विंचू आहे असा देखावा
दाखविला आहे. दुसऱ्या कोनाड्यांत महिषासुरीचें व तिसऱ्या
कोनाड्यांत शिवाचें चित्र आहे. या शिवाय इतर बाजूंवर यौगी,
अप्सरा, वगैरेची चित्रें आहेत. छायाचित्र नं. ब वरून गाभाऱ्याच्या
दरवाजावरील नक्षीकामाची थोडीबहुत कल्पना येईल.

कल्याण हें शहर चालुक्यांची दक्षिणेतील राजधानी होती. तेथून
कांहीं अंतरावर एका तलावाचे काठीं नारायणपूर नांवाचें एक
खेडें आहे. त्या तलावास पूर्वीं घाट बांधलेले असून त्यावर भव्य
देवळें असावीत, असें दिसतें. हें ठिकाण चालुक्य राजघराण्याचें
पवित्र ठिकाण होतें. परंतु गेल्या ६०० वर्षांत हें स्थान मुसलमा-
नांच्या स्वाऱ्यामुळें बेचिराख झालें आहे. इ. स. १६३५ मध्ये खान
दुराण खानें हें खेडें हस्तगत करून लुटलें. येथील दोन देवळांचे
कांहीं भाग हल्लीं अवशिष्ट आहेत. पैकीं एक जमिनदोस्त झाला आहे.
याचा मध्यवर्ति सभामंडप व गाभाऱ्याचा चौथरा मात्र कायम आहे.
हें देवालय नीलांग येथील देवाल्याचे धर्तीवर असून हेमाडपंती
पद्धतीनें बांधिलेले होतें. काळ्या दगडाच्या चार खांबावर या देव-
ळाचे सभामंडपाची उभारणी काटकोनी, त्रिकोनी अगर चौकोनी,
दगडाचे चिरे कुशलतेनें बसवून केली आहे. या देवळाचा घाट
बाराव्या शतकातील देवाल्याच्या घाटाप्रमाणें आहे, दुसरें देवालय

साधारण चांगल्या स्थितीत असून त्यावर नक्षीचे काम जास्त केलेलें आहे. या देवळांतील खांबावर व देवळाच्या बाहेरील भिंतीवर नक्षीकाम केलेलें दिसतें; परंतु भिंतीवरील चित्रें वीभत्स आहेत. या देवालयाला सभा-मंडप खांबावर उभारलेला असून दरएक खांबाची उंची ९ फूट ६ इंच आहे. या सभामंडपांत जाण्यासाठीं तीन बाजूनीं दर्शनी मंडप (प्रवेशमंडप) होते. परंतु उत्तर व दक्षिण बाजू-कडील मंडप जमिनदोस्त झालेले आहेत. पश्चिम बाजूस देवालयाचा गाभारा असून त्यांत शिवाचें लिंग स्थापिलेलें आहे. गाभार्याच्या दरवाजावर मनुष्याच्या आकृति असून शिवाय वाघ व इतर प्राण्यांचीं चित्रें कोरलेली आहेत. सभामंडपावर छत असून त्याच्या प्रत्येक कोपऱ्यास त्रिकोणाकृति चार चिरे बसविलेले आहेत. दरवाजाच्या दर्शनीपट्टीवर लक्ष्मीचें चित्र खोदलेलें आहे. तिच्या शिरोभागावर मुकुट असून प्रत्येक हातांत कमळाची कळी आहे. नक्षीकाम केलेले दगड आजूबाजूला अस्ताव्यस्त पडलेले आढळून येतात. हें देवालय निव्वळ हेमाडपंती पद्धतीनें बांधिलेलें होतें असें दिसते.

या देवस्थानाची कोणी काळजी न घेतल्यामुळें, त्याच्या भिंतींत जागोजाग झाडें रुजलीं आहेत, व त्यामुळें भिंती टिकठिकाणीं फाटल्या आहेत. देवालयाचें शिखर पार जमिनदोस्त झालें आहे. नंबर ड छायाचित्रावरून या देवालयाच्या छतावरील नक्षीची कल्पना होते. नं. क हें येथील पडक्या देवळाच्या सभामंडपाचें छायाचित्र होय.


निझाम सरकारच्या राज्यांत पैठण वगैरे ठिकाणीं हेमाडपंती देवालये बरीच असावीत असें दिसतें, परंतु तीं मूर्तिभजक मुसलमानांच्या

अमदानींत नष्ट झालीं. नाशिक शहरापासून १८ मैलावर सिन्नर नांवाचें गांव आहे, हें पूर्वकालीन यादवांच्या राजधानीचें शहर होतें. त्याचे मूळचें नांव श्रीनगर हें होतें, असें व्रतखंडांतील राजप्रशस्तीवरून दिसते. त्याचे कांहीं काळानें सिंडिनेर (श्रीनगर-सिंडिनगर-सिंडिनेर) असें रूपांतर झालें असावें. हेमाडपंती पद्धतीनें बांधलेलीं बरीच देवळें या ठिकाणीं आहेत. त्यांचीं नांवां. गोंडेश्वर, ऐश्वर्येश्वर, चितळेश्वर, नागेश्वर व विठ्ठलेश्वर. पैकीं श्रीगोंडेश्वराचें छायाचित्र आमचे मित्र श्री. यशवंतराव गुप्ते यांनीं कृपा करून आम्हांस दिलें, तें नं. इ मध्ये दिलें आहे. सदरील देवालय पूर्वकालीन यादवराजांपैकीं एकांनें बांधिलें, असें म्हणतात. हें शिवालय असून आंतील शिवलिंगापुढें नंदी आहे. या देवालयाचे चार कोपऱ्यांत गणेश, नारायण, सूर्य व दुर्गा या देवता आहेत. अर्थात् तें शिवपंचायतन आहे, असें म्हणावयास हरकत नाही. या देवालयाचा सभामंडप उत्तम नक्षी केलेल्या चार खांबावर उभारला आहे. मध्यवर्ति सभामंडप वीस फूट उंचीचा आहे. ह्या देवालयाचा दर्शनी मंडप (भोग-मंडप) फार सुंदर असून, त्यामुळें देवालयास फार शोभा आली आहे. या देवालयाचें शिखर उत्तरेकडील देवालयाच्या शिखरांहून वेगळ्या धर्तीचें आहे.

ठाणें जिल्ह्यांतील कल्याण शहरापासून कांहीं अंतरावर अंबरनाथ नांवाचे रेल्वे स्टेशन आहे, तेथें फार प्राचीनकाळीं बांधलेलें एक देवालय आहे. त्याची बांधणी जवळ जवळ सिन्नर येथील गोंडेश्वराच्या देवालयासारखीच आहे. हें देऊळ शके ९८२ त बांधलें असावें, असें तेथील शिलालेखांवरून दिसतें. त्या देवाळ्यांतील खांबावर व

छतावर सुंदर नक्षी खोदलेली आहे. सोरटीसोमनाथाच्या देवाल्याचा घांट अंबरनाथाच्या देवळाच्या घाटासारखाच होता, असें पुराण-वस्तु-संशोधकांचें मत आहे. शिलाहारांच्या एका शिलालेखांत सोमनाथाच्या देवाल्याचा व अंबरनाथाच्या देवाल्याचा उल्लेख एके ठिकाणीच केलेला आहे. महंमद गझनवीनें इ. स. १०२४ त सोमनाथाच्या देवाल्याचा विध्वंस केला. यावरून सोरटी सोमनाथाचें देवालय फार प्राचीनकाळां बांधलें असावें असें दिसतें. दक्षिणेंत चालुक्यांचें राज्य फार वर्षे होतें. त्यांच्या अमदानींत गुजराथेंत व दक्षिणेंत बरीच देवालये बांधली गेली. चालुक्यवंशीय राजांनीं जैनधर्मीयांचीं देवळें बांधल्याचा उल्लेख बऱ्याच ठिकाणीं आढळतो, यावरून त्यांची परधर्मसहिष्णुता दिसून येते. भरतखंडांत बाराव्या शतकांत इमारती बांधण्याच्या ज्या निरनिराव्या पद्धति प्रचलित होत्या, त्या सर्वांचें सूक्ष्म निरीक्षण केल्यावांचून हेमाडपंती पद्धतीची कल्पना नीट रीतीनें घ्यानांत येणें शक्य नाहीं. तोंपर्यंत ही कल्पना त्यानें नव्यानेंच शोधून काढली, असें विधान सबळ पुराव्याचें अभावीं करणें वाजवी होणार नाहीं. त्या काळांत जैनधर्मीयांनीं अबूचे पहाडावर व इतरत्र बरीच जैन-मंदिरे बांधण्याचा सपाटा चालविला होता. हेमाद्रीनें राजाश्रयाचें जोरावर सनातन हिंदुधर्माच्या संरक्षणार्थ जागोजाग शिवालये बांधलीं. त्याकरितां विशेष पद्धतीनें देवालये बांधण्याची त्यास जरूरी नव्हती. मात्र जैन, बुद्ध व हिंदु हे आपापल्या धार्मिकभावनांस पोषक अशा तऱ्हेचा, देवाल्यावर खोदावयाच्या मूर्तींत व इतर महत्त्वाच्या बाबतींत फेरफार करीत. हिंदूंच्या देवळांवर पौराणिक कालांतली देवतांचीं चित्रें कोरलीं जात, तर जैनांच्या देवळावर त्यांच्या धर्मास पोषक अशीं त्यांच्या सांप्रदायिक

प्लेट क.



नारायणपूर येथील हेमाडपंती देवळाच्या सभामंडपाचे
दगडी छतावरील नक्षीकामाचा नमुना.

ग्रंथांत वर्णन केलेल्या तीर्थकरांची चित्रे कोरण्यांत येत असत. शिवाय हिंदुदेवालांच्याची घुमटे प्रायः शिखराच्या आकाराची असून त्यावर गोपुरे काढलेली असत. बुद्धधर्मीय लोक डोंगरांतील खडक फोडून त्यांत बुद्धभिक्षूंना रहाण्यासाठीं विहारें तयार करीत; व त्यांत बुद्धांच्या मूर्ति करून धर्मप्रचाराचें काम आस्थेनें चालवीत असत. अशा तऱ्हेची विहारस्थानें त्यांनीं एल्लोरा (देवागिरीनजिक), औरंगाबाद, अंजिठा, नाशिक, जुन्नर, कान्हेरी, (ठाणें शहरानजिक) कालें वगैरे ठिकाणीं फार प्राचीन काळीं तयार केली. औरंगाबाद, अंजिठा, वेरूळ (एल्लोरा) वगैरे ठिकाणच्या लेण्यांवरून बौद्धांनीं शिल्पकलेंत व चित्रकलेंत सर्वांच्या पुढें अघाडी मारली होती असें दिसतें. हेमाद्रीनें अमूल्य ग्रंथरचना करून व जागोजाग देवालाये बांधून हिंदु धर्माच्या अभ्युत्थानासाठीं आटोकाट प्रयत्न केलें, म्हणून त्याचें नांव भरतखंडांत प्रख्यात झालें; व त्यानें बांधलेल्या देवळाच्या पद्धतीस त्याचें नांव साहजिक पडलें. त्याच्या हयातींत बांधलेल्या इमारतीच्या धर्तीवर ज्या इमारती त्याचे पश्चात् बांधल्या गेल्या त्यांसही 'हेमाडपंती' हें नांव ओधानें प्राप्त झालें.

मेजर गिल् यानें वऱ्हाडप्रांतांत दौरा काढून हेमाडपंतीं देवळां-विषयीं बरीच माहिती गोळा केली; व ती बंगाल एशियाटिक सोसायटीच्या १८७३ च्या नियतकालिकांत प्रसिद्ध केली. त्यावरून या प्रांतांत हेमाडपंती देवळें बरीच होतीं असें दिसून येतें. जयपूर-कोटली (बुलढाण्यापासून १४ मैलांवर), अमदापूर (बुलढाण्यापासून २० मैलांवर), शिरपूर (बुलढाण्यापासून ५६ मैलांवर) मेहेकर (डिगण्णामन २० मैलांवर). लोणार (मेहेकरणामन १२

मैलांवर),घोत्रा(मेहेकरपासून ३० मैलांवर) व सातगांव(धोत्र्यापासून २४ मैलांवर) या गांवीं हेमाडपंती पद्धतीचीं देवळें अनेक आहेत. ह्या सर्व देवळांचा घाट या भागाचे शेवटीं नं.अ यांत दाखविलेल्या नकाशांतील (ground plan) नमुन्या प्रमाणें आहे. सदरील देवालय बांधण्याचे कार्मी चुन्याचा बिलकूल उपयोग केलेला नाहीं. भूमितिशास्त्रास अनुसरून दगडाचे चिरे काटकोन, त्रिकोण, चतुष्कोण आकाराचे बनवून, ते कुशलतेनें एकमेकांत बिनचूक बसविले आहेत. सदरील स्थलापैकीं लोणार येथें हेमाडपंती देवालयें बरीच आहेत. या देवालयांजवळ खारेपाण्याचा एक मोठा तलाव आहे. त्याबद्दल पुष्कळ दंतकथा प्रचलित आहेत. गांवाबाहेर एक सुंदर देवालय आहे. त्याजवर कोरलेलीं चित्रें फार वाखाणण्यासारखीं आहेत. देवालयावर असलेल्या बीभत्स मूर्ति मूर्तिभंजकांनीं नष्ट केल्या असाव्यात असें दिसतें. मि. लायल यांच्या मते पुरातनपणा व कारागिरी या बाबतींत लोणार येथील दैत्यसूदनाचें देवालय फार महत्वाचें आहे. ह्या देवळाच्या भोंवतालीं एक पटांगण असून तें सर्व बाजूनीं दगडांनीं बांधलें आहे. देवळाच्या बाहेरील भागावर देवतांचीं असंख्य चित्रें कोरलेलीं दिसतात. मेहेकर येथें बालाजीची मूर्ति आहे. तिच्या प्रभावळीवर दशावताराची सुंदर चित्रें कोरलेली आहेत. ह्या मूर्तीच्या सर्व आगांवर सुंदर नक्षी काढलेली आहे. ह्यावरून तत्कालीन कारागिरीचें सौंदर्य सहज लक्षांत येते. याच ठिकाणीं पैनगंगा नदीच्या कांठीं एक इमारत आहे. ती लांब दगडी चिऱ्यांची बांधलेली असून तिच्यांत चुन्याचा बिलकूल उपयोग केलेला नाहीं. या इमारतीस लावलेले चिरे गणित व भूमितिशास्त्र यांच्या अनुरोधानें तयार केलेले दिसतात. ही

इमारत चालुक्यांच्या अमदानींत बांधली गेली असावी, असें मेजर गिल् यांचें मत आहे. या धर्तीवर बांधलेल्या इमारती गुजराथेंत कोठें कोठें पहावयास मिळतात. याशिवाय उत्तरवन्हाडांत, बार्शीटाकळी, पुसद, पातुर, पिंजर आणि पूर्णाकाठ वगैरे ठिकाणीं हेमाडपंती पद्धतीच्या इमारती बऱ्याच आढळतात.

वन्हाडांत जैनधर्मी देवळेंही बरीच आहेत. त्यांपैकीं सातपुड्यांतील मुक्तागिरी येथील धबधब्याजवळचीं देवळें व शिरपूर येथील प्रसिद्ध जैनमंदीर हीं स्थानें कारागिरीच्या दृष्टीनें महत्त्वाचीं आहेत. एलिचपूर येथें ११ व्या शतकांत राज्य करणाऱ्या ईल नामक जैन राजानें बरीच देवळें बांधलीं असावी असें पुराणवस्तुसंशोधकांचें म्हणणें आहे.


दृढप्रहरापासून सोळावा पुरुष जो पांचवा भिल्लम त्यानें चौथ्या सोमेश्वर चालुक्याचें राज्य शके ११११ च्या सुमारास बुडवून देवगिरी येथें आपलें राज्य स्थापिलें. देवगिरीचे यादवराजे सनातन-धर्मी असल्यामुळें त्यांनीं विष्णु व शंकर यांचीं देवळें जागोजाग बांधिलीं. सिंघणदेवानें आपल्या कारकीर्दींत (शके ११३२ ते ११६०) सातारा जिल्ह्यांतील खटाव तालुक्यांतील मायणी गांवीं दोन नद्यांच्या संगमावर, संगमेश्वर नांवाचें महादेवाचें देऊळ बांधिलें. याशिवाय शिखरशिगणापुरचें देवालय, भूषणगडचा किल्ला वगैरे त्यानेंच बांधिलीं. सिंघणदेवाचे पदरीं खोलेश्वर या नांवाचा मोठा पराक्रमी ब्राह्मण सेनापती होता. त्यानें खानदेशांतील शेंदुरणी गांवीं खोलेश्वर नांवाचें महादेवाचें देऊळ बांधिलें. शके ११४४ त जैत्रपाळानें बहाळ येथें महादेवाचें देऊळ बांधिलें याखेरीज. खानदेश जिल्ह्यांत यादवकालीन विष्णूच्या अनेक

मूर्ति सांपडतात. शेंदुरणीचें त्रिविक्रमाचें मंदिर व त्यांतील मूर्ति, एरंडोलची केशवरावाची मूर्ति, शिंदखेडें तालुक्यांतील देवाचें-विखरण, यादवकालीन शहादें तालुक्यांतील मंदाणें, वाघणी व पारोळें वगैरे गांवांतील देवालयांमध्ये असलेल्या विष्णूच्यामूर्ति आज विद्यमान आहेत; व आणखीही मधुनमधून जमिनींत सांपडतात. पांचव्या भिल्लमापासून शेवटच्या रामदेवराव जाधवापर्यंत (म्हणजे शके ११०० पासून १२३० पर्यंतच्या कालांत) देवळें, किल्ले, पायाविहीरी वगैरे असंख्य इमारती निव्वळ राजाश्रयानें बांधल्या गेल्या. याखेरीज हेमाडपंती देवालयांचा आणखी असा विशेष आहे कीं त्यांवर मूर्ती कोरलेल्या असतात. त्यावरून तत्कालीन लोक कोणत्या तऱ्हेचे पोषाख वापरीत व स्त्रिया कोणते दागिणे आंगावर घालीत वगैरे सामाजिक स्थितिदर्शक गोष्टींवर चांगला प्रकाश पडतो. हेमाडपंती देवळांत प्राचीन काळचे बरेच लेख दृष्टोत्पत्तीस पडतात. ते लेख सुस्थितींत असून त्यांची वेळींच जोपासना न केल्यास ते नष्ट होण्याचा संभव आहे.

आमचे मित्र व सुप्रसिद्ध पुराणवस्तुसंशोधक श्रीयुत यशवंतराव गुप्ते यांनीं प्राचीन काळच्या इमारतींचें संरक्षण व संशोधन या विषयांवर कळकळीचे लेख लिहिलेले आहेत. त्यांनीं नाशिक जिल्ह्यांतील देवळें व त्यांतील लेख यांची यादी करण्याचें काम सुरू केलें आहे.

शालिवाहनाचे दहावे शतकांत, माळव्यांतील परमार कुळांतील प्रसिद्ध भोजराजानें, सौराष्ट्र, महाराष्ट्र, कर्नाटक वगैरे प्रांतांत अनेक देवालये बांधल्याचा उल्लेख आढळतो. उत्तरेस हिमालयांत केदारेश्वर, दक्षिणेस हिंदुस्थानच्या टोकांस रामेश्वर, पश्चिम किनाऱ्यावर

फ्रेट ड.



नारायणपूर येथील पडक्या हेमाडपंती देवालयाचे छायाचित्र.

सोमनाथ, पूर्व किनाऱ्यावर सुंडीर, अशी देवालये बांधून शिवाय आपल्या मुख्य राजधानींत म्हणजे महाताल येथें त्यानें बरीच मंदिरे बांधिलीं. धारानगरीतील धोरेश्वराचें देऊळही त्यानेच बांधिलें. सम्राट अशोकानें ज्याप्रमाणें आपणांस प्रिय असलेल्या बौद्धधर्माच्या आज्ञा धर्मप्रसारार्थ स्तंभावर कोरून ते स्तंभ आपल्या साम्राज्यांत जागोजाग रोवले, व आपले नांव अजरामर केलें; त्याप्रमाणेंच हेमाद्रीनें हिंदुधर्मप्रसारार्थ भरतखंडांत ठिकठिकाणीं विशिष्ट पद्धतीनें देवळें बांधून, आपलें नांव चिरस्मरणीय करून ठेविलें आहे. हेमाद्रीच्या वेळीं भरतखंडांत शिल्पकला व चित्रकला श्रेष्ठ दर्जास पोहोचल्या होत्या, ही गोष्ट अबूच्या पहाडावरील जैनमंदिरे, हलेबीड (ह्वैसूर) येथील यादव-कालीन हिंदु देवालये, ओरिसाप्रांतांतील भुवनेश्वराचें मंदिर, एल्लोरा (देवगिरीनजीकचें) येथील हिंदु लेणी, अजंटा, व औरंगाबाद येथील बौद्धांचीं लेणीं इ. इ. यावरून सिद्ध होते.

देवगिरी नजीक एल्लोरा (Ellora एलापूर) येथें बौद्धांची व सनातनी हिंदुधर्मीयांची लेणीं जवळ जवळ आहेत. हिंदूंची लेणीं 'कैलास' या नांवानें सुप्रसिद्ध आहेत. बौद्धांप्रमाणेंच, राष्ट्रकूट वंशीय राजानीं देवगिरीनजिक (एलापूर) येथें खडक फोडून हिंदु-पद्धतीचें कैलास या नांवाचें लेणें तयार केलें; व त्यांत पौराणिक कालांतील हिंदु देवतांचे व त्यांतील निरनिराळ्या धार्मिक प्रसंगाचे देखावे दाखविले आहेत. शिल्पशास्त्राच्या दृष्टीनें सदरील लेण्यांतील काम अत्यंत सुंदर असल्याबद्दल युरोपियन व एतद्देशीय तज्ञांचे मत आहे. दक्षिणेंत राष्ट्रकूटांचे राज्य इ. स. ६०० पासून इ. स. ७५५ पर्यंत होते. या लेण्यांत राष्ट्रकूटांचे वेळचा एक

शिलालेख सुमारे २९ ओळींचा आहे. त्याचें पंडित भगवानलाल इंद्रजित यांनीं संशोधन केलें आहे. या शिलालेखांत पहिल्या दन्तिवर्म्या (इ. स. ६०० ते ६३०) पासून तों दन्तिदुर्ग ऊर्फ दुसरा दन्तिवर्मा (इ. स. ७०० ते ७५५) याचे पर्यंत, राष्ट्रकूटवंशीय ६ राजांची वंशावळ दिली आहे. यापैकीं कृष्णराज हा एलापूर (एल्लोरा) येथील डोंगरी किल्ल्यांत राहत होता असा उल्लेख या शिलालेखांत आहे. यावरून देवगिरीच्या आजुबाजूचा प्रदेश, चालुक्य व राष्ट्रकूट यांच्या दरम्यानच्या लढायाचें, एकेकाळीं रणक्षेत्र होऊन राहिला होता असें दिसते. हीं हिंदुलेणीं राष्ट्रकूटांचे अमदांनींत निर्माण झालीं असें यावरून दिसतें.

एलापूर अथवा एल्लोरा येथील लेण्यांचे सविस्तर वर्णन या पुस्तकांत देणें शक्य नाहीं. परंतु या लेण्यांचे प्रामुख्याने ६ भाग करतां येतील ते येणें प्रमाणें; (१) रावणाचा खै; (२) दशावतार गुहा; (३) कैलास अथवा रंगमहाल; (४) लंकेश्वर; (५) रामेश्वर आणि (६) दुमार लेणें; त्यांतील पुढें दिलेले देखावे, शिल्पशास्त्रांच्या दृष्टीनें अत्युत्कृष्ट आहेत असें तज्ञांचें मत आहे:—(१) चतुर्भुज शिव व पार्वती खेळत आहेत अशावेळीं रावण आपल्या मस्तकावर कैलास घेत आहे; (२) सहा हाताचा कृष्ण गोवर्धनपर्वत उचलित आहे त्यावेळचा देखावा; (३) चार हातीं आपल्या सोंडेतून लक्ष्मीवर पाणी टाकीत आहेत (४) विष्णूच्या हातांत कमळ व त्रिशूल असून त्याच्या उजव्या हातांतील पदार्थ एक मोठा पक्षी खात आहे. या लेण्यांत बऱ्याच खिडक्या असून एक भाग दुसऱ्या भागास जोडण्यासाठीं पूल केले आहेत. शिवाय यांत अनेक सुंदर सभामंडप दाखविले आहेत. पैकीं लंकेश्वरातील सभामंडप ३१ फूट लांब, २६ फूट रुंद, व १०॥ फूट उंच आहे. हा सभामंडप चार खांबावर उभारलेला


आहे व त्यांचे कोपन्यांत चार ब्रॅकेटस् (घोडे) दिलेले आहेत. हेमाडपंती देवाळांतील सभामंडप या धर्तीवर बांधलेले आहेत, असें दिसतें.

हेमाद्रीच्या नजरे समोर हिंदु कारागीरीचा उत्तम नमुना असतांना त्यास नवे शोध लावण्याची गरज नव्हती. तत्कालीन कारागिरांनी त्यावेळीं प्रचलित असलेल्या शिल्पकलेच्या निरनिराळ्या पद्धति आपले नजरे समोर ठेवून हेमाद्रीच्या इच्छेप्रमाणें थोड्याबहुत फेरफारानें देवालये बांधिली असावीत. असें दिसतें. भारतीय प्राचीन शिल्पकलेचें सांगोपांग अध्ययन केल्यावांचून, यादवांचे राजवटींत हेमाद्रीनें पूर्वी कधीही अस्तिवांत नसलेली अशी नवी पद्धति शोधून काढली असें विधान करणें इतिहासाच्या दृष्टीनें वाजवी होणार नाही. हेमाडपंती पद्धतीप्रमाणें, दगडाचे चिरे एकमेकांत कुशलतेनें बसविल्यानें बांधकामांत चुना अगर इतर मसाला वापरण्याचें कारण राहिलें नव्हतें; व इमारती थोड्या खर्चांत मजबूत व टिकाऊ अशा तयार हाऊं लागल्या यांत शंका नाही. ही येजना हेमाद्रीनें नव्यानें अंमलांत आणली अशी परंपरागत समजूत आहे. हेमाद्रीच्या काळांत इमारती बांधण्याच्या द्राविडी, चालुक्य, जैन, वगैरे ज्या पद्धति प्रचारांत होत्या, त्यांच्या अंतरर्बाह्य रचनेंत त्यानें कोणतें फेरफार केलें याचा शास्त्रीय रीत्या निर्णय करणें ही गोष्ट शिल्पशास्त्रज्ञांच्या कार्यक्षेत्रांतिल होय.

जैनधर्मीयांनीं आपल्या धर्माच्या प्रसारार्थ जागोजाग देवळें बांधिली व त्याचा प्रतिकार करण्यासाठीं हेमाद्रीनें राजाश्रयाच्या जोरावर हजारां हिंदु देवालये बांधून स्वधर्माचें रक्षण केलें. या त्यांच्या सत्कृत्यामुळें प्राचीन शिल्पकलेतील सूक्ष्म भेदांकडे लक्ष न देतां सर्वसाधारण लोक एकंदर हिंदु देवालयांना हेमाडपंती या टोपण नांवानें संबोधू लागले असें दिसतें.


भाग ९ वा.

उपसंहार.



हेमाद्रिसंबंधानें जितकी माहिती उपलब्ध झाली, तितकी मागील आठ भागांत देण्याचा आम्हीं प्रयत्न केला आहे. देवगिरीचे यादवांच्या राज्यांत लागोपाठ तीन राजांच्या कारकीर्दींत त्यानें करणाधिपाचें काम केलें थावरून तो मोठा राजकार्यपट्टु होता, ही गोष्ट निर्विवाद होय. त्याचा **चतुर्वर्गचिंतामणि** हा ग्रंथ, हिंदुधर्मविषयक बाबतींतील Encyclopaedia म्हणजे एक प्रचंड ज्ञानकोशच होय. श्रुति, स्मृति, इतिहास, पुराणें, धर्मशास्त्र, मिमांसा व न्याय ह्या विषयांवरील ग्रंथाचा त्यानें चांगला अभ्यासकेला होता, ही गोष्ट त्याच्या सदरील ग्रंथावरून निदर्शनास येते. आमचे व्यवसायबंधु व सन्माननीय मित्र श्रीयुत काणे अँडव्होकेट यांनी 'हिंदुधर्मशास्त्राचा इतिहास' या नांवाचा पूर्ण माहितीनें भरलेला व विद्वत्ताप्रचुर ग्रंथ लिहिला असून त्यांत हिंदुधर्मशास्त्रावरील ग्रंथांचें सांगोपांग विवेचन केलें आहे. सदरील ग्रंथांत त्यांनीं हेमाद्रि व माधवाचार्य यांची तुलना अनुक्रमें कॅस्टोर (Castor) व पोलक्स (Pollux) यांजबरोबर केली आहे. शिवाय हेमाद्रीचा, पूर्वमीमांसाशास्त्रावरील ग्रंथाविषयींचा व्यासंग दांडगा होता, असें त्यांनीं म्हटलें आहे. मीमांसाशास्त्रांतली विविध न्यायांचा सांगोपांग अभ्यास केल्यावांचून हेमाद्रीनें, श्राद्ध व कालनिर्णय या विषयांतील वादग्रस्त मुद्यासंबंधीं केलेलें विवेचन नीट समजणें शक्य नाहीं, असें श्रीयुत काणे यांचें मत आहे. हेमाद्रीनें आपल्या ग्रंथांत उल्लेखिलेल्या धर्मशास्त्रकारांचा व त्यांच्या ग्रंथांचा

प्लेट ई.



सिन्धर (नाशिक जिल्हा) गेथील गोंडेध्वरांचें देवालय.

निर्देश या पुस्तकांत (पृ. ३७-३८) पूर्वी केलेला आहे. हेमाद्रीच्या मते, कोणत्याही शाखेच्या ब्राह्मणास, इतर शाखा, कल्प, गृह्यसूत्रे, स्मृति व पुराणे यांत सांगितलेल्या श्राद्धविषयक नियमाप्रमाणे श्राद्ध करण्यास हरकत नाही. एका वेदाच्या शाखेतील इसमास, दुसऱ्या वेदाच्या शाखेतील इसमाबरोबर (जर ते भरतखंडांतील एकाच देशांतील रहिवाशी असतील तर,) बेटीव्यवहार करण्यास हरकत नाही, असे हेमाद्रीने आपले मत दिले आहे. (आर्यावर्तेषु च सुमान-देशवासिनां नानाशाखाध्यायिनामप्युपलभ्यन्त एव परस्परमनवगी-यमानाः सर्वतो विवाहसंबन्धाः । अतो न कन्यादाने नापि हविर्दाने स्वशाखीयद्विजनियम इति सिद्धम् । परिशेष खंड ३-१. पा. २८१.) ह्यावरून वैवाहिकसंबन्धाचे बाबतीत त्याची दृष्टि बरीच व्यापक होती, असे दिसून येते. हिंदुधर्मशास्त्राचे बाबतीत हेमाद्रीचा व्रतखंड प्रमाणभूत ग्रंथ आहे असे माधवाचार्याने आपल्या कालनिर्णयग्रंथांत म्हटले आहे. पहिला बुक्कराय याचा मुलगा भास्कर ऊर्फ भवदुर ह्याने शके १२९१ (इ. स. १३६९) च्या शिलालेखांत असे म्हटले आहे की, हेमाद्रीच्या दानखंडाच्या अनुरोधाने राजा दानकृत्ये करित आहे. (हेमाद्रिकृतिमार्गेण कुर्व-न्दानान्यनेकशः ।). यावरून तेलंगणांतही हेमाद्रीचा ग्रंथ धर्मविषयक बाबतीत आधारभूत मानला जात असे, असे दिसते. अन्नवेमच्या शके १३०० च्या वनपाली ताम्रपटांत असे म्हटले आहे की, हेमाद्रीच्या ग्रंथान्वये जो व्रतवैकल्ये नियमाने पाळीत असे, त्यासच अन्नवेमराजा दानधर्म करी. शके १३४४ च्या सनदेप्रमाणे पेत-कोमटी-वेम हा हेमाद्रीने आंखून दिलेल्या मार्गाप्रमाणे दानधर्म करण्याचे कामी नेहमी दक्ष असे. (हेमाद्रिकल्पोदितदानदक्षः ।) .

शके ११९४ च्या ओवळें येथील ताम्रपटांत (पृ. १४२), हेमाद्रि हा देवगिरीच्या यादवांच्या राजवटींत हस्तिपकाध्यक्षाच्या हुद्यावर होता असें म्हटलें आहे. हस्तिपक म्हणजे महात. त्यांच्यावरील मुख्य अधिकाऱ्यास हस्तिपकाध्यक्ष असें म्हणत. यावरून हस्तिदलाच्या सेनाधिपतीचें काम हेमाद्रीकडे होतें असें दिसतें. भरतखंडांत युद्धाचे कामीं हत्तींचा उपयोग प्रामुख्यानें केला जात असे, ही गोष्ट सर्वश्रुत आहे. आपल्या राज्याच्या बळकटीकरितां हत्ती बाळगणें हा प्रत्येक राजाचा धर्म आहे, असें प्राचीन ग्रंथांत म्हटलें आहे. पालकाप्य नांवाच्या ऋषीनें 'हस्त्यायुर्वेद' नांवाचा एक विस्तृत ग्रंथ लिहिला आहे, त्यांत हत्तींची लक्षणे, त्यांचा युद्धाचे कामीं होणारा उपयोग, त्यांचे रोग व त्यांची चिकित्सा, व त्यावर उपाय वगैरे विविधविषयांचें विवेचन केलें आहे. पालकाप्य ऋषीनें, चंपा नगरीचा राजा अंग यास, हत्तींची जोपासना करणें हा एक राज-धर्म आहे, असा सदरील ग्रंथांत उपदेश केला आहे. त्यांतील आशय येणें प्रमाणें:-

ज्या राजाच्या पदरीं हत्ती असतात, त्याच्या राज्यास चांगली शोभा येते. प्रत्येक राजानें आपल्या पदरीं हत्ती बाळगून त्यांची जोपासना केली पाहिजे. माणसाळलेला हत्ती ऋषीप्रमाणें शांत असतो; पण जर कां तो एकदां पिसाळला तर तो राक्षसासारखा भयंकर भासतो. कितीहि विपन्न स्थिति प्राप्त झाली तरी पाळलेला हत्ती आपल्या पालकास दगा देत नाही. पदार्थ कितीहि कठीण असला, तरी तो सहज लीलेनें फोडतो; म्हणून त्यास वज्रांचो उपमा दिली आहे. हत्ती हे आपल्या राजाच्या सैन्याचें रक्षण करून, शत्रूच्या सैन्याचें निर्दालन करतात.

(१) गजस्थः शोभते नृपः (२) भंजने मर्दने चैव नागा वज्रोपमाः

युद्धशास्त्रानुरोधानें हत्ती एका रांगेनें उभे केल्यास ते किल्ल्याच्या तटांचें कार्य करतात. ज्याप्रमाणें पाण्याच्या कितीही जोराच्या प्रवाहास पूर्लें हटवितो, त्याप्रमाणें हत्ती हे शत्रूच्या सैन्याची पिछेहाट करतात. एका हत्तीची शक्ती सहा हजार घोड्यांच्या शक्तीबरोबर आहे. अर्थात् हत्ती नजीक येतांच घोडे निरुत्साह होऊन परत फिरतात. लढाईत हत्ती शस्त्रास्त्रांचे आघात सहन करतात. दरेक मनुष्यास मरणोत्तर ज्या गती प्राप्त होतात, त्यांत ज्याप्रमाणें मोक्ष श्रेष्ठ आहे, सर्व वेदांत ज्याप्रमाणें श्रुति श्रेष्ठ आहे, सर्व भूतमात्रांत ज्याप्रमाणें कृष्ण श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणें हत्ती हा सर्व वाहनांत श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणें मेरुपर्वतानें पृथ्वीला, चंद्रामुळें रात्रीला, विद्येमुळें नराला शोभा येते त्याप्रमाणें हत्तीमुळें सैन्याला शोभा येते.

याप्रमाणें हत्तीची प्रशंसा केल्यावर गजसेनेवर जे अधिकारी नेमावयाचे त्यांचीं लक्षणें दिली आहेत. त्यानंतर गजाध्यक्षांचीं लक्षणें सांगितलीं आहेत. त्यांतील कांहीं लक्षणें येणेंप्रमाणें:—

“गजायुर्वेदांत प्रत्येक गजाध्यक्ष प्रवीण असून शिवाय तो व्युत्पन्न असला पाहिजे. तो धार्मिक वृत्तीचा असून भितभाषणी असला पाहिजे. तो गणितज्ञ असून यज्ञकर्मांत निष्णात ब्राह्मण असला पाहिजे.” (भिषिग्विनीतो मेधावी ग्रन्थार्थप्रतिपत्तीमान) संतोषावाचून सौख्याची किंमत नाही, राजावाचून राष्ट्राची किंमत नाही; विश्वासाच्या अभावीं मित्राची किंमत नाही; त्याप्रमाणेंच हत्तीवाचून सैन्याची किंमत नाही. ज्याप्रमाणें उत्तम शिलामुळें (स्त्रीच्या) रूपाला शोभा येते, पवित्र आचरणानें कुळाला शोभा येते, फुलामुळें अरण्याला शोभा येते; त्याप्रमाणें हत्तीमुळें सैन्याला शोभा येते. हत्तीसारखा मित्र नाही, हत्तीसारखा बंधु नाही, हत्तीसारखा योद्धा नाही.

स्मृताः (३) घटाभिरचिता नागाः प्राकाराः इव दुर्जयाः (४) दर्पिताः प्रतिबन्धति सेनुबन्ध-इवार्णवे (५) मोक्षात्परा गतिर्नास्ति नास्ति वेदात्पराः श्रुतिः ॥ नास्ति कृष्णात्परं भूतं नास्ति यानं गजात्परम् । मजाध्यक्षण ॥

हेमाद्रिचे आंगीं वर नमूद केलेले सर्व गुण वास करीत असल्यामुळें हस्तिपकाध्यक्षाचे जागीं त्याची नेमणूक करण्यांत आली असावी असें दिसतें !

हेमाद्रीच्या काळीं पुढील नाणीं चालूं होतीं, असें यादवकालीन शिलालेख व ताम्रपट यांवरून दिसून येतें. शके ११९५ च्या पंढरपूरच्या यादवकालीन शिलालेखांत ज्या नाण्यांचा उल्लेख केलेला आढ-
नाणीं ळतो, तीं येणें प्रमाणें:—गद्यान हें नाणें गुज-
राथेंत गध्यान अथवा गधिया या नांवांनं प्रसिद्ध आहे. हें नाणें सोन्याचें असून त्याचें वजन एक तोळा असे. त्याची किंमत पंधरा किंवा साडे पंधरा रुपये असावी, असें दिसतें. गद्यानापेक्षां कमी किंमतीच्या नाण्यांस कशुत्रि, धष्ट, महाजनि वगैरे नांवां असून त्यांचा उल्लेख सदरील शिलालेखांत केलेला आहे (परिशिष्ट नं. ९) याशिवाय द्राम-द्रम्य-द्राम हें नाणेंहि प्रचारांत होतें.

पाटणच्या शिलालेखांत आसुनामक एका नाण्याचा उल्लेख केलेला आहे. हें नाणें सोन्याचें असावें, असें दिसतें. या व्यतिरिक्त, चामी म्हणजे चामड्यावर राजचिन्हें कोरलेलीं करन्सीची [Currency] पद्धति हेमाद्रीचे वेळीं प्रचलित होती, असें ज्ञानेश्वरीवरून दिसतें. शके १३३६ च्या महजरांत पिछोडाच्या हक्काचा जो तपशील दिला आहे, पृ. २४३-२४४ त्यांत फद्या (किंमत ४ पै), टक्का [किंमत २ फदे], रुपया, होन [एक सोन्याचें नाणें] यांचा उल्लेख आहे. ह्याच महजरांत पायली [धान्य मोजण्याचें माप] व बिघा [जमिनीचें क्षेत्र-मापन करण्याचें प्रमाण] यांचाहि उल्लेख केलेला आहे.

आमचे मित्र कै. चांदोरकर वकील यांनीं भा. इ. सं. मंड-
ळाच्या सातव्या वर्षाच्या त्रैमासिकांत देवागिरीचे यादव हे गौळी

उर्फ अमीर होते, असें सिद्ध करण्याचा प्रयत्न एका विस्तृत लेखांत केला आहे; व आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ देवगिरीचे राजे महाभारत व पुराणें यांतील बरेच उतारे त्यांनीं अमीर होते काय ? दिले आहेत. शिवाय, पूर्वकालीन यादवांपैकीं सेऊणचंद्रानें आपल्या राज्याचा विस्तार खानदेशांत वाढविला यामुळें आपल्या मतास बळकटी येते, असें त्यांनीं म्हटलें आहे. खानदेशांत अभिराणी उर्फ अहिराणी भाषा शके २०० च्या सुमारास म्हणजे मराठीच्याहि पूर्वी खानदेशांत निर्माण झाली, अशाबद्दल त्यांनीं विस्तृत विवेचन केलें आहे. परंतु खुद्द भागवत पुराणांत अभीर ही एक विशिष्ट जाति असल्याबद्दलचा उल्लेख केलेला आढळतो. सिंधणाच्या वेळच्या आंबे येथील शिलालेखांत अभीर राजा लक्ष्मीदेव यांचें कुळ सिंधणदेवाचा ब्राह्मण सेनापती खोलेश्वर यानें समूळ नष्ट केलें, असें म्हटलें आहे. यावरून देवगिरीचे यादवांचा व अभीरांचा परस्पर कांहींहि संबंध नव्हता, असें दिसतें. वरील लेख फार मननीय आहे; व त्यांतील विधानें खोडून टाकण्यास यापेक्षां सबळ पुरावा पाहिजे या गोष्टींची आम्हांस जाणीव आहे. चांदोरकरांनीं खानदेशांतील आभिराणी उर्फ अहिराणी भाषेचें या लेखांत व्याकरण व व्युत्पत्तिदृष्ट्या सांगोपांग विवेचन केलें आहे. त्यावरून हेमाद्रीचे वेळीं वऱ्हाडांत व खानदेशांत प्रचलित असलेल्या मराठी भाषेवर चांगला प्रकाश पडतो.

ज्ञानेश्वरींत, खानदेशी ऊर्फ अहिराणी भाषेंतील शब्दांचा बराच भरणा असावा असें या विवेचनावरून दिसून येतें. तसेंच, तिच्यांत कोंकणी, भाषेचीही छटा मधूनमधून दिसते. खुद्द

यादवांची मूळ भाषा संस्कृत होती. ती उत्तरोत्तर अनेक भाषांत मिश्रित झाली. अपभ्रष्ट भाषा, महाराष्ट्री, शौरसेनी व मागधी या तीन भाषांचें मिश्रण म्हणजेच अभिराणी भाषा होय. पाटण (खानदेश) येथील शके ११२८ च्या शिलालेखाच्या अखेरच्या भागांतील कांहीं मजकूर तत्कालीन खानदेशी भाषेत आहे. त्यांतील शब्दांवरून खानदेशी भाषेचें स्वरूप थोडेंबहुत लक्षांत येतें. श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेच्या महानुभावपंथीय ग्रंथांतील भाषा शिष्ट उर्फ नागरी दिसते; यावरून तिच्यांत वैदर्भी उर्फ अवंतिजा भाषेतील शब्दांचा बराच भरणा दिसून येतो. बालरामायणांत विदर्भदेशाचें वर्णन करतानां रामानें ह्या देशास विद्येचें माहेरघरच म्हटलें आहे. व भासह ह्या काश्मिरी अलंकारिकानें वैदर्भकाव्य श्रेष्ठ दर्जाचें असल्याबद्दल अपत्यक्ष रीतीनें कबुली दिली आहे. दंडी, बाण वगैरे प्रसिद्ध संस्कृत ग्रंथकारांनीं वैदर्भी रीतीची फार स्तुति केली आहे. श्लेष, प्रसाद, माधुर्य, ओज, अर्थव्यक्ति वगैरे गुण वैदर्भीरीतीचे प्राण आहेत असें सदरील ग्रंथकारांनीं म्हटलें आहे. खानदेशाच्या पश्चिम भागाचें प्राचीन नांव अश्मक हें होतें. तेथील काव्य वैदर्भकाव्यापेक्षां कमी दर्जाचें होतें, असेंहि त्यानें एके ठिकाणीं म्हटलें आहे. यावरून महानुभावीय ग्रंथांतील भाषा व ज्ञानेश्वरीची भाषा यांच्यांत फरक कां दिसतो, ह्याचा खुलासा होतो.

हेमाद्रांचे वेळीं देवगिरी हें शहर सर्व विद्वत्तेचें केंद्र बनलें होतें.

देवगिरी-
विद्येचें केंद्र

प्रसिद्ध ज्योतिषी व गणिती भास्कराचार्य ह्याचा मुलगा लक्ष्मीधर हा जैत्रपालाचा आश्रित होता. व त्याचा पुत्र चांगदेव यासहि यादवांच्या राज्यांतील

गांव इनाम असून त्यानें खानदेशांतील एक मोठी पाठशाळा चालविली

होती (पाटणचा शिलालेख पहा). कृष्णदेवाच्या पदरीं अमलानंद या नांवाचा पंडित होता. त्यानें आचार्यांच्या वेदान्तसूत्रावर वेदान्त-कल्पतरु नांवाचा ग्रंथ लिहिला.

वैदर्भीय पंडित बोपदेव हा त्याचा उजवा हात होता. मुक्ताफलग्रंथांत हेमाद्रीचें वर्णन करितांना बोपदेवानें त्यास सारथि असें श्लिष्ट विशेषण लाविलें आहे. वर्षेच्या कांठी सार्थ अथवा सार्ध या नांवाचें गांव आहे. हें ठिकाण बोपदेवाचें जन्मस्थान होय. तेथें तो शके ११८२ त जन्मला. त्यावरून हेमाद्रीचें मूलस्थान तेंच असावें असा कित्येकांचा तर्क आहे. परंतु पंढरपूरच्या शिलालेखांत हेमाद्रीला 'सोडवीकार' असें म्हटलें आहे, त्याची वाट काय ? यादवराज्यांत ज्योतिषशास्त्राच्या अध्ययनास चांगला राजाश्रय मिळत असे. पाटण येथील शिलालेखांत प्रसिद्ध ज्योतिषी भास्कराचार्य ह्याची संपूर्ण वंशावळ दिली आहे. त्याचा मुलगा लक्ष्मीधर ह्यास पहिला जैतुगी ऊर्फ जैत्रपाळ यानें मोठ्या सन्मानानें बोलावून आपले राजदरबारांत सभापंडित म्हणून ठेविलें होतें. त्याचा पुत्र चंगदेव हा सिंघणाच्या पदरीं ज्योतिषी होता. चंगदेवानें ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथांचें अध्ययनाकरितां एक मठ बांधला होता. सिंघणाचा मांडलिक निकुंभ वंशांतील सोईदेव व त्याचा भाऊ हेमाडीदेव यांनीं सदरील मठास नेमणूक करून दिली होती. सांप्रत तो मठ अस्तित्वांत नाहीं, पण त्याच्या गतवैभवाच्या खाणाखुणा शिल्लक आहेत. शके ११४४ च्या बहाळ येथील शिलालेखांत (पृष्ठ ९६) अनंतदेव याची वंशावळी दिली आहे. पाटणच्या शिलालेखांतील २२ व्या श्लोकांत भास्कराचार्याचा पुत्र लक्ष्मीधर ह्यास जैत्रपालानें

पाटणहून बोलावून नेलें असें म्हटलें आहे. हें शहर देवगिरीपासून जवळच आहे, व तें सह्याद्रीचे फाटे जे चांदवडचे डोंगर यानां लगतच आहे; शिवाय अनंतदेवानें ज्या गांवीं देवालय बांधिलें, तें बहाळगांव, पाटणपासून वीस मैलावर आहे. अनंतदेवानें ब्रह्मगुप्ताच्या सिद्धांतांसि ग्रंथाच्या विसाव्या अध्यायावर आणि बृहज्जातकावर टीका लिहिल्या, असें ११४४ व्या शिलालेखांत म्हटलें आहे. हेमाद्रीचा आश्रित् बोपदेव ह्याच्या ग्रंथांची माहिती या पुस्तकांतील पृष्ठ ४३ वर दिली आहे.

देवगिरीच्या यादवांच्या अमदानींत ज्योतिष, धर्मशास्त्र, व व्याकरण या शास्त्रावर अनेक ग्रंथ निर्माण झाले. भास्कराचार्य यानें सिद्धांतशिरोमणी, करणकुतूहल व लीलावती वगैरे सर्वमान्य ग्रंथ रचिले. त्यानें आपला सर्व जन्म ज्योतिषशास्त्राचे अध्ययनांत घालविला. आर्यभट्ट व वराहमिहिर यांच्याप्रमाणें त्यानें ज्योतिषशास्त्रांत नैपुण्य मिळवून आपलें नांव अजरामर केलें आहे. भास्कराचार्याच्या घराण्या-शिवाय ज्योतिषशास्त्रांत वाखाणलेले असें आणखी एक सुप्रसिद्ध घराणें वऱ्हाडांत होतें. रामदेवराव याचे दरबारांत राम या नांवाचा भारद्वाज गोत्री विद्वान ज्योतिषी होता. तो पैठणच्या पूर्वेस ७० मैलांवर गोदेच्या उत्तर तीरांवर पाथरी नांवाच्या गांवीं रहाणारा होता. या राम ज्योतिषाचे घराण्यांत ज्ञानराज, सूर्यराज, व धुंडिराज वगैरे ज्योतिषी झाले. व त्यांनीं ज्योतिषशास्त्रावर अनेक सर्वमान्य ग्रंथ लिहिले. भास्कराचार्याच्या 'लीलावती'वर सूर्य-पंडिताची अमृत कूपिका नांवाची टीका उपलब्ध आहे. सदरील घराण्यांतील अकरावा पुरुष विज्ञानेश्वर नांवाचा

होता. तो दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या दरबारांत ज्योतिषी म्हणून होता. सिंघणाचा करणाधिप सोढल नांवाचा एक काश्मिरी-ब्राह्मण होता. त्याचा पुत्र शार्ङ्गधर यानें 'संगीतरत्नाकर' नामक एक सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. कृष्णदेवाच्या हस्तिदलाचा सेनापति शूर असून विद्वान होता. त्यानें सुभाषितांवर सूक्तिमुक्तावली नांवाचा ग्रंथ रचिला असून तो उपलब्धही आहे. कृष्णदेवाच्या दरबारांत अमलांग या नांवाचा पंडित होता. त्यानें आचार्यांच्या वेदांतमूत्रभाष्यांवर 'वेदांतकल्पतरू' नामक ग्रंथ लिहिला आहे. हा हेमाद्रीचा समकालीन होता. बोपदेवानें आपला आज्ञा महादेव यांस 'महादेवो वेदपदाभिधानमहाराष्ट्रनिवासी विप्रः असें म्हटलें आहे. बोपदेवाचा बाप केशव व आज्ञा महादेव हे दोघे वैद्य होते. केशवानें 'सिद्धमंत्र' नांवाचा ग्रंथ लिहिला असून त्यावर बोपदेवानें 'सिद्धप्रकाशनामक' टीका लिहिली आहे. बोपदेवानें आपल्या शतःश्लोकी ग्रंथांत वर्धा नदीच्या कांठीं वेदपद नांवाचें गांवीं आपला जन्म झाला असें म्हटलें आहे. बोपदेवानें व्याकरणावर १० प्रबंध, ज्योतिषशास्त्रावर १ साहित्यावर ३ वैद्यकावर ९ व भागवतपुराणावर ३, असे एकंदर सव्वीस प्रबंध लिहिले असें हेमाद्रीनें व्रतखंडांत म्हटलें आहे. हेमाद्रीच्या प्रेरणेनें व आश्रयानें आपण वर निर्दिष्ट केलेले सर्व ग्रंथ रचिले असें बोपदेवानें मुक्ताफल-ग्रंथांत कबूल केलें आहे.

यादवांचे अमदानीत देवाल्याचें पूजेअर्चेकरितां एखादा गांव दान देतेवेळीं, दानपत्रांत एक महत्वाची शर्त घालण्यांत येत असे; ती सामाजिक दृष्ट्या फार महत्वाची होती. दान दिलेल्या गावांत

जुगार खेळण्यास व विश्वयोषितांस वस्ती करण्यास मनाई असे. यामुळें निदान देवाल्याच्या नजीकच्या प्रदेशांत अनीतिवर्धक गोष्टीस आळा घालण्याकडे यादवराजांचे लक्ष होतें असें दिसून येतें.

स्त्रिया, मुलें व शरणांगत यांजवर शस्त्र धरणें ही गोष्ट राजधर्मा-विरुद्ध आहे असें महादेवराय यादवराजाचे मत होतें. व हें व्रत तो अक्षरशः पाळीत असें. या गोष्टीचा फायदा घेऊन आंध्रानीं आपल्या गादीवर स्त्रीस, व मालवदेशाच्या राजानें मालव्याच्या गादीवर एका अर्भकास बसविलें. यावरून धर्मयुद्धाचे नियम पाळण्यांत महादेवरायाचे आंगचे औदार्य व खरें शौर्य दिसून येतें. याच जाधव घराण्यांत सोळाव्या शतकांत जन्मलेल्या जिजाबाईच्या पोटीं जन्म घेऊन महाराष्ट्रांत पुन्हां मराठी राज्य स्थापन करणाऱ्या श्रीशिवाजी महाराजांनीं आपल्या थोर पूर्वजांच्या पवित्राचरणाचा कित्ता गिरविला यांत आश्चर्य नाही. (अयं शिशुस्त्रीशरणांगतांना हन्ता महादेवनृपो न जातु । इत्यं विनिश्चित्य ततोतिभीतै रान्ध्रैः पुरन्धी निहिता नृपत्वे॥ अत एव हि मालवेश्वरः शिशुमेव स्वपदे न्यवेशयत् । (व्रतखंड)

सिंघणराजाचें पदरीं खोलेश्वर या नांवाचा एक पराक्रमी ब्राह्मण सरदार होता. सिंघण हें सिंह याचें अपभ्रष्ट रूप होय. तो सिंहाप्रमाणें पराक्रमी असून त्यानें खोलेश्वराच्या मदतीनें देवगिरीच्या राज्याचा विस्तार महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराथ, माळवा वगैरे देशांत कल्पने-पलिकडे वाढविला. श्रीशिवाजीमहाराजांचे बरेच गुण सिंघणदेवांत होते, असें म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही.

निरनिराळ्या प्रांतावर त्यानें आपले प्रतिनिधि नेमिले. यादवांचे 'सुवर्ण-गरुडध्वज' नांवाचें निशाण कावेरीवर नेऊन तेथें त्यानें आपला जयस्तंभ

उभारिला. शके ११३७ सांत मायीदेव पंडित यांजकडे त्यानें सर्वाधिकार सोपविले होते. व शके ११४८ सांत त्यानें आपल्या विश्वासांतील सरदार हेमनायक ह्याला १२००० गांवावर सुभेदार म्हणून नेमिलें होतें. राज्याच्या व्यवस्थेसाठीं त्यानें निरनिराळ्या अधिकाऱ्यांची योजना केली होती. महाप्रधान, मंडळेश्वर, दंडनायक, अथवा बहात्तरनियोगाधिप अशी सदरील अधिकाऱ्यांची नामाभिधानें होती. सिंघणाचे वेळच्या शिलालेखांवरून त्याचें राज्य पंजाब, बहार, नेपाळ वगैरे देशांपर्यंत पसरलें होतें असें दिसतें.

शके ११५० व ११६० (६२) च्या आंबे येथील शिलालेखांत खोलेश्वराच्या पराक्रमाचे व दानशूरत्वाचें सुंदर वर्णन केलें आहे; व त्यांच्या मातापितरांच्या उभय कुळांची वंशावळ दिली आहे. खोलेश्वरानें हेमाद्रीप्रमाणें जागोजाग देवालयें बांधिलीं. वऱ्हाड प्रांतात ठिकठिकाणीं विहीरी खणून लोकांची पाणी मिळण्याची सोय केली; व गरीब लोकांकरितां अन्नसत्रें बांधिलीं. सिंघण देवाचा तो उजवा हात होता. लोकांच्या सुखाकरीतां तो अविश्रांत श्रम करीत असे त्याच्या संबधानें आंबे येथील शिलालेखांत वर्णन केले आहे. पयोष्णि नदीच्या तीरावर खोलपूर व वर्था नदीच्या काठांवर वाराणशी अशी नवीन गांवे त्यानें वसविलीं. आंबे येथील शिलालेखांत भरतखंडांतील बऱ्याच देशांचा व राजांचा उल्लेख केलेला आढळतो. दक्षिणेकडील प्रांत काबीज करून त्यांची व्यवस्था करण्याचें काम सिंघणदेवानें बीचण नांवाच्या एका पराक्रमी सरदाराकडे सोपविलें होतें. त्यानें आपल्या पराक्रमाच्या

जोरावर कर्नाटक, ह्यैसूर वगैरे दक्षिणेकडील प्रांत यादवांच्या छत्राखाली आणले.

भरतखंड हें आपलें राष्ट्र असून त्याचे परधर्मी व विदेशी लोकांपासून संरक्षण करणें हें आपलें राष्ट्रीय कर्तव्य होय या भावनेचा प्राचीनकाळीं भारतीय लोकांत पूर्ण अभाव होता ही गोष्ट आपल्या देशाच्या प्राचीन इतिहासाचें विहंगमदृष्ट्या राष्ट्रीय भावना व अवलोकन करणारास सहज दिसून येते. विशिष्ट संघटण यांचा अभाव कुळाचा अगर घराण्याचा अभिमान बाळगून त्यांचें वर्चस्व इतरांवर असावें, अशी महत्वाकांक्षा ज्याला त्याला असे. राष्ट्रीय भावनेपक्षां वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसच जास्त महत्व दिलें जात असे. खुद्द दक्षिणेंत गेल्या हजार अकराशें वर्षांच्या ऐतिहासिक कालात आंध्रभृत्य, राष्ट्रकूट, रट्ट, गट्ट, गुप्त, चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव वगैरे अनेक घराण्यांतील पुरुषांनीं राज्य केलें. उत्तरहिंदुस्थानांत हीच स्थिति होती. रजपूत घराण्यांपैकीं चोहण उर्फ चव्हाण, सोळंकी, वाघेले, चालुक्य वगैरे घराणीं आपापलें वर्चस्व दुसऱ्यावर प्रस्थापित करण्याकरितां परस्परांशीं झगडण्यांत गुंतलेले असत. आर्यांची संस्कृति कायम ठेवून तिची अभिवृद्धि सर्व बाजूंनीं व्हावी, या हेतूनें भरतखंडावर एकछत्री राज्य असावें, या राष्ट्रीय भावनेचा भारतीयांमध्ये पूर्ण अभाव होता. महंमद गझनवीनें हिंदुस्थानावर अकरा स्वाऱ्या केल्या, व हिंदूंच्या धार्मिक भावनेवर भयंकर आघात केले. परंतु राष्ट्रीय भावनेनें प्रेरित होऊन हिंदु राजांनीं त्याचा प्रतिकार करण्यासाठीं सुसंघटित प्रयत्न केलेला दिसत नाही. हिंदुलोकांना अत्यंत पूज्य अशा सोमनाथा-

सारख्या पवित्र स्थानाचा महंमद गझनवीने विध्वंस केला.त्यावेळीं कांहीं हिंदु राजांनीं धार्मिक भावनेनें प्रेरित होऊन त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट खरी आहे. परंतु भरतखंडांतील तत्कालिन प्रमुख अशा सर्व हिंदु राजांनीं त्यावेळीं सुसंघटित प्रयत्न केला असता, तर महंमद गझनवीस हार खावी लागून, त्यास हिंदुस्थानास कायमचा रामराम ठोकावा लागला असता ! भारतीयसमाजाच्या विस्कळितपणा-मुळें मुसलमान राजांना हिंदुस्थानावर केलेल्या स्वान्यांत, सारखें यश मिळत गेलें, ही गोष्ट इतिहासावरून स्पष्ट दिसून येतें.

मुसलमानांची संस्कृति हिंदु लोकांपेक्षां कोणत्याहि प्रकारें श्रेष्ठ दर्जाची नसतांना त्यांना हिंदुस्थानांतील बहुतेक युद्धांत यशप्राप्ति झाली, याचें कारणहि वर नमूद केलेल्या राष्ट्रीय भावनेच्या अभावांत आहे. युद्धकलेंतील प्राविण्य, कणिकनीतींतील नैपुण्य व शौर्य या एकंदर गुणांत हिंदूंची ख्याति महाभारतकालापासून आहे. तथापि संघशक्तीच्या अभावामुळें हे सर्व गुण परकी शत्रूंच्यापुढें फिकके पडले, ही दुर्दैवाची गोष्ट होय !!

उत्तरहिंदुस्थानांत मुसलमानराजांनीं प्रवेश करून दिल्ली येथें गादी स्थापिली व हिंदूंना नामोहरम केलें. तरीहि त्यापासून दक्षिण-तील हिंदू राजांनीं धडा घेतला नाहीं; ही गोष्ट देवगिरीच्या यादवांचें राज्य अल्लाउद्दिन खिलजीनें थोड्या सैन्यानिशीं अल्पावधींत नष्ट केलें, यावरून दिसून येतें. देवगिरीचें राज्य अस्तास गेल्यावर जाधवांची एक शाखा शिंदखेड येथें जाऊन राहिली. तेथील घराणें बहामनी राजांच्या अमदानींत मोठ्या नांवारूपास आलें. तें श्रीशिवाजीमहाराजांचें मातुल घराणें होय. ह्या घराण्याच्या

आश्रयानें श्रीशिवाजीमहाराजांचे आज्ञे मालोजी भोसले मोठ्या वैभवास चढले. शिवाजीमहाराजांचे वडील शहाजी यांनी आपल्या आंगच्या पराक्रमाची जाणीव तत्कालीन मुसलमान राजांस करून दिली ही गोष्ट सर्वश्रुत आहे. हीं दोन घराणीं तत्कालीन मुसलमान राजास डोईजड झालीं होतीं. या दोन घराण्यांतील पुरुषांनीं एकदिलानें सुसंघटित प्रयत्न केला असता, तर दक्षिणेंत कोणत्याहि मुसलमान राजास टिकाव धरतां आला नसता. परंतु त्यांच्या आपसांतील हाडवैराचा फायदा केव्हां मोंगलांस तर केव्हां निजामास मिळून, मुसलमानी राज्याचा पाया दक्षिणेंत उलट भक्कम झाला. श्रीशिवाजीमहाराजांनां मात्र भारतीयांच्या आंगच्या या व्यंगाची पूर्ण जाणीव होती असें दिसतें. कारण त्यांनीं उच्चराष्ट्रीय भावनेनें प्रेरित होऊन आपल्या कार्याची दिशा अगोदरच आंखून लोकसंग्रह केला व संघटितप्रयत्नाच्या जोरावर मुसलमानांनां शह दिला. याकामीं आपले वडिलांची देखील त्यांनीं परवां केली नाहीं. यामुळें त्यांचे प्रयत्नास यश येऊन मुसलमानांस कायमचा शह बसला व मराठी राज्याची स्थापना करण्याचें कामीं त्यांस यश आलें.

यादवकालीन बहुतेक शिलालेख संस्कृत व कानडी भाषेंत आहेत. पाटण, आंबे, उनकेश्वर येथील शिलालेख मात्र अर्धवट संस्कृत व अर्धवट मराठी भाषेंत आहेत. यावरून कानडी भाषेचा यादवकालीन प्रवेश राजदरबारांत फार प्राचीनकाळापासून झाला होता असें दिसतें. सिंघण व रामदेवराव यादव ह्यांचे वेळचे कानडींत लिहिलेले बरेच शिलालेख आहेत. सिंघणानें बीचण याच्या सहाय्यानें कर्नाटक म्हैसूर वगैरे प्रांत हस्तगत करून

घेतले होते. रामदेवराव जाधवाचा दक्षिणेंतील सुभेदार ' टिप्परस ' या नांवाचा होता. त्याच्या सहाय्यानें दक्षिणेकडील बरेच प्रांत त्यानें काबीज केले. दक्षिणेंतील शूर, सहासी व कर्तबगार पुरुष पदरीं ठेऊन त्यांच्याकडून तेथील देश जिंकून घेण्यांत वरील यादवराजांची मुत्सद्देगिरी दिसून येते. कानडींतील शिलालेखांचे सूक्ष्म निरीक्षण केलें असतां वरील विधानांची यथार्थता दिसून येईल. व्रतखंडांत हेमाद्रिनें यादवराजांचा जो त्रोटक इतिहास दिला आहे, तो त्यानें आपल्या दफतरांतील ताम्रपट व शिलालेख यांतील दाखल्यावरून तयार केला असावा असें दिसतें, व यामुळें तो सुसंगत व सप्रमाण झाला आहे. यादवकालीन शिलालेख व ताम्रपटांवरून तत्कालीन राजकीय व सामाजिक स्थितीवर चांगलासा प्रकाश पडत नाही. गुजराथ, माळवा, चोल, कर्नाटक वगैरे प्रांतावर स्वाऱ्या करून दरएक राजानें जय मिळविला, असें वर्णन बहुतेक शिलालेखांत दिलेले आढळतें. परंतु त्यापैकीं कोणतेहि राज्य कायमचें नष्ट करून तें आपल्या राज्यांत सामील केल्याचें दिसून येत नाही. जिंकलेल्या राजाचीं पाळेंमुळें खणून काढण्याकडे विजयी यादवांची प्रवृत्ति नव्हती, असें त्यावरून दिसून येतें.

पराभूत केलेल्या राजांना आपलें मांडलिकत्व कबूल करावयास लावून त्यांचेकडून चौथाई व सरदेशमुखी वगैरे हक्क घेण्याचा श्री शिवाजी महाराजांनीं १७ व्या शतकांत जो प्रघात पाडला त्याचें रहस्य यांत बीजरूपानें दिसून येतें.

हेमाद्रि या नांवावरून तो महाराष्ट्रीय नसावा, असें सकृद्दर्शनीं वाटण्याचा संभव आहे. परंतु सदरील नांव त्या काळांत वऱ्हाडांत

व खानदेशांत प्रचलित होतें अशाबद्दल बऱ्याच ठिकाणीं उल्लेख केलेला आढळतो. देवगिरीच्या यादवांचे मांडलिक निकुंभ कुळांतील सोईदेव व हेमडीदेव हे बंधुद्वय खानदेशांतील रहिवासी होते व त्यांनीं ११२७ सालीं पाटण येथील चंगदेवाच्या ज्योतिषपाठ-शाळेस चांगला आश्रय दिला होता. (पाटणचा शिलालेख पृष्ठ ९०). शिवाय पंढरपूरच्या शिलालेखांत वर्गीणीदाराचे यादींत हेमडीःहेमाडी या नांवाचा उल्लेख केलेला आहे. हेमाद्रीचा बालपणां-

**हेमाद्री हा
महाराष्ट्रीय
होता काय ?**

तील स्नेही श्री-बोपदेव हा वऱ्हाडांतील सार्ध उर्फ सार्ध येथील रहाणारा होता. बोपदेवाने आपल्या एका ग्रंथांत वेदपद हें गांव आपलें जन्मस्थान होतें असें म्हटलें आहे. यावरून त्याचें खरें जन्म-स्थान कोणतें असावें हें समजत नाहीं. तत्कालीन विदर्भ देशांतील प्रसिद्ध विद्वान पुरुषांचीं नावें अशाच तऱ्हेचीं आहेत. श्रीबोपदेव व हेमाद्री हे एकाच गांवचे असावे, असें अनुमान करण्यास जागा आहे. श्रीयुत पां. वा. काणे यांनीं विविधज्ञान-विस्तारांत (पुस्तक ४३ पान ४८१.) ' विदर्भ व महाराष्ट्र या संबंधानें चार शब्द ' या आपल्या निबंधांत, चतुर्वर्गचिंतामणि या ग्रंथाचा कर्ता हेमाद्री हा वैदर्भ अर्थात् दाक्षिणात्य होता असें आपलें मत दिलें आहे. मराठी भाषेवर त्याचें नितांत प्रेम होतें, यावरूनही तो महाराष्ट्रीय होता यांत शंका नाहीं.

देवगिरी हें आपल्या राजधानीचे शहर करण्यांत पाचव्या भिल्ल-मास काहीं सबळ कारणें दिसली असावीत. यादवांच्या पूर्वीं देवगिरीनजीकचें ० एलपूर हें गांव राष्ट्रकूट राजांचें वसतिस्थान

असावें, असें एल्लोरा येथील शिलालेखांवरून दिसून येतें. देवगिरीचा किल्ला फार प्राचीनकाळापासून अभेद्य म्हणून देवगिरी ऊर्फ गणला जात असे. अल्लाउद्दिन खिलजीनें दौलताबाद देवगिरीवर एकाएकी छापा घातला, तेव्हां रामदेवराव जाधव या किल्याचा आश्रय धरून राहिला. त्याच्या गोटांत फंदफितुरी झाली नसती तर त्यानें या किल्ल्यांत राहून अल्लाउद्दिनास जेरीस आणिलें असतें यांत शंका नाहीं ! औरंगाबादचे वायव्य दिशेस नऊ मैलांवर दौलताबाद (पूर्वीचे देवगिरी) शहर आहे; तेथील किल्ला खडकावर बांधलेला आहे. किल्याचा पायथा जमिनीपासून १२० फूटावर आहे. त्यांत प्रवेश करण्यास एक आडवाट असून भोंवतालीं खंदक आहे. खंदकावरून आंत जाण्यास एक पूल आहे. त्यावरून फक्त दोन माणसें जाऊं शकतात. किल्ल्यांतील कांहीं दालनें खडक फोडूनच तयार केलेलीं आहेत. युद्धकलेच्या दृष्टीनें हा किल्ला फार महत्त्वाचा आहे. यादवांचें राज्य नष्ट झाल्यावर मुसलमानांनीं ह्या किल्याच्या जोरावर दक्षिणेकडील बरीच हिंदु राज्ये काबीज केलीं. महंमद तघलघ ह्यानें या शहराचें नांव दौलताबाद असें ठेविलें व दिल्ली शहरापेवजीं देवगिरी हें राजधानीचें शहर करण्याचें त्यानें एकेकाळीं ठरविलें होतें; व त्याप्रमाणें दिल्ली येथील नागरिकांस तें शहर सोडण्याचा प्रसंगही आला होता. परंतु कांहीं अकल्पित कारणांमुळे त्याचा सदरील हेतू सिद्धीस गेला नाहीं. निजामशाहींतील बादशहांना मोंगलापासून आपलें संरक्षण करण्याचे कामीं सदरील किल्ला वेळोवेळीं उपयोगी पडला असें मुसलमानी बखरीवरून दिसून येतें. दौलताबाद शहर प्रसिद्ध

असून त्याच्या आसपास मोठमोठी शहरें असल्यामुळें तें दक्षिण हिंदु-स्थानचें केंद्र बनलें होतें. दिल्लीहून दौलताबादचा रस्ता सातपुड्याच्या बगलेंतून पश्चिम वऱ्हाडांतून जात असे. त्यावेळीं रस्ते फारच वाईट असल्यामुळें हल्लींच्याप्रमाणें वाटेल तेथून डोंगर व घाट चढून जातां येत नसे. देवगिरीनगर विद्वत्तेचें केंद्र म्हणून त्याकाळीं समजलें जात होतें. देवगिरीपासून थोड्या अंतरावर असलेलें पैठण शहर व्यापाराकरितां फार प्रसिद्ध होतें. टॉलमीनें या शहराचा उल्लेख आपल्या प्रवासवर्णनांत केला आहे; व श्रीस्थानक, (हल्लींचें ठाणें), पुरी [हल्लींची दंडाराजपुरी] व चेमूल्य [हल्लींचें चउल] ह्या बंदरांतून ईजिप्त व अरबस्तान येथील माल खुष्कीच्या मार्गानें पैठणाकडे जात असे, असेंही त्यानें म्हटलें आहे.

श्रीशिवाजीमहाराजांची मातुश्री राजमाता जिजाबाई ही शिंदे-खेडच्या जाधवरावाच्या कुळांतील असून प्रसिद्ध लुकजी जाधवरावाची मुलगी होय. लुकजी जाधवरावाचें नोकरीनिमित्त दौलताबादेस नेहेमीं वास्तव्य असे.

रंगपंचमीच्या दिवशीं मामूल वहिवाटीप्रमाणें लुकजी जाधवरावानें इतर सरदारांबरोबर मालोजीस दौलताबादेस आपले येंथें बोलाविलें होतें. त्यावेळीं मालोजीबरोबर त्याचा पांच वर्षांचा मुलगा शहाजी हा होता. शहाजीचें सौंदर्य व चलाखी पाहून लुकजी जाधवरावाचे मनांत आपली मुलगी जिजाबाई त्यास द्यावी असें आलें; व त्यानें आपला मनोदय मालोजीस तेथल्यातेथें कळविला. हें बोलणें खरें ठरून इ. स. १६०४ मध्यें शहाजी व जिजाबाई यांच्या विवाह दौलताबादेसच झाला. शिवाजी

महाराजांच्या जन्मानंतर शहाजीचे जिजाबाई बरोबर वितुष्ट आले. तेव्हां इ. स. १६३४ त जगदेवराव जाधवांच्या सांगण्यावरून जिजाबाई आपल्या मुलासह दौलताबादेस कांहीं दिवस राहिल्या होत्या. याप्रमाणे दौलताबाद शहर प्राचीनकालापासून ऐतिहासिक-दृष्ट्या फार महत्वाचे समजले जात होते.

हेमाद्रीने व्रतखंडात यादवराजांची सविस्तर व संगतवार वंशावळ दिली असून दृढप्रहरापासून महादेवरायजाधवापर्यंत जे राजे होऊन

हेमाद्री
व
यादवराजप्रशस्ति

गेले त्यांची त्रोटक हकिगत दिली आहे. सदरील वंशावळ पृ. १७८-१७९ वर दिली असून राजप्रशस्तिप्रकरण परिशिष्ट १ मध्ये दिले

आहे. श्रीकृष्णादि सर्व यादवराजे मूळचे द्वारकेकडील असून मथुरेचे आधिपत्य त्यांचेकडे होते असे हेमाद्रीने सदरील राजप्रशस्तीत म्हटले आहे. देवगिरीच्या यादवराजांचे मूळ पुरुष द्वारकेडून नाशिकच्या आसपासच्या प्रदेशांत आले व त्यांनी तेथे आपले राज्य स्थापिले. नाशिकापासून सुमारे बारा मैलावर दृढप्रहाराने श्रीनगर या नांवाचे शहर स्थापून तेथे आपली राजधानी केली. पूर्वी अस्तित्वांत असलेले चंद्रादिव्यपुर (हल्लीचे चांदवड?) वैभवास चढविले. दृढप्रहारास सेऊणचंद्र या नांवाचा मुलगा झाला. त्यावरून त्याच्या अंमलाखाली असलेल्या प्रदेशास सेउणदेश असे नांव प्राप्त झाले. व त्याच्या वंशजास सेउणदेशचे यादवराजे असे म्हणण्याचा प्रघात पडला. पांचव्या भिल्लमाने श्रीनगर येथून आपली राजधानी हालवून देवगिरी येथे नेली..

व्रतखंडांतील राजप्रशस्तींत, चंद्रादित्यपुर (हल्लीचें चांदवड ?) श्रीनगर, सेउणपूर, पर्णखेट (हल्लीचें पैठण), मंगलवेष्टक (मंगळ वेढें), श्रीवर्धन, कल्याण (दक्षिणेकडील), रंभागिरी, धारानगर, लज्जापूर, वगैरे शहरांचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. गुजराथ, लाट, कर्नाटक, माळवा, तेलंगण, चोलदेश, कोंकण, कुंतल, प्रत्यंडक वगैरे देश यादवानी पराक्रमानें जिंकून आपल्या अंमलाखाली आणले असें म्हटलें आहे. श्रीवर्धन शहर अंसल (अंतल) राजांच्या ताब्यांत होतें; व मंगळवेढें श्रीबिल्हण राजांच्या ताब्यांत होतें. पर्णखेट (पैठण) हें शहर मल्लगीनें जिंकून हस्तगत केलें व तेथें तो राहूं लागला. श्रीबिल्हण व अंसल याबद्दल कांहीं एक माहिती उपलब्ध नाहीं.

हेमाद्रीनें यादवराजांसंबंधानें दिलेली हकिगत, उपलब्ध असलेले शिलालेख व ताम्रपट यांत दिलेल्या मजकुराशीं जुळते ही गोष्ट या पुस्तकाच्या तिसऱ्या भागांत देवगिरीच्या यादवराजघराण्याचा त्रोटक इतिहास दिला आहे त्यावरून दिसून येतें. हेमाद्रीनें यादवराजांसंबंधी दिलेला वृत्तांत त्रोटक असला तरी तो ऐतिहासिक सत्यास धरून आहे; यावरून हेमाद्रीची इतिहासलेखनावद्दल आस्था दिसून येतें.



परिशिष्ट

नं. १ (अ).

हेमाद्रीच्या व्रतखंडात यदुवंशीय राजांची पौराणिक
कालापासून ऐतिहासिक कालांतील देवगिरीच्या
यादवराजांपैकीं महादेवराजापर्यंत दिलेली
वंशावळ व राजप्रशस्ति.

हेमाद्रीच्या व्रतखण्डाचा उपोद्धात.

श्रीगोपालमपारवैभवभवस्वच्छन्दलीलालयं
सान्द्रस्निग्धतमालकोमलदलश्यामाभिरामाकृतिम् ।
कूजत्कोकिलकामिनीकलरवप्रोच्छासिगोपाङ्गना-
गीतस्फीतपवित्रचित्रचरितव्रातं नमस्कुर्महे ॥ १ ॥
उन्मीलत्कमनीयकान्तिसरसीमध्ये विबुद्धप्रभं
सारासाराविचारचारुमनसा हंसेन संसेवितम् ।
नित्यानन्दपरागसङ्गसुभगं वन्दारुवृन्दारक-
श्रेणीभङ्गमनङ्गवैरिचरणाम्भोजद्वयं पातु वः ॥ २ ॥

राजप्रशस्तिः १

जीयान्नूतनभूतसर्गसमयाविर्भावसंभावना-
तुष्यत्तल्पभुजङ्गपुङ्गवशिरः श्रेणीशतैर्वन्दितः ।
कल्पान्तोपरमेष्ठु नाभिकमले प्रोद्दामसामस्वर-
स्वैरोच्चारणचारणायितविधिष्याधूतनिद्रो हरिः ॥ १ ॥
अस्ति प्रशस्तं पुरुषोत्तमस्य शय्यागृहं क्षीरमयः पयोधिः ।
यदीयपीयूषरसायनेन स्वर्लोकभाजामजरामरत्वम् ॥ २ ॥

(२)

संतानचिन्तामणिकामधेनुकल्पद्रुमश्रीजननैकहेतोः ।

सिन्धोरमुष्मादुदभूदमन्दनिस्थन्दमानामृतबिन्दुरिन्दुः ॥ ३ ॥

ततस्तनूजं विबुधप्रधानं बुधं सुधादीधितिरप्यसूत ।

बभूव तस्मादथ चक्रवर्ती पुरूरवाः पुण्यरवानुवर्ती ॥ ४ ॥

अभजत जनिमस्मादायुरायुः प्रजानां

नष्टुषपदनिदानं ज्योतिरासीत्ततोपि ।

नृपातिरथ ययातिः ख्यातिमानप्यमुष्मा-

दयमपि यदुमूर्तिं कीर्तिमाविश्वकार ॥ ५ ॥

यदोरदोषविशदैर्यशोभिरभिभोभितः

अन्ववायः स एवायमवाप यदुवंशताम् ॥ ६ ॥

ततः क्रोष्टा तस्मादजनि वृजिनीवानपि नृप-

स्ततो जज्ञे राज्ञः क्षितिपतिरिह स्वाहित इति ।

नृशङ्कुत्तनुत्रः समभवदथो चित्ररथ इ-

त्यतो जातः ख्यातः स किल शशबिन्दुर्नरपतिः ॥ ७ ॥

ततः पृथुश्रवा वीरस्तदनन्तरमन्तरः ।

ततः सुयज्ञ उशनाः सितेयुरिति च क्रमात् ॥ ८ ॥

सूनुस्तस्य मरुत्त इत्यनुपमः प्रोद्दामदोर्विक्रम-

स्तस्मात्कम्बलबर्हिर्रुज्ज्वलयशःप्रक्षालितक्षमातलः ।

एतस्मादुदियाय रुक्मकवचस्तस्मात्पराजिन्नृप-

स्तस्माद्भूरितुरंगमेधसुकृती राजाजनि ज्यामयः ॥ ९ ॥

ततो विदर्भः क्रथकुन्तिवृष्णिनिवृत्तिसंज्ञाः परतो दशार्हः ।

व्योमाच्छजीमूत इति क्रमेण जाता नरेन्द्रा विकृतिश्च वीरः ॥ १० ॥

तदनु भीमरथः पृथिवीपतिर्नवरथश्च ततो रथिनां वरः ।

दशरथः शकुनिश्च कराम्भारित्युपदिशन्ति पुराणपरायणाः ॥ ११ ॥

देवरातस्ततः श्रीमान्देवक्षेत्रस्ततो मधुः ।

ततः कुरुबलो राजा पुरुहांत्रः कमादभूत् ॥ १२ ॥

अथायुरासीदथ सत्वतोभूदथान्धकोस्माद्भ्रजमानसंज्ञः ।

विदूरथस्तत्परतोपिश्ररराशिः प्रतिक्षत्र इति क्षितीशः ॥ १३ ॥

बभूवाथ स्वयंभोजस्ततोपि हृदिकोभवत् ।

असूत सोपि धर्मात्मा राजानं देवमीदुषम् ॥ १४ ॥

निस्त्रिंशानिःशेषितवैरिपूरस्ततः क्षितिं पालयति स्म श्ररः ।

ततोपि राजा वसुदेवनामा यो विश्वहेतोरपि हेतुरासीत् ॥ १५ ॥

वृन्दारवृन्दारकवृन्दमौलिमन्दारमालासुरभीकृताङ्घ्रिः ।

आसीदमुष्मादसुरावतारभारापहाराय पुरा मुरारिः ॥ १६ ॥

बभूव प्रद्युम्नः किल कुसुमधन्वा मधुरिपो-

स्त्रिलोकीवीरोसौ तनयमनिरुद्धं प्रसुषुवे !

ततो भूभृत्पक्षक्षपणनिपुणेन स्वमहसा

परिस्फूर्जन्वज्रः शतमखसखः प्रादुरभवत् ॥ १७ ॥

वज्रस्य सूनुः प्रतिबाहुरासीद्दासीकृतक्षमापतिचक्रवालः ।

ततोपि सम्राडभवत्सुबाहुः प्रासूत सोयं चतुरस्तनूजान् ॥ १८ ॥

तेन ते सार्वभौमेन तनया विनयान्विताः ।

विभज्य वसुधाचक्रं चक्रिरे पृथिवीश्वराः ॥ १९ ॥

यथाविभागं वसुधामशेषां तेषां तदा पालयतां चतुर्णाम् ।

दृढप्रहारी दिशि दक्षिणस्यां प्रभुर्बभूव प्रथमात्कनीयान् ॥ २० ॥

सर्वेपि पूर्वं मथुराधिनाथाः कृष्णादितो द्वारवतीश्वरास्ते ।

सुबाहुसूनोरनु दक्षिणाशाप्रशासिनो यादववंशवीराः ॥ २१ ॥

ततः स राजा निजराजधानीमधिष्ठितः श्रीनगरं गरीयः ।

लेभे सुतं सेउणचन्द्रसंज्ञं यत्संज्ञया सेउणदेशमाहुः ॥ २२ ॥

अथ धाडियसो महीपतिस्तनयस्तस्य बभूव भिळ्मः ।

अजनिष्ट ततोपि राजुगिस्तदनु प्रादुरभूत्स बादुगिः २३

जज्ञे धाडियमस्ततः प्रतिभटक्षमापालकालानलः

तस्मादाविरभूत्प्रभूतविभवो भर्ता भुवो भिळ्मः ।

एतस्मान्महसां महानिधिरसौ श्रीवेसुगिर्जज्ञिवान्

हन्ता भीष्मभुजौजसामसुहृदां तस्मादभूदर्जुनः ॥ २४ ॥

अजस्रमाविष्कृतदानवारिः प्रभूतहस्तार्चितदानवारिः ।

ततः स राजा विरराज राजश्रियो विलासैर्जितराजराजः ॥ २५ ॥

आशीद्विलासी नृपतेरमुष्मात्स भिल्लमः पल्लवितोरुकीर्तिः ।

स वादुगिः स्वादुगिरां कवीनां स्तोत्रैकपात्रं भवति स्म तस्मात् ॥ २६ ॥

ततो महीं महीपालः पालयामास वेसुगिः ।

मंहतप्रोद्यदुद्दामधामसामन्तसंततिः ॥ २७ ॥

ततोपि नृपभिळ्मः समरसीमभीमक्रिया-

निरर्गलभुजार्गलायुगलकाललीलालयः ।

ततः समदमेदिनीपातिपतङ्गभङ्गव्रतः

प्रतापशिखिलद्वितत्रिजगदङ्गणः सेरुणः ॥ २८ ॥

समुद्भूतो येन महाभुजेन द्विषां विमर्दात्परमर्दिदेवः ।

आस्थापि चालुक्यकुलप्रदीपः कल्याणराज्येपि स एव येन ॥ २९ ॥

परम्भदेवः स ततो बभूव द्विषद्वधूनेत्रघनाम्बुवृष्टौ ।

प (ऐ ?) रम्भदेनेव रुचां चयेन यस्य प्रतापेन चिरं व्यराजि ॥ ३० ॥

तस्मादनन्तरमनन्तभुजप्रतापः

श्लोणपतिः समभवत्स ह सिंहराजः ।

तस्यानुजस्तदनु भूवल्यं बलीयान्

अत्रायत त्रिजगतीविजयी स राजा ॥ ३१ ॥

लञ्जीपुरात्समानीय कर्पूरतिलकं गजम् ।
स कर्पूरव्रतं पूर्णमकरोत्परनन्दितः ॥ ३२ ॥
तस्मादप्रतिमल्लोभूत् मल्लुगिर्वल्लभः क्षितेः ।
उदजृम्भत जम्भारिभूरिदोर्दण्डचण्डिमा ॥ ३३ ॥
आसद्य सद्यः स्वनिवासहेतोः श्रीपर्णखेटं नगरं रिपुभ्यः ।
आहारि येनोत्कलभूमिपालादुत्तुङ्गमातङ्गघटा हठेन ॥ ३४ ॥
तस्मादमरगाङ्गेयः संबभूव भुवः पतिः ।
अथाविन्दत गोविन्दराजः साम्राज्यसंपदम् ॥ ३५ ॥
ततो मल्लुगिपुत्रोभूद्भूपालोमरमल्लगिः ।
अथ कालीयबल्लालः पालयामास मेदिनीम् ॥ ३६ ॥
महीपतेस्तस्य विहाय पुत्रान् गुणानुरक्ता यदुवंशलक्ष्मीः ।
श्रीभिल्लमं तस्य ततः पितृव्यमव्याजराजद्भुजमाजगाम ॥ ३७ ॥
यः श्रावर्धनमाससाद नगरं क्षोणीपतेरन्तला-
द्यः प्रत्यण्डकभूसृतं च समरे दुष्टं व्यजेष्ट क्षणात् ।
यो वा मङ्गलवेषकं क्षितिपतिं श्रीबिल्लणं जग्निवान्
कन्याणाश्रियमप्यवाप्य विदधे यो होसलेशं व्यसुम् ॥ ३८ ॥
स दण्डिकामण्डलमण्डायित्रीमकम्पसंपत्प्रभवैर्विलासैः ।
चक्रे पुरं देवगिरिं गिरीशप्रसादसंसादितदिव्यशक्तिः ॥ ३९ ॥
तदनु मदनमूर्तिः कार्तिकीचन्द्रसान्द्र-
द्युतिविशदयशोभिः शोभिताशावकाशः ।
अभवदवनिपालो जैत्रपालः करालः
प्रहरणरणरङ्गुत्तुङ्गदुत्तुङ्गखड्गः ॥ ४० ॥
दीक्षित्वा रणरङ्गदेवयजने प्रोदस्तशस्त्रस्रुवः
श्रेणीभिर्जगतीपतीन्हुतवता येन प्रतापानुले ।

तिल्लङ्गाधिपतेः पशोर्विशसनं रौद्रस्य रौद्राकृतेः
कृत्वा पूरुषमेधयज्ञविधिना लब्धस्त्रिलोकीजयः ॥ ४१ ॥

तस्मादभूदभिनवस्मरचारुमूर्तिः
कीर्तः पदं स किल सिद्धणदेवभूपः ।

उद्दण्डदार्युगलगर्वितवैरिवीर-
सीमन्तिनीवदनकैरवचण्डमानुः ॥ ४२ ॥

येनानीयत मत्तवारणघटा जज्जल्लभूमीभृतः
ककूलादवनीपतेरपहृता येनाधिराज्यश्रियः ।
येन क्षोणीभृदर्जुनोपि बलिना नीतः कथाशेषतां
येनोद्दामभुजेन भोजनृपतिः काराकुटुम्बीकृतः ॥ ४३ ॥

यद्रम्भागिरिकेसरी विनिकृतो लक्ष्मीधरः क्षमापति-
र्यद्वाहावलिभिः प्रसह्य रुरुधे धाराधराधीश्वरः ।
बल्लालक्षितिपालपालितभुवां सर्वापहारश्च यः
श्रीर्षिं हस्य महीपतेर्विजयते तद्बाललीलायितम् ॥ ४४ ॥

कृष्णो महादेव इति प्रतीतौ जातो ततः सिंहनृपस्य पौत्रौ ।
तयोस्तु पूर्वप्रभवः पुरस्तात्कृष्णोतिविख्यातमतिर्नृपोभूत् ॥ ४५ ॥

येनाकारि विशालवीसलचमूसंहारकालानले
हेलोन्मूलितमूलराजसमरे निर्वीरमुर्वीतलम् ।
येनानेकमहाफलकतुकृता संवर्ध्यमानोनिशं
क्षीणः कालवशात्पुनस्तर्हणतां धर्मोपि संप्रापितः ॥ ४६ ॥

ततः कृष्णे राजन्यमरतरुणीचामरमरु
नरङ्गरुत्तुङ्गं दिवि किमपि तेजः श्रितवति ।
परित्राता भूमेः समजनि जगज्जित्वरमहा
महोदेवः सेनारसिकसकलक्षमाभृतनुतः ॥ ४७ ॥

तिलङ्गक्षितिपालतूलनिचयप्रक्षेपचण्डानिलो
 गर्जद्रूर्जरगर्वपर्वतभिदादम्भोलिदोर्विक्रमः ।
 हेलोन्मूलितकौङ्कणक्षितिपतिः कर्णाटलाटोद्भट-
 क्षोणीपालविडम्बनः स हि महादेवः कथं वर्ण्यते ॥ ४८ ॥
 यो भोजदेवान्नृपतेः प्रतापी जग्राह चाहं मदमन्दसत्त्वः ।
 सार्धं जनन्या सह जीवितेन सोमेश्वरस्यापि जहार राज्यम् ॥ ४९ ॥
 यदीयगन्धद्विपगण्डपालीनिष्ठयूतदानाम्बुतरङ्गिर्णाषु ।
 सोमः समुद्रलवपेशलोपि ममज्ज सैन्यैः सह कुङ्कुणेशः ॥ ५० ॥
 सीमोल्लङ्घनभेव यस्य जगतां संहार इत्युच्यते
 क्रुद्धे वज्रधरेपि यंः क्षितिभृतं मैनाकमत्रायत ।
 स्मारं स्मारममुष्य दुःसहमहःसंदोहदावानलं
 तेनाम्भोनिधिनापि कुङ्कुणपतिर्नाराक्षि कुक्षिस्थितः ॥ ५१ ॥
 वाहानामपि यस्य वैरिविषयेप्यातन्वतां धन्विना-
 मातिल्लिङ्गनृपाङ्गणादनुदिनं ब्रह्मादिलालाभवत् ।
 यस्तत्थैव रणे जहार करिणस्तत्पञ्चशब्दादिकान्
 यस्तत्याज वध्रूवधादुपरतस्तद्भूभुजं रुद्र माम् ॥ ५२ ॥

राजप्रशस्तिः (ब)

वंशो हिमांशोर्जेयति प्रसिद्धो यस्मिन्स राजा यदुराविरासात् ।
 बभूव यस्मिन्नसुरावतारभारापहाराय पुरा मुरारिः ॥ ३ ॥
 वंशे तस्मिन्कंसविध्वंसनस्य क्षोणीपालो भिल्लमः प्रादुरासात् ।
 निन्ये नाशं वैरिभूभृत्पतङ्गान्यस्यानेकद्वीपदीपः प्रतापः ॥ ४ ॥
 नम्रीभवत्सकलराजसमाजमाली-
 माणिक्यदीधितिबिबोधिनपादपद्मः ।
 उद्दामदर्परिपुसर्पविहङ्गराजः

(८)

तस्माद्भूदभिनवस्मरचारुमूर्तिः
कीर्तिः पदं जगति सिद्धघणदेवभूपः ।
उद्दण्डदोर्युगलगर्वितवैरिवर्ग-
सीमान्तिनीवदनकैरवचण्डभानुः ॥ ६ ॥

अथ सकलकलानामालयः पालनाय
क्षितितलमवतीर्णः पौर्णमासीशशीव ।
अभवदवनिपालो जैतुगिर्नाम तस्मा-
दसमसमरधीरद्वेषिभूपालकालः ॥ ७ ॥

स भूमिपालो जनयांबभूव कृष्णं महादेवमहीपति च ।
हिताय लोकस्य यथा पयोधिश्चिन्तामणि कौस्तुभमप्युदारम् ॥ ८ ॥

जन्मान्तरोत्थं परिवर्तयन्तौ ज्येष्ठावरत्वं किल कौतुकेन ।
कृतावतारौ यदुराजवंशे प्रीत्या पुनस्ताविव रामकृष्णौ ॥ ९ ॥

धर्मार्थाविव तौ साक्षात्पालयन्तौ वसुंधराम् ।
विलाकेय लोकः सस्मार राजानौ रामलक्ष्मणौ ॥ १० ॥

दृप्यद्धारुणवाजिवारणरणक्षोणीषु जित्वा बहून्
दासीकृत्य तथापरान्विहितवानन्यानरण्यौकसः ।

इत्थं पार्थिवराजराजिविजयव्यापारपारंगत-
श्चक्रे शक्रजयाय कृष्णनृपतिः स्वर्लोकयात्रागतम् ॥ ११ ॥

अथ प्रभावातिशयेन लब्ध विभज्य लोकद्वितीयाधिपत्यम् ।
त्रिविष्टपं शासति कृष्णभूपे भुवं महादेवनृपः प्रशास्ति ॥ १२ ॥

तल्लिङ्गक्षितिपालतूलनिचयप्रक्षेपज्ञञ्ज्ञानिलो
गर्जद्गूर्जरगर्वपर्वताभिदादम्भोलिदोर्विक्रमः ।

हेलोनमूलितकौङ्कणक्षितिपतिः कर्णाटलाटोद्भट-
क्षोणीपालविडम्बगः स हि महादेवः कथं वर्ण्यते ॥ १३ ॥

अथं शिशुस्त्रिशिरणागतानां
हन्ता महादेवनृपो न जातु ।
इत्थं विनिश्चित्य ततोतिभीतै-
रन्ध्रैः पुरन्ध्री निहिता नृपत्वे ॥ १४ ॥

अत एव हि मालवेश्वरः शिशुमेव स्वपदे न्यवेशयत ।
स्वयमाशु विहाय संपदः कपटेनैव चिरं तपस्यति ॥ १५ ॥

विपमसमरकर्तुः शत्रवो यस्य पाणौ
प्रलयदहनधूमश्यामधामातिभीमम् ।
पृथुतरकरवालव्यालमालोकयन्तो
भव शरणमितीमं मन्त्रमुच्चारयन्ति ॥ १६ ॥

यदीयगन्धद्विपगण्डपालीनिष्ठयूतदानाम्बुतरङ्गिणीषु ।
सोमः समुद्रलवपेशलोपि ममज्ज सैन्यैः सह कुङ्कुणेशः ॥ १७ ॥

एतत्प्रतापो बहिरम्बुराशेरौर्वोन्तरेप्यस्ति कुतः प्रयामि ।
चिर विमृश्येति यदीयवैरी सोमेश्वरो वाडवमेव यातः ॥ १८ ॥

आस्ते मण्डितदण्डकापरिसरः श्रिसंउणाख्य परं
देशः पेशलवेशभूषणवचोमाधुर्यधुर्याकृतिः ।
तस्मिन्देवगिरिः पुरी विजयते त्रैलोक्यसारश्रियां
विश्रांतिः सुरशालिशैलशिखरस्पर्धिष्णुसौधावलिः ॥ १९ ॥

जगत्त्रयीगीतगुणप्रशस्तिः शास्ता समस्तावनिमण्डलस्य ।
श्रीमानिमानमन्वयराजधानीं सोयं महादेवनृपो विभर्ति ॥ २० ॥

कुर्वन्विभूतिविस्तारैरिलावृत्तसमाश्रियम् ।
अधितिष्ठति हेमाद्रिरिमां विबुधबान्धवः ॥ २१ ॥

सा संपत्तदिदं यशो बलमिदं सोयं प्रतापो महा-
नेकैकं पृथिवीभृतो भुवि महादेवस्य लोकोत्तरम् ।
यस्य श्रीकरणाधिपः स्वयमयं हेमाद्रिसूरिः पुरः
प्रौढप्रातिभवर्ण्यमानविलसद्वंशो भृशं शोभते ॥ २२ ॥

परिशिष्ट (नं. २.)

कुलाबा जिल्ह्यांतील अलिबाग तालुक्यांपैकी मांडवली (मांडवें)
 व थड (थळ) ह्या दोन गांवांचें दरम्यान असलेल्या एका
 देवालयांतील कोंकणचा चक्रवर्ति राजा ह्याचे वेळचा
 शके ११०२ मधील शिलालेख.

(मुंबईत परळच्या गव्हर्नरसाहेबांच्या बंगल्याजवळ सांपडलेला.)

स्वस्तियश्चाभ्युदयश्च ॥ शकेसंवत् ११०२ पराभवसंवत्सरेमाघेमासि ॥
 आद्येहसमस्तराजावलीविराजितमहाराजाधिराजकोंकणचक्रवर्तिश्रीमदपरादित्यदेव-
 कल्याण ॥ विजयराज्येतथैप्रसादात्समस्तराज्यभारचिंतांसमुद्रहतिमहामाल्य-
 भोगश्रीसोमशंभुराजकलेश्रीकरणेभांडागारेचप्रथमस्थेपाटीश्रीमहासांधिविग्रहिकश्री-
 अनंतपैप्रभुहितसंस्थेपाटीश्रीअमुकइत्यादिश्रीकरणेसत्येत्स्मिन्कालेप्रवर्तमानेमहा-
 श्रीमदपरादित्यदेवेनआत्मनःश्रेयोर्थिनासंजातमाधिपर्वणिसुतीर्थेस्नात्वांभगवतेकम-
 लिनीनाथायअर्घदत्त्वाभगवंतमुमापतिमभ्यर्च्यरभवंतीनाथश्रवैद्यनाथदेवायपंचोप-
 चारपूजासत्कारार्थथडमध्येप्रतीतमाडवलीग्रामस्याभ्यंतरवर्ताअनंतपैप्रभुसुतवाटि-
 कासिड्वायाद्यवांतरप्रवृत्ताधिकारसमस्ताविमुक्तैकृत्वानिमित्तसिड्वायाचतुर्विंशतिह-
 म्युदकातिसर्गेणप्रदतायत्रांकतोपि२ःतदेतस्याःवाटिकायाःपारिर्पथिताकेनापिनकर-
 णीया । यःकोपिपातकभाजीदमद्रव्यादिलोभत्वात्निमित्तसिड्वायाधिकारंकरोति-
 सपंचभिरपिपातकैरुपपातकैश्चपरिवृत्तैरौरवमहारौरवतामैत्रांधतामैत्रकुंभापाकादि-
 नरकांश्चिरमनुभविष्यतियतःस्वदत्तांपरदत्तांवायोहरेच्चवसुंधरां ॥ षष्ठिवर्षसहस्रा-
 णिविघ्नायांजायतेकृमिः॥ आरामाणांसहस्रैश्चतडागानांशतैरपि ॥ गवांकोटिप्रदानेन-
 भूभूमिहर्तानतुष्यति ॥२॥ चवतुजोकोणहुविपशारनलोपीतव्याश्रवैद्यनाथदेवायतै-
 लेसकुटुंबिन्तापडे ॥ तेहायनायगाढवेकंविजोगोलिखितमिदंकायस्थतुत्वप्रकृतेनवा-
 लिगपंडितेन ॥

परिशिष्ट (नं. ३.)

पूर्वकालीन (सेऊणदेशचे) व उत्तरकालीन (देवगिरीचे) यादव
घराण्यांच्या इतिहासावर प्रकाश पाडणाऱ्या शिलाशास-
नाची व ताम्रपटाची काल व स्थानदर्शक जंत्री.

शक—इ. स.	स्थान.	सारांश.
९२२—१०००	संगमनेर	ताम्रपट—संस्कृतांत; देवनागरी लिपीत—सिंडि नगर (हल्लींचे सिन्नर) येथें राज्यकरणाऱ्या दुसऱ्या भिल्लाचे वेळचा; यांत पूर्वकालीन अगर सेऊण देशच्या यादव राजघराण्यांची वंशावळ दिली आहे.
१४८—१०२५—२६	कलसबुद्रुक	ताम्रपट—संस्कृत; देवनागरी लिपीत—सेऊण देशचे यादव राजघराण्यांपैकीं महासामंत तिसरा भिल्लम याचेवेळचा; सिंडिनगर येथें राज्य करीत होता. इ. स. ३-११-२५ रोजी सूर्य-ग्रहणाच्या पर्वतीवर सिंडिनगर येथील देवनदीत स्नान करून कळस-बुद्रुक गांव श्रीभट्टाचा नातू मणव्ह यांस दान दिला.
१९१—१०६९	घसई (टाणें जिल्हा)	ताम्रपट—संस्कृत; देवनागरी लिपीत. दृढप्रहारापासून दुसऱ्या सेऊणचंद्रपर्यंत सेऊणदेशचे यादव राजांची त्रोटक हकिगत यांत दिली आहे. नाशिक नजीकच्या सिंडिनगर परगण्यांतील चिंचोली गांव

शक--इ. स.

स्थान.

सारांश.

दुसऱ्या सेउनचंद्राने शके ९९१ सांम्य संवत्सरी श्रावण शु॥ १५ रोजी आपला राजपुरोहित **सर्वदेवाचार्य** यांस दान दिला. ह्यांत दृढप्रहार राजापासून तिसऱ्या सेऊण चंद्रापर्यंतची वंशावळ दिली असून प्रत्येक राजाच्या पराक्रमाचें थोडें वर्णन केलें आहे.

९९१—१०६९

वाघली

(खानदेश जिल्हा)

शिलालेख-संस्कृत; देवनागरी लिपीत-
असून याचे अ, ब, क, असे तीन भाग आहेत. खानदेश जिल्ह्यांतील चाळीस-गांवचे पूर्वेस १२ मैलावर **वाघली** गांव आहे. तेथील श्रीसिद्धेश्वराचे मंदिराचे व्यवस्थेकरितां मौर्यकुल प्रदीप गोविंदराज व त्याचा सन्नाट महामंडलनाथ सेऊण यानें वाघली येथील कांहीं जामिनी शके ९९१ च्या आषाढ अमावास्येस सूर्यग्रहणाचे पर्वणीस दान दिल्या. ह्याच सेऊणचंद्र यादव राजानें शके ९९१ श्रावण शु॥ १५ रोजी दुसरें एक दान केलें आहे. गोविंदराज हा दुसऱ्या सेऊणचंद्राचा मांडलीक होता. असें ह्या शिलालेखावरून दिसतें. गोविंदराजाच्या पूर्वीच्या २० पिढींतील राजांचीं नांवां ह्यांत नमूद

शक--इ. स.

स्थान.

सारांश.

केली आहेत व ते सौराष्ट्रांतील वल्लभी गांवाहून खानदेशांत आले असें ह्यांत म्हटलें आहे ह्यावरून मौर्य कुळांतील राजे यादव राजघराण्यांचे मांडलीक असून उभय कुळांचें मूळस्थान द्वारावती असावें असें दिसतें. सूर्यग्रहण २१-७-१०६९ इ. स.

१०२०—१०९८

अश्वी

(नगर जिल्हा)

ताम्रपट; संस्कृतांत; देवनागरी लिपीत-सेऊणदेश इरम्मदेव याने संगमनेर चौऱ्याशींमधील कोंकणेगांव ब्राह्मणास दान दिल्याचा उल्लेख आहे.

१०६४—११४२

अंजनेरी

(नाशिक जिल्हा)

शिलालेख; संस्कृतांत देवनागरी लिपीत-तिसरा सेऊणचंद्र ह्यानें अंजनेरीच्या चंद्रप्रभा(८ तीर्थकर)मंदिराचे सुव्यवस्थेकरितां तीन दुकानें दान दिली. ह्या राजाची सदरील शिलालेखांत पांच बिरुदें दिली आहेत.

१११३—११९१

गदग (१)

(धारवाड जिल्हा)

येथील त्रिकुटेश्वर देवालयांत नऊ (९) शिलालेख असून नारायणदेवाचे मंदिरांत दोन आहेत. कांहीं संस्कृतात व कांहीं कानडी भाषेत आहेत नं. ३ चा शिलालेख महत्वाचा असून कानडी भाषेत आहे. ह्यांत होयसल यादव राजघराण्यांची थोडी माहिती दिली

शक--इ. स.

स्थान.

सारांश.

आहे. इ. स. २३-६-११९१ रोजी सूर्यग्रहण होतें त्या दिवशीं महाराजाधिराज प्रताप चक्रवर्ती भिल्लम ह्यानें हेरुरच्या छांवणींतून आपला प्रधान जयंतसिंह ह्याच्या विनंतिवरून दान दिल्याचा उल्लेख आहे.

उपलब्ध नाहीं मानगोली देऊर.

अर्धवट; शिलालेख; पाहिला जैतुगीदेव (जैत्रपाल) ह्याचा दंडनाथ सहदेव ह्या नांवाचा प्रधान होता त्याचा उल्लेख यांत आहे.

११२८--१२०६-७

पाटण

(खानदेश)

शिलालेख;—बराच भाग संस्कृतांत व अखेरचा कांहीं भाग मराठीत-देवनागरी लिपी-यांत देवगिरीचा यादव राजा सिंघण ह्याच्या राजवटींत सुप्रसिद्ध ज्योतिषी चांगदेव(भास्कराचार्याचा नातू) ह्याचा उल्लेख आहे. ह्याशिवाय यादवराजांचें मांडलिक निकुंभ घराण्यापैकीं सोईदेव व हेमाडीदेव ह्यानीं सिद्धांत शिरोमणि वगैरे ज्योतिष ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठीं चांगदेवानें विद्यालय बांधिलें होतें. त्यास देणगी दिल्या बद्दलचा यांत उल्लेख आहे. भास्कराचार्याची ह्यांत सविस्तर वंशावळ दिली आहे.

शक—इ. स.	स्थान.	सारांश.
११३५--१२१३	गदग (दुसरा) (धारवाड)	शिलालेख;-संस्कृतांत; कानडींत- सिंघण देवानें लिंगायतांच्या त्रिकटेश्वर देवाल्यास गांव इनाम दिल्याबद्दलचा.
११३६--१२१४	खिद्रापूर (कोल्हापूर)	शिलालेख;-संस्कृतांत;कायस्थ लिपींत सिंघणदेवानें या गांवच्या कोपरेश्वरास गांव इनाम दिल्याबद्दलचा उल्लेख.
११३७--१२१५	म्हैसूर	शिलालेख. सिंघणाचे वेळचा.
११४०--१२१८	कोल्हापूर	शिलालेख; सिंघणाचे वेळचा.
११४४--१२२२	बहाल (खानदेश)	शिलालेख; (दोन भाग) संस्कृतांत देवनागरी लिपींत-सिंघणाचे राजवटींत प्रसिद्ध ज्योतिषी अनंतदेव ह्यानें बांधलेल्या मंदिराचा ह्यांत उल्लेख 'आहे. त्याचा कनिष्ठ बंधु महेश्वर ह्यानें सिंघणाची ह्यांत प्रशस्ति लिहिली आहे.
११४५--१२२३	हरिहर	शिलालेख;-भाषा कानडी; जुनी कानडी लिपी-देवगिरी येंथें स्वतंत्र गादी स्थापणारा भिल्लम याजपासून रामदेवराव जाधवापर्यंत वंशावळ दिली आहे.
११४५--१२२३	कोल्हूर	शिलालेख; सिंघणदेवाचे वेळचा.
११४८--१२२६	चौददामपूर	शिलालेख; सिंघणदेवाचे वेळचा.
११५६--१२३४	त्रिजापूर	शिलालेख; सिंघणदेवाचे वेळचा.

शक—इ. स.	स्थान.	सारांश.
११५७—१२३५	कोल्हापूर	शिलालेख; सिंघणदेवाचे वेळचा.
११५८—१२३६	कोल्हापूर	शिलालेख; सिंघणदेवाचे वेळचा.
११५९-६०-१२३७-३८	हरळाहल्ली	ताम्रपट;—संस्कृतांत, देवनागरी लिपींत,—फार महत्वाचा आहे; सिंघणाचे पराक्रम वर्णन केले आहे, व यादवांची वंशावळ दिली आहे.
११६०—१२३८	तिलिचल्ली	शिलालेख;—कानडींत, लिपी कानडी,—यांत देवगिरीच्या सिंघणदेवाची भरपूर स्तुति केली आहे. मालवदेशच्या राजाचा व बलाढ्य अभिरांचा पराभव केल्याचा उल्लेख यांत आहे.
११६२—१२४०	आंबे	शिलालेख; संस्कृतांत; देवनागरी लिपींत, सिंघणदेवानें गुजराथेवर दुसरी मोहीम राम याचे नेतृत्वाखाली केल्या-बद्दलची सविस्तर हकीगत यांत आहे. हा शिलालेख फार महत्वाचा आहे. खोले श्वराचे पराक्रमाचें वर्णन आहे.
११६८—१२४६	कडकोळ	शिलालेख; (सिंघणदेवाचे वेळचा) ह्यांत सिंघणास भुजबळ—प्रताप चक्रवर्ती असें बिरुद लाविलें आहे.
११७१—१२४९	चिक्कवागेवाडी	ताम्रपट; कानडी भाषेंत, कन्हूरदंव उर्फ कृष्णदेव यादव ह्याचे वेळचा. सदरील यादवराजाचा मंत्री मल्लीशेटी ह्यांनें ब्राह्मणांस इ. स. २६-६-१२४९ रोजी दान दिल्याचा ताम्रपट.

शक—इ. स.	स्थान.	सारांश.
११७१—१२४९	बेडिगिरी	ताम्रपट; कन्हारदेव उर्फ कृष्णदेव यादवराजे ह्यांचा प्रधान मल्लीशेटी ह्याने इ. स. २२-७-१२४९ रोजी दिलेले दानपत्र.
११७२—१२५०	कोल्हापूर	शिलालेख; कन्हारदेव उर्फ कृष्णदेव ह्यांचे वेळचा.
११७५—१२५३	बेहट्टी	ताम्रपट; संस्कृतांत, कायस्थ गलिपींत महाराजाधिराज द्वारावतीपुराधिप कन्हार देव ह्याचे राजवटीतील सातव्या वर्षी तले बिचण्ण प्रधानाचा मुलगा चौडराज ह्याचे दानपत्र.
११७५—१५५३	त्रिकेवाडी	ताम्रपट; कन्हारदेवाचा मंत्रि मल्लीशेटी याने कांहीं जमिनी दान दिल्या बद्दलचा आहे.
११८१—१२५९	चंडदामपूर	ताम्रपट; कन्हारदेवाच्या वेळचा, कानडींत.
११८३—१२६१	रेनडे	शिलालेख, प्रौढप्रताप चक्रवर्ती महादेवराय ह्याचे वेळचा.
११८४—१२६२	चंडदामपूर	महादेव यादवराजे ह्याचे कारकौदीतल्या तिसऱ्या वर्षीतील.
११८५—१२६३	चंडदामपूर	महादेव राजाचे वेळचा.
११८५—१२६३	चंडदामपूर	महादेव राजाचे वेळचा.
११८७—१२६५	कोल्हापूर	शिलालेख; प्रौढप्रताप चक्रवर्ती महादेवराय ह्याचे वेळचा.

शक—इ. स.	स्थान.	सारांश.
११८७—१२६५	हुलगुर	शिलालेख; संस्कृत आणि कानडोंत प्रौढप्रताप चक्रवर्ति महादेवराय ह्यांचे वेळचा.
११९३—१२७१	दावणगोरे (म्हैसूर)	शिलालेख; रामदेवराव जाधव यांचे वेळचा.
११९३—१२७१	पैठण	ताम्रपट; संस्कृतांत; देवनागरी लिपींत चक्रवर्ती रामचंद्रदेव जाधवांचे वेळचा. यांत यादवांची वंशावळ दिली असून रामदेवरावांच्या पराक्रमाचे भरपूर वर्णन केले आहे.
११९४—१२७२	ओवळें (ठाणें नजीक)	ताम्रपट; संस्कृतांत; देवनागरी लिपींत असून यांत देवगिरीच्या यादवराजांची वंशावळ दिली असून उत्तर कोंकणांत देवगिरीच्या यादवांचा अंमल होता असें दाखविणारा.
११९४—१२७२	कोल्हापूर	शिलालेख रामदेव जाधव यांचे वेळचा.
११९५—१२७३	पंढरपूर	शिलालेख चौऱ्यायशीचा; संस्कृतांत देवनागरी लिपीत-पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाचे मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे कामी देणगी रूपानें मदत केली ह्यांची तपशीलवार यदी दिली आहे. रामदेवराव जाधव यांचे वेळचा; यांत हेमाद्रिचे व प्रौढप्रतापचक्रवर्ति रामदेवराव जाधव ह्यांची नावे दिलेली आहेत.
११९८—१२७७		

शक -इ. स.	स्थान.	सारांश.
११९९—१२७७	सिंडनुरले (कोल्हापूर)	शिलालेख, चक्रवर्ति रामदेवराव जाधवाचे वेळचा.
११९९—१२७७	हरिहर (म्हैसूर)	शिलालेख; कानडीत; प्रौढप्रताप-चक्रवर्ति रामदेवराव जाधवाचे वेळचा यांत त्याचे मांडलिक साजू व टिकमदेव यांचा नामनिर्देश आहे.
१२०५—१२८२	वाळगांव (म्हैसूर)	शिलालेख; कानडीत रामदेवराव जाधव यांचे वेळचा.
१२०५—१२८३	सोराब (म्हैसूर)	शिलालेख; कानडीत विजयस्तंभा-वरील रामदेवराव जाधवाचे वेळचा.
१२०६—१२८४	वालगांव (म्हैसूर)	शिलालेख; कानडीत, विजयदर्शक.
१२०६—१२८४	वालगांव (म्हैसूर)	शिलालेख; कानडीत रामदेवराव जाधवांचे वेळचा.
१२०८—१२८६	म्हैसूर	शिलालेख.
१२११—१२८९	उनकेश्वर (व-शाड)	मराठीत; उनकेश्वर येथील देवालयीस कांहीं गांव दान दिल्याबद्दलचा.
१२१२—१२९०	अण्जूर	ताम्रपट; संस्कृतांत देवनागरी लिपींत रामदेवराव जाधव यांचे वेळचा; ह्यांत देवगिरिच्या यादवांची वंशावळ दिली असून त्यांचा उत्तर कोंकणांत अंमल होता अर्धे दाखविणारा; उत्तर कोंकणच्या सुभेदारीचे काम श्रीकृष्णदेवांकडे सोंपविले होते असा ह्यांत उल्लेख आहे.

शक—स. इ.

स्थान.

सारांश.

तसेंच अण्जूर गांव ब्राह्मणास दान
दिल्याचा यांत उल्लेख आहे रामदेव-
रावाचा महामत्य एकदेव ह्याचा यांत
उल्लेख आहे. हा फार महत्वाचा आहे.
अस्सल ताम्रपटाचा उतारा परिशिष्टांत
दिला आहे.

१२२२—१३००

वेलापूर

शिलालेख; भाषा अर्धवट संस्कृत

(सोलापूर जिल्हा) मराठी.

१२२७—१३०५

„

परिशिष्ट नं. ४

अश्वी येथील ताम्रपट.

शके १०२० (इ. स. १०८८)

- १ ऽ स्वस्ति जयोभ्युदयश्च ॥ त्रैलोक्ये सं मृजति भगवांल
- २ ंध महात्म्यतेजाः । चित्तागम्यः परमतपसा योगि-
- ३ नां ध्यायतां यः अप्रत्यक्षं भवति विबुधानःमधि प्रा-
- ४ यशोसौ देवः सोयं यदुपतिपतेः शंकरः शंकरो-
- ५ तु । आदौ ख्यातो दृढप्रहारनृपतिः श्री विष्णुरूपः स
- ६ हि प्रायातो निजवंसशेखर तनुर्द्धारावती पत्तनात् ॥
- ७ संग्रामे रिपुहस्तिपति शिरसां संच्छेद भेदे दृढः चं-
- ८ द्रादित्यपुरं प्रसिद्धमकरोत् प्राक्संभवं यो भुवि । श्रीम
- ९ त्सेउणचंद्र नाम नृपवरस्तस्मादभूद्भूमिपः नित्यं दे-
- १० सपदांति विषयेस्तन्नामसंपादयन् येनाकारि पुरं

- ११ च सेडणपुरं श्री सिदिनेरेवरे तत्पुत्रः कुलदीपक
 १२ गुणनिधिः श्री धाडियप्पस्ततः । आसीतदशेषभूत
 १३ यशसी श्रीमान् बृहद्भिल्लमः श्रीराजस्तदनंतरं न.
 १४ रपतिर्जातो महीमंडनः । अर्वावतस्य बभूव भूतल
 १५ हरिः श्रीवद्दिगाख्यो नृपः तस्मात् श्रीवरभिल्लमः क्षि-
 १६ तंपतिः प्रत्यक्षधर्मोभवत् भार्या यस्य च झंझराजत-
 १७ नया श्रीलस्थियव्वाव्हया धर्मत्यागविवेकबुद्धिसगुणा
 १८ श्रीराष्ट्रकूटान्वया या जाता नवबालराजसमयेय
 १९ (द ?) न्वयाद्धारिता । सप्तांगोद्यतराज्यभारधरणात् रा-
 २० य त्रयाध्याततः ॥ श्रीवेसुकमहीपतिः सम
 २१ भवत् यस्यांगस्लिष्टस्ततः श्रीभिल्लमधरा

पत्रा २ रा, बाजू पहिली.

- २२ धरः समुदितः श्रीमल्लीकाख्यो (नृ) पात्रैलोक्ये
 २३ निजवंसकीर्ति निर्मलतपा संभूषयन् यादवः
 २४ दक्षोदुष्कृतिमर्दनस्य चरणौ संपूजयन् यो भुवि
 २५ तद्वंसोद्भूव सेडणेन्दु नृपतिर्जातोत्र धर्माधिकः सध्वा
 २६ न्भूतलयाश्रितात् क्षितिपतीन् निर्जित्य शौर्यासिना
 २७ राज्यं येन समुद्धृतं सतिकलं स्वर्गं गते मिल्लमे यद्र
 २८ त्सूकररूपसाम्यहरिणा लोकत्रयं चाहृतं ॥ तत्पुत्रो
 २९ नृपतित्रयैकतिलको वीरीभकंठीरवो वीरः शूरवि-
 ३० पक्षपक्षदलनौ राजा इरम्मो भवत् । येन श्रीभुवनैक-
 ३१ मल्लमार्जितं निर्जित्य सप्तांगकं राज्यं श्रीपरमर्दिने क्षिति
 ३२ भूते दत्तं स्वसेवाक्रमात् भार्या यस्याभवद्देवी लक्ष्मीरि-
 ३३ व भुविस्वयं । श्रीयोगल्लेति य नाम्ना रंजितं भुवनत्रयं ॥
 ३४ सकनृपकालातीतसंवहरसहस्रेके विसत्प्रधिक्ते ऊं-

- ३५ कतोपि । संवत् १०२० बहुधायन संवसरान्तर्गतिय
 ३६ वैशाखमासे सोमादिने अमावास्यायां नर्मदायां नर्म-
 ३७ दापुरे श्रीसिद्धेस्वरक्षेत्रे बह्मतीर्थे कपितीर्थे च वैसाख व-
 ३८ दि १५ सोमे । अद्येह श्रीनर्मदापुरे । समस्तभुवनाश्र-
 ३९ य श्रीपृथ्वीवल्लभमहाराजाधिराजपरमेश्वर परमभट्टा-
 ४० रकसत्याश्रयकुलतिलकचालुक्याभरणश्रीमन्निभुवन-
 ४१ मल्लपेरमार्द्रिदेवविजयराज्ये । सेउणदेसे । समस्तरा-
 ४२ जावलीविराजितमहामंडलेस्वरथी आइरमदेवेन
 ४३ पूर्वप्रघातानुगतेन ॥ करहारविनिर्गत कास्योपगो-

पत्रा २ रा, बाजू २ री (पाठीमागील)

- ४४ त्रान्वयो साकलशाखाप्रसृताय । तस्य सप्तमे पुरु
 ४५ ष । नागणक्रमावित् तत्पुत्रः सूदनभट्ट । तस्मात्
 ४६ गोपतिभट्टः । तत्पुत्राय कूकलपंडिताय । यमनिय-
 ४७ मस्वाध्यायध्यानानुष्ठानरताय । त्रिंशत्बाह्यणसहि
 ४८ ताय सेउणदेसे श्रीनगर सार्द्धसहश्रद्वयसंब-
 ४९ ङ्ग संगमनेरचतुरासीति मर्ध्ये कौक्रेणग्रामः पा-
 ५० दप्रक्षालनं कृत्वा मौलीकृतहस्तद्वयेन परमश्रे-
 ५१ योर्थ सासनयुक्तो दत्तः ॥ सवृक्षमालाकुलः सका-
 ५२ ष्टत्रिणोदकः निधिनिक्षेपगिरिनदनदीसहितः
 ५३ एतत्ग्रामसीमायां पूर्वतः दुंदूदेवैः आग्नेयां कोर्व-
 ५४ चोग्रामः दक्षिणतः मणिर्यवलिग्रामः नैरित्यां
 ५५ जुंयैरवेग्रामः । पश्चिमतः वडगर्वग्रामः वायव्य (तः)
 ५६ संगवींश्रौमः उत्तरतः कपर्थकग्रामः इतान्यां मे

१ कौक्रेणगांव (ता. संगमनेर, जि. अहमदनगर) २ दुधेश्वर नावाचे
 वस्थान. ३ कोची ४ सनौली ५ जोरवे ६ वडगांव ७ सांगवे ८ कौठे ९ मोंदचण.

- ५७ पीपानायं । एवं अष्टाघाटोपलक्षितः ग्रामोयं
 ५८ सातने दत्तः ॥ परत्र संवलदिव्य भूमिदानात्परं न
 ५९ हि तस्मा (त्) सर्वप्रयेत्नेन भूमिदानं प्रपालयेत् । सा-
 ६० मान्योयं धर्मसेतुनृपाणां काले काले पालनीयो भ-
 ६१ वद्भिः । सर्वानेतान् भोगिनः पार्थिवेक्षन भूयो भूयो
 ६२ याचते रामभद्रः । मद्रंसजाता परवंक्षजाताः
 ६३ ये पुण्यवंतो मम धर्ममेतं प्रपालयिष्यंतु नृपा

पत्रा ३ रा.

- ६४ स्तु सर्वे कृतांजलिः स्तानहमब्रवीगि । या
 ६५ नीह दत्तानि पुरा नरेन्द्रेः दानानि धर्मार्थं
 ६६ यत्सस्कराणि । निर्माह्यतुल्यानि भवंति तानि । को
 ६७ नाम साधुः पुनरादतीति । गयगोदावरांगंगाप्र-
 ६८ यागादिषु दानतः यत्पुण्यं तत्फलं सर्वं भवेद्भूमि-
 ६९ प्रपालनात् । बहुभिः र्वसुधा भुक्ता राजभिः सगरादि-
 ७० भिः यस्य यस्य यदा भूमिः तस्य तस्य तदा फलं ; स्वद-
 ७१ तां परदत्तां वा यो हरेत वसधत्रीं षष्टिवर्षसहस्राणि
 ७२ विष्टायां जायते कृमिः । भूमि यः प्रतिगृण्हाति यस्तु
 ७३ भूमिं प्रयच्छति । उभौ तौ पुण्यकर्माणौ नियतं स्वर्ध-
 ७४ गामिनौ । न विषं विषमित्याहुः बह्वस्वविषमुच्यते ॥
 ७५ विषमेकाकिनं हंति ब्रह्मस्वं पुत्रपौत्रिकं विध्यटवी-
 ७६ षु तोयासु सुष्टकोटरवासिनः । कृष्णसर्पाहि जायं-
 ७७ ते ब्रह्मदेयापहारकाः ॥ अहो राघवराजेन्द्रसप्तकं
 ७८ ल्प स्मनोद्यहं । न शृतं न मयां दृष्टं स्वयंदत्तापहारकं
 ७९ चंद्राकौंच तथा भूमिर्नभश्चापस्तथानिलः तारकाक्षा-
 ८० नलश्चैव धर्मराजस्तथैवचा तिस्रः सध्यास्त्रयोक्वेदा अ-

- ८१ गनयस्तु त्रयस्तथा । अहोरात्रं च दानस्य एते वै साक्षिणः
८२ स्मृताः । यादवान्वयेन श्री श्री आइरमदेवेन कोंकणग्राम सा-
८३ सनं दत्तं पुत्रपौत्रादिभिः पालनीयं ॥ श्रोत्रेद्रम्मासु
८४ सुवर्णछटकेन दातव्यं लि
८५ खितं पालकरणी श्रीहरिश्वदेण ॥ मंगलमहाश्रीः

परिशिष्ट (नं. ५)

ठाणें (ओंवेळे) येथील ताम्रपट.

शके ११९३ (इ. स. १२६१)

ओम ॥ स्वस्ति श्रीशालिवाहनशके ११९४ अंगिरानामसंवत्सरे आश्विनशुद्ध ५
रत्रौग्रामशासनसंमतिः लिख्यते ॥ यथा ॥ पादन्त्यासभरातिरे ऋविनमत्पृथ्वामिथः
संमिलत्सप्तान्भोधिपयः प्रवाहकलनावित्रस्तविश्वत्रयाः ॥ चंचत्कौतुककंदुकीकृतकुल-
शोणीधरश्रेणयोहेरंबस्यजयंतिदानरभतभ्रांतालयः केलयः ॥ १ ॥ विभ्राणस्तुहि-
नाद्रिमौलिविलसन्नालाभ्रलीलांभुवंदं द्रुग्नेजगत्रयीमवतुसक्रीडावराहोहरिः ॥ यस्यां-
गव्यतिषंगिणीप्रसमरासाक्कापिसप्तार्णवीनव्योन्निद्रतमभ्रमांबुक्वणिकासंदेहमभ्यस्यति
॥ २ ॥ आस्तेपयोधिप्रतिमोयदूनावंशः प्रतीतोभुवनत्रयपि ॥ यदुद्भवैर्भूपतिरत्नजा-
तेरमंडिपृथ्वीमृगलोचनेव ॥ ३ ॥ वंशे तस्मिन्नबनिवनिता मौलने पथ्यरत्नंजातः
शातद्युतिसितयशाभिल्लमः शोणिपालः ॥ अर्थिश्रेणीसुरविटपिनोयस्यविद्वेषेभूपाः-
शोणश्रीकंपदाकसलयं नित्यमुत्तंसयंति ॥ ४ ॥ दिवंगतेतत्र चित्रधाम्नीमहीमहीं-
द्रेगुणरत्नसिंधौ ॥ अनंतरंभुवलथैकजैत्रः श्रीजैत्रपालो नृपतिर्बभूव ॥ ५ ॥
नम्रक्षमापालचूडानणुमणिकिरणोदारकासारविचिक्रोडकिडत्पदाब्जः प्राथितयदु कुलां-
भोधिनीहारभानुः ॥ तत्पुत्रोयप्रतापद्युमणि ऋचिचयाचांतविद्वेषियोषिच्चक्षुश्चंद्रि-
लासांजनतिमिरभरः सिंघणोऽभ्ररेद्रः ॥ ६ ॥ दिग्यात्तारभंभावत्तुरगचयचमूचक्र-

जाग्रत्सुराग्रश्रेणीसंघट्टपिष्टाक्षीतिधरनिकरोद्रूतधूलोवितानैः ॥ संप्राप्तेषुप्रकामंजलधिषु-
 विपदंसंगराद्भंगभाजांयस्मिन्नास्तीह रुष्टेस्तातिरवनिभृतानस्थलेनोजलेपि ॥ ७ ॥ अज-
 निविजयलक्ष्मीविद्युद्दुल्लासलीलाविलसदसिपयोदः शोणिपालोथकूष्णः ॥ सुकुलय-
 तिविचित्रंयस्यदृष्यत्प्रतापद्युमाणिररिन्नृपाणांपाणिपंकेरुहाणि ॥ ७ ॥ कुंभीद्रारवर्गा-
 तिभिः प्रसृमरैनिःस्वानवाद्यस्त्रनैर्यैनिस्त्रिशलतारणांगणमहारंगेनटट्युद्रटं ॥ एत-
 श्चिगमरातिपक्षमलदृशांधम्मिल्लतोमल्लिकाभ्रयंत्याकुलकंठकंदलतलाश्रुच्यतिहार-
 ल्लजः ॥ ९ ॥ मखसंप्रीणितैरिंद्र पदायमरुतांगणैः ॥ समाहूतइवक्ष्मापःसप्रापसुर-
 मंदिरं ॥ १० ॥ शरदमलमरीचिथ्रीसपक्षैर्यशोभिर्धवलितनिखिलाशाचैकवालो-
 नृपालः ॥ नृपकुलकमलौघध्वंसनीहारपातस्तदनुतदनुजन्माश्रीमहादेव आसीत्
 ॥ ११ ॥ यस्योदार यशस्तुषारमहसिप्राप्तोदयेसंततंशातांशूपलमंडलायितमरिस्त्रीले-
 चनश्रेणिभिः ॥ चेतोभिःकुमुदायितंरजगतांध्वांतायितंचार्थिनांदारिद्र्येणसमंततः
 सुकविभिश्चंचोकोरायितं ॥ १२ ॥ विजित्यपार्थोनिधिमेखलायास्तलंधारिव्यानि-
 खिलंसंभूपः ॥ क्रमेणसुत्रामजिर्गाषयेवस्वर्गप्रयाणाभिमुखोबभूव ॥ १३ ॥ उन्मील
 यदुवंशमौक्तिमणिःक्षोर्णद्रनारायणपृथ्वीपालापितामहोनिजभुजप्राकारभामोदयः ॥
 खेलन्मालवमेदिनीपरिवृढ प्रौढेभंचाननःसुनुःकृष्णमहीपतेर्विजयतेश्रिरामचंद्रो-
 नृपः ॥ १४ ॥ सुरगिरिमधिरुढेपूर्वदिक्पर्वताभंकलितदिनकरश्रीसुंदरेयत्रदिक्षु ॥
 किरतिकरसमृद्धिस्पर्धिर्नाबाणपक्तिप्रतिबलतिमिरौघःकांदिशीकोनकोभूत् ॥ १५ ॥
 अथखरतरप्रतापतनुशोषितारातिनरेशयशःपल्लवः ॥ विमलनिजगुणमौक्तिकमणि
 श्रेणिसमलंकृतदिगंगनावलयः ॥ १६ ॥ प्रौढरिपूरःकपाटयानप्रकाटितनृसिंहडंबरः ॥
 शंबरमथनतरलनयनांचलचंचरार्कचुंवितमुखांबुजः ॥ १७ ॥ स्वभुजसमुपार्जितैकांग-
 वाराभिधानसकलगुणानिधानरिपुदनुजवीरनारायणः ॥ रायनारायणनिजायुरवधी-
 रितपितामहरायपितामहः ॥ द्वारवतीपरिवृढः ॥ गुर्जरकुंजरदलनकंठीरवः ॥
 तेलिंगतुंगतरूनमूलनमत्तदंतावलः ॥ मालवप्रदीपशमनप्रलयानिलः ॥ दानवगुणा
 ल्पितकरूपमहीरुहः ॥ इत्यादिसमस्ताविरुदावलीविराजमानेसकलभूवलयमनुशासति
 यदुकुलकुमुदचन्द्रेश्रीरामचंद्रेनरेंद्रे ॥ तयैतत्प्रसादावाप्तनिखिलराज्यधुरीणतांवहति-

समस्तहस्तिपकाध्यक्ष्योनिजगुणसुभगभाबुकेभावुकुकेसमस्तकरणाधिपत्यमंगकिर्वाणे-
चनिर्जितज्जडिमंडलेमंत्रिचूडामणौगुणरत्नरोहणाद्रौद्वैमाद्रौ ॥ श्रीमद्रौतमगोत्र
मंडनमणिःश्रीजल्लणःपूर्वजःसर्वीयोद्विजपुंगवस्तदनुचप्रेखं-द्गुणोमूधुगिः ॥ सत्सूनुः
श्रुतिशास्त्रशास्त्रकुशलस्तस्यांगजःसद्रुणः श्रीमानच्युतनायकःसमजनिश्रीरामचंद्रो-
दयी ॥ १ ॥ यास्मिन्नच्युतनायकेविरचितेप्रौढप्रतापेवरे लावण्यौकसि भूरिदात
रिधराभारक्षमेवेधसा ॥ सूर्यःकिंघटितःकेमेषविहितश्वंदःसमुत्पादिताश्चितारत्न-
महोमुधैवकिममीष्ट्याः कुलक्षमाभृतः ॥ २ ॥ यश्चमंडलीकापितामहः ॥ मंडली-
कभारसंस्वरुः ॥ मंडलीकधाडीतडकः ॥ पश्चिमरायविभाडहेबिरुदआहे ॥ तेनश्री-
रामतोषाहितनिजपदर्वीभुजताकौकणेस्मिन्नद्वात्रिशद्वाह्यणेभ्योनवानिधिसहितोदा-
यिवौलाभिधानः ॥ ग्रामस्वीयाष्टधीमावधिवरविधिनासासटर्मध्यभागेभोक्तव्यःस्वै-
रमेतैद्विजवरवृषभैराशिषोस्मैददद्भिः ॥ तस्यआघाटाः ॥ पूर्वतोदेवश्रीकामेश्वर-
ग्रामदक्षिणतःशितेलश्वरःपश्चिमतोदेवश्रीखोपेश्वरपहलीसांभवजाउत्तरतःसांभवजन-
दीएवंचतुराघाटाःस्वसीमापर्यंतस्तृणकाष्ठोदकोपेतःसवृक्षमालःकुलःखारीवोरवेडीस-
हितोवौलाभिधानोग्रामः श्रीअच्युतनायकेनद्वात्रिशद्वाह्यणेभ्योदत्तःतेचब्राह्मणाः-
गार्ग्यगोत्रीयःविष्णुदीक्षितभानुसुतवंटकःएकः ॥ १ ॥ अपरेएकत्रिशत्संख्याकाः
एवंब्राह्मणाः श्रीलक्ष्मीनारायणायद्वात्रिशद्वाह्यणैःवंटकेष्वेकः प्रदत्तः ॥ *

परिशिष्ट (नं. ६)

खिद्रापूर.

(१) श्री (॥) नमस्तुंगाशिरश्चुंविचंद्रचामरचारवे त्रैलोक्य (२) नगरारंभ
मूलस्तंभायशंभवे । (॥) धर्मःसुस्थिरतामु (३) पैतुजगतामानंददायीसदा
वृद्धिचाभिनवांतरेण (४) भजतांकोप्पेश्वर स्याभितः । स्थानंस्वेतिचत-

* हा अपूर्ण असून त्याचा एक तुकडा गरुडाच्या राजचिन्हासुद्धां
मुंबई म्युझियममध्ये पाहावयास मिळतो.

मूर्जितं च (५) बहुनाकालेन लब्धाधुना श्रीमद्धीमदुदारसारचतुरायुष्मन्महापू-
 (६) रुषान् ॥ भूदेवाशीरमृतात्म (त्मा) बृष्ट्याप्यायितोयमनवरतं (७)
 अंकुरतात्पल्लवतात्कुसुमतुफलतात्सुधर्मकल्पतरुः ॥ (८) स्वति श्री शक्रवर्षे
 ११३६ श्रीमुखसंवत्सरे चंत्रे सूर्यपर्व (वं) णि सोमदि (९) ने श्रीमद्देवगिराव-
 धिष्ठित (तः) समस्तभुवनाश्रय (यः) श्रीपृथ्वीवल्लम (भो) महाराजा (१०)
 धिराज (जः) परमेश्वर (रो) द्वारवतीपुरवराधिश्चर (रो) विष्णुवंशोद्भव
 (वो) (११) यादवकुलकालकाविकास भास्कर (रः) समस्तअ (स्ता for
 स्तअ) रि (१२) रायजगजंपइत्येवमादिसमस्तराजावली समलंकृत (तः) श्रीम
 (१३) त्प्रतापचक्रवर्ति श्रीमहाराज श्रीसिंघणदेवःशासनपत्रंपय- (१४) च्छति ।
 यथा । कूडलकृष्णवर्णाभेणसीनद्योःसंगमेमिरिजिदेश (१५) मध्येचतिष्ठमानं
 कूडलदामत्राडग्रामंसवृक्षमालाकुलंक्षेत्रस्थ (१६) लवाटसहितंनवनिधान
 संयुक्तंचतुराघाटोपेतंस्वसीमापर्यन्त (१७) श्रीमकृष्णवर्णाकुवेणीनदीसंगमात्
 श्रीमदाद्यस्वयंभुवै (१८) श्रीकोपेश्वर देवायसकलांगभोगरंगभोगपरियल
 (इ ?) परिपू (१९) रणार्थंअष्टविधार्चननिमित्तं शासनोदकेनपदत्तवान्
 अस्य (२०) ग्रामस्थेत्पंनद्रव्येणसकलस्थान पतिभिःश्रीमद्देवका (२१) र्थं
 सर्वं (वं) मपि अंगभोगपूजादिप्रभृतिं (क) रणीयं (॥) अन्यश्च (२२)
 जूगुलसिरिगुप्पग्रामद्वये यत्पूर्वं (वें) ण विद्यते तदेवजीर्णं (२३) द्वारीकृत्य
 श्रीसिंघणदेवः श्रीकोपेश्वर देवायपदत्तवान् ॥ (२४) आनंदामृतसागरस्य
 भरणं यः पूर्णचंद्रायतेयः कार्प (२५) ण्य तमस्ततेश्चहरणे मारुततां ढौकते ।
 यश्चायं हृदयेनिबं (२६) शितहरेः (रिः) क्षीराब्धिनास्पधते तस्य श्रीभुज-
 वल्लरी विजयते सिंहा (२७) ह्पृथ्वीपतेः ॥ रिपुभूमिपालभालस्थल निहितं
 क्षालयन्तणेषु चक्रास्ति (२८) गजगलगलितमदांबुजप्रवाहतोसौजगयी
 सिंहनृपाः ॥ मंगलं ॥

परिशिष्ट (नं. ७)

अण्जूर येथील शिलाशासन.

ओम् ॥ नमोविनायकाय ॥ पादन्यासभरातिरेकविनमत्पृथ्वीमिथःसंमिलत्स
 प्रांभोधिपयःप्रवाहकलनावित्रस्ताविश्वत्रयाः ॥ चंचत्कौतुककंटुकीकृतकुलक्षोणीधर
 श्रणयोहेरंबस्यजयंतिदानरभसभ्रांतालयःकेलयः ॥ १ ॥ विभ्राणस्तुहिना-
 द्विमौलीविलसत्रीलाभ्रलीलांभुवंदंष्ट्रग्रेणजगत्त्रयीमवतुसक्रिडावराहोहरिः ॥ यस्या-
 गव्यतिर्षंगिणीप्रसुमरासाक्तापिसप्तार्णवीनव्योभिद्रतमश्रमांबुक्वणिकासंदेहमभ्यस्यति
 ॥ २ ॥ आस्तेपयोधिप्रतिमोयदूनावंशःप्रतीतोभुवनत्रयेपि ॥ यदुद्भवैभूपति-
 रत्नजातैरमंडिपृथ्वीमृगलोचनेव ॥ ३ ॥ वंशोतस्मिन्नवनिवनितामौलिनेपथ्यरत्नं
 जातःशीतद्युतिसितयशाभिल्लमःक्षोणिपालः ॥ अर्थिग्रेणीमुरविटपिनोयस्यविद्वे-
 षिभूपशाशोणश्रीकंपदक्सिलयंनित्यमुत्तंसयंति ॥ ४ ॥ दिवंगतेतत्रचरित्र-
 धान्निमहीमहीद्रेगुणरत्नसिधौ ॥ अनंतरंभुवन्नयैकजैत्रःश्रीजैत्रपालोनृपतिर्ब-
 भूव ॥ ५ ॥ नम्रक्ष्मापालचूडानणुमणिकिरणोदारकासारवीचीक्रोडक्रिडःपदाब्जः
 प्रथितयदुकुलांभोधिनीहारभानुः ॥ तत्पुत्रोऽथप्रतापद्युमणिरुचिचयाचांतविद्वे-
 षियोषिच्चक्षुश्चद्विलासांजनातिमिरभरः सिंघणोभून्नरेंद्रः ॥ ६ ॥ प्रत्यर्थिपार्थिववधू-
 नयनांबुपुरैःसंसिच्यमानइवयादवराजवंशः ॥ अत्युंनतिकलयतिस्मजगप्रवीरेयास्मि-
 न्भुजोष्मभरशालिनिशासतिक्ष्मां ॥ ७ ॥ भिन्नवैरिकरिकुंभमौक्तिकैः संततरणभूवं-
 विभूषयन् ॥ सिंहइत्युदितविक्रमःस्वयंयश्चकारनिजनामसार्थकं ॥ ८ ॥ गतेत्रि-
 दशसुंदरांपरिचलत्कटाक्षछटांवालासरसपात्रतां महतितत्रपृथ्वीपतौ ॥ अनंगरिपुशे-
 खरस्फुरदमंदाकिनीपवित्रचरितःक्षितेरजनिजैत्रपालः पतिः ॥ ९ ॥ अजनिविजय-
 लंक्ष्माविद्युदुत्लासलीलाविलसदसिपयोदः क्षोणिपालोऽकृष्णः ॥ मुकुलयतिविचित्रं-
 यस्यदृष्यत्प्रतापद्युमणिरिनृपाणांपाणिपंकेरुहाणि ॥ १० ॥ कुंभीद्रावगीतिभिःप्रमु-
 मरोर्निःसाणवाद्यस्वनैर्यन्त्रिंशालतारणांगणमहारंगेनट्युद्यतं ॥ एतश्चित्रमराति-
 पक्षमलदशांधामिमल्लतोःमल्लिकाभ्रदयंत्याकुलकंठकंदलतलाञ्जुळ्यंतिहारस्त्रजः ॥ ११ ॥

शरदमलमरीचिभ्रीसपत्नैर्यज्ञोभिर्धवलितनिखिलाशाचक्रवालोनृपालाः ॥ नृपकुल-
 क्रमलौघध्वंसनीहारपातस्तदनुतदनुजन्माश्रीमहादेवआसित ॥ १२ ॥ उन्मी-
 लद्यदुवंशमौक्तिमणिःक्षोणीन्द्रनारायणः पृथ्वीपालपितामहोनिजभुजप्राकारभोमा-
 दयाः खेलन्मालवमेदिनीपरिवृढप्रौढेभपंचाननः सूनुः कृष्णमहीपतेर्विजयते
 श्रीरामचंद्रो नृपः ॥ १३ ॥ बभ्रामनक्कापिभृशंचलापिचिरंभुजेयस्यकृताधिवासा ॥
 केयूरचंद्राकुरकोटिभिन्नपदारविदेवसदाजयश्री ॥ १४ ॥ स्वस्ति श्री शालिवहान
 शके १२१२ विरोधि सवंत्सरे वैशाख शुद्ध पौर्णमास्याभौमे ॥ अद्येहद्वारवती-
 पुरवराधीश्वरयादवकुलकमलकलिकाविकासभास्कररायनारायण इत्यादिकसमस्त-
 राजाबलीसमलंकृतमहाराजाधिराजपौढप्रतापचक्रवर्तीश्रीरामचंद्रदेवविजयोदयेतत्पा-
 दपद्मोपजीविनीमहामात्येएकदेव पंडिते कोशाधिपतीचांगदेवैइत्यादिआकारणादि-
 षुएतस्मिनकालंप्रवर्तमानेरुति ॥ आसिद्धरद्वाजकुलप्रदीपः श्रीपद्मनाभः पृथिवी-
 दिवौकाः आचारविद्याविनयैर्धरित्र्यायेनार्जितःसिंघणभृमिपालः ॥ १ ॥ तस्माद्-
 भूत्सूर्यइवोदयाद्रः श्रीबामिदेवः कालिकल्पवृक्षः ॥ यद्दानमासाद्यकवीं द्रक्षधरासा-
 दिताभूपतिभोग्यभोगाः ॥ २ ॥ तस्मादाविरभूदधोक्षजइवश्रीशूरसेनात्मजात-
 क्षीरोदादिवचंद्रमागिरिसुतानाथादिवक्रौंचभित् ॥ विष्णोर्नाभिसरोरुहादिवविधीरा-
 मारघूणांकुलात्श्रीकृष्णःकरवाल खंडीतिरपुक्ष्मापालमुंडांभुजः ॥ ३ ॥ स्थितिधत्ते-
 लक्ष्मीर्विपुषिवदनेशीतकिरणः सुधानेत्रेपाणौसुरतरुदग्रंरुषिविषं ॥ भुजेशीथैकृष्ण-
 क्षितिपतिलकस्य स्फुटममुविनिर्मांतुमन्येजलीधरेमरेरेषमथितः ॥४॥ सत्कीर्त्यैक-
 निधिःप्रनीतिरचनाचातुर्यमुद्रावधिःकांत्याकामकलेवरप्रतिनिधिर्गभीर्ययाथोनिधिः ॥
 प्रालेयांशुविशुद्धभूरिगुणधांवृत्तेस्त्वयंसिद्धिधजीयाकृष्णकलानिधिःपृथुकृपापीयूषवारां-
 निधिः ॥ ५ ॥ श्रीरामानुज्यासकलकौंकणधरामंडलमनुशासताश्रीकृष्णदेवेन ॥
 श्रीरामचंद्रदेवस्यआयुरारोग्यैश्वर्याभिवृध्यर्थंचत्वारिंशत्संख्येभ्यःनानाशाखाध्यायि-
 भ्यःनानागोत्रेभ्योब्राह्मणेभ्यः ॥ खाजणवराडसिंबंधअणजोरग्रामः पल्लीसहितः
 सक्षीमापर्यंतःतृणकाष्ठोदकोपेतःसवृक्षमालाकुलःनिधिनिक्षेपसहितःचतुराघाटोपेतः-
 हिरण्योदंकपूर्वकंप्रदत्तःपूर्वतो नदीदक्षिणतोपिनदीपश्चिमतोपिनदीउत्तरतश्चेलिग्रा-
 मःइमानिचतुराघाटकानिएतेब्राह्मणःदामोदराभिहोत्रीमहाल्लैभट्टस्यपुत्रःकाश्यपगो-

त्रीएकः ॥ १ ॥ अपरेएकोनचत्वारिंशत्संख्याकाः एतेचत्वारिंशतद्वाङ्मणतदेतेः
 षांसान्वयबंधुभिः भुंजतांभुंजापयतां ॥ केनापिपरिपंथानकार्यः ॥ उक्तंच
 मुनिभिः ॥ बहुभिर्वसुधाभुक्त्ताराजभिःसगरादिभिः ॥ यस्ययस्ययदाभूमिस्तस्य-
 तस्यतदाफलं ॥ १ ॥ साक्षाद्दानंनिरायासंसायासंदीर्घपालनं ॥ अतएवर्षयः प्राहु-
 र्दानाद्भूयोनूपालनं ॥ २ ॥ दत्त्वाभूमिंभाविनःपार्थिवेन्द्रान्भूयोभूयोयाचंतराम-
 भद्रः ॥ सामान्योयंयधर्मसेतुर्नृपाणांकालेकालेपालनीयोभवाद्भिः ॥ ३ ॥ इहहृजल-
 दलीलाचंचलेजीवलोकेतृणमिवलघुसारेसर्वसंसार सौख्ये ॥ अपहरतुदुराशः शास-
 नंब्रह्मणाभानरकगहनगर्तावर्तपातोत्सुकोयः ॥ ४ ॥ अग्रेरपत्यंप्रथमं सुवर्णभूवै-
 ष्णवीसूर्यसुताश्रवावः । लोकत्रयंतेनभवेद्धृदत्तयः कांचनंगांचमहींचदद्यात् ॥ ५ ॥
 यावंतिसरस्यमूलानिगोरोमणिचसर्वशः ॥ नरस्तावंतिवर्षाणिसूर्यलोकेमहीयते ॥ ६ ॥
 आस्फोटयंतिपितरःप्रवलांतिपितामहाः ॥ भूमिदोस्मत्कुलेजातःस्वकुलं तारयिष्यति
 ॥ ७ ॥ स्वदत्तांपरदत्तांवायोहरेत्तुवसुंधरां ॥ विप्रायांसकृमिभूत्वापितृभिःसहमज्जति
 ॥ ८ ॥ श्रीकानहरदेवानुज्ञयालिखितंपंडितमाधवेनन्यूनाक्षरमधिकाक्षरंतत्सर्वप्रमाण-
 मिति । मंगलमहाश्रीः ॥

परिशिष्ट (नं. ८).

वसईचा ताम्रपट.

नाशिक शिल्प्यांतील चिंचोळीगांव सर्वदेवाचार्यास दान दिला.

शके ९९१ इ. स. १०६९.

पत्रा पहिला.

- (१) ॐ स्वस्ति जयोभ्युदयश्च । त्रैलोक्ये संसृजति भगवाँल्लब्धमाहात्म्य-
 तेजाश्चित्ताराध्यः परमतपसां
- (२) योगिनां ध्यायतां यः । अप्रत्यक्षं भवति विबुधानामपि प्रायसोसौ देवः
 सोयं यदुपतिपतेः संकरः

- (३) सं करोतु ॥ १ ॥ आदौ ख्यातः दृढप्रहारनृपतिः श्रीविष्णुरूपः स हित्वा
यातो निजवंससे खर-
- (४) तनुर्द्वारावतीपत्तनात् । संप्राप्ते रिपुहस्तिपत्तिशिरसां संच्छेदभेदे दृढः
चंदादित्यपुरं प्रसिद्धमक-
- (५) रोत्प्राक्संभवं यो भुवि ॥ २ ॥ श्रीमत्सेउणचंद्रनामनृपवर स्तस्मादभूद्भू-
मिपः नित्यं देसपदातिविषये
- (६) सन्नाम संपादयन् । येनाकारी पुरं च सेउणपुरं श्रीसिदिनेरेवरे तत्पुत्रः
कुलदीपको गुणानधिः
- (७) श्रीद्राडियप्पस्ततः ॥ ३ ॥ आसीत्सत्तदशेषभूतेलससि श्रीमान्बृहद्भिल्लमः
श्रीराजस्तदनन्तरं नर-
- (८) पतिज्जातो महिमण्डनः । आर्वाक्तस्य बभूव भूतलहरिः श्रीवद्दिगाख्यो
नृपः तस्मात्श्रीवर मि-
- (९) ल्लमक्षितिपतेः प्रत्यक्षधर्माभवत् ॥ ४ ॥ भार्या यस्य च झंझराजतनया
श्रीलस्थियव्वाव्हया
- (१०) धर्मत्यागविवेकबुद्धिसगुणा राष्ट्रकूटान्वया । या जातानवबालनाजसमये
यदन्वयाधारिता
- (११) सप्तगोद्यतराज्यभारधरणाद्रायत्रयार्थ्या ततः ॥ ५ ॥ चालुकयान्वय-
मण्डलीकतिलकात्श्री गो-
- (१२) गिराजाकरादुत्पन्ना दुहितात्रयाद्गुणवती धाम्ना कुलयोतिता । स्त्रीरत्नं
बत वेधसा प्रकटितं साम-
- (१३) न्तरत्नायसा श्रीनाइयलदेवि नाम सुभगा श्रीपट्टराज्ञी सदा ॥ ६ ॥
श्रीतेसूकमहिपतिः समभवद्य-
- (१४) स्यांगश्लिष्टा ततः श्रीभिल्लमधराधरः समुदित [ः] श्रीमण्डलीकाख्यया ।
त्रैलोक्ये निजवंशका-
- (१५) त्ति निर्मलतया संभूषयन्यादत्रो दक्षोदाकृति मर्द्दनस्य चरणौ

पत्रा दुसरा, (पहिली बाजू).

- (१६) संपूजयन्भूतले ॥ ७ ॥ दोर्दण्डप्रबलासिघातनि हतो संग्रामरामेण भोः
सक श्वा हवमल्लदेवनृपतेः
- (१७) प्रौढांककारेणहि । सस्वल्ल ब्धसुचक्रवर्तिपदकालंकारिणा राजसु संसार-
स्थितिभातकेन गुणिना
- (१८) तेनोद्भवद्दार्मिणा ॥ ८ ॥ यस्यार्धागनिषत्त सुंदरतनुः प्रत्यक्षलक्ष्मागुणा
हाम्मा श्रीजयसिंहदेवदु-
- (१९) हिता श्रीअव्वलदेवी सती । या चात्राहवमल्लदेवभग्नी चालुक्यवंसन्वया
श्रेठा कायविशेषकार-
- (२०) णपदे सद्धर्मपत्नी क्षितौ ॥ ९ ॥ तद्वंसो द्रवसेउणेन्दुनृपतिर्जातोत्र
धर्मोधिकः सर्वान्भूवलय-
- (२१) श्रितान्क्षितिपतीन्निर्जित्य सौर्यासिना । राज्यं येन समुद्धृत सतिकलं स्वर्ग
गते भिल्लमे यद्वत्सू-
- (२२) कररूपसाम्यहरिणा लोकत्रयं चोद्धृतं ॥१०॥ गोत्रान्वये यमनियमस्वा-
ध्यायध्यानानुष्ठानरतपरम
- (२३) सैव श्रीसोमदेव आचार्याः तस्य ।सष्याः परमगुरुभक्तिसंपन्ना अनेकशि-
वागमतत्त्वज्ञाः सब्द-
- (२४) शास्त्रविसारदाः दीक्षापरोक्षादानसमर्थाः श्रीमत्सर्वदेवाचार्याः राजगुरोः
तेभ्यः सकसंवत्
- (२५) एकनवत्याधिकनवसतेषु संवत् ९९१ सौम्यसंवत्सरीय श्रावणसुदि चतु-
र्दस्यं गुरुदिने राज-
- (२६) गुरोर्भर्णित्वगुरुदक्षिणायां पादप्रक्षालनाघादिकं कृत्वा श्रीसेउणचंद्रमहा-
मण्डलेस्वरेण अति-
- (२७) भक्तितत्परेण महाप्रचंडदण्डनायकः श्रीधर । महामात्य श्रीवासुदेवैय ।
महाप्रधाननायकश्रीभ-
- (२८) भियाक । संबिबिप्राडिश्रीनायक पातलकरणी श्रीभरवैयानायक । रा-

पत्रा दुसरा, (दुसरा).

- (२९) जाध्यक्षश्रीआपैयाक । महत्तमश्रीआमादित्यः मौलिकृतहस्तद्वयेन सह
सद्भिः धर्मार्थप्रेरकैः सततं
- (३०) सकलपरिग्रहाविदितं सिद्धिग्रामद्वादशके चिंचुलिग्रामः प्रदत्तः तस्य च
आघाटनानि पूर्वदिग्भागे
- (३१) डोंगरदंत । आग्नेयां डोंगरसत्कउत्तरपानीयप्रवाहः । दक्षिणे चिंचाला-
नामतडाग । नइरिक्कृत्ये
- (३२) वडगम्भाग्राम पूर्वतो डोंगरदंत । पश्चिमे तलठेलीपर्यन्त १० वायव्यां
तलाउलीच । उत्तरतो सिं-
- (३३) सिग्रामयिडोंगरदन्त तथा वटवृक्षश्च । ईसान्यां महुय ग्रामीयनीगुडी-
यालानाम तडागं तय
- (३४) सेवै । इत्यष्टसीमोपलक्षितः सवृक्षमालाकुलः स्वसीमापर्यन्तः सकाष्ठतृ-
णोदकः समस्तद्रव्योपायस-
- (३५) मन्वितः स्वचक्रपरचक्रोच्छित विदुलादिद्रव्योपक्षयाद्युपद्रवादिविवर्जितः
अकरवातोत्तरः सर्व-
- (३६) भोगसमन्वितः पातिपालनीयः सामान्योयं धर्मः सेतुर्नृपाणां कालेकाले
पालनीयो भवाद्विः । स-
- (३७) वीण्येतान्भाविनः पार्थिवेन्द्रान्भूयोभूयो याचते रामभद्रः ॥ मद्दंसजा व
परवंसया ये पुण्य-
- (३८) वंतो मम धर्मभेव । प्रपालयेध्यांति नृपास्तु सर्वे कृतांजलिः सादरमाह
सर्व्वे ॥ यानीह दत्ता-
- (३९) नि पुरा नरेन्द्रैर्दानानि धर्मार्थयसस्काराणि । निर्म्माल्यतुल्यानि भवति
तानि कोनाम साधुः
- (४०) पुनराददाति ॥ बहुभिर्वसुधा भुक्ता राजभिः सगरादिभिः यस्य यस्य
यदा भूमितस्य स्तस्य तदा

- (४१) फलं ॥ गयागोदावरीगंगा प्रया [गा] दिषु दानतः । यत्फलं तत्फलं सर्वं भवेत् । भूमिप्रपालनात् ।
- (४२) परत्र संव
- (४३) लं दिव्यं भूमिदानात्परं नहि । तस्मात्सवीदरेणापि भूमिदानं प्रपालयत् ॥

पत्रा तिसरा.

(ह्या पत्रांत दानाचें महात्म्य वर्णिले आहे. ऐतिहासिक माहिती बिलकुल जाही.)

-
- (५४) समाप्तं ॥ पातलकरणी भरथनायक प्रतिहस्तक प्रेकरयेण लिखितं । स्तंबुसुतः सेकारेयानैयकेन
- (५५) घटितं ॥ मंगलं महाश्री ॥

(३५)

परिशिष्ट (नं. ९).

पंढरपूर येथील श्रीविठ्ठलमंदिरांत असलेला ८४ शीचा
शिलालेख.
शके ११९५ ते ११९८.

१	शेवटल्या वर्गणीदारांचीं नांवे							
२	प्रशस्तिपर श्लोक*							
३	मथळा							
४	पुढाऱ्यांचें नांव. रकाना	पुढारी
	१	२	३	४	५	६	७	८

(१) ++ रूपवाडि लाखणनायकें द। १ ग ++ दे ३० माइतिमालगोष्टी
द। ग १ + + + + + + + + कुमारें वण्णैजें दत्तः ग १ देय
दांडा १ फु०

(२)* स्तुत्यंनित्यमरोषसिद्धविवुधैः भूत्या विपृष्टं परं
श्रीकांतं कमलेक्षणं सुरगणै गेयं मुदा कोमलं ।
कार्थ्यं भक्तजनैर्भृशं पुलकितानंदांबुपूर्णेक्षणै
र्वदे नंदतं मुदा घननिलं भक्तानुगं श्रीविठ्ठलं ॥

(३) स्वस्ति श्री सकु ११९५ श्रीमुख संवत्सरे फागनिपुर श्रीविठ्ठलदेव-
रायासि तिसासिति फुलें दांडे आचंद्रार्क चालावेआ नाना भक्तिमा-
लिआं दत्त पैकाचा विवरु ॥

रकाना पहिला.

- (४) मालि वामैआ दत्त षाते पैकु ॥
(५) १ श्रीपतिदें णाकें दत्त ग० १ देय दांड० फुलें १०० वौ०
(६) १ मांधोलि बावा सेणवें दत्त ग० १ देय दां १ फु + + वौ १
(७) १ गंगाधर नायकें दत्त ग० १ देय दां ३ फू० वौ०
(८) १ विजापुर गौरु-बाहूवा द । ग० १ देय दां० फुलें० वौ १
(९) १ माहूय नामदेवें द । ग १ देय दां १ सेवंत वौ १
(१०) १ कौकणा केंसवदेवें द । ग १ देय दां० १ फु० वौ
(११) १ तआघा अद्वैतें द । ग १ देयं दा १
(१२) १ मांड्वाइ दामोधर भटीं द । ग २ वौ०
(१३) १ साहांदेवपंडितीं द । ग १ देयं दां २
(१४) १ मुद्रहस्त सोमनाथें द । ग १ देयं दां तुल वौ १
(१५) १ कुंभमूर्ति रूपदेवें द । ग १ देयं दां १ तुल वौ १
(१६) १ तथा सेमुवैल भूमिदेवें द । ग १ देयं दां १ तुल वौ १
(१७) १ बाभरसाचा जोइसि नावैएं द । ग २ देयं दां २ वौ०
(१८) १ विद्याधर सरस्वति भटीं द । ग १ देयं दां १ वौ०
(१९) १ चल्हादेवी द । ग. १ देय दा० फुलें २५
(२०) १ विठनायको विनायको देऊबाई द । ग १ देय दा० फुलें २५
(२१) १ कविठलीथे सैता १ (द ।) ग देय दां १

- (२२) १ कामेगौ कान्हू नायकें द । खेतासो देय दां २
- (२३) १ किरिकोम भत्कावें (द ।) ग ६ देय दां ६ वौ०
- (२४) १ छ आद्रुसवाडि सोईदे ३० पंडि—
- (२५) १ त मालि राघो द ग १ दे० तु वां १
- (२६) १ भाव संवछरे जेष्टमासे
- (२७) १ आंवढा जाइदेवें दत्ता ग ४ देय दां १८
- (२८) १ आंबेकारा दोढं पंडीतु ग १ दांडा ३ फु २२
- (२९) १ चांदेर रामेन साव-हाप्री ग २ दांड १ प्राहे १८
- (३०) श्रीविठलाचा फलखंड आ दामो + यरें द । द्रा १० दे फु १
- (३१) सकु ११९८ धाता संवत्सरे माग वदि ३ वृषे सोडवी—
- (३२) कार हेमाडी पंडीतीं वामना दत्त ग देय दांडा १
- (३३) स्वस्ति श्री सकु ११९९ ईस्वर संवछरे मार्गसिर मुदि १५ सुके ॥
श्री-विठलदेवराया—
- (३४) सि पांडरी-फड-मुख्य समंतात्भाग आचंद्रार्क श्री—जादवनाराण-
प्रीढ—प्रता—
- (३५) प—चक्रवर्ति श्रीरामचंद्रदेवराएं द । + + श्रीसर्वाधिकारी श्रीविठल-
- (३६) लदेवा मेहत्र ग क्षेर बलदेव वायकें बाव भहूसीदत्त=श्रीमंगलमहाश्री
- (३७) आंबेकारें क्रिष्णदेवें द । ग १ दे । फुलें ३०
- (३८) भावसंवत्सरे आस्विन सुध १ रवो श्रीविठ—
- (३९) लदेवरायासि श्रीपतिदेवें वक्किवेकारु—
- (४०) कें हस्तोदक करुनु कशुत्रि ग ५ महा—
- (४१) जना ग ५ ऐसे वक्किवेकारुक म ग द—
- (४२) त्त आचंद्रार्क हस्तोदककृत
- (४३) श्रीसकु ११९८ धातासंवत्सरे चइत्र सुध १५
- (४४) सोमे हावुगल मलोदेवें द । ग १ आचंद्रार्क

- (४५) नभभासे ललाम + + + + + + + +
(४६) नमेह द । + + + + + + तुलसीव वौस—
(४७) र १ चंद्रार्क
(४८) सांगवी रामणुरी केशवसुत माधवदेवें
(४९) दत्त ग १ दे । फुलें २५

रकाना दुसरा.

- (५०) पाटोलामातासुत राघण दत्त षाते पैकु
(५१) १ श्रीपतिदेणायकें दत्ता ग० देय दां १
(५२) १ गंगाधर नायकें दत्ता ग० देय दां १
(५३) १ लंनुसेठिं दत्ता ग १ देय दां १
(५४) १ गणपति नायकें दत्ता ग १ दे । दां १
(५५) १ रुविलेंद्र गुद्रेन द । ग १ दे । दां १
(५६) १ पैठण चांगदेवें द । ग १ दे । दां १
(५७) १ क्रोटौन हेमडिपंडितें द । (ग) १ दे दां १
(५८) १ तथा विहरे (स्वरं) देवें द । १ दे दां १
(५९) १ सिधनायकें द । ग १ दे दां १
(६०) १ मलिवा तपोलालें द । ग १ दे । दां १
(६१) १ उभेमार्ग निंबदेवें द । ग १ दे । दां १
(६२) १ सालिवें यादो सेणवैएं (द) ग १ दे । दां १
(६३) १ इस्वरस्वामीं पेदि द । ग ३ दे । फुलें ५००
(६४) १ आवडें रासपंडितें द । ग १ दे । दांडा १
(६५) १ आंघोळि जंतोविमाएं द । ग १ दे । दां १
(६६) १ दाथिद पदुमै द । ग १०१ दे । दां १
(६७) १ पुराणिक हायोवाहया ग० ॥ दे । सेव वौ १ तु वौ १
(६८) श्री सकु ११९८ धाता मार्गसिर बहुल ५
(६९) १ रवो श्रीविठळरावा अर्थे द । दांडा १ ग ॥

- (७०) १ गुरुवं वाडदेवं वाजसनेर्ये सुते चंगदेव—
(७१) १ सुते दत्त माला पाच धष्ट गद्याण १
(७२) १ ईश्वरदेवाचा ग १ दंडा १ जैतको
(७३) लपुविदेवाचा ग १ दंडा वे + ता
(७४) माईदेवाचा ग १ दंडा १ लपुमा
(७५) १ आपदे पावीषोता रणेग घोडा ग ५॥ दांडा १
(७६) १ श्रीसिवनाथा बोने नित्य साती
(७७) पा० ॥ गोधूमा पा० । तूपा० + हे पडि
(७८) कोटारि ठाकवी तेयासि
(७९) श्रीविटलाची आण
(८०) १ पुरुषोत्तम पंडिति ग १ पाटौला राघो दत्त ग १
(८१) आचंद्रार्क देयदांडा १ आहंचे फुला
(८२) १ माईदे ३० बाईआ दत्त ग १ दे० फु ४०
(८३) १ गोईददेवे दत्त ग १ दे० फु० ४०
(८४) १ सेठवल जाईदेवे दत्त ग १ दे० दांडा १

रकाना तिसरा.

- (८५) + + + + + + + दत्त पैकु
(८६) १ श्रीपातिदे नायके द । ग २ फुले ख १
(८७) १ गंगाधर नायके द । ग १ दे । दांड १
(८८) १ वासक नायके द । ग १ दे । दां १
(८९) १ देपेरु हलिके द । ग १ दे । दां १
(९०) १ एसरे नरहरिं दे । ग १ दे । दां १
(९०) १ सिंवे दे । ग १ दे । दां १
(९१) १ पुजापुर तानुबाहूणे द । ग १ दे । दां १
(९२) १ तेलंग विफफुराजे द । ग १ दे । दां १
(९२) १ सांये बोपिसेठी द । ग १ दे । दां १

- (९३) १ ह्यैसगी जगदेवराणेन (६ ।) ग १ दे । दां १
(९४) १ पैठण चांगदेवें द । ग १ दे । ग १
(९५) १ कोहोर हेमाद्रि पंडि पंडि ग १ दि दा १
(९६) १ संतिलाल नारणना द । ग १ दे । दां १
(९७) (१) चांगण मांडूनायकें द । ग १ दे । दां १
(९८) (१) अर्जुनभटी द । ग १ दे । दां १
(९९) (१) जैजवल विष्णुदेवी द । ग० । दे । तु वौ १
(१००) (१) रामेस्वरभटी द । ग० । दे । वौ १
(१०१) स्वस्ति श्री सकु ११९८ धाता संवत्सरे ।
(१०२) असवन सुध १० सुक्रे कायतु सग
(१०३) हलाककाएं
(१०४) द (। ग) १ तथाच पुष्टुषै जपुंद३ ताहे श्री—
(१०५) विठलदेवरायास वर्षप्रतिवर्दी
(१०६) देआ पुष्पासमाला १ माषेता
(१०७) दत्त ग १ सोनेडा + कर महाजना
(१०८) ग १ पारैकार राकणे द । १ एकु—
(१०९) कुंभ विष्णुभटी ग १ रसमालि
(११०) बांबकें ग १ मुद्रहस्त सेणवै—
(१११) आ ग १ विपातता ग १ भैरव—
(११२) देव चांगप्रज्ञा ग । एवैम १०॥
(११३) ६ आचंद्रार्क देया ॥
(११४) १ पुरुषोत्तम पंडिता विनायकी वीरा—
(११५) इया मालो दत्ता दे । ग १ आचं—
(११६) द्रार्क देआ दाम १ आहे फुलं
(११७) १ मलीमालेआ सहदेव

- (११८) लघुमीदेवाचीआ + सीरे
 (११९) उघाडआ द । ग १ दे से वौ १
 (१२०) तथाचा आम्ययक वेसु—
 (१२१) बाल्ल ॥ द । ग १ दे० से
 (१२२) वौ १
 (१२३) १ केतौर प्रस विठलदासें द
 (१२४) मालामालासि ग १ दांडा १
 (१२५) १ वैजाहसिं श्रीविठला रा—
 (१२५) यासी आचंद्रार्क व—
 (१२६) लावेआ दत्त ग १ माले
 (१२७) आ

रकाना चौथा.

- (१२८) १ जाठौमासुत राघा ग २ दत्त पैकु
 (१२९) १ वाखें नायकें द । ग २ दे० दां २
 (१३०) १ गंगाधर नायकें द । ग १ दे । दां १
 (१३१) १ अंघोलि यत्रवेसि द । ग २ दे । दां २
 (१३२) १ पैठण चांगदेवें द । ग १ दे । दां १
 (१३३) १ त्रिबुहस गोविंदें द । ग १ दे । दां १
 (१३४) १ एकुंड पुलेन द । ग १ दे । दां १
 (१३५) १ तंवरखेड भाहूदें द । ग १ दे । दां १
 (१३६) १ ताटावाअ लोलअदेव (द ।) ग २ दे । दां ३
 (१३७) १ कोकणा माहादेवें द । ग १ दे । दां १
 (१३८) १ महादेवभटी द । ग १ दे । दां १
 (१३९) १ श्रीपतिदण्णायकें द । ग १ दे । फुलें १००
 (१४०) भावसंवत्सरे आषाड मासे + + ड
 (१४१) रूपदेवसुत तारदेवें दत्त ग १॥ दे । दां १

- (१४२) पिंषरवंडि विद्वत षंसत
(१४३) १ पुरुषोत्तम नायकें द । ग १॥ दे । दां १
(१४४) १ वैराग दांठीनायकें (द ।) ग १॥ दे । दां १
(१४५) १ तथा चा दे + देवें द । ग १ । दे । दां १
(१४६) १ वीकटकारुवा द । ग १ फु २२
(१४७) १ मलिमालो दत्त येकु ॥ करणिक
(१४८) १ गिरिपंडिती पदुबाईया ग १ दे । दां १
(१४९) १ रामंणदेवा ढर्तगीदेवें द । ग १ दे । दां १
(१५०) १ विजापु (र) एकदेवें द । ग १ दे । दां १
(१५१) १ श्रीपतिदें णायकें द । ग २ दे । फ २००
(१५२) १ बागरसै करणीक द । ग १ दे । दां १
(१५३) १ + कुतु पंडितकें द । ग १ दे । दां १
(१५४) १ विजापुर बळिदेवपंडितें ग १ दे । दां १
(१५५) १ तो + + + पंडिती द । ग १ दे । दां १
(१५६) १ गरजमाच णिवासि गी द । ग १ दे । दां १
(१५७) १ कोंकणा गणपतिभटी (द ।) ग १ दे । दां १
(१५८) १ केषर्दे पंडितें द । ग १ दे । दां १
(१५९) १ मतुव नायकें द । ग १ दे । दां १
(१६०) १ पडिवार कुद्रत्रिद्रकें द । ग १ ॥ दे । फु १००
(१६१) १ माहूदेवो विलेकिलपुर द । ग १। दे । दां १ वौ १
(१६२) १ आबोली विरमदेवें द । ग १ दे । दां १
(१६३) १ नारण नायकें द । ग १ दे । दां १
(१६४) १ बामरसा सेणवै जादेएं ग १ दे । दां १०
(१६५) १ विजापुर ठामिदेव पंडितें ग १ दे । दां १
(१६६) १ दोघीवा म्हादेवें द । ग १ दे । वौ १

- (१६७) १ वाटौवा राजौमिस्वाउ द । ग १ दे । दां १
(१६८) १ गाईतीभाई चेपिण्णदेउ ठकु—
(१६९) कामुल्हाहू द । ग १ तस्य दांड
(१७०) देवा ॥ वरानाफ ॥ १

रकाना पांचवा.

- (१७१) १ जाठौ आसुत मैना दत्त पैकु
(१७२) १ रहू पारसके द । ग २ दे । दां २
(१७३) १ कोंकणा महुसुदेव द । ग १ दे । दां १
(१७४) १ लेवगीदासी दत्त ग १ दे । दां १
(१७५) १ कानौआ दत्त ग १ देय दां १
(१७६) १ महादेवभटि ग १ दे दां १
(१७७) १ शोक्रत्नरा महाजनी १ दे । दां १
(१७८) १ कालिंद शाखतमालोन ग १ दे । दां १
(१७९) १ कोंकण-स्तुद्रस द । ग १ दे । दां १
(१८०) १ माहादेव लघुबाया ग २ फु ४० वौ २
(१८१) १ कादप आपंणे द । ग दे । दां १
(१८२) १ महदेव पंडिते द । ग १ दे । दां १
(१८३) १ वोडवंग भणगे ग १ दे । दां १
(१८४) १ मु-हेदउ लपुवा ग २ दे । दां १ तु वौ १
(१८५) १ ह्यसाल लघुमीए द । ग १ दे । दां १
(१८६) १ ईश्वर स्व + भि द । ग १ दे दां १
(१८७) १ भिमुदेव पंडिति द । ग १ दे । दां १
(१८८) १ कालरअे द । ग १ दे । वौ १ फु ५०
(१८९) १ मौलि वेसुनायके द । म १ दे । दां १
(१९०) १ बामुरसाचा सेणवे पिते ग १ दे । दां १

- (१९१) १ पुजारिणीदासं द । ग १ दे । दां १
- (१९२) १ देअरपेटि द । ग १ दे । फुलें १००
- (१९३) १ अंद्दरुपैया द । ग १ दे । फुलें १०१
- (१९४) १ मरेया वीसःस्तू द । ग १ दे । तु वौ १
- (१९५) १ युप्रचाति भंवादि द । ग १ दे । दाढा १
- (१९६) १ दलवै क्षिबदेवें दत्त ग १ दे । दांडा १
- (१९७) १ भिंगीआर हत्तीदेवें द । ग १ तु वौ २
- (१९८) १ धाधासंवत्सरे पोष वदि ३० के—
- (१९९) १ शत्रुपंडिति द । ग १॥ सिं १ दे । दां १
- (२००) १ थंले ओपास्तीदेवें फुल १
- (२०१) १ स्वस्ति श्री सकु ११९८ थ (१) ता अषढ सुध ११
- (२०२) १ भौमे दिवि लखुबाई दत्त ग
- (२०३) १ । तुलसी वौसर १
- (२०४) १ सेतुगुडेन द । ग १ दे । दांड १
- (२०५) १ मालिमालोवा पैकु १
- (२०६) १ रागभीज्यनी नारायण श्री कु—
- (२०७) १ वरदेवनायकें द । ग १ दंडा १
- (२०८) १ श्रीसकु ११९८ वर्षे आषाढ बहुल ११ गु—
- (२०९) १ रौ श्रीदिल्लराया श्रीपतं द । ग १ फुल १
- (२१०) १ लखनायकें संवति २५ तुलसी वौसर १
- (२११) १ दत्त ग १ ह्योण १॥॥ मालि
- (२१२) १ आचंद्रार्क ईस्वर संवत्सरे का—
- (२१३) १ र्ताक सुधी १२
- (२१४) १ लाहिलिटि द—
- (२१५) १ स ग १ दे । दां १

रकाना सहावा.

- (२१६) १ सेंडा सेट्रेया दत्त पैकु
(२१७) १ सांगाणदेव ग १ देयदांडा १
(२१८) १ श्रीपतिदे णायके द । ग २॥ दे । फळे २५०
(२१९) १ गंगाधर नायके द । ग ४ दे । फु ४ (००)
(२२०) १ कोंकणे विष्णुभट्टे द । ग १ दे । दां १
(२२१) १ बामिदेवे द । ग १॥ दे । दां १ ह वौ १
(२२२) १ मांडआ द । ग १ दे । दां १
(२२३) १ हेआभपोदि द । ग १ दे । दां १
(२२४) १ मेहकर नागणे द । ग १ ॥ दे । दां० फु० १
(२२५) १ ब्रह्मसमुद्रलिगैर्ये ग १ दे । दां १
(२२६) १ तथा बामर्णे द । ग १ दे । दां १
(२२७) १ बामरसा विकरुके द । ग १ दे । दां १
(२२८) १ वालेषाद्रि केतुगौडे द । ग १ दे । दां १
(२२९) १ आंघोली वोळरे द । ग १ दे । दां १
(२३०) १ घेत + + कुके द । ग १ दे । दां १
(२३१) १ भमंतिज २ द । ग २ दे । दां २
(२३२) १ भावसंवत्सरे चैत्र सुदि १५ रवौ
(२३३) १ उभेमार्गी तिगवदेवे द । ग १ दे । दां १
(२३४) १ वणखेड महादेवपंडिति द । ग १ दे । दां १
(२३५) १ भावसंवत्सरे आस्विन सुदि रवौ
(२३६) १ मनुष्यनायके द । ग १ दे । दांडा १
(२३७) १ साहोये फुलचौडभट्टि द । ग १ दे । दां १
(२३८) १ श्रीपतिदेवी ग १ दे । दां १ आचंद्रार्क
(२३९) १ विष्णुदत्त ग १ दे । त वौ १ . . .

- (२४०) १ हरिचंद्रे द । ग २ फुल वौ १
(२४१) १ दता संवत्सरे कार्तिक सु १५ सुके सु—
(२४२) लिमकरें देवमालियें त (न) य दत्त
(२४३) ग १ देय दांडा १ आचंद्रार्क
(२४४) १ मार्ग वदि ७ तपौ काडबांग १ देव
(२४५) णे दत्त ग १ सात वौ २ झांव—
(२४६) मुकजेकारे लषण्मिदेवें द । ग १ दे । फु ३०
(२४७) १ मरवाडी बादेवण्णे द । ग० ॥
(२४८) १ कुक सीवा वे ॥ १ आजन्मांतिके
(२४९) १ माली सेतेआ दत्ता ॥
(२५०) १ बव धाता संवत्सरे कार्तिक सुध १ भौमे
(२५१) १ मेजक्षसिजोषाबा देवमालिसेटिआ ग १ म १ दे—
(२५२) य दांडा १ पुत्रपौत्रीकीं आचंद्रार्क
(२५३) १ कुमरपडु मैयणें तेणें दत्त ग १॥ देय दां.
(२५४)
(२५५) १ सोमनाथें द । ग १ दे । फुलें
(२५६) १ लितिलें द । ग १ दे । दां १

रकाना सातघा.

- (२५७) नामासुतु हमेआ दत्त पैकु
(२५८) १ कतवरमें गणपतिनायकें द । ग १ दे । दां १
(२५९) १ विजापुर पुरुषोत्तमें द । ग १ दे । दां १
(२६०) १ दामोधर पंडितें द । ग १ दे । दां १
(२६१) १ लाड हरीदेवें द ! ग १ दे । दां १
(२६२) १ नाराषतट कालुगावें कारातें कोर्ते
(२६३) र दोनि देमा सुवता दत्त ग० होण १
(२६४) १ धाता संवत्सरे कार्तिक सु १५ सुके

- (२६५) वदेस समंध सीमुषेण केसर्वे द । ग दे । दां १
(२६६) १ चौसठिणु ताडाति दत्त वृत्ति २ सी + + + +
(२६७) १ माधव आमंण दत्त ग १ देय दां १
(२६८) १ तरतु मैआणसे द । ग १ दे । दां० फुल्लें ३०
(२६९) १ श्रीपतिद नायके द । ग १॥ फुल्लें २५०
(२७०) १ ममंती द । ग १ दे । दां १
(२७१) १ देईवनी सोवनी वैजुगादेव मालो लघुमण द । ग १
(२७२) सादेआ तुलसी वौसरु १ आचंद्रार्क ॥
(२७३) १ फुगमु कान्हो राई आपा होण दे । दा ४० फु २५ वौ १
(२७४) १ भाव संवत्सरे वैसाख वदि ११ सुके
(२७५) वेंकुण मालो कानड द । ग १ देय दांडा १
(२७६) १ श्रीधरदासी सदसदसी द । ग १ दे । दांडा १ वौ २
(२७७) १ देईपेदी द । ग १ दे । दां १ हेम—
(२७८) १ विलावाहूसुत ह्यालैयापा वौ १
(२७९) १ ह्यैसालेसरा श्रीतिलखलभटी ग १ दे । दां १ आवांग
(२८०) १ सेंदुकार्ती पेईदेव पंडितें द । ग १ + +
(२८१) ती २५ तुलसी वौसरु १ आचंद्रा—
(२८२) र्क दे ॥ धाता संवत्सरे मालिवासे ह देबमाली—
(२८३) णिविष्टा दत्त ग १ देय दांडा १ आचंद्रार्क
(२८४) १ माली लघमणज संवतासुत पेईदेवे द । ग १ दे । दां १
(२८५)
(२८६)
(२८७) तुलसी वौ १ आचंद्रार्क
(२८८) १ महादेवें द । ग २ दे । दां २ आचंद्रार्क
(२८९) १ दोंखटेकारे लटि—

- (२९०) देवें द । ग १ दे । फू २०
(२९१) १ देमोदत्त
रकाना आठवा.
(२९२) १ माधव मवाहआ
(२९३) दत्त ग १ देआ बौ १
(२९४) १ यादो गणसेण द ।
(२९५) ग १ मालि गधाण
(२९६) ग १ मं० । आचंद्रा-
(२९७) र्क ॥ देय दांडा १
(२९८) एल्लुबाईआ हिमो

परिशिष्ट (नं. १०)

आंबे येथील शिलालेख.

(शके ११६२, इ. स. १२४०)

ओं

लीलालोलकपालपालिविगलहानांबुधाराभिलङ्गीमंजुलज्ञाकृतिध्वानिरन्थर्हि-
डिमाडंबरः । भक्तत्रातमनोरथानिव करे बिभ्रःसदा मोदकान्देवः सिद्धिसमृद्धये
भवतु वः स श्रीगर्जेद्राननः ॥ १ ॥

श्रेत्राहा (१)

दिवचः — — रित्रभुवनाल्येकैकदीपप्रभाः प्रज्ञापंकजिनीबिकासविलस-
न्मार्तडंबिबत्विषः । शब्दब्रह्मसमुद्रसांद्रलहरीहेलामृगांकश्रियो बाग्देव्याः प्रणवाव-
वतु करुणापीयूषपूर्णा दृशः ॥ २ ॥

दृप्यर्ज्यवैरिवारगघटा (२)

वक्षस्तटोत्पाटनोदंचहुस्तहशस्त्रसंघनरवरश्रोणिश्रियं विभ्रति । एककत्र —
निर्मलयशोहारैकशृंगारिणीं सिंहं यादत्रचक्रवर्तिनि चिरात्पृथ्वीं प्रियां भुंजति ॥३॥
जयति जगति धन्यो मौद्गला (नां) स वंशो विशदपु (३)

रुषयोषिद्रत्नपुंजप्रकाशः !

हिमकरहरहारस्फारकर्पूरमुक्तापटलधवलकर्तिस्नातविश्वावकाशः ॥४॥

एकस्त्रिविक्रमसुतोभवदत्र वीरः खोलेश्वरः सकलधर्मसमूहमूर्तिः ।

यः कुंभयोनिरिव हृत्सप्तमस्तवैरिव्या (४)

जांबुराशिमाखिलं चुलुकीचकार ॥५॥

चरितकुमुमसंपत्तौरभास्वादमाद्यब्दुधमधुकरराजीराजमाना जगत्यां ।

आभिमत्फलनम्रा मौद्गलाङ्कद्विजानामियमिह कुलवल्ली वृद्धिमाकल्पमेतु ॥६॥

लक्ष्मीवान्ब्रह्मसत्ववानथ म (५)

हागांभीर्यवानूर्मिमाञ्जिक वण्यो व्युत् धाम मुद्गलमुनेः संभावरत्नाकरः ।

विश्वोद्योतकृदेकमद्भुततरं ज्योतिर्जगन्मंगलं सन्माणिक्यमभूत्रिविक्रमसुतो यत्रैष
खोलेश्वरः ॥ ७ ॥

गजद्वर्जरदर्पसर्पदलनव्यापारताक्ष्याकृतिर्माद्यन्मालव (६)

मत्तसिंधुरपतिप्रप्राधाशरपंचाननः ।

शूराभीरनरैरसंततिलवोच्छेदे कुठारो नृपो नाभून्नो भवितां भवत्यपि न वा
खोलेश्वरक्षात्रभक् ॥ ८ ॥

एष श्रीयमदंड एष शरणत्राणैकदीक्षागुरु राजस्थापनकार्यकौशलविधाता (७)

चार्येष स्वयं ।

एष द्वेषिवनेषु दावदहनः श्रीसिंहमेधप्रभुं निश्चितं व्यदधादमुष्य सदश ×
कोन्भ्योभवद्भूतले ॥ ९ ॥

विद्वत्पिककुलारामशब्दशास्त्रकृतश्रमः ।

कलाविलासिनीकामो राम [:] खोलेश्वर / [द] भूत् ॥ १० ॥

राजराजगुणप्रोता सूक्तिमौक्तिकनिर्मिता । (८) . . .

त्रिलोकीकामिनीकंठे हारयष्टिः स्फुरत्यहो ॥ ११ ॥

सौभाग्यं तस्य किं ब्रूमो रामस्याद्भुतरूपिणः ।

कुलनारीव वीरभार्यत्रैकत्र रतिं दधे ॥ १२ ॥

वाग्देव्या मुदितश्रिया विकसितं शौर्येण चोन्मीलितं त्यागेनौल्लासितं भ
— — चकितं — (९)

यामिरुज्ज्वलितं ।

क्षुभ्यत्क्षीरपयोधिविभ्रमभृतो कीर्त्या नभो भूषितं रामे राजनि पुण्यजन्तनि
किं न हर्षप्रकर्षान्वितं ॥ १३ ॥

अनेकदा मुदा स्वामिकार्योत्सवससंभ्रमः ।

श्रुश्रुभे रामदेवोसौ वीरो रस इवांगभाक् ॥ १४ ॥

अत्युच्चलसुंगतुरं (१०)

गमाणां वलात्खुरक्षुणमहीरजोभिः ।

सूर्यं तिरोधाय जगाम रामस्तेजोधिको नो सहतेन्यतेजः ॥ १५ ॥

रथरसरभसप्रसृमरबलमकराकरपरीतसर्वांगः ।

युक्त × कयापि वीरश्रियैष विरराज रामजलशायी ॥ १६ ॥

वीरश्रियेव रामांगपरि (११)

ध्वंगोत्कया तदा । तिरस्कृत्यार्कदीपार्तिर्निशाकारि रजोमयी ॥ १७ ॥

क्रोधमंधाचलक्षुब्धरामशौर्यमहोदधेः । उल्ललासासिश्वधारास्य

कालकूटकटाकविः ॥ १८ ॥

अथातीव बभुस्तानि रामस्यांगे गरीयसि । वह्निर्गतानि शौर्याणि

परागपट (१२)

लकलात् (१९)

कर्षणविषमान्सर्वास्त्यक्त्वा खोलेशर्नदनः । अवाप नर्मदा रामो योगीव

ब्रम्हभावता ॥ २० ॥

नर्मदालोलकल्लोलजालेण पूरितावभौ । रामहस्तबलत्सङ्गधाराजलभरैरिव ॥ २१ ॥

अत्रांतरे महोयुद्धमभूद्रामस्य गूर्जरैः । (१३)

— — शंकर — क — रामो रुद्र इवाबभौ ॥ २२ ॥

कंठे निक्षिप्तमुक्तावलिरलमलिकन्यस्तकस्तूरिकाभि × कर्णातोद्योतितालोदलवल-
यवलच्चारुवेणीविलासैः ।

साकंठाः—जितृ—करतलकलितेनाक्षिना राजमानो मुक्तिश्रीनायिकाया वर इव (१४)

ददृशे रामदेवः प्रसिद्धैः ॥ २३ ॥

भास्वानिव तमस्तोमान्गरुडः पद्मगानिव । विवेक इव रासादीन्वैरिणो विद-
दार सः ॥ २४ ॥

खड्गाधारोक्कल — — वैरिसंघशिरोक्रयः । वीरमहेश्वरो रामो व्योमलिंगमपुपुजत् । २५ ।

रामवीरयशोनीरा सुर (१५)

श्रीमुखपंकजा । ततः क्षणाद्भूद्योमसरसी हंसशालिनी ॥ २६ ॥

उदितः परमिह तुमुले लसदस्वैर्धारारणक्लृणारावः । पदकतलवल्लूपुररव इव
वीरश्रिय × कोपे ॥ २७ ॥

चंचत्खड्गप्रभाजालमिलद्रोमथ विस्मितैः । कालीन्दीजान्हवाबारिसंगम (१६)

× कोप्यदूश्यत ॥ २८ ॥

किं भीष्म × किमु कर्ण एष कीमथं द्रोणोथवा भार्गवो वीरोसविति
तर्किताद्गतबलो रामः स किं वर्ण्यते ।

यत्खड्गश्रुटितानि गूर्जरशिरःखंडानि खे खेचरीवक्तव्यकविधुग्रहे (परि)

चलत्स्वर्भानुशंकां दधुः ॥ २९ ॥

केचित्पार्वण— (१७)

चंद्रमंडलगतं लक्ष्मैतदाचक्षते तन्मन्ये कवय × कुरंगमपरे क्वायां धराया जगुः ।

जानेहं पुनरतस्य — ह — वीरस्य रामस्य तां स्फूर्जत्संगररंगवर्णमव-
संत्कारप्रशस्तोर्लिपि ॥ ३० ॥

योगः स पर एव यज्ञ — बुधारे — — — रिब्दिजो यो द्वारः पसुव —

— रि — — — (१८)

— — — — — येन् ।

कैवल्यं फलमद्भुत × क्रतुविदामेकं स वीरस्तदा रामः श्रूरज्जडाशने हविरिदं
प्राणानहौषीदसौ ॥ ३१ ॥

असारेण ससारं यो द्विभुजेन चतुर्भुजं । वपुर्गृहीतवान्राम × कस्तस्मादधिको
वणिक् ॥ ३२ ॥

सुमनोभरपरिक -- (१९)

रिता जयति श्रीरामकीर्तिकल्पलता ।

यदुपरि परिमल्लुब्धा विलुठति वाग्देवताभृंगो ॥ ३३ ॥

उदंचद्वागीशप्रवरकविराजाणवजनिः प्रशस्तिश्रीरेषा सुललितपदन्यासमुभगा ।

स्फुरद्भावाकृतप्रकटितरसा रामसुरजिम्नन × कासारेस्मि -- (२०)

त्रातिमहति हंक्षीव रमतां ॥ ३४ ॥

यासो खोलेशपुत्रो नवहरिवर — — — लब्धप्रसादा लक्ष्मीश्रीरामसूनोरतिवि-
ततमहाराज्यभारे नियुक्ता ।

प्रासादारामवापीप्रभृति बव्हतपोदग्रधर्मैकनिष्ठा (२१)

प्रासादं ब्रह्मपुर्यां विलसितमकरोद्रामनारायणे सा ॥ ३५ ॥

देवार्चासु तपस्सु राज्यविधिवु प्रासादकार्यैश्चहो लक्ष्मीस्तन्मनसोवधा — —
— — धत्ते मनाग्विस्मयं य — (२२)

द्रा — नरके स पिप्रतु पदं प्राप्तप्रसादस्फुर त्ता — — — — पुरप्रकाश
खचिते वित्तेन चित्रीयते ॥ ३६ ॥

देवभोगकृते दत्तं ग्रामादि हरतो हृटात् । अपि कल्पशतैः पुंसो नरकान्नास्ति (२३)
निष्कृतिः ॥ ३७ ॥

पाँढरस्यागे स रामो नयविनयविदामप्रगण्यस्म रामो शौर्यस्वामी सै रामो
हरपदकमलध्यानधीरः स रामः ।

लङ्काधीशस्म राम × कविरुतवचसां स्तुत्य एकः स रामस्तत्वज्ञानी स रामो (२४)
ने] जकुलसरसीराजहंसः स रामः ॥ ३८ ॥

रामः पट्टर्कगोष्ठ्यां विहरति कवितास्थेषु राम X कलावित्कैल्या — — स

रामाः समरभरकथालापली लासु रामः ।

रामः संगीतरा—ध्वनिषु — — — (२५)

— बालगोपालखेले

रासो रामस्म रामस्त्रिजगति सुमहान्क्रोयमद्वैतवादः ॥ ३९ ॥

स्फारयन्ती मुहू रामनारायणपदप्रभाः । जाह्नवीव पुनात्वेषा प्रशस्तिर्भुवनत्रयं ॥४०॥

विनाणी — — रा (२६)

— — श्री सकु ११६२ सार्वरी मं

वत्सरे कार्तिकश्रुद्धद १० दवभोगा — कु — — — १२ र १ भडेणं गा

मलेः २ घाणे ३ वाग्देवता — प्रशस्ति — — ॥

जा — या — — — (२७)

— — — — (— २८ —)

वरील शिलालेख आर्कि. सर्व्हे. ऑफ इंडिया वेस्टर्न सर्कल व्हाल्यूम ३ मध्ये छापला आहे. त्यांत खोलेश्वराचा मुलगा ' राम ' याच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे. तो गुजराथच्या मोहिमेत प्राणास मुकला असें यांत म्हटलें आहे. आमचे मित्र व भा. इ. सं. मंडळाचे उत्साही सभासद श्रीयुत ग. ह. खरे यांना आंबे गांवा-नजिक आणखी तीन शिलालेख उपलब्ध झाले असून त्यापैकी दोन त्यांनी सदरील मंडळाच्या ' स्वीय ' ग्रंथ माला क्रमांक ३४ मध्ये छापिले आहेत. ते पुढें उद्धृत केले आहेत. त्यापैकी एक इंग्रजी नियतकालिकांत फार वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेला आहे.


आंबे येथील शिलालेख (शके ११५०) नं. २

हा शिलालेख आंबे गांवाजवळच असलेल्या बनसिलाल मारवा-
ड्याच्या बागेतील इमारतीच्या चबुतऱ्यास टेकून ठेविलेला आहे.
यांत व पुढील शिलालेखांत सिंघणाचा शूर ब्राह्मण सेनापति खोले-
श्वर यांच्या पराक्रमाचें वर्णन केले आहे.

- (१) ॥ नमो हेरंबाय ॥ यस्यास्योन्नतंकभमण्डलगलतिंसदूररक्तोदरे सर्प
कंदलिवालमूलसरलो दंतष्करे भ्रा (जते ॥ हेला लोडित मोदकाग्न्यक)
- (२) वलःशुंडाग्रभागे स वो भूयाद्वैमवतीसुतष्प्रतिदिनं विघ्नोघाविच्छित्तये ॥
(१) अस्ति ध्वस्तसमस्तवैरिनिकर (२) प्रौ (ढप्रतापानलः
कुंदश्वेतदिगं)
- (३) तर्कातिरमलः श्रीसिंघणः क्षोणिपः ॥ येनाहारि हरीभसंभृतमति स्फीतं
समस्तं क्षणाद्राज्यं प्राज्यमथा (जनस्य दलिता धाराधराभू)
- (४) षणं ॥ (२) तैलंगो येन नीतो निधनमतिबलो गूर्जरो जर्जरत्वं
केशिः केशापनोढं (ढः) परिजनसहितो ह्योसलः (पल्वलांभः
चोडः क्राडं)
- (५) पयोधे रणभुवि सुत (भ) टो मृत्य (त्यु) कालं तृ (त्रि) कालो
गौडः क्रीडानिरस्तः कृत इह सहसा प्राप्तदिशुस्तुरुष्कः ॥ (३)
तत्सैन्याधि (पतिर्यशोधिवसति प्राप्त)
- (६) प्रतापोन्नतिर्विश्वालंकृतिरुल्लगामलमतिः पुण्यैकमूर्तिस्थि (स्थि) तिः ॥
सौजन्यामृतवारिधिर्गुणनिधिर्भाष्मो महत्यां यु (धि ध्वस्ताहंभरि ।
मंत्रिधिर्वि)
- (७) जयते खोलेश्वर (२) क्षमापतिः ॥ (४) हरचरणसरोजाराध-
नैकाप्रदृष्टिः शमदमनियमाद्यैः शुद्धसर्वांगयष्टिः ॥ विदि (तसकल-
तत्त्वो नागता)

- (८) तीतवेत्ता जयति ललितकीर्तिर्मुद्गलारव्यो मुनीन्द्रः ॥ (५) वंशेभूतस्य सर्वप्रवरगुणगण (णः) श्लाघनीयस्वरूपो विप्रः श्रीभाइ (देव-
स्त्रिभुवनसुज)
- (९) न (नः) स्तोमविश्रामभूमिः ॥ तस्माद्विख्यातकीर्त्तिर्विमलमतिरुदारो
भवत्स्वामिदेवः सीमा सौजन्यसिंधोस्त्रिजगति विदु (षां जंगमःक)
- (१०) ल्पवृक्षः ॥ (६) ततः प्रसिद्धोमलपुण्यमूर्त्तिस्त्रिविक्रमो जायत
विप्रवर्यः ॥ यदुद्भवादुंबरपत्तिकान्हः सर्वोग्रहारो विमलो (बभूव
[७] तस्मा)
- (११) दद्भुतवीर्याविक्रमधरः खोलेश्वरः क्षमापतिर्नात्याचारविचारनिर्मल-
गिरामग्रेसरोजायत ॥ विश्वामित्र इवापरस्त्रिभुवनं निर्मातुमीशस्तथा
शक्त्यागस्त्य इवा
- (१२) खिलारिजलधीन्यातुं प्रभुर्यः क्षणात् ॥ (८) प्रचुरविमलबुद्धि (द्विः)
सर्वशः प्राप्तासिद्धिर्विदलितपरसैन्यः (सज्जनध्वस्तदै)
- (१३) न्यः ॥ जयति ललितमूर्त्तिर्विश्वविख्यातकीर्त्तिस्त्रिभुवनकृतमानः
खोल्लेदैवाभिधानः ॥ (९) त्रिविक्रमसुतस्यास्य विक्रमाकांत
भूभुजः ॥ मा
- (१४) तृवंशमतो वक्षे (क्ष्ये) सद्गुणौघमहोदधे (धेः) (१०) कश्यपा-
ख्यस्य वंशे भून्महर्षेर्महताः वरः गोविंदो नाम शिष्टानामग्रः
(ग्न्यः) कल्याणभूभुजा ॥ (११) वासुदे
- (१५) बोभवत्तस्माद्वासुदैवार्चने रतः ॥ विश्वाविनयसंपन्नः सत्यधर्म
परायणः ॥ (१२) द्विजकुमुदसुधांशुर्याचतां कल्पवृक्षो विमलमृदु-
लनीतिर्द्धीमताम
- (१६) प्रगण्यः ॥ अरिकरिगणसिंहो वासुदेवात्मजोभूत्सकलगुणनिधानं
निश्वदेवाभिधानः ॥ (१३) तस्माद्रूपवती सती शक्षिकला लावण्य-
लीलास्पदं

- (१७) चंद्राख्या प्रतिबुद्धपंकजदशामग्रेसराभूद्भुवि सावित्री किमहो पतिव्र-
तरता किंवाथवारुंधतीत्येवं या सुचरित्रवर्णनविधौ ख्यातिं सम-
भ्यागता ॥ (१४)
- (१८) भजायत सुतस्तस्यामदितौ वासवो यथा ॥ खोलेश इति
विख्यात - - - - दिवाकरः ॥ (१५) किं किं तस्य यशोमलं
त्रिभुवने स्तुत्यं महासूरिभिर्यस्या
- (१९) द्यापि करालखड्गनिहताः कूजंत्यमी गुर्जराः ॥ यंत्राकर्षणनिर्य-
दश्रवहल - कारघोरध्वनित्रस्तैर्मैकलकन्यका परतटे सार्ध
परं - रधैः ॥ (१६)
- (२०) अपिच ॥ यश्चकाराचलपुरे चमत्कारास्पदं महत् ॥ मंदिरं मंद
राकारं स्फारं श्रिशार्ङ्गधारिणः ॥ (१७) खोलपुराभिधं चक्रे
योग्रहारमनुत्तमं ॥ ती
- (२१) रे पयोप्या विपुलं त (य) थान्यद्धास्तिनापुरं ॥ (१८) अग्रहारं
तथैवैकं विस्तीर्णं वरदातटे ॥ वाराणसीति विख्यातममित
ब्राह्मणाश्रयं ॥ (१९) किंबबहुना ॥
- (२२) देवालयान्यग्रहारा यस्य (त्र) तिष्ठंत्यनेकशः ॥ प्रपाः सर्वा (त्रा)
णि रम्यानि वाप्यश्च वरदातटे ॥ [२०] आस्रदेशे तथा चक्रे यो
ग्रहार (रं) महापुरं । विदुषामाश्र
- (२३) यं रम्यं निर्मले वंजरातटे ॥ [२१] किंच ॥ चोले मालवि वंगि
गूर्जरि महाहम्मीरि वेणे भिक मातः कोसलि चोलि होसलि तथा
तेलंगिके
- (२४) न्तःपुरि ॥ विश्वासो निजरदनकंकणमणौ कोथं तव - - तिर्यद्रंभागिरि
भूभुजः पल-यः खोलेश्वरो रोषितः ॥ (२२) यस्ययं नि
- (२५) जराज्य पाजितं विरुदनमूद्रस्य नामावली वि - - भंडलीकद-
डनैक्यमदंड - दंडलशीकृत मडलीकस - राय । स्वमंड

- (२६) लभ्रष्टविमूकारः शरण्य - नस्थापनाचार्य ॥ प्रत्यर्थिप्रलयभय-
भीतशरणागतवपजरंजन आरूढनवयौवन परसुतापरनारीस
- (२७) होदर ॥ चाहंद्देशाधीश्वरपरमारभोजदेवदेशेश्वर ॥ कलिंग-
राजवराभयतमार्यावशोधप्रकरनृपसिंघवर ॥ बाणत्वेटीय हे
- (२८) माडि ता (वा) हिनीमानदलनदक्षिणानल ॥ - - - कलिकल्म-
षक्षालन क्षम ॥ - - देशाधीश्वर रामपालपलायनपरंपराप्रवर
- २९) निधान - - - - - देशीय मंडलीकभुजगकुलनिकृंतनवैनतेय ॥
विषमततरपो [हो] र [य] सललंकाभिभंजनराम ॥ प्रंबल
- (३०) तर नागणशिर (रः) कुंदकुहाल ॥ राजवयमाडलिंगराजपितामह-
भंभागिरीवराभारसिंहराजलक्ष्मीदेवकुलवनदहनदावानल ॥ गूर्ज
- (३१) रवरसीहडिशिरःकमलमूलनालोत्पाटनकर ॥ धाराधिप विस (श)
दसुमल्लदेवपालमानवनभंजनप्रभंजन ॥ रट्टपति करुवेम (म)
- (३२) करकरिप्रवहणातुरगवीचिप्रबलतप (र) रणाण्वनिमग्नदाक्षिणनृपति-
सेनापृथ्वीसमुद्धरणमहावरांह ॥ विबुधजनमनोमानसराजहृ
- (३३) स ॥ हंसशरदिंदुकुंदचंद्रनभसप्रस्पद्धिंकीर्तिसुधाधवालितत्रिभुवने-दिराजा-
वलीविराजमानश्रीखोलेश्वरदेवो विज
- (३४) यते ॥ प्रभाप्यनिर्गतंवाथ तर्पितारिमुचासकाः ॥ सेहिरे षापितच्चित्रं
यस्याधिपवज्जीवनं ॥ ङ ॥ ङ ॥ इदानीं श्रीमता खोले
- (३५) श्वरेण सकलेश्वरदेवस्य विशेषभोगाय यदा यद्दानं दत्तं नदेव
महाराष्ट्रभाषयात्र लिख्यते ॥ ङ ॥ ङ ॥ आंत्र (म्र) देशे
लघुबाड 
- (३६) धी नाम ग्रामो दत्तः ॥ तथा बेडे सुकेडांदेउ ॥ असि दत्तं ॥
उदगिरि ॥ रघुवेक्षीर्णे विडिवोसह प्रति - - लिक ॥ तथा
आंत्र (म्र) पुरे

- (३७) - ढवलोल किं - - - - - तथा पुर ॥ गुरवा सत्रसोम स्वर्ण
संबधे - - चौदेसी चौबिडि मात्य प्रतिपाॐ वातडेआ ॥ देवासि
बिडेसह
- (३८) - - देसी पालवि बेल पलसपुणु सर्वनमस्य ॥ - - - - - आ
पालिवे गाढवलोलसमीप म १-१ - - हखंडी मला-देवासमीप
- (३९) मला-तथा पूर्वता मला-पूर्व मले ७॥ हा (द्रा) छी (टी)
मालिणी प्र - - - - - घाणे ६॥ आंब्रदक्षिणे कामत १॥ तथा
पूर्वता कामड १॥ मायप्रविलोणा - - - - - कं ॥
- (४०) णा - - वा ॥ आंब्रगण पोफला.....
- (४१) १२॥ पालेआ फलां गूक ॥ चाटुसी ॥ आडसी - मड. १ सालि-
वाहा १ म्हले - सेत १ जवलगवी यामडु १॥ अणुमात्रं
शिवस्वं यो
- (४२) रभसा हर्तुमिच्छति ॥ इह - - कुलच्छेदः परत्र नरकं ब्रजेत् ॥ १ ॥
(२४) स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरां ॥ षष्टि वर्षसह-
स्राणि वि
- (४३) श्यायां जायते क्रिमिः ॥ २ ॥ [२५] बहुभिर्वसुधा भुक्ता राजभिः
सगरादिभिः यस्य यस्य यदा भूमिस्तस्य तस्य तदा फलं ॥३॥(२६)
मद्वंशजाः परमही
- (४४) पतिवंशजा वा पापादपेतमनसो भुवि भाविभूपाः ॥ ये पालयंति
मम धर्ममिमं समग्रं तेषां मया विरचितोज्ज्वल्लिरेषमूर्ध्नि ॥ ४ ॥ [२७]
ळ ॥ ञ ॥ श्री
- (४५) स्वस्ति श्री शकसंवत् ॥ ११५० ॥ सर्व्वधारिणी संवत्सरे ॥ श्रीमता
खोलेश्वरेण प्रासादो रचितोयं ॥ लिखितं तच्छ्रीकरणपंडित
- - - ॥.मं. '

(४६) गलं महाश्रीः शुभं भवतु ॥ श्री श्री श्री श्री श्री श्री

— डिणी हेमांडि — — — — सूनु — — — —

सुनुना — — — —

(४७) — — — — — — — — — — कंडारिली

आंबेगांव शिलालेख नं० ३ (शके ११५० इ.सं. १२२८)

हा शिलालेख आंबेगांवचा चौकास नांवाच्या जागेंत पश्चिमक-
डील भिंतीमध्ये बसविलेला आहे.

या शिलालेखांतील बहुतेक मजकूर मागील [नं. २] शिला-
लेखांत येऊन गेला आहे. त्यांत नसलेला मजकूर पुढें देण्यांत येत
आहे.

(७) क्षमापतिः ॥ ४ ॥ यस्य चां (चा) ब्र (ब्र) पुरं योतं न्न [न]
गरं भूषणं भुवः ॥ नानाजनपदाकीर्णं (र्ण) नानारामोपशोभितं ॥५॥
यदन्त—ग्रंमस्तोकं विशालं शालशोभितं ॥ उच्चं [च्च]

(८) प्राकारपरिखाभूरिभैरवभासुरं ॥ ६ ॥ विचित्रैरत्रकंशैभि — — — —
मंडितैः ॥ ह्यै (म्यै) रम्यतरैः द्युभैः समंतादुपशोभितं ॥ ७ ॥
स्फुरं (र) न्मणिरणक्षुद्रघं

(९) टिकातोरणध्वजैः ॥ सौधमस्तकविन्यस्तपताकांदोलनैरपि ॥ ८ ॥
अनंताराधकत्राततपोधनशतावृतैः ॥ केदारांबरमाणिक्यसकलेश

(१०) सुरालयैः ॥ ९ ॥ यत्र भाति नभोबिंबचुंबि लंबोदरालयं ॥ चतुःपथे
पथभ्रांतं (तैः) साथैरनिशमाश्रितं ॥ १० ॥ यत्र कुंकुमनिर्घ्यंदसंच
सं—क चत्वरः ॥ गृहा मौ

- (११) क्तिकमाणिक्यश्रांणमद्रंगमालिकाः ॥ ११ ॥ यत्र वाति मरुत्फुल्ल
पंकजामोदसेदुरः नित्यं शुद्धवधूधैर्यहरस्मरविवर्धनः ॥ १२ ॥ तस्या-
धुना द्विजवरप्र
- (१२) वरस्य राजवंशाच्छिरोमाणिविघृष्टपदद्वयस्य ॥ खोलेश्वरस्य नयसा-
धुविचारचारुतुर्यमुज्वलगिरोः (रः) क्रियते प्रशस्तिः ॥ १३ ॥
हरचरणसरोजाराध
- (२८) चाहंदाधीश्वरो येन जितः संग्रामभुभिषु भोजदेवाभिधः क्रुद्धः
चतुरंगघलां (ल) न्वितः ॥ ३० ॥ आनीतो मतमातंक्कलिङ्ग
शुष्ककोटरः [रे] ॥ प्रतिषेधकृतान्त तं विधाय
- (२९) विधिवद्रणे ॥ ३१ ॥ रामपालो द्विषत्कालः करालकरवालतः
पलायनपरो येन कृतो वाराणसीश्वरः ॥ ३२ ॥ छैदितं येन
सहसा नागणस्य शि
- (३०) रो रणे ॥ क्षतोपहृत्य सर्वस्वं चावनीशो च नायकः ॥ ३३ ॥
तोरगत्वामिधं दुर्गं यो ममर्दं क्षणं द [व] लं [लात्] ॥ यंतु
मत्तक्षितीशानामासीदग्राह्यतां गतं ॥ ३४ ॥
- (३१) यस्याघातभयेन भूतलपुरा भूपा भजंते गिरिं ॥ केचिद्भूमिगृहाणि
वेश्मसु कल्लोहानि वेश्मानिच ॥ किंचानेन रणाग्र - - - दिवद्वा
- (३२) स निजंकुवते - - न्वितमानभंजसहसा भंगाधी भूपं भुवि ॥ ३५ ॥
गुर्जरांजर्जरीकृत्य संनिकृत्य शिरः क्षणात् ॥ भृगुकच्छाधि
पः [प] स्याब्धो स्तंभो ये
- (३३) नाधिरोपितः ॥ ३६ ॥ किं शौर्यं वर्णनीयं सकलरिपुजनानंदकं
दापहारित्यौदार्यं वा किमस्यार्थिनममितधनाद्येन तुल्यं प्रकारो ॥
किंवा दे
- (३४) वार्चनादित्प्रतिदिनमखिलाघौघसंपाद्विदारि स्फूर्जतेजोथवा कि
त्रिभुवनभवनोत्सारि खोलेश्वरस्य ॥ ३७ ॥ तेनेदं सुरशैल
श्रृंगसदृशं दे ..

(३५) वालयं निर्मितं यत्रारोपितं हैमरं (र) म्यकलशन्याजेन शक्तित्रय ॥
आविर्भूतमिवाथवा स्तुंतभुजां ब्रह्मत्रयं वाधुना यत्कात्या भुवन
त्रयोलक्षणमलं

(३६) — — — भयात् ॥ ३८ ॥ विभूषणानि हैमानि नानारत्नमया
निच ददौ देव्यै तथा ग्रामं तलैणीति—कृतं ॥ ३९ ॥ यामीशं
कमलमलां

(३७) मधुरिपुः - - - ये ये सुराः सत्वं अद्भुतगद्यपद्यविलसद्वाणिः
प्रगल्भा निजां (जा) ॥ भक्त्या भूत इवांगणा परिरणत्संनूपुराग्राष्टिरो
[रा] नृत्वं [त्य] ल्य [त्यं]

(३८) गणमंडपे भवतु सा योगेश्वरी वः श्रिये ॥ ४० ॥ प्रासाद [दः]
सकलेश्वरस्य रचितो धारोरदेशे सरिन्नकांभा - व [—]
र्विलोलीचिनिकरशृण्वत्ये (न्त्य)— कं कृतं

(३९) विष्णोरायतनं तथा च विततं निर्माय वैनायकं प्रासाद (दः) प्रगु
णीकृतोयमखिलं खोलेश्वरेणाधुना ॥ ४१ ॥ सदैवो

(४०) भिषग्रणी कविवर श्रीमांधवो विप्रराट् (-) क्षे विक्रमसं (शं)
क केलिविपुलां चक्रे प्रशस्ति शुभां ॥ पुत्रो भट्टधनेश्वरेस्य सुमतेः
श्री विष्णुवद्धस्य

(४१) यो वंशेजयायत शाखया यस्तैत्तिरीयः कृती ॥ ४२ ॥
स्वस्ति श्रीसेत्रिलोचनेन लिखितं सेमआ प्रभुना रेणकाडारिली

सारांश

(अ) शके ११५० तील आंबे गांवच्या शिलालेखांत खोलेश्वराच्या मातापितरांची वंशावळ दिली आहे. शिवाय, त्याच्या पूर्वजांची त्रोटक हकीकत दिली आहे. त्याने तेलंगण येथील राजास मारिले; गूर्जरास जर्जर केले; केशी नांवाच्या राजाच्या केसास धरून ओढीलें. होयसळ यादवांचा राजा त्याच्या भयाने डबक्यांत शिरला; चोल येथील राजा बुडून मेलला. सुभट कालवश झाला; गरुडास चाकित केले, व तुर्काना हाकून लाविले.

(ब) गूर्जर त्यास भिऊन नर्मदेपलिकडे पळालें. अचळपूरास त्यानें विष्णु मंदिर बांधिलें.

(क) खोलपूर, वाराणशी अशी शहरें त्यानें वसविलीं. व-हाडांत विहिरी बांधून ठिकठिकाणीं अन्नसत्रें बांधिलीं. निकुंभाच्या हेमाडिचा मानभंग केला; त्याच्या भयानें रामपाळ पळाला; द्वारासमुद्राचा विध्वंस केला; नागणाचें डोकें उडविलें. अभिरांचा राजा लक्ष्मीदेव ह्याच्या कुळाचा उच्छेद केला; भृगुकच्छ (हल्लींचें भडोच) येथील संस्थानिकास ठार मारिलें; देवपालाचा मानभंग केला; व दक्षिणेकडील राजांस मदत केली.

(उ) त्यानें नायक राजास मारिलें व तोरगळचा किल्ला हस्तगत केला. खोलेश्वराचा बाप त्रिविक्रम हा उदंबरपंक्ति (हल्लींचें उमरावती शहर) येथील रहिवासी होता. या शिलालेखांत ज्या गांवची नांवें आली आहेत, त्याबद्दल खुलासा:—

मेकल कन्यका म्हणजे नर्मदा नदि. सदरील नदी अमरकंट पर्वताच्या भागापासून उगम पावते तो भाग मेकल या नावांनें प्रसिद्ध आहे. अचळपूर हें हल्लींचें एलिचपूर होय. खोलपूर हे हल्लीच्या पूर्णा नदीवरील खोलपूर गांव होय. आंध्रदेश म्हणजे आंबेंजोगाईच्या मोंवतालचा प्रदेश मंजरा म्हणजे हल्लींची मांजरानदी; चाह म्हणजे हल्लींचें चांदा शहर होय. यांत उल्लेखिलेला भोजराजा हा विदर्भ देशांतील होय. सिंघणाचा दक्षिणेंतील सुभेदार बीचण्णदेव हा होता. खोलेश्वरानें ज्याप्रमाणें स्तंभ (हल्लींचें खंबायत) येथें जयस्तंभ रोविला. त्याप्रमाणें बीचण्ण यानें दक्षिणेंतील कावेरी नदीपर्यंत मुलूख काबीज करून सिंघणाच्या यशाचा जयस्तंभ रोविला, ह्या गोष्टीं हरळाहल्ली व बेहटी येथील दानपत्रांत नमूद केल्या आहेत. रट्टपति हा कांचिच्या चौल राजांपैकी होय.

परिशिष्ट (नंबर ११)
वेलापूर येथील शिलालेख नं. १
शके १२२२

“ स्वति श्री शके १२२२ प्लव नाम संवत्सरे मार्गशीर्ष मासे सोमे
अद्यह प्रौढ प्रताप चक्रवर्ती श्री रामचंद्र देव विजयवान् श्री तत्पादवंदनोपजीवी
सद्यवसति आंबिका विघ्नहर तत्प्रसादेयो रुदे अनादि सिद्ध दैवत देवालय
शिखरवाने देवक्षत्रस्व जोगेश्वर द्विजोत्तम यांनीं पुरातन स्थापन केलें. जीर्णोद्धार
देवराव विख्यात दान धर्म हवनं, कृत्वा त्रैलोक विख्यात जीर्णोद्धार केला.
प्रख्यात यशः कीर्तिमान् अस्तु शुभं भवतु ॥

- (१) स्वष्ठी शकू १२२२ सार्वरी संवत्सरे मार्गिसर वादि
- (२) ९ सोमो अद्यह श्रीमत्प्रौढप्रतापचक्रवर्ती
- (३) श्रीरामचंद्रदेव विजयराज्योदधि तदुपादपदुमोपजीवी
- (४) सर्वाधिकारी श्रीजोईदेव तं (त) नि (त्रि) रोपित ब्रह्मदे०
राणे तद्भा
- (५) तर बांइदे० राणे माणदेस संबंध वेलापुुरीचे देवज्यल
- (६) (न) टेस्वरु जोगेश्वरु सर्वमान्य मकर केले तणें पुण्येंचि वा
- (७) इदेवे राज्य करावे - जे घा पु जें । दानं वा पालनं वापि
- (८) समानं तुलया धृतं । दानात्स्वर्गमाप्नोति पालनादच्यु
- (९) तं पदं स्वदतं वा परदतं वा यो हरे वसुंधरां षष्ठिवरिष
- (१०) सहस्राणि विघ्नायां जायते किमिः । मंगलं महत् ।

वेलापूर येथील शिलालेख नं. २

‘ स्वति श्री. शके १२२६ विश्वावसु नाम संवत्सरे मार्गशीर्ष वद्य ५ सोमे
अद्यह श्रीमत्प्रौढे प्रताप चक्रवर्ती श्रीरामचंद्र देव विजयवान जयश्री तत्पादवंदु-
मोपजीवीवान् देशस्थ संघवसति श्रीअंबिका विघ्नहर देव याणि अस्मिन् काले
वर्तमाने वेळापूरस्थ कुलदैवत अनादि सिद्ध दैवत देवालय शिखरस्थान शिर-

स्वकीय देव संपुज्य होते तेया नत्प्रगदःन् वेळापूर जुनाट देवता लोक वासपुरी ' वगैरे.

- (१) स्वप्ति श्री साकू १२२७ विस्वावसु संव-
- (२) च्छरे । मार्ग सुध ५ सोमे अयेह श्रीमत्प्रौ
- (३) ढप्रतापचक्रवर्ति श्री रामचंद्रदेव विज-
- (४) यराज्योदयि तत्पादपदुमोपजीवी मा-
- (५) णदेशसंबंध सर्वाधिकारी ब्रह्मदेव रा-
- (६) णा ॥ तस्मिन्काले वर्तमाने वेलापुरप्रादुर्भू-
- (७) त अनादिसिधक्षेत्र स्वयम् -- का स्थान वटेस्व-
- (८) र देवालय पुज्य होंते तेया मलया तला प्रसादु-
- (९) केला उ वरुनादि देवता लोकपाल पुतलिका यि क
- (१०) रेषांकित केल सप्रतिष्ठा केली ध्वजे लागला होम
- (११) हवन ब्राह्मणभोजन षट्दक्षिणां दान देवा भूमिं दि
- (१२) न्हलिं । बाइ (चाह) वडीयेपाश्चिमें द्रयापरीं पुण्य जोडी
- (१३) लें कीर्ति पातला तो गाढ वाषेया वाषाणिं जै द
- (१४) किं वर्णो ॥ महिमा गजागजाधुरा ब्रह्मेव बरा से
- (१५) वकु तो पैं कीर्तिं विसालु कालु गिलिला सर्वे
- (१६) पु (ध्व) जे लागला ॥ वोंधें चालत भी
- (१७) तरी द्विजवर्षी अंवालिला सुर (व)
- (१८) रिं गगनीं वर्णियिला देवलवटे आ हा भ ग
- (१९) पुजं देवता । वटेस्वरा पूजा धीरू किं वी - क र्म
- (२०) - र - हृदेया ध रं प्रेयाक्रम रु का शा
- (२१) पु (ध्व) जारोहणपुण्यस्य को जानीत फलं भवि देवा
- (२२) अपि न जानंति स्त्रिते याति सलोकतां ॥ १ ॥ प्रे इ दे अं प
- (२३) हि - हे त य - - - वू - - लायें ३०० ॥ ब्रह्मदेव

- (२४) राणां देवला प्रारभु करिला समैधो वियां ला
(२५) गिं लावहां न्ह हों - वाणां - ॥ बाइदेवें दत्त मला ॥ १ ॥
(२६) बारुगुडे - दत्त गुरु ॥ -- वर्ति गुरेमं - त्यां यां -
(२७) ल ल धो में हे हे -- अष्ट भोग हरिते हरे अष्टभोग
(२८) पथि । सभाग्य होंए तेणें देवा दीक्षे मागिलां भगता
(२९) -- -- -- देवा ब्राह्मणाचे आपुला राउलां -- म
(३०) हि जों जो पालि जों प्रालवी तेंयाचा वसुं व्रीधि पावे
(३१) - - - - - दानं
(३२) पालन० वापि समानं तुलया ध्रतं दाना स्वर्गं म (वा)
(३३) प्रोति पालनादच्युतं पदं स्वदत० परदतं वा यों
(३४) हरेत वसुधरां षष्ठिवरपसहस्राणि विभ्रायां
(३५) जायते कृमिः मंगल महश्री ॥ सुभं

परिशिष्ट. (नंबर १२)

पिच्छोडीचा दावा.

हिजरी ८१९ (शके १३३८ इ. स. १४१६).

हा नृत्तान्त खरा आहे.

ईश्वराचे भविष्य
वाद्याच्या कानूचा
सेवक काजी हबीबुल्ला,
सिंहासनारूढ झाल्याचें
पाहिलें वर्ष.

सुलतान
अल्लाउद्दीन गाझी
बादशहा. वर्ष पाहिलें
नोकर महमद दलील.

सुलतान
अल्लाउद्दीन गाझी.
वर्ष पाहिलें नोकर
शाबासखान.

मजलीस देवगिरी येथील अहनिलवाज्याचे सरदेसाई आणि सरदेशपांडे पुरुषोत्तमराव कावळे पैठणकर ह्यांचे चिरंजीव नायकराव आणि कसबे मालाड येथील राहणार सोम देसल्याचा पुत्र देवदेसला ठाकूर, हे उभयतां प्रत्येक

गावांवर आपापला वंशपरम्परें पिच्छोडीचा हक्क चालत आला आहे ह्याविषयी आपसांत भाण्डू लागले. पिच्छोडीची किंमत दरगांबावर ५० फदे. ही फिर्याद महमद दलील दिवानापुढें आणिली. आपण केलेला ठराव उभयतांस नापसन्त झाल्यावरून दिवानानें आपला एक विश्वासु नोकर त्यांजबरोबर देऊन बेदरच्या राजधानींत पादशहा सुलतान सुलेमान अल्लाउद्दीन गाझी ह्याच्या हुजुरी त्यांस पाठविलें.

अदालतींत हे दोघे (वादी व प्रतिवादी) जाऊन बादशहाच्या पुढें हजर झाल्यावर तुमचा काय खटला आहे म्हणून त्यांस बादशहानें प्रश्न केला. वादी, नायकराव यानें राजा बिम्बापासून त्यास मिळालेलें दानपत्र हजर केलें; त्यांतील वृत्तान्तः—

राजाबिम्बशाहनें सरदेसाई व सरदेशपाडेगिरीचें बतन विकत घेऊन तें, नायकरावास पिच्छोडीच्या हक्कासुद्धां धर्मार्थ दिलें. हा दस्तऐवज खरा ठरला.

आणि त्याच्यावर हा

* राजा बिम्बानें साष्टी प्रान्त घेतल्यावर ठाण्यास अहनिलवाडा हें नांव दिलें.

बादशहा सुलतान
अल्लाउद्दीन गाझी
ह्याचा सेवक लाला
करवालचन्द.

शिक्षा मारिला.

प्रतिवादी देवदेसला ठाकूर ह्यानें असें प्रतिपादन केलें कीं, हा भोगवटा माझ्या ताबेंत आहे. ह्याजविषयीचे माझे साक्षी अहनिलवाडा येथील राहणारे असून, ते साष्टीतील जमाबन्दी कडील कारभारी आहेत, त्यांनीं हा भोगवटा माझ्या स्वाधीन केला आहे. नन्तर बादशहाच्या हुकुमानें त्याचा मुचलका (हातजामीन) लिहून घेतला; आणि तेथील शाबासखान नामक जिल्ह्येदार ह्यास (बादशहाचा) अंसा हुकुम लिहून पाठविला कीं, देवदासला ठाकूर

हा साक्षीपुराव्यानिर्शा जर आपलें म्हणणें शाबीद करून देईल, तर त्यास दरगांवच्या पिच्छोडीच्या उत्तनांतून हक्क यावा, आणि त्याच्यानें जर पुरावा देतां आला नाहीं, किंवा त्याचे साक्षीदार खोटे ठरलें तर त्यास ५०० होन (सोन्याचें एक नाणें) दण्ड करावा आणि त्यांस वतनांतून हांकून लावावा.

पुढें बादशाहाच्या हुकुमावरून हे दोन्ही पक्षकार शाबासखाना समोर आल्यावर, ह्या वर लिहिलेल्या खटल्याचा निकाल पहाण्यास त्यानें जमाबन्दी कडील सर्व अमलदारांस चंकमोहिली गांवीं बोलाविलें. तेथें हजर असलेल्या गृहस्थांचीं नांवां येणेंप्रमाणें:...

(१) शाबासखान, जिल्हेदार; (२) महमद दलील, बादशाहाचा दिवाण; (३) लालाकरबालचन्द, मुनशी.

जमाबन्दीकडील कामदार व जमीनदार येणेंप्रमाणें:--टपेमरधतचा लखमण देसला; टपे मालाडचा नारायण ठाकर; टपे मरधतचा सूर्यभान रामजीत; टपे मरधत मौजे लोट्याचा जमीनदार, साकसई; टपे मालाड मौजे वांकीसारचा गोविंद; टपे मरधत, मौजे प्रतापपूरचा देवह्यातरा; आणि टपे मालाड मौजे आंकोलीचा गुरुराम रावत; टपे मरधत मौजे बांदरें येथील कृष्णाजी महानराव माडकोण्डी; टपे मालाड मौजेचा जीव म्हातरा; टपे मरधत मौजे कालिनचा सुन्दर म्हातरा; टपे मालाड मौजे नरसापुरचा यशवन्तराव; टपे मरधत मौजे माहिमचा पालधरणी; टपे मरधत मौजे गिरगांवचा गोविंद पंडित, खरीत; टपे मालाड मौजे कण्ठोळचा लखाचौधरी; टपे मालाड मौजे मनोरीचा भलडपरो; टपे मरधत मौजे मोहलीचा एकत परो; टपे मालाड मौजे उत्तनचा चाड्डू म्हातरा; टपे मरधत मौजे साहीचा येस पाटेल; टपे मालाड मौजे बरोळीचा रामपाटेल; टपे मरधत मौजे दियारकुरण गांवचा नगशी कुणभगत; टपे मालाड मौजे वांकणचा मकणठाण; टपे मरधत मौजे बारागांवचा चिम; गोरकचा देवनारायण शङ्कर म्हातरा; मौजे अड्डेचा त्रिम्बक पाटेल; मौजे गोरकचा बोरली, पाटेल, विट्टल म्हातरा; महित

सदु पाटेल; मौजे त्रिपत्तनचा भाऊ पाटेल; मौजे नानखिण्डचा राजपाटेल आणि दुसरे अह्निलवाड्याचें ११४ इसम व साष्टीकडील जमाबंदीचे इतर कामदार ह्या मजलसीस हजर होते.

ह्यांपैकी ज्यांच्या वयास ८० वर्षे पुरीं झालीं होतीं असें चार गृहस्थ निवडून काढून (शपथेचे चिन्हा बद्दल) त्यांच्या मस्तकीं दूर्वा ठेविल्या. कारण कीं, जें सत्य असेल तेंच त्यांनीं सांगावें, असत्य सांगूं नये. ह्या चौघांची नांवें:—(१) शाहाबास येथील चाडूगूपाटेल; (२) एकसार मालाड येथील पोदथा पाटेल; (३) कोण्डूयज्र पेटा येथील शङ्करसेन पाटेल आणि; (४) मालाड पेठ्यांतील अमल कोटचा कर्णराम राऊत पाटेल.

सदरहू चौघांस प्रश्न केला कीं, ह्या दाव्यांत दोघां पैकीं वतनाचा खरा वारसदार कोण आहे ? त्यावरून तेथें जमलेल्या सर्व मण्डळींसमक्ष उघड रीतीनें त्यांनीं खालीं लिहिल्याप्रमाणें जबाबी दिलीं:—

शालिवाहन शके १२१२ ह्या वर्षीं बिम्बशहानें येथें येऊन अह्निलवाडा घेतला. ह्या देशांत सरणभाटीपासून माचापर्यन्त चवदा परगणे आहेत. ह्या वेळीं सरदेसाई व सरदेशपाण्डेगिरीचें वतन गोविंद मिटकरी ह्यांचें होतें. पुढें बिम्बाचें राज्य झाल्यावर तीनवर्षे पर्यन्त तो भितकरी जिवंत होता. तदनन्तर तो सन्तान रहित होत्साता वारला; झणून त्याची विधवा चाङ्गणाबाई हिनें चोवीस हजार होन घेऊन तिच्या नवऱ्याचें सरदेसाई व सरदेशपाण्डेगिरीचें वतन राजा बिम्बास स्वसन्तोषानें विकत दिलें. बिम्बानें तें वंशपरम्परेचें वतन कांहीं कालपर्यंत आपल्या कबजांत ठेऊन आपले राजगुरु पुरुषोत्तमपंत कावळे पैठणकर ह्यांस तें (सरदेसाई व सरदेशपाण्डेगिरीचें) वतन सूर्यग्रहणी दान देऊन त्याचें दानपत्रहि पुरुषोत्तमपन्तास करून दिलें; आणि सर्व पाटलांस बिम्बानें अशी ताकीद केली कीं, प्रत्येक शिलेवर चन्द्रसूर्य काढून मध्यें हें दानपत्र कोराव अक्षरांनीं लिहून खालीं छी व गर्दभ ह्यांचें आकार काढून प्रत्येक गांवच्या चतुःशिमेस ह्या शिला रोंवाव्या. शिलालेखांतील तात्पर्य:—हें दान

वंशपरम्परेनें पुरुषोत्तमपन्त कावळ्याकडेसच ' यावच्चद्रेदिवाकारौ ' अव्याहत चालावें. ह्यास चन्द्रसूर्य साक्ष. जो कोणी ह्या दानाचा उच्छेद करील ' त्याचे आईवर गर्दभ ' अशी तलाखची शपथ त्यांत घातली. याप्रमाणें बिम्बाच्या आज्ञेनुरूप सर्वे पाटलांनीं वर लिहित्याप्रमाणें शिला तयार करून घातल्या. आणखी बरील साक्षीदारांनीं असेंहि सांगितलें कीं, ह्या शिला हजार आहेत मर्जा असल्यास त्या सर्वासमक्ष वाचवाव्या म्हणजे खरा न्याय मिळेल.

त्यावरून शाखासखानानें त्या शिला आपल्या समक्ष आणवून वाचविल्या. त्यांतील मजकूरः—

१ दरगांवांतून प्रत्येक वर्षीं पुरुषोत्तमपन्त कावळे पैठणकर ह्यांस एक ' विडा ' देत असावा. (विड्याचीं पानें सोळा व सुपाऱ्या पांच).

२ प्रत्येक गांवांतून मृगसालीं एक ' पिच्छोडी ' देत असावी. पिच्छोडी न दिल्यास तिच्या ऐवजीं रोकड पन्नास फये द्यावे.

३ ज्याकडे सोयरीक होईल त्यानें आमन्त्रणाचे वेळीं दहा सुपाऱ्या व पन्नास पानांचा ' विडा ' वाजतगाजत पुरुषोत्तमपन्ताकडेस पाठवावा.

४ प्रत्येक गांवाच्या उत्तमांतून ' सरदेसाईपणाचे ' रुपये तीन, व ' सर-देशपण्डेगिरीचे ' रुपये दोन, मिळून रुपये पांच (दरशेंकडा) पुरुषोत्तमपन्तास देत जावे.

५ कोणाकडेस लग्नकार्यसम्बधीं मण्डप घातल्यास ' माण्डवटवका पुरुषोत्तमपन्तास द्यावा. म्हणजे तन्निमित्त दोन फये देत जावे.

६ बहिष्कारनिमित्त्य प्रायश्चित देऊन कोणास श्रुद्ध करणें असल्यास प्रत्येक ' प्रायश्चित्ताचे ' द्रव्यांतून दहावा हिस्सा पुरुषोत्तमपन्तास द्यावा.

७ हव्यकव्यादि प्रत्येक कार्यांत ' टिळा ' व (सन्मानप्रीत्यर्थ) ' विडा ' पुरुषोत्तमपन्तास द्यावा.

८ लग्नकार्यसंबधीं ' घटिकापाट ' पुरुषोत्तमपन्तास देत असावा.

९. प्रत्येक गांवांतून दोन ' विधे जमीन ' सरकारच्या करांपासून, पुरुषोत्तमपन्तास माफ असावी.

१० प्रत्येक परगण्यांतून सरकारच्या करांपासून माफ असा ' एक गांव ' पुरुषोत्तमपंतास इनाम थावा.

११ वरील चौदा परगण्यांतील गांवांतून दर बिध्यास सरदेसाईपणाच्या हक्काबद्दल व सरदेशपाण्डेगिरिच्या हक्काबद्दल ' चार चार पायली भात ' असें पुरुषोत्तमपंतास देत असावें.

१२ अष्टाधिकारांपैकी जे सरकारचे कर जसतील ते सर्व पुरुषोत्तमपंतास माफ असावें.

ह्याप्रमाणें वरील चार साक्षीदारांची जबानी झाल्यावर, व आणिलेल्या शिलांवरील कोरलेलें दानपत्र वाचल्यावर, प्रतिवादी देवदेसला ठाकूर हा आपला हक्क शाबीत करण्याच्या कामी खोटा ठरला. त्याचें मागणेंहि बिन-पुराव्याचें आहे असें ठरल्यावरून त्या प्रांताचा सुभेदार शाबासखान ह्यानें त्यास ५०० होन दण्ड केला; व देवदेसला ठाकूर ह्यास प्रत्येक गांवांतून दोन मनुष्ये घेण्याचा त्याचा हक्क जप्त करून सरकारानें आपल्या स्वार्थीन करून ठेविला; आणि त्यास अशी ताकीद केली कीं, जर ह्या ठरावाविरुद्ध एक शब्द बोलशील तर तुझा शिरच्छेद केला जाईल, असें सांगून त्याची अप्रतिष्ठा करून त्यास कचेरींतून हांकून लावेलें; आणि नायकरावास शिरपाव देऊन कचेरींतील मुख्य कामदारांच्या सहायिनीं दस्तऐवज करून दिला; आणि त्याजवर खानानें आपला शिक्षका मारिला.हा दस्ताऐवज हिजरी ८१९ मध्ये झाला.

परिशिष्ट (नंबर १३)

चिमणाजीआप्पांची, अंताजी रघुनाथ कावळे यांस

वसईच्या मोहिमेसंसंधी पत्रें.

अखण्डित लक्ष्मी अलङ्कृत राणा राजश्री

रामचंद्र रघुनाथ सरदेसाई व सरदेशपाण्डे

वसई वगैरे प्राण फिरङ्गाण गोंसाचीं यांस:--

सेवक बाजीराव बल्लाळ प्रधान नमस्कार. सुरसन सलासिन मया व अरुफ (शके १६५१) तुम्हीं. जिवाजी गोविंद यास्मागम पत्र पाटविलें तें

पावलें. सविस्तर वर्तमान कळलें. त्यास आमचेहि चित्तीं हाच हेत आहे कीं, कार्य करावें. अशा निमित्त राजश्री अंताजीपंतास जें सांगणें तें सांगितलें आहे. तुम्हीं आपली खातरनिशा चित्तांत करून कार्य साधणें. तुमचे मनोदया नुरूप ऊर्जित करून येथून रागा बापूजी मेघःशाम व दत्ताजी तुर्क पाठविले आहेत. त्यांची निशा सर्व गोष्टींची करणें. जाणजे. राग छ १९, रज्जब. बहुत काय लिहिणें.

लेखनसीमा.

राजमान्यराजश्री अन्ताजी रघुनाथ गोसावी यांसीं—

सेवक बाजीराव बल्लाळ प्रधान सुरसन इहिदे सलासिन मया व अलफ (शके १६५२) तुम्हीं विनन्तिपत्र पाठविलें. लिहिला अभिप्राय अवगत झाला. ऐशियास श्रावणपौर्णिमेची तीथ निघोन गेली याउपरी अधिकामध्ये तीथ ठक करणें. आम्हीं राजश्री स्वामींची आज्ञा घेतली आहे. स्वार होऊन पुण्यांस येतो. राजश्री पिलाजी जाधवराव यांसीं व रागा श्रीकृष्ण राव यांसीं पाठऊन देतो. तुमचेंहि ऊर्जित करूं (न). गङ्गाजी नाईक याचेविषयी लिहिलें त्यास तिकडे आल्यावर त्याचेंहि ऊर्जित करूं (न.) तुम्हीं त्याचें समाधान करणें. जाणजे छ. २ सफर.

अखण्डित लक्ष्मी अलङ्कृत रागा राजश्री अन्ताजी रघुनाथ गोसावी यांस—

सेवक बाजीराव बल्लाळ प्रधान नमस्कार. सुगा इसने सलासिन मया व अलफ. (शके १६५३.) तुम्हीं विनन्तिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. लिहिलें वर्तमान साद्यन्त कळलें. ' म ' कार ग्रामची चिठी आली, तेच बजिन्नस तुम्हीं पाठविली ते पावोन वर्तमान कळलें. सारांश कोणहे गोष्टींचा

संशय नाहीं; तथापि सावध असणें. फिरङ्गीयास सत्याचें ठीक जाहलें नाहीं, व होईल सारखा भरोसाहि नाहीं; यास्तव हेवा लागे जे आहेत त्यांचा संग्रह केला पाहिजे; व त्यांस ग्राम, धाम, ठाण द्यावें, म्हणून लिहिलें होतें, ऐशियास राणा कृष्णराव यांस पुनरुक्त दर्शनास यावयाची आज्ञा केली आहे. ते आल्यावर गांवहि करून देऊं. चिन्ता न करणे. आपलें वर्तमान वरचेवर लिहित जाणें. जाणजे. छ १ सव्वाल. आज्ञा प्रमाण.

लेखनसीमा.

अस्वण्डित लक्ष्मी अलङ्कृत राजमान्य राजश्री

अन्ताजी रघुनाथ गोंसावी यांस—

सेवक चिमणाजी बल्लाळ नमस्कार सुरुसन इतने सलासिन मया व अलफ. (शके १६५३.) तुम्हीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. लिहिला अर्थ अवगत जाहला. तुमचें विशीं राजश्री कृष्णराव यांस लिहिलें आहे. तीं॥ राजश्री-----राव साताऱ्यास गेले आहेत, ते लौकरच येतील आणि तुमची खर्चाची बेगमी व गांवची सनद व हुजऱ्या ऐसें तुम्हाकडे पाठविलें जाईल आपलें समाधान असों देणें. तुम्हीं फिरङ्गीयाचे परम शत्रू आहां. हें फिरङ्गीयास फारच असह्य; यास्तव तुम्हीं फिरङ्गीयाचें सरहद्देपासून चहूंपांचां क्रोसांवर राहणें. त्यांच्या जवळ न राहाणें. बेलापुरचा मजकूर लिहिला, तर तेंहि राजकारण राखून ठेवणें. तीर्थरूप आल्यावर येविषयांचा विचार करणें तो केला जाईल. जाणजे. आपलें वर्तमान वरचेवर लिहित जाणें. छ १९ जिलकाद. आज्ञा प्रमाण.

लेखनसीमा.

परिशिष्ट (नंबर १४)

पाटण येथील शिलालेखांतील देवागिरीच्या यादवासंबंधी
असलेल्या मजकूराचा उतारा शके ११२८-१२०६

श्रीमद्यदुषंशाय स्यस्तु समस्त वस्तु सहिताय ।

विश्व यत्र त्रानुं जातो विष्णुः स्वयं अस्तु (५)

गर्ज द्रूर्जर कुंजरोत्कटघटा सघट्ट कठीरवो ।

लाटोरस्क कपाट पाटनपटुः कर्णाट हत्कंटकः ॥

श्रीमान्निभल्लम भूपतिः सम

भवद्रूपाल चूडामणि ॥

स्तन्नात्तोधपुरं भ्रिकान्त सुखहश्री

जैत्रपालो भवत् । ६॥

लक्ष्मीकान्तिलवः प्रतारि (त) भवः श्रीजैत्रपालोभवः ।

संग्रामोगण (सं) चितालिविभवः शास्ताभुवः सिंघणः ।

पृथ्वीशो मथुमाधिमोरणमुखे काशीपत्तिः पातितो ।

येनासावपियस्यभृत्य वटुना हंमीर वीरोजितः ॥ ७ ॥

अवतारपुरा पुरुषोत्तमो

यदुकुले जगतो हितहेतवे

जयति सोयमिमां सकलामिलामवति

मापतिसिंहमर्हापतिः ॥ ८ ॥

श्रीशके ११२८ प्रभवसंवत्सरे श्रावण मास

पौणिमाया चंद्रग्रहणसमये

शके ११२८ प्र व संवत्सर येत.

११२९ येते - ९-८-१२०७

यांतील अखेरचा मराठीत असलेला मजकूर भाग ३ पृ. ९० वर
दिलेला आहे.

परिशिष्ट (नंबर १५)

हरिहर येथील कानडी शिलालेख.

(शके ११९९-१२०२)

(इ. स. १२७७-१२८०)

रामदेवराव जाधवाच्या राजवटीतील

सदरील शिलालेख कानडी भाषेत असून त्याची लिपी कानडी आहे. त्यांत देवगिरीच्या यादव राजांची पांचव्या भिल्लमापासून रामदेवराव जाधवापर्यंत वंशावळ दिली आहे. शिवाय त्याचा कर्नाटक प्रांतातील कर्तबगार सुभेदार सालूव्ह तिकमदेव याच्या पराक्रमाचे साद्यंत वर्णन दिले आहे. महादेवरायाने केरळ, कोंकण व चोल येथील राजांना व हम्मीरांना (तत्कालीन मुसलमान राजांना) आपल्या दूतामार्फत आव्हान करून आपले अंकित बनविले. सदरील शिलालेखांत रामदेवराव जाधवाची बिरुदे दिली आहेत तीं येणेप्रमाणे:- 'महाराजाधिराज, परमेश्वर, परमभट्टारक, द्वारावतीपुरवराधीश' तसेच त्याच्या पराक्रमाचे नेहमीचे शिरस्त्याप्रमाणे काव्यमय भाषेत वर्णन केले आहे. गुर्जर देशचा राजा हाच कोणी हत्ती त्याचा तो अंकुश होता; मालव देशचा राजा हाच कोणी मदन त्यास तो केवळ (शिवाचा) त्रिनेत्र भासत होता; तेलंगण येथील राजा त्यास थरकांप भीत असे. त्याचा दक्षिणेकडील प्रांताचा, (कर्नाटक, म्हैसूर वगैरे) सुभेदार सालूव्ह तिकमदेव हा असून त्याचे वडलाचे नांव कायिदेव व आईचे नांव हिराया असे होते. सदरील तिकमदेवाने देवगिरीच्या यादवांचा हाडवैरी द्वारासमुद्र (हल्लीचे हलेबिड) येथील होयसळराजाचा पराभव करून त्याची संपत्ति हत्तीघोड्यासुद्धा लुटून आणिली ! विजयी तिकमदेवाने परत येताना हरिहरपुरास भेट दिली व रामदेवरावाच्या परवानगीने त्यागांची लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीची स्थापना केली. या पवित्र ठिकाणी कुरू, काशी, वाराणशी, हिमगिरी, गया, गोदावरी,

श्रीनाग या तीर्थाचा जणू काय संगमच झाला आहे असा भास होई. शके ११९९ ईश्वर नाम संवत्सरी तिक्कम देवानें हरिहरपूर येथील जमीनी खरेदी करून तेथील त्या १०४ ब्राह्मणांस दान दिल्या. शके १२०१ बहुधन संवत्सरी त्यानें लक्ष्मीनारायणाच्या मूर्ती स्थापन केल्या व शके १२०२ सालीं देवालयार्चें काम पुरें करून त्यावर सोन्याचा कळस चढविला. पाडंयनाडच्या व्यापाऱ्यांना व सर्व जातींच्या मम्मुरीदंडानीं तेथें भरणाऱ्या जत्रेच्या वेळीं गोळा होणारा कर, सदरील देवाल्याच्या पूजे अर्चेस लावून दिला. तसेंच तेथील ब्राह्मणांनीं व ऊच्छंगी, बॅनेवल्ली, लोकेथेकर, बेदूर, नोन्नोवाडी येथील सर्व व्यापारी महाजन व अठरा पकड जातींतील लोकांनीं पंचायत भरवून सदरील गावांतील आयात व निर्गत मालावरील जकातीचें उत्पन्न सदरील देवालयास लावून दिलें तें येणेंप्रमाणें:—नवनिधी म्हणजे (नऊ प्रकारच्या धान्याच्या) पन्नास गाड्यावरील जकातीचें उत्पन्न; दर भाताच्या गाडीमागें एकमण भात; दर दुकानामागें एक शेर भात; इतर मालाबद्दल दर एक हाडास (तत्कालीन कर्नाटकी माप) एक सळगी (कर्नाटकी माप); विड्याच्या पानाचा दर एक ओड्या मागें शंभर पानें; पन्नास आढिक (सुपाऱ्या), मिरें, वेलंदोडें जिनसांची एक सळगी.

परिशिष्ट (नंबर १६)

दावणगिरी येथील शिलालेख.

शके ११९३ इ. स. १२७१,

हा शिलालेख कानडींत असून लिपी कानडी आहे. रामदेवराव जाधवाचा कूजराज या नांवाचा सरदार होता त्याचा राजगुरु मार्दगीदेव या नांवाचा होता. तो पद्मसेन यतीचा शिष्य होता. कूजराजचा मुलगा यरोदेव होता. पांड्य देशांत वेदूर या नांवाचें वैभवशाली शहर त्यानें वसाविलें. पद्मसेनयताच्या कृपेनें बराच मुलुख जिंकला गेला अशा भावनेनें त्यानें तेथें लक्ष्मीनारायणाचें देऊळ बांधलें. पार्श्वनाथाच्या देवास हंसेहलीगांव व बारा होनाचा ऋग्रहार त्यानें केला.

परिशिष्ट (नंबर १७)

बहाळ येथील शिलालेख.

शके ११४४.

अथ राजवंशः ।

विषवक्सेनः प्रवाहाद्धृतबलिनृपति विक्रमाक्रान्तविश्वाः
शश्वलक्ष्म्योपगूढो यदुकूलतिलकः प्रोधृतो तङ्गभूयत् ।
भूमिभारावतारं किल कलिसमये कर्तृकामो सुरारे—
रंशः कोप्याविरासीत् भुवि भवनवितो भूपति भिल्लमाह्वयः ॥ ८ ॥

खण्डितोरू रिपुराजमण्डलो
यस्य राहो रिब मुष्टि राहवे ।
दृष्टिमात्रकृत.....थमो
नीलनीरदरुचि न्यरोचत ॥ ९ ॥

यो दक्षिणाशो धनदः प्रचेताः
जीषुषुचिः पुण्यजनो महेश ।
महाबलाश्चेति समग्रलोक—
पालात्मकः पालयति स्म लोकम् ॥ १० ॥
भूपालभालतिलको जनि जैत्रपाल ।
भुस्मात् क्षराकृति रकृतिमविक्रमस्यश्रीः (१)
कृष्टाः प्रतापशिखिना क्षितिपा विपक्षा ।
रूपांतराणि शलभा इव यस्य भेकः ॥ ११ ॥

हिममयूखमयूखविभ्रंखला ।
खिलयशोभर शोभितदिक्रवः ॥
गणपतिं पतिमंध्रभुवो त्यक्तं ।
द्विधृत्तं करूपातरुणाश्रयाः ॥ १२ ॥

रिपुनृपाहिरण्यकशिपूरुस्थलदलन्नरसिंहः ।

सिंहो जनि जनि जगति जयस्य जगत्जगतिपतिस्थेन ॥ १३ ॥

दृप्यत्सपत्नपृथ्वीपतिकुंभिकुम्भ-

संभेदनाकृपकृपाणकरो चिरेण ।

कंबोज वाजिजितकुंजर माजि माद्य

राजानमर्जुन मतजं यदूर्जितं यः ॥ १४ ॥ ?

मदोन्मत्तद्विषद्विरदसंघट्टविकटस्फुल्लिगो

यद्विद्युत्प्रहरणं रणस्फूर्जथुः पृथुः ।

विशुद्धांमो धारो यदसि जलदाः कक्षलनिभः

प्रतापं प्राग्नुनं क्षपयति विपक्षाक्षितिभृताम् ॥ १५ ॥

वसुधां तव वसुधा सुधाधाम्नि महिपतौ ।

प्रशासति सति क्षमाभृति राविन्यस्त शासने ॥ १६ ॥

तस्य च दैवज्ञ मणाग्रणांद्र गजः प्रणद्याः + + + ×

प्रासादमासादिततत्प्रसादः ॥ १७ ॥

साहाय्य मधिनि विधाय धर्म तस्यानु जन्मेह महेश्वराख्यः ।

इमा प्रसन्ना मनवद्यपद्या विनिर्ममे निर्मलश्रीः प्रशस्तिम् ॥ १८ ॥

शेषो यावद्रहति वसुधा मेषशीर्षे रशेषै ।

र्यावत् वेलावलय माखिलं नाथवार्योद्गहंति ।

तारा रामनागपति रपि रवेर्मंडलं याददेतत् ।

.....भूषणं भूतलस्य ॥

११४४ वर्षाणिशकपृथ्विपतेःप्रयाते चैत्रायप्रीतपदि चित्रभानुवर्षे.....

र रविरूचिरोयमंबिकायाः मंगलमहाश्रीः । लिखितेयं नागारक्षातीय

ब्रा. पं. गंगाधरेण सूत्रधार वालू ॥

शुद्धिपत्र.

भाग १ ला.

पृष्ठ	पंक्ति	अशुद्ध	शुद्ध
३	१४	एका रकान्याखेरीज	एक रकाना खेरीज
५	१९	लिहिले	लिहील
६	२०	ग्रंथावर	ग्रंथावरील
७	६	केल्या	लिहिल्या
९	११	भृगं	भृशम्
१३	६	पालकाप्य	पालकाप्य-मुनिकृत शास्त्र
१५	५	मेस्तकांच्या	मेस्तकांचा
१७	१०	राजश्रीस	राज्यश्रीस
१६	६	राज्यकार्यधुरंधर	राजकार्यधुरंधर
१७	१२	ज्यास्त	जास्त
१७	२२	संकट परंपरा	संकटपरंपरा
१७	१२	राज्यकार्य	राजकार्य
१९	१३	हरीलीला	हरिलीला
२०	९	लिहावयाच्या	ल्यहावयाच्या
२२	८	जाधवराज्यांच्या	जाधवराजांच्या
२३	१४	लिहावयाच्या	ल्यहावयाच्या
२५	२	केलेल्या	लिहिलेल्या
१७	१६	चतुर्वर्गचिंतामणी	चतुर्वर्गचिंतामणि
२६	११	पृथ्वीवर	पृथ्वीधर
२८	५-७-९	हेमाडपंति	ःमाडपंती

(२)

भाग २ रा.

पृष्ठ	पंक्ति	अशुद्ध	शुद्ध
३२	१५	लक्ष्य	क्ष
”	१६	शिलहार	शिःहार
३८	२३, २४	मेघातिथि	मेघातिथि
३९	२०	उक्त सारर्थाः	उक्तसारधीः
४०	१७	श्रीमद् भागवत	श्रीमद्भागवत
४०	२२	हेमाद्रीच्या	हेमाद्रीने
४४	१३	सदरहु	सदरू अगर सदरीळ
”	१६	सकृत दर्शनी	सकृद्दर्शनी
४५	८	हेमाद्रीच्या	हेमाद्रिसंबंधाने
”	१०	वीणज्यया	वणिज्यया
”	१७	कण्ठ कूहरे	कण्ठकुहरे
”	१९	सूर्यावर्त	सूर्यावर्त
४६	१२	राजाच्या	राजांच्या

भाग ३ रा.

५३	१८	वीर बल्लाल	वीरबल्लळ
”	१९	द्वार समुद्र	द्वारासमुद्र
५८	२१	संधि नियमा	संधि-नियमा
”	२२	नघुष	नघुष
५९	१३	नसून	असून
”	१९	भिल्लमावेळचा	भिल्लमाच्या वेळचा
६०	२	भीमॉने	भिल्लमाने
६०	५	येवढी	एवढी

पृष्ठ	पंक्ति	अशुद्ध	शुद्ध
६२	१६	दुजोरा मिळतो	दुजोरा मिळत नाही
६४	अखेरची	दार्शविला	दर्शविलें
६७	१०	प्रशस्ती	प्रशस्ति
,,	२१	यांत	या तीन जिल्ह्यांत
६८	१०	पोटभेद	(हा शब्द गाळावा)
,,	२१-२२	दोन्ही	दोन
६९	१८	सदाचारी वर्तन	सद्वर्तनाच्या
७१	६	केल्या	लिहिल्या
,,	१७	वाघोळी ऐवजी	'वाघली' असें सर्व ठिकाणीं
			वाचार्वे
७२	९	पर्वण काळीं	पर्वकाळीं
७८	८	लक्ष्मा देवी	लक्ष्मीदेवी
७९	१३	नं. ()	नं. ६
८८	१९	ओळखिला	ओळखला
८९	१३	तेलंगाच्या	तैलंगणच्या
,,	११	क्रूर	क्रूर
१००	११	अहिनल वाडा	अन्हिलवाडा
१०४	६	स्तिर्ति वा	स्थिति वा
,,	१०	दुर्जया जय्यः	दुजयानजय्यः
११३	२१	कदंभ	कदंब
११४	अखेरची	बिख्यात मति	बिख्यातमति
११६	२	चौल	चोल
,,	७	केल्याचा	दिल्याचा

पृष्ठ	पंक्ति	अशुद्ध	शुद्ध
१२३	६	पाहिजे	पाहिजे.
”	२२	अण्जूरचा 'शिलालेख' अगर 'शिलाशासन' याऐवजीं	अण्जूरचा 'ताम्रपट' असें वाचणें.
१४६	१५		
”	१६		
१४८	१		
१५०	२०		
१५४	१२		
२३१	१३-१४		
२३४	२५		
२५५	१-१२		
१२४	५	नं २	नं. ३
”	१०	परंतु	व
”	११	येत नाहीं	येतें
१२५	८	शके ११९१	११८८
१२९	१७	उचलिला	उचलला
१३३	१८	कुळीं	कुळीं
१३५	५	आहे	आहे.
”	११	'विद्वान्' ऐवजीं	'विद्वान्' असें सर्व ठिकाणीं वा चावें.
”	१२	असे	असे.
”	२०	नं. ()	नं. ८
१४०	२	होते	होय
”	७	दावणगोरे	दावणगिरि
”	१७	गरुड	गरुड

पृष्ठ	पंक्ति	अशुद्ध	शुद्ध
१४०	२१	शिक्षा केला	शिक्षा केली
१४३	१६	होते.	होते,
१४७	५	कोशाधिपति	कोषाधिपति
,,	१२	दन	दान
१४९	१९	जागोजाग त्या	त्या जागोजाग
१५१	१२	दिवगांव	दिवेंगांव
१५२	८	ह्यासी	ह्यास
१५४	३	४००-५०	४००-४५०
,,	१६	प्रासेद्धी	प्रसिद्ध
,,	१८	कोणी	कोणीही
१५७		श्रीचक्रवर्ती रामचंद्रदेव व कोंकण महादेव	ही नावें दोनदां चुकून पडली आहेत
१६२	९	होय.	होय,
१६३	१२	पातशाहाचा	पातशाहीची
१६८*	२	मलिकापूर	मलिककापूर
,,	७-९-१०-११	कमलदेवी	देवलदेवी
,,	९-१७-१८-२१	देवलदेवी	कमलदेवी
१७१	१७	रीतिनें	रीतीनें
१७३		आष्टयाची	अष्टयाची
१८४		हरळाहर्लीचे वंशावळींतून जैतुंगी नंतरच्या राजांची नावें चुकून पडली आहेत.	‘फक्त जैतुंगी पर्यंत’ आहे असें समजावें.

* या पानांत कमलदेवीच्या ऐवजीं देवलदेवी असें वाचावें.

भाग ४ था.

पृष्ठ	पंक्ति	अशुद्ध	शुद्ध
१९०	१०	विद्वान्मान्य	विद्वन्मान्य
१९६	३	ग्रंथावर	ग्रंथाचें
१९९	२०	अत्युत्त	अत्युत्त
२०३	११	एकनाथ श्रीधर	एकनाथ; श्रीधर वगैरे.
२१२	८	कमाई	कामाई
२१६	२१	पहिलाज	पहिलाच
२१७	१६	आध्यात्माच्या दोरांत	अध्यात्माच्या दोऱ्यांत
२२३	१	तिरश्मि	चिरश्मि
२३१	१०	वर्णन दिले	वर्णन केलें
२३२	३	प्रत्यक्ष	॥पि
२३४	१०	चौघुले (शब्दापुढें)	त्रे, पाठारे
			डुकून वगळलेले.)
॥	१६	त्याबद्दलचा उल्लेख	।स नको
॥	१७	आलेल्या	ले, या
२४७	९-१२	पाताणे	ऌरे
२५४	१८	पान (कोरीजागा)	न १७८ ते
॥	१९.	शिलहार	।लाहार
२६०	१९	पाडण्याच्या	।डणेचें
२६१	६	राज्यांचा	।जांचा
२६२	४	Regulation	Regulation
२८७	४	आध्यात्मिक	अध्यात्मिक
२९०	२	पुराणांतकर्माळा	पुराणांत कर्माळा

पृष्ठ	पंक्ति	अशुद्ध	शुद्ध
२९०	३	तांलिक	तांत्रिक
„	४	उपास्य-देवतेची	उपास्यदैवताची
„	„	अन्यभावनेनें	अनन्यभावानें
„	९	भक्ति	अत्यादर
२९३	२४	भासल्यामुळें-कोर्टानें	भासल्यामुळें त्यांची साक्ष कोर्टानें रद्द केली.
२९५	१०	लेखकानें इंग्रजांत	लेखकानें या पंथाचा इतिहास इंग्रजांत
२९७	९	प्रासिद्ध	प्रसिद्ध
„	१६-१७	(इतिहाससंशोधन, भारत इति- हाससंशोधक मंडळाचे)	याऐवजी 'एतिहा- सिकसंशोधनावेकामां'
२९९	११	आरधना	आराधना
३०३	१७	मिळवाल	मिळविला
३०६	८	असल्यास	नसल्यास
३०७	१८	तरी	म्हणून
३४५	१२	अभ्युत्थाना	अभ्युत्थाना
३४६	१९	आगांवर	भागांवर
३४७	अखेरची	बांधले याखेरीज	बांधिले. या खेरीज
३५७	३	अमीर	अभार
३६०	८	सिद्धांतासि	सिद्धांत
३६८	१६	विविधज्ञानविस्तारांत	विविधज्ञान- विस्तारांतिल

परिशिष्ट नं. ३

१५

११४५- हरिहरचा शिलालेख
(वगळणें)

चुकून पडला तो
परिशिष्ट पृष्ठ १५
वर दिला आहे.

